

श्रीमद् बुद्धिसागरमूरि ग्रंथमाला ग्रंथांक १०६

LIBRARY

# मुद्रित जैन श्वेतावरादि ग्रंथ नामावलि (गार्ड)।

प्रेरक,

सद्गुरु शास्त्रविशारद जैनाचार्य योगनिष्ठ

श्रीमद् बुद्धिसागर सूरीश्वरजी।

छपावी प्रकट करनार

श्री अध्यात्मज्ञान प्रसारक मंडल

हा. वकील मोहनलाल हीमचंद-पादरा।

संवत् १९८२ प्रथमाह्नि, प्रत १००० सने १९२६

मूल्य ?-८-०

अमदाबादः—

श्री “प्रजाहितार्थ सुव्रालय” मां पटेल सोमाभाइ दलपतरामे  
चान्दू. डै० शाहपुर नवी योद्धा—अमदाबाद.

## નિવૈદુન.

શ્રીમદ્ બુદ્ધિસાગરસુરિ ગ્રંથમાંથાં ગ્રંથાંક ૧૦૬ અંતિમ પૃષ્ઠાની ખેત્ર  
અચેતાંચરાદિ મુદ્રિત ગ્રંથ નામાવલિ ( ગાહડ ) વાંચકોના કરકુમક્ષ્યમાં  
સાદર કરતાં હર્ષ થાય છે.

સં. ૧૯૮૦ ના ચૈત્ર માસમાં સૂરત ખાતે ભરાયેલી શ્રી જૈન  
સાહિત્ય પરિપદુના ઠરાવો પર આચાર્ય મહારાજ શ્રીમદ્ બુદ્ધિસાગ-  
રજી મહારાજ સમક્ષ પેથાપુર મુકામે ચર્ચા ચાલતાં પરિપદુના ત્રીજા  
ઠરાવના સમર્થનમાં વિશ્વમાં છપાયેલા જૈન ગ્રંથોની પદ્ધતીસરની એક  
નામાવલિ તૈયાર કરાયાની સૂचના શ્રી અધ્યાત્મ જ્ઞાનપસારક  
મંદળના કાર્યવાહકોને કરતાં ગુરુશ્રીનો આદેશ મંદલે શિરોધાર્ય કર્યો.

આ કાર્ય માટે વિદ્વાનોને રોકી મોટાં મોટાં શહેરોના ભંડારોનાં  
પુસ્તકોની યાદીઓ લેશ ભંડારો તપાસાવવા જરૂરી જગણ્યું. આ  
માટે પૈસાની અને સારા વિદ્વાનની જરૂરીઓ હતી. પણ મંદલે તે  
કાર્ય ઉપાડ્યું અને ઇદર વાસી વકીલ વર્ધમાન સ્વહૃપત્યંદ જેઓ આ  
કાર્ય માટે યોગ્ય જગણ્યા તેમને સારા પગારે રોકયા અને મહારાજ-  
શ્રીની સૂચના પ્રમાણે બડોદ્રા અસ્થાવાદ સૂરત વિગેરે સારા સારા  
પોટા ભંડારો ત્યાં જાતે જાણ તપાસી મળી આબ્યાં તેદલાં પુસ્તકોનું  
લીસ્ટ તૈયાર કરવામાં આવ્યું.

આ કાર્ય એટલું વિશાળ છે, ભારતવર્ષ અને બહાર એટલા બધા  
ભંડારો છે કે જુદી જુદી સંસ્થાઓએ આ કાર્યો ઉપાડી, અનેક વિદ્વા-  
નો રોકી લ્યાસાવધી રૂપીઓનો ખર્ચ કરી આવી અનેક નામાવલીઓ  
તૈયાર કરવી આવસ્પક છે. જેસલમેર, કાઢીયાવાદ મારવાદ મૈવાદ  
જોગપૂર ઉદ્દેશુર ફચ્છ મહારાષ્ટ્ર ને ગુજરાતમાં અનેક ભંડારો અમૂલ્ય  
પુસ્તકોના ભર્યા પડ્યા છે. કેટલા ધ્યા પ્રયાસો કરવા જરૂરી છે તે  
અપને આ કાર્ય ઉપાડયા પડી. પ્રતિત યથું છે.

आबू छतांए मेहके “‘गुमे यथाशक्ति यतनीय’” ए न्यायै आ

सत्कार्य उपाद्युं अने गुरुदेवनी इमेशां पवर्ती सूचनाओ प्रमाणे आ  
नामावलि तैयार करवामां आवी अने गुरुश्रीने बतावी प्रेसमां आपी.

प्रेसमां काम घणीज ढीलमां पढ़युं, नहिं तो आ ग्रंथ गुरुश्रीनी  
हृषातीपांज प्रकट यइ शकते. पण तेमां पुस्तकोनी यादीओतो मळ-  
तीज गइ अने काम बधतुं गयुं.

आ नामावलिमां प्रथम गुरुश्रीना फर्मान प्रमाणे एबुं ठरावामां  
आबूं इतुं के दरेक ग्रंथ अकारथी गोठवी ते ग्रंथ क्यां रचायो कोणे  
रच्यो कइ सालमां रच्यो तेमां वस्तु शी छे तथा तेना पर भावार्थ-  
अनुभवार्थ-टीका अबचुरि ट्यो विगेरे कोणे कोणे क्यारे क्यारे क्यां  
क्यां भर्या, आम प्रत्येक ग्रंथ पर हुक विवेचन आपयुं, शहुआत आम  
करी छतां पाछल्यी कोण जाणे क्या संजोगो बच्चे फेरफार ययो  
अने हालमां प्रसिद्ध थया प्रमाणे ग्रंथ गोठवायो.

आमां छेवटे प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ विद्वान डॉ गॅरिनोए सन  
१८९५ सुधीना जैन ग्रंथोनी नामावलि तया १९०५. सुधीना  
शिला लेखो साये अकारादि पठतिथी लेवामां आवी छे.

शहुआतमां ग्रंथोपलब्धस्थाननी सूचि आपवामां आवी छे.  
तेमां क्यां क्यां पुस्तको मझे छे ते आपवामां आबूं छे.

तत्पश्चात् ग्रंथोपलब्ध गाम स्थळ संख्या अकारादिथी आपी छे.  
ते पछी पुस्तक प्रसारक संस्थाओ, जैन ग्रंथ वेचनार बुकसेलरो तया  
अन्य संस्थाओ, तेमज पंडबो, समाओ, समाजो, सोसाइटीओ,  
कोन्फरन्स, ज्ञान पुस्तक भंडारो; इत्यादिनी नामावलि आपवामां  
आवी छे.

आ तमाप जोवा सारु अंक अने अक्षरोने माटे संकेतसूचिनां  
चिन्हो आप्यां छे जेयां पुस्तकोनी नामावलि जोवामां सरक्ता थाय.

आ पचकुर ( 1xxx ) पृष्ठां समायो छे,

अहींयी हवे मुद्रित जैन भेतांवरादि ग्रंथ नामावलि ( गाइड ) वि-  
शेष परिचयादिसह अकारादियी छापवामां आवेल छे. अने पृष्ठ १ थी  
मंबर नांखवामां आव्या छे. दरेक पुस्तकने छेडे तेना कर्तांकयो  
भेदार, क्यांनो ते जोवा संख्यांक नांखवामां आव्या छे. आमां  
पुस्तको, शिलालेखो, सूचिओ, नक्षा, चिगरेनो पण समावेश  
याय छे. तथा दरेक पुस्तकनी किमत पण उपलब्ध यह छोय ते  
आपवामां आवी छे.

केटलांक पृष्ठो छपाइ जवा बाद उपलब्ध येलां पुस्तको माटे  
वज्जेन पुरवणी पण करवामां आवी छे.

२६५ पृष्ठ आ नामावलिमां रोचयां छे. ते पछी २६७ पृष्ठी  
प्रख्यात फ्रेंच डॉ. गेरिनोवाली सूचि आवे छे. तेमां कर्तावार ग्रंथ  
तथा शिला लेखोनुं लीए आयुं छे.

इमो सारी पेंडे समजीए छोए के आ नामावलि अपूर्ण छे.  
भारतवर्ष तथा बीजा देशोमाना अनेक ग्रंथो हजी लेनाना वाकी छे.  
तेपन्ज आ पद्धतीमां तेपन्ज बीजी वावतोमां खामीओने अवकाश रहेन  
छतांये गुरुश्रीनी आ वावतमां येलो मेरणा बतावी आये छे के  
तेओ बोलीनेज वेसी रहेनार न हता. भावना भाववी स्हेल छे पण  
तेनो अदल दुष्कर छे पण गुरुश्रीएतो पोताना मंतव्यप्रमाणे आकार्य  
उपर रही सूचनाओ आपी आपी तैयार करावराव्यो. बचनाढंबर  
नहि पण कर्तव्यगिलता ए सत्य सद्गुण छे एम गुरुश्री हमेशां  
कहेता ते सत्य करी बताव्यु. आ ग्रंथ प्रकट यह जवा माटे गुरु-  
श्रीनी अपूर्व लागणी हती ने अंतीप समय सुधी हमेशां ते माटे पुछ-  
पछ कर्या करता पण मेसनी दीङ्गने लीये तेना माकळ्यां दोल यह

ने गुरुश्रीना जवा पछी ते प्रकट थइ शब्दयो छे. छतां श्रीमद्भूनौ आभार मंडळ कदीये विसरी शके तेम नयीज.

ग्रंथ प्रकाशन, गरीबोने मदद, ज्ञाननुं बहुमान, अभ्यास जेथी समाजना अंग बळ तथा आत्मबळ वधे ते माटे गुरुश्री हमेशां सतत् काळजीपूर्वक सर्वने उपदेश देता रक्षा हता. ने तेनेज परिणामे आ ग्रंथ प्रकाशने पामे छे.

आ समये अमो मंडळ तरफयी आ कार्य माटे परिश्रम उठाव-नार बकील वर्धमान स्वरूपचंदनो तथा तेमने चारंवार उपयुक्त माहीती आपनार साहित्य प्रेमी भाइ बकील केशवलाल मेमचंद मोदी-नो आभार मुक्तकंठे मानीए छीए.

आ ग्रंथ तैयार करवांपां भंडारोपांयी ग्रंथोनी यादीओ लावबी अकारादियां तैयार करवी, ग्रंथो जोता लीस्टो ते परथी तैयार करवां, तेने गोठववां, तेनां छपातां प्रुफस तपासवां विगेरे तपाम कार्यो बकील वर्धमान स्वरूपचंदने स्वतंत्र रीते सोपेलां होवायी तेमां जे जे छे ते तेमने आभारीछे. जोके अमारी धारणा प्रमाणे आ ग्रंथ तैयार ययो नयी.

ग्रंथमां आवता आचार्यों साधुओ मुनिवर्योंना नामनी आग-ज श्री के श्रीमद् अने पाठ्य जी शद्भनो उपयोग करवानुं पण तेम-नायी रही गयुं छे आ माटे सञ्जनो दरगुजर करशे.

आ ग्रंथ जेवा अनेक उपयुक्त ग्रंथो घणा प्रकाशने पामे ए अमारी सदोदित वांच्छा छे ने गुरुश्रीनी तेबी महदेच्छा हती. ते शा-शनदेव सफल करो एज इच्छा साथे विरपीए छीए;

पादरा

फागण सुद १५  
१९८२

श्री अ० ज्ञा० प्र० मंडळ

बकील मोहनलाल हीमचंद.

## वक्तव्यः

### ज्ञानयात्रा संघप्रयोजन अने प्रबंधः

तीर्थयात्रा संघ पाठ्य द्रव्यव्यय करनार करावनार संघपति-  
जोनी जेम ज्ञानयात्रा संघानु प्रयोजन पण आवश्यक जणायाथी  
संवत् १९७० ना फागण मुद्र ६-७-८ पाच सने १९१४ना दिव-  
सोपां जोधपुर मुकामे “जैन साहित्य संमेलन” श्री विजयधर्म  
सूरिजीना नेतृत्व नीचे ययु हतुं अने ते वखते जैन जैनेतर विद्वा-  
नोना निर्वंधोनुं वांचन यवा उपरांत कमीटीओ नीमी-ठरावो करी  
संमेलन पूर्ण कर्यु हतुं ( जुओ जैन साहित्य संमेलन कार्य विवरण  
भा. १-२ ) पण पाठ्यथी कमीटीओ मली शकी नही ने सूरिजीए  
कार्यविवरण प्रसिद्ध कर्यु अने वीजा अधिवेशन माटे सूरिजीए घणा  
प्रयासो सेव्या छतां तेओ ते जोइ शक्या नहि.

सने १९२४ ना मे मासनी २२-२३-२४-२५ ना दिवसो-  
पां सूरत मुकामे श्री जैन साहित्य परिषद् भराइ. तेमां जैन जैनेतर  
विद्वानोना निर्वंधोनुं वांचन यइ ठरावो विगेरे थयां अने तेनी ओ-  
फीस सुंवाइ मुकामे रखाइ तेना झॉन, सेक्टेरीओ तरीके जवेरी  
जीत्रणचंद साकरचंद साथे रा. मणिलाल मोहनलाल पादराकर  
अने रा. मोहनलाल भगवानदास जवेरी सोलीसीटर निपाया.  
( परिषद् विवरण माटे जुओ महिला भूपण पु. ५ अंक १-२ सं.  
१९८० जेष्ठ अपाढनो सुरत जैन साहित्य परिषद् अंक )

आ परिषद् परत्ये पेयापुर मुकामे योगनिष्ठ साहित्याचार्य  
श्रीमद् बुद्धिसागरजी सूरीश्वरजी समक्ष चर्चा चालतां परिषद्ना  
श्रीजा ठरावना श्रीजा ठरावने वधु समर्थन योग जाणी श्रीमद् गुरु-  
ए ज्ञानयात्रा संघप्रयोजनने सार्थक करवा माटे लागणीपूर्वक प्रबंध

करतां तेने श्रीअध्यात्मज्ञानप्रसारक मंडळना आगेवान श्रीपान् मोहन-  
लालभाई हिमचंदभाईए शिरोधार्य करतां मंडळना भाइओनी अनु-  
मतीपूर्वक मंडळ तरफथी एक यात्रीने सबल साधन आपीने अनेक  
स्थलेथी प्राचीन इतिहास, साहित्य, कला, धर्म, तत्त्वज्ञान विग्रहेनी  
शोधखोल करी परिणाम प्रसिद्ध करवाना करेल निश्चय प्रमाणे आ.  
एक न्हानी सरखी ज्ञानयात्रानी तवारीख छे: बधु मधीने १०१.  
दीवसनुं आ पंथन छे तेमां मात्र ३० दीवसनी यात्रामां येठां जुदां  
शुत मंदिरोनी यात्रा वर्णन तथा वाकीनो बखत पोषुद्वारा ज्ञानयात्रा-  
नी तीर्थस्थानोनी विगतो एकठी करवा विग्रहे समारंभ खाते रोका-  
येल छे. तोपण आ साहित्ययात्रामां पक्लेली इवारतो-जेवीके-अंजव  
यात्रा, भ्रमयात्रा इत्यादि सविस्तर वर्णन आपवापां आवेल छे.

अल्प सप्तय, अल्प द्रव्य सहायना कारणपी आ यात्रा अधव-  
चयी दैव पढी छे, तोपण आवी यात्रा माटे एक नहि पण अनेक  
व्यक्तिओनो संघ काढी-ज्ञानयात्रानां न्हानां मोठां सघळा तीर्थोनी  
पवित्र भूमिपां उपराउपरी संघो मोकळी-अनेक व्यक्तिओने दर्शन  
करववा जोइए, अने तवारीखो बहार लाववी जोइए.

आ इंय प्रकट करवाना विचारो प्रकट करतांज एक प्रश्नावळी  
तैयार करी छपावी साधु मुनिराजो आचार्यों तथा विद्वान जैनजेते-  
तरे तरफ रवाना करी तेमनी जाणपां, कवजापां, के ध्यानपां होय  
ते बधां पुस्तकोनी नोंयो मांगी हती पण केटलाक-मूनि महाराजाओ  
तरफथी फौर्मि अधुरां भराइने आव्यां हतां आवेलां फौर्मिपां लखाई  
आवेला इंयो अमे नजरोनजर जोया नयी-पण तेमां आवेली हकी-  
कत प्रमाणे दाखल कर्या छे-एक वीजा ग्रंयोनीं साये मुकाबला माटे  
उपयोगी इंयो जणाया ते जैनेतर छतां-अधवा स्वेतांम्बरोना-समु-  
दायनीं साये तेने पण अनुक्रमां गोठव्या छे.

नाम वारनां अने अपूर्ण विगतनां फॉर्म पण आव्यां छे के तै फॉर्म कोना तरफयी आव्युं छे तै पण समजवापां आव्यां नथी.

केटलाकोए लीटो मोकली आपवाना जवाबो आपेला छतां पण अने तेमने बवे, ब्रण ब्रण अने केटलाकोने चोयी बखत लख्या छतां जवाबंज आप्या नथी.

बुकसेलरोनां लीष्टो परयी पण नोंध लेवापां आवी छे.

फॉर्मस आप्या छतां अने वारंवार विनंति कर्या छतां-पण जाणे जा कामने हसी काढता ना होय एम करी दरकार पण करी नथी. छतां मल्युं तेटला पर तथा मेळद्युं तेटला परयी ग्रंय तैयार करवापां आव्यो छे. केटलीक विगतो आपवापां आवी छे तेयी बुझ स्पष्टीकरण यशोः—

दिगंबर समुदाय जुदो पाडवापां आव्यो छे तै अनुकूलताए छपादो पण हालना लीष्ट साथे केटलाक जहरी ग्रंयोने मेगाज दाखल कर्या छे.

जैन पंडितोए लखेला—अन्य ग्रंयोनी पण नोंध लेवापां आवी छे.

एकलो एक ग्रंय अनेक स्थलेषी उपलब्ध यतो होय छे तेनां जुदां जुदां टेकाणां पण बताव्यां छे.

छपावनार पासे ग्रंय सीलकमां ना होय तो पण जोनारने जोवा मली शके. ते हेतुसर तेवी खानगी लायव्रेरीओनां स्थल पण बताव्यां छे.

केटलाक बुकसेलरो तथा तेमनी खानगी लायव्रेरीओ छे. तेपां उपलब्धस्थान मेगां जणाव्यां.

तपासेली लायव्रेरीओ. (१) के. मे मोदी पूर्ण, (२) ए. मेघ विभयनो मंडार, अपूर्ण—(३) मूरत, अपूर्ण जैनानंद प्रस्तकालय पूर्ण

(४) तथा समितिनी पोहनलालजी महाराजनो ज्ञानभंदार. सुरत. (५) शेठ देवचंदलालभाइनी लायब्रेरी अपूर्ण. (६) ज्ञानमंदिर बडोदरा अपूर्ण (७) बडोदरा सेन्टरल लायब्रेरी संस्कृत विभाग अपूर्ण (८) शेठ वर्धमान सरूपचंद लायब्रेरी अपूर्ण.

केटलाक पंथोपां तो तेना छपावनारनुं नाम, कइ प्रेसपां छपायो, कया शहरपां छपायो, कयांधी उपलब्ध यइ शक्तो-तेपांनुं कंइ पण जणावेलुं नहि होवायी, तेने जेमना तेप रहेवा देवा पढया छे. तोपण तेवा ग्रांथो ज्यांज्यांधी जहया तेनुं स्थान पण केटलेक ठेकाणे वनाव्यां छे. केटलीक संस्थाओ एक वीजा साथे जोडाइ गइ छे, वहीबटदारो अने नापो बदलाइ गया छे, तेना सगृष्टखुलासा छपाया नयी खूणे खोचरे पडेलाओनुं नाम के निशान जडतुं नयी तेथी तेवा ग्रांथो ड्यां ड्यां जणाया ते स्थाननो परिचय कराव्यो छे.

रीवाज प्रपाणे वे पांच रूपैयानी लागतनुं पुस्तक होय तोपण तेनी कीमत नामनी मात्र एक आनो अयवा भेट अमूल्य वांचन, मनन, ज्ञान वृद्धि अयवा ते संवधमां कंइ इसारो पण नयी जणायो एटले बगर कीमतना ओछी कीमतनां, अयवा, भेट तरीके बहेची दीधेलां नहानां अने नकामां पुस्तको हशे एम समजवामां कोइए भूल करवी नहि. कारण के अढोसो पृष्टता ग्रांयनी कीमत एक आनो अने तेथी चधारे कदना ग्रांय विना मूल्य.

.. नहाना कदनां पुस्तकोमांधी केटलांकनां घणांज महत्त्वावाला ज्ञान कीरणोनो रोशनीरूप छे.

एकाद सूत्र उपर म्होटा ग्रंथो लखाया छे ते विबुद्ध-जनोने उपयोगी होवा छतां साधारण समुदायने विस्तारथी बोधवा पाटे. तेना ते सूत्रने अबलंबीने अनेक-सेकडो ग्रंथो लखायेला नजरे आवे छे; तोपण ते मूळ सूत्रना कीरणनी रोशनी पटलो मोटो प्रकाश.

पाडे हे. के ते विस्तार यइ शके तेटलो करीने लखी नाखवा मागेतो सेकडो, हजारो के लाखोनी गणत्रीयी नहीं पण करोडोनी गणत्री उपरांत यवा जाय हे आटलो विस्तार होवा छतां पण तेवां सूत्रो अर्थ साथे रुधरमां स्हेजे शिखवी शकाय तेवां हे, साधारण संस्कृत जाणनार पात्रने आ जैन शैलीनो जाणीतो विद्वान् स्हेजे समजावी शके हे.

दाखला तरीके:-एकेक श्लोकना सो सो अर्थ जणावनारां छपायेलां तथा छपाया विनानां पुस्तको, एकज लेखमांयी सात महा पुरुषोनी जीवनी निष्पत्र यनारां पुस्तको एक सूत्रना करायेला ८००००० आठ लाख अर्थ, लेख एकने वे महापुरुषोनी जीवनी वर्णन करतां पुस्तको, सूत्र एक अने तेना अर्थावत्तो इनी छपासि खुओतो अढार हजार, अढार लाख उपरांत, तेर करोड उपरांत तेमज खास जुदाज विषयना बोधनारा अन्य विद्वानोना, तेमज अन्य मतवालाओना बनावेला, माव, नैपधिय, मेघदूतादि काव्योने पादपूर्तिमां गोठवी घर्म बोवनां, अने समर्थ महात्माओनी जीवनीओ छखाय—तेनी पण योदीक योदी नोंथ लीधी हे. तेढलेयीज संमज-बापां आवशे.

आविकाओना लखेला ग्रंथो

जैनेतरोना लखेला ग्रंथो

साध्वीओना लखेला ग्रंथो

बंग्रेज विद्वानोना लखेला ग्रंथो

प्रपाद अने अज्ञानने लीधे अपूर्ण नोंथ लेवइ गइ एम पाढळथी जणाया छतां फरी—तेने पुरु करवानी जोगवाइनी गेरहाजरीने लीधे तेहुं अपूर्ण रहेवा दीधुं हे.

केटलाक ग्रंथकर्ताओ अने संस्थाओनो पत्तो पण पल्यो नथी तेमने मली आयेले ठेकाणे लखी पुछतां कागझो डेढलेटर ऑफीस-

मायी पाछा आव्या छे तोपण अनुभवीओए वतावेले ठेकाणे लखौ पुछतां पण जवाबो मळ्या नयी माटे जे जे लायब्रेरीओमां जणाया छे ते ते स्थान पण उपलब्ध स्थानोनो परिचय कराव्यो छे.

केटलाक पुस्तकोमां एम जणायुं छे के तेनी कीमतनी जगाए ऐट एप लख्या छतां तेना तेज पुस्तक उपर अमुक कीमत पण ल-खेल जणाइ छे अमुक पुस्तक कोने कोणे छपाव्युं, कोणे प्रसिद्ध कर्युं, कोणे संग्रह कर्युं, कोणे भाषान्तर कर्युं, कोणे शोध्युं, अगर कोणे बनाव्युं तेनी पण मली आवी तेटली नोंद लेवापां आवी छे.

मोटा शहेरमां रहेनारनुं मात्र नामज पुस्तकना ढीवाचा उपर आपी शहेरनुं नाम लखेलुं होय पण तेनुं ठेकाणुं जणावनारु पोळ बजार के लतो जणावेळो नयी आवुं नाम मात्र जडवाथी तपास कर्या छतां पण नकापो प्रयत्न निवडे ते पण ठीक नर्हि ए एटला माटे ज्यां पंथ जडव्यो ते ठेकाणानी नोंद ढीधी छे.

मात्र आगळ जणावेलो पुस्तक प्रसिद्ध करनारी संस्थाओ तथा खुक्सेलरोनी टीपज चोकस ठेकाणाना माटे उपयोगी साधन छे.

ग्रंथ वेचनार नर्हि छतां धारण करनाराओनी टीप पण जुदी आपी छे.

लायब्रेरीओ छे तेमां रहेलां पुस्तकोनो लाभ लेवाने अनुकूळ पढे तेनी खातर ते नंबरो वारंवार उपलब्धस्थानमां वताव्या छे.

पुस्तक वेचनारनां नापो पण आप्यां छे—केटझीक संस्थाओना प्रसिद्ध करेला ग्रंथोमां ग्रन्थांक नंबर १२ मो. मणको नं. २३, पुष्य नंबर ४६; अने सर्ग नंबर, विमां ८, पाग १६ अने गुच्छक विगेरे संझाओ ढीवाचा उपर जणाय छे. पण ते ते संस्थाओना

बहार पाढेला बीजा केटला अने क्या क्या ग्रेयो छे ते जोवाने अपने मल्या नथी तेम तेनी याद के लीष्ठ पण पल्यां नथी. मुख्य छापेलां फॉर्म पोकल्या पछी उधरस्थी पत्रो लखेला पण नकामा यथा छे.

ग्रेय प्रकाश करनारी संस्थाओना वहीवटदारोए पोताना स्वांनगी सरनामां पण जुदां जणावेलां होवायी तेनी नोंय साये साये लेवामां आवी छे.

एकनुं एक नाम अने कीमतना रासो पण जुदा जुदा पंडितोना बनावेला छे अने विगतो जुदी जुदी छे.

स्वेताम्बरोना घणा ग्रंथोना उमरयी दोहन अने टीकारूप दिगंबर पंडितोए टीकाओ लखी छे तेमां येवेली गेर सपनाखटो जोवाजोग छे.

जोवा नही मक्केलां पुस्तकोनां नाम कीमत के वर्णनमां तफात जणाया प्रयाणे जुदी नोंय लीधी छे. तेथी दुवार दोप इष्टिए आळशेज पण बखते एकना एकन चुस्तकने सुधारा बधारा साये बीजाए छपाव्युं होय तेने छोटी देवाय तो ते एक खरेखर झुटी गणाय तेथी तेवा दुवार दोपने अमे लक्षमां क्षीधो नयी.

### विशेष हकीकत.

असल फरमान शेड आणंदजी कल्याणजी ठे, झयेरीचाड अपदावादनो पेटीमां छे. बीजा छ मची सात खास जोवालायक अने एक सारो गंय भंदार छे.

---

- १ वौरचंद राधवजी गांधी कुत अंग्रेजी कम्पै फौलोसोफी  
दे. ला. फेंड छपाइ छे कीमत ०-५-०
- २ चंद्रसेन जैन वैद्य इटावा ( दि ) वि. भाग १-२-३-४-५  
जैन फीलॉसॉफी ऊ. स्था. ५०
- 

उपलब्ध स्थान नं. १५३ नां बधां पुस्तकोनी नोथ छीझी  
नयी नवयो नंवर जणायो छे.

---

मुलाचार...दि. माणेकचंद नं. १९ तेनी सुखलालकुत. पंचप्रति-  
क्रमणमां नोथ छे.

---

उपमिति भावप्रपञ्च कथापीठ वंघनुं भाषान्तर नयुराम प्रेमीए  
कर्यु छे.

धनपाळ पंचाशिकाना कर्ता. धनपाळ पंडित भोजराजाना  
मान्यवर पंडितो यैकिना एक हता. आ धनपाळनां वस्त्राण हेम-  
चंद्राचार्ये पण कर्या छे. जुओ अष्टापदकल्प, गिरनार गिरिश्वरकल्प,  
श्री. समेदशिखरकल्प ( कविधनपाळ ).

गृहस्य ख्रीओए लखेला ग्रंथो.

जैनेतर हिंदुओए लखेला ग्रंथो.

दिगंबरोए-प्रसिद्ध करेला ग्रंथो.

साधवीओए लखेला ग्रंथो.

पारसी ग्रहस्योए लखेला ग्रंथो

एकलुं एक पुस्तक एकनो एक अनुवादक होवा छतां प्रकाशको. जुदा, नाम जुदा कीमत जुदी आवी विचीत्रता पण जणाइ हे, पण तेम थर्वा ना खासकारणो मली आव्याजा अभावे ते वातने विशेष तारवी नयी.

मृळ ग्रंथनुं नाम बोजु होय—पण प्रसिद्ध करनाराओए तेनां नांपो बदलीने रूपान्तर करी नाह्यां हे तेयी-केटलाक प्राचीन ग्रंथोने जेनी तेज स्थितिमां प्रकाशमां आणवामां आव्या हे के—जेओ नामयां रूपान्तर—तेम कृतिमां पण रूपान्तर हे. ते मेळववाना बदलता—अभावे—कंहि पण करी शकायुं नयी तो पण केटलाक पंडितोए पोताने ना समजायुं तेयी. अगर वीजा कारणयी—तेजो तेटला भागने रूपान्तर करवामां—अपवा—उढावी देशने चुक्या नयी.

संग्रह ग्रंथोपां आवेला उंयो.—

सं. १२३१—उदयसिंह राजा परलोकवासी ययो ते वखते आ ग्रंथकार (श्री जिनदत्तसूरि) ह्यात हता. (जुओ विवेक विलास श्री जिनदत्तसूरिकृत. भाषान्तर कर्ता पंडित दामोदर गोविंदाचार्य,

## मेघदूतना-टीकाकारोनी नोंध.

(१) वलभदेव-(२) मछिनाथ. (३) महिषसिंहगणि (४) सुप्ति-विजय (५) लक्ष्मीविलास (६) मेघराज (७) भरत (८) सनातन (९) रामनाथ (१०) हरगोविंद (११) कल्याण (१२) सारोद्धारिणी (१३) मेघलना (१४) दक्षिणावर्त (१५) नाय (१६) (१६) सरस्वती तीर्थ (१७) पूर्ण सरस्वती (१८) चीजी अवचूरी-ओ (१९) इश्वरचंद्र विद्या सागर.

आ मेघदूतनी पादमूर्तिओ—

सिद्धदूत काव्य-कर्ता-अवधूतरामपयोगि जुओ. ( शंथोप लब्ध-स्थान. नंदर.-३७२

मेघविजयनो विज्ञप्ति रूपपत्र और बादशी छखेलो

ज्योतिषसार-हिन्दी दु. ०-१२-०

माचीन ग्रन्थकी अनुवादक पं. कि भगवानदास मेघमहोदय वर्ष प्रबोध ( सेठिया ) ज्योतिषसार संग्रह ( १६-१- )

आ प्रमाणे पढ़ी आवेला साहित्य साधन द्वारा तैयार करेली आ नामाखली ज्ञानपिपासु सज्जन विद्वद् वर्गने उपयोगी यशे. एष आशा राखी विरसु छुं.

वकील वर्धमान स्वरूपचंद.

( इर-महिकांग ),

# अनुक्रमणिका।


१ निवेदन	3	१६ फंड	Ixiv.
२ वक्तव्य	७	१७ विद्यामंदिरो	"
३ अनुक्रमणिका	17	१८ खीं ग्रंथकारो	"
४ संकेतसूचि	19	१९ जैन पंडितो	"
५ केटलांक जाणवाजोग	20	२० जैन साहित्यनी शोधः	
६ कुलवृत्त	I	खोल करी रहेला आचा-	
७ ग्रंथोपलब्धस्थान		यों अने मुनि गण	Ixvi
८ ग्रंथोपलब्ध ग्रामस्थल		२१ इडरना इतिहासनां	
संख्या अकारादि	xxxvii	साधनो	Ixvii
९ आखी सीरीजो जोशा-		२२ जाणंद विमलसूरि	Ixviii
लायक ग्रंथमालाओ	xlvii	२३ विजयदेवसूरि	Ixx
१० पुस्तक प्रसारक		२४ हीरविजयसूरिना बहते	
संस्थाओ	1	विद्यमान १८ शाखा-	
११ जैन ग्रंथ वेचनार तथा		ओ	Ixxiv
बुक्सेलरो तथा वीजो		२५ विदेशस्थ विद्वान वर्ग	
संस्थाओ	1	परिचय १८ शाखाओ	"
१२ पंडलो	ii	२६ अनवयात्रा इत्यादि	
१३ समाओ समाजो	iiii	१८ शाखाओ	"
सोसाईटीओ	iiii	२७ मूद्रित जैन ऐताम्बरादि	
१४ कान्फरन्सो	liv	ग्रंथ नामावली १ यो २६५	
१५ शानपुस्तक भंडारो	lv	२८ डॉ. गेरीनो छत लीष्ठ-	
१६ अठवाढीक तथा		अंग्रेजीमां कर्त्तव्यार क्रम	
पासीक विगेरे	Ixii	माये तथा शिलालेखो	
१७ दिगंबर अठवाढीका-		विगेरे	२६७
दि पत्र परिचय	Ixiii		

## संकेत सूचि.

अ०	अलभ्य,
	अकारादि ग्रन्थ
अलभ्य-	ग्रन्थ छपावनारनी पासे
	शीलक नयी.
(१)	अंक संख्या
	ग्रन्थानुक्रम
	उपलब्ध स्थानानुक्रम
	ज्ञानभंडारस्थानानुक्रमादि
अ० क०	अर्थकर्ता,
अनु०	अनुवादक,
ई०	इसुनोसन,
अं०	अंग्रेजी,
क०	कर्ता,
गु०	गुजराती,
१०	शंकासुचकस्थान,
दि०	दिगम्बर
दे०	देवनागरी लिपि
दे०	देवचंद लालभाइनी
	लायग्रेरी
न०	नंवर.

पं०	पंचास पंडित्.
पा०	पान,
पु०	वसो वर्षे पूर्वेनो पुरातन,
प्र०	प्रकाशक
मा०	माहृत,
पृ०	पृष्ठ.
भा० क०	भाषान्तर कर्ता
भा०	भाषान्तर,
मू०	मूल.
र०	सं० ग्रन्थ रचन संवत,
वि०	विवेचन करनार
वि०	विशेष इकीकृत माटे परि- शिए जुओ,
सं०	संस्कृत.
	विक्रम संवत,
	शंशोधक
सं० क०	संग्रह कर्ता,
हि०	हिन्दी.

हस्तिल माढीनो रास-कर्त्ता मुनि लघ्विजयजी तेमनुं कुलवृक्ष.



झगार विहार शतक-सुधा भूषण गणि विरचित अचूर्णी. (५०)

सोमसुंदर

विश्वालराजपंडित

विवेकसागर

सुधाभूषणगणि,

* २५ आनन्दयनपद (१०८) संग्रह,	८०८	२-६-०
* २६ अध्यात्मशान्ति (आवृति बीजी)	१३२	०-२-०
२७ काव्यसंग्रह भाग ७ मो.	१६६	०-८-०
* २८ जैनधर्मनी प्राचीन अनेऽर्वाचीनस्थिति ९६		०-२-०
* २९ कुमारपाल ( हिंदी )	२८७	०-६-०
* ३० धी ३४ सुखसागर गुरुगीता.	३००	०-४-०
* ३५ पद्मद्रव्यविचार.	२४०	०-४-०
* ३६ विजापुरवृत्तांत.	९०	०-४-१
X ३७ सावरमती गुणशिक्षण काव्य.	१९२	०-६-०
३८ प्रतिज्ञापालन.	११०	०-५-०
* ३९-४०-४१ जैनगच्छभतप्रबंध, मंघप्रगति, जैनगीता.	३०४	१-०-०
४२ जैनधातुप्रतिमा लेखसंग्रह भा. १		१-०-०
* ४३ मित्रपैत्री.	१७०	०-८-०
* ४४ शिष्योपनिषद्.	४८	०-२-०
४५ जैनोपनिषद्.	४८	०-२-०
४६-४७ धार्मिक गद्यसंग्रह तथा पत्र सदुपदेश भाग १ लो.	१७६	३-०-०
४८ भजनसंग्रह भा. ८	१७६	३-०-०
* ४९ श्रीपद् देवचंद्र भा. १	१०२८	२-०-०
X ५० कर्मयोग.	१०१२	३-०-०
# ५१ आत्मतत्त्वदर्शन.	११२	०-१०-०
* ५२ भारतसहकारशिक्षण काव्य.	१६८	०-१०-०
* ५३ श्रीपद् देवचंद्र भा. २	१२००	३-८-०
५४ गहुली संग्रह भा. २	१३०	०-४-०
* ५५ कर्मप्रकृतिटीकाभाषांतर.	८००	३-०-०
५६ गुरुगीत गुंटलीसंग्रह.	१९०	०-१२-०
५७-५८ आगमसार अने अध्यात्मगीता. ४७०		०-६-०
* ५९ देवचंदन स्तुति स्तुतन संग्रह.	१७६	०-४-०

६०	पूजासंग्रह भा. १ लो.	४२६	३-०-०
६१	भजनपदसंग्रह भा. ९	५८०	३-८-०
६२	भजनपदसंग्रह भा. १०	२००	३-०-०
६३	पत्रसदुपदेश भा. २	५७३	३-८-०
६४	धातुपतिमालेख संग्रह भाग २	१८०	१-०-०
६५	जैनहार्षिए ईशावास्योपनिषद् भावार्थविवेचन.	३६०	३-०-०
६६	पूजासंग्रह भाग ३-२	४२५	२-०-०
६७	स्नात्रपूजा.		०-२-०
६८	थीमदू देवचंद्रजी अने तेमनुं जीवनचरित्र.		०-४-०
६९-७२	शुद्धोपयोग वि. संस्कृत ग्रंथ ४ १८०		०-१२-०
७३-७७	संघकर्तव्य वि. संस्कृत ग्रंथ ५ १६८		०-१२-०
७८	लाला लाजपतराय अने जैनधर्म. १००		०-४-०
७९	चिन्तामणि	१२०	०-४-०
८०-८१	जैनधर्म अने ख्रिस्ति धर्मनो मुकावलो तथा जैनख्रिस्ति संवाद २२०		१-०-०
८२	सत्यस्वरूप.	२००	०-६-०
८३	ध्यानविचार.	८५	०-८-०
८४	आत्मदक्षिण्यप्रकाश.	१४०	०-४-०
८५	सांवत्सरिक क्षमापना.	८०	०-३-०
८६	आत्मदर्शन ( मणीचंद्रजीकृत सज्जायो ) लुं विवेचन.	१५०	०-४-०
८७	जैनधार्मिक शंकासमाधान.	५५	०-२-०
८८	कन्याविक्रिय निषेध	२००	०-६-०
८९	आत्मशिक्षा भावनाप्रकाश.	११५	०-७-०
९०	आत्मप्रकाश.	५६५	१-८-०
९१	शोक विनाशक ग्रंथ	८०	०-१-०
९२	तत्त्वविचार.	१२५	०-६-०
९३-९७	अध्यात्मगीता वि. संस्कृत ग्रंथ. २०५		१-०-०

९८ जैनसूत्रमां मूर्तिपूजा.	९६	०-३-०
९९ श्री यशोविजयजी निवंध.	२१०	०-६-०
१०० भजनपदसंग्रह भाग ११	२२०	०-१२-०
१०१ „ भाग १ आ. ४थी	२००	०-८-०
१०२ गुजरात बृहद विजापुर वृत्तांत	३००	१-४-०
१०३-४ श्रीमद्-देवचंद्रजी विस्तृतजीवन च- रित्र तथा देवविलास	२३०	०-१२-०
१०५ मुद्रितजैन स्वे. प्रथगाइड		१-८-०
१०६ कक्षावली-सुवोध	४६०	१-४-०
१०७ स्तवन संग्रह ( देवचंद्रन सहित )	२७६	०-१०-०
१०८ पत्र सदुपदेश भाग ३		
१०९ श्रीबुद्धिसागर सूरिश्वर स्मारक ग्रंथ ( सचित्र )	२३०	०-१२-०

\* आ निशानीवाला ग्रंथो शिलकां नथी.

× आ ग्रंथो ब्रीटीश केल्वणी खाताए मंजुर करेला छे.

÷ आ ग्रंथो श्रीमंत गायकवाड सरकारना केल्वणी-  
खाताए मंजुर करेला छे.

ग्रंथो मढवानां टेकाणां

१ वकील मोहनलाल हीमचंद-पादरा( गुजरात )

२ शा. आत्माराम खेमचंद-सांद.

३ शा. नगीनदास रायचंद जाखरीया-महेसाणा

४ शा. चंदुलाल गोकळभाई-विजापुर

५ शा. रतीलाल केशवलाल-प्रांतिज

६ श्री बुद्धिसागरसूरि जैनसमाज-पेथापुर

७ शा. मोहनलाल नगीनदास भाँखरीया-

१९२-१४ बजार गेट, कोट, मुंबई.

## ग्रंथोपलब्ध स्थान.

- १ शेठ देवचंद लालभाइनी आगमोदय समितिनी लायब्रेरी ठा. गोपीपुरा, सूरत.
  - २ हरीदास अँन्ह कंपनी मु. काइमगंज.
  - ३ शा. नानचंद खेलचंद गोपीपुरा बडेखां चक्को सूरत.
  - ४ पंडित. त्रिभुवनदास अमरचंद पालीटाणा.
  - ५ जैन पुस्तक प्रकाशक कार्यालय. इस्ते मुन्सी केसरीपल मोतीलाल रांका. व्यापार.
  - ६ जैनर्थ प्रसारक सभा. तथा लायब्रेरी समाज. भावनगर.
  - ७ श्रावक भीमसौह माणेक. मांदवीवंदर. मुंबई. [खत्तन.
  - ८ शेठ. शिवदानजी प्रेमाजी गोटीवाले साकीन पुना. मुल्क द-
  - ९ पंडित. काशीनाथ जैन. २०१ हरिसनरोड कलकत्ता.
  - १० निर्णयसागर प्रेस. मुंबई. ठा. कालबादेवीरोड.
  - ११ शेठ. मनसुखभाइ भगुभाइ. शाहापुर वंगलो. अमदाबाद.
  - १२ मोहनलालजी महाराजनो ज्ञानभंदार. गोपीपुरा सूरत. चुनीलाल गुलाबचंद दालीया. मेनेजरीग ट्रस्टी.
  - १३ मोतीचंद झवेरचंद महेता. फर्स्ट. आसीस्टेंट मास्तर. भावनगर.
  - १४ यशोविजय जैन ग्रंथमाला भावनगर. हरीसरोड. प्रेमचंद रत्नजी. तथा नं. ४७
  - १५ अध्यात्मज्ञान प्रसारक पंडल. पादरा. बकील मोहनलाल हेमचंद तथा नं. ५८-५९-६०-६१-६२
  - १६ शेठ. देवचंद लालभाइ पुस्तकोदार फंड. सूरत. गोपीपुरा.
  - १७ आत्मानंद समा भावनगर.
  - १८ भुक्तिकंपल जैन मोहनलाल नं. ६७ आ साये जोडायेलो छे.
- C/o शाह, लालचंद नंदलाल बकील, कोठीपोल बढोदरा.

- १९ रत्नशमा ज्ञान पुष्पमाला लोहावट. मारवाड. हाल 'ऑफीस  
फलोधी मारवाड.
- २० शाह. हरगोविंद. वर्द्धमाननी कंपनी. रहेवासी. सीनोर.
- २१ हुकम मुनिनो उपाथ्रय. गोपीपुरा. सूरत.
- २२ क्यूरेटर सेन्ट्रल लायब्रेरी राज्य. बडोदरा.
- २३ जैन विजय प्री. प्रेस. कोट. बजारगेट. मुंबई.
- २४ रायधनपतसिंह वहादूरकी कोठी अजीमगंज.
- २५ विजय कमल, केसर ग्रंथमाला. मुंबई. C/o पोपटलाल दलभु-  
खराम पटवा. झवेरी बजार.
- २६ श्री हेमचंद्राचार्य समाना सेक्रेटरी. शाह, लहेरभाइ भोगीलाल  
पाटण ( हेमचंद्राचार्य ग्रंथावली. )
- २७ देशी केलवणी खातुं. बडोदरा. [ मुंबई.
- २८ आगमोदय समिति. C/o शेठ, जीवणभाइ. साकरचंद. ४२६
- २९ एसीआटीक. सोसाइटी. वेनगाल. नं. ५७ याके स्ट्रीट कलक-  
ता. ( जुओ. नं. १४४ )
- ३० शा. अचरतलाल जगजीवन. भावनगर.
- ३१ मोतीचंद औयवजी आत्मानंद. प्रकाशना तंशी. भावनगर.
- ३२ पंडित. हीरालाल इंसराज जापनगर.
- ३३ जैन. श्रेयस्कर मंडल. महेशाणा.
- ३४ चुदिपभा ऑफीस अपदावाद. ( नं. १५ पादरा साथे जोडाइछे. )
- ३५ अध्यात्म ज्ञान प्रसारक मंडल चंपागढी मुंबई. ( फेरवीने नं.  
१५ पादरामां हे. )
- ३६ गुजरात पुरातत्व मंदिर. एलीसब्रीज. अपदावाद.
- ३७ अभिधान राजेन्द्र कार्यालय. रत्नाम.
- ३८ सुरजपलजी सोहनलालजी जालोरी चोहरा अजमेर.
- ३९ आत्मानंद जैन पुस्तक प्रचारक मंडल रोसन महोळा. आगरा

- ४० सौभाग्यपल्ल इरकावत नया बजार, अजमेर.
- ४१ उजमचाईनी घर्षशाळा वाघणपोळ रतनपोळ, अमदावाड़.
- ४२ पंजाब युनिवरसीटी लांडोर.
- ४३ सेतिया जैन ग्रंथालय, C/o भैरोदान जेमल सेतिया, महोड़ा  
मरोटीयोंका, बीकानेर राजपृताना. [ भावनगर.
- ४४ “जैन” पत्रनी ओफीस, अमदावाड़, मुंबई, जैन हाल
- ४५ सखारांप नेमचंद, सोलापूर.
- ४६ यशोविजय ग्रंथपाला बनारस, भावनगरमां-आग्रामां बहीचट  
छे जुओ, नं. १४-४७
- ४७ श्री विजयधर्म लक्ष्मी मंदिर बेलनगंज आग्रा.
- ४८ आत्मानंद जैन ट्रैकट सोसाईटी अंवाला शहर.
- ४९ गुजरात वर्नाक्युलर सोसाईटी, अमदावाड़.
- ५० जैनानंद पुस्तकालय, गोपीपुरा सुरत.
- ५१ श्री रामावतार शर्पणा, मुरादपुर-पठना.
- ५२ हंसविजयनी प्री लायब्रेरी जॉ. सेक्रेटरी जेशंगमाइ मोतीलाल  
शाह, छुणसाबाडे अमदावाड़.
- ५३ जैनघेताम्बर कॉन्फरन्स ओफीस पायथुनी मुंबई.
- ५४ जैनधर्म हितेच्छु सभा, भावनगर.
- ५५ शारदाविजय ग्रंथपाला, मोहनलाल गीरधरलाल, भावनगर.
- ५६ जैन विविध साहित्य शाखपाला कार्यालय बनारस सीटी.  
यू. पी आमांयी केटलांक पुस्तकोनो इक विग्रे नं. ४७ मां  
तबदील यथा छे.
- ५७ श्री लक्ष्मीचंदनी जैन लायब्रेरी नं. ४७ साथे मञ्ची गड आग्रा.
- ५८ शा, आत्मारांप खेमचंद, साणंद, [ १९२-१४ मुंबई.
- ५९ भांखरीजा मोहनलाल नगीनदास, कोट बजार गेटस्ट्रीट नं.

- ६० बुकसेलर. मैथजी हीरजी ५६६ पाथधुनी मुंबई.
- ६१ शेड, नगोनदास रायचंद. मांखरीआ. मु. मेसाणा.
- ६२ विजपुर जैन ज्ञानमंदिर. C/o शा. चंद्रुलाल गोकर्णदास विजापुर.
- ६३ बकील. केशवलाल मेपचंद मोदी. वी. ए. एल. एल. वी. डा. हाजापेटेलनी पोळ. अमदाबाद (खानगी लायब्रेरी.)
- ६४ ज्ञान प्रसारक मंडळ. (नं. १५ प्रमाणे नाम बदलायुं) अमदाबाद.
- ६५ विभोवनदास भाणजी स्मारक ग्रंथयाना (नं. ६ साये पण छे) [ भावनगरं.
- ६६ नरोत्पदास भाणजी छीपीचाली. मुंबई.
- ६७ मुक्तिकमल जैन मोहनमाला पालीताणा. ( नं. १८ साये ) जोडाया छे. बदोदरा.
- ६८ रत्नप्रभाकर ज्ञान पुस्पमाला मु. ओसीया जीला जोधपुर-पारवाड्यां हत्ती. पछी लोहावट अने हाल फलोधी पारवाद.
- ६९ सरस्वती ग्रंथमाला बनारसना केटलांक पुस्तको नं. ४७ पांलीधां छे. बनारस.
- ७० विजय धर्मसूरि मंडळ ( शान्तिनाथजी जैन कलब ) नपकवंडी
- ७१ ज्ञानमंदिर. डा. नरसिंहजीनी पोळ बदोदरा. [ आगरा.
- ७२ हिंदी जैन कार्यालय. मुंबई.
- ७३ “श्री दयाविमल ग्रंथमाला” देवसानो पाढो. अमदाबाद.
- ७४ “ जैन विजय तरंग ” ना अधिपति मोहनलाल अमरसी डा. जैनविजय मेस मुंबई. (मासीक)
- ७५ कल्याणजी मृळजी. डा. दाणावंदर पुल नीचे मांटवी मुंबई.
- ७६ शेड. हरगोविंददास पंडित. डा. नं. २६ जकटीया स्ट्रीट जुओ नंबर १३६७ कलकत्ता.
- ७७ अभयदेवसूरि ग्रंथमाला बदा उपाध्य बीकानेर (राजसूताना) ( जुगो नं. २१३ )

- ७८ “ खरतरगच्छ ग्रंथमाला ” श्री मंडळाचार्य कमळमुरि विकासितम् कालवाग मुंबई.
- ७९ खेडा जैनोदय सभा. शेठ. सोमचंद्र पानाचंद्र. खेडा.
- ८० “ तत्व दीपक मोहन मंडली ” जैन पाठशाला मुंबई.
- ८१ माणेकचंद्र दिगंबर जैन ग्रंथमाला समिति. मुंबई.
- ८२ शा. बालाभाइ छगनलाल ठा. कीकाभटनी पोल अमदाबाद.
- ८३ “ जैन साहित्य संशोधक समिति ” पूना सीटी. फरग्युसन-रोड. पूना. ( जुओ नं. १५८ )
- ८४ प्रो. रवभीभाइ देवराज. कच्छ कोटाय.
- ८५ शा. तळकचंद्र पीतांपर. मांडल. तावे वीरपगाप.
- ८६ अ. सौ. वाइ रुपाळी स्पारक माझा. ( जुओ नं. ६ ) भावनगर.
- ८७ श्री आउले संस्कृत गुजराती भाषान्तर माला. प्र० श्रीधूबन-दास कल्याणदास गजर अंमे. ए. बी. अॅस, सी. बडोदरा.
- ८८ “ आत्म तिलक ग्रंथ सोसाइटी ” भारत जैन विद्यालय
- ८९ चुनीलाल ग्रंथमाला. मुंबई. [ पूना सीटी.
- ९० वेजलपुरनो संघ. भरचू.
- ९१ “ सद्विचार पुस्तकमाला. ”
- ९२ श्री महार्वीर जैन सभा. शेठ. नानजीभाइ पोषटचंद्र. खंभात.
- ९३ न्युतन साहित्य मंदिर C/o यशोविजय अं. माला भावनगर.  
मालीक प्रभुदास अमृतलाल महेता. बंसी.
- ९४ “ वीरसमान ” अमदाबाद से. केशवलाल दलसुखराम शेठनी पोल अमदाबाद.
- ९५ पन्यास मेघविजयनी लायब्रेरी. ठा. दोसीबाहानी पोलमां विद्याशाळामां अमदाबाद.
- ९६ शाळवी. भीखाभाइ खीमचंद्र देशमदाळा. भावनगर.

- १७ नेयानगरका संय समस्ती,
- १८ ( जुओ नं. ९४ ) [ अमदावाड ( जुओ नं. २३९ )
- १९ राज्यचंद्र साहित्य मंदिर. ( पूरा तत्त्वपंदिर सावे जोडायुँ हे )
- २०० पुनाजी इन्द्रपल कावडिआ रत्नाम.
- २०१ बाजु सुमेरपल मुराणा. ठा. बनोरदासका कटरा बहावजार कलकत्ता. ( जुओ ६४७ ) [ दावाड.
- २०२ शा. बालापाइ खुशाल हानी झवेरीवाहो निशापोळ. अम-
- २०३ शा. मुरचंद्र सख्यचंद्र विजापुर.
- २०४ गुलाबचाइ लायब्रेसी नं. ४६ मीररस्ट्रीट कलकत्ता.
- २०५ सेताचंद्र नहार अनीपगंज निवासी.
- २०६ जैन ग्रंथ रत्नाकर कार्यालय ( दि ) मुंबई हीरालाल.
- २०७ आत्मचीर ग्रंथमाला ( जुओ. नं. १०१ ) कलकत्ता.
- २०८ कवि. सांकलचंद्र पीताम्बरदास ठा. इयामलानी पोळमां.
- २०९ फतेचंद्र कपुरचंद्र लालन मढाा. शिवसद्ग. [ अमदावाड.
- २१० शा. हीरजी कानर्जी दणश्वी. ठा. खारंकवजार मांडवी. मुंबई.
- २११ बहेचरदास दुर्लभदास. पादरा.
- २१२ “जैन स्वयं सेवक मंदळ” पोरसची गली नं. ९ इन्द्रोरसीटी.
- २१३ नेंदलाल पोतीलालजी बजाजखाना चौक इन्द्रोर सीटी.
- २१४ नयपलजी कर्नयाळालजी भपादेवी पोष्टके उपर मुंबई.
- २१५ शा. नवलचंद्र हीराचंद्र. ठा. जैनोदय थो. बेस. मुंबई.
- २१६ शा. चन्द्रमैन जैन देय. इटावा. ( दि. )
- २१७ शोड. जीवणचंद्र साकरचंद्र फरवरी. ४२६ फरवरी बजार. मुंबई.
- २१८ शा. जमनादास जेडाभाइ. ठा. कांकाभट्टनीपोळ. अमदावाड.
- २१९ पोतीचंद्र गीरधर कापडीया. श्रीन्सेस स्ट्रीट मुंबई.
- २२० श्वेरसिंह जैन कोटा.

- १२१ पंडित ललितविजय.
- १२२ “जैनमित्र” कार्यालय, हीरावाग मुंबई (दि.)
- १२३ “जैन शासन” ना मालीक, पुरुषोत्तम गीगाभाइ (अठवाडीक पत्र भावनगर.)
- १२४ शा. मगनलाल दलपतराम अमदाबाद.
- १२५ “जैन तत्त्व प्रकाशीनी सभा” बनारस.
- १२६ “जीवदया प्रबोधक मंडळ” छोडुभाइ दानीभाइ अंबाजी-रोड सुरत.
- १२७ राजा शिवप्रसाद सितारे हिन्द इलाहाबाद.
- १२८ मोहनलाल चैद्य. आग्रा.
- १२९ सवाइभाइ रायचंद. अमदाबाद (जुओ नं. १४७)
- १३० शाह. नगीनदास मोतीचंद. मांडवी सुरत.
- १३१ जैन झानप्रसारक मंडळ मुंबई.
- १३२ “मित्रमंडळ” डे. मणिलाल घेलाभाइ हेरीसरोड भावनगर.
- १३३ उत्तमचंद गीरधर कापडीया स्मारक माला C/o (नं. १३२)
- १३४ सौभाग्यचंदनी विवाह केसरवाइ जामनगर. [भावनगर.]
- १३५ जीवराज घेलाभाइ दोशी नवा दरवाजा अमदाबाद.
- १३६ (जुओ नं. ७६) कंलकत्ता.
- १३७ मुनिमाणेक.
- १३८ गायकवाड ओरीअॅन्टल सीरीज बढोदरा.
- १३९ शा. सोपचंद धारसी कच्छ-अंजारा.
- १४० “अंचल गच्छ स्थापक-आर्य रक्षितमूरि पुस्तकोदारक खातुं” जामनगर (जुओ ३२)
- १४१ शास्त्री हरीशंकर बडवाण.
- १४२ दोठ वसनजी त्रिकमजी जे. पी. ग्रंथमाला मुंबई.
- १४३ जैन धर्म विद्याप्रसारक बर्ग पालीताणा.

## VIII

- १४४ एसियाटीक सोसाइटी नं. ५७ पार्स्ट्रीट कलकत्ता ( जुओ  
१४५ शा. रवचंद्र जेचंद्र जैन विद्याशाला, [ नं. २९ )
- १४६ पंडित. लालचंद्र भगवानदास. कोटीपोल बढोदरा.
- १४७ सवाइभाइ रायचंद्र. अमदावाड. ( जुओ नंबर. १२९ )
- १४८ आत्म कपल जैन ग्रंथाला अंबाला पंजाब.
- १४९ श्री हंसविजयजी जैन प्री लायब्रेरी. बढोदरा. झा. से. ला-  
लचंद्र एम शाह. ( जुओ नं. ३२६ )
- १५० “ तरंग मासीक ” संपादक मोहनलाल. अमरसी.
- १५१ सूरणा चान्दमलजी खाचरोद जीला उज्जन.
- १५२ शाह. हीरालाल वर्धमान बढवाण.
- १५३ हिन्दी साहित्य कार्यालय ( हिन्दी साहित्य ग्रंथावली. )
- १५४ श्री महावीर नव युवक मंडल. बाली.
- १५५ जैन विद्याशाला दोशीवाडानी पोल.
- १५६ पं. जीवानंद विद्यापागर, बी. ए, सुप्री. प्री. सं, कोलेज,  
कलकत्ता. [ पुररोद-
- १५७ वर्जिग विजयचंद्र सदानी जैन बागरा. ( पारवाड ) एस्ट-
- १५८ जैन साहित्य संशोधक समिति पूना ( जुओ नं. ८३ )
- १५९ सोभाग्यमल हरकावन. देहली.
- १६० वेलश्री श्रीवर्जी दाणाचंद्र शुंवह.
- १६१ शेड. खेमराज शुंजाभाइ बायठ ( कच्छ )
- १६२ शेड. हीरालालजी केसरीचंदनी प्रवेरी नागपुर.
- १६३ जैन युवक मंडल साणंद.
- १६४ पंडित विश्वनन्दास अने झवेरचंद्र पाळीतांगा.
- १६५ दायामाइ शीतामर देरासरी बार झा. अंयेदावाड.
- १६६ साहित्य ग्रंथ संस्करण ( निर्णयसागर ) .

- १६७ पहासुखभाइ चुनीलाल विसनगर.
- १६८ सरकारी कैलवणी खातुं ग. से. प्रे. मुंबई.
- १६९ झावेरी मुलचंद आशाराय वैराणी. श्री कुसुम विजयजी जैन  
खेताम्बर पुस्तकालय अने पुस्तकपालाना ग्रंथो. अमदाबाद.
- १७० श्री कांनिंविजय प्रंथमाला ( जुओ नं. १७ ) भावनगर.
- १७१ भोगीलाल घोळग्जा दोसीवाहानी पोळमां अमदाबाद.
- १७२ श्री कान्तिविजय जैन इतिहासपाला पुष्पो ( जुओ. नं. १७ )  
भावनगर.
- १७३ जैन भावपकाशक मंडली मेसाणा केशवलाल लल्लुभाइ पटवा.
- १७४ साहित्यसेवा समाज से. शा. व्रजलाल उजपसी. खारगेट.
- १७५ प्राचीन पुस्तकोद्धार फंड सूरत. [ भावनगर.
- १७६ प्रजावंशु ऑफीस अमदाबाद.
- १७७ सनातन जैन ( मासीकनी ऑफीस. )
- १७८ जैन मित्र मंडल. मांडल. C/o लालचंद नागजीभाइ शाह.
- १७९ मगनलाल इटीसिंह ज्ञान. प्र. ना. मालोक. अमदाबाद.
- १८० राजा शीवप्रसादजी सिंहरे हिन्द्की वहिन गोतपी वीवीने
- १८१ शा. धालाभाइ ककड़भाइ. अमदाबाद. [ चनारस.
- १८२ जैन युवक मित्र मंडल लोहावट मारवाड.
- १८३ जैन युवक मंडल शामज्जानी पोब. अमदाबाद.
- १८४ शेठ रतिलाल केशवलाल प्रान्तीज.
- १८५ यति कॉन्फरन्सना प्रमुख माणेकचंद. जगरूपयति प्राचीन गि-  
ला लेखोना ज्ञाता. इन्दौर.
- १८६ आत्मोन्नति सभाना प्रमुख माणेकचंदजी जगरूपयति. इन्दौर.
- १८७ जैन तत्त्व विदेशक सभा पांजरा पोब. अमदाबाद.

- १८८ ( संघ ज्ञान खातुं ) मेसाणा. [ कक्कलभोइ.  
 १८९ जैन पाठशाळा फताशानी पोळ अपदावाद्. हा. हीराचंद  
 १९० शेठ. भोगीलाल ताराचंद झवेरी दोशीवाढानीपोळ. अपदावाद्.  
 १९१ जैनोदय बुद्धिसागर समाज साणंद.  
 १९२ शा. खेताजी भीखाजीना ची. पानाचंद खेताजी मुं. नढोद.  
 १९३ शा. प्रेमचंद केवळदास अपदावाद्.  
 १९४ शा. प्रेमचंद काळीदास अपदावाद्.  
 १९५ शा. वालाभाइ त्रीकमलाल. अपदावाद्.  
 १९६ प्रेमचंद रत्नचंद अपदावाद्.  
 १९७ शेठ जमनाभाइ भगुभाइ अपदावाद्.  
 १९८ देवसानापाडे विपळना उपाश्रयना वहीवटदार अपदावाद्.  
 १९९ वांसा लल्लुभाइ मोतीचंद शाह. पालीताणा.  
 २०० शा. देवकरण मूलजी. ठा. मूलजी जेठा मारकेट मुंबई.  
 २०१ मगनलाल दलपतराम खख्खर.  
 २०२ मेसर्स अँन अँम त्रिपाठीनी कंपनी मुंबई.  
 २०३ यति माणेकचंदजी ठा. सराफेये खापगाम ( प्रा. वेरार. )  
 २०४ जैन तत्त्व प्रकाशिनी सभा. इटावा. [ अपदावाद्.  
 २०५ शा. गोरथरलाल हीराभाइ मांडवीनी पोळपां मंकोडी. पोळ.  
 २०६ फुल कुंवरबाइ शेठ चंद्रमलजी रतलामवाढानां पत्तिन राजपूताना.  
 २०७ सेलोत अपरतलाल अगरचंद पालीताणा.  
 २०८ ज्ञान खातुं ( जैन. ) नडीयाद.  
 २०९ पुजाभाइ हीराचंद. अपदावाद्.  
 २१० जसवंतराय जैन लाहोर.  
 २११ शा. पानाचंद खेताजी काळीआशाई.  
 २१२ कोठारी जमनालाल वीकानेर.  
 २१३ अभयदेव मूरि ग्रंथमाळा वीकानेर ( जुओ नं. ७७ )

- २१४ पोहनलाल दक्षीचंद देसाई मुंबई. तवांधीलाङ्ग, लुहारचाळः  
मुंबई.
- २१५ कापड मारकेट वेपारी जैन मंडल तरफथी मणीलाल मोतीः  
२१६ जैनशाळा खंभात. [ लाल चंपागढी मुंबई.
- २१७ स्याद्वाद रत्नाकर कार्यालय मुंबई.
- २१८ जैन ग्रंथ प्रकाशक सभाना कार्यवाहक वाडीलाल घापुलाळ शाई
- २१९ जिनागम प्रकाश सभा अमदाबाद ( जुओ २०९ )
- २२० श्री वीर विद्योतेजक सभा पालणपुर.
- २२१ शेठ. वधुभाई माणेकचंद मुंबई.
- २२२ सजातन जैन ग्रंथमाला.
- २२३ मुक्ति कमल जैन पोहनमाला पालीताणा ( नं. १८ जुओ. )
- २२४ श्री जैन ज्ञान इच्छक सभा धोलेरा.
- २२५ शा. उत्तमचंद केसरीचंद झवेरी रांमपुरा मूरत.
- २२६ ज्ञानवर्धक पुस्तकपात्रा C/o जीविणलाल अपरसी महेता.
- २२७ “ जैन समाचार ” अमदाबाद.
- २२८ श्री आत्मानंद जैन पुस्तक प्रचारक मंडल नौवरा दिल्ली छोटा  
दरीवा दीर्घी.
- २२९ श्री यशोविजय जैन संस्कृत पाठशाला महेसाणा. वेणीचंद  
मुरचंद.
- २३० श्री ज्ञानवर्धक जैन मित्र मंडल सैलाना. ( माळवा. )
- २३१ व्यास मणिलाल वकोरदास. गोधरा.
- २३२ शा. माणेकलाल अंबाराम हॉकटर बडोदरा.
- २३३ शा. मूलचंद कोशनदास कापडिया मूरत.
- २३४ सोलापुर जैनशाळाना अद्यापक गोपाळदास शर्मा फडक्कुले.
- २३५ कॉन्फरन्स हेरल्ड ऑफ्सोस. पाययुनि मुंबई. [ मुंबई.
- २३६ राजा शिवप्रसाद सिंहारे हिन्द बनारस.

- २३७ श्री महावीरजिन मंडली अमदाबाद.
- २३८ केशवलाल भोगीलाल महेता चोलावाडो खंभात.
- २३९ रायचंद्र साहित्य मंदिर अमदाबाद. ( जुओ नं. ९९ )
- २४० शा. जगन्नीवन पानाचंद्र मास्तर पीपरडीनी पोळ अमदाबाद.
- २४१ शाह जेठानी पदमानी पोरखाड मंडवारीयावाळा शिरोइ.
- २४२ लाला निरंजनदास रामलाल थावक ढब्बी बजार लाहोर.
- २४३ शा. विभोवनदास रुग्नायदास तथा शा. छोटलाल पोती-  
चंद्र सुतारवाडो खंभात.
- २४४ शा. खेमचंद्र पीताम्बरदास बलाद अमदाबाद.
- २४५ शा. फतेचंद्र हनारीमल कोयवत्तुर.
- २४६ गुजरात आर्य औषधालय अमदाबाद. मालीक वैद्य जटाशं.
- २४७ जसवंतराय जैनी लाहोर. [ कर लीलाघर त्रिवेदी ]
- २४८ महेरचंद्र लक्ष्मणदास थावक सैदमिंहावाजार लाहोर.
- २४९ के. मो. रांका मुन्सी.
- २५० जैन फ्रेन्डली सोसाइटी मुंबई.
- २५१ शा. अनोपचंद्र घलुकचंद्र भरुच.
- २५२ जैन धर्म ज्ञान दीपक मासीक.
- २५३ “ जैन दिवाकर ” मासीक अमदाबाद.
- २५४ ज्ञान प्रकाश मासीक अमदाबाद.
- २५५ हिन्दी जैन ग्रंथमाला कस्तुरचंद्र सेवरचंद्र गादिया डा. का-  
लवारेवी मुंबई.
- २५६ “ हिन्दी जैन ” पत्रनी ऑफीस फालंचादेवी रोड मुंबई:
- २५७ मास्तर उमेदचंद्र रायचंद्र पांजेरा पोळ अपदावांद.
- २५८ पंदित सुखलालनी C/o पूरातत्व मंदिर. अमदाबाद.
- २५९ शा. पुष्करराज पुनमचंद्र, वाली मारवाड,
- २६० शास्त्री रामचंद्र दीनानाय. सांकटीशेरी जतिनीपोळ अमदाबाद.

- २८४ श्री गुलाबकुमारी लायवेरी, नं. ४६ इन्डीयन पीरर स्ट्रीट  
कलकत्ता,
- २८५ थरानो संघ, थरा,
- २८६ जैन विवेक प्रकाश, ( मासीक )
- २८७ जैन शासन, ( जुओ १२३ मां जोडायो छे संपादक हरख-
- २८८ जैन एसोसीएशन ओफ इन्डीआ मुंबई, [ चंद भुराभाइ ]
- २८९ जैन धर्म विद्याप्रसारक मंडळ, मुंबई,
- २९० सौभाग्यवती “ उषा ” प्रकाशक अंथ भंडार लेडी हार्दिंग  
रोड माहुंगा मुंबई, अंथभंडारना मालीक भाइ कृष्णलालवर्मा,
- २९१ जैन समाज मासीक ( दि )
- २९२ मनसुख कीरतचंद महेता, मोरवी.
- २९३ धंडित, वेचरदास जीवराज, पुरातत्व मंदिर अमदाबाद,
- २९४ करोडीचंद्र मंत्रि जैन सिद्धान्तभवन, आरा,
- २९५ सद्बोध रत्नाकर कार्यालय बढावजर-सागर ( सी. पी. )  
मूलचंद भेनेजर, [ अमदाबाद ]
- २९६ शा. कचराभाइ गोपालदास धनासुतारनी पोलपां पटीपोल
- २९७ शा. जेसंगभाइ कस्तुरभाइ ठा, कीकाभट्टनी पोल अमदाबाद,
- २९८ जीताजी रुपाजी, तखतगढ़,
- २९९ शा. सांकलचंद हीराचंद मास्तर, अमदाबाद,
- ३०० शा. पाशुभाइ परवतभाइ मुंबई,
- ३०१ यिया लक्ष्मीचंद शंकरलालजी, प्रतापगढ़,
- ३०२ शा. बालजी हीरजी भांडुप स्ट्रीट मुंबई,
- ३०३ झवेरी भाइचंद कस्तुरचंद, मुंबई,
- ३०४ फुलचंद गोरेच्छक्क भोंदी,
- ३०५ झवेरी बाईलाल बखतचंद दोशीवाडानी पोल अमदाबाद,
- ३०६ जै. जो. शुद्धिसामर सभा, सांगद,

- ३०७ वंयली, जैनशाला, [ वादेवीरोड, मुंशेर,  
 ३०८ डॉ. त्रिभोवनदास लहरचंद, अँल, अँप, अँन्ड अँस, काल-  
 ३०९ पंडित, हंसराज शर्मा, पंजाबी-बडोदरा,  
 ३१० मेनेजर ब्रह्मप्रेस इटावा,  
 ३११ कुवर दिग्बिजयसिंह जैन, वीधुपुरा इटावा,,  
 ३१२ शा. डाक्याभाइ दलपतराम भरुच.  
 ३१३ जैन सुभेच्छक मंडळ, मुंबई.  
 ३१४ पंडित भगवानदास, वीकानेर,  
 ३१५ श्री सत्यविजय ग्रंथमाला, C/o वालाभाइ मूलचंद, ठा, री-  
 चीरोड-अमदाबाद माहावीरस्वामीना देरा सामे,  
 ३१६ शक्तरचंद कालीदास, साइरा, (पेयापुर निवासी )  
 ३१७ मनु अने नानु, स्वदेशी दुकान सुरत.  
 ३१८ खोगीलाल घोळशा, दोशीबांडानी पोळ-अमदाबाद.  
 ३१९ हीराचंद सचेती, अजमेर,  
 ३२० शा. रंतनचंद दगडुशा पट्टनी, आपलनेरा.  
 ३२१ खेला रोप जैनी-देहली, [टि. जैनमंदिर ठाणा.  
 ३२२ जैन श्वेता-श्रेयस्कर वर्गना सेक्रेटरी शा. लालचंद छगनलाल  
 ३२३ शेत्र, वर्धमान सरपचंद बकील, (इंद्रवाला) ठा, अमदाबाद  
     हाजापटेलनी पोळ-खाराकुवानी पोळ, (इंद्र महिकांडा.)  
 ३२४ घर्मटृद्धि ग्रंथमाला, भावनगर ( जुओ नं. १७ )  
 ३२५ रायचंद जैन शास्त्रमाला मुंबई.  
 ३२६ हंसविजय प्री लायब्रेरी बडोदरा, (जुओ नं. १४९)  
 ३२७ सागरगच्छनो उपाश्रय गोपीपुरा-सुरत.  
 ३२८ केसरीचंद रुपचंद झवेरी सुरत-गोपीपुरा.  
 ३२९ बबलचंद केशबलाल-मोदी, हाजापटेलनी पोळ अमदाबाद.  
 ३३० आत्मानंद जैन सभाना सेक्रेटरी चिंजीलाल, अंबुला शहर.

- ३३१ हेमचंद्राचार्य ग्रंथावली, ( जुओ नं. २६ ) पाटण,
- ३३२ परीख, मोतीलाल मगनभाइ. महुधावाला गुसापारेखनी पोब
- ३३३ " " " महुथा. [ अमदावाद,
- ३३४ यति बालचंद्राचार्यजी महाराज. हैदरावाद दक्षिण.
- ३३५ मोतीचंद्रजी केवळजी वांकानेरवाला, वांकानेर.
- ३३६ लाला जैनीलाल जैन भालिक, जैन धर्म प्रचारक पुस्तकालय  
मु. देवर्घंद जि. सहरानपुर.
- ३३७ श्री जैन धर्माभ्युदय ग्रंथमाला. भावनगर.
- ३३८ शा. लक्ष्मीचंद्र अपीचंद्र पोरवाड (मारवाड) गुडा बालोतरा.
- ३३९ शा. कुंचरजी मूलजी मुंबाइ ( कच्छी )
- ३४० वायु घनपतिसिंहजी प्रतार्पिंसिंहजी. मकसुदावाद.
- ३४१ रत्नप्रभाकर शान पुष्पमाला मु. ओसीया जोधपुर.
- ३४२ शा. मलीचंद्र मुलाखीदास, हा. त्रिभुवनदास रघनाथदास.  
ठा. आकाशोठनाकुवानी पोब—अमदावाद.
- ३४३ सांकळचंद्र माणेकचंद्र घडीयाली. घाटकोपर कामागली मुंबई.  
पण दाल भुलेभर अनंतवाही मदननी मोनजीनो माजो मुंबई.
- ३४४ आत्मकपल ग्रंथमाला. टे. शा. सर्वप्रचंद दोलतराम माणसा.
- ३४५ शेरचंद जुरट. जोधपुर.
- ३४६ आत्मानंद जैन ग्रं. माजा ( जुओ नं. १७ ) भावनगर.
- ३४७ जैन मिश्रपंडल. देहली.
- ३४८ बीधी. अँन्ट. महाशया कंपजी स्वारगेट. भावनगर.
- ३४९ श्री हेमचंद्राचार्य ग्रंथावली. ( जुओ ३४८ ) भावनगर.
- ३५० छोटालाल नरयेराम भट्ट. वडोदरा.
- ३५१ दोलतराम पगनलाल शाह. वडोदरा.
- ३५२ जैनविजय मेस. वज्रगेट—कोट मुंबई.
- ३५३ जैन विद्याविजय मेस. रीचीरोट—अमदावाद.
- ३५४ सुखसागर ग्रंथमाल. आलू ( जुओ ३५३ )

- ३५५ शा. फुलचंद गुलेछा. फलोधी.
- ३५६ शेरसिंह. रत्नाम निवासी रत्नाम.
- ३५७ गर्वन्मेन्ट सेन्टरल मेसमां सरकारी केलवणीखातामां संस्कृत अने प्राकृत सीरीज़ मुंबई.
- ३५८ डायाभाइ हीमतलाल. रावत. बडोदरा. [अमदाबाद]
- ३५९ जीवणलाल अमरसी महेता. मनेजर ज्ञानवर्धक पुस्तकमाळा
- ३६० जैन श्री. आनंद वर्धक मंडल. उजैन.
- ३६१ दलपतराम भाइशंकर. रावल. ग्रांगढ़ा.
- ३६२ नाराण हीराचंद कानुनी. मुंबई.
- ३६३ मुनि. अमरविजय जैन पाठशाला गांम सीरसाळा. ता. आमलनेर. जी. खानदेश.
- ३६४ शा. वाढीलाल वर्धमानचंद.
- ३६५ शा. लालचंद चतुरदास जी. पुना गांम जूनेरखाला.
- ३६६ सेतावचंद नहार कलकत्ता. C/o गुलाबचाइ लायब्रेरी मीरर-
- ३६७ सरस्वती सदन बनारस. [स्ट्रीट कलकत्ता]
- ३६८ मुनि. रामविजय. अमदाबाद. विद्याशाला.
- ३६९ जैनसस्ती वांचनमाळा भावनगर.
- ३७० नागरदास केसवलाल शेठ. कलोल. उत्तर गुजरात.
- ३७१ सूरजभान् (सहरानभान्) [नं. ६३)
- ३७२ श्री हेमचंद्राचार्य ग्रंथमाळा. (जुओ, २६) (सेकटरी जुओ
- ३७३ आत्मवीर समा.
- ३७४ आत्मवीर ग्रंथमाळा भावनगर.
- ३७५ पासाजी फताजी. खीवाणदी मारवाड़.
- ३७६ रत्नाल प्राणजीवनदास सूडीवाला हीपूरा सूरत.
- ३७७ मास्तर शवचंद दामोदर शाह. मान्डल.
- ३७८ श्री रत्नसागरजी जैन स्कुल. सूरत.

- ३७९ आत्मानंद सभा अंवालाशहर पंजाब (सेक्रेटरी जुओ ३८०)
- ३८० गोपीचंद जैन, B A L L B, सेक्रेटरी (नं. ३७९) अंवालाशहर पंजाब.
- ३८१ शा. बीसाजी बुवाजी मुंबई.
- ३८२ शा. दलाजी हरनाथजी कोठारी. मुंबई. [ सुरतः
- ३८३ मास्तर चुनीलाल मेमचंद. ठा. गोपीपुरा खीमागाइनी वाडीः
- ३८४ आद्य जैन धर्म प्रवर्तक सभा. अमदाबाद. ठा. गुसापारेल-  
नी पोळ.
- ३८५ जैन ग्रंथ प्रकाशक सभा अमदाबाद. (जुओ नं. १८) ऑ. से. वाढीलाल वापुलाल.
- ३८६ शा. वाढीलाल वापुलाल ठा. पांजरा पोळ अमदाबाद.
- ३८७ गांधी कोदरलाल छगनलाल मु. वेजलपुर. जिल्हा. पंचपहाल.  
(स्टे. परसालीया.)
- ३८८ जैन ज्ञान प्रसारक मंडल मुंबई.
- ३८९ मनसुखलाल इरीलाल वेजलपुर. [ वेजलपुर पंचपहाल.
- ३९० कान्तिलाल महासुखराम नाथजी गांधी स्टे. परसालीया
- ३९१ श्री रूपभद्रेवजी केसरीमलजी ठा वजावा रतलाम.
- ३९२ भारतचंदजी ग्रंथमाला सांपलानी पोळ अमदाबाद.
- ३९३ दिगंबर जैन पुस्तकालय लाहोर. पंजाब. वावुज्ञान चंद जैन.,  
(जुओ ३२४)
- ३९४ वावु ज्ञानचंद जैनी पुराणी अनारकली लाहोर.
- ३९५ “श्री अभ्यदेव सरि ग्रंथमाला गुच्छक.” कलकत्ता. माल्हिक स्ट्रीट कलकत्ता. (जुओ नं. ३९६)
- ३९६ कोठारी जमनालाल नं. ३ माल्हिक स्ट्रीट कलकत्ता.
- ३९७ पृथ्वीराजजी रतनलालजी मुहुता. आमोला निवासी.
- ३९८ शा. चंदुलाल नानचंद मास्तर ठा. झवेरीबाद अमदाबाद.

- ३९९ पृथ्वीलालजी रतनलालजी मुहुता खामगाम वराड़।  
 ४०० यति बाळचंदजी केवलचंदजी खामगाम वराड़।  
 ४०१ शानवर्धक पुस्तकालय अमदाबाद।  
 ४०२ अ. सौ. मणि मीसीस वर्धमान सख्यचंद. शेड ईंटर।  
 ४०३ छगनलाल गोडीदास वकील सायला शालावाड़।  
 ४०४ शाह: कंकुचंद मुलचंद मुंवई चोपाटी पो. नं. ७  
 ४०५ „ „ „ पाटण।  
 ४०६ तत्व विवेचक सभा राजनगर।  
 ४०७ अमृतविजय रत्नविजय विजापुर गुजरात।  
 ४०८ मुनि लघ्विविजयजी।  
 ४०९ हरीदास & C/o कलकत्ता।  
 ४१० रायबहादुर शेड. सौभाग्यमधजी ढृता, अजमेर।  
 ४११ पनालाल जैन, ( दि. ) मुंवई।  
 ४१२ खुबचंदजी वंसीधरजी।  
 ४१३ दलीपसिंह जहोदरी ( १-२ मदुआ चजार कलकत्ता।  
 ४१४ शेड. वीरचंद दीपचंद सी, आइ, इ, अने जे. पी. अमदाबाद।  
 ४१५ पनालाल जैन. काशी।  
 ४१६ शेड. मगनभाइ कपुरचंद पुनावालानी विघवा समरतवाइ पुना।  
 ४१७ स्वर्गवासी व्हेन नवलवाइ पोपटकाल केवलचंद. पोरबी।  
 ४१८ पोपटकाल केवलचंद झवेरी पोरबी।  
 ४१९ मोहनलाल डायाभाइ इद्रकोट दोशीवाडानी पोल अमदाबाद।  
 ४२० आत्म निलक ग्रंथ सोसाइटी जामनगर।  
 ४२१ वीच्कीओ थेका इन्हीका, कलकत्ता।  
 ४२२ देवचंद सवाइचंद सणंदी वकील पालणपुर।  
 ४२३ संघसमस्त साचोर।  
 ४२४ शा. पोपटकाल अमृतकाल पाठशाला खंभात।

- ४२५ थराद संघ. मु. थराद.
- ४२६ शेठ. लखपीचंदजी अमीचंदजी पोखाड वेंगलोर. (दत्तिण.)
- ४२७ मणिलाल नयुभाइ दोसी रतनपोळ अमदाचाद.
- ४२८ उदयराज कोचर. फलोथी.
- ४२९ गांधी भूराभाइ ताराचंद. कपडवणज.
- ४३० यशोविजय जैन ग्रांथमाळा. घनारस. ( जुओ नं: १४ )
- ४३१ वहेरामजी महेरवानजी दादाचानजी. वी.ए. मांडवी बडोदरा.
- ४३२ शा. मोहनलाल लल्लुभाइ. ऑ. सेक्रेटरी. श्री पाटण जैन  
श्वेताम्बर संघालुनी सरभरा करनारी कमीटीना.
- ४३३ श्री पाटण जैन श्वेताम्बर संघालुनी सरभरा कमीटी पाटण.
- ४३४ विद्याविजय प्रेस. भावनगर.
- ४३५ संघवी. शिवलाल झवेरचंद. देवसाना पाडे अमदाचाद.
- ४३६ कृष्णलाल वर्मा. प्रेस. मुंबई.
- ४३७ जैन संसार ओफीस. ज्युवीली वाग तारदेव मुंबई.
- ४३८ यति गुलाबचंदजी पद्माराज. उद्यपुर.
- ४३९ शा. वालाभाइ मुलचंद. सत्यविजय ग्रांथमाला. रीचीरोड-
- ४४० काव्यपाळा. निर्णयसागर मुंबई. [ अमदाचाद.]
- ४४१ शा. मंगलदास लल्लुभाइ. सांमळानी पोळ अमदाचाद.
४४२. मोहनलालजी ग्रांथमाला मुंबई.
- ४४३ वाहु. चुनीलाल पन्नालालनी वि. पत्ति भीखीवाइ मुंबई.
- ४४४ चंदनवाइ जैन कन्याशाळा. मुंबई टा. पायधुनि गोदीजीना  
उपाध्ययमां.
- ४४५ गुजरात पुरातत्त्व मंदिर ग्रांथाली टे. एलीसब्रीज अमदाचाद.
- ४४६ मुनि संपनविजयर्जी.
- ४४७ शारदाविजय ग्रांथमाला.
- ४४८ शेठ. नानर्जीभाइ पोपटचंद,

- : ४४९ शा. शिवंजी देवशी. गहडा-काठीयावाड.
- ४५० इन्द्रलाल शास्त्री. जयपुर. [ ( जुओ ३२५ )
- ४५१ परमथुत प्रभावकमंडल खाराकुवा नं. २ मुंबई झवेरीबजार
- ४५२ खीमजी भीमसिंह माणेक. मांडवी शाकगली मुंबई.
- ४५३ शा. नरोत्तमदास रीखवचंद लाटवाशेरी राधनपुर.
- ४५४ विद्याशाळा दोशीवाढानी पोळ अमदाबाद.
- ४५५ इठीसंग दामोदरदास. ठा. झवेरीबाडे शेखने पाडे अमदाबाद.
- ४५६ माणेकलाल नानजी भावनगर मास्तर. भावनगर.
- ४५७ संघवी गोमरा फतेचंद पोरखाड. शिवगंज.
- ४५८ शेठ. मोहनलाल मगनलाल दोशीवाढानी पोळ अमदाबाद.
- ४५९ विद्यार्थक गंयमाळा. दोशीवाढानी पोळ ( ४५४ ) विद्या-  
शाळा अमदाबाद.
- ४६० जैन धर्माभ्युदय ग्रंथमाळा ( जुओ २७१, १४६ ) भावनगर.
- ४६१ श्री जिनदत्तसूर प्राचीन पुस्तकोधार फंड बुहारी.
- ४६२ पीताम्बर पञ्चाजी शेठ. बुहारीनिवासी. बुहारी.
- ४६३ Messers Markort of Petters Leipzig.  
( Seeburgetr 53 )
- ४६४ हरखचंद भूरामाइ. बनारस.
- ४६५ शेठ आणंदजी पुरुषोत्तम ग्रंथमाळा, [ अमदाबाद.
- ४६६ पटेल. विठ्ठलभाइ जीवाभाइ ठा. नागोरीसराय झवेरीबाड
- ४६७ “ पं. ( सूरि ) अजितसागरगणि शास्त्र संग्रह. ” शा. शांम-  
ल्दास तुळजाराम ठा. मोटो माड प्रांतिज.
- ४६८ शा. शांमल्दास तुळजाराम कापडीआ. मोटो माड प्रांतिज.
- ४६९ पणिलाल न्यालचंद. अमदाबाद.
- ४७० चुनीलाल खजांची. सरदारपुरकी छावणी.
- ४७१ मूनि चंद्रसूरि. बेवाड-जाळंधर.

- ४९७ गौरीशंकर हीराचंद ओझा. रायवहादूर. डा. हिन्दी साहित्य  
मंदिर. इन्दौर सी. आई.
- ४९८ हिन्दी साहित्य मंदिर. इन्दौर.
- ४९९ ( कान्तिविजय ग्रंथमाला ) ( जुओ १७ )
- ५०० लालचंद एम. शाह. बडोदरा ऑ. से. ( जुओ १४९ )
- ५०१ प्रवर्तक कान्तिविजय जैन इतिहासमाला ( जुओ १७ )
- ५०२ अंगलाल जेठालाल शाह खंभात ( जुओ १२ )
- ५०३ युवकोदय मित्रमंडळना प्रमुख लक्ष्मीचंद्र मेमचंद्र राधनपुर.
- ५०४ लक्ष्मीचंद्र मेमचंद्र. राधनपुर.
- ५०५ नरसीभाई इश्वरभाई पटेल. स्वराजमंदिर आणंद.
- ५०६ मित्रमंडळ. वेटलाल.
- ५०७ फार्वस गुजराती सभा. मुंबई ( जुओ नं. ५०९ )
- ५०८ फार्वस गुजराती सभा. ग्रंथमाला मुंबई ( जुओ नं. ६०९ )
- ५०९ रा. रा. उत्तमराम केशवलाल त्रिवेदी वी. ए, डॉल, डॉल,  
वी. मोरारजी गोफलदास. चाल नं. ५ सेन्डहर्स्ट रोड मुंबई.
- ५१० फुलचंद अग्रवाल. आयुरोड.
- ५११ हिन्दी जैन ग्रन्थमाला. आयुरोड.
- ५१२ बाघु गंगामसाद. गुप्त काशी.
- ५१३ गोविंददेव शास्त्रि पनारस. प्रोफेसर संस्कृत कॉलेज.
- ५१४ भद्रशंकर जयशंकर शास्त्री. खंभात.
- ५१५ कलापकाशक मेस. मालेगाम घुळीआ.
- ५१६ नवजीवन प्रकाशन मंदिर, अमदाबाद.
- ५१७ किशोरलाल घनश्यामकाल पश्चिमाला. डा. राष्ट्रीय विद्या-  
मंदिर. सत्याग्रहाश्रम अमदाबाद.
- ५१८ अवतारलीला लेखमाला. ( जुओ नं. ५१६ )
- ५१९ मणिलाल बाढीलाल. साणंद.

- ४७२ शा. चुनीलाल छगनदास मगनदास. आमलनेर.  
 ४७३ लालचंद नंदलाल बकील, कोठीपोळ-घडोदरा.  
 ४७४ मुलचंद नथुभाइ बकील, भावनगर.  
 ४७५ जैन हठोसींग सरस्वती सभा. सांपलानी पोळ अमदावाद.  
 ४७६ अध्यात्म ज्ञान प्रसारक पंडल मुंबई ( जुओ नं. १५ )  
 ४७७ जैन ग्रंथमाला समिति. मुंबई.  
 ४७८ पंन्यास चारित्रविजय.  
 ४७९ जैन विद्याशाला. मुंबई.  
 ४८० शास्त्री रामचंद्र दीनानाथ सांकटीशेरीना नाके जतिनी पोळ  
 ४८१ मेसर्स, मगनलाल C/o मुंबई. [ अमदावाद ].  
 ४८२ चकलदास सांकलचंद देवसानो पाढो अमदावाद.  
 ४८३ जैन पाठशाला, फलोधी.  
 ४८४ ललुभाइ वल्यमदास शाह. झवेरीवाड अमदावाद.  
 ४८५ ललुभाइ वल्यमदास शाह. घोलेरा.  
 ४८६ आनंदसागर प्रेस. दरवार धार.  
 ४८७ शा. रवचंदभाइ गीरधरलाल फताशानी पोळ अमदावाद.  
 ४८८ संघवी भोगीलाल कालीदास. हाजापटेलनी पोळमां पाट्ठा-  
 नी पोळ अमदावाद.  
 ४८९ शा. जे. मास्तर. नं. १९ छीपीचाल मुंबई.  
 ४९० झवेरी. फकीरचंद वेळाभाइ. सुरत.  
 ४९१ भावसार गांडालाल मानचंद वेळाण्ही. भावनगर.  
 ४९२ सौ. वाइ हरकोर शा. मोहनलाल गोविंदजीनां धर्म पत्नि.  
 ४९३ पंडित वहेचरदास जीवराज. वळा. [ पाञ्चीताणा ].  
 ४९४ शेठ. दलीचंद पीतांम्बरदास. मीयांगाम.  
 ४९५ कीनारीचाला दाद्धाभाइ कालीदास. सुरत.  
 ४९६ रमेशचंद्र दत्त.

- ४९७ गौरीशंकर हीराचंद ओझा. रायवहादूर ठा, हिन्दी साहित्य  
मंदिर, इन्दौर सी. आइ.
- ४९८ हिन्दी साहित्य मंदिर, इन्दौर.
- ४९९ ( कान्तिविजय ग्रंथमाला ) ( जुओ १७ )
- ५०० लालचंद एम. शाह, बडोदरा ऑ. से. ( जुओ १४९ )
- ५०१ प्रवर्तक कान्तिविजय जैन इतिहासमाला ( जुओ १७ )
- ५०२ अंबालाल जेटालाल शाह खंभात ( जुओ १२ )
- ५०३ युवकोदय मित्रमंडलना प्रमुख लक्ष्मीचंद्र प्रेमचंद्र राधनपुर.
- ५०४ लक्ष्मीचंद्र प्रेमचंद्र. राधनपुर.
- ५०५ नरसीभाइ इश्वरभाइ पटेल, स्वराजमंदिर आणंद.
- ५०६ मित्रमंडल, वेटलाड.
- ५०७ फार्बस गुजराती सभा, मुंबई ( जुओ नं. ५०९ )
- ५०८ फार्बस गुजराती सभा, ग्रंथमाला मुंबई ( जुओ नं. ६०९ )
- ५०९ रा. रा. उत्तमराम केशवलाल प्रिवेदी वी. ए, जैल, जैल,  
वी. मोरारजी गोफलदास. चाल नं. ५ सेन्डहर्स्ट रोड मुंबई.
- ५१० फुलचंद अग्रवाल, आयुरोड.
- ५११ हिन्दी जैन ग्रन्थमाला, आयुरोड.
- ५१२ वाघु गंगाप्रसाद. गुप्त काशी.
- ५१३ गोविंददेव शास्त्रि घनारस. प्रोफेसर संस्कृत कॉलेज.
- ५१४ भद्रसंकर जयशंकर शास्त्री. खंभात.
- ५१५ कलाप्रकाशक प्रेस. मालेगाम धुळीआ.
- ५१६ नवर्जीवन प्रकाशन मंदिर, अमदाबाद.
- ५१७ किशोरलाल घनश्यामलाल पश्चाला. ठा, राष्ट्रीय विद्या-  
मंदिर. सत्याग्रहाश्रय अमदाबाद.
- ५१८ अवतारलीला लेखमाला. ( जुओ नं. ५१६ )
- ५१९ मणिलाल वाढीलाल, साणंद.

- ५२० संभव जिन मंडली. झेवेरीवाड अमदावाद.
- ५२१ त्रिभोवनदास दलपतभाइ चकील. पादरा.
- ५२२ मणिलाल मोहनलाल. पादरा.
- ५२३ भोगीलाल मनसुखराम.
- ५२४ लालाजी.
- ५२५ रणजीतसिंहजी.
- ५२६ अभयदेव सूरि ग्रेयमाला. ( जुओ नं. ५२८ ) सुरत.
- ५२७ जिनदत्तसूरि ज्ञानभंडार ( जुओ नं. ५२८ ) गोपीपुरा  
सीतलबाडी. जैन उपाथ्रय. सुरत.
- ५२८ शा. पानाचंद भगुभाइ जिनदत्त सूरिना ज्ञानभंडारना कार्य-  
वाहक माली फलीया सुरत.
- ५२९ कवि हेमराज. मुंबई.
- ५३० भाइचंद कस्तुर गोपीपुरा सूरत.
- ५३१ प्रेमचंद रतनजो वीरजी शेठ. भावनगर.
- ५३२ गीरधरलाल हरजीवनदास शेखरना व्यापरी. घोघा.
- ५३३ शा. मगनलाल नारणदास पाटण.
- ५३४ " " " , मुंबई.
- ५३५ रायचंद जिनागम संग्रह अमदावाद. ( जुओ २०९ )
- ५३६ पंडित वहेचरदास. मुंबई.
- ५३७ शेठ. जवाहरलाल जैनी सिकन्दराबाद जिल्हा बुलन्दशहर.
- ५३८ Johannes Hertel, In Commission dei Markert  
& Petters Leipzig Seeburgstr 53
- ५३९ अचरतलाल जगन्नीवन भावनगर. [ मुंबई.]
- ५४० श्वेरी सोभागचंद दोलतचंद नवी कापड मारकेडनी सामे.
- ५४१ शा. शान्तिदास वेनसी जामनगर. [ नं. १४ ]
- ५४२ मास्तर जेचंद नेणसी बोरा. ठा. नायगांप म्यु. स्कूल. मुंबई.

- ५४३ मुखसागर ज्ञानपत्राक सभा लोहावट मारवाड. ( जुओ  
५४४ वालुचंद्रनाय लाहोर. [ नं. ६८ १९ ] )
- ५४५ वकील ल्देरभाइ अगहीलपुर पाटण गुजरात.
- ५४६ तेमराज दखनदास मुंबई.
- ५४७ उकाभाइ शीवनी, ज्ञानदीपक छापखानाना मालीक मुंबई.
- ५४८ शा. गंभीर शामनी मुंबई.
- ५४९ जैन एट्वोकेट प्री. ब्रेस अमदाबाद.
- ५५० पं. भगवानदास. सेखनो पाढो झवेरीबाड अमदाबाद.
- ५५१ शा. उमरसी रायसीनी बखारे. पोष्ट नं. ३ भात बजार मां.
- ५५२ शा. हीरालाल वर्धमान. अमदाबाद. [ दबी, मुंबई,
- ५५३ आत्मकमल ग्रंथमाला, खंभात.
- ५५४ ब्रेमर्चंद अमरचंद ठा. जैन विद्याशाळा, वांकानेर, राजपूताना.
- ५५५ जैन विद्याशाळा, वांकानेर ( जुओ ५५४ )
- ५५६ पंडित कान्तीविजयजी ( पंचास जोइए )
- ५५७ भीमजी हरजीवन ( जुओ नं. ४४९ )
- ५५८ मुशील.
- ५५९ जैन सहस्री वांचनपाला, भावनगर.
- ५६० मुखसागर ग्रंथमाला, लोहावट.
- ५६१ देवचंद दामजी, कुंदलाकर, मालीक जैन भावनगर. ( जुओ
- ५६२ मेसर्स, देवचंद अमरचंद, पालीतापा. [ नं. ४४ ] )
- ५६३ पंडित, लालचंद एम शाह, बडोदरा, ( जुओ नं. ५०० )
- ५६४ शेठ, वर्धमन स्वरूपचंद, इडर, महिकांठ,
- ५६५ शिरपुरनो संघ, शिरपुर.
- ५६६ संस्कृत कोलेज, काशी,
- ५६७ व्यास, पूनपचंद तनसुख वैध्य, व्यावर राजपूताना.
- ५६८ जैन धर्मविजय पुस्तकालय, वीरमगाम.

- ५६९ पं. हीरालाल शर्मा. अमृतसर.
- ५७० काला चुनीलाल दुगद. अमृतसर.
- ५७१ अंडालाल जेडालाल. चितामणि वजार. मु. खंभात.
- ५७२ मंडारांप घोलाभाइ “ देशीमित्र ” पत्रना अधिष्ठिति सुंवई.
- ५७३ किलाभाइ घनशयाम.
- ५७४ डेकन कॉलेज, पुना.
- ५७५ जैन ग्रंथोचेजक पंडलीना प्रमुख ( जुओ नं. २०० ) सुंवई.
- ५७६ श्री खंभात सुबोधक पुस्तकालय. खंभात.
- ५७७ मंडनग्रंथ संग्रह ग्रंथो-हेमचंद्राचार्ब ग्रन्थावली पाटण. ( ग्रन्थां  
५७८ [ कङ० नं. ५ ]
- ५७९ संस्कृत प्रधानाध्यापक झंगरकॉलेज, वीकानेर.
- ५८० आत्मवीर ग्रन्थावली. ( जुओ ३७३ )
- ५८१ पुरुषोत्तमदास जयमलदास. मूरत.
- ५८२ भोगीलाल सांकलचंद. वहोरा. वडनगर ( गुजरात )
- ५८३ यति ज्ञानचंद अक्षयचंद्रजी. डा. पायधोणी श्री शांनितनाथ-
- ५८४ श्री लचर शर्मणा. बनारस. [ जीना देसासरमां सुंवई.
- ५८५ इश्वरलाल करसनदास कापटिआ. मूरत.
- ५८६ टी, ए, गोपीनाथ, राव, अॅम. ए. सुशीन्द्रेन्डेन्ट, ऑफ,  
आर्चीऑलॉजी त्रिवन्द्राम तान्जोर.
- ५८७ सरस्वतीविलास सीरीज. त्रिवन्द्राम.
- ५८८ भगवानजी लुंवाजी ( मारवाड ) सियाना.
- ५८९ आत्मतिलक ग्रंथ सोसाइटी रत्नपोल अमदाबाद.
- ५९० झवेरी वापुलाल चुनीलाल. पाटण.
- ५९१ वाढीलाल पानाचंद. पाटण.
- ५९२ श्रो. अॅल. सुएकी. ही. पी. अॅच. ( संशोधक ).
- ५९३ शा. मंलुचंद कल्याचंद. मूरत.

- ५९४ शा. चुन्नीलाल हकमचंद. अमदावाद.  
 ५९५ माझरोल जैन सभा ग्रंथमाळा. मुंबई.  
 ५९६ शेठ. चान्दमछभी. वेदका पूत्र जोगीराज वेद. फळोधि.  
 ५९७ रामलालजी ठा. वडा उपाथ्रय. वीकानेर.  
 ५९८ जैन लक्ष्मी मोहनशाळा. ठा. वडा उपाथ्रय. वीकानेर  
 ५९९ तत्त्वदीपक मोहनमंडळी. कलकत्ता.  
 ६०० „ „ „ जैन पाठशाळा. मुंबई.  
 ६०१ श्री हीरजी हंसराज. मुंबई.  
 ६०२ गराचंद निहालचंद. रत्नाम.  
 ६०३ शा. चंदुलाल छगनलाल. शांपडानी पोळ. अमदावाद.  
 ६०४ सनातन जैन. कार्यालय. मुंबई. (जुओ ४५१)  
 ६०५ जैन प्रीन्टीनग वर्क्स् लोरीटेंट कोट मुंबई.  
 ६०६ मनसुखभाइ रवजीभाइ महेता. झावरीवजार मुंबई.  
 ६०७ मनसुखभाइ रायचंद वांचनग्रह. अमदावाद.  
 ६०८ भूतपल. ढी. सी. इ. आयुरोढ सिरोही.  
 ६०९ वी. पी. सिंधी. आयुरोढ सिरोही.  
 ६१० त्रणयुइनो संघ. सूरत.  
 ६११ संभव जिनमंडळी लुणसावाडे मोटीपोळ. अमदावाद.  
 ६१२ गुजरात वर्नाक्युलर सोसाइटी. अमदावाद.  
 ६१३ भोगीलाल भीखाभाइ गांधी. हेडमास्तर. स्कूल कट्टी.  
 ६१४ चांदीलाल पुरुषोत्तम. राणपुर कार्गीयावाड.  
 ६१५ शेठ. नागरचंद उजमचंदना वहीवटदार मेमचंद रत्नचंद.  
     कलासपटा पाटण.  
 ६१६ वकील मोहनलाल हीमचंद. पादरा.  
 ६१७ श्री शानोदीपक मंडळी. लोहावट.  
 ६१८ धीमनलाल मेमचंद मोदी.

## XXVIII

- ६१९ जीवराज मणसी. भावनगर.  
 ६२० श्री वीरशासन आनंद समाज. पालीताणा.  
 ६२१ लल्लुभाई गुलाबचंद झवेरी. ३०९ सराफ घजार मुंबई.  
 ६२२ जीवदया ज्ञानप्रसारक फंड. मुंबई ( जुओ नं. ६२१ )  
 ६२४ ज्वालाप्रसादजी मुरादावाद नीचासी.  
 ६२५ पं. श्रीधर शिवलाल. ज्ञानसागर प्री. प्रे. मुंबई पोस्ट पारिष.  
     मु. श्री कृष्णगंज मुंबई.  
 ६२६ पंडित बलदेवप्रसाद मित्र. मुरादावाद नीचासी. मुरादावाद.  
 ६२७ ए. जी. ( जे. ) सुनावाला वी, ए, डॅल, डॅल, वी.  
 ६२८ डॉ. डॅल पी ट्रैसीटोरी.  
 ६२९ शा. हरीलाल शिवलाल वी, ए.  
 ६३० मगनलाल नगीनदास.  
 ६३१ M. V. मोक्षाकर. ( वल्लभ विजयना शिष्य. )  
 ६३२ वीसनगर संग समस्त. वीसनगर.  
 ६३३ मास्तर यदुराम हस्तिदास कोडाय, कच्छ.  
 ६३४ जगजीवनदास केवलदास सूरत.  
 ६३५ हरगोवन कालीदास अमदावाद.  
 ६३६ जैन हठीसींग सरस्वती सभा. शामकानी पोज अमदावाद.  
 ६३७ मोतीलाल छगनलाल. " "  
 ६३८ संकलचंद वाढीलाल. " "  
 ६३९ हरीलाल वाढीलाल. " "  
 ६४० सरस्वती ग्रंथमाला. बनासर.  
 ६४१ दामोदर गोविंदाचार्य.  
 ६४२ दायमंड ज्युविली, पर्स. प्रेस. अमदावाद.  
 ६४३ विचारमृत संग्रह.  
 ६४४ थोड, लक्ष्मीचंद अमरचंद. वेळनगंज भागदा.

- ६४५ प्रवर्तक कान्तिविजय जैन इतिहासमाला. ( जुओ १७ ) भा-  
 ६४८ वाचुजी सुमेरमलजी सूराणा वीकानेर. [ वनगर.  
 ६४७ „ ( जुओ नं. १०१ ) „ मनोहरदासका कट्टा.  
 वडावजार कलकत्ता.  
 ६४८ शा. मेमचंद सांकलचंद घांचीनी पोळ. अमदावाद.  
 ६४९ श्री मोहनलालजी जैन लायब्रेरी ( पाठशाला ) अमदावाद.  
 ६५० मोहनलाल दाशाभाई सूरती. दोशीबाडानी पोळ. १९६९  
     . अमदावाद.  
 ६५१ आत्मानंद जैन स्वेताम्बर महामंडलका द्वितीय अधिवेशन  
     लुथियाना सीटी पंजाब.  
 ६५२ माठुमळ भनसपाळी खेतामर जैन मालीक आई श्रीन्दीग ब-  
     र्कस फतहपुरी देहली.  
 ६५३ “ साहित्य प्रकाशक मंडळ ” ना सेकेटरी जुओ. ( ६५४ )  
 ६५४ चुन्नीलाल चत्रभुज. जामनगर. [ जामनगर.  
 ६५५ “ जैन ग्रंथाकली. ” का. भगुभाई फतेचंद. पेथापुर.  
 ६५६ बीरसमाज ग्रंथावली अमदावाद. [ मदावाद.  
 ६५७ छपु जैन धर्म प्रवर्तक सभाना सेकेटरी ( जुओ ६५८ ) अ-  
 ६५८ वाढीलाल मनसुखराम सेकेटरी ल. आ. जै. ध. स. गुसा-  
     पारेखनी पोळ अमदावाद.  
 ६५९ मोजाशानी धर्मशाला. “ जैन धर्मशाला श्रेयस्कर मंडळ ”  
     पालीताणा. ( जुओ ३३ )  
 ६६० प्रवर्तक कान्तिविजय जैनइतिहासमाला. ( जुओ १७ )  
 ६६१ दोलतराम मगनलाल शाह. वडोदरा. [ भावनगर.  
 ६६२ पंडित जीवानंद विद्यासागर भट्टाचार्यण प्रकाशितप नं. ९  
     शामसेट स्ट्रीट कलकत्ता.  
 ६६३ शारदाविजय मेस. भावनगर.

- ६६८ “जैन शासन” वनारस. ( जुओ १२३ )
- ६६९ लौबड़ी संघ. ( काठीयावाड़ )
- ६७० हरगोवन वहेचरदास. वनारस. वाराणसी काशी.
- ६७१ लालाराम शाह्वी. सूरत. ( दि. )
- ६७२ पादरा संघ.
- ६७३ अमेरिकन ओरोएन्टल सोसाइटी.
- ६७४ हरिभद्रसूरि कृत ग्रंथमाला भावनगर. ( जुओ नं. ६ )
- ६७५ शेठ. हवसीलालजी पानाचंदजी बालापुर. आकोला. मुखँ
- ६७६ शिवानंद ग्रंथमाला मढ़ा. ( जुओ नं. ४४९ ) [ वराड़.
- ६७७ अंगलोवर्नर्कियुलर प्री. प्रेस. अमदावाद.
- ६७८ शाह. झवेर ढायाभाइ घोलेर बंदर.
- ६७९ शाह. देवसी ढायाभाइ घोलेरा बंदर.
- ६८० “ प्राचीन काव्यमाला ” गायकवाड वडोदरा.
- ६८१ हरगोवनदास द्वारकांदास कांटावाला वडोदरा.
- ६८२ रायबहादुर मायसिंहजी मेषराज कोठारी.
- ६८३ शेठ. कस्तुरभाइ लालभाइ दलपतभाइ. अमदावाद.
- ६८४ झवेरी कस्तुरचंद कल्याणचंद. मुंबई.
- ६८५ लालचंद हेमचंद मुखडीआ. सूरत.
- ६८६ “ वॉरा. हठीसिंह झवेरचंद. सीरीज ” ( नं. १७ जुओ. )
- ६८७ “ जैन प्रभाकर ” वनारस नानकचंद जती. [ भावनगर.
- ६८८ आनंद भीन्टीग प्रेस भावनगर.
- ६८९ “ जैन ग्रंथावली ” भावनगर. ( जैन जुओ ४४ )
- ६९० विवेकचंद झानपल, धार,
- ६९१ उदयसागर छापखानु धार.
- ६९२ मुनि अनन्तकीर्ति दि. जै. ग्रै. मा.
- ६९३ “ किशोर मणिमाला. ” भावनगर.

- ६९४ शा. बाढीलाल मोतीलाल मुंवई. C/o शक्तरामाइ मोतीलाल  
 ६९५ “ श्री आत्मानंद जय ग्रन्थमाला ” दभोइ. [ मुंवई.  
 ६९६ “ प्राचीन जैन काव्य संग्रह. ” (जुओ नं. १६) मौक्कि.  
 ६९७ “ गुर्जर साहित्योदार ” (जुओ १६, ६९६ ग्रन्थाङ्क, सूरत.  
 ६९८ आनंद काव्यमहोदधि. ( जुओ नं. १६ )  
 ६९९ थावक उमेदपल चंद्रभाणजी एन्डला गुढा ठा. चमनाजी  
     दुंगाजी. ठा. चीकपेठ मु. वेंगलोर.  
 ७०० पनोहरलाल शास्त्री.  
 ७०१ जैन ग्रंथ उद्धारक कार्यालय मुंवई. ठा. खदरगळी हौदावा-  
     दी पोस्ट गीरगाम. मुंवई.  
 ७०२ शेठ. खेमचंद फुलचंद सीनोर.  
 ७०३ वाइ समरथ स्मारक माला धणको. १ लो. ) भावनगर.  
 ७०४ शा. वल्लभजी द्वीरजी पोरवंदर.  
 ७०५ „ „ कलकत्ता.  
 ७०६ चोखंगा संस्कृता सीरिय.  
 ७०७ वायु सुरजभान् वकील ( दि. )  
 ७०८ एसीआटीक सोसाइटी मुंवई.  
 ७०९ “ मुंवई संस्कृत एन्ड प्राकृत सीरीज ” ए. सो. मुंवई.  
 ७१० मुन्सी नायुराम लघुमाइ. लखनऊ.  
 ७११ शा. अंबालाल गोवर्धनदास पंगळदास पारकीट चोथीगळी  
 ७१२ शेठ वीरचंद दीपचंद अमदावाद. [ मुंवई.  
 ७१३ बदेन शूरज भावसार पुनसुखभाइ पुरुषोत्तमना पत्ति खेढा.  
 ७१४ शा. लल्लुमाइ करमचंदनुं छापखानुं शिलानुं अमदावाद.  
 ७१५ शा. सांकलचंद जेचंद. अमदावाद.  
 ७१६ श्रीभोवन रघुनाथदास आकाशेडना बुवानी पोळ अमदावाद.  
 ७१७ कल्लुमाइ इश्वरदास ठा. मदनगोपाळजी इथेष्ठी अमदावाद.

XXXII

- ७१८ “शिक्षा रत्नमाला” इन्दौर.
- ७१९ श्री मध्यभारत हिन्दी साहित्य समिति इन्दौर.
- ७२० आवक हरशीभाइ देवराज कच्छ सरडीवाळा.
- ७२१ धुलजी गणेश. महेदपुर मालवा.
- ७२२ “धर्मवृद्धि ग्रन्थमाला” (जुओ नं. १४ ५७)
- ७२३ हरगोविनदास त्रीकमचंद राघनपुर.
- ७२४ शेठ चांपसीभारा C/o. लखपसी नेणसीनी दुकाने मांडवी पुल उपर मुंबई.
- ७२५ सागरचंदजी गुलाबचंदजी ढ़हा.
- ७२६ पाणेकलाल दीयालजी भावनगरी. भावनगर.
- ७२७ पाघवजी प्रेमजी तोरीवाळा.
- ७२८ दोलतचंद हकपचंद मुंबई.
- ७२९ “जैन ज्ञान प्रसारक मंड़ल” मुंबई ठा. सराफ बजार मुंबई.
- ७३० कीर्ति प्रसादजी वकील भेरट.
- ७३१ डॉ. भूत्वणदास प्रभुदास.
- ७३२ राय लक्ष्मीपतिर्सिंह वहादूर मुर्सिदाबाद.
- ७३३ आत्मानंद जैन सभा लाहोर पंजाब.
- ७३४ “जैन यूनीयन” जापनगर.
- ७३५ मणिशंकर हरगोविंद. भट.
- ७३६ वीरचंद राघवजी गांधी.
- ७३७ जवेरी नगीनदास लल्लुभाइ पायधोनी मुंबई.
- ७३८ कनार्टक प्रेस. मुंबई.
- ७३९ वेणीचंद सुरचंद. महेसाणा.
- ७४० जैन सभा. तीवरी-मारवाड.
- ७४१ चुन्नीलाल पनालाल. मुंबई.
- ७४२ चंद्रप्रभा यंत्रालय.

- ७४३ कालीदास बनमालीदास, अमदावाद, ठा, मनसुखभाइनी स्कूलना हेडमास्टर.
- ७४४ कच्चराभाई गुलाबचंद शाह, अमदावाद.
- ७४५ शा, रायचंद खुशाल, सुंवई.
- ७४६ वीसनगर जैन ज्ञानभंडार ग्रंथावली.
- ७४७ वीसनगर जैन ज्ञानभंडार समाज, ठा, जैन उपाध्रय वीसनगर.
- ७४८ पुनमचंद आनंदमलजी वीकानेर राजपूताना.
- ७४९ रवजी देसर, सायण-कच्छ,
- ७५० जुगराज सेठिया, सेठि वीकानेर.
- ७५१ वाढीलाल दादामाई पंडित, नवादरखाजा अमदावाद.
- ७५२ जैन सरस्वतीभवन, अमदावाद.
- ७५३ धर्म नीति ग्रंथावली (२) अमदावाद.
- ७५४ एँजुकेशन सोसाइटी प्रेस सुंवई, भोंपखला (जुओ ७९५)
- ७५५ मनसुखलाल हरीलाल गांधी, गोधरा-(दाहोद)
- ७५६ नायजी मनसुखलाल गांधी, गोधरा,
- ७५७ गांधी कान्तिलाल महासुखनाथजी वेनलपुर स्टे. खरसाळीया,
- ७५८ मास्तर कुंवरजी दापजी, बुद्धिसिंहजी जैनशाळा पाकीतांगा,
- ७५९ कपुरचंद ठाकरसी, पालीताणा,
- ७६० शा, नगीनचंद ज्ञानेश्वरचंद.
- ७६१ “जैन सुमेन्छक मंडळ,” वेंताळ पेठ पूना.
- ७६२ रामगोपाल दुवे, मुरादाबाद.
- ७६३ शेठ, माणेकचंद कुंवर, कुंदला,
- ७६४ पीथालाळ C/o शा. गुलाबचंद नगीनदासनी दुकाने सिधी
- ७६५ श्री पद्म जिनमंडली, सांगद. [ गली सुंवई.
- ७६६ शेठ चुनीकाल उमेदभाई सांगद.
- ७६७ शेठ मंगलदास वालचंद सांगद जुओ (नं १६३)

- ७६८ तत्त्व प्रकाशक सभा (नाम वदलीने) ग्रंथ प्रकाशक सभा  
नाम राख्युँ छे (जुओ नं. २१८) अमदावाद.
- ७६९ शा. वाढीलाल वाषुलाल. पांजरापोळ-अमदावाद.
- ७७० “सत्यविजय श्रंथमाला” (जुओ नं. ४३९) अमदावाद.
- ७७१ शाह. वाढीलाल मोतीलाल. (जुओ नं. २२७) अमदावाद.
- ७७२ हीराचंद कस्तुरचंद झवेरी. वावासिंहि गोपीपुरा सुरत.
- ७७३ दोशी रामचंद जेठाभाइ.
- ७७४ सेवग सुगनचंद ठा. जैनमंदिर च्यारकमानका हैद्रावाद दक्षिण.
- ७७५ नेमिचंद यति. हैद्रावाद दक्षिण ठा. च्यारकमानका जैनमंदिर.
- ७७६ शा. भूरमलजी जीवाजी. जालोर-मारवाड.
- ७७७ शा. सोमचंद हठीसिंग शुकसेलर. हाजापटेलनी पोब्मां लां-
- ७७८ बोहरा मिथीमल जैन रतलाम. [ वेसर अमदावाद.
- ७७९ शा. ककलचंद ललुभाइ भावनगर.
- ७८० शेठ. रतनजी वीरजी भावनगर.
- ७८१ शेठ. मोतीचंद गीरधर कापडीया. भावनगर.
- ७८२ लक्ष्मीचंद ठा. कल्याणमल भडगना त्यां मोतीकटरा. अजमेर.
- ७८३ माणेकलाल घेलाभाइ बडोद्रा.
- ७८४ हंसराज शास्त्री पञ्चनन्दीय (पंजाबी) अमृतसर.
- ७८५ श्री आत्मानंद जैन सेन्टरल लायब्रेरी, अमृतसर पंजाब.
- ७८६ देवचंद दामजी. भावनगर.
- ७८७ “जैन सुभेच्छक मित्रमंडल” भावनगर. जुओ (इनामी नि-  
वंधो वहार पादया छे) (नं. ७८६)
- ७८८ महादेव रामचंद जागुषे त्रण दरवाजा-अमदावाद.
- ७८९ धीमतरांम नवलरांम लक्ष्मीरांम ठा. वैद्यकवि दुर्लभझाप धु-  
बना कालकादेवी परसुं देवारवानुं वदामवाढी पासे मुंवई.
- ७९० नाथुरांम मेमी. (जुओ नं. ) मुंवई.

- ७९१ जी. अॅम, गैकटीवाला अॅन्ड, व्रधर्स सूरत. बुकसेलर्स अॅन्ड  
 ७९२ पण्डित कीर्तिविजय गणि, [ कमीशन एजन्ट सूरत.  
 ७९३ अमरचंद बहेचर, पालीताणा.  
 ७९४ प्रेमचंद जेठाभाइ राधनपुर,  
 ७९५ मुंबई जुओ ७५४  
 ७९६ Job Kirste, Vienna विएना.  
 ७९७ जैन धर्माभ्युदय ग्रंथमाला बडोदरा कोठीपोळ.  
 ७९८ घन्तुलाल मुचंति मु. चिहार.  
 ७९९ मावजी दामजी शाह, भावनगर.  
 ८०० ज्ञानपाल सेठिया, बीकानेर.  
 ८०१ शा. रत्नचंद लाधाजी, काविठा पेटलाद.  
 ८०२ शा. क्षवेरभाइ भगवानदास, (पेटलाद) (काविठा.)  
 ८०३ गुजराती पी. प्रेस. मुंबई.  
 ८०४ शाह, दीपचंद छगनलाल ची, ए. भावनगर.  
 ८०५ शाह, हरीलाल छगनलाल, भावनगर.  
 ८०६ शा. खीषचंद हीराचंद दलाल.  
 ८०७ प्रभुदास अपरतलाल महेता वंसी (जुओ नं. ९३) भावनगर.  
 ८०८ " सनातन जैन ग्रंथमाला " मुंबई.  
 ८०९ जिनविजयजी ( जुओ ३६ ) अमदाबाद.  
 ८१० चंचलवाइनो ज्ञानभंडार, फताशानी पोळ इरकोर शेठाणीनी  
     द्वेळी अमदाबाद.  
 ८११ पोहनलालभी लायत्रेरी ठा. कालपुर रोड कागदीओळ फर-  
     नान्दीझ ब्रीज पासे अमदाबाद.  
 ८१२ पं. मेघविजय शास्त्र भंडार, ठा. विद्याशाला दोशीवाहानी  
     पोळ अमदाबाद.  
 ८१३ श्रीपूज्य नृपचंदजीनो जुनो ज्ञानभंडार, माळवा कुदालगढ.

- ८१४ धर्षध्वज (हस्त लिखित पासीक) वीरतत्व प्रकाशक शीवपुरी।  
 ८१५ मंडलना विद्यार्थी मंडल, शीवपुरी गवालीयेर.  
 ८१६ बुद्धिसिंह जैन पाठशाला, पालीताणा.  
 ८१७ चुनीलाल हकमचंद, अमदाबाद.  
 ८१८ फूलचंद हरीचंद दोसी, महुबाकर.  
 ८१९ चंद्रिग विजयचंदजी सदाजी जैन, वाराणसी.  
 ८२० मूलचंद बोहरा, अजमेर.  
 ८२१ पदनचंद धाहीलाल, अजमेर.  
 ८२२ मुशी नवलकिशोर, सी.आइ.इ. प्री. ब्रेस, लखनऊ कानपुर.  
 ८२३ सोपचंद जेटालाल, अमदाबाद ढाळंनीपोळमां खाराकुवानीपोळ  
 ८२४ शाह, उदयमल कल्याणमल, व्यावर.  
 ८२५ आणंदजी ताराचंद, जगमनगर.  
 ८२६ चोयमल चुनीलाल, झालोर-मारवाड.  
 ८२७ मद्रास कोलेज, प्रो. अॅम, रंगाचार्य, मद्रास.  
 ८२८ शा. फकीरचंद इश्वरदास, डे. शिवलाल झवेरचंद संघवी दे-  
 वसाना पाठा-अमदाबाद. [ नी पोळ.  
 ८२९ दोलतचंद पुरुषोत्तम, वरोडीया-वी. ए. अमदाबाद, ठेमका-  
 ८३० चुनीलाल वर्षमान शाह, अमदाबाद.  
 ८३१ चीमनलाल दाद्याभाई, बडोदरा.  
 ८३२ कुण्ठलाल मोहनलाल झवेरी.  
 ८३३ मुगनचंद श्रावणसुखा, वीकानेर.  
 ८३४ राजत शेखसिंहजी जैन, कोटा.  
 ८३५ श्रीमद् राजेन्द्र सूर्याभ्युदयावकी, रत्नाम.  
 ८३६ शा. हेमचंद मोहनलाल चोकशी, बोरसद.  
 ८३७ “चंद्रसिंहसूरि जैन पंथमाला,”

## XXXVII

- ८४८ हरगोवनदास मगनलाल शाह। “जैन सुधाराखाताना कार-
- ८४९ छगनलाल उमेदचंद.
- [ भारी ” मेसाणा,
- ८५० गीरधर हकमचंद.
- ८५१ प्राचीन सुभापित संग्रह। ( जुओ नं. २८३ ) कलकत्ता,
- ८५२ पंदित. करुणाशंकर शर्मा. वांसवाडा। ( राज्य इंगरपुर )
- ८५३ स्वेच्छा भनस्तुखलाल दोलतचंद। पाटण,
- ८५४ पंजाब संस्कृत पुस्तकालय लाहोर.
-

# ग्रंथोपलब्ध ग्राम स्थल संख्या अकारादि!

३ अजमेर. ३१९, ४१०, ७८२, ८२०, ८२१,

२ अनीपगंज, २४, १०५,

१४५ अमदाबाद राजनगर. ११, ३४, ३६, ४१, ४९, ५२, ६३,  
 ६४, ७३, ८२, ९४, ९६, ९८, (९९-२३९) २६०,  
 १०२, २०८, ११८, १२४, (१२९-१४७) १३७, १५५,  
 १६५, १६९, २६३, (१७१, १९०) १७६, १७९, १८१,  
 १८३, १८७, १८९, १९३, १९४, १९५, १९६, १९७,  
 १९८, २०५, २०९, २१८, २१५, २२९, २२७, २३७,  
 २४०, २४६, २५३, २५४, २५७, २६८, २९६-२९७,  
 २९८, ३०५, ३१५, ३१८, ३२३, ३२३, ३२९, ३३२,  
 ३४२, ३५३, ३५९, ३८४, ३८५, ३८६, ३९२, ३९८,  
 ४०१, ४०२, ४०६, ४१४, ४१९, ४२७, ४३५, ४३९,  
 ४४१, ४४५, ४५४, ४५६, ४६८, ४५९, ४६६, ४६८,  
 ४७५, ४८०, ४८२, ४८४, ४८७, ४८८, ९१६, ५१७,  
 ५१८, ५२०, ५३५, ५४९, ५५०, ५५१, ५८९, ५९४,  
 ६०२, ६०७-६११, ६१२, ६३५, ६३६, ६३७, ६३८,  
 ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४८-६४८ अ, ६५०, ६५६  
 ६५७, ६६८, ६७७, ६८३, ७१२, ७१४, ७१५, ७१६,  
 ७१७, ७४३, ७४४, ७५१, ७५२, ७५३, ७६८, ७६९,  
 ७७०, ७७१, ७७७, ७८८, ८०९, ८१०, ८११, ८१२,  
 ८१३,

४ अमृतसर-(पंजाब) ५६९, ५७०, ७८४, ७८५,

१ आकोला वराड ३९७

९ आग्रा-१४, ३९, ४६, ४७, ५७, ७०, १२८, ६४४, ७२२

- १ आणंद ५०५  
 ६ आबुरोड १५३, २६२, ३५४, ५१०, ६०८, ६०९  
 २ आमलनेर ३२०-४७२  
 १ आरा २९४  
 ४ इटावा ११६, २०४, ३१०, ३११  
 २ इटर ३२३, ४०२  
 ९ इन्दौर ११२, ११३, १८५, १८६, ४९७, ४९८, ७१८,  
 २ इलाहाबाद<sup>१</sup> १२७ [ ७१९, ७२०  
 १ चंगेन ३६०  
 १ चदयपुर ४३८  
 ३ ओसिया ६८, ३४१  
 १ अंजारा (कच्छ) १३९  
 ५ अंत्राला शहर ४८-१४८, ३३०, ३७९, ३९०  
 १ काराडवणज ४२९  
 १ कडी-गुजरात ६१३  
 २३ कलकत्ता ९, (२९-१४४), (७६-६३६) ( १०१, ६४७ )  
 (१०४-२८४) १०७, १५६, २८३, ३६६, ३९५, ३९६,  
 ४०९, ४१३, ४२१, ५९९, ६४७, ६६३, ७०५, ८४१  
 १ कलोल-गुजरात ३७०  
 १ काइपर्गंज २.  
 १ कानपुर ८८२,  
 १ कालीयावाडी २११,  
 २ काविडा-पेटलाड ८०१, ८०२  
 १ कुंडला ७६३  
 २ कोटा १२०-८३४  
 २ कोटाय (कच्छ) ८४-६३३

- १ कोयबद्धुर २४५  
 १ खाचरोद-(उज्जैन) १५१  
 ३ खामगाम (प्रान्त वेरार) वराड २०३, ३९९, ४००  
 १ खीवाणदी (मारवाड) ३७५  
 २ खेडा ७९, ७१३  
 ११ खंभात ९२, २१६, २३८, २४३, ४२४, ४४८, ५०२,  
     ५१४, ५५३, ५७१, ५७६  
 १ गुजरातवाला (पंजाब) २७३  
 १ गुढा वाळोतरा (मारवाड) ३३८  
 ३ गोधरा २३३, ७७५, ७७६  
 १ घोया ५३२  
 २ जयपुर ७२५, ४७०  
 ९ जामनगर ३२, १३४, १४०, ४२०, ५४१, ६५३, ६५४,  
 १ जाळंधर (मेवाड) ४७१ [ ७३४, ८२५  
 २ जालोर-शालोर-(मारवाड)  
 २ जोधपुर ३४१-३४५  
 १ ठाणा ३२२  
 ५४ ठेकाणां नहिं मळेलां ९१, १२१, २०१, २२२, २४९,  
     २५२, २६९, २७०, २७५, २८६, २७३, २९३, ३६४,  
     ३६८, ३७१, ४०८, ४१२, ४४६, ४४७, ४६५, ४९६,  
     ५२३, ५२४, ५२५, ५३८, ५७३, ५९२, ६१८, ६२७,  
     ६२८, ६२९, ६३१, ६३०, ६४३, ६४४, ६७३, ६८२,  
     ६९२, ७००, ७०६, ७०७, ७२७, ७३१, ७३५, ७३६,  
     ७४२, ७६१, ७७३, ८०६, ७९२, ८३२, ८३७, ८३९,  
     ८४०  
 १ ठमोइ (घडोदरा) ६९५

- १ वस्तवगढ २९८  
 १ तीवरी-(मास्वाड) ७४०  
 २ विवन्द्राम तानजोर ५८६, ५८७  
 १ यता २८५  
 १ यराइ ४२५  
 १ देवबंद (जीड्हा सहरानपुर) ३३६ .....  
 ५ देवली, दीक्षी, दिल्ली १५९, २२८, ३२१, ३४७, ६५२  
 ३ घार ४८६, ६९०, ६९१  
 १ ध्रांगदा (काठीयावाड) ३६९  
 ४ थोलेरा २२४, ६७८, ६७९  
 १ नदीयाद २०८  
 १ नदोद १९२  
 १ नयानगर ९७  
 १ नागपुर १६२  
 १ पाचोरा २७२  
 १२ पाटण २६, ३३१, ३७२, ४०५, ४३२, ४३३, ५३३,  
     ५४५, ६७७, ६२०, ५९१, ६१५  
 ७ पाढ़रा १५, १११, २६५, ५२१, ५२२, ६१६, ६७२  
 २ पालणपुर २२०, ४२२  
 १४ पाळीताणा ४, (६७, २२३) १४३, १६४, १९९, २०७,  
     ५६२, ६२०, ६५९, ७५८, ८१६, ७५९, ७१३  
 ९ पूना ८, (८३, १५८), ८८, २६१, ३६५, ४१६, ५७४,  
     ७६२  
 १ पेटलाड ५०६  
 १ पेयापुर ३१६  
 ३ पोरबंदर-काठीयावाड ७०४

- १ प्रतापगढ ३०१  
 ३ प्रान्तीज १८४, ४६७, ४६८.  
 ६ फलोधी २६७, ६८, ३५५, ४२८, ४२९, ५९६  
 १८ बनारस ५६, ६९, १२५, १८०, २३६, २६८, २८७,  
     ३६७, ४१५, ४३०, ४६४, ५१२, ५१३, ५६६, ५८४,  
     ६६८, ६७०, ६८७  
 १ वायठ (कच्छ) १६१  
 १ वालापुर (जीला आकोला वराड) ६७५  
 २ वाळी (पास्वाड) १५४, २५९  
 १ विहार ७९८  
 २ बुहारी ४६१-४६२  
 २ वेंगलोर (दक्षिण) ४२६, ६९९  
 १ चोरसद ८३६  
 ३ व्यावर (राजपूताना) ५, ५५७, ८८४  
 २ भरुच २५१, ३१३  
 ५९ भावनगर ६, १३, १४, १७, ३०, ३१, ४४, ५४, ५५,  
     ६५, ८६, ९३-९६, १२३, १३२, १३३, १७०, १७१,  
     १७४, २७१, ३२४, ३३७, ३४६, ३४८, ३४९, ३६९,  
     ३७३, ३७४, ४३४, ४५६, ४६०, ४७४, ४९५, ५३१,  
     ५३९, ५५९, ५६१, ५८०, ६१९, (६४७, ६६०) ६६७,  
     ६७४, ६८६, ६८८, ६८९, ६९३, ७०३, ७०२, ७२६,  
     ७७९, ७८०, ७८१, ७८६, ७९९, ८०७, ८०४, ८०५,  
     ८८७.  
 १ मकसुदावाद ३४०.  
 ३ मद्दा १०९, ४४९, ६७६.  
 १ मद्रास ८२७.  
 १ महुथा ३३२.

१ મહુવા ( કાર્તીયાવાદ ) ૮૧૮.

૧ મહદેપુર (માઠવા) ૭૨૧.

૭ મહેસાળા-મેસાળા ૩૬, ૬૧, ૧૭૩, ૧૮૮, ૨૨૯, ૭૩૯,  
૮૩૮.

૧ માણસા ૩૪૪.

૩ માણદળ ૮૫, ૧૭૮, ૩૫૭.

૧ માણવલા ( પોસ્ટ જાલોર ) ૨૮૧.

૧ માલેગામ ઘુલીયા ૫૧૫.

૧૧૯ મુંબઈ ૭, ૧૦, ૧૫, ૨૮, ૩૭, ૨૩, ૫૩, ૫૯, ૬૦, ૬૬,  
૭૨, ૭૪, ૭૫, ૭૮, ૮૦, ૮૧, ૮૯, ૧૦૬, ૧૦૯, ૧૧૪,  
૧૧૫, ૧૧૭, ૧૧૯, ૧૨૧, ૧૩૧, ૧૪૨, ૧૬૦, ૧૬૬,  
૧૬૮, ૨૦૦, ૨૦૨, ૨૧૪, ૨૧૫, ૨૧૭, ૨૨૧, ૨૩૫,  
૨૫૦, ૨૫૫, ૨૫૬, ૨૭૬, ૨૭૭, ૨૭૮, ૨૮૨, ૨૮૮,  
૨૮૯, ૨૯૦, ૩૦૦, ૩૦૨, ૩૦૩, ૩૦૪, ૩૦૮, ૩૧૩,  
૩૨૫, ૩૩૯, ૩૪૩, ૩૫૨, ૩૫૭, ૩૬૨, ૩૮૧, ૩૮૨,  
૩૮૮, ૪૦૪, ૪૧૧, ૪૩૬, ૪૩૭, ૪૪૦, ૪૪૨, ૪૪૩,  
૪૪૪, ૪૫૧, ૪૫૨, ૪૭૬, ૪૭૭, ૪૭૮, ૪૭૯, ૪૮૧,  
૪૮૯, ૫૦૭, ૫૦૮, ૫૦૯, ૫૨૯, ૫૩૪, ૫૩૬, ૫૪૦,  
૫૪૨, ૫૪૬, ૫૪૭, ૫૪૮, ૫૫૧, ૫૭૨, ૫૭૫, ૫૮૩,  
૫૯૫, ૬૦૩, ૬૦૪, ૬૦૫, ૬૦૬, ૬૨૧, ૬૨૨, ૬૨૫,  
૬૮૪, ૬૯૫, ૭૦૧, ૭૦૮, ૭૦૯, ૭૧૧, ૭૨૪, ૭૨૮,  
૭૨૯, ૭૩૭, ૭૩૮, ૭૪૧, ૭૪૫, ૭૫૪, ૭૬૪, ૭૮૯,  
૭૯૦, ૮૦૩, ૮૦૮.

૧ મુરાદપુર ( પટના ) ૭૧.

૪ મુરાદાવાદ ૨૭૪, ૬૨૪, ૬૨૬, ૭૬૨.

૧ મુર્શિદાવાદ ૭૩૨.

૧ મેરટ ૭૩૦.

- ३ पोरबी २९२, ४१७, ४१८.
- १ मंडवारीया ( शिरोही ) २४१.
- ८ रत्नाम २७, १००, २०६, ३५६, ३९१, ६०३, ७७८, ८३५
- १ राजकोट १५०.
- १ राणपुर ६३४.
- ५ राधनपुर ४५३, ५०३, ५०४, ७२३, ७९४.
- २ लखनऊ ७१०, ८२२.
- ९ लाहोर ४२, (२०१, २४७), २४२, २४८, ३९३, ३९४, ५४४, ७३३.
- १ लीफ़झीग् ( जर्मनी ) ४६३.
- १ लीम्बही ( काठीयावाड ) ६६९.
- १ लुधियाना ( पंजाब ) ६५१.
- ५ लोहावट १९, १८२, ५४३, ५६०, ६१७.
- १ वडनगर ५८२.
- २५ वदोदरा १८, २२, २७, ७१, ८७, ११८, १४६, (१४९, ३२६) २३२, ३०९, ३५०, ३५१, ३५८, ४३१, ४७३, (५००, ५६३), ५०३, ६६३, ६८०, ६८१, ७८३, ७९७, ८३१.
- २ वड्वाल १४१, १५२.
- १ वलाद-(अपदावाद) २४४.
- १ वागरा (मारवाड) १५७, ८१९.
- १ वाङ्कानेर ३३५.
- १ वांसवाडा ८४२.
- १ विष्णुना ७९६.
- ४ विजापुर ६२, १०३, २७९, ४०७.
- १ वीरमगाम ५६८.
- १७ खीकानेर ४३, (७७, २१३), २१२, ५५४, ५५५, ५५६,

- ५५७, ५६८, ५७९, ५९७, ५९८, ६४६, ७४८, ७५०,  
८००, ८३३.
- ४ बीसनगर १६७, ६३२, ७४६, ७४७.
- ४ वेजलपुर ९०, ३८७, ३८९, ७५७.
- १ वंदली ३०७.
- १ शिरपुर ५६५.
- १ शिवगंज ४६७.
- ३ श्रीवप्सी ( गवालीयेर ) ८१४, ८१५, ८१६.
- १ सरदारपुरकी छावणी ४७०.
- १ सागर ( सी. पी. ) २९५.
- १ साचोर ४२३.
- ८ साणंद ५८, १६३, १९१, ३०६, ५१९, ७६५, ७६६, ७६७
- १ सादरा ३१६.
- १ सायण ( कच्छ ) ७४९.
- १ सायका ४०३.
- १ सायला ( मरुधर ) २८०.
- ? सिंकंदरबाद ५३७,
- १ सियाना ( मारवाड ) ५८८.
- २ सीनोर २०, ७०२.
- १ सीरसाळा ३६४.
- ३३ सूरत १, ३, १६, २१, ५०, १२६, १२, १३०; १७५,  
२२५, २३३, ३१७, ३२८, ३७६, ३७८, ३८३, ४९५,  
६२६, ५२७, ५२८, ५३०, ५८३, ५८५, ५९३, ६१०,  
६३४, ६७१, ६८५, ६९६, ६९७, ६९८, ७७२, ७९१.
- १ सैलाना २३०.
- १ सोजत ( मारवाड ) २६४.
- १ सोलापुर ४६.
- ३ हैदराबाद ( दर्क्षण ) ३३४, ७७४, ७७५.

## आखी सीरीजो जोवालायक ग्रन्थमालाओं

आ ग्रन्थमाळाओंना मयाके बो नंबरो आपेक्षा छे तेनां  
संपूर्ण अँड्रेस (सोरनामु) जोवा माटे छे. जुओ ग्रन्थोपलब्धस्थान-  
ना नंबरो.

- २५ विजयकमलकेसर ग्रन्थमाला मुंबई.
- १४ यशोविजय जैन ग्रन्थमाला भावनगर.
- ४८ आत्मानंद जैन ट्रैकट सोसाइटी अंवाला शहर.
- ५५ शारदाविजय ग्रन्थमाला मुंबई.
- ५६ जैन विविध साहित्य शास्त्रमाला. बनारस. २२३
- ६५ त्रिभोवनदास भाणजी स्पारक ग्रन्थमाला. भावनगर.
- ६६ मुक्तिकमल जैन मोहनमाला. पालीताणा.
- ६८ रत्नप्रभाकर ज्ञानपुष्ट्यमाला. ओशिया.
- ६९ सरस्वती ग्रन्थमाला. बनारस.
- ७३ दयाविमल ग्रन्थमाला. अमदाबाद.
- ७७ अभयदेवसूरि ग्रन्थमाला. वीकानेर. २१३
- ७८ खरतरगच्छ ग्रन्थमाला. मुंबई.
- ८१ माणिक्यचंद दि. जैन ग्रन्थमाला. मुंबई.
- ८३ जैन साहित्य संशोधक समिति. पुना.
- ८६ अ. सो. बाइ रुपाळी. स्पारकमाला. भावनगर.
- ८७ आठले संस्कृत गुजराती भाषान्तर ग्रन्थमाला. वडोदरा.
- ८९ चुनीलाल ग्रन्थमाला. मुंबई.
- ९१ सद्विचार पुस्तकमाला.
- ९३ न्युतन साहित्यमंदिर.
- १०७ आत्मवीर ग्रन्थमाला. कलकत्ता.
- १३३ उत्तमचंद गीरधर कापडीजा. स्पारकमाला. भावनगर.
- १३४ गायकवाड ओरीमैन्टल सीरीज. वडोदरा.

- १४० अंचल्गच्छ स्थापक आर्यरक्षितमूरि पुस्तकोद्घारखातुं जामनगर  
 १४२ शेठ. वसनजी त्रिकमजी जे. पी. ग्रन्थमाला. मुंबई.  
 १४८ आत्मकमळ जैन ग्रन्थमाला अंवाला. पंजाब.  
 १५३ हिन्दी साहित्य ग्रंथावली. आबुरोड.  
 १६६ साहित्य ग्रन्थ समुच्चय. निर्णयसागर. मुंबई.  
 १६८ सरकारी केलवणीखातुं. मुंबई.  
 १७० कान्तिविजय अंथमाला. भावनगर.  
 १७२ कान्तिविजय जैन इतिहासमाला. भावनगर.  
 २१६ जैन विद्याशाला. खंभात.  
 २२२ सनातन जैन ग्रन्थमाला.  
 २२६ ज्ञानवर्धक पुस्तकमाला.  
 ३०७ वैयली जैनशाला.  
 ३१५ सत्यविजय ग्रन्थमाला. अमदाबाद.  
 ३२४ धर्मवृद्धि अंथमाला. भावनगर.  
 ३२५ रामचंद्र जैन शास्त्रमाला. अमदाबाद.  
 ३२७ सागरगच्छना उपाध्रयनी सीरीज. सूरत.  
 ३३१ हेमचंद्राचार्य ग्रंथावली. पाटण.  
 ३३६ जैनधर्म प्रज्ञारक पुस्तकालय.  
 ३३७ जैन धर्माभ्युदय ग्रंथमाला.  
 ३४१ रत्नप्रमाकर पुष्पमाला ओसीया.  
 ३४४ आत्मस्मल अंथमाल. माणसा.  
 ३४६ आत्मानंद जैन ग्रन्थमाला. भावनगर.  
 ३४९ हेमचंद्राचार्य ग्रंथावली. भावनगर.  
 ३५४ मुख्यसागर ग्रन्थमाला. आबु.  
 ३५७ गवर्नर्मेन्ट सेन्ट्रल मेस. सरकारी केलवणी खातामां संस्कृत  
 अने प्राकृत सीरीज.

- ३५९ ज्ञानवर्धक पुस्तकमाला, अपदावाद.  
 ३६३ मुनि अमरविजय जैनपाठशाला, सीरसाळा.  
 ३६९ जैन सस्ती वांचनपाला, भावनगर.  
 ३७४ आत्मवीर ग्रन्थमाला.  
 ३९२ भारतचंदनी ग्रन्थमाला, अपदावाद.  
 ३९९ अभयदेवसूरि ग्रन्थमाला, कलकत्ता.  
 ४२१ बीदलीओथेका इन्डीका, कलकत्ता.  
 ४४० काव्यमाला ( निर्णयसागरना. ) मुंबई.  
     काव्यमाला बीजी हे ( टेकाणुं जणायुं नथी. ) गुच्छक ७  
     जणावा हे.  
 ४४२ मोहनलालजी ग्रन्थमाला, मुंबई.  
 ४४५ गुजरात पुरातत्व मंदिर ग्रन्थावली, अपदावाद.  
 ४४७ शारदाविजय ग्रन्थमाला.  
 ४५२ परमश्रुत प्रभावक मण्डल, मुंबई.  
 ४५९ विद्यावर्ष्णक ग्रन्थमाला, अपदावाद.  
 ४६० जैन धर्माभ्युदय ग्रन्थमाला, भावनगर.  
 ४६६ शेठ, आणंदजी पुस्तकमाला, ग्रन्थमाला.  
 ४७७ जैन ग्रन्थमाला समिति, मुंबई.  
 ४७९ जैन विद्याशाला, मुंबई.  
 ४८३ जैन पाठशाला, फलोधि.  
 ५०८ कार्बस गुजराती सभा ग्रन्थमाला, मुंबई.  
 ५११ हिन्दी ग्रन्थमाला, आबुरोढ.  
 ५१८ अवतारलीला लेखपाला, अपदावाद.  
 ५२६ अभयदेवसूरि ग्रन्थमाला, सूरत.  
 ५३५ रायचंद्र जिनामगम संग्रह, अपदावाद.  
 ५३८ आत्मकमल ग्रन्थमाला, खंभात.

- ५७७ पंदनग्रन्थ-संग्रहना ग्रन्थो।  
 ५८७ सरस्वतीविलास सीरीज् तान्जोर.  
 ६४३ विचारामृत संग्रह.  
 ६७४ हरिमद्रस्त्रिकृत ग्रन्थमाला.  
 ६७६ शिवानंद ग्रन्थमाला.  
 ६८६ वृद्धरा, हठीसींग झवेरचंद सीरीज्.  
 ६९९ जैन ग्रन्थावली, भावनगर.  
 ६९२ मूनि अनन्तकीर्ति, दि. जे. अं. मा.  
 ६९३ किशोर मणिमाला.  
 ६९६ आत्मानंद जय ग्रन्थमाला, डभोई.  
 ६९६ प्राचीन जैन काव्य संग्रह.  
 ६९७ गुर्जर साहित्योद्धार.  
 ६९८ आनंदकाव्य पहोदधि, सूरत, ( आगमोदय समिति, )  
 ७०३ वाइ सपरथ स्पारकमाला.  
 ७०६ चोखंभा संस्कृत सीरीज्.  
 ७०९ संस्कृत अङ्ग भाकृत सीरीज् ए. सो, मुंबई.  
 ७१८ शिष्यारत्नमाला इन्डौर.  
 ७२२ धर्मटद्वि ग्रन्थमाला, आग्रा.  
 ७४७ बीसनगर जैन ज्ञानभेदार ग्रन्थावली.  
 ७५३ धर्मनीति ग्रन्थावली.  
 ७७० सत्यविजय ग्रन्थमाला, अमदाबाद.  
 ७९७ जैन धर्माभ्युदय ग्रन्थमाला, वडोदरा.  
 ८०८ सनातन जैन ग्रन्थमाला मुंबई.  
 ८३७ चंद्रसिंहमूरि, जैन ग्रन्थमाला.  
 ८४१ प्राचीन मुमापित संग्रह, कलकत्ता.

## पुस्तक प्रसारक संस्थाओं

- ५ जैन पुस्तक प्रकाशक कार्यालय व्यावर.
- ६ जैन धर्म प्रसारक सभा भावनगर.
- ७२ हिन्दी जैन कार्यालय मुंबई.
- १०६ जैन ग्रन्थ रत्नाकर कार्यालय (दि.) मुंबई.
- १४३ जैन धर्म विद्या प्रसारक वर्ग पालीताणा.
- ४९८ हिन्दी साहित्य मन्दीर.
- ६०४ “सनातन जैन” कार्यालय.
- ७०१ जैन ग्रन्थोदारक कार्यालय.
- ७०८ एसीयाटीक सोसाइटी मुंबई.
- ७१९ मध्य भारत हिन्दी साहित्य समिति इन्दौर.
- ८१६ चुदिसिंह जैन पाठशाला.
- जैन अन्ध वेचनार बुक्सेलरो तथा बीजी संस्थाओं
- ७ श्रावक भीपसिंह पाणेक मुंबई.
- ९ पंदित काशीनाथ जैन कलकत्ता.
- १० निर्णयसागर-प्रेस मुंबई.
- १५ अध्यात्म ज्ञानप्रसारक मंडळ पादरा.
- ६ जैन धर्म प्रसारक सभा भावनगर.
- १६ शेठ, देवचंद लालभाइ पुस्तकोदार फंड सूरत.
- १७ आत्मानंद सभा भावनगर.
- १८ मुक्तिकम्ल जैन मोहनपाला वडोदरा.
- १९ रत्नप्रभा ज्ञान पुष्पमाला लोहावट.
- २४ राय धनपतिसिंह वहादूर की कोठी अजिमगंज,
- २७ देशी केलवणी खातुं वडोदरा.
- २८ आगमोदय समिति सूरत (मुंबई)

- २९ एसीयाटीक सोसाइटी वैनगाल कल्कता।  
 ३३ जैन श्रेयस्कर मंडल मेसाणा。  
 ३७ अभियान राजेन्द्र कार्यालय रत्नाम.  
 ४२ पंजाब युनिवरसीटी लाहोर。  
 ४३ शेठिया जैन ग्रंथालय बीकानेर。  
 ४९ गुजरात बनार्सियुलर सोसाइटी अमदाबाद.  
 ५३ कॉन्फरन्स ओफीस मुंबई.  
 ६० मेघजी हीरजी मुंबई.  
 ८२ शा. वालाभाइ छगनलाल अमदाबाद कीकाभटनी पोळ.  
 १४५ जैन विद्याशाळा.  
 १५३ हिन्दी साहित्य कार्यालय आबुरोड.  
 २१७ स्पादाद रत्नाकर कार्यालय ( दि. ) मुंबई.  
 २९४ जैन सिद्धान्त भवन आरा ( दि. )  
 ४५२ खीपजी भीमसिंह माणेक मुंबई.

### मंडलो.

- ३५ अध्यात्म ज्ञान प्रसारक मंडल. ( १५ ) पादरा.  
 ३९ आत्मानंद जैन पुस्तक प्रसारक मंडल. अगरा.  
 ६४ ज्ञानप्रसारक मंडल.  
 ७० विजय धर्मसूरि मंडल.  
 ८० तस्व दीपक योइनमंडली.  
 ११२ जैन स्वयं सेवक मंडल पारस्लीगलो इन्दौर.  
 १२६ “ जीवदया प्रबोधक मंडल. ” सूरत.  
 १३१ जैन ज्ञान प्रसारक मंडल मुंबई.  
 १३२ जैन “ मित्रमंडल ” मावनगर.  
 १५४ श्री महावीर नव युवक मंडल. पाली.

- १६३ जैन युवक मंडळ, साणेही.  
 १७३ जैन भावप्रकाशक मंडली, मेसाणा.  
 १७८ जैन मित्रमंडल, मान्डळ.  
 १८३ जैन युवक मित्रमंडल, लोहावट-पारवाढ.  
 २१५ कापड मारकेट वेपारी जैन मंडळ.  
 २२८ आत्मानंद जैन पुस्तक प्रचारक मंडळ, दिल्ही.  
 २३० ज्ञानवर्धक जैन मित्रमंडल, सेलाना-पालवा.  
 २३७ महावीर जिन मंडली, अमदाबाद.  
 २६२ हिन्दी साहित्य ग्रन्थपाला, आबू.  
 २८९ जैनर्थम् विद्या प्रसारक मंडल, मुंबई.  
 ३१३ जैन सुभेच्छक मंडल, मुंबई.  
 ३४७ जैन मित्रमंडल, देहली.  
 ३६० जैन स्वेताम्बर आनंद वर्धक मंडल उजैन.  
 ३८८ जैन ज्ञान प्रसारक मंडल, मुंबई.  
 ५०३ युवकोदय मित्रमंडल, राघनपुर.  
 ५०६ मित्रमंडल पेटलाद.  
 ५२० संभव जिन मंडली, अमदाबाद.  
 ५७५ जैन ग्रन्थोचेजक मंडली, मुंबई.  
 ५९९ तत्त्वदीपक मोहन मण्डली, कलकत्ता.  
 ६०० तत्त्वदीपक मोहन मण्डली, मुंबई.  
 ६११ संभव जिनमंडल लुणसावाडे मोटीपोळ अमदाबाद.  
 ६१७ ज्ञानोदीपक मंडली लोहावट.  
 ६२० वीरशासन आनंदसमाज, पालीताणा.  
 ६२३ जीवदया ज्ञान प्रसारक मंडल.  
 ६११ आत्मानंद जैन खेताम्बर महोमंडल, लूधियाना.  
 ६५३ साहित्य प्रकाशक मंडल, जामनगर.

- ६५५ जैन ग्रन्थावली।  
 ६५६ वीरसमाज ग्रन्थावली।  
 ७२९ जैन ज्ञानप्रसारक मंडल, मुंबई,  
 ७३३ आत्मानंद जैन सभा, लाहोर。  
 ७३४ जैन युनियन, जावनगर,  
 ७४० जैन सभा, तीवरी।  
 ७६१ जैन सुभेच्छक मंडल, पुना।  
 ७६५ श्री पद्म जिन मंडली, साणंद,  
 ७८७ जैन सुभेच्छक मंडल, भावनगर,  
 ८१४-८१५ वीरतत्त्व प्रकाशक मंडल तेनुं विद्यार्थी मंडल,

### सभाओ समाजो सोसाइटीओ.

मथाळे आपेला नंवर प्रमाणे ग्रंथोपलब्धस्थानमां जोवारी  
 तेनो पुरेषुरो पत्तो मव्व्यो।

- २६ हेमचंद्राचार्य सभा पाटण,  
 ४८ आत्मानंद जैन ट्रैफट सोसाइटी अंबाला शहर,  
 ५४ जैन धर्म हितेच्छु सभा भावनगर,  
 ७१ खेदा जैनोदय सभा खेदा,  
 ८८ आत्मतिलक ग्रन्थ सोसाइटी पुना,  
 ९२ महावीर जैन सभा खंभात,  
 ९३ वीरसमाज,  
 १२५ जैनतत्त्व काशीनी संभा कलकता,  
 १७४ साहित्य सेवा समाज भावनगर,  
 १८६ आत्मोन्नति सभा,  
 १८७ जैनतत्त्व विषेचक सभा अमदाबाद,  
 १९१ जैनोदय शुंदिसागर सभा साणंद,  
 २०४ जैनतत्त्व प्रकाशिनी सभा इटावा।

- २१८ जैन ग्रंथ प्रकाशक सभा अमदाबाद.  
 २१९ जिनागम प्रकाशक सभा अमदाबाद.  
 २२० श्री विद्योत्तेजक सभा पालणपुर.  
 २२४ जैन ज्ञान इच्छक सभा घोलेरा.  
 २५० जैन फ्रेन्डली सोसाइटी मुंबई.  
 २६१ आत्म तिळक ग्रन्थ सोसाइटी पुना.  
 २८८ जैन अँसोसीएशन ओफ इन्डीआ मुंबई.  
 ३०६ जैन वोध बुद्धिसागर सभा साणंद.  
 ३२२ “जैन थेयस्कर वर्ग” ठाणा.  
 ३३० आत्मानंद जैन सभा अंवाळा. शहेर पंजाब.  
 ३७३ आत्मवीर सभा भावनगर.  
 ३७९ आत्मानंद सभा अंवाळा पंजाब.  
 ३८४ वाच जैन धर्म प्रवर्तक सभा अमदाबाद.  
 ४०६ तत्त्व विवेचक सभा राजनगर.  
 ४२० आत्म तिळक ग्रन्थ सोसाइटी जाभनगर.  
 ४७६ जैन हठीसींग सरस्वतीसभा अमंदाबाद.  
 ५०७ फार्डस गुजराती सभा मुंबई.  
 ५४३ सुख सागर ज्ञान प्रचारक सभा कोहावट.  
 ५८९ आत्म तिळक ग्रंथ सोसाइटी रत्नपोल अमदाबाद.  
 ५९५ माझरोल जैन सभा मुंबई.  
 ६६७ लघु जैन धर्म प्रवर्तक सभा अमदाबाद.  
 ६७३ अमेरीकन ओरीएन्टल सोसाइटी.  
 ७६८ तत्त्व प्रकाशक सभा अमदाबाद.

### कॉन्फरन्स.

१८५ यति कॉन्फरन्स.

जैन भेतापर कॉन्फरन्स,

## જ્ઞાન-પુસ્તક ભંડારો.

મહદાવાદ ૧ થી ૧૨

- ૧ પુરાતત્વ મંદિર-રાયચંદ્ર તથા મહાત્મા ગાંધી વિગેરે અને વિદ્વાનોની પસંદગીના કીમતી પુસ્તકોનો સંગ્રહ. (જુઓ નં. ૩૬)
- ૨ જિનવિજયજી-પાસે અનેક સોધો કરીને સંગ્રહ કરેલાં પુસ્તકો, ચિત્રપટો, શિલાલેખો, અને જુદી જુદી લાયવેરીઓ જ્ઞાનભંડારોનાં લીએ છે. (જુઓ ૮૦૯) ખંમાત શા. નગીનદાસ કરમચંદના તાઢપત્રના ભંડારનું લીએ તેમની પાસે છે. પુનામાંથી માસ્તર લક્ષ્મીચંદે આપેલું છે.
- ૩ વકીલ કેસવલાલ પ્રેમચંદ મોદી-અંગ્રોજી, ફેન્ચ, જર્મન, તેમજ આર્ય દેશીય પ્રાકૃત-સંસ્કૃત, ગુજરાતી, હિન્દી, વિગરેનો સંગ્રહ હોવા ઉપરાંત આધુનિક વિદેશીય, તથા આર્યચંદના જુદા જુદા ઘર્ષણાં અનેક બાચાયોં સાધુઓ, અને વિદ્વાનોની સાથે ઘણોજ ઘાડો સંવંધ ઘરાવે છે. (જુઓ નં. ૬૩)
- ૪ વિદ્યાશાળામાં બ્રણ ભંડાર (જુઓ નં. ૧૫૬)
૫. ડેલાના ઉપાથ્રયનો થ્રેણ ઇસ્તલિખિત ગંધનો ભંડાર શેડ. મંગલાસં તારાચંદ ઝવેરી દોસીવાદાની પોલમાં.
- ૬ હંસવિજય મહારાજની લાયવેરી (જુઓ નં. ૫૨)
- ૭ મોહનલાલજી મહારાજની લાયવેરી (જુઓ નં ૮૧૧)
- ૮ ચંચલવાઇનો ભંડાર (૮૧૦) શેડ ઉમાભાઇના ઘરવાલાં ચંચલવાઇ ફત્તાસાની પોલ. અમદાવાદ.
- ૯ વર્દ્ધમાન પુસ્તકાલય (જુઓ નં. ૩૨૩)
- ૧૦ પંન્યાસ મેધવિજય શાસ્ત્ર ભંડાર (જુઓ ૮૧૨)
- ૧૧ કુસુમમૃદુનિનો જ્ઞાન ભંડાર (જુઓ ૧૬૯)
- ૧૨ વિજયનેપિ દુર્લિનો જ્ઞાન ભંડાર પાંજરાપોલ.
- ૧૩ વીરવિજયનો જ્ઞાન ભંડાર વીરના ઉપાથ્રય ગુ. ભુણીની શારી.

- १६ दया विमलजीनो ज्ञान भंडार. लिखित तथा मुद्रितनो.
- १७ उजमधाइनी धर्मशाळापां आचार्य कपलविजयनो लिखितमुद्रित.
- १८ विमलगच्छना उपाध्ययनो भंडार. डा. काळसीनी पोब अमदावाद कवाटपां ढा. १८ ग्रंथ संख्या ५६४-५५५ हे.
- १९ विमलगच्छना उपाध्ययनो भंडार. डा. हाजारटेलनी पोब उपाध्ययनो. ढा. ४२ ग्रंथ संख्या १४९६
- २० „ उद्योत विमलजी गणीना पटारा वे नं. १ पां ढा. १५
- २१ रायचंद्र साहित्यमंदिर. ( जुओ ९९ )
- २२ जैन सरस्वती भवन ( ७५२ )
- २३ ज्ञानवर्द्धक पुस्तकालय. ( ४०१ )  
अमृतसर. ( २३ )
- २४ श्री आत्मानंद जैन सेन्टरल लायब्रेरी-पंजाब  
आग्रा. ( २४ )
- २५ विजय धर्म लक्ष्मी ज्ञान मंदिर बेलनगांज आग्रा. छ इजार  
लिखित ग्रंथनो भंडार हे. फुलचंद हरीचंद ब्यूरोटर आनी  
साथे श्री लक्ष्मीचंदजी जैन लायब्रेरी जोडाइ गइ हे. ( ७८६ )  
आमोद. ( २५ )
- २६ हस्तक्षिणित भंडार हे यतिना कवजापां हे आमोद ( भरुचपासे )  
आहोर. ( २६ )
- २७ शेठ गोढीदासजी वाघपलजी एरणपूरा स्टेशन.  
फलकचा. ( २७-२८ )
- २८ गुलाबकुमारी लायब्रेरी.
- २९ पूरणचन्द्र नहार वकीलनी लायब्रेरी.  
कुशलगढ. ( २९ )
- ३० श्री पूर्ण वृपचन्द्रजीनो जुनो भंडार. ( जुओ नं. ८१३ ) ( देत  
कथा प्रमाणे मुगळाइ संसारी अस्पर्शित. ) कुशलगढ.

### इंगरसुर. (३०)

३० वडगच्छना श्री पूज्यनीनो जुनो भंडार इंगरसुर.

### कोटा. (३१)

३१ कोटानो ज्ञानभंडार संघनी देखरेखमां छे.

### कोटाय (कच्छ.) (३२)

३२ संयनो भंडारत्यांना संघनी देखरेखमां छे. कोटाय-कच्छ खंभात. (३३-३७)

३३ श्री शान्तिनाथना भंडिरनो जुनो भंडार. ताढपत्रनो मोटो नगीनदास शेठनो खंभात,

३४ श्री खंभात मुवोथक पुस्तकालय. (४०१)

३५ शेठ. पोपटभाई अपरचंदनो ज्ञान भंडार. ( जैन धारा )

३६ विजयनेपिसरिनो ज्ञान भंडार.

### जैसलमेर. (३७)

३७ आ भंडार त्यांना संघनी देखरेखमां छे जैसलमेर.

### जामनगर. (३८)

३८ मुनि विनयविजयनो भंडार छे. संयनो ज्ञान भंडार संघनी देखरेखमां छे जामनगर.

### देवबंद (३९)

३९ देवबंद. जि. सहरानपुर जैनर्धम प्रचारक पुस्तकालय (३३६)

### पाटण. (४० यी ४७)

४० (१) झधेरीवाढामां श्री पार्ष्णवायजीना भंडारना नामे ओळखाय छे अने ते वाढीलाल हीराचंदनी देखरेखमां छे.

४१ (२) संयवीपाढानी लोहीपोसाळना उपाध्ययनो भंडार छे अने ते पाटवानी देखरेखमां छे.

४२ (३) फोफळियावाढानी आगली शेरीनो भंडार छे ते हालामाई शेठनी देखरेखमां छे.

- ४३ (४) फोफल्लियावाडानी वखतजीनी शेरीमां संघनो जुनो भंडार  
छे. अने ते संघनी देखरेखमां छे.
- ४४ (५) फोफल्लियावाडानी वखतजीनी शेरीमां संघनो नवो भंडार.  
छे अने ते संघनी देखरेखमां छे.
- ४५ (६) झवेरीवाडामां शा. चुनीलाल मूलचंदनो घर भंडार छे अने  
ते तेमनीज देखरेखमां छे.  
आ भंडारोनुं लीए गायकवाड सरकार तरफ्यी तैयार  
यथुं छे. थोडा वखतमां छपाइने बहार पडशे.
- ४६ (७) पूर्णिमागच्छीय श्रीपूज्यनो अपूर्व अळभ्य लिखित कागळ  
तथा ताडपत्रनो भंडार.
- ४७ (८) तपगच्छीय विजय शास्त्रानो ज्ञान भंडार.  
पूना. (४८ थी ५०)
- ४८ (९) भांडारकरनो जुनो भंडार जे फरम्युसन रोड तरफ ले जेमां  
डेक्कन कॉलेजनो अने भंडारकरनो एम वे भंडार एकत्र छे.
- ४९ (१) पं. जिनविजयजी (जुओ अमदावादना भंडारो)
- ५० (२) रोयलएसीआईक सोसाइटी. पुना (सरकारी).  
प्रान्तीज. (५१)
- ५१ अजितसागरसूरि शास्त्र संग्रह. (४६७)
- बनारस. (५२)
- ५२ संस्कृत कॉलेज—जैन अने हिंदुधर्मनां हस्त लिखित मंथो  
सरकारना हुक्मयी खरीदा तेनां लीए.
- (१) इ. सने १८९७ थी १९०२ सुधीनुं चॉल्युम.  
(२) „ १९०४ थी १९०६ „ „  
(३) „ १९०९ थी १९१६ „ „  
अलदावाद.  
(४) „ १९०२ थी १९०४ „ „

(५) „ १९०५ थी १९०७ „ „

(६) „ १९१० थी १९१७ „ „

भावनगर. (५३ थी ५६)

५३ (१) जैनधर्म प्रसारक सभा-पासे सं. १९७७ नी साल सुधीपां  
द्वे हस्त लिखित पुस्तको तथा १७०६ छापेकां पुस्तको  
हे. ते शीघ्राय इतर पुस्तकोनो सारो जथ्यो हे.

५४ (२) संघनो जुनो ज्ञान भंडार त्यांना संघनी देखरेखमां हे.

५५ (३) यशोविजय जैन ग्रंथमाला. (१४)

सुंवई. (५६ थी ६५)

५६ (१) थी शान्तिनाथजीना मंदिरमां प्रवच पूजक सभानो ज्ञान  
भंडार ठा. पायधुनी सुंवई.

५७ (२) घंटर उपर कच्छीओनो वहुज मोटो अने घणो सारो

५८ (३) मोहनलालजी ज्ञानभंडार ठा. लालधागमां. [सुंवई]

५९ (४) गौडीजी महाराजना मंदिरनो ज्ञानभंडार (ठा. पायधुनी

६० (५) थीआदेश्वरजीना मारवाढी मंदिरनो भंडार ठा. पायधुनी  
सुंवई. [लिखित

६१ (६) दशाओसवाळ कच्छी अनंतनाथजीनामंदिरमां जुना हस्त-

६२ (७) दशाओसवाळ सेवक समाजमंडळनो मुद्रित ग्रन्थ संग्रह.

६३ (८) मोहनलालजी सेन्टरल लायब्रेरी सुंवई.

६४ (९) मोहनलाल दलीचंद देसाई वकीळ सुंवई. [५०९]

६५ (१०) फार्वेस गुजराती सभाना हस्तलिखित ग्रंथोनीयाद (जुओ

६६ राधनपुरनो ज्ञानभंडार संघनी देखरेखमां हे.

लाहोर. (६७)

६७ दिगंबर जैन पुस्तकाळय. (३९४)

६८ (१) लॉब्डीनो भंडार त्यांना संघनी देखरेखमां हे ग्रंथ ३०००  
उपरांत हे.

(૨) ધીજો સ્થાનકવાસીનો મોટો ભંડાર શેડ નાનજી હુંગરસીના ઉપાયમાં.

બઢોદરા. ( ૬૯ થી ૭૨ )

૬૯ (૧) પાઠળના પ્રસિદ્ધ ભંડારોમાંથી ખાસ જહરી ગ્રંથોનું લોએ.  
( ૧૮૯૭ ? ) ( છવાબવાની તૈયારીમાં. )

૭૦ (૨) હંસવિજયજી મહારાજનો જ્ઞાન ભંડાર. ડા. નરસિંહજીની પોઢમાં. જ્ઞાનમંદિર પુસ્તક સંખ્યા ૧૭૪૮ છે. પ્રતિ આ કારના હસ્ત લિખિત જુદા.

૭૧ (૩) પ્રવર્તક કોન્નિવિજયજી મહારાજનો જ્ઞાન ભંડાર ડા. જ્ઞાનમંદિર નરસિંહજીની પોઢમાં પુસ્તક સંખ્યા ૨૮૦૦ અને હસ્ત લિખિત જુલા.

૭૨ (૪) સેન્ટરલ લાયબ્રેરી તથા તેનો સંસ્કૃત વિભાગ તાડ પત્રના ભંડાર સાથે ખાસ જોવા લાયક વિદેશમાં રહેલા જૈન ગ્રંથો (હસ્ત લિખિત) નો સમુહ તપાસવાને ખાસ ઉપયોગી. (રફેન્સ લાયબ્રેરી) સાથે વે પાંચ ચિદ્રાનોને મોકળીને પુરુ જોવાની જહર પૂરી પાડે તેવો આ જ્ઞાન ભંડાર છે. કુલ જુદી જુદી જાતના ૭૫૦૦૦ આસરે પુસ્તકો, ગ્રંથો, તાડ પત્રો વિગેરે મળીને છે તાત્ત્વપત્રો ખાસ ધ્યાન ર્ખેંચવા લાયક છે. (૨૩)

૭૩ વિજાપૂર જ્ઞાન મંદિર. ( જુઓ નં. ૬૨ )

વીરમગામ.

૭૪ જૈન ધર્મ વિજય પુસ્તકાલય. (૪૦ ? )

૭૫ વીકાનેર સેટિયા જૈન લાયબ્રેરીમાં હસ્ત લિખિત ૧૫૦૦ અને મુદ્રિત હિન્દી, ગુ. અંગ્રેજી અને સંસ્કૃતાદિ સાડાચાર હજાર પુસ્તકો છે.

વીસનગર.

૭૬ વીસનગર જૈન જ્ઞાન ભંડાર. (૭૪૭)

સાર્ણદ. (૭૭)

- ७७ मोय गच्छनो भंडार,  
सुरतना भंडारो. (७८ री ९२)
- ७८ (१) मगन प्रतापचंदनी लायब्रेरी.  
७९ (२) जैनानंद पुस्तकालय गोपीपुरा सुरत सारो ग्रं. सं. ८०००  
व्यवस्थित भंडार हे. झवेरी अमरचंद मूलचंद वहीवट.
- (नं. १२)
- ८० (३) पोहनलालजी महाराजनो ज्ञान भंडार गोपीपुरा सुरत.
- ८१ (४) छापरीआ शेरीनो भंडार सुरत.
- ८२ (५) नवा पाढानो भंडार सुरत.
- ८३ (६) स्थानकवासीनो भंडार सगरामपुरामां सुरत. छोटालालजी  
महाराजनो.
- ८४ (७) बढा चौटाना उपाथयनो भंडार वहीवटदार शेड. फकीर-  
चंद खेमचंद.
- ८५ (८) हरीपुरामां रत्नचंदजीनो ज्ञान भंडार.
- ८६ (९) जैन स्कूलनो ज्ञान भंडार.
- ८७ (१०) रत्नसागर जैन स्कूलनो भंडार.
- (नं. २१)
- ८८ (११) हुकम मुनिनो भंडार गोपीपुरा सुरत ताढनो तथा  
फागळनो लिखित.
- ८९ (१२) जिनदत्त सूरिनो ज्ञान भंडार सुरत वहीवटदार शेड.  
पानाभाइ भगुभाइ मालीफलीआ सुरत.
- ९० (१३) देवचंद लालभाइ वडेसां चकलो सुरत. पुस्तकोद्धार  
फंडनो, आगमोदय प्रमितिनो तथा तेमर्नी स्वांगनी  
लायब्रेरीनो एम ब्रण भेगा हे.
- ९१ (१४) बालुभाइ अमरचंदना ज्ञान भंडारमां १२०० री १५००  
ग्रंथ हे.

९२ (१५) देसाइनी पोळनो भंडार ३०५ मंथ छे,

सोजत. (९३-९४)

९३ (१) महावीरजी कायव्रेसी. ( २६४ )

९४ (२) वित्ताम्बर अठवाडीक पालिक, अने मासीक पत्र परिचय.

अठवाडीक तथा मासीक विग्रे.

१ अठ. जैन पत्र. ( ४४ )

२ „ वीरशांसन. ( ९४ )

३ विविध विचार माला. ( ४७ ) वडोदरा आगरा.

४ जैन आदर्श सुंवई.

५ जिनवाणी कलकत्ता.

६ आत्मनंद प्रकाश. भावनगर. (मासीक.)

७ जैन साहित्य संशोधक पुना.

८ महिला भूपण सूरत.

९ विजय धर्म प्रकाश “ हस्त लिखित ” मासीक भावनगर.

१० सनातन जैन १९०८ मां इतु. ( १७७ ) (मासीक.)

११ जैन धर्म ज्ञान दीपक. ( २६४ ) (मासीक.)

१२ जैन विवेक प्रकाश. ( २८६ ) (मासीक.)

१३ जैन शासन „ ( २८७ )

१४ “ धर्म ध्वज ” “ हस्त लिखित ” मासीक शीवपुरी. (८१४)

१५ स्त्री सुख दर्पण अपरनाम. “ श्राविका ”

१६ शुद्धिप्रभा मासीक.

१७ जैन दिवाकर. ( २५३ ) मासीक.

१८ महावीर पालिक.

१९ “ जैन विजय तरंग मासीक ” जैन विजय प्रेस सुंवई. (७४)

२० “ ज्ञान प्रकाश. ” ( १७९, ५४ ) मासीक.

- २१ जैन समाचार अमदाबाद. २२७ मासीक.  
 २२ “जैन प्रभाकर” ६८७  
 २३ पुरातत्त्व विमासिक अमदाबाद.  
 २४ जैन युग मासीक.

### दिगंबर अठवाडीकादि पत्र परिचय.

- १ जैन मित्र सूरत.
- २ दिगंबर जैन सूरत.
- ३ जैन महिलादर्श सूरत.
- ४ सप्ताहिक जैन गेझेट कलकत्ता.
- ५ जैन गेझेट मद्रास.
- ६ खड़ेलवाल हिनेच्छु मुंबई.
- ७ जैन आदर्श मुंबई.
- ८ जइसवालं जैन आग्रा.
- ९ जैन पार्टिड हायरस.
- १० जैन बोधक सोलापूर.
- ११ प्रगति अने जिनविजय वेलगाम.
- १२ परवार बंधु मेरठ.
- १३ जैन प्रदीप (दिवंद)
- १४ जैन सिद्धान्त सोलापूर.
- १५ गोलापुरव जैन (सागर.)
- १६ बंदे जिनवरप राजहंस निवाणी वेलगाम.
- १७ विश्वबंधु करणाटक.
- १८ उरदु जैन प्रचारक.
- १९ बीर अक्षीगंगा.
- २० जैन समाज.

## फंड.

- ३ शा. मानचंद वेलचंद सूरत. (१६)
- २८ आगमोदय समिति.
- १६ देवचंद लालभाइ. पु. च. फंड.
- १७५ प्राचीन पुस्तकोद्धार फंड सूरत.
- ४६१ श्री जिनदत्तसूरि प्राचीन पुस्तकोद्धार फंड. बुहारी.

## विद्यामंदिरो.

- १ यशोविजय जैन संस्कृत पाठशाळा. बेसाणा.
- २ भारत जैन विद्यालय. पुना.
- ३ यशोविजय संस्कृत पाठशाळा. घनारस.
- ४ संस्कृत कोलेज काशी.
- ५ संस्कृत हुंगर कोलेज बीकानेर.
- ६ विद्याशाळा अमदाबाद.

## खी ग्रंथकारो तथा भाषान्तरकारो.

- ३८० गौतमी बीबी बनारस.
- ४०२ अ. सौ. मणि. अमदाबाद.
- ४१७ नवलबाइ पोपटलाल. मोरवी.
- ७१३ ब्देन मुरज.

## जैन पंडितो.

- \*४ पंडित श्रीभुवनदास अमरचंद पालीटाणा.
- ९ पंडित काशीनाथ जैन.
- ३२ „ हीरालाल हंसराज.
- ७६ „ दरगोविंददास.

\* टेकाणा माटे जुओ ग्रंथो पलब्ध स्थानमां नंबर,

नंवरना स्थले जोवायी अहैस मळशे.

६३ केशवलाल प्रेमचंद वकील.

८४ प्रो. रवजीभाइ देवराज कच्छ कोडाय.

१०८ सांकलचंद पीतांपर कवि. अमदावाद.

१४५ लालचंद भगवानदास वडोदरा.

२०३ माणेकचंद जगरुपजी इन्दौर.

२१४ मोहनलाल दलीचंद देसाई मुंबई.

२३१ व्यास मणीलाल घकोरदास गोधरा.

२५८ पंडित सुखलालजी अमदावाद.

२८३ पूरणचंद नहार वकील एम. ए.

४९३-२९३ पंडित वहेचरदास जीवराज.

३१४ पंडित भगवानदास.

३२३ वर्धमान सरुपचंद वकील.

३२९ वचलचंद केशवलाल पे. मोदी.

३४३ सांकलचंद माणेकचंद घडीयाली.

४९७ गौरीशंकर हीराचंद जोशा. इन्दौर.

५०५ नरसीभाइ इधरभाइ. जर्पन भापाना ज्ञाता.

५२२ पणिलाल मोहनलाल पादरा.

५६३ पंडित लालचंद अॅम. शाह. वडोदरा.

७८१ शेठ. मोतीचंद गीरधर कापडीआ मुंबई.

रा. रा मोहनलाल हेमचंद वकील पादरा.

,, जीवणभाइ साकरचंद मुंबई.

,, गुलाबचंद दबचंद.

,, फतेचंद कपुरचंद लालन मढ़ा.

,, शीवजी देवजी मढ़ा.

,, केशवलाल दलमुखभाइ अमदावाद.

- “ कुंवरजी आणंदजी भावनगर.  
 “ वल्लभदास त्रिभोवनदास भावनगर.  
 “ उमेदचंद रायचंद खंभात.  
 “ कबी भोगीलाल धोळशाजी (रसीक) अपदावाद.  
 “ लल्लुभाई करमचंद मुंबाई.
- 

जैन साहित्यनी सोध खोल करी रहेला आचार्यो  
 अने मुनि गण.

- १ विजयकपलसूरि.
- २ नेपिविजयसूरि
- ३ बुद्धिसागरसूरि (स्वर्गस्थ)
- ४ आणंदसागरसूरि
- ५ सिद्धिविजयसूरि
- ६ नीतिविजयसूरि
- ७ विजयेन्द्रसूरि
- ८ दर्शनविजयसूरि
- ९ विजयदेवसूरि
- १० अन्नितसागरसूरि
- ११ मोहनविजयसूरि
- १२ मुनिजिनविजयजी\*

- १३ सिद्धिमुनि
- १४ जिनविजय
- १५ हंसविजय
- १६ प्र० कान्तिविजयसूरि
- १७ विद्याविजय
- १८ पंगलविजय
- १९ केसरविजय
- २० देवविजय
- २१ मुनिमाणेक
- २२ लब्धिविजयसूरि
- २३ वल्लभविजयसूरि
- २४ पं. दानविजयसूरि
- २५ रामविजयमुनि

---

\* ( पुरा तत्व मंदिर प्रबंध समितिना आचार्य.)

## ઇદરના ઇતિહાસના સાંધનો.

દ્વારામાકાર ચૈત્ય પરિપાઠી ( હેમવિમલસુરિ. )

મહિકાંઠા સિલેક્શન—

મહિકાંઠા, ડીરેક્ટરી,

મહિકાંઠ મેન્યુઅલ,

ગુજરાતની જુની વારતાઓ.

એતિહાસીક રાસસંગ્રહ માગ ૪ થો.

તીર્યમાળા સંગ્રહ.

પ્રાચીન લેખાવલી. ( મુનિ. સંપત્તિનિય સંગ્રહિત.

કુમારપાલ પ્રવંધ,

વિજય પ્રશસ્તિ કાન્ય.

ગુજરાતનો ઇતિહાસ ફીરસ્તાકૃત.

ભારતરાષ્યમંડલ.

ઇદરનો સંક્ષિપ્ત ઇતિહાસ ( જોગીદાસ કૃત. )

જૈનસ્તોત્ર સંગ્રહ ભાગ ૨ જો.

ઇદરના રાખની બંશાવલી.

ઇદરના રાણાની હકીકત.

ઇદરના રાજા પુંજાની બંસાવલી.

ઇદરના રાખના કાગલો.

ઇદરના ઇતિહાસનાં છ પાનાં ઝુટાં,

ઇદરના પટાવતોનો ઇતિહાસ. પૃ. ૧ યી ૭૫

મુંડેટીના ચહુવાળો લે. ઘઢવી ધીરજી પૃ. ૧ યી ૩૯.

ઇદરની રૂયાત લે. ગઢવી અમજી. તથા વારોડ. રતન સંગજી.

ઇદરની પોલોની રૂયાત અને રાયકવાટની વાત.

ઇદરની રૂયાત લે. અમજી ગઢવી.

इटरनी रुयात ले, मढ़वी सवाइरांप रतनसंघ.

पोलोना रावजीनो इतिहास.

रासमाला भाग. २-तथा २०. दरेकनी आष्टती बीजी.

जगमालरावसिंह ( जगन्नाथ ) ले, पंडित करुणाशंकर-शर्मा, वांसवाडा  
इटर चैत्य स्तवन. अनंत हंस.

चावन जिनालयना जीर्णोद्धारनो रीपोर्ट.

क्रीयारत्नसमुच्चय, प्रशस्ति,

सोमसौभाग्य काव्यम्,

गुरुगुणरत्नाकर काव्यम्.

( आ सधका ग्रंथो मलवानां स्थान यथास्थाने आ ग्रंथमां छे )

इटरना थयेला बे पटधर जैनाचार्यो

आणंदविमलसूरि.

आ आचार्यनो जन्म सं. १५४७ मां इटरमां थयो हतो मूल  
नाम आणंदजी हतुं तेपना पितानुं नाम मेघजी हतुं के जेओ ओश-  
वाल ज्ञातीना, मातानुं नाम माणेकदे हतुं, पांच वर्षनी न्हानी उम्मर-  
मां एट्ले सं. १५५२ मां तेपणे श्री हेमविमलसूरि पासे दीक्षा लीधी  
हती तेपने सं. १५६८ मां उपाध्याय पढ़वी मली हती अने १५७०  
मां सूरिपद मब्युं हतुं.

दीक्षा लीधा पछी न्हानी उम्मरमांज त्वेपणे सारो अभ्यास  
करी लीधो हतो त्वेपनामां विजयादि गुणो अने वैराग्य उच्च को-  
टिनां हतां त्वेपना वस्तवनो जपानो एक विचित्र प्रकारनो हतो. एक  
बाजुए प्रतिमाना उध्यापको जोर शोरधी प्रतिमा न मानवानी प्रह-  
पणा करी रहा हता. बीजी तरफ साधुओमां वधती जती शिथिळ-  
तायी साधु धर्मना उध्यापको कटुकादि साधु धर्म उपर आक्षेपो

કરવા વહાર નીકળી પડ્યા હતા. આ ચવા સંયોગો ગમે તૈવા બેરાગી ના મનને વિચલિત કરી નાલે તહેવા હતા. છતાં પણ આણંદવિપલે પોતાની બેરાગ્ય વૃત્તિને લગારે શિથિલ કરી ન હતી. પરંતુ ઉર્ધ્વુક્ત કારણોથી જ તેમણે સં ૧૫૮૨ માં વડાવલો ગ્રામે (પાટણ પાસે આવેલ) ક્રિયોદ્વાર કર્યો હતો. આ ક્રિયોદ્વારમાં પ્રધાન સહાયક તરીકે વિનયમાવ હતા પહેલાં જે મહ ભૂમિમાં શ્રી સોમપ્રભસુરિએ પાણીના દૂર્ભપણાના કારણથી સાધુઓનો વિહાર બંધ કર્યો હતો તેજ મહ ભૂમિમાં આ આચાર્યશ્રીએ ત્યાંના લોકોના ઉપર દ્યાની લાગણીથી સાધુઓનો વિહાર ખુલ્લો કર્યો હતો સાધુઓના વિહારના અભાવથી જેસલમેરના ૬૪ દેરાસરોના ઘારણે કાંટા લાગ્યા હતા તે પણ આણંદવિપલસુરિએ કહાર્થી નંખાવ્યા હતા અને મંદિરોમાં પૂજા ચાલુ કરાવી હતી.

તેમણે પોતાના જીવનમાં ભવ્ય પ્રાણિયોને ઉપર્દેશ આપવા ઉપરાંત તપસ્યા પણ ઘરી કરી હતી. ૧૮? ઉપવાસ કરીને આલોયણા રૂપે સંયમની આરાધના કરી હતી. ૨૨૯ છઠ વીર પ્રમુના કર્યા હતા. વે વખત વાસ સ્થાનક તપની આરાધના કરી હતી. તેમાં એક વખત ૪૦૦ ચોય ભક્ત કરીને અને બોજી વખત ૪૦૦ છટ કરીને કરી હતી. ૨૦ છટ વિદ્રોહિનાના કર્યા હતા. વચ્ચી જ્ઞાનાધરરણીય કર્મના પાંચ ઉપવાસ પાંચવાર; દર્શના વરણીય કર્મના ૪ ઉપવાસ નવ વાર, અંતરાય કર્મના પાંચ ઉપવાસ પાંચવાર. મોહનીયના ૨૮ અઢ્ડમ. બેદનીય કર્મના, ગોત્રકર્મના, અને આયુષ્ય કર્મના અઢ્ડમો અને ચાર ચાર ઉપવાસો ઘણીવાર કર્યા. એવી રીત્યે સાતે કર્મના સ્ય નિપિત્તે તપસ્યાઓ કરી પરંતુ આડપા નામ કર્મના સ્ય નિપિત્તે તપસ્યા યદી શકી નહોતી. બોજી પણ કેટલીક તપસ્યાઓ દૂદ્રક-

झुटक तेमणे करी हती, तेमणे कोइपण वस्तु उपर पोह के मपत्तव राख्यो नहोतो तेमनी त्याग वृत्ति पण अनिर्वचनीय हती— अने तेना लीधेज तेओ राज दखारमां अने जन समाज उपर प्रभाव पाडी शक्या हता घणा मुलतानो, खानो बजीरो तेमने मान आपता हता वक्ती तेओ वादियोने परास्त करवामां पण कुशळ हता. तेमणे पोताना जीवनमां लोकोपकारने पाटे विहार पण कंइ कम नहोतो कयो. माळवा, गुजरात, मेदपाट, पारवाड, सोरठ, दक्षिण, अने कान्हड (कान्हम् विगेरे देशोमां तेओ विचर्या हता अने त्हेना प्रतापथीज पाटण, अमदावाद, चांपानेर ब्रंबावटी, देवगिरि मांडव, गंधार, सूरत, साचोर, जालोर मंडोर, जोधपुर, तीवरी, नागोर, अजमेर, आगरा, हीसार, कोट, सीणोर, रायसेण, दढाक्कीयुं, कुंभलमेर, टूंक-टोडा, दीलकी राजग्रही, सोपारक, पाटण, वांसवाडा, सागचा, डुंगरपुर, आहड, जवासा, वीसलनेर, नडुलाइ, आमलेसर, भरुच, नवसारी, बलसाड, गणदेवी, दमण, माहीम, अगासी, वसही, चेतल, ढभोल, मलवार, दीव, मांगरोल, घोघा, अने अदन. विगेरे गामोना थ्रावको उपर घणो भाव हतो.

छेवटे पोताना साधु जीवनने सफल करी तेओ १५९६ ना चै. सु. ७ ना रोज ९ दीवसनुं अणसारपाळी अमदावादमां निजामपुरामां स्वर्गवासी यया हता.

### विजयदेवसूरि.

जन्म ईंटरना रहीश. ओसवाळ वंशीय. शाह यिरानां धर्म पत्ति वाइ. रूपाइनी कुक्षियी सं. १६३४ मां थयो हतो. तेमणे सं. १६४३ मां अमदावादमां श्री. विजयसेनसूरि पासे दीक्षा लीधी

हती. सं. १६५५ सिकदरपुरमां तेमने पंन्यास पद मल्युं हतुं सं. १६५६ ना वैसाख सुद ४ ना दीवसे खंभातना श्री मल्लशाहे १८००० रु. खर्चीने करेला उत्सव पूर्वक. आचार्यपद मल्युं हतुं. आ वरते विययसेन सूरि. साथे ७०० साधु हता. खंभातमां तेपणे सुखसागर पार्ष्वनाथ, कंसारीपार्ष्वनाथ जीराडलापार्ष्वनाथ अने चितापर्णी पार्ष्वनाथना दर्शन करी प्रसन्नता मेल्वी हती. आचार्य पदवी यथा पछी सं. १६५८ ना पोष बद ६ रविवारे पाटणना पारेख सहस बीरे ५००० मुंह मुंदिका खरचीने गणानुं ज्ञानोनंदि महोत्सव कर्यो हतो. सं. १६७१ मां तेमने भट्टारक पद मल्युं हतुं अने सं. १५७४ मां पांडवगढमां जहांगीर वादशाहे तेमने “महा तपा” नुं विरुद आप्युं हतुं.

आ आचार्ये पोतानी विद्वता, त्याग वृत्ति अने उपदेश शैलीना प्रभावयी लोको उपर सारो प्रभाव पडयो हतो मोटा पोटा राजाओ वादशाहेक अने राणाओ तेमने मान आपता हता. एटलुंज नही परन्तु तेओ जे कंइ सारा कार्यो बतावता ते तेओ करता.

**उदयपुरना माहाराणा.** जगतसिंहजीए आ आचार्यना उपदेशयी वरकाणातीर्थमां पौष दशमी उपर मेलामां आवता लोकोनुं दाण माफ कर्युं हतुं अने हमेशना माटे तेम थयां करे ते माटे एक शिलालेख बनावीने त्यहांना मंदीरना दरवाजा आगळ रोपवामां आव्यो हतो हजु पण आ पथ्यर मौजुद छे. तेम नाम पत्र पण करी आव्युं हतुं आज राणा. जगतसिंहजीए पोताना प्रधान झाला कल्याण, ने आचार्य श्री पासे योकलीने आचार्यने निमंत्रण कर्युं हतुं दयपुरमां चोपासुं फरी उद्धारे सूरजीए विहार कर्यो हतो त्यहारे तेओ दलबादल महेलयां रात रहा हता. त्यहां राणाजीत-सिंहजी बंदन करवा गया अने सूरजीना उपदेशयी प्रसन्न यह नीचे लिखित च्यार बावतो स्वाक्षरी हती.

२ पीछोला तळाव अने उदयसागरमां माछलाना जाओ नाख-  
वानो निशेघ कर्यो हतो।

३ राज्याभिषेकना दीवसे ( गुरुवारे कोइ जीव मारे नहीं

३ जन्ममास अने भाद्रमासमां कोइ जीव हिंसा करे नहीं ।

४ मर्सीच दुर्गमां कुंभाराणाए करावेळ जिनचैत्यनो उद्धार  
कराववो, आ चार वाती कबुल करी हती।

आ शिवाय हालार देशमां नवा नगरना लाखाराजाने पथ  
प्रतिवोध कर्यो हतो तेम दक्षिणमां इदलशा नामना वादशाहने प्रति-  
वोध करी गौवध बंध कराव्यो हतो बळी इडरना कल्याणमलराजा  
अने दीवना फीरंगीओ पण तेमना उपदेशने वहु मान आपता हता।  
ज्यहारे तेओ दक्षिणमां चिचारता हता ए ते वखते ते पण हा, ८०  
साघुओने पंडित पद उपर स्थापन कर्या हता, अने ते शीवाय  
२७०६ मां इडरमां ६४ पंडितोने चनाव्या हता।

आचार्य विजयदेवसूरिना शिष्यो पण वाद करवामां वहादूर-  
ता रहेमणे सादढीमां लुंकानुंयायिओनो पशाजय कर्यो हतो तेमन  
उदयपुरना राणानो समझ पण लोंकाओने हराची राणानो पटो  
सही अने भालाना चीन्हवाळो तपाओनी सत्यतानो कराव्यो हतो।  
आ पटो सादढीमां वांचीने सूरिजीनी प्रसन्नता मेळवी हती।

आ सूरिजीना हाथे राजनारमां-पाटणमां-खंभात-बडनगर-  
इडर-सावली आरासण जालोर मेडता खपणोर, रामपुर, देवकुल  
पाटक ( देलवाडा ) नाही। आघाट, आघू, नवानगर, उज्जन  
अने दक्षिणना केटलांक जुदां जुदां स्थानोमां प्रतिष्ठाओ पण  
घणी यहु हती।

तेजो अडी हजार साथुओना उपरी हता—७ सात लाखयी अधिक श्रावको तेमना रागी हता, जो के तेमना बहतमां साथुओमां केट्ठोक खल्पलाई रठयो हतो अने तेजो सागरपक्षवा-छाओने एक बखते मुल्ले खुल्ला मली पण गया हता, अने तेयी तेजोना उपर मोटो उपद्रव उधो हतो छतां पण तेजो कोइ पण रीत्ये ढग्या नहोता.

तेजो तपस्या करवामां पण शूरवीर हता छट, अट्टम, आंबिल, निर्वा उपवास अने एकी बीजो धर्णी तपस्याओ तेमणे करी हर्ती तेजो हमेशां एक बखत आहार करता हता अगीयार द्रव्ययी बघारे द्रव्य तेजो वापरता न हता दीवसे निंद्रा लेता न हता अने हमेशां बघारे ओळुं पण सज्जाय ध्यान अवश्य करता हता एकंदर तेमणे पांचक्रोड सज्जाय ध्यान कर्यु हतुं.

तेमणे पोतानुं आयुश नजीक जाणी ऊनानी अंदर सं. १७१३ ना असाठ सुद ८ ना दिवसे तिचिहारु अणसण कर्यु हतुं ते पछी दशमे चोविहारु अणसण करी आपाठ सुद ११ ना दीवसे स्वर्ग-वासी यपा हता, अहिना श्रेष्ठिक गायचंद्र भणशाळीए दीरविजय-सुरिना स्तूपनी पासेज तेमनो (विजयदेवसूरिनो) पण स्तूप कराव्यो.

---

१८ शाखाओ हीरविजयसूरिना वखते हती  
तेनां नाम.

विजय, विमल, सागर, चंद, हर्षा, सौभाग्य, सुंदर, रत्न, धर्म,  
हंस, आनंद, वर्धन, सोम, रुचि, सार, राज, कुशल, उदय.

विदेशस्थ विद्रान वर्ग परिचय.

(१) ए, गेरीनो, अँल, आइ टी. टी. डी.

१९. रु. ड. बुलेन बीलीएस पारीस.

(२) अँल. डी. बारनेट. अम, ए, एल, आइ, टी. टी. डी. लंडन.

(३) अँफ. डबल्यू. थोमस. अम, ए. पी. अच डी.

इन्डीयाओफीस लायब्रेरी ब्हाइट हॉल अस, डबल्यू लंडन.

(४) प्रो. एच. जेकोवी, पी. अच. डी. वोन

(५) हरवट वोरन-लन्डन

(६) बनारसीलाल. गार. ग्लासगो.

(७) प्रो. अच. बेलीनी. फीलीपी. ब्यूटी पाइसा इटाली.

(८) डॉ. जे. कारपे इन्डीयर अप्सला. स्वीडन.

(९) डॉ. रुडॉल्फ. होअरली. पी. अच. डी.

नॉर्थम्परिस ऑक्सफोड.

(१०) प्रो. ए. बेलीनो फलोरेन्स. ( नं. ९ प्रपाणे. )

(११) प्रो. ए. बेलीनी मोन्डेगनाना ( , , , )

(१२) डॉ. एन. पीरोनो. पी. अच. डी. सेन्ट पीटर्स्बर्ग  
इस्यादि अंग्रेजी विभागमां-विशेष

अजब यात्रा

एकाशर, विचित्र काव्य, पट्टश्लोकी, चतुर्श्लोकी स्तुति.  
जुओ. स्तोत्र रत्नाकर द्वितीय भाग.

संघोथन सहित आठ विभक्ती युक्त काव्य.

जुओ. सकलाऽर्द्धतनुं काव्य “ वीरः सर्वसूरा इत्यादि ”  
वीरस्तुति—पंचप्रतिक्रिण सत्र.

---

जोडाअक्षर बगरनां चतुः श्लोकी संस्कृत काव्ये.

जुओ संसारदाया—नामक वीर स्तुतिः पंचप्रतिक्रिणसूत्र.

---

एकज लखाणमांयी—सात महापुरुषोनां जीवनचरीत्रनी निष्पत्ति

जुओ (सप्तसंधान महाकाव्य. पं. मेघविजयजीकृत).

---

श्री हर्षरचितम् “ नैपधीय पदाकाव्यस्यप्रति श्लोक प्रतिपादं  
यथास्थानं विनिर्देष्य निजैः पादवर्त्यैः श्लोक पूर्विमाघाय—श्री  
शान्तिनाथ चरितम्—कर्त्ता पंचास मेघविजय. संवत. १७२७  
(मेल्डो. हर्षचतितम् नैपधीय चरितम् नारायणनी दीकानुं तथा  
नैपथ चरित्र चर्चा—ले. महावीर प्रसाद द्वियेदी प्रकाशक. हरीदास  
अँन्ह कुंपनी. २०१ हेरीसनरोड कलकत्ता.

---

“ देवनंदा भ्युदयम् ” माघकाव्यनी पाद मूर्ति रूप सात  
सर्गवाङ्छु “ विजयदेवसूरी चरितम् ”—आ चरित्रनो योदोक भाग  
यशोविजय प्रथमालामां छपायो छे, वाकीना यागनी प्रति पंदित  
वहेचरदास पासे छे. पूर्ण छपाववानी जरुर छे. कर्त्ता. पं. मेघविजय.  
रचन संवत. १७६१.

---

मैघदूत समस्या लेख—कालीदासकविकृत मैघदूतनी पादपूर्ति-  
वाळो ग्रंथ—“ मैघदूतान्त्यपाद समस्या गर्भेतयाऽन्वर्य नामघेय-  
मादधानो—नग नगरादि वर्णनसुरसं ” औरंगाबादयी द्वीपबंददरे  
विजयपथसूरिने विज्ञासि पत्रिकारूपे लखायेलो आ ग्रंथ छे. कर्ता,  
पन्यास. मैघविजय,

---

काशीना प्रदेशमां आधारभूतगणातो जैन ज्योतिष्यग्रंथ “ वर्ष  
प्रबोध ” कर्ता. पन्यास. मैघ विजय—तेमां संवत्सर फल ग्रह गति,  
नक्षत्र गति. राशि गमन, संक्रान्ति वातचक्रविचार, भूकम्पोत्पा-  
तादयो विग्रेरे सर्व विषयनो समाप्त छे अने हालफां ज्योतिर्विद—पु-  
रुषो तेने प्रमाणरूप गणे छे.

---

पन्यास मैघविजयनी बीजी अजब कुनियोः—

- ( १ ) दिग्विजय महा काव्यम्—विजपभासूरि दृत्तान्त वर्णनपरम्.
- ( २ ) चंद्रप्रभा—(व्याकरण ग्रंथ) ८००० श्लोक आगरा नगरे  
सं. १७५७
- ( ३ ) मातृका प्रसाद—धर्म नगरे सं. १७४७ ” ऊँ नमः सिद्धम् ”  
सुं विस्तीर्ण कही ऊँकारनुं स्फुट वर्णन प्रतिपादन कर्यु छे.
- ( ४ ) युक्ति प्रबोध नाटक—केटलीक खेडन युक्तिओ.
- ( ५ ) विजयदेव महात्म विवरणम् ( पन्यास बछुभविजय गणिना  
रचेलामाना केटकाक भागोनुं स्फुट वर्णन करेल छे

ते शीवाय—तत्त्व गीता—शिशुशिलाका पुरुष चरित्र उद्दय  
दीपिका ( १७२७ साढीनंगरे ) आ शीवाय बीजी पण कृतिओ  
छे, अने ते दरेक विविध चमत्कार चुक्त छे.

---

## अपूर्वग्रंथो धार.

अहं प्रवचन व्याख्या—उमास्वातिना तत्वार्थना जेवोज  
सूख्र संकलित ग्रंथ हे. ( ताढ )

अपम स्वामि चरित्र ( ताढ )

निःशेष सिद्धन्तसार वे भाग ( ताढ )

वसुदेव हीन्दी संपूर्ण ( लंभक आसरे ४९ हे ) ( ताढ )

अन्य विद्वाननी कृतिना-पात्र एकज श्लोकना सो अर्थः—

शतार्थी—सोपप्रभ. ( सं. १२४१ मां विद्यमान हता तेपणे  
बनावी हे, गाथा—

दोस सयमूलजालं, पुञ्चरिसि विवज्जनं

जइवंत अध्यं दहसी अणथ्यं कीस अणथ्यं तवंचरसि  
घर्षदास गणिकृत.

आ शतार्थीना कर्ता, उपाधाय बहुरत्नसिह ? तपगच्छना.

श्रीनी शतार्थीनो श्लोक.

प्राप्तु पारमपारस्य, पारा वारस्य पार्य ते.

स्त्री मकुति वक्राणां, दुष्वचित्रस्यनो पुनः ॥१॥

मानसागर. ? उपाधाय.

जिनविजये—कुपारपाळ प्रतिवोधना परिशिष्टमां टांवया हे,  
त्यां संविस्तर परिचय हे.

प्राचीन लिपि माला—जुदी जुदी सीचेर उपरांत लिपिओनो  
स्पष्ट रीते परिचय कराव्यो हे ( जुओः नं. ४९७ )

---

रासाओनी शोध रा. रा. मोहनलाल दलीचंदनां नानां वे  
ऐफले वहार पाढी—मळी आवेला ६४६ रासाओनुं लीष्ट वहार  
पाढ्युं हे. तेमां तेना कर्तानुं नाम अने संबत अने ते दरेक उप-  
लब्ध स्थान परिचय कराव्यो हे अने तेना विसेष परिच माटे आद  
विभाग अने अत्य प्रशस्तिओ विगेरेना परिचय पाटे विस्वत ग्रंथ  
छपाववो तेमना तरफयी शह थयो हे. जे प्राचीन इतिहास उपर  
महान अजवाल पाढ्यो ( जुओ यथा स्थाने. )

---

ऑस्ट्रीयामां महावीरकी मूर्ति ॥ ऑस्ट्रीयाके अन्तगत हंगरी  
प्रान्तके बुदापेष्ट शहेरमें एक अंडोजके बांगीचेमें खोदते हुये निक-  
ली हुइ महावीरकी प्रतिमा.” जुओ गिरिनार कल्प) इसका  
फोटो साथमें दीया है.

---

पराग शब्दाप्टोचर शक्तार्थ निवद्धं साधारण जिन स्तवन वि-  
विध दृक्ष वंद्म् ( जुओ प्रकरण रत्नाकर भाग. ४. )

---

## Citronella Oil Ceylon made in Holand

आ नामनुं एक तेल आवे हे. ते केमीष्टना ल्यां ( अंग्रेजी दवा  
घेवनारना ल्यां ) मले हे. ते ताड पत्र उपर पींडीयी चोपडवायी  
कखाण अने पत्रनी सपाई बॉर्निसनी खेडे चकीत याय हे. अने

तेप करवायी तेने जीबडां पडी सहीजतां नथी. ताडपत्रना संरक्षणना माटे—आ एक उपयोगी वस्तु गणाय हे. अने बडोदरानी लायब्रेरीमां वपराय हे. जोवा माटे तैयार हे. लखो क्यूरेटर ओफ सेन्टरल लायब्रेरी राज्य बडोदरा.

---

ग्रंथोनी नक्को करावी लेवानी सस्ती फोटोग्राफि. ४२ इंच पहोळाइ अने ४८ इंच लंबाइनी प्लेटनी सपाटी उपर ग्रंथना पाना मुकीने, तेनो सीलवर पेपर उपर—फोटो १८ इंच पहोळाइनो, अने २२ इंच लंबाइनो लेवाय हे. खर्च आसरे रु. २ ) आवे हे. आ केमेरा आशरे सात हजार रुपैया जेटबो खर्च करीने नापदार गायकवाड सरकारे पंगाब्यो हे. अने पब्लीकने पण आनो लाप लेवानी शुट राखवामां आवी हे. वधु खुलासा माटे—चीफ अँनजी-नीयर बडोदराने लखवुं.

---

“अशोकनां दान पत्र” विगेरेना शिला लेखोनो संग्रह. तेमां हिंदनो नक्को आप्यो हे तेमां तेना राज्यनी हिंदमां कयां सुधी हती जणावेलुं हे गोरनार विगेरे स्थळे आ लेख आवेला हे. भापा तडन जुदीन लिपिमां हे. तेनो शुद्ध संस्कृत अने अंग्रेजीमां तरजुपो हे.—(१)

---

हेठाना उपाथ्रयना भंडारमां १९६ रासाओ अने चोपाइओ हे. तेनी सविस्तर याद इ. सने. १९०८ ना झांगस्ट सपटेम्बरना अंकमां सविस्तर लीष्ट छायुं हे. कर्ता नाम साये (जुओ नं. ६३)

# खास भलामण.

---

आ ग्रंथमां जे जे मुद्रित ग्रंथोनां नामो दाखल  
थइ शक्यां नथी. तेवां पुस्तको जेमणे छपाव्यां होय  
तेमणे नीचेना ठेकाणे लखी मोकलवा तस्दी लेवी-  
के—ते एकठा थया बाद एक परिशिष्ट तरीके छपा-  
वी देवानी अमोने एक ग्रहस्थ तरफथी फरमास  
थइ छे—एटले ते पण साथे साथे छपावी देवामां  
आवशे.

डे. हाजापटेलनी पोळपां } शेठ वर्धमान स्वरूपचंद.  
खाराकुवानी पोळ }  
अमदावाद. } वकील—( इहरवाका. )

---

# ॥ भुद्रित जैनश्वेताम्बरादि ग्रंथ नामावलि ॥

(गाइड) विशेष परिचयादिसह.

अ.<sup>\*</sup>

- १ अकवर अने हीरविजयमूरिना फोटा. (१.)
- २ अकवर वादशाहना फरमानोना फोटा नं. ३, नं. २, (१. वि,  
२. आरबी. (जुनी उर्द्दे.) [रु. २-८-० (२.)
- ३ (सम्राट) अकवर, सचित्र. हि. अनु. पं. गुलजारीलाल  
४ अघट कुमार चस्त्र. प्रमादे निर्दिघ्य विष कथा अने पुण्यप्र-  
भावे सिद्धदचनी कथा सहित. रु. ०-७-० (३,४.)
- ५ अजित शान्ति स्तवन अर्थसहित सटीक. रु. ०-४-० (६.स.)
- ६ अजित शान्ति स्तवनादि स्तोत्र संग्रह. सं क. कान्तिमुनि (पा०)  
मोहनलाल शिष्य [रु. ०-१-० (हि.५.)
- ७ अर्जैन विद्वानोकी सम्मतियो. जैनधर्मके विषयमे
- ८ अढार दुष्पण निवारक रु. ०-६-० (६.)
- ९ अढार पापस्यानक तथा वार भावनानी सक्षाय. अर्थ रहस्ययुक्त  
यशोविजय उपाध्याय शिष्य जयसोप मुनि. रु. ०-४-०
- १० अढार पापस्यानक परिहार भाषा. (१) [ (६.गु.)
- ११ अद्वीदीपना नकशानु वर्णन. विलक्षण जैन भूगोल. (७.गु.)
- १२ अद्वीदीपना नकशानु पुस्तक. जैनभूगोल. (७. गु.) [ (गु,७)
- १३ अद्वीदीनना नकशानी दकीकत. रु. २-०-० जैनभूगोल
- १४ अद्वीदीपनु संक्षिप्त वर्णन. रु. ०-४-० जैनभूगोल (गु.)

\* संकेत मूर्ची जुओ.—(अंक अने असरोने माटे.)

- १५ अढीद्वेषनो नकशो कपडावालो. रु. ०-६-० (जैनभूगोक  
प्रमाणे विवरण) (६) [ रु. ०-१२-० (गु.) ]
- १६ अढीहजार वर्ष पूर्वतुं हिंदुस्तान “ गुजराती मेस मुंबई ”
- १७ अधिक पास दर्पण. रु. ०-२-० (६)
- १८ अधिकमास निर्णय. शान्तिविजय ( हिं. ८ )
- १९ अध्यात्म अनुभव रु. ३-८-० हिन्दी सचित्र. (९.)
- २० अध्यात्म कल्पद्रुम. मूळ कर्ता मुनि सुंदरसूरि निर्वात पोडश  
शाख, श्री धनविजयगणि विरचित विषमपदाधिरोहण्यासह.  
रु. ०-८-० ( १०, सं. )
- २१ अध्यात्म कल्पद्रुम मुनिसुंदरसूरि भेट. (११. सं.) [ १०, सं. )
- २२ „ „ मूळ सुंदरसूरि कृत धनविजयगणि कृत टीका
- २३ अध्यात्म कल्पद्रुम भाषान्तर. रु. १-४-० ६ भा. क. मोती-  
चंद गीरथर, धीजी आहृति (गु.)
- २४ अध्यात्म कल्पद्रुम मुनि सुंदरसूरि रु. ०-८-० (१०. सं.)
- २५ अध्यात्म कल्पद्रुम सटीक ( पाना. ) रु. २-८-० (६, सं०)
- २६ „ „ „ मुनिसुंदरसूरि कृत धनविजयनी व्या-  
ख्या सहित (११.६४)
- २७ अध्यात्म गीता विग्रे. देवचंद्रजीनी रचेलो शिला छापनी (१२)
- २८ अध्यात्म छन्नुकी उपदेश. हुकम मुनि. ( २? .गु. )
- २९ अध्यात्म तत्त्वालोक. रु. ४-०-० न्यायविजय विरचित. स्वो-  
पझ गूर्जर भाषानुवाद विवरण ( १३. १४, ४७ सं. गु.)
- ३० अध्यात्म भजन संग्रह बुद्धिसागारसूरि ग्रं. नं. १५. रु. ०-६-०  
(गु. ५८ थी ६२-१८८-१९) पृ. १९०
- ३१ अध्यात्म मत परीक्षा टीका. स्वोपझ वृत्ति यूक्त यशोविजयकृत.  
रु. ०-६-० ( १६ सं० )
- ३२ अध्यात्म मत परीक्षा. गु. रु. ०-४-० (१७.)

- ३३ अध्यात्म व्याख्यान मांडा बुद्धिसागरसूरि. रु.०-४-० (ग्र.१  
     १५, ५८ थी ६२. १८४ गु.)
- ३४ अध्यात्म शान्ति. ले. बुद्धिसागरसूरि. (१५ ५८ थी ६२ १८४)
- ३५ अध्यात्मसार दशोविजयजी कृत. (१२)
- ३६ अध्यात्मसार-पञ्चोत्तर ग्रंथ. पंडित कुंवर विजयजीकृत (७.गु.)
- ३७ अध्यात्म सार भाषान्तर रु. २-०-० (६.गु.)
- ३८ अध्यात्म सार मूळ. (६)
- ३९ अध्यात्म सार सटीक उपाध्याय श्री यशोविजयजी विरचित-  
     पन्यास श्रीगंभीरविजयगणि कृत शब्द भावोक्ति टीका-  
     समेत (६)
- ४० अध्यात्मसारादि दश ग्रंथोनो संग्रह यशोविजय. (६-२२)
- ४१ अध्यात्मसारोद्धार. हुकमसुनि (२१. गु.)
- ४२ अध्यात्मिक पतखंडन सटीक. (१४-४७. सं.)
- ४३ अध्यात्मोपनिषद् (६. १४. ४७ सं.)
- ४४ अनषोल रत्नोका अद्भूत खजाना रु. ०-१-० (६.)
- ४५ अनवर गेसेनी जर्मन रु. २-०-०
- ४६ अनित्य पंचाशत्. रु. ०-२-० (६.)
- ४७ अनित्यादि भावनास्वरूप (१८.गु.) [ (३. गु.)
- ४८ अनित्यादि भावना स्वरूप मुनि प्रतापविजय रु. ०-४-०
- ४९ अनित्यादि भावना स्वरूप. रु. ०-२-० (६.)
- ५० अनित्यादि भावना स्वरूप घेट. (१८. गु.)
- ५१ अनुकूला छत्तिसी. रु. ०-०-६ (६८. हि.)
- ५२ अनुकूला छत्तिसी (१९.)
- ५३ अनुत्तरोपपातिक दशासूत्र. रु. ०-६-० संस्कृत अभ्यर्देश-  
     सूरि कृत दृति युक्त पुढ़गल परावर्त स्तोत्र साये. (१०.१७)
- ५४ अनुत्तरोववाइ सूत्र मूळ टीका अर्थ युक्त. (की. नथी.) (६)

- ५५ अनुपूर्वी. रु. ०-१-६ (६, १०)  
 ५६ अनुपूर्वी. रु. ०-०-६ (१-६)  
 ५७ अनुभव. जैन हुकम प्रकाश. हुकममुनि. (२०.)  
 ५८ अनुभव जैन हुकम प्रकाश. हुकममुनि. (२१.)  
 ५९ अनुभव पंचविंसति रु. ०-८-० बुद्धिसागरसूरि. (१५, ५८)  
 ६० अनुभव प्रकाश. हुकम मुनि. (२१-१०) [यी ६२-१८४]  
 ६१ अनुभव प्रदीपिका. पाठणना भंडारना जैन ग्रंथनु भाषान्तर  
     बहोदराना देशी केलवणी खाता तरफयी मणिलाल  
     नमृभाइ द्विवेदी ची. ए. (२?, २७.) रु. ०-४-० गु.  
 ६२ अनुभव शतक. रु. ०-३-० (२३.)  
 ६३ अनुयोगद्वार सूत्र. भाषान्तर साथे. (१७) प्रा० सं.  
 ६४ „ घनपतसिंह वाबुवालू. (२४.) प्रा० सं० हि०  
 ६५ अनुयोगद्वार सूत्रम् पूर्वार्धम् रु. ०-१०-० टी. हेमचंद्राचार्य  
 ६६ „ डबो. गु. [ प्रा० सं० थं. नं. ३१. (१६.)  
 ६७ अनुयोगद्वार सूत्र उत्तरार्ध (पाना.) रु. १-०-० (१६.)  
     भाग २. टी. हेमचंद्राचार्य. प्रा० सं०  
 ६८ अनुयोगद्वारसूत्र संक्षिप्तभाषान्तर. (२५.) पं. देवविजय गणि.  
 ६९ „ (संक्षिप्त सारांश.) देवविजयजी गणि. (६.)  
 ७० „ „ टी हेमचंद्राचार्य कृत. (१०)  
 ७१ अनेकान्त जयपताका. हरिभद्रसूरि कृत. रु. ४-०-०  
 ७२ „ मू. टी. (११.) [( सं. १४-४७ )  
 ७३ अनेकान्त वाद प्रवेश. रु. ०-५-० हरिभद्र सूरि विरचितो  
     सटिप्पनक. (२६.) सं.  
 ७४ „ „ „ मूळ उपरयी. भाषान्तर कर्ता मणिलाल  
     नमृभाइ. चीए. सं. १९५५ रु. ०-५-०. २७.  
 ७५ अनेकार्थ संग्रह (जुओ अधियान संग्रह भाग. २)

- ७६ अन्तकुद्धाः दी. अभयदेव सुरि ह. ०-१०-० (२८.)
- ७७ अन्नाय उच्छु कुलकम्. आनंद विजय विरचित हृति सहित.  
म्. प्रा०-श्री-सं० यति आचारनुवर्णन. ह.०-२-० (१७.)
- ७८ अन्य योग व्यवच्छेद द्वार्तिशिका. हेमचंद्रा चार्य कृत. ग्रं नं.  
(३०) मलिलधेणमूरि कृत. स्यादाद मंजरी नाम्नी टीका  
सहित. संशोधक. इरगोविंददास एन्ड वेचरदास.  
बनारस. प्र. हर्षवंद भुरामाई बनारस. (१४-४७)
- ७९ अन्योक्ति मूक्तावली. रु. १-०-० (६)
- ८० अन्योक्तिशतक. रु. ०-६-० (६) [ (२९, १.)
- ८१ अपोह सिद्धिआदि वौद्धनाथ न्याय. रत्नकीर्ति आदि संस्कृत.
- ८२ श्री अभयकुमार चरित्र भाग. १ लो. रु. २-०-० (१७.)
- ८३ „ „ भाग. २ जो रु. ३-०-० (१७.)
- ८४ (थर्वीर) अभयकुमार चरित्र रु. ०-२-० (३०)
- ८५ अभयकुमार मंत्रीश्वरनु जीवन चरित्र (उपाध्याय श्री) अभ-  
यकुमार महाकाव्यनु भाषान्तर गुजराती भाग १ लो  
रु. २-४-० (३१. १७)
- ८६ „ „ चंद्रतिलक कृत. (३२.)
- ८७ अभयकुमार चरित्र संस्कृत. रु. १५-०-०
- ८८ अभयकुमार चरित्र भाग. २ जो. रु. ३-०-० (३१.)
- ८९ अभयकुमार मंत्रीश्वरनु जीवन चरित्र. रु. १-८-०
- ९० अभयकुमार मंत्रीश्वरनो रास. रु. ०-६-० र. सं० १७६१.  
लक्ष्मीविजय कृत. (७)
- ९१ अभस अनंतकाय विचार. रु. ०-३-० (३३.)
- ९२ „ „ भेट. (३४. १५, ५८ यी ६२, १८४)
- ९३ अभाव पकरण. न्यार अभावनुवर्णन, हुकम मुनि. (२१.)

- ९४ अभिधम्मध्य संगहो. रु. ०-२-० अनुरुद्धाचार्य कृते।  
 प्रा० (१, ४४५)
- ९५ अभिधान चिन्तामणि. (जुओ अभिधान संग्रह भाग २.)
- ९६ अभिधान चिन्तामणि कोप. हेमचंद्राचार्य. सूचिपत्र सहित.  
 भाग. पहेलाना. रु. ४-०-० (१४, ४७)
- ९७ अ. „ „ शब्दोनुं अकारादि; भाग. वीजाना ३-०-० ?  
 (१४, ४७)
- ९८ अभिधान चिन्तामणि परिशिष्ट ( जुओ अभिधान संग्रह  
 भाग २ जो. ) [म् (३७.)]
- ९९ अभिधान राजेन्द्र कोशस्य शब्दानामनुक्रमणिका सूचिपत्र-  
 १०० अभिधान-राजेन्द्र प्रथम भाग रु. २५) पृष्ठ. ८९३ (सं.  
 १९४६ नी सालथी आ ग्रंथ लखवो शह थयो छे. ते  
 पुरा थया वाद सं. १०६५ मां पहेलो भाग अने वीजा  
 हजु छपाय छे.) (३७) [११०७ (३७)]
- १०१ अभिधान राजेन्द्र द्वितीयभाग रु. ३५) सं. १९६७ प.
- १०२ „ तृतीयभाग रु. ३५) सं. १९७० पृ. १३६२ (३७)
- १०३ „ चतुर्थभाग रु. ३६) सं. १९७० पृ. १३६४ (३७)
- १०४ „ पंचमभाग रु. ३८) सं. १९७८ पृ. १६३५ (३७)
- १०५ „ पष्ठमभाग रु. ३८) सं. छपाय छे (३७)
- १०६ अभिधान संग्रह. संस्कृत प्राचीन कोप. ग्रंथ समूच्यय. हेम-

- १०७ अभिधान संग्रह हेपचंद्राचार्य विरचित वीजा भागपां नीचे मुजब.  
 (१) अभिधान चिन्तामणि-  
 (२) „ „ „ परिशिष्ट  
 (३) अनेकार्थ संग्रह.  
 (४) निषण्डुशेष.  
 (५) लिह्नानुशासन कोष.  
 (६) जिनदेव मुनीभर विरचित। अभिधान चिन्तामणि  
 गिलोच्छच, रु. २-४-० (१०-९२)
- १०८ अभिनंदन और सुमतिनाथ प्रभुका चरित्र अनुवादक-माणेक  
 मुनि. हिन्दी त्रिपटी शलाका पुरुष चरित्र के आधार  
 रु. ०-२-० (३८)
- १०९ अभिनंदन और सुमतिनाथ प्रभुका चरित्र हिन्दी  
 ( ३५-४०. १.)
- ११० अभ्युदय मार्ग रु. ०-६-० (६)
- १११ अमदावाद कॉन्फरन्स रीपोर्ट रु. ०-८-० ( २३५. )
- ११२ अमदावाद शहर यात्रा रु. ०-२-० (६.)
- ११३ „ „ „ की, अमुल्य (४१)
- ११४ अमरकोष टीका सहित, रु. २-०-० (६.)
- ११५ अमरतेज मुनिनी सज्जाय, हुकमपुनि ( २१.६.)
- ११६ अमरदत्त मिश्रानंद चरित्र, गथ, रु. १-०-० (३२.)
- ११७ अमर शतकम् विग्रे अमरक कवि विरचितम् ( काव्यमाला  
 १८ अर्जुन वर्मदेव प्रणीतया रसिक संजोवनी समाख्यया  
 व्याख्यया समेतम्, रु. ०-१०-० ( सं. १०. )
- ११८ अभिधम्मत्य संगहो अनुरुद्धाचरिय विचित्रो, रु. २-०-०
- ११९ अमुल्य रत्न संग्रह रु. ०-८-० (६.) [ (३६. प्रा०)
- १२० अमे साधु शा माटे यथा, (१९-६८)

- १२१ अम्बद चरित्रम् अपरसूरि, (३२. सं. २२)
- १२२ अर्धदीपिका (आदप्रातकपण.) रत्नशेखसूरि सन्दृश्य विद-  
रण युतम्, रु. २-०-० (१६ प्रा. सं.) [४२.प्रा०अं०]
- १२३ अर्धमागधी रीढर, बनारसीदास अम. ए. रु. ३-०-०
- १२४ अर्धमागधी व्याकरण, मुनिरत्नचंद्रजी, सतावधानी (४३प्रा०)
- १२५ अर्हनीति भाषान्तर, हेमचंद्रचार्य प्रणीत, भा-क मणीकाळ  
नथुभाष दोसी रु. १-४-० (४४-६. गु.)
- १२६ अर्हनीति भाषान्तर, रु. १-८-० (७. गु-१.)
- १२७ अलंकार चितापणी, जिनसेनाचार्य रु. ०-१२-०  
(हि. ४५ सं. दि.)
- १२८ अल्प बहुत्व गर्भित श्री महावीर स्तवनम्, समय सुंदरगणि  
विरचित स्वोपज्ञावचूरि सहित तथा महादंडक स्तोत्र-  
अपरनाम अल्प बहुत्व विचार स्तवन ग्रं. नं. १९  
रु. ०-२-० (१७. सं.)
- १२९ अवच्छेदक तत्त्व निर्युक्ति विग्रेरे.
- १३० अवतारिका परिष्ठेदद्वयम्
- १३० अ. ,, „ ३-८ परिच्छेद.  
आनु खरु नाम :—  
प्रपाणनय तत्वालोकालंकार, रत्नप्रभाचार्यकृत रत्नाकरा-  
वतारिकाख्यया वाख्यया समलंकृतः (१४-४७.)
- १३१ अविद्यान्धकार मार्त्तिंड, उच्चिविजयजी रु. ०-१-० (४८)
- १३२ अन्ययष्टिचि रु. ०-२-० (६.)
- १३३ अशोक, आर्यावर्त्तना महान चक्रवर्ती पदाराजा, गुर्जरपां ले०  
जीवणलाल अपरसी महेता, रु. ०-१०-० (४९.)
- १३४ अशोकचंद्र (५०,) । (तेणे वौध धर्म स्त्रीकार्यो हतो.)
- १३५ अशोक लेख संग्रह, प्रियदर्शि-प्रशस्तयः संस्कृताङ्गानुवाद,

पाठभेद-टिप्पणादि सहित, संग्रहीताः प्रकाशिताथ (५?)

“ पाछळयी आवेला फॉर्मसांथी लीघेला ग्रन्थो-चालु कामे  
आवशायी आ नीचे लीधा छे. ”

४ अ. अनितकाव्य कीरणावली ( ६, )

४ व. अनितनाथ जिन होरी. (जुओ-देवचंद्र भाग २. वि. १).  
१० अ. अढार पापस्थानक अने वार भावनानी सञ्जाय अर्थ  
रहस्य साथे. रु. ०-८-० (६) [२. वि. १].

१६ अ. अतितचोबीशी पैकी एकचीसी. ( जुओ देवचंद्र भाग

२६ अ. अध्यात्मगीता प्रायः १७४३ संवत लोंबडी. ( जुओ  
देवचंद्र भाग. २ वि. १).

२६ व. „ „ देवचंद्रजी कृत. (जुओ-आत्महितोपदेश).

२९ अ. अध्यात्म वावनी. ( जुओ-आत्महितोपदेश. )

२९ व. „ „ ( जुओ-सपाकुलकादि संग्रह ).

३० अ. अध्यात्मिक घतखंडन सटीक (जुओ यशोविजय ग्रन्थभाला)

४३ अ. अनगार धर्मापृत रु. ३-८-० (६) [लाल.]

६१ अ. अनुभव प्रवेशिका. (जुओ-सुमति विलास ग्रन्थ मनसुख-

९० अ. अभय कुलक ( जुओ-कुलकसंग्रह १७वालो. )

९७ अ. अभिधान चिन्नामणि शिलोऽच्छथ जिनदेवं मुनीश्वर  
विरचित ( जुओ-अभिधान संग्रह भाग २ जो. )

११९ अ. अमुलख सुवचंदनुं जीवन चरित्र. (८४३)

११२ अ. अर्धमागधी कोप भाग १ लो सं. हि. गु. अं. साथे (६)

१२४ अ. अर्द्धदादि स्तवन विविध पथ रचनात्मक ( जुओ-प्रक-  
रण स्त्वाकर भाग ४ यो ).

१३० व. अवधानना प्रयोगो (रत्नचंद्रजी स्वामिना रु. ०-४-० (६))

- १३६ अष्टकप्रकरण सटीक, हरिभद्रसूरि कृत, भेट, (११०)  
 (हरिभद्र सूरि) अष्टक भाषान्तर युक्त रु. ३-१२-० सं०  
 गु० (३२०)
- “ “ सटीक रु. १-०-० (सं. ३२)
- अष्टक मूळ, हरिभद्रसूरि कृत, युक्तिपक्षाशना भेगो छे.  
 रु. ०-८-० (३२०) हरिभद्र सूरि ग्रंथमाला ]
- अष्टक, मूळ वीजो, हरिभद्र कृत ग्रंथमाला, (६.) [ जुओ-  
 अष्टक मूळ तथा जिनेश्वर सूरि निर्मित, अभयदेव सूरि  
 प्रतिसंस्कृत वृत्ति सहित, (११०.)
- अष्टक वीजो—हरिभद्र सूरि कृतान्यष्टकानि, मूळ—तेनो अर्थ,  
 अने टीकानो भावार्थ, संस्कृत उपरथी, सं. १९५६, (७.)
- अष्टक प्रकरण, हरिभद्रकृत,
- “ “ जिनेश्वर सूरिकृत.
- अष्टक वे पट्टदर्शन समुच्चय वे रु. ०-४-० (१६-१)
- १३७ अष्ट प्रकरण सटीक, (११०.)
- १३८ अष्ट प्रकारी पूजा—(महाराज राजेन्द्रसूरिजीकी,) भेट, ले.  
 पं. तीर्थ विजय, सं. १९७९ (३७०)
- अष्ट प्रकारी पूजा (आत्मारामजी कृत,) रु. ०-२-० (६.) हि.  
 “ “ पूजा वीरविजयजी कृत, अर्थ सहित, ०-४-०  
 अर्थ क, पं, चास्त्रविजय, (६.)
- अष्टप्रकारी पूजा तथा छुटक स्तवनो रु. ०-२-० (६.) गु.  
 अष्टप्रकारी पूजा, रु. ०-२-० (६.)
- अष्टप्रकारी पूजाओ, २. सं. १७४३ (जुओ देवचंद्र भाग  
 २ वि. १ लो). [२ वि. १)
- १३९ अष्टप्रवचनप्रातानी सज्जाय, (जामनगर—जुओ देवचंद्र भाग

- १४० अष्टसहस्री विद्यानंद स्वामिना निर्मिता, (दि.) गांधी-नाया  
रंगजी, आकलुननोवासी, रु. ३-०-०,
- १४१ अष्टसहस्री दृच्छि अष्टसहस्री यशोविजयकृत टीका क्षेत्रो ८०००  
नी हे लिखित हे, (छपाववानी खास जरूर.) मुख्यारेली प्रेस-  
कॉपी विजयोदयसूरि पासे हे, टा. पांजरापोळ अमदाबाद.
- १४२ अष्टाओन्हकाल्यानम्, रु. ०-६-० अलभ्य, (१७.)
- ” ” विगेरे, (५०.)  
” ” भापान्तर राजेन्द्रसूरि, सं० हिन्दी,  
रु. ०-१०-० (३७, ३२३.)
- १४३ अष्टापद कल्य संस्कृत (गुजराती अनुवाद सहित-) घनपाठ  
पंचाशिकाना भेगो हे. १९६९ (६.) [रु. ०-२-०
- १४४ अष्टापद तीर्थ पूजा, बहुभविजयजी कृत, सं. १९७९ (५२.)
- १४५ अष्टोत्तर शत तार लक्षण, (५०.)
- १४६ अहिंसा, विद्याविजयभी, गु० भेट. (१४-४६)
- १४७ अहिंसादिग्दर्शन, विजयधर्मसूरि, (४७, १४.)
- १४८ अहिंसा परमो धर्म, रु. ०-२-० (९०) हि.
- १४९ अहेवाले कान्फरन्स रु. ०-५-० (६. गु. २३५. ५३)
- १५० अहेवाले कान्फरन्स, (वीजी कान्फरन्सनो हेवाल.) रु.  
०-५-० (५३, २३५)
- १५१ अक्षय निधि तप संवंधि विधि विद्यान तथा गहुंली विगेरेनो  
संग्रह, सं. १९७४ (६, १.)
- १५२ अज्ञान तिमिर भास्कर, १९४४ विजयानंदसूरि कृत,  
रु. २-८-० (१७, ५४, १० हि.)
- आ.
- १५३ आठर पचरखाण विगेरे, चरसरण, आउरपचरखाण, मक्क-  
परिज्ञा, संयारग, (६. प्रा० मूळ)

- १५४ आगम अष्टोतरी हिन्दी भा. (७२-७१) रु.०-४-० (दि०)
- १५५ आगम अष्टोत्री अभयदेवसूरिकृत (जुओ आत्महितोपदेश),
- १५६ आगमनिर्णय, ०-२-० (हि. ६८)
- १५७ आगम वाचन पीमांसा (७३-१२) ग्रं. नं. २३
- १५८ आगमसार. रु. ०-१०-० (७४-७१)  
आगमसार. पं. देवचंद्रजी कृत मूळ उपरथी वि. कल्याणजी  
मळजी भैट १९६३ (७५)
- आगमसार पं. देवचंद्रजीकृत आगमसार, पांचभावना, अ-  
ध्यात्मगीता, चिदानंदजीकृत पुद्गलगीता विगरेनो संग्रह  
छे अमूल्य सं. १९६७ (२६५)
- आगमसारका. हिन्दी अनुवाद देवचंद्रजी विरचित श्रीमचि-  
दानन्दजी महाराज रु.०-१०-० सं.१९७८ (७६-७७)
- आगमसार शास्त्री पं. देवचंद्रजी महाराज अपूर्व करणादि  
स्वरूप ०-१२-० सं. १९६५ (३७)
- आगम सार अध्यात्मगीता. ग्रं. ५७-५८ पृ. ४७०  
रु. ०-६-०
- आगमसार ( जुओ देवचंद्र भाग २. वि. १ २, सं. १७६५  
फा. सुद ३ मोटा कोटा-मरोट,
- आगमसार ( जुओ प्रकरण रत्नाकर भाग १लो. )
- १६९ आगमस्तव सावचूरि ( जुओ-काव्यमाला गु. ७ बीजी ).
- १६० आगमसारोद्धार देवचंद्रजीकृत गुजराती रु. ०-२-० (६)
- १६१ आचार दीपक भाग १लो. तथा २ जो. पांचप्रकाश रत्नशेखर  
सूरिकृत रु. १-४-० (प्र० ७९, प्रा० सं० गु०)
- १६२ आचार दिनकर विभाग १ लो पूर्वार्थि सं. वर्धमानसूरि वि-  
चित पा.१४० ग्रं.नं. २. ४५००श्लोक (७८)रु.६-०-०

आचार दिनकर भाग २ जो. पा. १४१ थी ३९८ रु.  
१०-०-० (सं. ७८).

१६३ आचार प्रदीप (प्रकाश पहेलो मूळ टीका भाषान्तर) मु. क  
रत्नशेखर सूरि. रामचंद्र दीनानाय रु. १-४-० सं.  
१९५८ (सं. गु. ३२)

१६४ आचार रत्नाकर प्रथम प्रकाश पं. मोहनलाल मुनिजी. लक्ष्मी  
प्रवानगणि शिष्य सं. १९४५ (हि, ८०, ?.)

१६५ आचार सार. (दि) सं. १९७४(५०-८?, ६.) रु. ०-६-०

१६६ आचारांग सूत्र (मूळ, टीका, अर्थ सहित) (की. नथी (द.))

” ” द्वितीय आद्वति मूळ भा. सहित रु. ४-०-०

” ” प्र० रवजीभाई देवराज प्र० (पा. गु. ८२.)

” ” मूळपाठ, विशिष्प पाठभेद, शब्दकोप समन्वित  
प्रथम श्रुतसंघ रु. २-०-० (पा. सं. ८३)

” ” शीलाङ्काचार्यकृत विवरण अने भद्रबाहु स्वा-  
पिकृत-निर्युक्ति भाग. १ लो रु. १-८-० (२८)

” ” भाग २ जो रु. २-४-० (२८)

” ” वाचुवाञ्छ. रु. ४५-८-० स्वपर्माणोना माटे  
रु. २२-१२-० (२४, ५०.)

” ” तथा कल्य सूत्र रु. ६-१२-० (६. अं.)

” ” पूर्वभाग (पाना) रु. १-१२-० (६. प्रा०)

” ” भाषान्तर सहित रु. ३-०-० (गु. ६)

” ” भाग १ लो. शीलाङ्काचार्य विद्वित विवरण  
समन्वित. (१६, ५० प्रा० सं.)

” ” भाग २ जो. (१६-५०) (पा. सं.)

” ” भाग १ थी ५ मां सुनि याणेक (पा. गु.  
१३.) मूळ, निर्युक्ति अने टीकानु ना.

“ , “ मूल अने भा. रु. ३-८-० इ १९९२ (प्रा०  
गु० ८४-१) [विरचित. (६.)

१६७ आचारोपदेश मूल सं. रत्नसिंहसूरि शिष्य चारित्रसुंदर गणि  
, “ , श्रुटित (गु, ५०)

“ , “ चारित्रसुंदरगणि रु. ०-४-० (अ० ६७.)

आचारोपदेश ग्रन्थ ( जुओ-मकरण लघुसंग्रह.)

“ , “ भाषान्तर सहित रु. ०-१२-० पट्टर्वा  
रुप भा. क. (८५-५०) [ विजय.)

“ , “ ( जुओ-सूक्त मूक्तावली भाषान्तर पं. केसर

१६८ आजकालतुं हिन्दुस्तान भाग १-२-३ विचारणीय इतर  
(गु. ७१)

१६९ आजको लाहो लीनीएरे काल कोणे हीवी छे (प्रायः देवचंद्र-  
जी कृत जणाय छे ( जुओ-देवचंद्र भाग २. वि. १).

१७० आठ दृष्टिनी सज्जाय रु. ०-६-० (गु. ६, ५०.)

१ आठ दृष्टिनी सज्जाय.

२ कुटक महा वाक्यो.

३ श्री गिरनारजीनी तीर्थमाल (दुहा १०२)

४ आत्मशिक्षाभाषना (दुहा १८५)

५ अध्यात्म बाबनी त्रण मकारतुं आत्म स्वरूप,

६ दया छत्रीशी चिदानंदजीकृत्.

१७१ आते वीर धर्म के वणिए धर्म. (५०. गु.)

१७२ आत्मकान्ति भकाश. विविध स्तवनो स्तुति सज्जायोनो संग्रह.  
रु. ०-४-० (गु. १७.)

१७३ आत्म चितामणि. हुकममुनि (दे. २१)

१७४ आत्म तत्त्व दर्शन. बुद्धिसागरसूरि प. ११२ ग्रं, ५२ (१५,५८  
धी ६२, १८४) रु. ०-१०-०

- १७५ आत्म निन्दाष्टकम् ( जुओ-काव्यमाला, गु. ७ वीजी )
- १७६ आत्म नित्यभावना रु. ०-०-६ (गु. ३.)
- १७७ आत्मनिंदा शतक रु. ०-४-० (६.)
- १७८ आत्मपूजा आत्मारामजीकृत पूजाओनो संग्रह, अन्यकृत स्त-  
वनो गहूलि अने मंडल सहित नशपद पूजा (हि. ७.५०.)
- १७९ आत्मप्रकाश-बुद्धिसागरसूरि (१५ ५८ थी ६२ १८४)
- १८० आत्मप्रदीप बुद्धिसागरसूरिकृत स्वोपज्ञ टीका सहित गु.  
वि. मणिलाल नथयुधाइ दोशी. वी. ए. (१५, ५८ थी  
६२ १८४) रु. ०-८-०
- १८१ आत्म प्रवोध. कुमारकवि (२२.)
१८२. आत्म प्रवोध. (पाना) जिनलाभसूरि कृत मूळ कथा विवेचन  
रु. ८-०-० सं. १९६६ (३२, १७)
- १८३ आत्म प्रवोध. घनविजय रु. ०-६-० सं. १९७१ (३७.)
- १८४ आत्म प्रवोध. भाषान्तर ( शास्त्री ) रु. २-८-० (१७)
- १८५ आत्म प्रवोध स्याद्वाद ग्रन्थ. सं० १९४५, (९०)
- १८६ आत्मप्रवोध पत्रिका. (जुओ-मुमतिविलास ग्रन्थ. मनसुखलाल.)
- १८७ आत्मप्रवोध प्रकाश. घनचंद्र सूरजी रु. ०-४-० गु० (६)
- १८८ ( आत्म शिक्षा भावना विवेचक ) बुद्धिसागरसूरि कृत (१५,  
५८ थी ६२, १२.१८४)
- १८९ आत्म रहस्य. श्रीयुत जेम्स. एलन. के. 'Oat from the  
Heart' नामक ग्रन्यका अनुवाद. रु. ०-४-० इ०  
१९१६ (७१;९१)
- आत्म रहस्य. दयाचंद्र गोयलीयम चिरंजीलाल. माधुर. हिन्दी
- १९० आत्म लृत्य विकास. स्तवनावलि. (लृत्यविजयजी) (९२)
- १९१ आत्म वल्लभ जैन स्तवनावलि. (ग्र-नं. १६) रु. ०-६-०  
गु० (१७)

- १९२ आत्मवल्लभ शूजासंग्रह निधि साथे रु. २-०-० (६)
- १९३ आत्म विलास स्तवनावली आत्मारामजी कृत स्तवनो. रु. ०-६-० हिं. (५०, ८०६)
- १९४ आत्म वीरनी कथाओ. रु. ०-५-० गु० (९३, ८०७)
- १९५ आत्म शक्तिनो उदय. चारित्रविजय. रु. ०-४-० (६)
- १९६ आत्मशक्तिप्रकाश. बुद्धिसागरसूरि. (१५, '६८ थी ६२, १८४)
- १९७ आत्म शक्ति प्रकाश. लक्ष्मि विजय. सं. १९७० रु. ०-४-०
- १९८ आत्म शान्ति उपाय. रु. ०-३-० (६) [ हिं० (९५, ९६)
- १९९ आत्म शिव पश्चोत्तर. आत्मारामजी और मुनि शिवजी रा-  
मजी पहाराजकी परस्पर वातचीत ह. १८८३ (९७)
- २०० आत्मशिक्षा भावना. प्रेमविजयजी. गु० (९८)
- आत्म शिक्षा भावना. विवेचन कर्ता बुद्धिसागरसूरि. (१५,  
५८ थी ६२-१८४)
- (आत्म दर्शन) बुद्धिसागरसूरि. (प्राचीन गुर्जर भाषामां जैन  
साहित्य) ग्रं. नं. ३० अमूल्य. (१५, ५८ थी ६२, १८४)
- २०१ आत्म सिद्धि शास्त्र रु. ०-५-० (६)
- ” ” रु. ०-८-० दे० (९९)
- २०२ आत्म हितवोष. तेमां. (१) शान्ति प्रकाश (२) सपाधि परण  
(३) मृत्यु महोत्सव (४) सपकीत छप्पनी. (प० १००)
- २०३ आत्म हित शिक्षा पद संग्रह अथवा चतुर्दश नियमावली.  
रु. ०-८-०
- २०४ आत्म हितशिक्षा भावना. सं. १९७४ अमूल्य. (१०१, ९५)
- २०५ आत्म हितोपदेश रु. ०-८-० (५०, १०२). तेमां (१) अ-  
ध्यात्मगीता देवचंद्रजी कृत (२) मोटी अध्यात्म गीता-  
विनयविजयजी कृत. (३) पांच भावना देवचंद्रजी कृत.

(४) आलोयणा छत्रीसी. समयसुंदरसूरि कृत, (५)  
आगम अष्टोत्तरि. अभयदेवसूरि कृत. (६) अध्यात्म वा-  
चनी. (७) ज्ञान पञ्चीशी.

- २०६ आत्मज्ञान ग्रन्थमाला भा. १ लो. हुकममुनिजी (१-२१)  
२०७ आत्मज्ञान प्रवेशिका. पै. केसरविजय रु. ०-३-० (२५)  
आत्मज्ञान प्रवेशिका. रु. ०-२-० (६)  
२०८ आत्मानुशासन, मूल भा० क० सेतावचंद नहार वहादुर.  
सं० १९३१ सं०, प्रा०, हिं० अलभ्य (१०४)  
२०९ आत्मानुशासन ओर प्रज्ञा प्रकाश. पार्चिनाग सं०, हिं०  
रु. ०-४-०  
आत्मानुशासन ओर प्रज्ञा प्रकाश. (हिन्दी भाषान्तर)  
रु. २-०-० (१०५)  
२११ आत्मानुशासन. भद्रभद्रित वैसीथरजी (१०६) [ (६-१७)  
२१२-अ. आत्मानंद जैन गायन संग्रह प्रथम भाग रु. ०-२-०  
२१२ आत्मानंद जैन शिक्षावली भाग २लो हिन्दी रु. ०-४-०  
२१३ आत्मानंद प्रकाश रु. ०-२-० (६-१७)  
२१४ आत्मानंद स्तवनावली. अमूल्य (१०७, १०१, ५०)  
२१५ आत्मारामजीकृत पूजाओ रु. ०-४-० (६)  
२१६ आत्मारामजी महाराजनुं जीवनचरित्र पद्य रु. ०-१-० (१०८)  
२१७ आत्मावबोध कुलक अथवा आत्मज्ञान जयशेखरसूरि रु.  
०-८-० प्रा० गु० (१०९)  
आत्मावबोध कुलक ( जुओ-कुलकसंग्रह १७वाँलो. )  
२१८ (लालन) आत्मवाटिका. रु. ०-१२-० गु० (१०९-११०)  
२१९ आत्मोन्नति ग्रं. नं. २३ (अलभ्य) रु. ०-१०-० (१७-६)  
२२० आत्मोन्नति सर्वज्ञ प्रणीत स्याद्वाद दर्शनस्प ( १११ )  
२२१ आत्मोन्नति दिग्दर्शन विजयर्घर्षसूरि सं० १९६६ (१४-)

- २२२ आदर्श जैन स्त्री रत्नो रु. २-०-० गु० (१७)
- २२३ आदर्श साधु विद्याविजय. रु. १-४-० हिं० (१८)
- २२४ आदिनाथ चरित्र सचित्र. रु. ४-०-० हिं० (९)
- आदिनाथ चरित्र गु. रु. २-०-० (६)
- २२५ आदिनाथ चरित्र. ( ११२, ११३, ११४ )
- २२६ आदिनाथ चरित्र हिन्दी रु. ०-२-० (६)
- २२७ आदीश्वर चरित्र मूल (त्रिपष्टिपांथी) रु. १-८-० सं० (६)
- २२८ आदिनाथ विवाहलो ( थावक रूपभद्रासकृत. ) सं. १९८८.  
जै० भंडार सुची. ( ५३७-७१ ) [ (३२) अंचल
- २२९ आदिनाथजीनो रास. दर्शनसागरजी कुत. रु. ३-०-०
- २३० आदिनाथ देवाना तथा रत्ननो. प्रा०, गु० (११५, १)
- २३१ आदिनाथ श्लोको. (जुओ-श्लोकासङ्गह शास्त्री.)
- २३२ आदि पुराण समीक्षा. (दि०) रु. ०-४-० (११६, ५०)
- २३३ आनंदकाव्य महोदधि (प्राचीन जैन काव्यसंग्रह) मौक्तिक १  
लु. जैन गुर्जर साहित्योदारे. ग्रन्थांक १ रु १-०-०  
गु० (१६, ६९६)
- आनंदकाव्य महोदधि मौक्तिक २ लु. (प्राचीन जैन काव्य  
संग्रह) जैन गुर्जर साहित्योदारे ग्रन्थांक २ सं० १९७०  
(१) रामायण, चार अधिकार, रु. ०-१०-० गु०  
(१६, ११७)
- आनंदकाव्य महोदधि ( प्राचीन जैन काव्य संग्रह ) मौक्तिक  
३ लु. रु. ०-१०-० ( १६, ११७ ) तेमां:-  
(१) भरत बाहुबली रास. (२) जयानंद केवली रास.  
(३) वच्छराज देवराज रास. (४) सुर सुंदरी रास.  
(५) नल दमयंती रास. (६) हरिवल माढी रास.  
आनंद काव्य महोदधि. ( प्राचीन जैन काव्य संग्रह ) मौ-

क्तिक ४ थुं. शत्रुंजय माहात्म्यः जिनर्हपि प्रणीत. रु.  
०-१२-० गु. (१६, ११७)

आनंद काव्य महोदधि. ( प्राचीन जैन काव्य संग्रह ) मौ-  
क्तिक ५ मुं. हीरसूरिरास-नयसुंदर प्रणीत. रु.  
०-१०-० गु. (१६, ११७)

आनंद काव्य महोदधि. मौक्तिक ६ दुं. जैन शुर्जर साहित्यो  
द्वार-प्राचीन काव्य संग्रह. रु. ०-१०-० (१६, ११७)

(१) रूपकुंवर रास.

(२) नळ दमयंती रास.

(३) शत्रुंजयोद्वार रास.

)

नयसुंदर कृत.

)

२३४ आनंदघन चोबीशी. रु. १-०-० हि० (६)

आनंदघन चोबीशी. (६८)

“ “ (जुओ प्रकरण रत्नाकर भाग. १३ो.)

आनंदघनजी कृत चोबीशी. देवचंद्रजी कृत चोबीशी तथा  
बीशी विगेरेना स्तवनो. भेट (११८)

आनंदघनजीनी चोबीशी. (अर्थ सहित) रु.०-८-० हि० (६)

आनंदघनजीनी चोबीशी. ( गुजराती अर्थ वाकी ) रु.  
०-६-० (६)

“ “ मां ज्ञान विपलजी अने देवचंद्रजी वने  
भेगाथइने वनावेला. २३-२४ वे स्तवनो ( जुओ देव-  
चंद्र भाग. २ वि. १० )

२३५ आनंदघनजीनी तथा चिदानंदजीनी वहोतेरीरु.०-७-०(६)

२३६ आनंदघनजीनी वहोतेरीना पदना अर्थ रु. ०-१-० (६)

२३७ आनंदघन पद रत्नाकुली भा. १३ो रु.२-०-० गु.(११९)

२३८ आनंदघन पद संग्रह भावार्थ सहित. बुद्धिसागरसूरि. २०८  
पद, रु. ८०८ रु. २-०-०, हि० गु० (१५, ५८ थी  
६२, १८४ )

- २३९ आनंदपंगल स्तवनावली. रु. ०-२-० गु० (६)  
 आनंदपंगल स्तवनावली भा. २ जो. रु. ०-४-० गु. (६)  
 आनंद रत्नवली रु. ०-४-० (६)
- २४० आनंद विनोद. आनंदसाहरजी. भेट. (१२०)
- २४१ आनंद विमल सूरि. ( संक्षिप्त सार रूप तथा मूल रास )  
 जुओ—जैतिहासिक रास संग्रह भा. ३ जो )
- २४२ आनंद व्याख्यानमाला. रु. ०-६-० (६)
- २४३ आस परीक्षा अने पत्र परीक्षा. श्री विद्यानंद स्वामिना वि-  
 रचिता. “ सनातन जैन ग्रथमाला ” खंड. १ ( दि. )  
 सं० रु. ०-२-० ( १०६, ८०८ )  
 आस परीक्षा ( जुओ—जैन ग्रन्थ रत्नाकर अंक त्रीजो. )
- २४४ आस मीमांसा. समन्तभद्र स्वामि विरचित. हि. ( १०६ )  
 „ „ ( जुओ—जैन ग्रन्थ रत्नाकर अंक त्रीजो. )
- २४५ आबुजीनो नकशो. रंगीन. रु. ०-४-० (६)
- २४६ आबु जैन मंदिरो के निर्माता. पंडित लितिविजय रु.  
 ०-८-० हि० [ वृत्तिपुक्त.
- २४७ आराधक विराधक चतुर्भुगी. यशोविजयजी कृत, स्वोपन
- २४८ आराधना. गु. (१)
- २४९ आराधना कथा कोष भा. १ लो. ( दि० ) ब्र. नेमिहुत-  
 उदयलाल कासलीवाला. रु.४-०-० सं.हि. ( १२२, ५० )  
 आराधना कथा कोष भा. २ जो.  
 आराधना कथा कोष भा. ३ जो.
- २५० आराधना सार. देवसेन. ( दि. ) ( ८१, ५० )
- २५१ आराम नंदन. रु. ०-२-० ( ८८ )
- २५२ आराम शोभा चरित्र ले. समुद्रविजयजी ( वछम विजय  
 शिष्य ) सं. १९७९ रु. ०-२-० ( ४८ )

२५३ आरंभसिद्धि मूल मात्र. उदयप्रभदेवसूरि विरचित श्री हेमहंसगणि विरचितेन बृह्माराख्येन वार्तिकेन संबलितः  
(५०)

आरंभसिद्धि विग्रे भाषान्तर. भा. क. पुरुषोत्तम गीरगाभाइ  
रु. ५-०-० (५०, १२३)

आरंभसिद्धि उदयप्रभदेवसूरि विरचित. श्री हेमहंसगणि विरचित टीका सहित.

(१) श्री इरिभद्रसूरि विरचित लग्नशुद्धि.

(२) श्री रत्नशेखर कृत. दिनशुद्धि सं. १९७४ (७, ५०)

आरंभसिद्धि भाषान्तर सहित. रु. ९-०-०

२५४ आर्य देश दर्पण. शान्तिविजयजी कृत. ( आत्मारामजीना )  
इ. १८८७ हि. (१२४, ७१)

२५५ आर्यमत लीला. (जैन गजटसे उद्धृत) (दि०) रु. ०-६-०  
हि. (११६, ७१)

(१-२) आर्योंका तत्त्वज्ञान. द्वे. नं. १-२ (३) इच्छरका  
कर्तृत्व. द्वे. नं. ३ (४) भजन मंडली द्वे. नं. ४

(५) कुरीति निवारण द्वे. नं. ५ (६) जैनियोंके  
नास्तिकत्व पर विचार. द्वे. नं. ६ (७) धर्म-  
पूत रसायन. द्वे. नं. ७

२५६ आर्य संशयोन्मूलन. ( अर्थात्, “ आर्य समाजी स्वामी द-  
र्शनानंदजी सरस्वती रचित ” जैनमत समीक्षा ) द्वे कृटका  
खंडन. (११६, ७१, १२५)

२५७ आर्योंका तत्त्वज्ञान. द्वे. नं. १-२ ( जुओ आर्य मत लीला )

२५८ आर्योंपदेश रत्नमाला दयानंद सरस्वती स्वामी निर्मिता.  
अजमेर रु. ०-१-० हि० (७१)

२५९ आलोचना पाठ सटीक रु. ०-१-० (६)

आलोयणा छत्रिशी समयसुंदर सूरिकृत (जुओआत्महितोपदेश)

आलोयणा संग्रह हि. (४३)

२६० आवश्यक टिप्पण ( हरिभद्रीयावश्यक वृत्ति ) (१६,२२)

आवश्यक हारिभद्रीया २००० टीका सार्थ संपूर्ण, निर्युक्ति  
मूल-माप्ययुक्त आवश्यक सूत्र (२८)

आवश्यक सूत्र भाग १ लो टी. भद्रबाहु स्वामी तथा हरि-  
भद्र सूरि रु. २-४-० (१६)

, " भाग २ जो रु. ३-०-० (१६)

, " भा. ३ जो रु. ३-८-० (१६)

, " भा. ४ थो रु. ३-०-० (१६)

आवश्यक निज्जुत्ती भद्रबाहु स्वामी कृत मूल पृ. १६१ थी  
२०० पा. (१४)

आवश्यक सूत्र विभाग १ लो. ( हरिभद्र सूरिकृत टीका नि-  
र्युक्ति पूळ साथे भापान्तर ) लेखक मुनि माणेक सं०

१९७९ सं० १९७९ रु. २-०-० (१२)

आवश्यक वृत्ति टिप्पण. हेमचंद्र सूरिजी रु. १-१२-० सं.  
ग्रन्थ नं. ५३, (१-१६)

२६१ आहार मीमांसा (५०, १२६)

### इ.

२६२ इडरगढ महात्म्य, ऐट, (१०८)

इडरना इतिहास ना छ पांन छुटा- ( जुओ-फार्वस गुजराती  
सभाना इस्त लिखित पुस्तकोनी यादि. अ. ४८-१-छ )

. इडरना पटावतोनो इतिहास. पृ. १ थी ७५ ( जुओ-फार्वस  
गुजराती सभाना लिखित पुस्तकोनी यादि. अ. ४८-१-च. )

ઇદરના રાવના કાગળો ( જુઓ-ફાર્વિસ ગુજરાતી સમાના હસ્ત લિખિત પુસ્તકોની યાદ, અં. ૪૮-૧ )

ઇદરના રાજા પુંજાનો વંસાવલી ( જુઓ-ફા. ગુ. સ. હ. પુ. યાદ, અંક ૪૮-૨ )

ઇદરના રાણાની હકીકત ( ઉપર પ્રમાણે )

ઇદરના રાવની વંસાવલી ( ઉપર પ્રમાણે )

ઇદરના રૂધ્યાત ગઢવી અમજી તથા બારોટ રતનસંગજી પૃ. ૧ થી ૧૬ ( ઉપર પ્રમાણે )

„ લે. અમજી ( ઉપર પ્રમાણે )

„ સવાદરાંમ રતનસંદ્ર દૃ. ૧-૨૪ ( ઉપર પ્રમાણે )

ઇદરની પોળોની રૂધ્યાત અને રાયકવાડની વાત લે. ગઢવી ઘીરજી પૃ. ૧ થી ૧૯ ( ઉપર પ્રમાણે )

ઇદરનો સંતિસ્ત ઇતિહાર, લે. જોગીદાસકૃત અમનગર-હિ-મતનગર, ( ગોપાલજ્ઞાસ જોગીદાસ )

૨૬૩ ઇતિહાસ તિમિર નાશક ભા. ૧-૨-૩ દિ. ૧૮૦૦ રૂ. ૦-૪-૩ ( ૧૨૭, ૭૧ )

૨૬૪ ઇતિહાસિક રાસ સંગ્રહ ભા. ૧-૨ વિજયવર્મસૂરિ ( ૧૪, ૭૧ )

૨૬૫ ઇતિહાસિક સજ્જાયમાલા ભા. ૨ વિદ્યાવિજય, વિજયવર્મ સૂરિ શિષ્ય. ( ૪૭, ૭૧ )

૨૬૬ ઇંદ્રિયપરાજય દિગ્દશોન, વિજયવર્મસૂરિ. ( ૧૪, ૨૨, ૪૭, ૧૨૭ )  
„ „ „ મરાઠી વિજયવર્મસૂરિ. ( ૧૪, ૪૭ )

ઇંદ્રિય પરાજય શ્વરં. ગુજરાતી ભાષાંતર સાથે. વિજયવર્મસૂરિ. ( ૧૪, ૪૭, ૭૧ )

„ „ „ ચાલવાંદી સહિત. ( જુઓ પ. ૨. ભા. ૪ -૨ )

૨૬૭ ઇન્દ્રિયવિકાર નિરોધ કુલક ( જુઓ. સમા કુલાદિ )

- २६८ इलाचीकुमारना पट् दालीयां २० सं. १७२७ (१२९, ६३)
- २६९ इलाघाकार चेत्य परिपाठी हेमविमलकृत.
- २७० इरियावही कुलक ( जुओ कुलकसंग्रह १७ वालो )
- २७१ इधरकर्ता अने आस्तिक नास्तिक निर्णय. रु. ०-२-०  
( ७१, १३० )
- २७२ इधर कर्ता संडन. रु. ०-२-० ( ६ )
- २७३ इधरका कर्तृत्व (ट्रैकट नं. ३ जुओ. आर्य मत लीला हि.) (५०)
- २७४ इधरचंद्र विद्यासागरतुं जीवन चरित्र.
- २७५ इसाइ मत परीक्षा. रु. ०-८-० (१३१)
- २७६ इसाइ मत समिक्षा. विज्यानंदसूरि. रु. ०-८-० हि. (१३१)
- २७७ इस्टोपदेशटीका (दि०) (५०)

## उ.

- २७८ उच्च जीवनके सात सोपान. रु. ०-२-० (८८)
- २७९ उत्तमकुमार चरित्रादि चार ग्रंथ. क. चाहुचंद्र. (३२, १.)  
उत्तमकुमार चरित्र ( पाना ) चारित्रसागर. रु. ०-१२-०  
(१२, ३२.)
- उत्तमकुमार चरित्र नमस्कार महात्म्य. कूर्मा पुत्र चरित्र.
- उत्तमकुमार नोबेल. रु. ०-१०-०
- उत्तम चरित्र कुमारनो रास. जिनर्हषसूरि कृत. २. सं.  
१७४५ रु. ०-४-०
- उत्तमचरित्रकुमारनो राम. ( जिनर्हषसूरि कृत ) ( वस्त्र-
- २८० उत्तम थोथ. (१३२) [ दान फळ महात्म्यरूप (७, ५०)
- २८१ उत्तराध्ययन सूत्र मूल यूरोपीयां छपायेल. पाटांतरो सहित.  
अंग्रेजी प्रतावना अने डिप्पन युक्त वे भागपां (अंग्रेजी  
समुदायपां) रु. २२-०-० (६, ४७)

उच्चराध्ययनसूत्र. लक्ष्मीवल्लभीया टीका, रु. ५-८-०  
(५०, १३४)

उच्चराध्ययनसूत्रनो तरजुमो. मूळ, अर्थ, भावार्थ. डो. हरम-  
न जेकोवीजुं सुधारेलुं. रु. ६-०-० (८२, १३५)

उच्चराध्ययनसूत्र पानाना आकारमां रु. २-१२-० (८२,  
उच्चराध्ययनसूत्र. वीकानेर. (४७, १३६) [ १३५ ]

उच्चराध्ययनसूत्रसार विभाग १ लो. हि. रु. ०-२-०

उच्चराध्ययनसूत्र शान्त्याचार्यनी टीका. रु. ४-१५-० (१६)  
उच्चराध्ययनसूत्र टीका. (पाना) जयकीर्तिसूखीया टीका.

रु. १५-०-० (३२, ५०)

उच्चराध्ययनसूत्र तथा सूत्रकृतांगसूत्र. रु. ७-८-०

उच्चराध्ययनसूत्र, मूळ, टीका अर्थयुक्त ( की. नवी )  
शान्त्याचार्यकृतटीकायुक्त (६)

उच्चराध्ययनसूत्र भावविजयगणिविरचित.टीकोपेत.

विभाग १ लो अध्य. १ थी ८ }

विभाग २ जो अध्य. ९ थी २० } (५०, १७)

विभाग ३ जो अध्य. २१ थी ३६

उच्चराध्यय सूत्र भा. १ लो. कमलसंयमीटीकायुक्त. नि-  
र्णयसागर. रु. ३-८-० (१६, ७५०)

उच्चराध्ययनसूत्र कमलसंयमीटीका पाग २ जो. (छपाय

उच्चराध्ययनसूत्रसार. पा. हि. (३९) [ छे] (४७)

२८२ उदयसुंदरीकथा सोहुलविरचित. रु. १-४-० सं. (१३८)

२८३ उद्यापनमहोत्सव. पा० म० शेवनो लग्न प्रसंग, (१०८)

२८४ उपकेशगच्छलघुपद्मावली. (६८)

२८५ उपदेशकल्पवल्ली. रु. ७-८-० (३२)

” ” भापान्तर इन्द्रहंसगणिकृत. ‘ पन्हजिणाणं

आणं सज्जाय उपर टीका. सं. १९७८ रु. २-०-० (६)

२८६ उपदेशचिन्तापणिः सटीक कर्ता. जयशेखरसूरि. भाषान्तर  
सहित कुल पृ. २४०० ( ३२, १३९, १४०, १२ )

भा. १ लो रु. ३-०-०

,, २ जो रु. ३-०-०

,, ३ जो रु. १०-०-०

,, ४ थो रु. ४-०-०

रु. २०-४-० चार भागना.

उपदेशचिन्तापणिः भाषान्तर (प्रथमाधिकार) मूल विधिपक्ष-  
जयशेखरसूरिकृत भा. क. शास्त्री हरिशंकर वडवाण. पाना  
१६३ टीका छापी नयी रु. ३-०-० (१, ३२, १४१)

२८७ उपदेशतरंगिणी मूल रत्नमंदिरगणिनिर्धिता, सं. १९६७  
रु. ३-०-० ३३०० श्लोक. ( १४, ४७ )

उपदेशतरंगिणी. पांच तरंगनुं भाषान्तर. सं. १९५७ (७)  
उपदेशतरंगिणी तथा हरिभद्रसूरिना अष्टक भाषान्तरस-  
हित. रु. ०-३-०

२८८ उपदेशपद भाग १ लो रु. ३-०-० (६७)

उपदेशपद प्रथम विभाग. ( प्रति. ) (५०)

उपदेशपद भाषान्तर पूर्वार्ध ( शेड वसनजी त्रीकमजी जे.  
पी. ग्रन्थपाला ) सं. १९६५ रु. १-१२-० ( १४३, १४२ )

उपदेशपद महाग्रन्थ. हरिभद्रसूरिकृत मुनिचंद्रसूरिकृतटीका  
सहित. (६७)

२८९ उपदेशप्रासादमूल. स्तंभ १ थी ६ विजयलक्ष्मीसूरिकृत  
रु. १-८-० (६)

,, ,, भा. २ जो स्तंभ ७ थी १२ रु. २-०-० (६)

,, ,, भा. ३ जो स्तंभ १३-१४ (६)

उपदेशमासाद भा. १ लो. स्थंभ १ यी ४ तुं भापान्तर  
रु. १-८-० (६)

उपदेशमासाद भा. २ जो. स्थंभ ५ यी ९ तुं „  
रु. २-०-० (६)

उपदेशमासाद दृतीयभाग विग्रहलस्मीसूरि त्रयोदशाष्टा-  
दशस्तम्पर्यन्त सं. १९७७ र. च. १८४३ सम्य-  
क्तव, देशविरति अने सर्वे विरतिन्तुं स्वरूप अने तेनी उपर  
कथाओ छे. (६)

उपदेशमासाद भा. ३ जो भापान्तर. रु. १-८-० (६)

„ „ भा. ४ यो „ रु. २-०-० (६)

„ „ भा. ५ यो „ रु. २-०-० (६)

उपदेशमाळा अर्थसहित. जै. प. स. भावनगर रु. २-०-० (६).

उपदेशमाळा टीका. घर्षदासगणि मूळकर्ता, रामविजयगणि  
कृत टीका रु. ९-०-० (३२)

उपदेशमाळा टीका (सिद्धपिंकृत) रु. ६-८-० (३२)

उपदेशमाळाप्रकरण घर्षदासगणिकृत. तेनी सरल व्याख्या  
करनार कर्पूरविजयजी. आपां अंतर्गतकथा गाथानुवाद  
छप्पय छंड पद्यवंध. भेट. (३३)

उपदेशमाळाप्रकरण. भापान्तर. (गुरुतत्त्व प्रकाश रास)  
कर्पूरविजयजी (३३)

उपदेशमाळा भापान्तर रु. १-८-०

„ „ „ सं. १९६६ रु. २-८-० प्रा. गु. (६)

„ „ „ नामुं. रु. ०-४-० (६)

उपदेशरत्नकोप रु. ०-४-० भा. क. मोहनलाल दलीचंद.  
देसाई. वि. वाढीलाल मोतीलाल. मू. गा. २६ प्रा.-  
सुखी जीदगी गुजरावानो व्यवहारु उपदेश.

उपदेशरत्नाकर ( १, १२ )

उपदेशरत्नाकर सटीक. मुनिसुंदरसूरि स्वोपन्न. पंद्रपो सैको.  
रु. १-४-० (१६)

उपदेशरत्नाकर भाषान्तर पूर्वार्थ. मुनिसुंदरसूरिकृत रु.  
१-१२-० (१४३)

उपदेशरत्नाकर मणको पांचमो. मुनिसुंदरसूरिविरचित.  
भाषान्तरसहित. रु. १-१२-० (५०, १४३)

उपदेशरहस्यप्रकरण ( संस्कृत ) यशोविजयउपाध्यायजी  
कृतस्वोपज्ञविवरणसहित संस्कृत छाया पण छे. रु.  
३-०-० प्रा० (११)

२९० उपदेशशतक विग्रे० (५०)

२९१ उपदेशसम्पत्तिका इतिहासिक कथाग्रन्थ सोमधर्मगणि. शोधन  
चतुरविजय. रु. १-०-० (१७)

उपदेशसम्पत्तिका सटीक. क्षेमराजमुनि. प्रा. सं. (६)

उपदेशसम्पत्तिका भाषान्तर ( अनेक जैन ऐतिहासिक धारा-  
तोधी भरपूर. ) रु. ०-४-० (१७)

“ “ “ क्षेमराजमुनिकृत. भूळ अने ढीकालुं  
भाषान्तर. चेट. सं. १९७६ (६)

उपदेशसम्पत्तिका मोटी सटीक ( पत. ) रु. २-०-०

उपदेशसम्पत्तिका ( नव्या ) श्रीमत्क्षेमराजमुनिविरचिता स्वो-  
पज्ञटीकासहित, ( कर्तालुं कुलघृष्ण जुधो विठ० ) ढी०  
निर्माण सं. १५४७ (६)

उपदेशसम्पत्तिका नानी संस्कृत ( अलभ्य ) रु. ०-१३-० (१७)

उपदेशसम्पत्तिका गुजराती रु. १-०-० (१७)

२९२ उपदेश सहस्रावली अथवा सत्य पुरुषोनी बोधजनकनाणी  
प्र. नाथीचाइ-मुंबई. की. अमूल्य. अजैन०

- २९३ उपदेशसार. रु. ४-८-०,  
उपदेशसार, टीका. (३२)
- २९४ उपधानविधि. तैयार करनार आणंदजी कुंवरजी. सं.  
१९७६ (६)
- २९५ उपमितिभवपर्पंच मूळ, अंक १ थी ४ सिद्धर्थि रु. २-०-०  
(१६)
- उपमितिभवपर्पंचा कथा उत्तरार्थ ( पाना ) सं. १९७६ रु.  
२-०-० (१६)
- उपमितिभवपर्पंचा कथा सिद्धर्थि, एडीटेड वाय पी. पीट-  
सन ( १ थी ३ भाग ) अने एच जेकोवी ( ४ थी १४  
भाग अने वे वधाराना त्रण विभाग-१ अने २ ) दरेक  
विभागना रु. ०-१२-० (१४४)
- उपमितिभवपर्पंच ग्रन्थ भाषान्तर संक्षिप्त. रु. १-०-०
- “ ” “ (जुओ प्रकरण रत्नाकर. भाग. १ लो.  
उपमितिभवपर्पंचा कथा भाषा अवतरण. सिद्धर्थिविचिता.  
विभाग १ लो. प्रस्ताव १ थी ३ रु. ३-०-०  
विभाग २ जो प्रस्ताव ४ थी ५ रु. ३-०-० सं. १९८०  
(६, ११९) )
- उपमितिभवपर्पंचना पीडवंवनुं भाषान्तर. नाथुराम मेपी  
(दि.) रु. ०-१२-० हि. (१०६)
- २९६ उपवासचिकित्सा ( दि. ) हि. (१०६, ५०)
- २९७ उपसर्गहरस्तोत्र लघुवृत्ति. शारदाविनयग्रन्थमाळा भावनगर.  
रु. ३-०-०
- २९८ उपासकदशांगसूत्र ( मागधी, अंग्रेजी तरजुपा साये ) रु.  
६-०-०
- २९९ उपासकदशांगसूत्र मूळ टीका अर्थ युक्त. ( कि. नथी )  
“ ” “ ” बालाबबोध. धनपतसिहस्री

भगवान् विजयकृतभाषा. ( २४, ६० )

उपासकदशांगसूत्र अभयदेवसूरिकृत विवरणवृत्तियुक्त रु.  
०-१०-० ( १६ )

उपासकदशांगसूत्र मूळ मात्र अभयदेवसूरिकृतविवरण ( वे-  
न्नाल दशियादिक सोसाइटी ) ( १४४, ५० )

उपासकदशांगसूत्र भाषान्तर. ( ५० )

उपासकदशांगसूत्र अंक १ थी ६ रु. ३-०-०

उपासकदशांगसूत्र भाग १ लो रु. ३-०-०

उपासकदशांगसूत्र प्रथमो भाग. मूल तथा विवरण ( जैन  
मतागमसंश्लेषसमांग ) श्रीमद्दयदेवाचार्यसूरिकृत विवरण  
सहित. दो. ए. एफ. रुडोल्फ होर्नल परिशोधित इस्वी.  
१८९० कलकत्ता. शब्दार्थ विग्रेरे जंगेजी अने प्रा. ( ६३ )

उपासकदशांग सूत्र टीका. अभयदेवसूरिकृत टीका, सं.  
१९३३ ( २४ २८-१६ )

२९९. उमेदजनुमव भेट. ( ६९९ )

३०० उववाइसूत्र मूल टीका अर्थ युक्त ( कि. नथी )

उववाइसूत्र ( प्रत ) रु. ०-१२-०

उववाइसूत्र घनपतिसिंह ( २४, १२ )

३००-अ. उपासक दशांग. प्राकृत अने अभयदेवमूरिनी संस्कृतटीका  
सहित १ थी ६ विभागमां पूर्ण. इंग्रेजीमां भाषान्तर करीने  
छपावनार ए. एफ. रुडोल्फ होर्नल Rudolf Hornele.  
पूर्ण रु. १०-०-० ( २९ )

ऋ.

रूपकुंवर रास. नयसुंदरकृत जुओ-आनंदकाव्य महोदधि  
( मौ. ६ टुं )

३०१ क्रुपमपंचाशिकाधनपालप्रणीत ( जुओ-काव्यपाला. गु. ७  
मौ. वीजी )

- ३०२ क्रिपभवीरजिनस्तुति संस्कृत. ( जुओ प. २० भा. ३ जो. )  
 ” ” स्तवन ( जुओ. प. २० भा. ४ )  
 दिगंबरी क्रिपिमंडलयंत्रपूजा भाषान्तर. भा. क. मनोहरलाल  
 शास्त्री. गुणभन्दीविरचित भाषाशीकासहित. ( दि. ) रु.  
 ०-५-० सं. हि. ( १, ७०१ )
- ३०३ दि० क्रिपिमंडलदृति भाषान्तर पूर्वार्ध शुभवर्धनमूरिविरचित १९  
 चरित्रो अने १४ कथाओ छे. सं. १९५८ रु. २-८-०  
 ( १४५ )

ए.

- ३०४ एकविंशतिस्थानपकरणम् सिद्धसेनमूर्शिपणीवम्. ( प्र० ७०२,  
 १६४ )
- ३०५ एकचीसप्रकारी पूजा सं. १७४३ ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )
- ३०६ एकसो आठ बोलका थोकडा. राजेन्द्र खेतांवरोकी सिद्धि.  
 सं. १९८१ रु. १-०-० ( ३७ )
- ३०७ एकाग्रता और दिव्यशक्ति. भा. क. सन्तराम वी. ए. ( हिन्दी  
 गौरव ग्रन्थमालाका ७ मा पुष्प ) अंग्रेजीनो अनुवाद  
 ( दि० ) खास जोवा लायक पुस्तक छे. अजैन पुस्तक छे.  
 रु. १-०-० ( १ )
- ३०८ दि० एकीभावस्तोत्र ( दि. ) वादिराजपणीत ( जुओ काव्यमाला  
 गु. भा. ७ मो. )
- ३०९ एलाचीकुमारनो रास. जेसलमेरमां जवासोमविद्युष ( मणि-  
 सुंदर ) ज्ञानसागरछृत. सं. १७१९ ( १२९ )
- एलाचीकुमारनो रास तथा वारभावना अने अढारपाप-  
 स्थाननी सज्जाय विगोरे. रु. ०-४-०
- एलाचीकुमारलुं चरित्र. मास्तर उजपसी तुलसीदास. छ-  
 वाण शहेर. रु. ०-२-० ( ५० )

एलाचीकुपार पट्ट ढालीआ, तथा आर्द्धकुमारनो रास, (१२९)  
एलाचीकुमारनां छ ढालीआ, रु. ०-४-०

पे.

३१० ऐतिहासिक राससंग्रह भाग. १ लो. विजयर्घर्मसूरि रु.  
०-८-० (१४, ४७)

- तेमां (१) कोचरव्यवहारीनो रास,
- (२) रसरत्न रास,
- (३) सुमतिसाधुमूरि विवाहलो,
- (४) भीमचोपाहि,
- (५) खेमाहडालीआनो रास,
- (६) रायचंद्रमूरि गुरु वारमास.

ऐतिहासिक रास संग्रह भा. २ विजयर्घर्मसूरि, रु.  
०-१०-० (१४, ४७) तेमां नीचे मुजब.

- (१) कविवर लावण्यसमय.
  - (२) खिमरूपि रास.
  - (३) वालभद्र रास.
  - (४) यशोभद्रमूरि रास.
- } मूळ तथा संक्षिप्त सार रूप.

ऐतिहासिक रास संग्रह भा. ३ जो. विजयर्घर्मसूरि, रु.  
२-०-० (१४, ४७) तेमां नीचे मुजब.

- (१) विजयदेवमूरि रास.
  - (२) विद्यासागरमूरि रास.
  - (३) वृद्धिविजयगणि रास.
  - (४) कापडहेडा रास.
  - (५) वृद्धिसागर मूरि रास.
  - (६) निनोदयसूरिलुं विवाहलुं
  - (७) कर्मचंद्रवंशावली भवन्य.
  - (८) आनंदविमलसूरि रास.
  - (९) पं. कमलविजय रास.
- } संक्षिप्त सार रूप  
} तथा मूळ रास  
} एम वे प्रकारे हैं.

ऐतिहासिकराससंग्रह, भा. ४ थो. विद्याविजय, रु.  
२-८-० (१४, ४७) आमां विजयतिलकसूरि रास हे.  
ऐतिहासिक सज्जायमाळा, भा. १ लो. शुनि विद्याविजय.  
सं. १९७३ (१४)

ओ.

- ११ ओघनिर्युक्ति. मू. क. सुवर्ष टीकाकार. भद्रवाहु. द्रोणाचार्य  
दृच्छ. भूषिता. आगमोदपसमिति. (भा. सं.) रु. ३-०-०  
ओघनिर्युक्ति सटीक ( पाना ) रु. ३-०-०
- १२ ओशीया तीर्थ लिस्ट. (६८)
- १३ औपपातिक सूत्र द्रोणाचार्यशोधितदृच्छियुक्त. टी. अभ-  
यदेव सूरि संहब्ध विवरण युतं. रु. ०-१२-० (२८)  
औपपातिकसूत्र वालाववोध.
- " " भाषान्वर.

अं.

- १४ अंगुल सित्तरी प्रकरण अर्थ युक्त. ( आत्मकमल जैनलाप-  
ब्रेरी ) मुनिचंद्र सूरि विरचिता. श्री महावीर जैन सभा-  
ना सेक्रेटरी. शा. पुष्पोतपलाल जेठलाल. खंभात. ,
- १५ अंजन श्वलाकानां दाढ़ीआं. रु. ०-१-०
- १६ अंजनासतिका रास भेट. (४३)
- अंजनासतीनो रास. रु. ०-२-० (७)
- अंजनासतीनो रास. रु. ०-६-० (१२९)
- १७ अंजनासुंदरी. ( वाइ सपरय स्पारक माळा मणको १ लो )  
(११९)
- अंजना सुंदरी रु. ०-३-६ (१४८)
- अंजनासुंदरी रु. ०-२-०

- ३१८ अंतकृदशानुचरोपंपातिक दशा अने विपाक सूत्र सटीक अंत-  
कृदशादि (ब्रण) टी. अभयदेवसूरि. रु. १-०-० (२८)
- ,, „ „ एल. डी. वेरोनेट.
- अंतगढ दसाणम् ठव्वा. भाष्यसहित. (२४, ५०)
- „ दसा. हृत्तिकम् (२४, ५०)
- ३१९ अंतरिक्ष पार्थिनाथ स्तवन लावण्यसमय. (?)
- ३२० अंतसप्तयनी क्रियाविधि अने सद्गतिदर्शक रु. ०-०-६  
(३३)
- अंतसप्तयनी क्रियाविधि अने सद्गतिदर्शक. (३३, ५०,  
७०४, ७०५)
- ३२१ लंड. अनुविपाक (५०)
- ३२२ अंवडचरित्र. रु. ८-८-०
- क.
- ३२३ ककाना चन्द्रवला. कक्का वतीशीना चन्द्रावला तथा चोवीशी  
तीर्थकरादिकना चन्द्रावलानो संग्रह. सं. १९४१ रु.  
०-२-० (मुंबई भी० पा०)
- ३२४ कक्का वतीसी साथे. (६८)
- ३२५ कथा रत्नाकर (पाना) हेमविजयगणि. रु. १२-०-०  
(३२)
- ३२६ कथा सरित्सागर (जैनेतर) संस्कृत.
- ३२७ कथा संग्रह. संस्कृत. पूर्वाचार्य मानसागर. रु. ०-२-०  
(५०, ८१७)
- ३२८ कन्याविक्रय याललग्न निषेध बुद्धिसागरसूरि. (१५-५८८ी  
६२-१८४)
- ३२९ कन्याविक्रय दोप. रु. ०-४-० (६)
- ३३० कन्या सद्वोषपाला. रु. ०-४-० (ले. म. ८१८, ४७)
- कन्या सद्वोषपाला. ले. पद्मवानिवासी फुलचंद हरीचंददोशी.

- ३३१ कपुरविजयजी मरहुम मुनिधीनो प्राचीन लेख संग्रह. (१४९)
- ३३२ कपोताख्यान अने आत्मानुभव पण्डितक रु. ०-४५० मु. (१, १५०)
- ३३३ कमलप्रभा शुद्ध रहस्य, विजयराजेन्द्रसूरिजी. हुंडक खंडन. रु. ०-२-० (१, १५१)
- ३३४ कमलविजयजीनुं संक्षिप्त जीवनचरित्र (५०, १५२) भेट.
- ३३५ कम्मपयडी (प्रत) रु. ०-१४-० (६) पल्यगिरि  
कम्मपयडी सटीक यशोविजयजी कृत. रु. ३-८-० (६)  
कम्मपयडीनुं भापान्तर. भा. क. ३९८.
- ३३६ कथवन्ना ओर-पायाका अपूर्व चमत्कार. ले. पं. सोहनवि-  
जयजी सं. १९७६ हि. (१५३, १५४)
- ३३७ कथवन्ना शाहनो रास. जिनहर्ष सूरिजीकृत. दान फळ मा-  
हात्म्य रुप. रु. ०-४-० (७, ५०)  
कथवन्ना शेठनो रास. धर्म मंदिर. र. सं. १७२१ रु.  
०-४-० (१२९, ६३)  
कथवन्ना शेठ सचिव रु. ०-८-० हि. (९३)
- ३३८ करकंड आदि चार प्रत्येक बुद्धनो रास. तदन्तर्गत प्रयणरेहा  
महासतीनो रास. समयसुंदरोपाध्याय. सं. १९४१ रु.  
०-५-० (छपावनारनुं नाम नथी.) (६३)
- ३३९ करुणा बजायुद्धनाटक, थालचंद्रसूरि विरचित. रु. ०-४-०  
(१७, ५०)  
करुणा बजायुद्ध नाटक. रु. ०-८-० शा. सं. (१७)  
करुणा बजायुद्ध नाटक. रु. ०-४-० (१७)
- ३४० कर्तव्य कौमुदी प्रथम ग्रन्थ मूळ भावार्थ साये (स्थानकवासी)  
रु. ०-३-०  
कर्तव्य कौमुदी हिन्दी. सानुवाद भा. २ जो. शतावधानी  
मुनि रत्नचंद्रजी (उपदेश) (४३).

[ कर्म ]

३६

कर्पूर ]

३४१ कर्पूरमंजरी टीका तथा भाषान्तर युक्त. रु. ०-८-०  
शाही सं. १९५७ रु.

" ०-१२-० (२२, १५५)  
कर्पूरमंजरी श्रीहरि विचित (जिनवर्धनसूरि शिष्य जिनसांगर  
सूरि विचित टीका.) उपदेश ग्रंथ. सं. १९७५, सं.  
रु. ३-०-० (६)

३४२ कर्पूरमंजरी, राजशेखर विद्यासागरनी टीका सहित. प्रा. (५०)  
कर्पूरमंजरी बालभारत सटीक (नाटक) राजशेखर. सं. प्रा.  
रु. १-०-० (१०)

३४३ कर्मकुलकम् (जुओ कुलकसंग्रह १७ बालो )  
३४४ कर्मग्रंय विभाग १ लो. श्री देवबंद्रसूरि विचित, स्वोपद्धा

टीका. (कर्मग्रंय १-२-३-४) सं. १९६६ प्रा. सं. (६)  
कर्मग्रंय. प्रथमभाग (१ थी ४) देवेन्द्रसूरि (६७, २२)  
कर्मग्रंय दृति प्रथम विभाग बाहु. २ जी (६७)  
कर्मग्रंय सटीक (१ थी ४) प्राचीन (पाना) चतुरविजयकृत  
टीका. रु. २-०-० (१७)

कर्मग्रंय टीका भा. २ जो (५-६) श्री देवेन्द्रसूरि विचित.  
स्वोपद्धा टीका प्रा. सं. (६)

कर्मग्रंय भाग १ लो. रु. १-४-०

" " मूळ अने भाषान्तर. गु. (३३, ५०)

" " भाषान्तर. हि० (३९, ५०)

" " मूळ मात्र. (५०)

कर्मग्रंय भाग २ जो. शब्दार्थ, गायार्थ, गुनि जीवविजयपनी  
कृत बालावधोघ (विवेचन) यन्त्रो अने फुट्नोट सहित.  
( ३३, १० )

" " हिन्दी भाषान्तर. ( ३३, ५० )

- ११ „ „ सदीक (५०)  
 १२ „ „ छटानुं भापान्तर, (समतिका)  
 कर्मशंथनो वक्रीस पृष्ठ टीका उपरखी करेला वालावदोय, स-  
 हित. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ४ यो )  
 कर्मशंथ भा. ३ जो. रु. ०-८-० हिन्दी.  
 कर्मशंथ मूळ देवेन्द्रसूरि विरचित ( छ कर्मशंथ मूळ ) प्र.  
 गांधी हर छगनलाल रु. ०-४-०  
 कर्मशंथ सार्थ प्रथम विभाग. रु. ०-६-० (३३)  
 „ „ द्वितीय भाग. रु. ०-१२-० (३३)  
 कर्मविपाक अथवा जंबूपृच्छानो रास १५४५ अने गौतम-  
 पृच्छानीचोपाइ धीरजी मुनिकृत, सं. १७२८ रु. ०-२-०  
 ( १२९, ६३ )  
 कर्मविपाक नाम पहेलो कर्मशंथ. तेनुं हिन्दीमां भापान्तर, मेट  
 सं. १९७३ (१)  
 कर्मविपाक नामा प्रथम कर्मशंथ जुओ प्रकरण रत्नाकर भा.  
 ४ यो.  
 ' कर्मविपाक ' कर्मशंथ ? लो गर्गप्रहर्षि विरचित पूर्वादार्थ-  
 द्वृत व्याख्या-प्रमानंदसूरि विरचित द्वृति समेत. मू.  
 भा. टी. सं. ( मूळ पण जुहो साये छे ) ( १७, १० )  
 सं. १९७२.  
 ३४५ कर्मचंद्र वंशावलि प्रदन्व, (संस्कृत साररूप तथा मूळ प्रवृथ)  
 ( जुओ जैतिहासिक रासं संग्रह भा. ३ जो )  
 ३४६ कर्मशंथ-प्रभाकर चंजिंग (विजयचंद्रजी) सदाजी जैन, मृ.  
 दाशगरा मारवाड सं. १९७८ गु. ६२ मार्गणामी १०१  
 द्वारनी फैलालट. रु. २-८-० (८१९) (१५, १५७, ३७)  
 ३४७ कर्म फीलोसोफी कर्ता वी. आर. गांधी अंगेजी (२८, १६, १)

- ३४८ कर्मयोग क० बुद्धिसागरसूरि पृ. १०१२ ग्रं. ५० सं.  
१९७४ रु. ३-०-० (१५,५८ थी ६२, १८४)
- ३४९ कर्मविपाक रास. रु. ०-२-० (६)
- ३५० कर्म संवंधी जैन साहित्य. कुंवरजी आणंदजीए वांचेलुं भा-  
षण. भावनगरती सातमी गुजराती साहित्य. परिपद  
वाचते. (६, १४६)
- ३५१ कर्म संवेद (जुओ देवचंद भा. २ वि. ? )
- ३५२ कर्मस्तवाख्य-बीजो कर्मग्रंथ, प्राचीन कर्मग्रंथ, गोविदगणि  
गुफित टीका समलंकृत (मूळ पण जुदो आपेलो छे)  
सं. १९७२ (१७, १०)
- ३५३ कर्म स्तव नामा बीजो कर्मग्रन्थ, (जुओ प्रकरण रत्नाकर भाग  
४ थो )
- ३५४ कर्म स्तवप्रकाश मुनिनंदनविजय टीका सहित. (११)
- ३५५ कलकत्ता अने काशीना अंको छुटा, संस्कृत ग्रटक (५०)
- ३५६ कल्पभाष्य वा कल्पसूत्र सफे १३२ लखनउ ओर कानपुरके  
मुंशी नवलकिशोर सी. आइ.इ. प्री. प्रेस. (१४६, ८२२)
- ३५७ कल्पव्यवहार निशीय मूत्राणि सं. १९७९ (१५८)
- ३५८ कल्पसूत्रम् शुतकेवली भद्रवाहु स्वापि प्रणोत्तम्. धर्मसागरगणि  
विरचित किरणावली दृति युक्त सं. १९७८ (१७, १०)
- ३५९ „ सक्या (५०)
- ३६० कल्पसूत्र माणेकमुनि प्रा. हिन्दी. (१५९)  
कल्पसूत्र उपर निर्विध. रु. ०-२-० (६)
- कल्पसूत्र मुख्योधिका टीका. (पाना) कल्पसूत्र दृति. टीका-  
फार विनयविजय. ( ६-१६-३७-३१-२८१ )
- कल्पसूत्र मुख्योधिका टीकानुं भाषान्तर. विनयविजयनी  
भाषान्तर फर्ता. रु. २-८-० (७, ५०)

कल्पसूत्रम् कालिकाचार्य कथायुक्तम् रु. ०-८-० (१६)

कल्पसूत्र वालाववोध. (५०)

“ , , , विजयराजेन्द्रसूरि वालाववोप शु. अलभ्य.  
सं. १९४४ (३७)

कल्पसूत्र वालाववोध, (ज्ञानविमलजीकृत ढाळो उपर) रु,  
१-४-० (६)

कल्पसूत्र वालाववोध (चित्र सदित) रु. ३-८-० (७)

कल्पसूत्र मुद्रोपिका भापान्तर सचित्र. रु, ३-८-० (३२)

“ , , मुनिमाणेक हिन्दी, मागधी रु. १-८-०  
कल्पसूत्र मूळ (वारसे) रु. १-०-० (६)

कल्पसूत्र पूर्णी लक्ष्मीवल्लभोपाध्याय विरचित कल्पद्रुप क-  
ल्पसूत्रस्य व्याख्याया विभूषितम् सं. १९७६ (१७, १६०)  
किमत नधी.

कल्पसूत्र मूळ मात्र सचित्र (५०)

कल्पसूत्र मूळ कलिका (५०)

कल्पसूत्र मूळ और हिन्दी मापान्तर (बुक) रु. १-८-०

कल्पसूत्र प्राकृत मूळ सूत्रने संस्कृत शब्द अने गुजराती मा-  
पान्तर सदित ऐट. (१६१)

३६१. कस्तूरि प्रकरण जयशेखरसूरि तथा हेमविजयगणि संस्कृत  
उपर्थी गुजरातीमां (७, ५०)

३६२. कल्याणमंदिर (जुओ काव्यमाला गुच्छक भा. ७ मो )

कल्याणमंदिर मूळ टीका भापान्तरयुक्त रु. ०-५-०

कल्याणमंदिर स्तोषगीता सिद्धाचल स्तवनो सं. १९७४  
दरेक काव्यतुं दोहन कर्ताने तेना पर गुजराती काव्य, ऐ,  
रु. ०-२-० (७३).

- ३६३ कविकल्पद्रुप श्री हर्षकुलगणिकृत. रु. ०-४-० (१४)
- ३६४ कविवर लावण्यसमय, ( जुओ औतिहासिक राससंग्रह, भा.  
२ जो )
- ३६५ कवीन्द्राचार्य सूचिपत्रम् (२२, १३८)
- ३६६ कलियुगमां साचा देवनो चमत्कार पानसरमां सं. १९६६  
रु. ०-०-३ (८२३)
- ३६७ कल्प-व्यवहार-नीसीथसूत्र मूल. प्रा. रु. २-८-० (६)
- ३६८ कान्दड कठीयारानो रास मुनिपानसागरकृत सं. १७४६  
रु. ०-२-० (१२९)
- कान्दड कठीयारानो रास तथा मयणरेहा सतीनो रास.
- ३६९ कान्दड कठीयारो अथवा साचा टेकनी गेवी फतेह.
- ३७० कापडहेडा रास ( संक्षिप्त साररूप तथा मूल रास ) ( जुओ  
औतिहासिक राससंग्रह भाग ३ जो )
- ३७१ कापरदाजी तीर्थ प्र. (८२४)
- ३७२ कापघट कथा रु. ०-१२-०
- ३७३ कापघट कथा प्रबंध अथवा कापकुंभ ( मंगलकलश ) रु.  
०-१-० (१६३)
- ३७४ कायस्थिति कुलपंडन सूरिकृत ( जुओ प्रकरण पुष्पमाला.  
प्रथम पुष्प )
- कायस्थिति प्रकरण अवचूरि सहित सं. १९६८ ( निर्णय-  
सागर ) मूल प्राकृत अव. सं. कुलपंडनसूरि ( अलभ्य )  
(१७)
- ३७५ कार्तिकी पूर्णिमानुं रदस्य. रु. ०-१-० (१६४)
- ३७६ कान्दडदे प्रबंध पद्मनाभकवि रु. १-४-० (१६५)
- ३७७ काल सप्ततिकाभिथान प्रकरणम् सं. १९६८ ( प्राकृत ) अव-  
सर्पिणी उत्सर्पिणीरूप कालचक्रने विषे घनता मोटा मोटा

पदार्थनुं दुङ्काणमां स्वरूप समजाव्युं छे. संस्कृत छाया  
साये छे धर्मयोपमूरिकृत (अलभ्य) (१७, १०, १२)

- ३७८ कवितीर्थ स्तवनादि संग्रह भेट. रु. ०-१-० (१४९, ५२)  
 ३७९ काव्य कल्लोल सं. १९७२, पृ. ३६०, रु. ०-१०-० (१०८)  
 ३८० काव्य पन्नोहर तथा मंडन संग्रह भाग १ रु. ०-१२-० (२६)  
 ३८१ काव्यमाळा हंसविजयगणि समुचिता. रु. १-०-० (७१)  
 ३८२ काव्यमाळा गुच्छक भाग ५ मो. सोमप्रभाचार्य विरचिता  
शृंगार वैराग्य तरंगिणी ( आ गुच्छको निर्णयसागरे ब-  
हार पाहथा छे ) ( ६, ६३, १० )

३८३ काव्यमाळा गुच्छक भा. ७ मो रु. १-०-० (६, ६३, १०)  
 १. भक्तामरादि.

२. कल्याणमंदिर.

- ३ बादीराज प्रणीत एकीभाव स्तोत्र दि.  
 ४ घनंजय प्रणीत विषापहार स्तोत्र दि.  
 ५ शुपाल कवि प्रणीत जिन चतुर्विशतिका.  
 ६ देवनंदि प्रणीत सिद्धिप्रियस्तोत्रम् दि.  
 ७ सोमप्रभाचार्य विरचित. सुक्तिसुक्तावलि.  
 ८ जंबुगुह विरचित जिनशतक.  
 ९ पदानंद कवि प्रणीत वैराग्यशतक.

१० जिनप्रभ इत्यादि २३ ( ग्रन्थ स्तोत्रनो ) संग्रह छे.

३८४ काव्यमाळा गु. ७ मो ( बीजी )

३८५ काव्यमाळा. (रायचंद्र प्रणीत) सं. १९६४ (३२५)

३८६ काव्यमाळा. स्तवनादिनो संग्रह छे. रु. ०-१२-० (८२५)

३८७ काव्यमीमांसा. राजशोखरकृत, रु. २-०-० (२२, १३८)

३८८ काव्य संहिता. सं. १९७० रु. १-०-० (७१, १६७)

३८९ काव्यानुशासन ( हेमचंद्राचार्य कृत संरकृत ) स्वोपज्ञालंकार-  
चूडामणि संशक दृति समेतम्, रु. २-४-० सं. १९५७  
( ६, १० )

३९० काव्यानुशासन, (वाग्भटकृत) सटीक सविस्तर गद्यपयसूत्र  
युक्त, रु. ०-७-० ( १० )

३९१ काव्यानुशासन सटीक, ( ५० )

३९२ काशीकाविवरण पंजीका. अध्याय १ लो }  
" " " " २ जो } आचार्य जिनेन्द्र  
" " " " ३ जो } इदिपाद  
" " " " ४ थो }  
} ३९३ काळ सप्ततिका प्रकरण धर्मघोषमूरि. उत्सर्पिणी-अवसर्पिणी  
रूप काळनो अंदर थनारा नाना मोटा भावोत्तु वर्णन हे.  
सं. १९६८ पृ. प्रा. टी, सं. रु. ०-१-६ ( १७ )

३९४ कावज्ञान, रु. ०-५-०

३९५ कावज्ञान, रु. ०-४-०

३९६ किन्नरी ( शिक्षाप्रद हिन्दी नाटक ) रु. १-८-० ( ५० )

३९७ क्रियारत्न समुच्चय गुणरत्नसूरि रचित, सं. रु. २-०-० ( १४ )

३९८ क्रियारत्न समुच्चय, रु. १-१२-०

३९९ किरातार्जुनीय काव्य, पछ्नितायसूरिकृत. घण्टापथारूप्या  
व्याख्या समुच्छितम् ( निर्णयसागर ) रु. १-८-०  
( १०, ५० )

४०० कीर्तिकपञ्च स्तवनावली कीर्तिचंद्रजीकृत. वैत्यवंदनादि, रु.  
१-०-० ( ८२६ )

४०१ कीर्तिकौमुदी ( संस्कृत ) प. यमतुपाल चरित्र इंग्रेजी नोट साथे  
रु. १-८-० ( ७१, १६८ )

४०२ कीर्तिकौमुदी सोपभर संस्कृतां भाषान्तर. (१, ५०, ४९)  
(लिखित. (१))

४०३ कुम्भस्थापना (जुओ देवचंद्र भा. २ जो वि. १)

४०४ कुमारपाल चरित्र (पाना) जयसिंह सूरिकृत. रु.८-४-०(३२)  
कुमारपाल चरित्र हिन्दी ललितविजय. रु. ०-६-० (१७)  
कुमारपाल चरित्र भाषान्तर. (हेमचंद्राचार्यकृत संस्कृत टीका  
युक्त. इ. स. १९०० रु. ८-८-० (१६८)

कुमारपाल चरित्र भाषान्तर मूळ. संस्कृत उपरयी मूळ. चा-  
रित्र सुंदरकृत. रु. ०-१२-० (२७)

कुमारपाल चरित्र महाकाव्यम्. रत्नसिंहसूरि शिष्य चारित्र-  
सुंदरगणि विरचित. इ. ६१ सं. १९७३ (६, १७, १२)

कुमारपाल चरित्र हिन्दी बछुभविजयजीना शिष्य ललितवि-  
जयजीकृत. सं. १९१६ की. लखी नथी. अङ्गन्य (१७)  
कुमारपाल चरित्र हिन्दि. रु. ०-६-०

४०५ कुमारपालनो रास. रु. १-४-०

कुमारपालनो रास. पाटणमां लखायो जिनर्हपकृत. सं. १७४२  
रु. १-०-० (१२९)

४०६ कुमारपाल प्रतिवोध. सोपभाचार्यकृत. रु.७-८-० (१३८)

४०७ कुमारपाल प्रवृथ,

कुमारपाल प्रवृथ. (पाना) रथ ३४ सोपसुंदरसूरि शिष्य.  
जिनमंडलगणि विरचित. सं १९७१ रु. ०-१४-०  
(१७, १०)

कुमारपाल प्रवृथ. भाषान्तर. रु. १-१२-० भा. क. मगन-  
लाल जुनीलाल वैद्य. (७१)

४०८ कुमारपाल हिन्दी. पृ. २८७ रु. ०-६-०

कुमा ]

४४

{ कुलक

४०९ कुमारविहार मूळ. अवचूरि अने भाषान्तर साथे (शास्त्री) रु. १-४-० (१७)

४१० कुमारविहार शतक. सूधाभूषण गणि विरचित. जुओ कुलवृत्ति वि. (५०)

४११ कुमारविहार शतकम्. रामचंद्रगणि सं. गुजराती भाषान्तर. मूल, अवचूरी, भावार्थ अने विशेषार्थ सहित. (६, ५०)

४१२ कुमारिका धर्म. (कन्याओना उपयोगनी शिखामण संग्रह. (ले. प्र. ७९९, ४४) रु. ०-४-० सं. १९८०

४१३ (मुद्रित) कुमुदचंद्र प्रकरण संस्कृत. रु. ०-६-०

(मुद्रित) कुमुदचंद्र प्रकरण श्री आवक यशवंद्र कृतम्. रु. ०-८-० (१४)

४१४ कुम्मा पुत्र चरित्रं पद्यवंघ संस्कृत छायायुक्त. मू. प्रा. रु. ०-४-० (५६)

४१५ कुर्मापुत्र चरित्र रु. ०-२-०

४१६ कुरीति निवारण ट्रै. नं. ५ (जुओ आर्यमतलीला )

४१७ कुलकसंग्रह भावार्थ साथे < कुलक छे. रु. ०-१-० (३३) कुलक संग्रह. रु. ०-७-० (१८१)

सतर कुलक छे.

१ गुणानुराग. १० पुण्यपाप.

२ गुरु प्रदक्षिणा. ११ गौतम.

३ संविज्ञसाधुयोग्य निघण. १२ आत्मावबोध.

४ पुण्यमभाव दर्शक. १३ जीवानुशास्ति.

५ दानकुलक. १४ इन्द्रियादि विकार निरोग.

६ शीलकुलक. १५ कर्म.

७ तप. १६ दश भावक.

८ भाव.

१७ इरियावहिया.

९ अभव्य.

कुलकसंग्रह. योजक कर्पूरविजयजी (३३)

४१८ कुबल्यमाला कथा संस्कृत. संशोधक मुनि चतुरविजय. रत्न-  
प्रभसूरि विरचित. रु. ०-८-० (१७, ७१)कुबल्यमाला भाषांतर. रत्नप्रभसूरि विरचित, मूळ बगरखुं  
भाषान्तर. शो. चतुरविजयजी मोहना कडुक विपाकना  
दृष्टान्त. ( ६, ७१ )कुबल्यमाला कथा. रत्नप्रभसूरि विरचित. सं रु. १-८-०  
( १७, १० )

४१९ कुशलचंद विरह. सं. १९७० ( १०८ )

४२० कुसुमवाणी विकास भास्कर. कुसुमविजयजी विरचित. (५०,  
३६९ )४२१ कुपारसकोप. यहोपाध्याय शान्तिचन्द्र प्रणीत. संपादक जि-  
नविजय. सं. १९७३ ( १७०, १७, ७२, १७२ )

४२२ कुणगीता संस्कृत. ( जुओ शुद्धोपयोग )

४२३ केवलज्ञान ज्योतिना उपासक. प्रकाशक लालन. की. नथी.

४२४ केसरीयाजी तीर्थमाला. सं. १९७८ पद्य. ( १७१ )

४२५ केसरीयाजी तीर्थनो दृत्तान्त. रु. ०-२-०

४२६ केसरीयाजीलुं दृत्तान्त मेट. ( ६ )

४२७ कोचरब्यवहारीनो रास. ( जुओ ऐतिहासिक राससंग्रह  
भा. १ लो )

४२८ कौमुदी मित्राणंद नाटकम्. रु. ०-८-० ( १७ )

४२९ कौमुदी मित्राणंद नाटक. रामचंद्र रचित. संशोधक पुण्यवि-  
जय. रु. ०-६-० सं. १९७३ ( १७ )

४३० कंडाभरण स्तवन संग्रह अने ज्ञानावली, रु. ०-२-०

४३१ क्या, इधर जगत्कर्ता है? विना मूल्य (४८)

४३२ क्रियारत्नसमुच्चय, गुणरत्न सूरि विरचित, सं. १९६४  
( १४-१५ )

४३३ क्रियारत्न समुच्चय, वी. सं. २४३४ की, नयी (१४)

ख.

४३४ खरतरगच्छनी स्तवनावली, रु. ०-१-०

४३५ स्थिमरुषि ( संक्षिप्तसार ) स्थिमरुषि रास मूळ रास, ( जुओ  
अतिहासिक राससंग्रह भा. २ जो )

४३६ स्थिमरुषि रास मूल रास ( जुओ अतिहासिक रास संग्रह  
भाग २ )

४३७ खंडखाद्य यशोविजय गणिविरचित, महावीर स्तवन प्रकरण,  
(५०)

४३८ खेमा हलाडीयानो रास, ( जुओ अतिहासिक राससंग्रह  
भा. १ लो )

ग.

४३९ गच्छमत प्रबंध अने संघ प्रगति तथा जैन गीता, बुद्धिसागर  
सूरि, रु. १-०-० ( १५, ५८ थी ६२ )

४४० गच्छाचार प्रकीर्णचम् वानर्पि चिह्नित द्वाचि युक्तम् रु. ०-६-०  
( २८ )

४४१ गजसुक्षमालनी सञ्जाय, ( जुओ देवचंद्र भा. २ जो वि. १ )

४४२ गणिकारिका, ( २२ )

४४३ गणघरवाद, ( पाता ) की, ०-४-०

४४४ गणघरवाद, की, नयी, ( ७३ )

४४५ गणधर सार्वशतकान्तर्गत प्रकरण ( पाना ) चारित्रसिंहगणि  
विरचित. रु. ०-१२-० ( ७४१ )

” ” ” श्रुति. निनदत्तसूरि. टीका सर्वराज-  
गणि. ( ३२ )

४४६ गणरत्न महोदधि. वर्धमानकवि विरचित. स्वीय वृत्ति सहितो.  
ले. सं. ११९७ रु. २-०-० ( ५०, ७? )

४४७ गणितसार संग्रह हिन्दी सानुवाद. महावीराचार्यकृत. अनु-  
वादक भगवानदास जेन. ( ४३ )

४४८ गणितसार संग्रह-दिगंबराचार्य महावीर लगभग नवमी स-  
दीना. संस्कृत अंग्रेजी गणितनो. ( ८२७ )

४४९ गणितिज्ञ पद्मना. ( जुजो देशपद्मना )

४५० गद्यचिन्तापणि रु. २-०-० वादीपसिंहसुरिजी.

४५१ गद्यपद्य समुच्चय भा. १ लो. रु. ०-४-०

४५२ गद्यधर विलास. रु. ०-४-० ( ६८ )

४५३ गद्यवरविलास. ( ६८ )

४५४ गहुंलीसंग्रह. रु. ०-८-० ( ७ )

४५५ गहुंलीसंग्रह. ( गु. ) रु. ०-१-६

” शास्त्री. की नयी ( ७ )

” पं. चारित्रविजयकृत. रु. ०-२-० ( ६ )

” की. पठन पाठन अने मनन. सं. १९७२ प्र.

( ८२७ )

४५६ गहुंलीसंग्रह. रु. ०-२-०

” की. नयी. ( १४३ )

” मा. १ लो. पृ. ११२ शुद्धिसागरसूरि. रु. ०-३-०  
( १५, ५८ यो ६२, १८४ )

,, भा. ? लो पृ. १३० बुद्धिमागरसूरि. रु.०-४-०  
( १५, ५८ थी ६२, १८४ )

४५७ गाया सप्तशति विगेरे. (५०)

४५८ गांगेय भंग प्रकरण. भेषपंडित कृ. श्री विजयगणिकृत अव-  
चूरि. रु. ०-२-६ प्रा. सं. (१७, ५०)

४५९ गायन स्तवन भाग १ लो. (३३, ८३८)

गायन स्तवन भाग २ जो. (३३, ८३९)

४६० गायन स्तवनावली. भा. २ लो. (१७३)

,, „ भा. २ जो. (१७३)

४६१ गिरनार तीर्थोद्धार रास अने तीर्थमाळा. कवि नपसुंदरछत्त.  
अतिहासिक. ( १७४, १४६ )

४६२ गिरनार पूजा स्तवनादि संग्रह कृपाचंद्र सूरजी. (१७५)

४६३ गिरनार मंडन नेमिनाथजीकी पूजा. हंसविजयजीकृत. हिन्दी.

४६४ गिरनार गिरीधर कल्प. ( सं. गु. ) धनपात्र पंचाशिकाना

भेगा आ छे. सं. १९६९ (६)

४६५ गिरनार कल्प. (५०)

हंसविजय प्रति लायब्रेरी लूणसावाडो, अमदावाद. आमां  
नीचे मुझवनी एक नवीन वस्तु छे. ओस्ट्रीयाके अन्तर्गत  
हंगरी प्रान्तके बुदापेस्त शहेरमें एक अंग्रेजके घणीचेमें  
खोदते हुवे नीकली हुइ महावीरकी प्रतिपा.

४६६ गिरनार महात्म्य. इ. १९१० (ले. ८२४. ४४; रु.१-८-०

४६७ गिरनार स्तुति. (जुओ देवचंद्र भाग २ जो वि. १ )

४६८ गीत रत्नावली. रु. ०-४-०

४६९ गीरनारजीनो नक्को कपडावाळो. रु. ०-६-०

४७० गुजरातनो गर्जना अथवा हेमचंद्राचार्यनुं जीवनसूत्र. रु.  
१-४-० ( गु. प. ८७० )

- ૪૭૧ ગુજરાતની ગર્જના અથવા હેમચંદ્રનું જીવનચરિત્ર. ઇ. ૧૯૧૭  
 (૭૧, ૧૭૬)
- ૪૭૨ ગુજરાતની જુની વાર્તાઓ જૈનેતર. (૩૨૩)
- ૪૭૩ ગુજરાતનું ગૌરવ અથવા વિપલમંત્રીનો વિજય. એતિહાસિક  
 નવલક્ષ્યા રુ. ૧-૮-૦ (૪૪, ૭૧)
- ૪૭૪ ગુજરાતનું ગૌરવ યાને વિપલમંત્રીનો વિજય. (૬૭)
- ૪૭૫ ગુજરાતનો ઇતિહાસ ફીરસ્તાકૃત. જૈનેતર.
- ૪૭૬ ગુજરાતી જૈનકાવ્ય સાહિત્ય રાસાઓ આદિનું લીસ્ટ. લે.  
 કે. પ્રે. મોડી સનાતન જૈન-ઓમસ્ટ-સપ્ટેમ્બર ૯-૮  
 માસીકમાં ૧૯૭ રાસ-૪૯, ચોપાદ્યોનું તેના કર્તા સા-  
 થેનું લીસ્ટ. પાત્ર ડેલાના ભંડારના લીસ્ટમાંથી જ છુદુ  
 પાછીને છાપાવેલ છે (૬૩, ૧૭૭)
- ૪૭૭ ગુજરાતી પુસ્તકાલયો વાસ્તે વર્ગીકરણ પદ્ધતિ. રુ. ૦-૪-૦  
 (૫૩૨) પ. વહેરામ પહેરવાનજી દાદાચાનજી કી. એ.  
 વડોદરા. ચીમનલાલ ઢાદ્યાભાડ દલાલ એમ. એ. લાય-  
 વરી મીસેલેની વડોદરા. (૭૧) જૈનેતર.
- ૪૭૮ ગુજરાતી પુસ્તકાલયો વાસ્તે ૧૦૦૦ પુસ્તકોની વર્ગીકૃતયાદી  
 કર્તા (૮૩૧) વડોદરા રાજની લાયવરીઓ માટે  
 તૈયાર કરેલું છે. અંજન. રુ. ૦-૮-૦ (૨૨, ૨૭)
- ૪૭૯ ગુજરાતીભાષાનો કોપ પુ. C વિભાગમાં છે (૫૯)
- ૪૮૦ ગુજરાતીમાષાનો જન્મ જેનીયોમાંથી હોવાનો સંભવ છે.  
 (નિવંદ્ધ) રુ. ૦-૮-૦ (૬૦૬)
- ૪૮૧ ગુજરાતીસાહિત્યના માર્ગમૂલક સ્તંભો. ગુ. રુ. ૧-૦-૦  
 (૮૩૨)
- ૪૮૨ ગુણગણાદ્વાર યતીન્દ્રવિજય ગુ. ૦-૪-૦ સં. ૧૯૭૦

- ४८३ गुणमाळा (पंचपरमेष्ठिना १०८ गुणनुं वर्णन अनेक कथाओ सहित.) रु. १-८-० गु. (१७)
- ४८४ गुणमाळा मुनिपाणेक. (१७८)
- ४८५ गुणरत्नावली गायन प्रवेशिका. रु. ४-०-०
- ४८६ गुणवर्मा चरित्र भापान्तर सहित मूळ सहित. सं. १९५८ रु. १-८-० (१७९)
- ४८७ गुणवर्मा रास. ज्ञानसागरगणि. गु. रु. १-०-०
- ४८८ गुणविलास वावीस समुदाय. रामकृष्णसारगणि हिन्दी.
- ४८९ गुणस्थानक अधिकार. (जुओ देवचंद्र भा. २ चि. १)
- ४९० गुणस्थानकमारोह तिलकविजयजी अमदाबाद. रु.०-१३-०
- ४९१ गुणस्थानकमारोह वृत्ति रत्नशेखररक्त. (टीका कोनी करेली ते जणायुं नयी) रु. १-८-० (३२, ५०)
- ४९२ गुणस्थानकमारोह मूळकर्ता रत्नशेखरमूरि प्रणीत हिन्दी. सं. १९५४ गौतमीवीवी. (१८०)
- ४९३ गुणस्थानकमारोह. चौटगुणस्थाननुं वर्णन तथा चार प्रकारना ध्याननुं स्वरूप पृष्ठ रु. ०-१२-०
- ४९४ गुणस्थानकमारोह. (पाना) रत्नशेखरमूरि मूल्रित स्वोपक्ष वृत्ति युक्त. रु. ०-२-० (१६)
- ४९५ गुणस्थानदर्पण हिन्दी अपूर्व. सं. १९७१ (८३३, ७१)
- ४९६ गुणस्थानदर्पण हिन्दी मेट कोटा. (८३४, १)
- ४९७ गुणानुरागकुलक. (जुओ कुलकसंग्रह १७ वालो) गुणानुरागकुलक 'सुखसागर ग्रन्थपाला' लोहावट मेट. (५६०, ६८)
- ४९८ गुणानुराग कुलक जिनहर्षगणि संस्कृत छाया व्यव्धार्थ भावार्थ हिन्दी विवेचन यतीन्द्रविजय. सं. १९७४ (८३५, ३७)
- ४९९ गुणानुराग कुलक रु. ०-०-६

- ५०० गुणानुराग कुलक. इ. १९१४ अमूर्वप. (१८१)
- ५०१ गुणानुराग कुलक थीजी आवृत्ति रु. ०-१-० पृ. २४
- ५०२ गुरु अष्टमकारी एजा भ्रावुचंद्रमूरित्ति भेट. (१८३)
- ५०३ गुरुगीत गहुलोसंग्रह बुद्धिसागरमूर्ति पृ. १९० रु.०-१२-०  
(१६, ५८ थी ६२, १८४)
- ५०४ गुरु गुणमाला. रु. ०-२-० (५०)
- ५०५ गुरु गुणमाला याने गुरुगुण छत्रीसी कुलक तथा सप्तयसार  
प्रकरण सरहस्य अनुबादक मुनिराज श्री कर्पूरविजयनी  
आत्मारामजीवाला (१७)
- ५०६ गुरुगुणरत्नमाला याने द्वी उपयोगी संगीत सुमनमाला  
भेट. सं. १९१४ (८३६)
- ५०७ गुरुगुणरत्नाकर लक्ष्मीसागरमूर्ति चत्वि इतिहासिक इत्तिए  
वर्णव्यु छे. कर्ता सोमचारित्रगणि. रु. ०-८-० (१४)
- ५०८ गुरुगुणरत्नाकर काव्य सोमचारित्रगणि विरचित सं. १९६७  
रु. ०-८-० (१७)
- ५०९ गुरुगुण पट्टिवान् पट्टिविशिका कुलक रत्नशेखर मूरित्ति, मू.  
प्रा, टी. सं. स्वोपदि वित्ति सहित प्रति रु. ०-२-०  
सं. १९७१ (१७)
- ५१० गुरुगुण पट्टिविशिका ट्वो (जुओ देवचंद्र भा. २ जो वि. १ ल्ले)
- ५११ गुरुर्थटालका व्याख्यान हिन्दी (मोक्षाकर) म्हान विमल-  
विजय जैन. (१७, ४६) रु. ०-०-६
- ५१२ गुरुतत्त्वप्रकाश रास कर्पूरविजयनी (जुओ उपदेशमाला भा-  
पान्तर कर्पूरविजयनी) (३३)
- ५१३ गुरुदर्शन. रु. ०-६-० जैनेतर.
- ५१४ गुरुदेवगुणमणिमाला (कि. नथी) पृष्ठ ९६ सं. १९७०  
(तीर्थ्यकरपद.) (१७१)

- गुरुदेवगुणपिण्डाला. रु. ०-३-०
- ५१५ गुरुदेवपूजा. पं. मंगलविजयजी (४७)
- ५१६ गुरुपीयुपलहरी विग्रे. (५०)
- ५१७ गुरुप्रदक्षिणा कुलक. ( जुओ कुलकसंग्रह १७ वालो )
- ५१८ गुरुबोध, बुद्धिसागरमुदि. ए. १७४ रु. ०-४-० ( १५,  
५८ थी ६२, १८४ )
- ५१९ गुर्वावली श्री मुनिमुन्द्रसुरि विरचित. वि. सं. १९६१.  
संस्कृत सोमतिलकसूरिकृत १६ काव्यो पण आना मेंगां  
ठे. रु. ०-८-० ( १४ )
- ५२० गुरुशिष्यमीमांसा जगरूपयतिकृत. सं. १९७६ रु. ०-४-०  
( १८५ )
- ५२१ गुंहलीसंग्रह भाग १-२ बुद्धिसागर. रु. ०-२-० ( १४३ )
- ५२२ गृहस्थान्ति स्तोत्र. रु. ०-१-० ( ६ )
- ५२३ गृहस्थर्थम् पं. केसरविजय. रु. ०-८-० ( २५ )  
गृहस्थना सामान्य धर्म गु. रु. ०-२-० ( ६ )
- ५२४ गोमटसार. रु. ०-६-० ( दि. ) ( कर्मकान्ड ) ( ६ )
- ५२५ गोमटसार मोटो पुरो छपायो ढे. रु. ५१-०-० ( दि. ) ( ६ )
- ५२६ गोमटसार जीवकान्ट नेमिचन्द्राचार्य. दात्र्यमाला मुंबद. रु.  
२-८-०
- ५२७ गोमटसार. कर्मकान्ड रु. २-०-० ( ६ )
- ५२८ गौतमकुलक ( जुओ कुलकसंग्रह १७ वालो )
- ५२९ गौतमकुलक. रु. २-८-० ( ६ )
- ५३० गौतम कुलकवृत्ति. (पाना) शानतिलकगणिकृत. रु. १-१२-०  
( ३२ )
- ५३१ गौतमपृच्छावृत्ति (पाना) रु. २-०-० ( ३२ )

- ५३२ गौतमपृच्छा यतीन्द्रविजयजी हिन्दी. (३७)  
 गौतमपृच्छा बालावदोष मागधी गुजराती.  
 गौतमपृच्छा सोमसुंदरसूरिकृत.
- ५३३ गौतम स्तोत्रम् (जिनप्रभसूरिकृत) जुओ काव्यमाळा गु. ७  
 वीजी)
- ५३४ गौतमीय महाकाव्य रूपचंद्र कवि. (८३७) रु. ०-८-०
- ५३५ गौतम स्वामीनो रास अर्थ सहित. रु. ०-१-०
- ५३६ गौतम स्वामीनो रास भेट. ले. सं० १४१२ उदयवंत प्रा०  
 कुंचरजी आणंदजी (६)
- ५३७ गौतमपृच्छा हिन्दी द०. १५२ रु. ०-१२-० संपादक अद्वा०  
 रचनेजी वैद्य हिन्दी. सं. १९७७ (४७)
- ५३८ गौतमपृच्छा हिन्दी रु. ०-१-० यतीन्द्रविजयजी. १९७१  
 (३७)
- ५३९ ग्रहस्यगुण एक व्याख्यान धर्षसूरितुं सं. १९४१ मेपचंद्र  
 रतनजी भावनगर (१४)
- ५४० ग्रहशान्ति स्तोत्र भद्रवाहु स्वामी विरचित. रु. ०-१-६ ला०  
 होर पंजाब. (७१, २१०)
- ५४१ ग्रंथ परीक्षा भा. १ लो. रु. ०-६-०  
 ग्रंथ परीक्षा. भा. २ जो. रु. ०-६-०
- ५४२ ग्रन्थकारीनी यादी रासा अने सज्जायोना कर्ता लगभग  
 १५० छे. (६३)
- ५४३ गंभीरविजयजीकृत संग्रह. रु. ०-५-०
- ५४४ गृहवास्तुपूजा गु. रु. ०-१२-० (६)
- ५४५ ग्रहस्योक्ते गुण विद्याविजयः ट्रैक्ट नं. २ भेट. सं. १९७८

- ५५९ चतुर्विंशतिजिनस्तव. जिनपभमूरि विरचित. ( चु. काव्य-  
माळा गु. ७ वीजी )
- ५६० चतुर्विंशतिजिनस्तवन वाहावत्रोष सहित तथा पितृरथान  
वीरी विगेरे. देवचंद्रजीगणि गुजराती (१, ७) सं. १९६५
- ५६१ चतुर्विंशतिजिनस्तवन यपकमय ( जुओ प्रकरणरत्नाकर  
भा. ४ थो )
- ५६२ चतुर्विंशतिजिनस्तवन अनुष्टुप्घट्टवद्धम् ( जुओ प्रकरण-  
रत्नकार भा. ४ )
- ५६३ चतुर्विंशतिजिनस्तवनावलि रु. ०-६-०  
“ “ “ “ अनै परत्तुरण पद संग्रह. भणसाळी  
हीरानंद शेपकरण मास्तर ( नवाणु यात्रानी लाणी )  
सं. १९६३
- ५६४ चतुर्विंशतिजिनस्तुति देशनासंग्रह. रु. ०-८-०
- ५६५ चतुर्विंशतिजिनस्तुति धर्मयोपस्थृतिकृत. ( जुओ स्तोत्ररत्ना-  
कर प्रथम भाग ) सटीक. ठे.
- ५६६ चतुर्विंशतिजिनस्तुति भाषान्तर. रु. १-०-०
- ५६७ चतुर्विंशतिजिनस्तुति उट्टिष्ठी शोभनमुनिपणिता. ( जुओ  
काव्यमाळा गु. ७ वीजी )
- ५६८ चतुर्विंशतिजिनानंदस्तुतय मेरविजयमुनिकृत. सचरमो सैको  
सं. १९७१ रु. ०-२-० ( १६ )
- ५६९ चतुर्विंशतिदेशना. ( १२, १८९ )
- ५७० चतुर्विंशतिदंडकद्वार यतीन्द्रविजय ठा. चमनाजी वागरा.  
( मारवाड ) रु. ०-४-०
- ५७१ चतुर्विंशति पर्वत राजशेखरविरचित. रु. ४-०-० ( २२,  
२६, ३२ )
- ५७२ चतुर्विंशति प्रवन्ध भाषान्तर. रु. १-०-०

५७३ चतुविद्याति स्तुतिसंग्रह. रु. ०-६-० (१७)

५७४ चतुःशरण आदि प्रयत्नाचार मूल वीरभद्रमुनि भा. (६)

५७५ चतुर्द्वारावली चित्र स्तव. जयतिलकसूरिकृत ( जुझो स्तोत्र  
रत्नाकर द्वितीयभाग सर्वीक )

५७६ चपकारी सावचूरि स्तोत्रसंग्रह, वैकन्तलियामूत्र सारांश. सं.  
१९७९ (०.५, १८४)

५७७ चपकारीक दृष्टान्तमाला अजैन.

५७८ चम्पकशेठ हिन्दी सावत्र. रु. ०-८-० (९)

५७९ चरितावली भा. १ लो (प्रथमावृत्ति) रु. १-४-० चंपकशेष्ठि  
चरित्र ( ६ )

,, „ (बोजीआवृत्ति) „ „ (६)

„ भाग २ जो. रु. १-४-० रतिसार चरित्र. (६)

„ भाग ३ जो. रु. १-०-० वत्सराज चरित्र. (६)

„ भाग ४ थो. नलद्वयंती चरित्र. (६)

„ भाग ५ मो स्थूलभद्र चरित्र. (६)

„ भाग ६ ठो सुखसंदर्शी चरित्र. (६, ५०)

५८० चरित्रमाला मुनिमाणेक गुजराती. रु. ०-१-६ (१७८)

५८१ चरित्रसंग्रह. रु. २-०-० (८३९)

तेमाः—

१ थी श्रीपादचरित्र गद्य,

२ व्रह्मदचनकवर्तीनी कथा गद्य.

३ जंवूस्त्रामीनुं चरित्र.

४ रथणसिद्दुं „

५ सुभूमचक्रवर्तीनुं „

६ वैकन्त राजानी कथा.

७ अध्यात्म कल्पद्रुप नाथा ग्रंथ १६ अधिकार.

८ शृंगार वैराग्य तरंगिणी,

९ पांडवचोरन.

५८२ चर्चाका पञ्चिक नोटीस. (६०)

५८३ चर्चामकाश याने महावीरस्थामीने विनति शिवजी देवसी, गुजराती.

५८४ चातुर्मासिक व्याख्यान तथा होलीकाख्यान क्षमाक्ल राण-  
कर्जी रु. ०-८-० (३२)

५८५ चार कर्मग्रन्थ भाषान्तर रु. १-०-०

५८६ चार कर्मग्रन्थ सटीक रु. १-८-०

५८७ चार पत्येकसुद्धनो रास रु. ०-५-०

५८८ चारित्रपूजा अथवा श्री ब्रह्मचर्यवतपूजा, भेट. (११०)

५८९ चारित्रमंदिर ले. मुनिश्री तिळकविजयजी पंजाबी. रु.०-२-०  
(८८)

५९० चारित्रसार. (५०) चामुण्डरायविरचित (दि. माणेकचंद्र ग्रन्थमाला) पु. ९ मुं ७१

५९१ चाहरानु आलोकन शा. मंगलदास लल्लुचंद्र सं. १९७५  
पाठ्य (गुजरात) की. १-०-० भेट (१२)

५९२ चालु चर्चामां सत्यांश केंद्रो ? ( देवदत्यनी चर्चा चिपे नि-  
वंध. ले. शुनि कल्याण विजयजी. प्र. केसरविजयजी  
जैनलायवेरी जालोर (मारवाड.)

५९३ चिकागो पश्चोत्तर. आत्मारामजी कृत. जसवंतराय जैनी  
दिन्दी. लाहोर. रु. १-०-०

५९४ चिकागो पश्चोत्तर. रु. ०-१२-० गु.

५९५ चिकागो पश्चोत्तर. कन्नोपल वायु अंग्रेजी रु. ०-१२-०

५९६ चितामणि. बुद्धिसागर सूरि. सं. १९९२ रु.०-२-० (१९३)

- ५७३ चतुर्विंशति स्तुतिसंग्रह, रु. ०-६-० (१७)
- ५७४ चतुर्षण आदि पयधाचार मूल वीरभद्रमुनि भा. (६)
- ५७५ चतुर्दशावली चित्र स्तव, जयतिलकमूरिक्त ( जुमो स्तोत्र रत्नाकर द्विनीयभाग सटीक )
- ५७६ चपत्कारी सावचृरि स्तोत्रसंग्रह, वंकचूलियामूर्ज सारांश, सं. १९७९ (१५, १८४)
- ५७७ चपत्कारीक दृष्टान्तमाला अजैन.
- ५७८ चम्पकशेठ हिन्दी साचित्र, रु. ०-८-० (९)
- ५७९ चरितावली भा. १ लो (प्रथमावृति) रु. १-४-० चंपकथेष्ठि चरित्र (६)

“ ” (बोजीआवृति) “ ” (६)  
 “ भाग २ जो. रु. १-४-० रत्नसार चरित्र, (६)  
 “ भाग ३ जो. रु. १-०-० वत्सराज चरित्र, (६)  
 “ भाग ४ थो. नलदमर्यंती चरित्र, (६)  
 “ भाग ५ पो स्थूलभद्र चरित्र, (६)  
 “ भाग ६ ठो सुरसुंदरी चरित्र, (६, ५०)

५८० चरित्रमाला मुनिमाणेक गुजराती. रु. ०-१-६ (१७८)

५८१ चरित्रसंग्रह. रु. २-०-० (८३९)

तेमाः—

? श्री श्रीपालचरित्र गद्य,

२ ब्रह्मदत्तचक्रनर्तीनी कथा गद्य,

३ जंबूस्वामीनुं चत्त्रि.

४ रथणसिद्धिनुं “ ”

५ सुभूमचक्रवर्णनुं “ ”

६ वंकचूल राजानी कथा.

७ अध्यात्म कल्पद्रुप नामा ग्रंथ १६ अधिकार.

८ शृंगार वैराग्य तरंगिणी,

९ पांडवचारत्र,

५८२ चर्चाका पञ्चिक नोटीस. (६०)

५८३ चर्चाकाश याने महावीरस्वामीने विनति शिवजी देवसी,  
गुजराती.

५८४ चातुर्मासिक व्याख्यान तथा होलीकाख्यान क्षमाकृत्याण-  
कजी रु. ०-८-० (३२)

५८५ चार कर्मग्रन्थ भाषान्तर रु. १-०-०

५८६ चार कर्मग्रन्थ सटीक रु. १-८-०

५८७ चार पत्येकबुद्धनो रास रु. ०-५-०

५८८ चारित्रपूजा अथवा थ्री व्रद्धचर्यवतपूजा. भेट. (१९०)

५८९ चारित्रमंदिर ले. मुनिश्री तिळकविजयनी पंजाबी. रु. ०-२-०  
(८८)

५९० चारित्रसार. (५०) चामुण्डरायविरचित (दि. मानोहरचंद्र  
ग्रन्थपाला) पु. ९ मुं ७१

५९१ चारुरंगु आलोकन शा. मंगलदास ललकुचंद्र सं. १९७५  
पाठण (गुजरात) को. १-०-० भेट (१२)

५९२ चालु चर्चामां सत्यांश केटलो ? (देवदत्यनी चर्चा विषे नि-  
वंध. ले. मुनि कल्याण विजयनी. प्र. केसरविजयनी  
जैनलायग्रेरी जालोर (मारवाड.)

५९३ चिकागो प्रश्नोचर. आमारामनी कृत. जसवंतराय जीनी  
हिन्दी. लाहोर. रु. १-०-०

५९४ चिकागो प्रश्नोचर. रु. ०-१२-० गु.

५९५ चिकागो प्रश्नोचर. कन्नोपल वालु अंग्रेजी रु. ०-१२-०

५९६ चितामणि. बुद्धिसागर. सुरि. सं. १९९२ रु. ०-२-० (१९१)

५९७ चिंतामणिपार्वतायजिनस्तोत्र. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. १ लो )

५९८ चित्रसेन पद्मावती चरित्र. राजसेन वल्लभोपाध्याय. रु. २-०-० ( ३२ )

५९९ चित्र संभूति कृष्णि रास. ज्ञानसागर कृत. गुजराती.

६०० चित्रो ओफ पालीताणा. रु. ०-८-० ( १ )

६०१ चिदानंद चोवीशी. ३२ पद. हुकम मुनि ( २१ )

६०२ चेत्यवंदण महाभाष्य. संस्कृत छाया संकलितम् सिरि संति सूरि. सं. १९७७ कि. नयी लखी. ( ९५ )

६०३ चेटकबोध ग्रन्थ. ग्रं. ७६ बुद्धिसागर सूरि. ( १५, ५८ थी ६२, १८४ )

६०४ चेतो दृत. रु. ०-४-० ( १७ )

चेतो दृतम्. प्रका. जैन आत्मानंद सभा. ( ७१ ) की. लखी नयी.

६०५ चैतन्य चंद्रोदय. ( ६ )

६०६ चैतन्य चंद्रोदय विग्रे. ( ५० )

६०७ चैत्यवंदन चतुर्विशतिका. ( ५०, ९५ )

६०८ चैत्य वंदन चोवीशी. गुजराती. रु. ०-४-० ( ६ )

६०९ चैत्य वंदन चोवीशी. अर्थ सहित. संस्कृत. गुजराती. क्षमा- कल्याणक. रु. ०-८-०

६१० चैत्यवंदन वालावबोध. ( गु. ) वंदनादि भाष्यव्रयम् ( ३३, ५०, ९५ )

६११ चैत्यवंदन चोवीशी. ( ब्रैलोब्य प्रकाशाख्या. क्षमा कल्या- णक. संस्कृत अने भाषांतर. भा. क. हीरालाल इंसरा- ज. ( ७, ३२ )

६१२ चैत्यवंदन चोवीशी. ( गुजराती ) रु. ०-३-० ( ६ )

- ६१३ चैत्यवंदन चोबीसी. संस्कृत अर्थ युक्त. रु. ०-५-० (६)
- ६१४ चैत्यवंदन महाभाष्य. रु. १-१२-० ( १७ )
- ६१५ चैत्यवंदनस्तवनादि. भेट. ( ६८ )
- ६१६ चैत्यवंदनस्तुतिस्तवनादि संग्रह. भा. १ लो. ( ६ )
- ” ” ” भा. २ जो. रु. ०-६-० (६)
- ” ” ” भा. ३ जो. रु. ०-८-० (६)
- ६१७ चैत्यवंदनादिनो संग्रह. रु. १-०-० ( ६ )
- ६१८ चैत्यवंदनादि भाष्यत्रय. देवेन्द्र सूरि कृत. भाषार्थ सहित.  
रु. ०-६-० भा. गु. ( ६ )
- ” ” ” गुजराती. की. नथी ( ३३ )
- ६१९ चोमासी तथा दीवाली देववंदन भेट. ( ६७ )
- ६२० चोमासी व्याख्यान. रु. ०-४-० ( १६, १ )
- ६२१ चोरासी आशातना. ( ६८ ) गु.
- ६२२ चोरासी आशातना हिन्दी भेट. ( ६८ )
- ६२३ चोबीसजिनस्तवन. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ४ यो )
- ६२४ चोबीस प्रष्ठ रासी चक्र. ( १९२ )
- ” ” ” रु. ०-१-० ( ६ )
- ६२५ चोबीसी तथा वीशी संग्रह. गु. रु. १-८-०
- ६२६ ” ” ” रु. १-०-०
- ६२७ चोबीसी तथा वीशी संग्रह. रु. २-८-० ( ६ )
- ६२८ चोबीसी तथा वीशी संग्रह. गु. सं. १९३५. रु. ५-०-०  
( ५०, १२३ )
- ६२९ चोबीसी तथा वीशी संग्रह. शाही पोटी. रु. ५-०-०  
( १९४ ) तेमां ३७ चोबीसीओ, अने वीशीओ १० छे  
तथा छुटक स्तवनो.

चोबीसी ]

६०

[ चंद्र

६३० चोबीसी यशो विजयजी विरचित. भावार्थ अने विवेचन साथे. ( ३३ )

६३१ चोबीसी बीसी स्तवन संग्रह. सवाइभाई रायचंद. सं. १९६२ रु. १-८-० ( १२९ )

६३२ चोसठ ठाणानी पूजा. तथा चोबीस तीर्थकरना अठाणु बोल प्र. शीहोर. संघ. केसरविजय. (जीवविजयजीना शिष्य.)

६३३ चोसठ प्रकारी पूजा संग्रह. अर्थ सहित. रु. १-४-०

६३४ चोसठ प्रकारी पूजा अर्थ सहित. पं. चारित्र विजय. रु. १-०-० ( ६ )

६३५ चौद स्वमनु रहस्य. रु. ०-२-०

६३६ चंद्रकुवरनी वारता. कवि राम. मारवाडी ( १ )

६३७ चंदन मलियागिरिनी चोपाई. मुनि खेमर्हषि कृत. ( १२९ )

६३८ चंदन मलियागिरिनो रास. क्षेमर्हषि कृत. अने शालिभद्रनो रास. मतिसार. रु. ०-६-०

६३९ चंदराजानो रास. ( मोटा चित्र साथे ) रु. ४-०-० ( ६ )

६४० चंदराजानो रास. तथा अर्थ रहस्य युक्त. पं. श्री मोहनविजयविरचित. सं. १९७४ रु. २-०-० ( ६, १७ )

६४१ चंदराजानो रास. की. नयी. ( १२९ )

६४२ चंदराजानो रास ( अर्थ सहित ) रु. २-८-०

६४३ चंदराजानो रास पं. मोहनविजयजी कृत. प्र. बालाभाई श्रीकमलाल. मगनलाल हटीसिंहना ज्ञानप्रकाश प्रेस. सं. १९६० ( ६ )

६४४ चंद्रविज्ज पयन्ना ( जुओ दश पयन्ना. )

६४५ चंद्रकुमार याने आनंदमंदिर. रु. १-०-०

६४६ चंद्रकेवलीनो रास. ज्ञानविपलसूरि विरचित. अपरनाम आनं-

दम्पदिर रास. आर्यविल, वर्धमानतपाराधनादि फल मा-  
हातम्यरूप विचित्रोपदेशमय. ( ७, ५० )

६४७ चंद्र गुणावर्णीनो कागळ. रु. ०-२-०

६४८ चंद्र घबल भूप धर्मदत्त कथा माणिक्य सुंदर सुरिजी सं-  
स्तुत. ( ? )

६४९ चंद्रप्रभा चरित्र वीरनंदी रचित काव्यमाला. ३० इ. स.  
१९१२ रु. ०-१२-० ( १२, ६, १० )

६५० चंद्रप्रभ चरित्र ( संस्कृत ) श्री वीरनन्दि विरचितम् रु.  
०-१२-० ( १० )

६५१ चंद्र राजानो रास. ( ५० )

६५२ चंद्र लेखा नाटक गद्य पश्चात्यक विसंदी कवि. पद्मासुखराम  
नरमेराम कृत. रु. ?-०-० ( ८४०, ५०, ७? )

६५३ चंद्रवीर शुभादि कथा चतुष्प्रयम् मुनि सुंदर सूरि. रु. १-८-०

६५४ चंद्र शेखरनो रास. रु. १-०-०

६५५ चंद्र संविन्न पयन्नो. ( ५? )

६५६ चंपकमाला कथा भावविजयगणि विरचित, संशो. चतुर-  
विजय, सं. १९७० ( विजापुरे सं. १७०८ नी सालना  
विजय दशपीए पुरो कर्यो ) ( अलभ्य ) ( १७, १० )

६५७ चंपकमाला कथा भाषान्तर. मणिविजयजी. गु. रु. ०-८-०

६५८ चंपकमाला चरित्र. अपूर्व सती चरित्र. रु. ०-८-० ( १७ )

६५९ चंपकमाला चरित्र भाषान्तर. भावविजयवाचक प्रणीत. रु.  
०-८-० ( १७ )

६६० चंपकथेष्टी चरित्र. ( ६ )

“ “ प्रातिवल्लभगणि. प्र. पाटणना नागरचंद्र  
उज्जपचंदना वहीवद्दार मेपचंद रत्नचंद्र अमदावाद.  
“ “ माणेकमुनिजी. रु. ०-२-० ( १७८ )

६६१ चंपक श्रेष्ठीनी कथा. ( संस्कृत ) भ्रीतिविमल कृत. संशोधनिकाल दयाविमल शिष्य. ( प्र. १९७ ) रु. १-१०-०

६६२ चंपक श्रेष्ठीनी कथा. छोपझीग ( इ. स. १९११ ) ( हर्षचंद्र भुरामाइ बनारस. ( १४, १७ )

” ” वीजी. विमलगणि विरचित. संस्कृत. सं. १९७२ मुक्तिविमल. सौभाग्यविमलना शिष्य. ( १९८ )

६६३ चंपकश्रेष्ठी कथानक जे. इटल, अंग्रेजी संस्कृत. रु. १-८-०

६६४ चंपकश्रेष्ठीनी कथा. ( संस्कृत ) रु. ०-८-०

## छ.

६६५ छ अद्वाइस्तवन तथा महावीरस्वामीना सत्तावीस भवर्ण स्तवन. अने पारणु. रु. ०-२-० ( १९९ )

६६६ छत्रीस बोल संग्रह. भा. १-२ भेट. ( ४३ )

छत्रीस बोल संग्रह. रु. १-०-०

६६७ छ भाइनो रास. ( गु. ) रु. ०-२-० ( १२९ )

६६८ छ भाइनो रास. ( शाही ) रु. ०-२-०

६६९ छुटक अध्ययनो. रु. ०-२-०

६७० छोटालाल पद बोधिनी. ज्ञा. च. ( ७१ )

६७१ छंदानुशासन हेमचंद्रसूरिकृत रु. ०-८-० ( २०० )

## ज.

६७२ जगदू चरित्र भाषान्तर सर्वानंदसूरि विरचित मूळ संस्कृत सहित भाषान्तर कर्ता. मगनलाल दलपतराम खखखर. रु. १-०-० ( २०१, २०२ )

६७३ जगदूकर्त्त्व पीपांसा हिन्दी. रु. ०-८-० ( २०३ )

६७४ जगदू उत्पत्ति विचार हिन्दी चा. पूरज भानुजी जैन वकील

देवचंद्र लिखित ट्रैटर नं. १६ रु. ०-१-० ( २०४ )

६७५ जगद्गुरु महाकाव्य पट् दर्शन समुच्चय पद्मसागरगणि विरचित (हरगोविंददास तथा वेचरदास.) छ. रु. ०-४-० ( १४ )

६७६ जगमाल रावसिंह ( अपरनाम जगन्नाथ राव इहरनो ) प.  
पंडित. करुणाशंकर शर्मा मु. वांसवाडा Banswada.

६७७ जन्म मरण सुतक निर्णय यतीन्द्रविजय सं. १९७४ रु.  
०-१-० गु. ( ३७ )

६७८ जयचक्रि चरित्रम् हैमचंद्राचार्य कृत. ( त्रि. ध. सु. पु. च-  
रित्र १३ मा सर्गमां छपायुं छे) सं. १९६३ सं. (६, '०)

६७९ जयतिहुयण अभयदेवसूरि विरचित समयसुंदरनी टीका साथे  
कृपाचंद्र शिष्य सुखसागरे शोध्यो छे. ( १२ )

६८० जयतिहुयण स्तोत्र टीका वालावशोध (सं. १२४७ (२०५)  
जयतिहुयण भेट, कोटा; शेरसिंह.  
जयतिहुयण स्तोत्र रु. ०-४-०

जयतिहुयण स्तोत्र समयसुंदरसूरिकृत विवरण साथे अभय-  
देवसूरि विरचित. किं. नथी. ( २०६ )

जयतिहुयण स्तोत्र सर्वीक प्र. लोहावट ( मारवाड ) धी  
हजारीमल रतनलाल अमूल्य. ( ३७, ६८, ७१ )

६८१ जयन्तविजय अभयदेव विरचित ( महाकाव्य ) रु. १-०-०  
( ६, १० )

६८२ जयानंदकेवली चरित्र संस्कृत ( पाना ) रु. १०-०-०  
मुनिसुंदरसूरि कृत. सं. १९६८ ( ३२, ५० )  
" " " की. रु. ६-०-० ( २०२,  
३, २०७, ६ )

६८३ जयानंदकेवलीनो रास पंडित पद्मविजयजी विरचित. रु.  
२-८-० सं. १९४५ ( २०८ )

६८४ जयानंद केवलीनो रास ( जुओ आनंदकाच्य. महोदधि मौ.  
३ जुं )

६८५ जर्यंतविजयकाच्य वि. ( ५० )

६८६ जर्यंति व्याख्यान. रु. ८-८-० ( २०४ )

६८७ जल यात्रादि विधि रत्नशेखरसूरि विरचित जैन चैत्यमां  
जिन विवनो प्रवेश करवानो विधि अष्टोत्तरी स्नाननो विधि  
ग्रह दिग्गपालपूजननो विधि लघु स्नाननो विधि  
ध्वज तथा कलश चढाववानो विधि बगेरे. ( ७, ७१ )

६८८ जलपे कल्पलंता. रत्नमंडन कृत. रु. ०-३-० ३४ दृढ़क-  
मल प्रवंध आमां छे. सं. ( १६, १० )

६८९ जलपे मंजरी प्राच्य मुनि पुंगव विरचित शो. ललितविजय.  
रु. ०-२-० सं. ( ६ )

६९० जवाब दावा ( जैन समाचार हृष्टक पत्राधिपति की पुकारना  
जवाब ) ले, मुनि बहुभ विजयजी मु. पालणपुर. ( २१० )

६९१ जस विलास विगेरे विविध पद संग्रह. रु. ०-९-०

६९२ जहांगीरनामा भा. २ जो, मुन्सी देवीप्रसाद हिन्दी. रु.  
१-१०-० अजैन.

६९३ जलयात्राविधि रत्नशेखरसूरि विरचिता, रु. ०-६-०  
( 'जलयात्रानोजिनविव प्रवेश, अष्टोत्तरीस्नान विधि ग्रह  
दिग्गपालनां पूजननो विधि, लघु स्नान विधि ध्वज तथा  
कलश चढाववानो विधि ) ( ७ )

६९४ जातकाभरणम्. ( ५० )

६९५ जापमाला. ( ५०, २३१ )

६९६ जिनगुण गान लहर, यतीन्द्रविजय, रु. ०-६-० ( ३७ )

जिन ]

- ६९७ जिनगुण गायन. रु. ० ३-०  
 ६९८ जिनगुण पद्मावलि. (३३)  
 ६९९ जिनगुण पुष्पमाला अलभ्य. रु. ०-३-० (१०८)  
 ७०० जिनगुण मंजरी. रु. ०-४-० (८८)  
     जिनगुण मंजरी. रु. ०-२-०  
 ७०१ जिनगुण मंजूपा. प्रथमभाग वि. राजेन्द्रसूरिनो शिष्य समुदाय. सं. १९६५ रु. ०-१२-० (३७)  
     " " दूसराभाग स्तवनादि. सं. १९६६ रु.  
     ०-७-० (३७)  
     " " भाग ३ जो. सं. १९७१ अलभ्य (३७)  
     " " भाग ४ यो. सं. १९७४ (३७)  
     " " भाग ४ यो. रु. १-४-० (३७)  
 ७०२ जिनगुण रत्नमाला. रु. ०-२-० (१०८)  
 ७०३ जिनगुण रत्नावली मा. २ जो.  
 ७०४ जिन चतुर्विंशतिका. (दि.) भूपाल कवि प्रणीत. (जुओ काव्यमाला गुच्छक भा. ७ मो )  
 ७०५ जिनदत्तसूरि महाराजलुं चरित्र. रु. ०-१-०  
 ७०६ जिनदत्त चरित्र पाणेकचंद दिगंबर जैन ग्रन्थमाल सम्पुष्प श्रीमद् गुणभद्राचार्य विरचितम् कि. लखी नयी (७१)  
 ७०७ जिनदर्शन पर्व गुणावली.  
 ७०८ जिनदर्शन पूजन सामायिक विधि प्रकाश. रु. ०-६-०  
     हिन्दी (२१२, २१३)  
 ७०९ जिनदेव दर्शन. पोद्धनलाल द्लीचंद देशाइ बकील. वी. ए. एल. एल. वी. सं. १९६६ रु. ०-३-० (२१४)  
 ७१० जिनदेव मुनीभर विरचित अभिधान संग्रह भा. २ जो )  
 ७११ जिन पिंजर स्तोत्र विग्रे शास्त्री. सं. १९५४ (२०५)

जिन ]

६६

[ जिना

७१२ जिनपूजाअधिकारमीमांसा. ले. वाहु जुगलकीशोर सं.  
१९६९ रु. ०-४-० (१२)

जिनपूजाधिकारमीमांसा. रु. ०-२-०

७१३ जिनपूजा महोदधि. रु. ४-८-० (?)

७१४ जिनप्रतिष्ठामहोत्सवर्णन. रु. ०-२-६

७१५ जिन बोलसंग्रह. (१९०)

७१६ जिनभक्तिआदर्श. ले. कुंवरजी आणंदजी (२१६)

७१७ जिनशतक जंबुगुरु विरचित (जुमो काव्यमाला माग ७ मो)

जिनशतक भाषांतर गुજराती जंबुगुरु विरचित शब्दार्थ साथे

अनुवादक याचस्पति, कवि दयाशंकर रविशंकर सं.

१९७० रु. ०-१२-० (२१६, ७१)

, , हिन्दी समन्तभद्राचार्य कृत टीका सःहित. टी.

कर्ता पन्नालाल वाकलीवाला रु. ०-१२-० (दि.

२१७, ७१)

७१८ जिनस्तवन चोबीरी. गुजराती पञ्चविनयनी कृत. अपदावाद  
जैन ग्रंथ प्रकाशक सभाना कार्यवाहक वाढीलाल शाह  
रु. ०-२-० (५०, २१८)

७१९ जिनस्तुति. (६८)

७२० जिनहर्षना इस्ताक्षरो. (?)

७२१ जिनागम विस्तार अने आगम प्रकाशने अंगे केटलाक विचार  
ले. मनसुख रवजी महेता गुजराती (२०९, ५०, २१९)

७२२ जिनालयगमन. रु. ०-०-६

७२३ जिनाहापदीप. सिद्धमूर्ति वियेकविलास भा. १ लो. दूसरा  
उ. रामरीद्विगणि हिन्दी.

७२४ जिनाहाविधि प्रकाश. (डीशाचो फाटी गयो.ठे) (१२).

- ७२५ जिनेन्द्रदर्शनपूजा, रु. ०-८-०
- ७२६ जिनेन्द्रदर्शनपूजाविधि डेमी पोकेटसाइज़ पा. २८८ संग्रा-  
हक. परी मणीलाल सुशालचं पालणपुर सं. १९७५  
( २२० ) रु. ०-४-०
- ७२७ जिनेन्द्र पूजासंग्रह, पंडित माणेकविजयनी प्र० शेव वधुमाइ  
माणेकचंद सं. १९५६ रु. १-१२-० ( ७१ )
- ७२८ जिनेन्द्र प्रक्रिया ( उत्तरार्ध ) गुणनंदि विचित्रा. ( सनातन  
जैन ग्रंथमाला ) ( २२२ )
- जिनेन्द्र प्रक्रिया, रु. १-८-०
- ७२९ जिनेन्द्रभक्ति सुवाकर पूर्वाचार्य सं. १९७२ रु. ०-८-०  
अलभ्य, ( ३७ )
- ७३० जिनेन्द्रस्त्वादि गुण मोहनमाला. रु. ०-६-० ( २२३ )
- ७३१ जिनेन्द्रस्तुति. ( १ )
- ७३२ जिनेन्द्रस्तुति गर्भित विचित्ररागमाला. ले. गंभीरविजयर्जी  
रु. ०-२-० ( २२४, ५० )
- ७३३ जिनेन्द्रस्तुतिरत्नाकर रु. ०-४-०
- ७३४ जिनेन्द्र चतुर्विंशतिका. ले. बुद्धिसागरमूरि सं. १९६९ वे  
चोबीसीओ रु. ०-१-६ ( १९१ )
- ७३५ जिनोदयमूरि वीवाहलु ( संक्षिप्त सारख्य तथा मूळ वीवाहलु )  
( जुओ पेतिहासिक रास संग्रह भा. ३ जो )
- ७३६ जिनोपदेश मंजरी कथापंचक. राजेन्द्रमूरि सं. १९७४ ( ३७ )
- ७३७ जिनोपदेश मंजरी यतीन्द्र विजयनी मारवाढी. ( ३७ )
- ७३८ जीवदया. ( २२५ )
- ७३९ नीवदयाना हिमायतीओने एक अपीक. ( ५०, २२७ )
- ७४० जीवनपमा ( राजेन्द्रमूरिलुं जीवनचरित्र मेट ) यतीन्द्रविजयर्जी  
सं. १९७२ ( ३७ )

७४१ जीवन सुधारणाना सन्मार्ग ले. विष्णुदास मूलचंद शाह.  
बी. ए. भावनगर (२२६)

७४२ जीवभेद निरूपण यतीन्द्रविजयजी भेट. सं. १९८० (३७)

७४३ जीवविचार ( जुओ प्रकरण लघुसंग्रह )

७४४ जीवविचार. रु. ०-२-०

जीवविचार मूल और अर्थ शान्तिसूखिजीकृत हि. (१, ३९)

जीवविचार प्रकरण. रु. ०-४-६

जीवविचार प्रकरण गुजराती (५०)

” ” हिन्दी (५०, २२८)

” ” मूल मोटा टाइपनुं रु. ०-०-९

जीवविचार प्रकरण ( शान्तिसूखिजीकृत ) पाठ्क रत्नाकर रचित  
टीकया समेतम् (२२९)

” ” बालावबोध. रु. ०-४-६ गांधाजीना  
लुटा शब्दोना अर्थ मूळ शब्दार्थ विस्तारार्थ विग्रे  
तथा तेना लुटा बोल.

जीवविचार ( प्रकरण ) सटीक (पाना) रु. ०-४-० (३३)

जीवविचार बालावबोध युक्त. रु. ०-४-०

जीवविचार दृति भापान्तर मूळ साथे. ( १७, ७१ )

जीवविचार दृति मूळ अने भापान्तर साथे. रु. ०-८-० (१७)

७४५ जीवहिसा निषेध जीवनचरित्र. रु. ०-४-०

७४६ जीवाजीव राशि प्रकाश श्री ज्ञानवर्धक जैन मित्रमंडल सैलाना  
मांडवा रु. ०-४-० ( २३०, ७१ )

७४७ जीवाजीवभिगमसूत्र टीकाकार पलयगिरि सं. ग्रंथ नं. ५०  
(१६) रु. ३-४-०

७४८ जीवानुशास्ति कुलकम् ( जुओ कुलकसंग्रह १७ वालो )

जीवा।]

- ७४९ जीवांजीवाभिगमसूत्र सटीक संपूर्ण (पाना) मलयगिरि टीका  
युक्त, रु. ३-४-० (१६)
- जीवांजीवाभिगम मलयगिरि. (२४, ५०)
- ” ” सूत्र भाषान्तर. (५०)
- ” ” मलयगिरि (१६)
- ” ” उपांग विवरण साथे. मलयगिरि (१६)
- ” ”
- ७५० जीवंघरचंपूः (५०)
- ७५१ जुनागढना महाजननो द्याछु ठाव नानाशंकर कक्षीदास।  
जुनागढ (५०)
- ७५२ जुनीगुजरातीपाया अने जैनसाहित्य. (२३१)
- ७५३ जैसलमेरमांडागांरीयग्रन्थानां नूची. (संपूर्ण प्राया) रु.  
२-८-० (१३८)
- ७५४ जैन आल्पम्.  
आदीश्वरनी मोटीडुङ्क पालीताणा, आचुनां पंदिर, ता-  
रंगा, भोयणी तथा दृग् सुनिओना जुदा जुदा फोटा घे.  
(बडोदरा कोन. वस्तवनो) रु. १-८-० (२३२)
- ७५५ जैन इतिहास अंक २ जो. रु. ०-०-६
- ७५६ जैन इतिहास भा. २ लो ले. घरजपल जैन दि. रु. ०-१२-०  
(५०, २३३)
- मा. २ जो. रु. ०-१२-० (५०, २३३)
- ७५७ जैन इतिहास. रु. ०-१०-० से. ११६२ (१४२, १४३)
- ७५८ जैन इतिहास गुर्जराती रु. ०-६-० (?)
- ७५९ जैन इतिहास साहित्य गु. को. रु. नो. अंक (साहित्य  
जुलाई-सेप्टेम्बर १९१५ (५०, २३५))
- ७६० जैन ऐतिहासिक रासपाला. रु. २०८ गोनक रु.

” ” भा. ६ ठो. गौतमकुलक कथा सहित. रु.  
२-८-० (७)

” ” भा. ७ मो. पृथ्वीचंद्र अने गुणसागर चरित्र  
रु. ३-४-० (७)

” ” भा. ८ मो. शान्तिनाथनो रास रु. ३-०-०  
(७)

७६७ जैन कथा संग्रह भा. १ लो. रु. १-०-०

” ” ” १३ कथाओ रु. १-४-०

” ” भा. १ लो. रु. १-४-० (५२)

” ” भा. २ जो. रु. १-४-० (५२)

” ” भा. २ जो. रु. १-०-०

७६८ जैन कर्तव्य. अमूल्य. (२३८, ५०)

७६९ जैन काव्य दोहन. भा. १ लो. रु. २-०-० (२३९)

७७० जैन काव्य प्रकाश. रु. १-४-०

७७१ जैन काव्य प्रकाश भा. १ लो. शिला प्रेसनो छापेल सं.  
१९३९. ६० चैत्यवंदन, ९३ योयो, ३० छंद, १८  
स्तवन, २० वीसविहरमाननां, २४ जसविजयचोबीसीनां  
२४ मानविजय चोबीसी, २४ पद्मविजय चो०, रामवि-  
जयकृत आदि ५४ जिनना, ३३ अजितनाथनां, ३३  
नेमिनाथनां, ४ नेमनाथना वारमास, ६६ पार्वनाथनां  
स्तवनो, २२ महावीरनां, तथा १८० वीजां. सञ्जाओ  
२९ होरी वसंत फागादि. (६)

७७२ जैन काव्य प्रवेश की. वांचन, मनन सं. १९६८ (२१४)

७७३ जैन काव्य प्रवेश, टी. मोहनलाल द. देशाइ इ. स. १९१२  
जुदां जुदां जैन काव्यो लड ते पर विवेचन (अलभ्य)  
रु. ०-६-०

रु. १-०-० ( १५, ५८ थी ६२ १८४ ) शोधक  
अने विवेचनकर्ता मोहनलाल दलीचंद देशाइ सं.  
१९६९ शेठ शांतिदास तथा मुनिओना ऐतिहासिक रास  
तेनां विवरण अने आलोचना तथा शब्दार्थकोप सहित  
प्र. अध्यात्म ज्ञान प्र. पंडल चंपागली मुंबई. मैघजी ही-  
रजीनी कुं. पायधुनी मुंबई.

७६१ जैन औपदेशिक ग्रंथावली गु. विभाग पृ. १६८ थी २४६  
सुधीनो ( २३५, ५० )

७६२ जैन और बोद्धका भेद. राजा शिवप्रसाद सितारे हिन्दकृत.  
रु. ०-०-६ ( १४६, २३६ )

७६३ जैन कथा द्वार्विशतिका. सं. १९५३ ( २३४, ७१ )

७६४ जैनकथा रत्न कोप भा. १ लामां सिन्दूर प्रकरण कथा स-  
हित. रु. १-४-०

७६५ जैनकथा रत्नकोप भा. २ जो. नेपिनायनो रास. सं. १९४६  
रु. २-४-० ( ७ )

,, „ भा. ३ जो. सं. १९४६ ( ७ )

१ मोह विवेकनो रास.

२ उपमिति भवप्रपञ्च आश्रयी श्री धर्मनाथनुं स्तवन.  
तेमां मोहादिकना परिवार तथा सम्यग्दर्शनना प-  
रिवारनुं वर्णन छे.

३ सम्यक्तव सप्तिका बालावबोध तथा कथा सहित.

७६६ जैन कथा रत्नकोप भा. ४ यो. अर्थदीपिका बालावबोध,  
रु. ३-०-० ( ७ )

„ „ भा. ५ मो. भुवनभानु केवलीनो रास वि-  
नारे रु. २-८-० ( ७ )

[ जैन ]

७३

[ जैन ]

७८७ जैन ग्रंथावली, रु. ३-०-० ( २३५ )

७८८ जैन चित्रमाला रु. ०-८-०

७८९ जैनजन मांसभस्त्रणनिषेध, धनविजयजीविरचित, भेट, सं.  
१९५६ ( २४१, ५० )

७९० जैन उद्योतिप तीर्थि पत्रिका, १९७२ थी २००७ सुधीना  
२५ वर्षपुं धैवांग, रु. १-०-० ( २४२, ५० )

७९१ जैन हीरेकटरी ( बहेर भावनगरनीन फक्त छे (६, १७, ५०) )

७९२ जैन तत्त्व दिग्दर्शन, ०-४-०

“ ” “ ” विजय धर्म सूरि. ( १४, ४७ )

७९३ जैन तत्त्वनो वधारो श्री महावीर स्वामीना पिताना चरणे  
“ जैन ” भावनगर भेट, ( ७१, ४४ )

७९४ जैन तत्त्व परीक्षा प्रथम सर्ग उदय विजय सूरि प्रणीत नेपि  
विजय सूरि शिष्य रु. ०-४-० ( २१८ )

७९५ जैन तत्त्व प्रकाश, रु. ०-०-६

७९६ जैनतत्त्व प्रदीप प्र, पंगल विजय. ( ४७ )

७९७ जैन तत्त्व प्रदीप मुनि पंगल. विजय अभेदंद मगवानदास  
भावनगरी सं. १९७४ ( ४७, १४ )

७९८ जैनतत्त्व प्रवेशिका योजक कर्पूर विजयजी रु. ०-४-०  
( ३३ )

७९९ जैन तत्त्व मासान्त.

“ ” ” नो वधारो हिन्दी, प्रस्तावना उपोद्घात,  
ग्रन्थकर्नातुं जन्म चरित्र, वंश दृष्टि सुनिराज, सहायकोक्ता  
फोडु वृत्तान्त. की. नथी. ( ५० )

८०० जैन तत्त्व मीमांसा हिन्दी ले. लाला कलोमल एम. ए. रु.  
०-०-६ ( ४८ )

७७४ जैन काव्य सार संग्रह. रु. २-०-०

” ” ” सं. १९३८ रामचरित्र विग्रे. चोबी-  
सीओ विग्रे. रु. ५-०-० ( १, २४० )

७७५ जैन कुपार संभव काव्य अर्थ सहित जयशेखर मूल तथा  
अर्थ शास्त्री. रु. १-१२-०

७७६ जैन कोषकी तरक्कीकाराजह ? उद्दु विना मूल्य ( ४८ )

७७७ जैन ल्लीस्टी संवाद बुद्धिसागरसूरि ( १५, ५८थी६२, २८४ )

७७८ जैन गच्छ मत प्रबंध. ग्रं. ३९ }  
संघ प्रगति. ग्रं. ४० } पृ. ३०४ रु. १-०-०  
जैन गीता. ग्रं. ४१ }

७७९ जैन गायनमाळा अंक १ थी ४ रु. ०-४-०

” ” अंक ४ थो. रु. ०-०-६

७८० जैन गायन रसिक संग्रह. ( २४०, ५० )

७८१ जैन गीता. सं. नं. ४१ ( जुओ जैन गच्छ मत प्रबंध )

७८२ जैन गीता विवेचन युक्त गुजराती. ( १५, ५८थी ६२, २८४ )

७८३ जैन गुण प्रबोध चिंतामणि. रु. ०-२-०

७८४ जैन गुण प्रबोध चिन्तामणि. भा. १ लो. वालाभाइ त्रिकम-  
लाल अमदावाद. रु. ०-५-०

७८५ जैन ग्रंथ गाइड ( श्री मार्ग दर्शक भोमीयो ) रु. १-०-०  
( १७ )

७८६ जैन ग्रंथ रत्नाकर अंक १ लो. ( व्रह्म विलास पूर्वार्ध ) रु.  
०-९-०

” ” अंक. २ जो. ( व्रह्म विलास उच-  
रार्ध ) रु. ०-९-०

” ” अंक. ३ जो. ( दोलत विलास, आम  
परीक्षा, आम पीपांसा ) रु. ०-९-०

[ जैन ]

७३

[ जैन

७८७ जैन ग्रंथावली, रु. ३-०-० ( २३५ )

७८८ जैन चित्रपाला रु. ०-८-०

७८९ जैनजन मांसभक्षणनिषेद, धनविजयनीविरचित, भेट, सं.  
१९५६ ( २४१, ५० )

७९० जैन ज्योतिश तीर्थि पत्रिका, १९७२ थी २००७ सुधीना  
२५ वर्षानुं पैवांग, रु. १-०-० ( २४२, ५० )

७९१ जैन डीरेक्टरी (शहेर भावनगरनीज फक्त छे) (६, १७, ५०)

७९२ जैन तत्त्व दिग्दर्शन, ०-४-०

“ ” , “ ” विजय घर्ष सूरि. ( १४, ४७ )

७९३ जैन तत्त्वनो वधारो श्री महावीर स्वामीना पिताना चरणे  
“ जैन ” भावनगर भेट, ( ७१, ४४ )

७९४ जैन तत्त्व परीक्षा प्रथम सर्ग उदय विजय सूरि प्रणीत नेमि  
विजय सूरि शिष्य रु. ०-४-० ( २१८ )

७९५ जैन तत्त्व प्रकाश, रु. ०-०-६

७९६ जैनतत्त्व प्रदीप प्र. मंगल विजय. ( ४७ )

७९७ जैन तत्त्व प्रदीप मुनि मंगल. विजय अमेनद भगवानदास  
भावनगरी सं. १९७४ ( ४७, १४ )

७९८ जैनतत्त्व प्रवेशिका योजक कर्षुर विजयजी रु. ०-४-०  
( ३३ )

७९९ जैन तत्त्व प्रासाद.

“ ” , “ ” नो वधारो हिन्दी. प्रस्तावना उपोद्घात,  
ग्रन्थकर्तानुं जन्म चरित्र, वंश वृक्ष मुनिराज, सहायकोका  
फोड वृत्तान्त. की. नथी. ( ५० )

८०० जैन तत्त्व मीमांसा हिन्दी ले, लाला कनोपल एम. ए. रु.  
०-०-६ ( ४८ )

- ८०१ जैन तत्व शोधक ग्रन्थ गुजराती. रु. १-०-० (२४३,५०)
- ८०२ जैन तत्व सार विवेचक. मुनिश्री जिन विजयनी कि. रु. ०-१०-० (७१)
- ८०३ जैन तत्व सार गुजराती भाषान्तर. रु. ०-६-० (१७, ७१)
- जैन तत्व सार. रु. ०-५-०
- ” ” हिन्दी ताराचंद दोशी भेद. [ सं. १९६६ ]
- ” ” गुजराती भाषान्तर. रु. ०-२-० (१७)
- ” ” मूळ तथा भाषान्तर. रु. ०-६-० (१७)
- ८०४ जैन तत्व संग्रह. रु. १-०-० सं. १९६० (२४४)
- ८०५ जैनतत्त्वज्ञान विजयर्थमसुरि भन्डारकरना रीसर्च इन्स्टी-  
ट्युशन तरफथी.
- ८०६ जैनतत्त्वादर्श ( शास्त्री ) रु. ४-०-० गु. भीमसिंह माणेक  
मुंबई ( ७, १७ )
- ” ” ( गुजराती ) पूर्वार्थ. रु. २-०-०
- ” ” भा. २ जो ( गु. ) रु. १-०-०
- ८०७ जैनतर्कपरिभाषा ( जुओ यशो विजयनी जैन ग्रंथमाला  
( सभा ) )
- ” ” ” ( यशो विजयनी ग्रंथमालामां छपायो.  
सं. १९६५ प्रमाणनुं लक्षण अने तेना भेदनुं वर्णन  
सं. ( ६ )
- ८०८ जैनतर्कवार्तिक श्री शान्त्याचार्य दीक्षा युक्त शोधक विठ्ठल  
शास्त्री. रु. २-०-० ( १४ )
- ८०९ जैनतीर्थगाइड ( शान्तिविजयनी कृत ) रु. ३-०-०
- ८१० जैनतीर्थयात्रा हिन्दी. ( ५० )

- ८११ जैनतीर्थयात्रा दीपक हिन्दी, फलेहचंद, रु. ०-४-०
- ८१२ जैनतीर्थावली, रु. ०-२-०
- ८१३ जैनतीर्थावलीप्रवास, रु. १-०-०
- ८१४ जैनतीर्थावलीप्रवास लखपसो नेणसी गु. रु. १-८-०
- ८१५ जैनदर्शन न्यायविजय सं. १९१९ रु. ०-८-० ( १४ )
- ८१६ „ „ पंडित वहेचरदास जीवराज, रु. २-०-०
- ८१७ जैनदर्शनना मूळतत्त्वो अंग्रेजी उपरथी कर्ता हीराचंद ली-  
लाघर झावेरी, रु. ०-४-० ( ६०, ७१ )
- ८१८ जैनदीक्षा हिन्दी. ( ६८, २४५ )
- ८१९ जैनदेवदर्शन, रु. ०-३-० ( २१४ )
- ८२० जैनदेशनासंग्रह धर्मघोषसुरिनी देशना, रु.०-८-० ( १८९ )
- ८२१ जैनदृष्टिए इशावास्योपनिषद् भावार्थ, विवेचनकार बुद्धिसागर  
सूरि. ( १५, ५८ थी ६२, १८४ )
- ८२२ जैनदृष्टिए योग ले. मोतीचंद गीरथरलाल कापडीआ प्रथम  
भाग, रु. ०-८-० ( ६ )
- ८२३ जैनधर्म अने खीस्ती धर्मनो मुकाबलो ले. बुद्धिसागरसूरि.  
( १५, ५८ थी ६२, १८४ )
- ८२४ जैनधर्म रु. ०-२-० ( ८८ )
- ८२५ जैनधर्म मी. हर्वर्ट वारन के “ जैनीज्ञप् ” नामके लेखका  
अनुवाद; अनुवादक चंद्रसेन जैन वैद्य, दि. एक पैसो,  
( २०४ ) [ ५० ]
- ८२६ जैनधर्म अने देशी वैद्य विद्या ले. वैद्य जटाशंकर. ( २४६,
- ८२७ जैनधर्मका स्वरूप. ले. आत्मारामजी, रु. ०-२-० ( २४७,
- ८२८ जैनधर्मका महत्त्व, रु. ०-१२-० [ ७१ ]

- ८३९ जैनधर्मके नियम आर्यजी श्री पार्वतीजी कृत. सं. १९६२  
रु. ०-०-६ ( २४८ )
- ८४० जैनधर्मके विषयमें अजैन विद्वानोकी संमतिमें मुनसी के. ओ.  
रांका हिन्दी. रु. ०-१-०
- ८४१ जैनधर्म तरंग वीलीमोराना उपधानवाक्याओ वलसाड. इ.  
१९११
- ८४२ जैनधर्मनी माहिती. प्र. क. हरजीवन रायचंद शाह. रु.  
०-४-० ( ७१ )
- ८४३ जैनधर्म विषयक प्रश्नोत्तर हिन्दी. रु. ०-६-० ( २०५ )  
जैनधर्म विषयक प्रश्नोत्तर. रु. ०-४-० ( शास्त्री अक्षरमां )  
( २५१ )
- ८४४ जैनधर्म नियम पि. हरवर्ट. ( ५० )
- ८४५ जैनधर्मना मूळ तत्त्वो. रु. ०-४-०
- ८४६ जैनधर्मना व्याख्यानो. रु. ०-४-०
- ८४७ जैनधर्मनां व्याख्यानो उपाध्याय वीरविजयजीना शिष्य  
दानविजयजी. ( सयाजीराव गायकवाडने संभवावेला  
व्याख्यानो ) सं. १९६९. शा. विक्रमलाल मगनलाल.  
घडोदरा.
- जैन धर्मना व्याख्यान भा. १ लो. रु. ०-४-०  
" " " भा. २ जो. रु. ०-२-०
- ८४८ जैनधर्म नियम. रु. ०-१-६
- ८४९ जैनधर्मनी पहेली चोपडी. रु. ०-६-०
- ८५० जैनधर्मनी पाचीन ने अर्चाचीन स्थिति ले. बुद्धिसागर सूरि.  
सं. १९७० पृ. ९६ रु. ०-२-० ( १५, ८५ थी ६२,  
१८४ )

- ८४१ जैनधर्मींनी वीजी चोपडी, रु. ०-८-० .
- ८४२ जैनधर्मी माहिती, रु. ०-४-०
- ८४३ जैनधर्मी सत्यता, ( जैन अने ख्रीस्ती धर्मनो मुकाबलो )  
रु. ०-१-० ( २५०, ७१ )
- ८४४ जैनधर्मनो प्राचीन इतिहास, भा. १ लो. रु. १-०-०  
( ३२, ६ )
- ” ” भा. २ जो रु. १-०-० ( ३२, ६ )
- ८४५ जैनधर्मपर एक महाशयकी टीका, रु. ०-४-०
- ८४६ जैनधर्म प्रवेशपोथी भा. १ लो. रु. ०-१-० ( १४३ )  
” ” भा. २ जो. रु. ०-२-० ( १४३ )  
” ” भा. ३ जो. रु. ०-४-० ( १४३ )  
” ” भा. ४ थो. रु. ०-५-० ( १४३ )
- ८४७ जैनधर्म प्रवेशपोथी, भ. १-२ ना अर्थ रु. ०-१-० ( १४३ )  
” ” भा. त्रीजाना अर्थे रु. ०-१-६ ( १४३ )  
” ” भा. चोधाना अर्थ. रु. ०-१-३ ( १४३ )
- ८४८ जैनधर्म प्रसारक सभानी लायब्रेरीनुं लीस्ट (६) [ ( ६ )  
” ” सभानो रीपोर्ट वरस १२ रु. ०-२-०  
” ” सील्वर ज्युवीली अंक रु. १-४-० (६)
- ८४९ जैनधर्म विषयक प्रश्नोचर, ( जुदी जुदी हकीकतोनो संग्रह )  
रु. ०-८-० ( १७ )  
” ” ” रु. ०-६-० आत्मारामनी कृत  
ते लखुभाइ हीराचंद छापीने प्रसिद्ध कर्या, सं. १९४५.
- ८५० जैनधर्मशिक्षण, रु. ०-८-०
- ८५१ जैनधर्मसिध्यु, रु. ३-०-० यति मनसुखलालनी रु.  
२-८-०

- ८५२ जैनर्थम् झानेदीपक. “जैनर्थमकथा सार” (मासिकपत्र) (५ स्तवन विगेरे )
- ८५३ जैनधातुप्रतिमालेख संग्रह. भा. १ ले. बुद्धिसागरसूरि. अ. झा. प्र. मं. पाठ्यरा. रु. १-०-० (१५, ५८ थी ६२, १८४)
- ८५४ जैनयात्रुप्रतिमालेख संग्रह. भा. २ जो. (१५, ५८ थी ६२, १८४) क. बुद्धिसागरसूरि.
- ८५५ जैनधार्मिक शंका समाधान. बुद्धिसागरसूरि (१५, ५८ थी ६२, १८४)
- ८५६ जैनना अंको. सने १९१० सने १९१८ नी फाइल (४४)
- ८५७ जैनना केटलाक नामांकित पुरुषो. रु. ०-८-०
- ८५८ जैन नित्यपाठ संग्रह. (१०, २२)
- ८५९ जैन निवंध. ९ (५०)
- ८६० जैन निवंधस्त्वाकर हिन्दी (२५५, ६०) इ. १९१२
- ८६१ जैन नियपावली. (६८)
- ८६२ जैन नित्यपाठ संग्रह. काशेय पद्मवद्ध. रु. ०-६-० (१०)
- ८६३ जैन नित्यस्मरण रत्नोत्तर संग्रह अने जैन वार्षिक उत्तम पवाँ-स्तोत्रो तथा स्तवनोनो संग्रह. (२५७)
- ८६४ जैन नीतिप्रवेश. मावजी दामजी घाट कोपर. रु. ०-४-०
- ८६५ जैननो अंक. सं. १९६७ रु. ०-८-०
- ८६६ जैनन्यायनो क्रमिक विकास. भावनगर सातपी गुजराती साहित्य परिपदमां पं. सुखलालजीए करेलुं भाषण.
- ८६७ जैन पाठ्यमाला. रु. ०-६-० [ (२५८, १४६)
- ८६८ जैन पाठ्यावली. आष्टति बीजी. रु. ०-६-० (८२, ७१)
- ८६९ जैनपोथी (२५९, ७१)

जैन ]

७९.

[ जैन

८७० जैनपत्रोघ. रु. २-०-० (६)

८७१ जैनपत्रोघ भा. १ लो प्रथम कडको. जेमां विद्वि स्तवनो,  
सज्जायो, छंदो, चोविशीओ, तथनी ओलीनी विधि  
बगेरे (७. ५०)

८७२ जैनपत्रोघ पुस्तक भा. १ लो. (सं. १९४५) (७, ७१)

८७३ जैनप्रभाकर स्तवनावली. रु. ०-२-०

८७४ जैनप्रश्नोत्तर रत्नमाला. की. नयी टेकाण्यु पण नयी छाप्यु.  
धर्म संवेदी केटलाक तात्त्विक प्रश्नोत्तर द्ये.

८७५ जैन प्राचीन पूर्वाचार्यों विरचित स्तवन संग्रह. जुदां जुदां  
४१ स्तवनोनो संग्रह प्रतिस्थेः

८७६ जैन प्राचीन स्तवनादि संग्रह. रु. ०-६-०

„ „ गुजराती की. अमूल्य (२५७)

„ „ की. ०-१४-० सं. १९७९

„ „ „ रु. १-०-० [ (२५७) ]

८७७ जैन फीलोसोफी ट्रूट नं. १ (२-३-भ-१) दि. (२०४, ५०)  
„ „ कर्ता वी. आर. गांधी (अंग्रेजी) (२८, १६, १)

८७८ जैन वालोपदेश. रु. ०-२-० (४३)

८७९ जैन वालारवाली सं. १९६३ रु. ०-२-६ (१४३)

८८० जैनवोघ संग्रह. रु. ०-२-०

८८१ जैन वोल विचार संग्रह. रु. ०-८-० (२६०)

८८२ जैन वोल संग्रह भा. १ लो वालाभाइ कर्कलभाइ अमदावाद  
मांडवीनी पोल रु. ०-२-० (५०)

„ „ „ भा. २ जो उपर मुन्ह. रु. ०-४-०

८८३ जैन भानु प्रथम भाग रु. ०-५-० (६)

- ८८४ जैन भानु प्रथम भाग कर्ता वल्लभ विजयजी रु. ०-५-०  
 ( २०१, ६, १७, २२८ )
- ८८५ जैनपत नास्तिक मत नहि है. रु. ०-०-३ (४८)
- ८८६ जैनपतवृक्ष (मोड़) रु. १-४-० (६)
- ८८७ जैनपतवृक्षनी समझती लघु वृक्ष सहित. रु. ०-८-०
- ८८८ जैन पत वृक्ष (आत्मारामजी कृत) आत्मानंद सभा पंजाब.  
 ८८९ जैनपत शिक्षा. (दि०) [ सं. १९५६]
- ८९० जैनपतसमीक्षा केस. ( आर्यसमाज साथे फेसलो ) फो-  
 जटारी दिल्ही. ( ६, ५० )
- ८९१ जैनमधुरगायन रस रु. ०-२-०
- ८९२ जैनपार्ग दीपिका. रु. ०-१२-०
- ८९३ जैनपार्गपवेशिका. रु. ०-२-०
- ८९४ जैनपार्गप्रारंभपोधी रु. ०-२-०
- ८९५ जैन मुक्तावली. मूरिस्तन शतक. च. प्रणेता नेविविजय शिष्य  
 मुनि नन्दनविजय सं. १९७९ (११)
- ८९६ जैन पांसपक्षण निषेध हिन्दी. धनविजयजी भेट. (२४१)
- ८९७ जैनरहस्य भेट. तीर्थविजय पं. सौर्यम् वृहत्तागच्छीय स-  
 मस्त संघ (२८१)
- ८९८ जैन रामायण, कृष्णलाल वर्षा हिन्दी. रु. २-०-०
- ८९९ जैन रामायण विसनजी चतुर्भूत गुजराती रु. १-०-०  
 " " भापान्तर याने रामचरित्र. सं. १९५२ (२८२,  
 ५०) रु. २-०-०  
 " " मृछ संस्कृत. हमचंद्राचार्य विरचित रु. २-०-०  
 ( २४, ५० )

- ९०० जैन रासमाला. जैपां ३६३ रासोनी नोंध हे. अने तेंना  
संवत तथा कर्ताओनां नाम पण हे (५०)
- ९०१ जैन रासमाला. ( २३५, २२ )
- ९०२ जैन ( ऐतिहासिक ) रासमाला. भा. १ लो. रु. १-०-०
- ९०३ जैन रासमाला. रु. ०-४-० ( २३५ ) [ ( २१४ )
- ९०४ जैन रासमाला ( पूर्वाणी ) मोहनलाल दलीचंद देशाइ. कुल  
६४१-रासाजो चोपाइओ घरे. ( २१४, २३५ )
- ९०५ जैनपि पटनिर्णय. यतीन्द्रविजय. रु. ०-४-० ( ३७ )
- ९०६ जैनलग्नविधि. तैयार करनार वैद मगनलाल चुंनीलाले  
बडोदरा. रु. ०-१-० ( १३१ )
- ९०७ जैन लायदेरी. गुजराती ( १ )
- ९०८ जैन लावणीसंग्रह. ( शास्त्री ) भा. १ लो. रु. ०-८-० ( ७ )  
" " ( गुजराती ) रु. ०-६-०
- ," " भा. ? लो. गुजराती दिन्दी. रु. ०-८-०
- ९०९ जैन लेखमाला. रु. १-८-०
- ९१० जैन लेख संग्रह. पथम भाग. रु. ५-०-० ( २८३, २८४ )
- ९११ जैन लॉ. ( दि. ) ( ५० )
- ९१२ जैन वार्षिकपत्रों अने नित्यस्परण स्तोत्र. अमूल्य ( २५७, ५० )
- ९१३ जैन विश्वापुर्नर्लभ निषेध हिन्दी. धनविजयनी कृत. सं.  
१९५३ ( २८५ )
- ९१४ जैन विवाहनां गीत. रु. ०-०-३ ( ६ )
- ९१५ जैन विवाहनां गीतो. म. सु. महेता. गुजराती.
- ९१६ जैन विवाह विधि. रु. ०-६-० ( ६ )

९१७ जैन विविध स्तवन संग्रह. भाग १-२-३-४ गोविंदराम  
भणसाली. (४३)

९१८ " जैन विवेक प्रकाश " मासिक. ( २८६ )

९१९ जैन विवेक हिन्दी. इरजसरायकृत. प. अवोलखचंद जैन  
प्रभाकर प्रेस. सं. १९४७ रु. १-०-० (५०).

९२० जैन ब्रतक्रियाविधि संग्रह पाना. रु. ०-२-० (१७) सं.  
१९७५

९२१ जैन शशिकान्त भा. १ लो. रु. १-८-० ( १४३ )

९२२ जैन शासन पत्रनो दिवालीनो अंक. रु. १-०-० ( १२३ )

९२३ जैन शासन अठधाडीक पत्र. दिवालीनी खास अंक. ( २८७ )

९२४ जैन शासनसार. अने मूर्तिपूजा निवंध. रु. ०-८-० ( ६७ )

९२५ जैन शासन सार अने मूर्तिपूजा निवंध. पृ. ६७ रु.०-४-०  
ले. कोठारी रीत्यचंद उजपचंद शुर्जेर ( जीवदया अने  
कथाय नियद वगेरे. ) ( २२० )

९२६ जैन शास्त्र माला खंड १ लो. सुविचारमाला. पणका नं. १७  
वाहिलाल मोतीलाल शाह. सात आगमोनी मतलब की.

९२७ जैन शालोपयोगी अंक गणित भा. १ लो. रु. ०-१-६  
" " " भा. २ जो. (६)

" " व्याकरण. रु. ०-२-६ (६)

" " शिक्षणमाला (३३) पहेली चोपडी रु. ०-२-०  
वाल्पोधी रु. ०-१-६ दीजीचोपडी ०-३-० श्रीजी  
" " पाठमाला. (६) [ चोपडी. ०-४-०

९२८ जैन शिक्षा दिग्दर्शन. श्री विजयर्थमूर्ति. ( ?४, ४७ )

९२९ जैन खेतांवर कोन्फरन्सनो रीपोर्ट. १९६५-६६ नो.

“ ” , हेरल्ड मासीकनी फाइल सने १९१४-  
१९१५-१९१६ ( २३५, १ )

१३० जैन खेतांवर दीरेकटरी. भा. १-२ रु. १-१४-० ( २३५ )

” ” , सने १९१५ रु. ०-४-० ( २८८ )

” ” , पंदिरावली. भा. १ लो रु. १-८-० ( २३५ )

१३१ जैन सज्जाय संग्रह. रु. ०-१०-० ( १३१ )

१३२ जैन सज्जाय संग्रह. भा. १ लो. रु. ०-१०-० ( ६ )

१३३ जैन सज्जायमाला. रु. १-१-०

भा. १-२-३-४ वाढाभाइ छानकाळ.

२, २, २, २,

१३४ जैन सज्जायमाला भा. १ लो. पगनलाल हड्डीसंग. ( १७९ )

” ” भा. ३ जो. रु. १-०-० ( ८२ )

१३५ जैन सती धर्मका स्वरूप. रु. ०-२-० ( ६ )

१३६ जैन सती मंडळ. सं. १९६६ रु. १-४-० ( १४२, २८९,  
१२ )

” ” भा. २ जो. रु. १-०-०

१३७ जैन सती रत्न. ( प्रथम भाग ) ले. द्वालचंद लखमीचंद.  
शाह. सचिव. रु. १-४-० ( २९० )

१३८ जैन समाचार भा. १ लो २ जो. रु. ०-८-०

१३९ जैन समाचार भा. ३ जो. ४ थो. रु. ०-८-०

१४० जैन समाज मासिक धीरविजयजी महाराजनो फोटो ट्रैटण

१४१ जैन सायुओनुं कर्तव्य. ( ५० ) [ ग्रंथ. ( ५१. ) ]

१४२ जैन साहित्य अने श्रीमंतोनुं कर्तव्य. ले. मोहनदाश द्विती-  
चंद. ( २१४ )

१४३ जैन साहित्यका इतिहास. ( ७१ )

जैन ]

- ९४४ जैन, साहित्य, निर्बंध, गुजराती, (२१२, ५०, २३५)  
 ९४५ जैन साहित्यनी हितावह दिशा, सातमी, गुजरात साहित्य प्रिपिदना जैन विभागना अध्यक्ष, श्रीयुत पैदित, फतेचंद क., लालननु भाषण, (१४६)
- ९४६ जैन, साहित्य पैकी अल्प गुजराती रासो आदिना ग्रंथकारों नी यादी, जै. ऐ. को, ओ. मुंबई.
- ९४७ जैन, साहित्यमां दिकार थवाथी थयेली हानि लेखक अने प्रकाशक, पं, बेचरदास जीवराज, रु. १-८-०
- ९४८ जैन साहित्य संमेलन, (भा. १-२) जोधपुर, रु. १-०-०  
 (१४) गु. हि. अंगोजी.
- ९४९ जैन साहित्य संसोधक, त्रिमासिक रु. ५-०-० प्रति अंक, रु. १-८-० प्राचीन शोध खोलनो नमुनो, (१५८).
- ९५० जैन सिद्धान्तग्रंथावली, रु. ३-०-० सं. १९६५, (२३५)
- ९५१ जैन सिद्धान्तदर्पण प्रथमखंड, (दि.) रु. १-०-०
- ९५२ जैन सिद्धान्तनियमावलि, प्र, करोडीचंद मंत्री (दि.) (२९४)
- ९५३ जैन सिद्धान्तप्रवेशिका, रु. ०-३-०  
 " " गुजराती अनुवाद प्रका, मुलचंद करसः  
 नदास फापडीया सुरत रु. ०-४-० (७१)
- ९५४ जैन सिद्धान्त भवन आरा (दि.) की प्रथम वार्षिक रीपोर्ट, ओरु नियमावली, (२९४)
- ९५५ जैन सिद्धान्त सपाचारी, रु. ०-८-०
- ९५६ जैन सिद्धान्त संग्रह नामा १०१ ग्रंथनो संग्रह, (दि.) रु. २-४-० (२९५)
- ९५७ जैन सुगुण स्तवनावलि, रु. ०-३-०
- ९५८ जैन सूबोध प्रकाश, भा, १ लो, रु. ०-२-०, (२९६)

- १५९ जैन सुवोध प्रकाश भा. १ लो कि. नर्थी, आष्ट्रति श्रीजी,  
सं. १९५९ (२९७),
- ” ” ( ” ) भा. २ जो. रु. ०-१०-०. सं. १९५१  
(२९६)
- १६० जैन सुवोध प्रथम भाग भेट. इ. ३८८१ पर्वतिध्यादि स्तव-  
नादि (२९८).
- १६१ जैन सुवोध संग्रह. रु. ०-८-०
- १६२ जैन सूत्रोंमें मूर्तिपूजा. हिन्दी. (२०७)
- १६३ जैन (जैन पार्टी) सूर्य. सं. १९६३ रु. ०-३-०. (१९९)
- १६४ जैन संगीत कमलोदय प्रथम भा. पं. मोहनलाल मुनि (ख१०)
- १६५ जैन संमदाय शिक्षा. कर्ता श्रीपातञ्चंद्रजी यति वीक्षानेरवासी  
रु. ३-८-० (१०, ७१)
- १६६ जैन संस्कार दिधि. (आवकना १६ संस्कार) रु. ०-५-०
- ” ” , शान्तिविजय. रु. ०-८-० [हि. (३०१)]
- १६७ जैन संस्कृत स्तोत्र रत्नसंग्रह. तथा गुजराती स्तवन तथा ग-  
हुंलीसंग्रह रचनार पन्यास सौभाग्यविमल शिष्य मुनि  
मुक्तिविमल. रु. ०-४-० (१९७)
- १६८ जैन स्तवन विलास. भैरोदान लहेरचंद. (४३)
- १६९ जैन स्तवन सशाय संग्रह. भैरोदान उदेचंद. (४३)
- १७० जैन स्तवनावली भा. १-२-३ रु. ०-४-०
- ” ” , निगदासकृत. हिन्दी. सं. १९४८ (३०२)
- १७१ जैन स्तुति रु. ०-१-० (६८, ३००)
- १७२ जैन स्तुति (३०३, ५०)
- १७३ जैन स्तोत्रमाला. गुणविजय भेट. सं. १९७९ (१५)
- १७४ जैन स्तोत्ररत्नाकर कौशेय पटवद्ध. इ. १९०१ रु. ०-४-०.

सं. (१०) नवस्परण, जयतिहुपण, जिनपिंजर, ग्रहशांति,  
पार्वनाथनो मंत्राधिराज स्तोत्र अने यंत्रविधान हे.

९७५ जैन स्तोत्र रत्नावली. रु. ०-८-० (७३)

९७६ जैन स्तोत्र तथा स्तवन संग्रह. रु. ०-६-०

९७७ जैन स्तोत्रभांडाकार भा. १ लो. ले. सं. चंद्रनश्रीजी कृत.  
प्र. फुलचंद गोवेढक भोंदी ( ३०४ )

९७८ जैन स्तोत्र रत्न संग्रह (सं.) मुनि मुक्तिविमलकृत. तथा गु-  
जराती स्तवन तथा गहुंलीसंग्रह. रु. ०-४-० ( १९७, ५० )

९७९ जैन स्तोत्र रत्नाकर (१०, २२)

९८० जैन स्तोत्र संग्रह भा. २ जो.

९८१ जैन स्तोत्र संग्रह. सं. १९६२ रु. ०-४-० भक्तामर, क-  
ल्याणमंदिर, एकीभाव, विपापहार, जिनचतुर्विशतिका-  
ए पांच हे. (दि.) (१०)

९८२ जैन स्तोत्र संग्रह. भा. १ लो. रु. ०-६-० (६, १४)

९८३ जैन स्तोत्र संग्रह द्वितीयो भाग. रु. १-०-० (१४)

९८४ जैन स्तोत्र स्तवनावली प्रत. रु. ०-४-०

९८५ जैन स्याद्वाद मुक्तावली. यशस्वत्सागरगणि कृत. संशोधक  
योगनिष्ठ श्री बुद्धिसागरमूर्ति ( अमूल्य ) सं. १९६५  
प्रकाशक शेड भोगीलाल ताराचंद मु. अमदाबाद.

९८६ जैन स्वेताम्बर हीरेकटी. रु. १-१४-०

९८७ जैन हितबोध. रु. ०-४-० ( ३३ )

९८८ जैन हितबोध. हिन्दी. रु. ०-६-० ( ३३ )

९८९ जैन हितबोध भा. १ लो २-३ हिन्दी. ( ३३, ५० )

९९० जैन हितपी जयवा जैन समाजोचक. रु. ०-३-०

९९१ जैन शान योकदा संग्रह. भेड. ( ४३ )

- १९२ जैन ज्ञान दीपक गायन संग्रह ले. बुद्धिसागरसूरि. सं. १९६३  
रु. ०-३-० ( ३०६ )
- १९३ जैन ज्ञान वीजी चोपडी. प. श्री. वंथली, जैन शालि. भेट.  
१९४ जैन ज्ञानमहोदधि विज्ञानपत्रिका. प. ( ३०८ ) [ ( ३०७ )
- १९५ जैनार्थव. ( दि. ) रु. १-४-० ( ११६ )
- १९६ जैनास्तिकत्वपीयांसा अपरनाम. जैनीयोंको नास्तिक कहना  
भूलहै ले. पंडित हंसराजशर्मा. रु. ०-०-६ ( ३०९ )
- १९७ जैनास्तिकत्व विचार हिन्दी. पं. भीमसेनशर्मा रचित.  
( दि. ) रु. ०-०-६ ( ३१० )
- १९८ जैनी आस्तिक है. ( उर्दु ) विना मूल्य. ( ४८ )
- १९९ जैनिश्चम वाय हर्वर्ट घोरन ( Gainism by Herbert  
Warren ) तेनुं ' जैन धर्म वाय श्रो. हर्वर्ट घोरन ले-  
खक ' तेनुं गुजराती भाषन्तर कर्ता. मोहनछाल दली-  
चंद वी. ए. इ. स. १९१० ( ६०, २२४ )
- २००० जैनीयोंका तत्त्वज्ञान और चरित्र. हिन्दी. इटावा. ( दि. )  
रु. ०-०-६ ( ११६, ५० )
- २००१ जैनीयोंके नास्तिकत्व पर विचार. ट्र. नं. ६ ( ऊओ आर्य  
मत लीला )
- ,, „ ( दि. ) रु. ०-०-३ ( २०४, ३११, ५० )
- २००२ जैनेतर द्रष्टिर जैन. जैनेतर अनेक मध्यस्थ विद्वानोंना जैन  
धर्म संबंधी अभिप्राय अपरविजयजी आत्मारामजीना  
शिष्य. ( ३१२ )
- २००३ जैनेन्द्रप्रक्रिया श्री गुणनन्दीनिरचिता. ( ७१ ) -
- २००४ जैनोंका तिथि पंतव्य. हिन्दी ( ५० )
- २००५ जैनोंनां जाहेर खातां अने तेनी स्थिति. ( ३१३, ५० )

- १००६ जैनोपनिषद् बुद्धिसागरसूरि. पृ. ४० रु. ०-२-० (१५,  
५८-६२, १८४ )
- १००७ जोतिप सार ( प्राकृत ) हिन्दी सानुवाद. अनुवाद. पं.  
भगवानदास जैन. रु. ०-१२-० ( ४३, ३१४. )
- १००८ जंबुकुमार रास. नयविपलजी. गुजराती.
- १००९ जंबुगुण रत्नमाला. रु. ०-६-०
- १०१० जंबुचरित्र परदेशीराजाकी चोपाइ इ. १९१९ रु. ०-६-०  
( १०४ )
- १०११ जंबुद्वीपनो नकशो ( कपडावालो ) रु. ०-६-० ( ६ )
- १०१२ जंबुद्वीपपञ्चतिसूत्र मूल. टीका अर्थ युक्त. ( ५० )
- १०१३ जंबुद्वीपप्रज्ञसि नायक उपांगम् द्वितीय भाग. रु. २-०-०  
शांतिचंद्र गणि वाचक विरचिताया प्रमेयरत्नं मंजुषा  
नायाया. दृति. ( १६ )
- १०१४ जंबुद्वीप प्रज्ञसि नायक उपांगक प्रथम भाग त्रण दृष्ट. ( १६ )  
" " प्रथम भागे चोयो दृष्ट. ( १६ )
- " " भावान्तर. ( २४, ५० )
- १०१५ जंबुद्वीप प्रज्ञसि ( टीका अने भावान्तर युक्त ) पल्यगिरि  
कृत टीका मागधी. संस्कृत, गुजराती.
- १०१६ जंबुद्वीप प्रज्ञसि सूत्र पूर्वार्थ ( पाना ) रु. ४-०-०  
" " भाग १ लो. ( ५० )  
" " भाग २ जो. ( ५० )
- १०१७ जंबुद्वीप समास. उपास्वाति वाचक विरचितः सं. १९७९  
रु. ०-४-० ( ३१५ )
- १०१८ जंबुद्वीप संग्रहणी टीका ( पाना ) रु. ०-४-० इरिमद्रमूरि  
विरचित. ( प्रमानंदमूर्तिकृत टीका सहित. ) सं. १९७९  
फी. नथी. मूल माहृत; टीका संस्कृत ( ६ )

१०२९ जंबु नाटक, रु. ०-४-० (२०१)

१०२० जंबुस्वामीचरित्र, रत्नशोखरकृत, रु. ०-६-० (१७) .

१०२१ जंबुचस्त्रि गुजराती (५०)

” ” रु. ०-८-० मूळ संस्कृत तेलुं भाषान्तर  
गुर्जर सं. १९५० ( २९६ )

१०२२ जंबुस्वामीचरित्र गुजराती, रु. ०-६-३ (१७)

१०२३ जंबुस्वामीचरित्र ( शास्त्री ) रु. ०-९-०

१०२४ जंबुस्वामीचरित्र, अपूर्व चरित्र, सं. १९६८-१९७० जय-  
शेखरकृत, सं. (१७)

१०२५ जंबुस्वामीनो रास, झानविमलसूरीश्वररचित वारदातनी  
टीपनो रास, मोदी केशवलाल मेमचंद-तेना शोधक,  
रु. ०-४-०

१०२६ जंबुस्वामीनो रास तथा वारदातनी टीपनो रास, झानविम-  
लसूरि रचित, २० सं. १७२९ रु.०-४-० (७३,५०)

१०२७ ज्योतिष्यसार हिन्दी सचित्र, अनु. पंडित भगवानदास  
जैन, ( ५, १६, १ ) रु. ०-१२-०

१०२८ ज्योतिष्यसारसंग्रह हिन्दी, भाषान्तर कर्ता भगवानदास  
पंडित संस्कृत हिन्दी सं. १९८० रु. ०-१२-०

ट.

१०२९ टोड राजस्थाननो इतिहास, भा. १ लो, गौरीशंकर हीरा-  
चंद ओशाकृत, इ. १९१३ रु. २-४-० (३१७)

ठ.

१०३० ठाणांगसूत्र, ( २४ )

१०३१ ठाणांगसूत्र पूर्वार्ध, भा. १ लो, (२८)

” , उच्चरार्ध भा. २ जो, (२८)

१०३२ ठाणांगसूत्र मूळ टीका, अर्ययुक्त,

ડ.

૧૦૩૩ દ્વારાનાં પુરાતન કામો ગુજરાતી. (૭૧)

„ „ „ અંગ્રેજી. (૭૧)

„ „ „ ઉર્દૂમાં (૭૧)

Antiquities of Dabhoi in Gujarat By  
Burges, L. L. L. C. I. E.  
Director general of the Archeological Survey  
of India.

ગાયકવાડના આઈરે છપાઇને પ્રસિદ્ધ થિ. (૧૮૮૮)

કાલીકાના મંદીરના અને તાલાવના અંદરના જુના મંદિરના દેખાવોના નકશા આપેલા છે. અત્યારે કાલી-  
મંદિર છે, પણ કોતરકામ જોતાંજ તે જૈનોરુંજ લાગે છે.

૧૦૩૪ હીક્ષનરી ઓફ જૈન વાયોગ્રાફી ઉમરાવસિહ ટાંક. સેન્ટ્રલ  
પબ્લીસેન્ટ્સ હાડઆરા. દિ. રુ. ૧-૦-૦ (?)

૧૦૩૫ ડંકે પર ચોટ. (૬૮)

૧૦૩૬ ડંડક તથા લઘુ સંઘયણી વાલાવાંદ્રોથ યુક્ત. રુ. ૦.૦-૬-૦ ૭)  
ડ.

૧૦૩૭ અ. દાલસાગર. રીપભસાગર. ગુજરાતી. (?)

૧૦૩૮ હુંડક નંદરામ મતખંડન હિન્ડી. રાજગઢ સંઘ તરફથે છ-  
પાનેવાલા. એલ. વિ. (૫૦)

૧૦૩૯ હુંડક નંદરામ મતખંડન પરશુપત્રિકા રુ. ૦-૩-૦

૧૦૪૦ હુંડક પત્રકારને પ્રત્યુત્તર કી. નથી. અલભ્ય. હુંડકને પ્રતિમા  
સંવર્ધી જવાબ. ( ૩૧૮ )

૧૦૪૦ હુંડક મત ખંડન નાટક. પ્રશ્નોત્તર રૂપ ધર્મ વિષયક પ્રકાર  
પ્ર. નામ નથી. ‘ પોતે ’ એમ લખેલ છે. રુ. ?-૦-૦  
( ૫૦ )

१०४१ हुंडक मत पराजय. सं. १९६६ ( ३१९ )

१०४२ हुंडक मत समीक्षा. रु. ०-८-०

” ” हिन्दी. [ ( ६, ५० )

१०४३ हुंडक हितशिक्षा ( गप्प दीपिका समीर ) रु. ०-८-०

१०४४ हुंडक हृदय नेत्रांजन. रु. १-८-० सं. १९६७ ( ३२० )

१०४५ हुंडीयाकी पोलम पोल. वा. फतेचंद. मुल्य दो पैसा. ले-  
खक. चेलाराम जैनी देहली. ( ३२१ )

१०४६ दंडण कुपिनी सज्जाय. ( जुओ देवचंद भा, २ वि. १ )  
त.

१०४७ तत्त्व चिन्तामणि याने शम अने मोहनो संवाद. रु.  
०-१२-० ( ६ )

१०४८ तत्त्व चिन्तामणौ उपमान खंड श्रीमद् गंगेशोपाध्याय विर-  
चित. १८७२ कर्ण. लखी नयी. ( ७१ ) जैनतर

१०४९ तत्त्वनिर्णय प्रासाद आत्मारामजी कृत्र. रु. ४-०-० ( ८२ )

१०५० तत्त्व निर्णय प्रासादनो वधारो. रु. १-०-०

१०५१ तत्त्व धकाश पाठ्याला भा. १ लो. यति मनमुखलालजी  
नेमर्चंद कृत. रु. ०-२-० [ ५८ यी ६२, १८४ )

१०५२ तत्त्वविन्दु. बुद्धिसागरमूर्ति. पृ. २३० रु. ०-४-० ( १५,

१०५३ तत्त्व वोथक कल्याण शतक कल्याण विजयजी. मेट. सं.

१०५४ तत्त्व भूषिपां प्रवास. रु. १-२-० [ १९७२ ( ९५ )

१०५५ तत्त्व वार्ता लक्ष्मी सरस्वती संवाद. पं. गंभीर विजय गणि  
विरचित. तथा घना चरित्रमांधी उद्धरित लक्ष्मी सरस्व-  
ती संवाद सं. १९६९ रु. ०-४-० ( ६ )

१०५६ तत्त्व विचार. बुद्धिसागरमूर्ति. ( १५, ५८ यी ६२, १८४ )

१०५७ तत्त्व विचार. रु. ०-४-०

- १०५८ तत्त्व विवेक विजय राजेन्द्र सूरिजी विसचित. प्र. क. लल्ल  
वल्यम धोलेरा वाळा. रु. ०-६-० ( ७? )
- १०५९ तत्त्वविवेक पुस्तक पहेलुं. गुजराती. ( ५० )
- १०६० तत्त्वज्ञान ( रायचंद्र कृत ) प्रभु मुकु. अमदाबाद. ( ५० )
- १०६१ तत्त्वज्ञान दीपिका. बुद्धिसागरसूरि कृत. पृ. १२४ रु. ०-६-०  
( १५, ५८ यी ६२, १८४ )
- १०६२ तत्त्वज्ञान प्रकाश. भा. १ ( ३२४ )
- १०६३ तत्त्वाख्यान पूर्वार्थि. ( चार दर्शननी मीमांसा ) ले. मंगळ  
विजयजी ( १७, ४७, २६६, ३२४ )
- ” ” उत्तरार्थ वाकीना वे दर्शनोनी मीमां-  
सा. ( नवीन ढबना आ वे ग्रन्थो छे ) ले. मंगळ विज-  
यजी. ( १७, ४७, २६६, ३२४ )
- १०६४ तत्त्वानुबोध. ( जुओ प्रकारण रत्नाकर. भा. १ लो )
- १०६५ तत्त्वानुशासनादि संग्रह. छोटा छोटा १४ ग्रन्थनो संग्रह छे.  
रु. ०-१४-० ( दि. ) ( ८१ )
- १०६६ तत्त्वार्थ हिन्दी भाषान्तर. ( रायचंद्र जैनशास्त्रमाला. ) समाप्त  
तत्त्वार्थाधिगम सूत्र. ( ३२५, ९५, ३२३ )
- १०६७ तत्त्वार्थ टिप्पणकम् अमूल्य. सं. १९८० ( ११ )
- १०६८ तत्त्वार्थ टीका. प्रथमाध्ययन विवरण. यशोविजय. किमत  
नयी ( ११ )
- १०६९ तत्त्वार्थ सूत्र. रु. ०-१-० ( २०१ )
- १०७० तत्त्वार्थ परिशिष्ट मूळ अने भाषांतर. रु. ०-६-०
- १०७१ ( न्यायावतार ) तत्त्वार्थ सूत्र थी मदानन्दसागरसूरि वर्द्धन्वं  
परिशिष्ट च. भेट. ( २५७ )
- १०७२ तत्त्वार्थ परिशिष्टम् ( ११, ३२३ )

- १०७३ तत्त्वार्थ भाष्य सहित, अंक त्रणमां संपूर्ण, रु. १-९-०
- १०७४ तत्त्वार्थ राज वार्तिक, अकलंकदेव विरचित, पन्नालाल जैन  
(दि.) (५०)
- १०७५ तत्त्वार्थ राज वार्तिकालंकार प्रथम संड. भारतीय जैनसि-  
द्धान्त प्रकाशिनी संस्था, ९ विश्वकोप लेन, वाघवाजार  
कलकत्ता, पं. गजाधरलालजी न्यायतीर्थद्वारा अनुवा-  
दित, और. पं. मखबनलालजी न्यायालंकार वादीभ-  
केसरी द्वारा संशोधित और परिवर्धित, अकलंक देव  
विरचित, भाषा टीका सहित, (दि.)
- १०७६ तत्त्वार्थ विवरणम्. (११)
- १०७७ तत्त्वार्थ सूत्र. (५०)
- १०७८ तत्त्वार्थ सूत्र. (पंचाध्यायीमयं प्रथमो विभाग.) (११)
- १०७९ तत्त्वार्थ सूत्र. (५०)
- १०८० तत्त्वार्थाधिगम, उमास्वाति वाचकर्त्तये संदृश्यः ‘स्वोपज्ञ  
भाष्य’ देवगुप्तनी वृत्ति सिद्धसेननी टीका, पंचाध्याय  
प्रथमो भाग. (११) [ (३२५) ]
- १०८१ तत्त्वार्थाधिगम, (रायचंद्र जैनशास्त्रमाला.) रु. २-०-०
- ” सूत्रिति, (५०)
- १०८२ तत्त्वार्थाधिगम, सर्वार्थ सिद्धि वचनीका, (५०)
- ” परिविष्ट मूल अने भाषान्तर हिन्दी,
- ” सूत्र (भाषा सार्थ.) एडीटेड वाय. एम. के  
प्रेमचंद्र १ थी ३ भाग पूर्ण रु. ०-१२-० दरेक  
विभागना. (२९)
- १०८३ तत्त्वार्थाधिगम सूत्र, अंक १ लो, रु. ०-७-०
- ” ” रहस्यार्थ सावे. रु. ०-२-० भेट. (३३)
- ” ” ” सं. १९७२ (३३, ९५, ३२३).

तत्त्वामृत ]

- १०८४ तत्त्वामृत ग्रंथनु भापांतर. रु. ०-२-०
- १०८५ तत्त्वामृत ग्रंथ, ज्योतिर्विजय कृत, सभापान्तर. सं. १९७६  
रु. ०-८-० (३२६, ५२)
- १०८६ तन्दुलवैयाली पयना ( जुओ दश पयना )
- १०८७ तन्दुल वैचारिक. ( चतु: सरणी ) टीकाकार विजयकमल  
सूरि, सं. ग्रंथ नं. ५९. रु. १-८-० (१६)
- १०८८ तपकुलकम् ( जुओ कुलकसंग्रह १७ वालो )
- १०८९ तपागच्छीय पंचप्रतिकमण सूत्र अर्थ साथे. रु. ०-६-० (६)
- १०९० तपावली. भा. १ लो तथा २ जो (गु.) घेट. (३२७, ३२८)
- १०९१ तपावली. रु. ०-६-० ( २०७, ५० )
- १०९२ तपोरस्त्व महोदधि.
- जेमां तपावली विभाग १-२ अनेक ग्रंथोमांथी तपाम  
प्रकाशना तपना करेलो संग्रह. भक्तिविजयजीकृत. (६)
- १०९३ तरंगवती. पादलिस. नेपिचंद गणि मु. भा. क. तथा प्र.  
( ३२ )
- १०९४ तर्क कौमुदी काशीनाथ पाहुंरंग पख. निर्णय सागर. मुंबई  
रु. ०-२-० ( ७१ ) जीनेतर
- १०९५ तिथि तप माणिक्यमाला. सं. १९७९ ब्रीजी आ. स्तवनो  
अने स्तुतिओनो समुदाय छे. रु. ०-१-० प्र० (५२)
- १०९६ तिन चतुर्मासोका दिग्दर्शन. ( ६८ )
- १०९७ त्रिलक मंजरी धुक धनपाल कवि, गद्य काव्य. रु. २-८-०
- १०९८ तिलक विळास. मुनि तिलक विजय. सं. १९७२ (३३०)
- १०९९ तिलक मंजरी कथा. ( पाना ) रु. ०-८-० ( ५० )
- ;;, गुजराती. ( ५० )
- कथा सार लक्ष्मीधर रचित. रु. ०-८-०  
( २६, ३३१ )

- ११०० तिलक मंजरी धनपाल कुत जैन आख्यायिका कादंवरीना  
लेखो अपूर्व ग्रंथ, गय काच्ययुक्त, रु. २-८-० (१०)
- ११०१ तीन निर्नामा लेखोनो उत्तर. ( ६८ )
- ११०२ तीर्थ कल्प जिन प्रभमूरि वाय. डी. आर. भंडारकर अने  
केदारनाथ साहित्य भूषण. भा. १ लो ( छपाय है )
- ११०३ तीर्थ गाइड. शान्ति विजय. रु. ३-०-० [ ( २९ )  
" भा. २ लो. समेत शिखरजीनो प्रवास. रु.  
०-४-० ( ३३२, ३३३ )
- ११०४ तीर्थमाला संग्रह.
- ११०५ तीर्थ यात्रा. हिन्दी. ज्ञान सुंदर. ( ५० )
- ११०६ तीर्थकर चरित्र भूमिका हिन्दी. रु. ०-२-० ( ६ )
- ११०७ तीर्थकर चरित्र सचित्र चोरीस तीर्थकरनां. सं. १९७६  
रु. २-८-० ( ८२ )
- ११०८ तीर्थकर चरित्र. रु. १-०-०
- ११०९ तीर्थकर वर्धपाननो सप्तय. ( खंड २ जो अंक वीजो )  
( ८३, ८८ )
- १११० तीर्थ तप माणिक्य माला भेट. ( ५२, ३२६ )
- ११११ तीर्थ माला मुनिचंद्र माकृत.  
" अमूलख रत्न हिन्दी. ( २६८, ७१ ) रु.  
०-२-०
- १११२ तीर्थयात्रानुं विमान. शुद्धिसागर मूरि. आष्टति वीजी पृ.  
६४ रु. ०-२-० ( १५, ५८ वी ६२, १८४ )
- १११३ तीर्थ यात्रा प्रवास. ( समेतशिखर आदि ) ( २५० )  
" स्तवन. ( ६८ )
- १११४ तीर्थ स्तवनाष्टली. रु. ०-८-० ( ६ ).

- १११५ तीर्थ क्षेत्र कुलपाक. ले. वालचंद्राचार्य. रु. ०-४-०  
 १११६ तीर्थ क्षेत्र कुलपाकनो रीपार्ट. रु. ०-२-० [ (३३४, २०३) ]  
 १११७ तीर्थेश्वर महिमा हिन्दी. ( ५० )  
 १११८ तेजसार राजानो रास. रु. १-८-० ( ३३१, ५० )

” ” रामचंद्र कृत. रु. १-८-०

- १११९ तेतीस बोलका थोकडा मोतीलाल श्रीमाल. रु. ०-१-०  
 ११२० तेरह द्वीप पूजन विधान. (४८१५) (दि.) (३३६) [ (४३) ]  
 ११२१ तेरापंथी विद्याविजय. इ. १९१५ (२७१, १२) रु. ०-८-०  
 ११२२ तेरापंथी कृत. देव गुरु धर्मनी ओळखाण. गु. मारवाडी.  
 ११२३ तेरापंथी चर्चापत्र. ( ५० ) [ रु. १-०-० ]  
 ११२४ तेरापंथी नाटक. ( ७१ )

- ११२५ तेरापंथी मत समीक्षा. ले. मुनि विद्याविजय. प्र. अभय-  
 चंद भगवानदास. इ. १९१५ उदयपुरमां लखी. रु.  
 ०-४-० (४७)

- ११२६ तेरापंथी सामायक प्रतिक्रमण अर्थसहित. माराधी, गुजराती.  
 ११२७ तेरापंथी हितशिक्षा. रु. ०-८-०

” ” हिन्दी.

- ११२८ त्रण कागल लखेल ५ मो ( नं. ४९, ५०, ५१ ) ( जुओ  
 देवचंद भा. २ वि. १ लो )

- ११२९ त्रण भाष्य अर्थयुक्त. रु. ०-६-०

- ११३० त्रण भुइ विरुद्ध सुरतना संघनो उत्तर. ठा. संघ सुरत की-  
 नथी. सं. १९५९ ( ५० )

- ११३१ त्रण निराम लेखनो उत्तर. ले. मुनि ज्ञानसुंदरजी. प. धा.  
 मेघराज चुणोद. ( ६८ )

- ११३२ त्रिकान्दशेष. पुस्तकोत्तम देव प्रणीत जुओ अभिधान संग्रह.  
 भा. १ लो.

११३३ त्रिभुवनदीपक प्रवंथ जयशोखर सूरि, जुनी मु.रु. ०-८-०  
( ३३७, १४६, २७१ )

११३४ त्रिवैद्य गोष्ठि संस्कृत. रु. २-८-० ( १२ )  
" " ( पत ) रु. ०-८-०

११३५ त्रिपट्टि शलाका पुरुष चरित्र संस्कृत मूल पर्व पहेलुं, रु.  
१-८-० ( ६ )

" " " पूर्व वीजुं, रु. ०-१२-० ( ६ )

" " " मूल पर्व ३-४-५-६ रु. २-०-०  
श्री संभव नाथजी थी मुनि सुव्रत स्वामी सुधीना च-  
रित्रो. ( ६ )

११३६ त्रि. श. पु. च. पर्व ३-४-५-६ रु. २-४-० ( ६ )

११३७ त्रि. श. पु. च. पर्व ७ मुं मूल. रु. १-०-० सं. १९६३  
जैन रामायण तथा श्री नेमिनाथ चरित्र वर्गे. ( ६ )

११३८ त्रि. श. पु. च. पर्व ८-९ रु. १-१२-० ( ६ )

११३९ त्रि. श. पु. च. पर्व १० रु. १-८-० ( ६ )

११४० त्रि. श. पु. च. पर्व १ थी ८ ( ६ )

११४१ त्रिस्तुति परामर्श हिन्दी शान्ति विजय, रु. ०-८-० ( २७२ )

११४२ श्रीजी कोन्फरन्सनो रीपोर्ट, रु. १-०-० ( २३५ )

११४३ ब्रैलोवय दीपिका श्री संग्रहणी सूत्रार्थ, रु. ०-६-०

११४४ ब्रैलोवय दीपिका समाचारी याने वृहत्संग्रहणी मूल भाष्य-  
कार श्रीमज्जिन भद्र गणि समा अपण कृत, ५०० गा-  
यायुक्त, रु. ०-४-० शा. मानचंद वैलचंद गोपीपुरा  
झुरत. सं. १९७२

११४५ ब्रैलोवय दीपिका मूल अने भाषांतर माणेकमुनिजी पाण्डी  
हिन्दी, रु. ०-८-०

- ११४६ ब्रैलोक्य प्रकाश नान्नि चैत्यवंदन चोवीशी समाफलयाण  
विरचित. ( इ. १५० ) ( ७, १२ )
- ११४७ ब्रलोक्य दीपिका संग्रहणी. रु. ०-४-० ( १६, १ )
- ११४८ ब्रैलोक्यसार ( दि. ) नेमिचंद्र सिद्धान्त चक्रतर्ति विरचित.  
रु. २-४-० ( ५० )
- ११४९ ब्रैवैद्य गोष्ठी, मुनिसुंदरसूरि कृत. सं. १९६६ ( २००,  
१२ )

थ.

- ११५० थुइ सज्जाय संग्रह अथवा पुर्यपणी चैत्यवंदन संग्रह, जिन  
कृपाचंद्र सूरि कृत. ( ५० )

११५१ थोकडा प्रधंव भा. १ लो. रु. ०-२-०

,, „ भा. २ जो. रु. ०-१-०

„ „ भा. ३ जो. रु. ०-२-०

„ „ भा. ४ थो. रु. ०-२-०

„ „ भा. ५ मो.

„ „ भा. ६ थो. भेट.

„ „ भा. ७ मो. भेट.

„ „ भा. ८ मो.

„ „ भा. ९ मो.

( ६८ )

११५२ दयाग्रंथ ( जुओ शुद्धोपयोग ) बुद्धिसागरसूरिकृत. सं०

११५३ दयां देवीनो प्रसाद. रु. ०-१-० ( १०८ )

११५४ दयाघर्ष. सं. १९७८ ( २०९ )

११५५ दयानंद कृतक तिमिर तरणी, लक्ष्मि विजय. रु. ०-६-०

११५६ दय.नैद मिथ्यार्थ प्रकाश हिन्दी. ( ५० ) [ ( २०१ )

११५७ दयानंद सुख चपेटीका हिन्दी. इ. १८८२ रु. ०-९-०  
( २७३, ७१ )

११५८ दयानंद अने मूल सिद्धान्त की द्वानि. ( २७४ )

११५९ दर्पणशतक ले. मूलि माणेक. ( १७८, ७१ )

११६० दर्शन चोबीशी. ( साड़ी ) रु. ०-२-६

११६१. दर्शनशुद्धि टीका ( पाना ) चंद्रप्रभसूरि कृत, देवप्रभसूरि  
कृत टीका. ( ९१८३ ) रु. ६-०-० ( ३२ )

११६२ दर्शनसार. रु. ०-४-० ( दि. )

११६३ दशपथन्ना. ( प्रकीर्णक दशक ) वाकुवाला.

ग्रं. नं.

२४ तंदुल वयाली.

२५ देविन्दु स्तव.

२६ गणि विज्ञा.

२७ चउसरण.

२८ संयार.

२९ आउर पचाखलाण.

३० भत्त परिवान.

३१ चंद्रविज्ञ.

३२ महा पचाखलाण.

३३ परण विभक्ति संज्ञका.

सं. १९४२ ना  
पोस मासे.  
( २४, ५० )

११६४ दशवेकालिक सूत्र मूल कर्ता सर्वप्रभसूरि, टीका हरिभद्र-  
सूरि सं. ग्रन्थ. नं. ४७ रु. २-८-० ( १६ )

११६५ दंश आवक कुलकम् ( जुओ कुलक संग्रह १७ वालो )

११६६ दशपर्वी कथा आधंता ( ५० )

११६७ दश वैकालिक सूत्र अ. ४ प्रकाशक पञ्चमुनि इर्पविजयना  
क्षिप्य, रु. ०-५-० ( २७५ )

दश वैकालिक सूत्र टीकानुं भाषान्तर. भा. १-२-३-४  
निर्युक्ति, टीका अने भाष्यना आधारे संपूर्ण सरल  
भाषान्तर मुनि पाणेक. सं. १९७८ भा. २ जो. रु.  
१-४-० (१२) भा. ३ जो. रु. ०-१२-० (१२)  
दश वैकालिक सूत्र मूळ शब्दार्थ नामा हिन्दी भाषान्तर  
साये ( उपाय छे ) (४७)

( सिरि ) दश वैआलिङ्ग-सुत्तं. ( श्री दश वैकालिक सूत्र  
मूळ ) श्री शश्यंभव सूरि विनिर्मित सं. १९८० (४३)  
दश वैकालिक सूत्र. ( हरिभद्री टीकासहित ) रु. १०-०-०  
शश्यंभव सूरि. वृत्ति. हरिभद्रसूरिकृत वृहत्. वृत्ति.  
भद्रवाहु विरचित. निर्युक्ति युक्तम्.

११६९ दक्षिण महाराष्ट्र जैन सभाका. १४ अधिवेशन ( दि. )  
सभापतिका व्याख्यान.

११७० दादासाबकी पूजा. रु. ०-१-० (६८)

११७१ दादासाहेब रत्नप्रमसूरि पूजा. (६८)

११७२ दानकल्पद्रुम. ( धनाचरित्र ) सोमसुंदरसूरि शिष्य. जिन-  
कीर्तिसूरि विरचित. सं. १९६८ (१६)

११७३ दान कुलक. ( जुओ कुलक संग्रह. २७ वालो )

११७४ दान छत्तिसा. रु. ०-०-६ (६८)

११७५ दान छत्रीश. रु. ०-४-०

११७६ दान प्रकाश. कनककुशलगणि रु. १-६-० (३२)

११७७ दान प्रदीप. ( पाना ) चारित्र रत्नगणि उपाध्याय. रचन सं.  
१४९९ सं. १९७४ पृष्ठ २०० शो. चतुरविजय (१७)

११७८ दानवीर मानीकचंद ( पाणेकचंद ) रु. १-८-० (८१)

११७९ दानवीर रत्नपाल. सं. १९६४ रु. ०-८-० (१४३)

- ११८० दानादि कुलकृति, गद्य पद्य. रु. ६-८-० (३२)
- ११८१ दानादि कुलकानि. ( ९०, ८४ ) दानादि कुलकृति,  
लाभकुशलगणि कृत. रु. ६-०-० (३२)
- ११८२ दिगंबर जैन अने जैन पत्रना आख्यपू. ( चित्रमाला )
- ११८३ दिगंबर जैन ग्रंथकर्ता और उनके ग्रन्थ हिन्दी. रु. ०-३-०  
( २७७ )
- ११८४ दिगंबर जैनोनुं प्राचीन साहित्य. ( २३३ )
- ११८५ दिग्पट चोरासी चोल. जुओ प्रकरण रत्नाकर. भा. १ को.
- ११८६ दिनशुद्धि रत्नशेखरकृत ( जुओ आरंभसिद्धि उदयप्रभदेव  
सुरि विरचित )
- ११८७ दिनशुद्धिनी टीका. विश्वप्रभा. कर्ता रत्नशेखर टीका. द.  
शनविजय. सं. १९८० प्रा. गु. ज्योतिष.
- ११८८ ( दिवाकी भेट ) जैन पत्र. ( महावीर निर्वाण ) आठमा  
वर्षनी भेट. ( जैन ) ( २७८, ४४ )
- ११८९ दिव्य इयोर्टिर्दर्शन. जैन ध्यानयोगविधि. योजक लोकन.  
( गुजराती ) ( १०९ )
- ११९० दीक्षाकुमारी प्रवास. रु. १-०-० ( १४३ )
- ११९१ दीप उत्सवादि संग्रह. रु. ०-२-०
- ११९२ दीपमालिका व्याख्यान. गर्भित. वीर स्तोत्र. जिनवल्लभ  
सुरिकृत. समयसुंदरोपाध्यायकृत दृति सहित. प्रा. सं.  
रु. ०-८-०
- ११९३ दीवाळीकल्प संस्कृत ( पाना ) रु. ०-१२-०
- ११९४ दीपालिका कल्प. सं. ( ५० )
- ११९५ दीवाळीनी पत्रिका. पृष्ठ १४ सं. १९७८
- ११९६ दीवाळीनुं स्तवन लघु ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )

- ११९७ दीवाली स्तवन मूल तथा भाषान्तर सहित. पद्मविजयकृत  
(भेट) गुजराती रु. ०-०-६ (६३)
- ११९८ दीक्षाकुमारी. रु. १-०-०
- “ प्रवास भा. १ लो. गुजराती रु. २-०-०
- “ “ भा. २ जो.
- ११९९ दीक्षाविधि व्रतविधि, (पाना) रु. ०-४-० (१२)
- १२०० दुकाळ छपनानां गायन. (२७९)
- १२०१ दुनियानो सौंधी प्राचीन धर्म. भा. १ लो रु. १-४-०  
सं. १९५९ (३४३)
- १२०२ देलचाढा मेवाड, हिन्दी. रु. ०-०-६ (२६१)
- १२०३ देवकीजीना पट् पुत्रनो रास, तथा मूर्ख मनुष्यना अपल-  
क्षणनो संग्रह, सं. १९५७ रु. ०-२-० (७)
- १२०४ देवकुल पाटक, ले. विजयधर्मसूरि. इ. १९१६ (६७)
- १२०५ देवगुरु वंदनपाला, रु. ०-१-० (६८)
- १२०६ देवगुरु वंदनादि विधि संग्रह, भेट. (६७)
- १२०७ (श्रीमद्) देवचंदजी अने तेमनुं जीवनचरित्र. बुद्धिसागर  
सूरि. (१५, ५८ थी ६२, १८४)
- १२०८ (श्रीमद्) देवचंदजी निर्बाणरास. (जीवनचरित्र) ले.  
पादराकर. (१५, ५८ थी ६२, १८४)
- १२०९ देवचंद्र भा. १ लो. पृ. १०२८ रु. २-०-०
- १२१० देवचंद्र भा. २ जो. विभाग १ लो तथा विभाग २ जो.  
ग्रं. ५३ बुद्धिसागरसूरि ग्रन्थपाला. पृ. १२०० रु.  
३-८-० (१५, ५८ थी ६२, १८४)
- १२११ देवचंदजीकृत चोबीशी. अर्ध सहित. रु. ०-६-०

- १२१२ देवचंद्रजीकृत चोबीशी. कि. अमूल्य. बालावबोध. चीशी-  
गत चोबीशी तथा ध्यानदीपिका सहित. छपावी प्र.  
कर्ता. (१०३) इ. १९१६
- १२१३ देवचंद्रजीकृत स्नानपूजा. रु. ०-१-०
- १२१४ देवचंद्रजीनी चोबीसी. बालावबोध. मुक्त. रु. १-८-०
- १२१५ देवचंद्रजी कृत कर्मग्रंथ. १-२ विवरण हि० (३९)
- १२१६ देवचंद्र लालभाइ जैन. पु. फंडना रीपोर्ट. सं. १९६४ थी  
६८-६९-७०-७१ थी ७७ सुधी. (१)
- १२१७ देवद्रव्य. भेट (६)
- १२१८ देवद्रव्य निर्णय. देवद्रव्यका शास्त्रार्थ संबंधी पञ्चव्यवहार  
और संक्षप्तमें देवद्रव्यका सारहप निर्णय. मुनि मणि-  
सागर मुख्य नथी. इन्दोर. (५०)
- १२१९ देवद्रव्य संबंधी मारा विचारो पत्रिका न. १-२-३-४  
ले. विजयधर्मसूरि. इ. १९२० (४७)
- १२२० देवद्रव्यादि सिद्धि. ले. लघुविजय हिन्दी. (३४४,९५)
- “ “ भा. २ जो “ हिन्दी (७०५३)
- “ “ भा. ३ जो “ “
- “ “ भा. ४ थो “ .. (७०५४)
- १२२१ देवधर्म परीक्षा देवनुं स्वरूप. प्रतिमा पूज्य हे. ते धर्मनुं  
स्वरूप मूळ सूत्रोथी समर्थन कर्यु. हे. संस्कृत यशोवि-  
जगजी कृत ग्रंथपाठामां चीजे नंवरे छपायो हे. (६)
- १२२२ देवपरीक्षा. प्रथम विभाग. रु. ०-०-६ (४८)
- १२२३ देवभक्तिपाला देवविजयजी (भेट) सं. १९७६ (२५, १७)
- १२२४ देवभक्तिपाला प्रकरण. गुजराती. आचार्य विजयकमल  
सुरिनुं जीवनवृत्तान्त हे. की. लखी नथी. रु. १-०-०  
पंडित देवविजयजीकृत. (केसरविजयवाला) (१७)

देववं ]	१०५	[ देविन्दु
१२२५ देववंदन चोबीशी भेट देवचंद्रगणि. (सुखसागर) (३४५)		
१२२६ देववंदन निर्णय पताका. धनविजयनी कृत (महधर साय- लाना संघे प्रसिद्ध कर्यो. अयरनाम जालस्तवे द्रव्यस्तव कर्तक जैन शास्त्रविरुद्ध पीतांवर नवीनपंथी श्री मुरत सं. “अगत्य ठाव खंडन” सं. १९६० (७१)		
१२२७ देववंदनमाला. रु. ०-१२-० (६७)		
१२२८ देववंदनमाला. (गुजराती) रु. १-४-० शास्त्री. रु. १-०-०		
१२२९ देववंदनमाला भेट. ले. राजेन्द्रसूरि ज्ञानपंचम्यादि सं. १९७६ अलभ्य. (३७)		
१२३० देववंदनविधि गुजराती दीवाचो फाटी गयो छे. (५०)		
?१३? देववंदन स्तुति स्तवन संग्रह. पृ. ४७० बुद्धिसागरसूरि रु. ०-६-० (१७, ५८ यी ६२, १८४)		
१२३२ देववंदनादि भाष्यत्रयम् देवेन्द्रसूरि विरचित, सोममुंदरसूरि विरचित अवचूरि सहित सं. १९६९ रु. ०-८-०		
१२३३ देववंदनादि विधि संग्रह भेट. (६७) [ (१७, ५०)		
१२३४ देवविनोद पदो तथा ध्यानादि. पं. देवविजय पृ. १५० रु. १-०-० (२५)		
१२३५ देवभक्तिमाला प्रकरण (विजयकपल सूरितुं जीवनचरित्र) (आत्मारामजीवाला नहि) की. नयी (३४६)		
१२३६ देवसीराइ प्रतिक्रमण रु. ०-३-० गु० (?६)		
देवसीराइ प्रतिक्रमण सूत्र. प्रा. हिन्दी.		
देवसीराइ प्रतिक्रमण सूत्रार्थ रु. ०-४-०		
१२३७ देवानेदाध्युदय पदाकाल्यम् महोपाध्याय. मेघविजयगणि विरचित. माधकाल्यनी पादपूर्ति छे. सं. १९६९ (१४)		
१२३८ देविन्दु स्तवप्रयन्ना. (जुओऽदशुप्रयन्ना)		

- १२३९ देवेन्द्र नरेन्द्र प्रकरण, रु. ०-१२-० (१७)
- १२४० देशना शतक अर्थ सहित, रु. ०-२-०
- १२४१ देशना संग्रह, (५०)
- १२४२ देशी नामवाला, ( हेमचंद्राचार्यकृत ) [ (१४३) ]
- १२४३ देशोन्नतिनो सरल मार्ग, जैनेतर, ०-३-० सं. १९६३
- १२४४ देहली शास्त्रार्थ, हिन्दी इश्वरकर्तव्य, तीर्थकर, सर्वज्ञत्व सं-  
दण विषयक रु. ०-४-० (३४७, ५०)
- १२४५ देहस्थिति स्तव (पाना) रु. ०-१-० धर्मघोषसूरि प्रणीत  
श्री आत्मानंद ग्रंथमाला, आत्म संवत १६ सं. १९६८  
जीवाभिगम सुत्रमांथी उद्घृत सर्व जीवोनुं जगन्योत्कृष्ट  
देह प्रमाणनुं धर्णन कर्यु छे, प्रवर्तक श्री कान्तिविजय  
शिष्य चतुरविजय मुनिए सुरतपां रहीने शुद्ध कर्यों,  
प्रा. (अलभ्य) (३४६, १७)
- १२४६ दोधकट्ठचि सं. सह प्रा. (साधु साध्वीने भेद) रु. ०-६-०  
( ३४८, ३४९, ५० )
- १२४७ दोलतविलास, ( जुओ जैन ग्रन्थरत्नाकर अंग त्रीजो )
- १२४८ दंडक ( जुओ प्रकरण लघु संग्रह )
- १२४९ दंडक ( हिन्दी अर्थ साथे ) (३९)
- १२५० दंडक प्रकरण गजसार मुनिकृत, रुपचंदमुनि टीका, सं.  
१९७२ रु. ०-२-० (२२९)
- १२५१ दंडक विचार ग्रन्ति, ( भाषान्तर साथे ) (१७)
- १२५२ दंडक प्रकरण सटीक पाना गजसार मुनिकृत, रु. ०-२-०  
,, „ गुजराती की, नथी, (१७, ५०) [ ( ३२ ) ]
- १२५३ दंडक वालावबोध, ( अपदावादनुं ) रु. ०-६-०
- १२५४ दंडक तथा लघु संघयणी, वालावबोध, की, नथी, सं.  
१९५२ ( ७, १० )

दंडक]

: १०७

[ द्रव्या:

- १२५५ दंडकविचार वृत्ति. मूळ तथा अवचूरि. रु.०-८-० (१७)
- १२५६ दंडकादिद्वार संग्रह. शु. प्रा. रु. ०-५-०
- १२५७ दंडकादिद्वार संग्रह विगेरे. गजसारमुनि वगेरे. ४१ द्वार छे  
रु. ०-५-० ( २५७, ९५ )
- १२५८ दृष्टान्त रत्नावली. गद्य पद्य. रु. ३-४-० ( ३२ )
- “ “ रु. ६-२-०
- १२५९ दृष्टान्त शतक भाषान्तर कथायुक्त. गुर्जर-भाषान्तर कर्ता  
छोटालाल नरमेराम भट. रु.०-१०-० ( ३५०, ३५१ )
- १२६० द्रव्यगुणपर्यायनो रास. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. १ लो )  
द्रव्यगुणपर्यायनो रास. यशोविजयजी उपाध्यायकृत. भा-  
वार्य अने विवेचन समेत. पृ. ३५० रु. ०-८-०  
( ७४, ३५२ )
- १२६१ द्रव्य गुणपर्यायनो रास. रु. १-८-०
- १२६२ द्रव्यपकाश. र. सं. १७६७ पोस वद १३ बीकानेर चो-  
मासु सं. १७६६ लुं कर्यावाद ( जुओ देवचंद भा.  
२ वि. १ )
- १२६३ द्रव्यमदीप प्रवर्तक मंगलविजयजी. सं. १९७७ ( १७, ४७ )
- १२६४ द्रव्यलोक ( लोक प्रकाशमांथी ) पाना रु. ७-८-०
- १२६५ द्रव्य सप्ततिका मूळ अने छाया साये. ( ५० )
- “ “ अर्थ युक्त छायण्यविजयजी विरचीत.  
सं. १९५८ मूळ टीका तथा बैनेरा भाषान्तर युक्त.  
की. नथी. ( ६ )
- १२६६ द्रव्य सित्तरी टीका अर्थ युक्त. रु. ०-६-०
- १२६७ द्रव्यानुभव रत्नाकर हिन्दी. रु. २-८-० ( ७७ )
- “ “ सचित्र. रु. ३-८-० ( ९ )

- १२६८ द्रव्यानुयोग तर्कणा चिदानन्दकृत भोजकवि विरचित व्याकरणाचार्य पंडित ठाकुरप्रसाद शर्मेपणीत हिन्दी भाषा-  
नुवाद सहित. सं. १९६२ रु. २-०-० ( ३२५ )
- १२६९ द्रव्यानुयोग प्रवेशिका द्वितीय ज्ञान सुंदर हिन्दी, रु.  
०-४-० ( ३५४ )
- १२७० द्रव्यानुयोग प्रथम प्रवेशिका ज्ञानसुंदरजी हिन्दी. ( ६८ )  
" द्वितीय „ „ रु. ०-२-० ( ६८ )
- १२७१ द्रव्यानुशासन विग्रे. ( ५० )
- १२७२ द्रौपदी स्वयंवरम् शो. मुनि जिनविजय प्र. कांतिचिन्य जैन  
इतिहास पाला पंचपुष्प, रु. ०-२-० ( १७, ७० )
- १२७३ द्रौपदी स्वयंवर नाटक, रु. ०-४-० ( १७० )
- १२७४ द्वार्तिशदृ द्वार्तिशिकान्तर्गत एक विशितिका. ( जुओ सिद्ध-  
सेन दिवाकर ग्रन्थपाला )
- १२७५ द्वार्तिशदृ द्वार्तिशिका सटीक ( याना ) रु. १-८-० यशो-  
विजय, सं० ( ६ )
- १२७६ द्वार्तिशत पुत्तलिका, ( ५० )
- १२७७ द्वार्तिशदृ द्वार्तिशिका, ( ५० )
- १२७८ द्वादशपर्वी कथा प्रति भेट. ( ३५५ )
- १२७९ द्वादशपर्वी व्याख्यान भमाकल्याण कृत. ( ५० )
- १२८० द्वादशपर्वी व्याख्यान रत्नालय निवासी शेरसिंह, रु.
- १२८१ द्वादशब्रत पूजा अर्थ युक्त. रु. ०-२-० [ ०-८-० ]
- १२८२ द्वादशब्रत पूजा संग्रह अर्थ जने दृष्टान्त युक्त. रु. ०-८-०
- १२८३ द्वादशानुप्रेक्षा ( प्रत ) रु. ०-८-० [ ( १६३ ) ]
- १२८४ द्वादश य पदाकाव्य संस्कृत पूर्वार्ध, हेमचंद्राचार्य कृत अभ्य-  
तिलक गणि विरचितया टीका समेतम् मूल १ थी १०

सगे. इ. १९१५ रु. ९-०-० (१६८, ३५७, ६२९)  
भा. २ जो. रु. ९-०-० (१६८,  
" ३५७, ६२९ )

" " भापान्तर मूळ संस्कृत उपरथी. भा.  
क, मणिलाल नम्रभाइ. सं. १९४९ गु. रु. १-८-०  
( २७ )

१२८५ द्वितीय कोश पुरुषोत्तम देव प्रणीत ( जुओ अभिशान संग्रह  
भा. १ लो )

१२८६ द्विसंघान महाकाव्यम् श्री घनंजय विरचितं वदरीनाय वि-  
रचितं टीका सहित. रु. १-८-०  
ध.

१२८७ घनचंद्र सूरिका जीवनचरित्र यतोन्द्र विजय हिन्दी. सं.

१२८८ घनद्वचरित्र गद्य. रु. ०-१२-० ( ३२ ) [ १९७९ ( ३७ )

१२८९ घनपाठ अने देवी कल्याणीनो आत्मोत्सर्ग. बौद्धना समयनी  
अंतिहासिक नमलकथा भाषा ढाक्कामाइ हाँमतलाल.

रावत बडोदरा, ( पु. र. मुं जैनेतर. ) ( ३५८, ३५९ )

१२९० घनपाठ चरित्र. हिन्दी. रु. ०-१-६

१२९१ घनपाठ पंचाशिका ( टीका अर्थ मुक्त. ) अबचूरि तथा  
अर्थ मुक्त मूळ प्राकृत तेनी गुजराती अनुवाद पण छे.  
संस्कृत छाया अने टीका. गुजराती अनुवाद पण छे.  
रु. ०-३-० ( ६ )

१२९२ घनसार अयट्कुमार चोपाइ घनविजय उपाध्याय. रु.  
०-३-० ( ३७ )

१२९३ घना शालिभद्रनो रास पंडित जिनविजय विरचित सुपात्र-  
दान विषय. सं. १९६३ रु. १-४-० ( ७ )

१२९४ घनंजय कोप अनुवाद सोहत. रु. ०-६-० दि.

- १२९५ धन्ना चरित्र श्री जिनकीर्ति सूरि विरचित. की. नथी. रु.  
,, „ पतिशेखर कृत. (१) [ ०-३-० (६)  
धन्य कथानकम् गद्यबंध. ( पाना ) रु. १०-०-० ज्ञान-  
सागर गणि संस्कृत प्रति. २९६ पान.
- „ „ दया वर्धनजी रु. ०-२-० ( १ )
- १२९६ धन्य चरित्र पूर्वार्थि कर्ता ज्ञानसागरगणि. रु. ४-०-०  
( १६, १ )
- „ „ उत्तरार्थि „ „ रु. ४-०-०  
( १६, १ )
- १२९७ धन्यकुमार चरित्र भापान्तर अंतर्गत शालिभद्र चरित्र भा-  
पान्तर कर्ता रतिलाल गीरधरलाल ची. ए. ज्ञानसागर  
गणि विरचित. रु. २-८-० सं. १९७८ ( ६, ९५ )
- १२९८ धर्म रत्नाकरम् सटोक भा. ? लो. वर्धमान सूरि ( ३२ )
- „ „ „ भा. २ जो. „ „ ( ३२ )
- १२९९ धमिल कथा पाना. ( रत्न ४१ ) इह लोकार्य तप प्रभावे  
आ केथा ले. सं. १९७१ रु. ०-२-० ( ६, १७, ६० )
- १३०० धमिलकुमार चरित्र भा. १ लो. अचब गच्छाचार्य जय-  
शेखर सूरि विरचित लालचंद नागजीभाई शाह. रु.  
०-१०-० ( १७८ )
- १३०१ धमिल कुमारनो रास पंडित श्री वीर विजयजी विरचित.  
इ. १८९६ रु. ०-१२-०
- १३०२ धमिलचरित्र संस्कृत ( पाना ) रु. ३-०-० ( ३२ )
- „ भापान्तर द्वितीयो भाग. ( ३२, १७८ )
- „ „ श्रीजो भाग. ( ३२, १७८ )
- „ „ चोयो भाग ( ३२, १७८: ) . .

१३०३. धर्म आहलाद. रु. ०-४-०

१३०४ धर्म कल्टुम ( प्रत ) मू. कर्ता. उदयधर्मगणि विरचित.  
दान, शील, तप, भाव उदाहरण सहित ( गु. नं. ४० )  
सं. १९७३ रु. १-०-० ( ?, ?६ )

१३०५ धर्म गीतांजली धर्म नीति ग्रन्थावली. ( ३ ) रचयिता मुनि  
श्री न्याय विजयनी. अमूल्य. ( ३६० )

१३०६ धर्म चर्चा संग्रह हिन्दी दिगंबरी. रु. ०-८-०

१३०७ धर्म जीज्ञासु अक्षर अने आचार्य हीरविजयसूरिजी. रु.  
२-८-० ( ३६१ )

१३०८ धर्म तत्त्व भास्कर याने जैन धर्म संबंधी कायदो अपरनाम  
धर्म आवहाद' ( दि. ) ( ३६२, ७१ )

१३०९ धर्म देशना ( धर्मविजयसूरि ) सं. १९७४ ( १७ )

१३१० धर्मना दरवाजाने जोवानी दिशा अथवा तत्त्वात्त्व विचार.  
श्री आत्मारामजी महाराजकृत. सं. १९६४ रु.०-५-०  
( ३६३ )

१३११ धर्मनो दरवाजो जोवानी दिशा रु. ०-८-०

१३१२ धर्म परीक्षा. रु. ०-१२-० ( १७ ) प्रति.

१३१३ धर्म परीक्षा कथा, मूळ कर्ता पद्मसागरगणि. रु. सं. १६४५  
संस्कृत. ( १६ ) श्वे.

“ ” पाठ्य हेमचंद्राचार्य सभा. सं. १९७८ ( २६ )

“ ” भा. १ लो भा. २ जो. हिन्दी. अमितगति  
आचार्य कृत. ( दि. ) ( ५० )

१३१४. धर्म परीक्षानो रास अर्य सहित. रु. २-२-० सं. १९३४  
( ३६४ )

१३१५ धर्म परीक्षा प्रकरण. जिनपंडन गणि उपाध्यायकृत. सं.  
१९७४ ( १७ )

- १३१६ धर्म पर्दीप स्तवनांदि पंगलविजयजी ( ४७, १४ )
- १३१७ धर्म विन्दु प्रकरण मू. क. हरिभद्रसूरि. टी. मुनि चंद्रसूरि.  
रु. ०-१२-० ( २८, १६, १ )
- १३१८ धर्म विन्दु हरिभद्र भा. १ लो. अध्याय १-२. चालु. रु.  
०-१२-० ( २९ )
- १३१९ धर्म विन्दु हरिभद्रसूरि विरचित. मूल, टीका अने भाषा-  
न्तर सहित. सं. १९५१
- १३२० धर्म विन्दु ग्रन्थ. मूल, टीका अने भाषान्तर साथे. हरि-  
भद्रसूरि विरचित. अलम्भ्य रु. २-८-० ( १७, ६३ )
- १३२१ धर्मविन्दु भाषान्तर. रु. २-८-०
- “ “ म. न. दोशी. संस्कृत रु. २-०-०
- १३२२ धर्म विन्दु प्रकरण. मुनिचंद्राचार्य. कृत वृत्ति युक्त. रु.  
०-१२-० ( २८ )
- १३२३ धर्म बुद्धि ( पंत्रि ) पापबुद्धि ( राजा ) नो रास. पंडित  
उदयपरत्नकृत. रु. ०-३-० ( १२९, ६३ )
- १३२४ धर्म महोदयम्. रत्नविजय विरचित. रु. ०-२-० ( १४ )
- १३२५ धर्म रत्न प्रकरण सार माणेकमुनिजी. हिन्दी कर्ता. ( १२,  
७१ )
- १३२६ धर्म रत्न प्रकरण भा. १ लो. रु. २-०-० ( १४३ ) देवे-  
न्द्रसूरि विरचित.
- “ भा. २ जो. रु. १-८-० ( १४३ ) ”
- “ भा. ३ जो. रु. १-०-० ( १४३ ) ”  
आ त्रणे भाग मूल अने गुजराती छे.
- १३२७ धर्म रत्न फरंटिका. भा. १ लो ( पाना ) रु. ७-८-०
- “ भा. २ जो ( पाना ) रु. ७-८-० ”

- १३२८ धर्म रत्न प्रकरण. शान्ति सुरि संस्लिप. स्वोपश्वर्ति समेत.  
सं. १९७० (अलभ्य) (प्रति) रु. १-०-० (१७)
- १३२९ धर्म रत्न मंजुपा भा. २ लो. (पाना) देवविजयगणि. रु.  
४-८-० (३२)
- धर्म रत्न मंजुपा भा. २ जो (पाना) रु. ६-१२-० देव-  
विजयगणि. (३२)
- „ „ भा. २ जो. (पाना) रु. ६-१२-० „ (३२)
- १३३० धर्म लालणी. चम्पारामकृत. सं. १९६१ रु. ०-६-०  
दि. (३६६, २८३, १-४)
- १३३१ धर्म विलास. संस्कृत कथाओ. मतिनंदजी वाचनाचार्य. रु.  
१-०-० (३२)
- १३३२ धर्मविजयजी जीवनवृत्तांत. ले. मुनि विद्याविजय. (३६७,  
४७, ५०)
- १३३३ ( श्रीमान ) धर्मविजयजीना विचारोनी समीक्षा. ले. राम-  
विजय. (३६८) .
- १३३४ धर्मविलास श्री मतिनंदजी रु. १-०-० (३२, ५०)
- १३३५ धर्मवीर कुमारपाठ सं. १९७२ रु. १-४-० (३६९)
- १३३६ धर्मशर्माभ्युदय. काव्य संस्कृत. महाकवि श्री हस्तिनन्द  
विरचितम् रु. १-०-० (१०)
- १३३७ धर्मशिक्षा. न्यायविजयजी हिन्दी. रु. १-०-० (४७)  
सं. १९७१
- १३३८ धर्मसंग्रह पूर्वार्थ मूळकर्ता मानविजय उपाध्याय रु. १-०-०  
सं. (२६)
- „ उत्तरभाग „ „ „ „ रु. १०४-०-०  
सं. १७३२ (सं. ग्रं. नं. ४८) (?६) .

- १३३९ धर्मसंग्रह श्रावकाचार ( भाषानुवाद ) रु. २-८-० भा.  
चदयलाल काशलीवाल केठारा ( ७ ? )
- १३४० धर्म संग्रहणी भा. १ लो. मूलकर्ता हरिभद्रसूरि. टी. मल-  
यगिरि आचार्य ( सं. ग्रं. नं. २९ ) रु. १-८-० ( १६ )  
" " भा. २ जो. मूलकर्ता. हरिभद्रसूरि. टी. मलय-  
गिरि आचार्य. ( नं. ४२ ) रु. १-४-० ( १६ )
- १३४१ धर्मसभालुं धर्मिण.
- १३४२ धर्म सर्वस्वाधिकार अने वस्तुरी प्रकरण अर्थ सहित. र-  
त्नशेखरसूरिजी अने हेमविजयगणि रु. ०-८-० रु.  
०-१२-०
- १३४३ धर्मसिहजी अने धर्मदासजी ले. हर्षचंद्रजी दरियापुरी संप्र-  
दाय. ( हुद्दीयांनु ) अमूल्य. ( प्र. ३७० )
- १३४४ धर्मसंग्रह. भा. १ लो. मा. विजयगणि विरचित. सं.  
१९६१ ( १४२, १४३, १० )
- ,, भा. २ जो. " " " "  
,, पूर्वार्ध. उ. मानविजयजी रु. १-०-० ( १६ )  
,, उत्तरार्ध. " " रु. १-४-० ( १६ )
- १३४५ धर्मसंग्रह. उत्तरभाग दशोविजयजी महोपाध्याय. ( १०, २२ )  
" ( ३७१ )
- १३४६ धर्म संग्रहणी. भा. १ लो. ( ५० )  
" भा. २ जो ( ५० )
- १३४७ धर्म संग्रह भा. १ लो भाषान्तर सहित. रु. १-०--
- १३४८ धर्म संग्रहणी. पूर्वार्ध रु. १-८-० दरिपद्मकृष्ण. मलयगि-  
रिनी टीका. ( १६ )  
" उत्तरार्ध रु. १-४-० " " ( १६ )

धर्मा ]	११५	[ मुंपद
१३४९ धर्माभ्युदय नाटक. मेघप्रभाचार्य विरचित. सं. १९७४ रु.	०-४-० ( १७ )	
१३५० धर्माष्टत रसायन. द्वे. नं. ७		
१३५१ धातुप्रतिमा लेखसंग्रह. भा. १ लो. बुद्धिसागरसूरि. रु.	१-०-० ( १५, ५८ थी ६२, १८४ )	
" " भा. २ जो. "		
१३५२ धातु रूपावली. ( ?०, ५० )		
१३५३ धातु संग्रह विवेचन. गुजराती. ( ५० )		
१३५४ धार्मिक गद्य संग्रह तथा सदुपदेश. भा. १ लो बुद्धिसागर सूरि. पृ. १७६ रु.३-०-० ( १५, ५८ थी ६२, १८४ )		
१३५५ धूर्ताख्यान. रु. ०-३-०		
१३५६ धूर्ताख्यान. गुजराती भाषामां शुद्ध करी मुंबई मध्ये ग्रंथ- सागर मेसमां छाप्या. किंमत लखेली नथी ( ७१ )		
१३५७ ध्यान छवीसी. ( जुओ, क्षपाकुलकादि संग्रह )		
१३५८ ध्यान दीपिका. पं. केसरविजय. ( ध्यान स्वरूप ) रु.	१-४-० ( २५ )	
" १३५९ " " चतुष्पदी. र. सं. १७६६ वैशाखवद १३ मुलतान पंजाब ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ ).		
१३६० ध्यानविचार. ( ध्याननु स्वरूप. ) भेट. ( १७ )		
१३६१ ध्यानविलास. ( हुक्ममुनि )		
१३६२ अ. ध्यान स्वरूप अध्यात्मगीता सं. आत्मसमाधि शतक. सं.		
बुद्धिसागरसूरि. ( १५, ५८ थी ६२, १८४ ).		
१३६३ धूपद स्ववन जुओ. ( देवचंद्र भा. २ वि. १ )		

न.

- १३६४ नंदी सूत्र मूल पाठ देवकुद्दिगणि क्षमात्रमण प्रणीत. (६८)
- १३६५ नंदी सूत्र. तदुपरि मलयगिरि कृत. टीका-तदुपरि भाषा शालाबद्योथ. समेत सं. १९३६ वातु धन. (२४)
- १३६६ नपस्कार महात्म्य सिद्धसेनसूरि. ( ३२, २२ )
- १३६७ नपस्कार महात्म्यम् अने योगप्रदीप सिद्धसेनसूरि. (३२,५०)
- ,, „ अने कूर्मायुध चरित्र. रु. ०-२-० (६)
- १३६८ नविनाथ चरित्र. (वि. प. पु. चरित्रना देखा भागमां छाप्युँ  
छे. अगीआरमा सर्गमां ) संस्कृत हेमचंद्राचार्य प्रणीत  
( ६, १० )
- १३६९ नपोक्तारने करेमिखंते. सं. १९७९ ( २६, ६३, ३७२ )
- १३७० नयकर्णिका. मूल संस्कृत कर्ता विनयकिंजयजी भाषान्तर  
विवेचन कर्ता फतेचंद क. लालन अने मोहनलाल द.  
देशाइ. मूल कर्ता विक्रम अदारमी सदीनो पूर्वार्थ सं.  
गु. ( नय-एट्ले दृष्टिविन्दुरुं सामान्य ज्ञान ) भेदजी  
हीरर्जी तथा भारत जैन विद्यालय. फग्युसन रोड पुना.  
( १०९, १०४ ) रु. ०-६-०
- १३७१ नयकर्णिका. Naya Karnika मूलनुं अंग्रेजीमां भाषान्तर  
तथा विवेचन पत्रा. मोहनलाल द. देशाइ इ. १९१५-  
१६ सं. अंग्रेजी धी सेन्ट्रल पब्लीसींगहाउस. आरा.  
जैन गेझेट ओफीस मद्रास.
- १३७२ नयचक ( जुओ देवचंद भा. २ वि. १ लो )
- १३७३ नयचक सार. देवचंदजी छत ( जुओ प्रकरण रत्नाकर  
भा. १ लो )

- नयम ] ११७ [ नर्पदा  
 १३७४ नयप्रकाशस्तव वृत्ति (पाना) पञ्चसागरगणिकृत. रु.  
     ०-३-० (३७, ६३, २६, ५०)  
 १३७५ नयप्रकाशकस्तव वृत्ति. पञ्चसागरगणिकृत. रु. ०-६-०  
     (३७२, ६३, २६)  
 १३७६ नयप्रदीप. सप्तभंगी समर्थन करी स्यादाद श्री वस्तु छे. ते  
     अने द्रव्यार्थिकना दश मुद्रा जणाव्या छे. सं. १६६५  
     (१४, ६, १०)  
     ,, (जुओ यशोविजयजी ग्रन्थपाला. (सभा))  
 १३७७ नयमार्ग दर्शक. (सात नयनुं स्वरूप) भेट. (२७)  
 १३७८ नयरहस्य. नयोनुं अन्योन्य विरोधपणुं नयो ए बात वहु  
     दणान्तो अने हेतु युक्तिथी सारी रीते समजावी छे. सं.  
     १९६६ (१४, ६, १०)  
 १३७९ नयरहस्य. (यशोविजयजी ग्रन्थपाला. (सभा))  
 १३८० नयोपदेश सावचूरि. सं. १९६५ संस्कृत, द्रव्यार्थिक अने  
     पर्यायार्थिक नयनुं स्वरूप बतावी सर्व नयनो सिद्धान्त  
     बताव्यो छे. स्वोपन्न टीकायुतम् (१४, ६, १०, ३७३,  
     ३७४) नं. (६)  
 १३८१ नयोपदेश. सावचूरि (जुओ यशोविजयजी ग्रन्थपाला सभा)  
 १३८२ नरनारायणानंद पद्माकाव्यम् श्री वस्तुपाल विरचित (१३८)  
 १३८३ नरभव दणान्तोपनयमाला. नयविमलगणि (ज्ञानविमलसूरि)  
     कृत रु. १-०-० (७३, ५०, ३७५)  
 १३८४ नरचंद्र जैनज्योतिष. भा. १-२ प्र. (३७६) रु. १-४-०  
 १३८५ नरमेघयज्ञपीमांसा समालोचना हिन्दी.  
 १३८६ नरवर्मा चरित्र. (पाना) रु. १-०-० (३२, ५०)  
 १३८७ नर्मदासुंदरी श्रीलमहात्म्योपरि (वसुदेव हिन्दीमांथी उच्छ्रृत)  
     (५२)

- ” कथा. (पाना) रु. ०-४-० गु. (५०)
- ” सती शिरोमणी. गु. रु. ०-२-० ( ३७७,
- ” ३७८, ५० )
- ” नो रास. पंडित मोहनविजय विरचित. रु.
- ०-१२-० ( ७, ५० ) .
- १३८८ नलदमयंती नाटक. डीवाचो फाटी गयो छे. (७१)
- १३८९ नलदमयंती उपाख्यान. विनयचंद्रसूरि विरचित. अपरनाम  
महासत्त्वा दबदन्त्याश्वरितम् ( ३८०, ३७९, ५० )
- १३९० नवओळीनी विधि. तथा सिद्धाचलनो रास. विगेर. रु.
- ०-४-० ( ३८१, ३८२, ७१ )
- १३९१ नवकार महात्म्य ध्यान. प्रदीप. (पाना) रु. ०-१२-० .
- १३९२ नवकार मंत्र संग्रह. रु. ०-२-०
- १३९३ नवकार मंत्रनी चमत्कारिक कथा विगेरे (३८३)
- १३९४ नवग्रह शान्तिरु द्विन्दी भाषान्तर. रु. ०-१-६ (२०१)
- १३९५ नवतत्त्व ( जुओ प्रकरण लघु संग्रह )
- १३९६ नवतत्त्व प्रकरण. देवगुप्ताचार्य प्रणीत. चू. प्रा, टी. सं.  
अभयदेवसूरिनी अलभ्य. रु ०-१२-० सं. १९७०  
( १७, १२ ) .
- १३९७ नवतत्त्व गायाओना छुटा शब्दोना अर्य सहित. तथा छुटा  
बोल साहित. रु. ०-८-० (१८१)
- १३९८ नवतत्त्वना प्रश्नोत्तर रु. २-०-०
- १३९९ नवतत्त्वनो मुंदर बोध. अबचूरि सहित. भाषान्तर साये. रु.
- १-०-० (१७)
- १४०० नवतत्त्व बालाब्योग. रु. ०-१२-०
- १४०१ नवतत्त्व भाष्य. (१७)

तत्त्व ]

११९.

[ नवस्प ]

१०२ नवतत्त्व सविस्तरार्थ. ( विजयनेमिसूरि ) यन्य परिशिष्टा.  
टिप्पण्यादि विभूषितः रु. ४-०-० ( ३८५, ३८६,  
११, ९५ )

१०३ नवतत्त्व साहित्यसंग्रह. भा. १-२-३-४ उदयविजयसूरि  
नेमिसूरि शिष्य. पांच जातनां नवतत्त्व छे. सं. भा.  
गुर्जर भाषास्प सानुवाद. ( ११, ३८५, २८६ )

४०४ नवतत्त्व स्वरूप. रु. ०-४-०

४०५ नवतत्त्व सभाष्यवृत्ति. ( ५० )

४०६ नवतत्त्व संक्षिप्तसार. गु. रु. ०-२-० ( १७, ३२६, ५० )

४०७ नवतत्त्व हिन्दी भाषान्तर साथे. ( २२८, ७१ )

४०८ नवपद पूजादि संग्रह. हिन्दी. ( प्र.) दा. गांधी कोदरलाल  
छगनलाल मु. वेजलपुर, जिल्हा पंचमहाल. स्टै. खरसालीआ.

१४०९ नवपद ओळीनी विधि. रु. ०-१-०

१४१० नवपद ओळीनी विधि. वालावबोध. सं. १९६२ रु.  
०-४-० ( ५०, ३८८ )

१४११ नवपद पूजा उलाला ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )

१४१२ नवपद पूजादि संग्रह. रु. ०-१२-० ( ५० )

" " " संपादक. मनसुखलाल हरीलाल ( पंचम-  
हाल ) सं. १९६४ वालवबोध टाइप ( कीमत नर्थी )  
( ३९० )

१४१३ नवपद महात्म्य. वीसस्थानक आदि तपगुण वर्णन. यो-  
जक मुनि कर्ष्णरविजयजी गु. रु. ०-३-० ( १६३ )

१४१४ नवस्परण अने गौतमरास. हिन्दी भाषान्तर. सं. १९७१  
रु. ०-३-० ( १६, १ )

१४१५ नवस्परण अने तत्त्वार्थसूत्र. रु. ०-४-६ ( १६, १ )

- नवस्म ] १२० [ नाभाक  
 १४१६ नवस्परण. वालबोध लीपीमां छापेला. सं. १९७९ (३९१)  
 , , गुजराती. (५०) शिला प्रेसमां. सं. १९४१  
 मुंबईमां छाप्यु छे. जगदीश्वर मुद्रालयमां  
 १४१७ नवस्परण मूल. रु. ०-४-०  
 , , (गुजराती) रु. ०-२-०  
 , , (हीराचंदवाळे) रु. ०-२-६ (१८९)  
 १४१८ नवस्परण गौतम रास. रु. ०-३-० (१६, १)  
 १४१९ नवाणु प्रकारी तथा नवपदजीनी पूजा. रु. ०-२-०  
 १४२० नवाणु प्रकारी पूजा साथे. रु. ०-८-० झंगेरभाइ भाइचं-  
 दनो जीवनरेखा सहित. (१७)  
 १४२१ नवाणु यात्रानो अनुभव. योजक कुंवरजी आणंदजी अमृत्यु  
 (६)  
 १४२२ (नवानगर) आदि जिन स्तवन. (जुओ देवचंद भा. २  
 वि १)  
 १४२३ नवीन जैन गरवावली. रु. ०-४-०  
 १४२४ नवीन पंथ दिग्दर्शन उपदेश पद. रु. ०-०-३ (१७१)  
 १४२५ नळदपयंती आख्यान. सं. (१६)  
 १४२६ नळदपयंती चरित्र. रु. ०-३-० (६)  
 १४२७ नळदमर्यंती रात (जुओ आनंद काव्य महोदधि मौ. ३३)  
 " , , नयसुंदर कृत (जुओ आनंद काव्य प-  
 होदधि मौ. ६ दुं)  
 १४२८ नाकोटा पार्ष्णवाय भेट यतीन्द्रविजय सं. १९७? अलभ्य.  
 (३७)  
 १४२९ नागपुरीय तपागच्छनी पटावली. (१८३, ३९२)  
 १४३० नाभाक राजचरित्र भेस्तुंग सूरि. भापान्तर, रु. ०-५-०  
 (३२)

- १४३१ नाममाला कोप. ( १, १६ )  
 १४३२ नामर्लिंगानुशासनम् अपरसिंह छन् ( जुओ अभिधान सं-  
     ग्रह. ) भा. ?  
 १४३३ नामावलि हिन्दी दिगंबरोना पुस्तकोनुं लीस्ट सालवार  
     माया ग्रंथोनुं छे. रु. ०-१-० ( ३९३ ) सं. १९०९  
 १४३४ नारकीना चित्रो ( पोटी ) रु. ०-१२-० ( ६, ५० )  
     "     " ( न्हानी ) रु. ०-८-० ( ६ )  
     "     " ( न्हानी ) रु. ०-५-० ( ६ )  
 १४३५ नारचंद्र जैन ज्योतिष मा. १-२ रु. १-४-०  
 १४३६ निगोद छत्रिशि. ( २८, १६ )  
     "     " बालाद्वाघ सहित. ( जुओ प्रकरण र-  
         त्नाकर भा. ३ जो )  
     "     " ( जुओ प्रकरण पुष्पमाळा शुप्प चीजुं )  
 १४३७ निगोद पट्टिर्णिका रत्नसिंहमूरि विरचित दृति सहित.  
     ( १७, १० )  
     "     " ( किं. नयी ) ( २२९ )  
 १४३८ निगोद धंध पट्टिर्णिका. ( ५० )  
 १४३९ नियंट शेष ( जुओ अभिधान संग्रह भा. २ )  
 १४४० नित्य नियमनी पोयी रु. ०-२-०  
 १४४१ नित्य भावना भाववानुं पुस्तक. रु. ०-१-०  
 १४४२ नित्य स्परण पाठमाला ( द्वितियाद्वति ) अमूल्य. ( ७७ )  
 १४४३ नित्य स्परण पाठमाला ( की. नयी ) ( ३९५, ३९६ )  
     १ नवकार मंत्रम्                   ७ उवसगाहर स्परणम्  
     २ वृद्ध मिनयांति स्परणम् ८ भक्तापर

३ नपिङ्गण स्मरणम् ९ वृद्धदूजा निन

४ गणधर देवस्तुति स्मरणम् १० जिन पिंजर स्तोत्रम्

५ गुरुपारतन्त्र्य स्मरणम् ११ श्रीगोडीपार्थं जिनवृद्ध स्तवनम्

६ सिंघमवहरउ स्मरणम् १२ श्री गौतम स्वामीजी रास

१४४४ नित्य स्मरण स्तोत्र संग्रह. भेट. ( १८१, ५० )

१४४५ निन्यानवे प्रकारी पूजा. रु. ०-४-० ( २०१ )

१४४६ निन्यानवे ( ९९ ) प्रकारी पूजा. रु. ०-३-०

१४४७ निवंध संग्रह. रु. ०-६-०

१४४८ निरयावलिका सूत्रम् चंद्रसूरि विरचित दृक्षि पुक्त. ( २८ )

१४४९ निरयावलि भाषान्तर. ( वाचु ) ( २४, ५० )

, , , १० पयन्ना वाचुताल्ल. ( २४, ५० )

१४५० निर्यावलिका सूत्रम् ( ९४, २८, १६, १ )

१४५१ निस्त तमोनिधि हिन्दी. रु. ०-४-० सं. १९३१ सेता-  
वंद ( ३६६, २०४ )

१४५२ निर्भय भीष व्यायोग. रु. ०-४-० ( १४ )

१४५३ निराकरण निर्णय हिन्दी. ले. यति वालचंदजी ( आपां  
दिगंबर थावक तात्या नेमिनाथ प्रांगल के असत्य आ-  
क्षेपो के उत्तर ) रु. ०-२-० ( २०३, ३९७ )

१४५४ निर्भय भीष व्यायोग. रु. ०-२-६

, , , ( संरक्षत ) श्री रामचंद्रसूरि विरचित.  
रु. ०-४-० ( १४ )

१४५५ निराकरण निर्णयम् ले. यति वालचंदजी दिगंबरोने जवाव  
रु. ०-२-० ( ३०९, ४०० )

१४५६ निराकरण निर्णय. खेलांवरोनुं प्राचीनत्व सम्पाण सिद्ध कर्तुं  
छ. हिन्दी. रु. ०-२-० ( २०३ )

निर्याँ ]

१२३

[ नेमना

१४५७ निर्याँली सूत्र. सटीक दीकाकारं श्रीचंद्रसूरि सं. १९७८  
रु. ०-१२-० ( २८ )

१४५८ नीतिर्दर्शण. रु. ०-४-० ( ५२ )

१४५९ ( स्त्री. ) नीतिपाठ अ. सौ. मणि. मीसीस वर्षमान स्वरू-  
पचंद गु. ( ४०२, ३२३, ५० )

१४६० ( स्त्री ) नीति विचार माला गु. ( ५० )

१४६१ नीतिर्दर्शण. रु. २-०-० ( ४०३ )

१४६२ नीतिमय जीवन ले. पं. केसरविजयजी रु. ०-८-०  
" " अने गृहस्थ धर्म रु. ०-६-० [ ( २५ )

१४६३ नीतिवाक्य खचनामृत. पं. केसरविजय. रु. ०-६-०

१४६४ नीति वाक्यामृत. सं. रु. १-०-० [ ( २५ )

१४६५ नीति वाक्यामृत. भाषान्तर. रु. ०-६-०

१४६६ नीति " सटीक. सोमदेवसूरि. माणेकचंद २२ ( दि. )

१४६७ नीति शिक्षण. [ ( ८१ )

१४६८ नीति सार. गु. ( ५० )

१४६९ नीति विचार रत्नमाला. ( ४०४, ४०५ )

१४७० नूतन स्तोत्र संग्रह. प्राकृत, संस्कृत. ( ४०६, ५० )

१४७१ नेमिनाथ चरित्र. रु २-०-०

१४७२ नेमनाथजीना चंद्रावला. रु. ०-२-०

१४७३ नेमनाथजीनो विवाहलो. रु. ०-२-०

१४७४ नेमनाथना श्लोको. ( जुओ श्लोकासंग्रह शाही )

१४७५ नेमिनाथनी रसवेल. नं. ३३२७ विजापुर शान्तभंडार. उ-  
त्तमविजय खुशालविजय यतिकृत. प्र. अमृतविजय रत्न  
विजय यति ( अलभ्य ) ( ४०७ )

१४७६ नेमिनाथ महाकाव्य. कीर्तिराजोपाध्याय. ( १४, २२ )

१४७७ नेमनाथनुं चरित्र. रु. ०-२-६

- १४७८ नेमनाथ राजेमति चरित्र. रु. १-०-०
- १४७९ नेमिनाथ चरित्र गद्वंवय. ( पाना रु. ६-०-०
- १४८० नेमि निर्वाण वगेरे वाग्भट. ( १० )
- १४८१ नेमि निर्वाण काव्य संस्कृत महाकवि श्री वाग्भट विरचित  
संस्कृत महाकाव्य. रु. १-०-० ( ६, १० )
- १४८२ नेमिनाथ महाकाव्यम् श्री कीर्ति राजोपाध्याय विरचित.  
विद्या विजय प्री. प्रे. भावनगर सं. १९७० रु.  
०-१२-० ( १४ )
- १४८३ नेमिसागरजीनुं जीवनचरित्र. ( जुओ सुखसागर गुरु गीता )
- १४८४ नेमीश्वर भगवानना वसो पंचाणु चंद्रावला मुनि लभिषि  
जय विरचित. ( ४०८ )
- १४८५ नैषधीय चरित्र चर्चा हिन्दी लेखक महावीर-प्रसाद द्विदी०  
रु. ०-८-० ( ४०९ )
- १४८६ नैषधीय चरितं श्री ईर्ष रचितम् श्रीमन्नारायण रचिता०  
नैषधीया प्रकाशाख्यया, जैनेतर. व्याख्या युक्त. रु.  
५-०-० ( १०, ५० )
- १४८७ नंदिसूत्र मूळ टीका; अर्थ युक्त. भाषान्तर देववाचकृगणि.  
( १० )
- १४८८ नंदिसूत्र घालावबोध. ( ५० )
- ” ” वायुवाङ्म. ( २४ )
- १४८९ नंदीसूत्र मूळ. देववाचक गणि. टीकाकार. मलयगिरि.  
( २८, १६ )
- १४९० नंदीसूत्रम् मलयगिरि कृत विवरण. रु. २-८-० ( १६,  
२८ )
- १४९१ नंदीसूत्र मूलपाठ. ( ६८ )

- १४९२ न्यायकुमुमांजलि. कर्ता न्यायविजय. महावीर पूजा.  
अपरनाम. सं. २९७० रु. ०-४-० ( ३४, १० )
- १४९३ न्याय खंड स्वाय. ( पाना ) रु. १०-०-०  
" " महावीर स्तवन प्रकरणम् ( ११ )
- १४९४ न्यायतीर्थ प्रकरण. ( संस्कृत ) न्यायविजय. ( धर्मविजय )  
न्यायग्रंथ. सं. २२६९ रु. ०-४-० ( ४१०, १० )
- १४९५ न्यायदीपिका. संस्कृत. ( न्यायग्रंथ ) धर्म भूरणयति विरचित. ( दि. ) रु. ०-२२-० ( ४११ )  
" " भाषा टीका हिन्दी ४२०९ ( दि. )  
( ४१२, ५० )  
" " विग्रेरे. दि. ( ५० )
- १४९६ न्यायालोक. ( ११ )
- १४९७ न्यायरत्नजीकी वे इन्साफी हिन्दी. ( ४१३, ५० )
- १४९८ न्यायरत्नदर्पण मुफ्त. शान्तिविजय. ( ठाणा )
- १४९९ न्यायशिक्षा. न्यायविजयजी न्यायतीर्थ. रु. ०-४-०  
( १४, ७१ )
- १५०० न्यायसार. सर्वज्ञ प्रणीत. जयसिंहसूरि विरचित. न्याय तात्पर्य दीपिका नामनी टीका सहित. महोपाध्याय.  
सतीशचंद्र विद्याभूषणेन परिशोधितः ( २९, ५० )
- १५०१ न्यायसिंहु प्रकरण. विजयनेमिश्रीभर प्रणीत. अमूल्य.  
( ११ )
- १५०२ न्यायसंग्रह. सटीकम् हेमहंसगणि संगृहीतः रु. ३-०-०
- १५०३ न्यायसंग्रह. ( न्यायार्थ मंजूपा ) रु. ३-०-० प्र. ईर्ष्यचंद्र  
भुराभाइ ( पर्हुम ) श्री हेमहंस गणि संगृहीत. ( ७१- )
- १५०४ न्याय संदर्भित. आत्महित विक्षा याने योग्यता .

१-०-० रचनार तथा योजक कर्षूर विजयमी सं.

१९६२ ( ४१४ )

१५०५ न्यायार्थ मंजूपा. स्वोपन्न लघुन्यास हिता. रु. ३-०-०  
( ६, १४ )

१५०६ न्यायालोक. यशोविजयगणि विरचित. की. नथी. ( ११ )

१५०७ न्यायालोक. रु. ८-०-० ( ३८५, ३८६, ५०, ११ )

१५०८ न्यायालोक संस्कृत (पाना.) रु. २-०-० यशोविजयगणि.

१५०९ न्यायावतार. ( पाना ) वादि सिद्धसेनदिवाकर प्रणीत.  
राजशेखरसूरिविरचित टिप्पन सहित. टीका अने टिप्पन  
सहित. पाठण ( २६ )

“ ( ६ )

१५१० न्यायावतार मूल. ( जुओ सिद्धसेनदिवाकर प्रन्थपाला )

१५११ न्यायावतार तत्त्वार्थ मूलपूर्ण परिशिष्ट. ( २५७, ५० )

### प.

१५१२ पठम चरियम् गागधी ( पाना ) राहुसूरि प्रशिष्य विमल-  
सूरि विरचितं पद्य ( राम ) चरितम्. रु. २-८-०  
जर्मनी देशीय. बोन. पुरवासी मो. हर्मन जेकोबीत्यनेन  
संशोधितम्. ( ६, ५० )

१५१३ पञ्चाम व्यंजन संश्रह. गु. ( ५० ) [ ०-६-० ]

१५१४ पञ्चवीमूल टीका. ( पाना ) यशोदेवसूरिकृत टीका. रु.

१५१५ पञ्चीस बोलका योकडा. भेट. हिन्दी मारवाडी. ( ४३ )

१५१६ पञ्चीस योलनो योकडो. रु. ०-०-६ ( ६ )

१५१७ पंचेन्द्रिय त्रिपय त्याग पद ( जुओ देवचंद्र मा. २ वि. १ )

१५१८ पत्र परीक्षा बगेरे संस्कृत. आस परीक्षा. ( दि. ) रु.

१-०-० ( ४१५, ५० )

- १५२९ पत्र सदुपदेश. भा. २ जो. बुद्धिसागर सूरि. ( १५, ५८ )
- १५२० पदसंग्रह. रु. ०-८-० [थी ६२, १८४] रु. १-८-०
- १५२२ पदसंग्रह. हुक्म मृति. ( २१ )
- १५२३ पश्चायी के गुण. च. स्वभाव. ( ५० )
- १५२३ पत्र चरित्र. शुभवर्धनगणि. ( ३२, २२ )
- १५२४ पत्र पुराण समीक्षा. ( दि. ) ( ५० )
- १५२५ पन्नवणा सूत्र पूर्वार्थ. सटीक. ( प्रत ) रु. १-८-०
- १५२६ पन्नवणा सूत्र मूल टीका अर्थ युक्त.
- १५२७ पत्रना संग्रह. भा. १ लो. रु. ०-३-० ( १२ )
- १५२८ पत्रना. ( ६ )
- १५२९ पत्रना संग्रह. गुजराती भाषान्तर साये. ( ७१ )
- १५३० परदेशी रजानो रास. रु. ०-४-० ( ६ )
- १५३१ लघु हेमप्रभा व्याकरण. भेट. ( १३ ) [ पुष्प ]
- १५३२ परमाणु खंड छत्रिशि. ( जुओ प्रकरण पुष्पमाला. वीजुं )
- १५३३ परमाणु छत्रिशि. ( २८, १६ )
- १५३४ परमाणु खंड पट् त्रिशिका. पुढ़गल पट्टिशिका. अने निगोद पट्टिशिका सटीक. रत्नसिंहसूरिविरचित. वृत्ति सहित. मू. प्रा. रु. ०-३-० ( १७, १० )
- १५३५ परमज्योति पंचविंशति. अध्यात्म उपनिषद् रूपें. यशोविजयउपाध्याय विरचिते अनुवादक. पाणेकलाल घेला. भाइ. रु. ०-८-० ( ६० )
- १५३६ परमाणु पुढ़गल निगोद पट् त्रिशिका. रु. ०-३-० ( १७ )
- १५३७ परमात्मज्योति, परमात्म पंच विशितिशा. सं. तथा गु. मां. बुद्धिसागर सूरि. रु. ०-१२-० ( १५, ५८ थी ६२, १८४ )

- १५३८ परमात्मदर्शन. ज्ञान अने किया बने जोडबंध सबंध वडे  
परमात्म दशेननुस्खरण. बुद्धिसागर सुरि. सं. १९६६  
रु. ०-१२-० ( १५, ५८ थी ६२, १८४ )
- १५३९ परमात्म प्रकाश योगीन्द्र देव. रु. ३-०-२ शा. मुंबई.
- १५४० परमानंद पच्छीसी. भेट. ( ४१६ )
- १५४१ परमार्थसारकाव्य सविवरण. सं. ( ५० )
- १५४२ परलोक प्रकाश. रु. ०-६-० ( ६ )
- १५४३ परलोक प्रकाश. गुजराती. मूल लेखिका. स्व. घेन, न.  
बलधाई. पोपटलाल केवलचंद, विस्तारणी लखनार.  
पोपटलाल केवलचंद. ( ५० )
- १५४४ परागशब्दाष्टोत्र शतार्थ निवदं साधारण जिन स्तवन वि.  
विवृत चद्म ( जुओ प्रकरण रन्नाकर. भा. ४ )
- १५४५ परिणाम माला. ( उपमिति भव प्रपञ्चा कथात् उद्घृता )  
( प्रभावना माटे ) ( ४१९ )
- १५४६ परिमाण मंजरी. अथवा काष्ठ माप संग्रह. रु. १-४-०
- १५४७ परिशिष्ट पर्व. रु. २-२-०  
" " भा. १ लो. हिन्दी. तिलक विजयनी  
सं. १९७३ ( ४२ )
- " " भा. २ जो. " " ( ४२ )
- १५४८ परिशिष्ट पर्व इंग्लीश अथवा स्थविरावली. वि. श. पु. च.  
रियनी एपन्डेसीस साथे हेमचंद्राचार्य. प्र. इर्पेन लेको-  
षी. सं. १८९१ ( ४२१ )
- १५४९ परिशिष्ट पर्व ( अर्थात् इतिहासिक पुस्तक भा. १ लो. रु.  
१-०-० तेर सर्गनुस्ख भाषान्तर छे. ( ६ )
- १५५० परिशिष्ट पर्व भाषान्तर भा. २ जो. रु. १-०-० ( ६ )

- १५५१ परिशिष्ट पर्व मूल. ( पाना ) हेमचंद्राचार्य कृत. रु.  
१-०-० ( ६ )
- १५५२ परिशिष्ट पर्व मूल. ( साकृत ) रु. २-०-० ( ६ )
- १५५३ परिशिष्ट पर्व भा. १-२ जो कर्ता हेमचंद्राचार्य वल्कल-  
चीरा, प्रसन्नचंद्र राजर्पि विग्रेरे महान् पुरुषोना जीवन  
चरित्र. ) हिन्दी. रु. १-४-० ( ८८, २६१ )
- १५५४ परिशिष्ट पर्व. „ „ हर्मन जेकोवी ( ४९ )
- १५५५ परिशिष्ट पर्व. सम. नुं. रु. १-०-० ( १७, ६ )
- १५५६ परिदार पत्र. हिन्दी. पीतांवर संवेगी. आत्मारामजी शिष्य  
कमलविजयादि क तथा झवेरसागरजी शिष्य आनंदसा-  
गर चतुर्थ स्तुतिक परिदार पत्र. ( ५०, ७१, ४२२,  
४२५ ) की. नयी.
- १५५७ परिदार प्रभोत्तर खंडन हिन्दी. संब्र समस्त साचोर. कम-  
लविजयादि तिरस्कार आनंदसागर ( वदन ) मुख च-  
पेटा. अपर नाम कमल विजयादि. आनंदसागर परि-  
दारोत्तर पत्र खंडन. की. नयी. ( ४२३, ५० )
- १५५८ परिदार मीमांसा. मी. जेकोवी. मेवसमुलरान. प्रति प्रे-  
पिता. संभर्तीर्थ सं. १९५५ ( ४२४, ७१ )
- १५५९ परीक्षा मुख, संस्कृत. प्रमेय रत्नमाला नान्नि व्याख्या स-  
द्दितम्. ( दि. ) रु. ०-८-० ( ५० )
- १५६० परोपकार. गु. ( ५० )
- १५६१ परंज्योति पंचर्विशति. गु. ( ५० )
- १५६२ परंज्योति. ( ५० )
- १५६३ पर्युणा अठाइ व्याख्यान. संस्कृत व्याख्यान. रु. ०-५-०

- १५६४ पर्युपण आषान्दिका व्याख्यान (पाना) रु. ०-८-० (१४)
- : १५६५ पर्युपणना पवित्र दिवसो अने जनोनुं कर्तव्य, रु. ०-१-०
- १५६६ पर्युपणनी कथा, रु. ०-४-० ( १७९ )
- १५६७ पर्युपणादिक पर्वानी कथाओ प्रारंभ, वार कथाओ हे. की.  
नथी. कोणे छपाव्यो ते पण नथी.
- १५६८ पर्युपण पर्व महात्म, हिन्दी, सचिव, रु. ०-८-० ( ९ )
- १५६९ पर्युपण पर्वाषान्दिका व्याख्यान, विजयलङ्घमीसूरि चि-  
त्ति. सं. १९७१ रु. ०-४-० ( १७, १० )
- १५७० पर्युपण महार्पव महात्म्य, संग्राहक मुनि कर्पुरविजयनी रु.  
०-८-० ( ३३ ) [ स्त्री, ( ७३ )
- १५७१ पर्युपणा कल्प महात्म्यम् मुक्तिविमल कृत, की, नथी रा-  
" " संस्कृत व्याख्यान, रु. १-०-०  
( ७३, ६३, ५० ) [ ( ७, ५० )
- १५७२ पर्युपणादि पूर्वानी कथा, वार कथाओ, गु. सं. १९५३
- १५७३ पर्युपणाष्टपन्दिका व्याख्यान भागान्तर, रु. ०-४-०
- १५७४ पर्युपणा पर्व निगय हिन्दी, शात्रिविजयजी, मफत, सं.  
१९५४ ( ४२६, ५० )
- १५७५ पर्युपणा पर्व याने पवित्र जीजननो परिचय. ( ४२७, ५० )
- १५७६ पर्युपणा पर्व विचार, हिन्दी, ले. मुनि विद्या विजयनी.  
( ४२८, ५० )
- १५७७ पर्युपणाष्टान्दिक व्याख्यानम् लङ्घमीविजयगणि, सं. १९५४  
नी साल रत्न्यो ( आ ग्रंथ कपडबंजमां लखायो हे )
- १५७८ एवं कथा पंचमी वर्गेरे सपा. ( ५० ) ( ४२९, ५० )
१५७९. एवं कथा संग्रह, भा, १ ले, भगाकल्याणकोपाद्याय  
कृत, तथा माधु श्रावक आराधना, रु. ०-४-०  
( प्रति ) ( १४, ४३० )

- १५८० पर्वतियि वगेरेना चैत्यर्वदन संग्रह. जैन घ. प्र. स. भावन-  
१५८१ पर्वोनी कथा. रु. १-८-० [ गर. ( ६, ५० )
- १५८२ पशुवध निषेधक. भा. १-२-३ भेगा. रु. १-८-०
- १५८३ पहेली कोन्फरन्सनो रीपोर्ट. रु. ०-१०-० ( २३५ )
- १५८४ पाइअलच्छी ( पायलच्छि ) नाममाला. प्राकृत कोप. घ-  
नपाल कवि कृत. रु. १-१२-० ( ३४८, ९५ )
- १५८५ पाइअ सह महण्णो भा. १ लो ( ७६, ६३ )  
" " भा. २ लो. ( ७६, ६३ )
- १५८६ पांच कर्म ग्रंथनो ट्वो. ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )
- १५८७ पांच प्रतिक्रयण सूत्र विधिरसगच्छीय श्रावकनां अर्थ तथा  
वाजी केटलीक जररी शावतो साये. सं. १९६१ ( ७ )
- १५८८ पांच भावना देवचंद्रजी कृत. ( जुओ आत्महितोपदेश )
- १५८९ पांजरापोळनी व्यवस्था. ( ६० ) [ ०-१-० ( ३३५ )
- १६९० पाटणा कोन्फरन्सना प्रमुखनुं भाषण ( इंग्रेजी ) रु.  
" " ( गुजराती ) रु. ०-१-० ( ३३५ )
- १६९१ पाटणना जैन भंडारना १३ पुस्तकोनो सार संग्रह. रु.  
१-०-०
- १६९२ पाटणना जैन भंडारो अने खास करी तेपां रहेले अपभ्रंश  
तथा पाचीन गुजराती साहित्य. ( पांचमी गुजराती  
साहित्य परिपद् पाटे तैयार करेलो निवंश. ) ( ४३१,  
७१ )
- १६९३ पाटणना जैन भंडिरोनी मंदिरावली. रु. ०-०-६ श्री पा-  
टण जैन खेताम्बर संघालुनी सरभरा करनारी कमीटी  
तरफयी. [ २२ )
- १६९४ पाण्डव चस्त्र थी देवविजयपणि. सं. १९७०, ( ४३४,

१५९५ पांडव चरित्र ( जुओ चरित्र संग्रह )

१५९६ पांत्रीस द्वारादि संग्रह. रु. ०-५-० ( ४३५ )

१५९७ पांत्रीस बोल. सरब अर्घ्य साये. रु. ०-१-०

१५९८ पांत्रीस बोलनो थोकडो. रु. ०-१-०

१५९९ पांत्रीस बोल. ( गु. ) ( ६, ७, ३३ )

” ” हिन्दी. ७००८ रु. ०-४-० विवेचन  
सहित लेखक. कृष्णलाल वर्मा ( ४३६, ४३७,  
४३८, ५० )

१६०० पांत्रीस बोलनो थोकडो. रु. ०-१-० [ ०-१-६ ]

” ” ( शिखामणना बोल सहित. ) रु.

१६०१ पांडव चरित्र गद्यवंध मृळ. देवविजय गणि विरचित. रु.  
४-०-० ( ४३०, ६ )

१६०२ पांडव चरितम् महाकाव्यम्. मलशरी देवप्रभसूरि विर-  
चित. रु. ४-४-० ( ७, ४४०, ५० )

१६०३ पांडव चरित्र भाषान्तर. रु. ५-०-०

१६०४ पांडव चरित्र महाकाव्यम्. पंडित शुभवर्धनगणि विरचित.  
( ३१६, ४३९, ३२ )

१६०५ पांडव प्रवोध. रु. १-८-०

१६०६ पार्थचंद्र सूरीभरतुं संक्षिप्त जीवन चरित्र. रु. ०-१-० पृ.  
२४७ ( ४४? )

१६०७ पार्थजिन स्तवन. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ४ यो )

१६०८ पार्थनाय अष्टक. मलुकचंद्र कृत. ( जुओ प्रकरण रत्नाकर  
भा. १ ल्लो )

१६०९ पार्थनाय चरित्र. अंग्रेजी. अमेरिकाना एक विद्वाने अनुवाद  
फरलो अने न्यांनी एक कंपनीए छपावेलो. रु.  
१२-०-० ( ६३ )

१६१० पार्श्वनाथ चरित्र, सं. रु. ०-८-०

१६११ पार्श्वनाथ चरित्र संस्कृत. ( बुक ) रु. १-०-०

१६१२ पार्श्वनाथ चरित्र. ( संस्कृत ) पद्यवंय, रु. ३-०-०

“ ” चनारस पुस्तकाकारे. रु. ४-०-० ( १४ )

“ ” ( पद्यवंय. ) हेषवियलगणि विरचितम्  
सं. १९७२ रु. १-८-० ( ४४२, ८९, ५०, ४४३,  
९५ ) [ ( ७६, ९५, १४ )

“ ” भावदेव. सं. १९६८ रु. ३-०-०

“ ” भाषान्तर. रु. १-८-०

१६१३ पार्श्वनाथ चरितं ( सरल गद्यबद्ध ) श्री उद्यशीरगणि  
विरचितम् सं. १९७० आषां ३० कथाओनो समास  
छे. मू. ५५०० श्लो. २ सं. १६५४ ( स्वोपङ्ग प्र-  
श्नस्तिमां आ साल छे ) ( ६ )

१६१४ पार्श्वनाथना चंद्रावला. रु. ०-२-० [ ( ३७ )

१६१५ पार्श्वनाथ छेद संग्रह. ऐट. सं. १९७१ पद्य ( अलभ्य )

१६१६ पार्श्वनाथजीनो द्विवाहलो. रु. ०-१-० ( ६, ५०, ४४४ )

१६१७ पार्श्वनाथ स्तव. जिन प्रभमूरिकृत. ( जुओ काव्यमाला.  
गु. ७ वीजी ) [ त्वाकर भा. ४ यो )

१६१८ पार्श्वनाथ स्तवन. अनुष्टुप दृत्त बद्धम् ( जुओ प्रकरण र-

१६१९ पार्श्व स्तव. ( जुओ काव्यमाला गु. ७ वीजी )

१६२० पार्श्वभ्युदय काव्य संस्कृत. रु. ०-१२-०

सटीक.

पालि पाठावली. प्रथम भाग मूल. जिनविजय. रु.  
०-१४-० ( ३६, ४४५ ) [ रु. ०-१-०

१६२१ पालीताणानी जिन मंडलीओपां गवातां गायनोनो संग्रह.

पात्तिक ]

१६२२ पात्तिक पर्व सार विचार. रु. ०-४-० [विरचित. (७३)  
 १६२३ पात्तिक पर्व सार विचार. की. नर्थी. ज्ञान विमल सूरि  
 १६२४ पात्तिक सूत्र अवचूरि ( पाना ) सं. १९६४ रु. ०-८-०

” ” सट्टचिकम् ( ५० )  
 ” ” ( विवरण सहित ) विवरण कर्ता यशो-  
 देवसूरि. ( विवरण ( ११८० ) रु. ०-६-०

१६२५ पात्तिकसूत्र. श्रमणसूत्रादि संग्रह. ( संस्कृत अनुवाद स-  
 हित मुजराती भाषांतर ) सं. १९७९ छा. ( आचार  
 ग्रंथ ) ( १ ) पात्तिक सूत्र ( २ ) खामणा ( ३ ) पा-  
 त्तिक खामणा ( ४ ) आदारना ४७० दोष ( ५ ) श्री  
 श्रमणसूत्र आ पांच वावतो भेगी ले. संस्कृत. ( ६ )

१६२६ पिंड निर्युक्ति सर्वीक ( प्रत ) भद्रवाहुस्वामि कृत. मठ-  
 यगिरि कृत दीक्षायुक्त ले. सं. १५०२. सं. प्र. नं. ४८  
 ” ” सावचूरि. ( ५० ) [मू. ३ ( १६ )]

१६२७ पिस्तालीस आगम पूजा. पंडित रूपविजयजी कृत. प्र. सं-  
 पत विजयजी शिष्य. मुनि धर्म विजयजी. ( ४४६ )

१६२८ पीत पद्मग्रह मीमांसा ओर निषेप निवंध. यतीन्द्र विजय.  
 पीत वस्त्रोक्ता खंडन. रु. ०-५-० ( ३७ )

१६२९ पुण्डरीक चरित्र. भाषांतर सचित्र. रत्नप्रभ सूरि शिष्य क-  
 मलप्रभ विरचित. प्र. संघवी.

१६३० पुण्डरीकस्वामीचरित्र प्रति. रु. १०-०-० [ ( ४४७ )

” ” गु. भाषान्तर सचित्र. रु. ५-०-०

१६३१ पुण्य पाप कुलकम् ( जुओ कुलक संग्रह १७ वालो )

१६३२ पुण्य प्रभाव दर्शक. ( जुओ कुलक संग्रह. १७ वालो )

१६३३ पुण्य रंग चोपाइ. येद् मुनि लालचंदजी महाराज सं.  
 १९७१ पर्य अपाप्य ( ३७ )

[ दूदगले ]

१३५

[ पुष्प ]

१६३४ दूदगल गीना. ( जुओ जमा कुलकादि संग्रह. )

१६३५ पुद्गल छात्रीशी. ( २८, १६ )

” ” ( जुओ. प्रकरण पुष्पमाला बीजु पुष्प )

१६३६ पुद्गल पट्टिंशिका. रत्नसिंहसूरि कृत. वृत्ति सहित. मू. प्रा० वृत्ति सं. सं. १९६४ ( १७, १० )

” ” प्रभृति. ( ५० )

१६३७ पुण्य प्रकाश स्तवन. गु. ( ६, ५० )

१६३८ पुण्य धन नृप कथा ( पाना ) मुनिसुंगर सूरि शिष्य शुभशील गणि कृत. रु. ०-४-० ( ९२, ४४८, १२ )

१६३९ पुण्य धन कथा. ( ५० )

१६४० पुण्य प्रभाव याने समरादित्य.

१६४१ पुण्यादय चरित्र. रु. ०-३-०

१६४२ पुनर्जन्म गुजराती.

१६४३ पुण्य प्रकाशनुं स्तवन. रु. ०-०-६ [ नथी. ( ३६ )

१६४४ पुरातत्त्व सशोधननो पूर्व इतिहास. मुनि जिनविजय. की.

१६४५ पुरुषार्थ दिग्दर्शन. विजयर्थमसरि. ( १४, ४७ )

१६४६ पुरुषार्थ सिद्धि. कर्ता. शा. शिवजी देवशी. रु. ०-५-०

( १४३, ४४९ )

” ” गद्यपद्यात्मक. रु. २-०-० ३६०

पान. सं. १९७६ गुर्जर. ( १०८ ) [(४५०, ५०)

१६४७ पुरुषार्थ सिद्धयुपाय अने स्पादाद मजरी हिन्दी. ( दि. )

१६४८ पुरुषार्थ सिद्धयुपाय. रायचंद्रजी शास्त्रमाला. अमृतचंद्रचार्य टीका भाषा सहित. सं. १९६२ रु. ?-०-०

( ४५१ )

१६४९ पुष्पमाला प्रकरण मूल. अभयदेव सूरि शिष्य रत्नमङ्गारी हेमचंद्रसूरि विरचितम्. रु. ०-८-० ( ३३ )

[ पूजा

१३६

पुण्य ]

१६५० पुण्यमाला प्रकरण. (भाषान्तर) रु. ०-४-० (३३, ५०)

१६५१ पुण्यवती विचार. रु. ०-१-६

” ” तथा सूतक विचार. रु. ०-२-०

१६५२ पुण्यवती विचार गुजराती तथा सूतक विचार. मुनि विवेक-  
विजय. ( ४५२ )

१६५३ पूजा महोदधि. प्रथम भाग. राजेन्द्रसूरि अलभ्य. सं.  
१९६८ रु. ०-४-० ( ३७ )

” ” द्वितीय भाग. धनविजयजी. रु.  
०-२-० अलभ्य. ( ३७ )

१६५४ पूजावलि. संग्रह कर्ता सेनावचंद नादर. प्रसिद्ध पूजाओ.  
सं. १९६९ ( २६६ ) [ ( ४५३ )

१६५५ पूजासंग्रह. ले. लब्धि विजयजी सं. १९८० ( १२ )

१६५६ पूजासंग्रह भा. २ जो. बुद्धिसागरसूरि. ( १५, ५८ यी  
६२, १८४.)

१६५७ पूजासंग्रह तथा स्तवन संग्रह. ( वल्लभ विजयजी कृत )  
रु. १-०-०

१६५८ पूजासंग्रह. पद्म विजय तथा रूप विजय, तथा वीर विजय  
तथा सकलचंदजी कृत. सं. १९२२ ना शिलाछाप  
बुसुंवावाडा पासे गु. ना डेलामां. ( ४५४ )

१६५९ पूजा वीसस्थानक तपनी कथा. रु. १-०-० ( ४५५ )

१६६० पूजासंग्रह. बुद्धिसागर कृत. अष्ट प्रकारी. वास्तुक. तथा  
चीर विजयजी कृत. स्नात. रु. ०-२-० ( १३१ )

१६६१ पूजासंग्रह. भा. १ लो. आदृति वीनी पृ. ४३६ रु.

१-०-० बुद्धिसागर.

” भा. २ जो.

- १६६२ पूजासंग्रह ने स्तवनो. रु. १-०-० ( ६ )  
 पूजासंग्रह लघु शुद्धिसागरसूरि ( १५, ५८ थी ६२, २८४ )  
 „ पोटो ” „ ( „ „ „ „ )
- १६६३ पूजा गिरनारजी २०८ प्रकारी. कर्ता हंसविजयजी. रु.  
 ०-४-० ( ५२ )
- १६६४ पूजा पंच कल्याणक श्री महावीर प्रभुना. हिन्दी. रु.  
 ०-१-० ( ५० )  
 „ „ आदिनाथ प्रभुनी गुजराती लेखक.  
 मुनिथी बछुभविजयजी की. सदुपयोग. ( ४५७,  
 ४५६ )
- १६६५ पूजासंग्रह भा. २ जो. ( शिलानो ) रु. १-८-०
- १६६६ पूर्ण प्रज्ञ दर्शन. ( माध्यमाप्य. विगेर. ) जैनेतर.
- १६६७ पूर्व देश तीर्थ स्तवनावलि. रु. ०-५-० ( ६ )
- १६६८ पूर्व देश स्तवनावली हिन्दी. ४४ स्तवनो छे. ( ६, ५० )
- १६६९ पूर्व सूरि कृत. प्रक्षावली. ( जुओ स्तोत्र रत्नाकर प्रथम-  
 भाग सर्टीक )
- १६७० पोलोना रावजीनो इतिहास. ले. कवि. दलपतराम ढा. इ.  
 १८६६ ( जुओ फार्बस गुजराती सभानी इस्त लिखित  
 पुस्तकोनी यादी.) पृ. १ थी ५४ अं. ४८क) जैनेतर.
- १६७१ पंच सूत्र. चिरंतन आचार्य कृत. हस्तिभद्र सूरि कृत टीकाना  
 आधारे करेला सरल व्याख्या. ( ६ )
- १६७२ पंचास कमल विजय रास. ( संस्कृत सारस्पत तथा ) मूळ  
 रास. ( जुओ अतिहासिक रास संग्रह भा. ३ जो )
- १६७३ प्रकरण समृद्धय. ( ४९ ) रु. १-४-० ( १६, १ )
- १६७४ प्रतिष्ठा पुर्ण पूजा सिद्धि. ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )
- १६७५ प्रभंजनानी सज्जाय ( लीम्बदीमां ) ( जुओ देवचंद्र भा.  
 २ वि. १ )

- १६७६ प्रभुस्तुति. ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )
- १६७७ प्रवचन सारोद्धार, नेमिचंद्र सूरि कृत. ( जुओ प्रकरण २-  
त्नाकर भा. ३ जो )
- १६७८ प्रवचन सारोद्धार मूल कर्ता. नेमिचंद्र सूरि, टीकाकार  
सिद्धसेन सूरि सं, ग्रन्थ नं. ५८ रु. ३-०-० ( १६ )
- १६७९ प्रश्न व्याकरण, मूल कर्ता गणधर, टी. अभयदेव सूरि.  
रु. १-१२-० ( २८, १६ )
- १६८० प्रश्नोत्तर ( जुओ देवचंद्र भा. २ जो वि. १ लो )
- १६८१ प्रश्नोत्तरना दुहा. ( जुओ भपा कुलकादि संग्रह )
- १६८२ प्रश्नोत्तर माला. ( दि. ) ( जुओ मुक्त मुक्तावली भापा-  
न्तर, पं. केसर विजय. )
- १६८३ प्रश्नोत्तर रत्नमाला. विमळ प्रणीता. ( जुओ काव्यमाला.  
गु, ७ मो धीजी )
- १६८४ प्रश्नोत्तर शतक जिनवल्लभ सूरि कृत. ( जुओ स्तोत्र रत्ना-  
कर द्वितीय भाग, सटीक. )
- १६८५ प्रज्ञापना सूत्र. ( पूर्वार्ध ) मृ. कर्ता, इयामाचार्य. टीकाकार  
मलयगिरि रु. ३-१४-० ( २८, १६ )
- “ “ ( उत्तरार्ध ) रु. १-१२-० ( २८, १६ )
- १६८६ प्रचीन लेखावली. ( संपतविजय संग्रहीत. ) [ भगुभाई ]
- १६८७ प्रचीन स्तवनादि रत्न संग्रह. रु. २-०-० जमनामाई
- १६८८ पृथ्वी स्थिर प्रकाश याने भूगोल फरवानुं खंडन. रु.  
१-८-०
- १६८९ पृथ्वीचंद्र चरित्र संस्कृत. ( पाना ) रु. १-१०-०
- १६९० पेयद कुमारका परिचय. रु. ०-४-० ( ३२६, १५ ).
- १६९१ पेयद कुमार. ( ४५८ )

१६९२ पैतीस चोल, हिन्दी, रु. ०-२-० ( ६८ )

१६९३ पोसह विधि, धीजी, रु. ०-३-०

” ” मेट, ( ६७ )

” ” रु. ०-१-० ( ५० )

” ” ( ६ )

” ” ( मुंबईनी ) रु. ०-४-०

१६९४ पोष दशमी महात्म्य कथा, फी. नर्थी, ( ७३, १९७ )

१६९५ पौषधोपवास व्रत, रु. ०-४-०

१६९६ पंच कल्याणक पूजा पंच ज्ञाननी पूजा, रु. ०-१-० ( ६,

” ” ( ११ ) [ ४५६, १७, ३९ ]

” ” तथा अष्ट मकारी पूजा, रु. ०-४-०

१६९७ पंच तीर्थ पूजा, रु. ०-२-०

१६९८ पंच निश्चयी प्रकरण प्रज्ञापना तृतीय पद संग्रहणी ( पाना )

अभयदेवसूरि, विरचित, सावचुरि, सं. १९७४ ( १७,  
१० )

१६९९ पंच परमेष्ठी गुणमाला, रु. १-८-० ( १७ )

१७०० पंच परमेष्ठी गुण रत्नमाला, ( १७, ९५ )

१७०१ पंच परमेष्ठी ध्यानमाला,

१७०२ पंच प्रतिक्रमण विधि, पहोपाध्याय विनयविजयगणि, यशो  
विजयगणि, पंचास, विद्या विजयगणि इत्यादि पूर्व  
पंडितोए संशोधित, संग्रह कर्ता, मुक्तिविमल—सौभाग्य  
विमल शिष्य, ( १९७ )

१७०३ पंच प्रतिक्रमण शास्त्री ( सधानी ) रु. ०-६-०

१७०४ पंच प्रतिक्रमण सूत्र, शिला छापनुं, सं. १९१८ विद्याव-  
र्धक भा. ५ मो. ( ४५४, ४५९ )

१७०५ पंच प्रतिक्रमण, ( गुजराती ) रु. ०-८-०

- १७०६ पंच प्रतिक्रपण सूत्र. रु. ०-५-० ( १६ )
- १७०७ पंच प्रतिक्रपण विधि साथे मूल. रु. ०-१२-०
- ” ” सूत्र अर्थवाली. रु. १-०-०
- ” ” ” ” रु. ०-१०-०
- ” ” ” ” रु. ०-४-०
- ” ” प्रकरणो तथा दंडक सहित. गुजराती.  
( ३८८ ) [ रु. ३-८-० ( ६ )
- ” ” अर्थ सहित. त्रण भाष्यवाली ( पोटी ).
- १७०८ पंच प्रतिक्रपण सूत्र. ( वधारावाली ) मूल. रु. १-४-०  
रु. ०-१२-०
- ” ” ” ” अर्थ सहित. ( हीराचंद ककलवाली )  
रु. २-८-० ( १७९ )
- ” ” ” ” विद्याशाळानी. रु. १-१०-०
- ” ” ” ” सूत्रार्थ सावचूरि. रु. ०-१२-० ( ३३ )
- १७०९ पंच प्रतिक्रपण सूत्र पूर्वार्थ रु. ०-६-० ( १४३ )
- १७१० पंचमी दुहा. घनपाल कृत ( अपञ्जश भाषायाम् ) ( १३८ )
- १७११ पंचमी महात्म्य. प्रथम भाग. अनु. पं. लालचंद भावान-  
दास गांधी. ( २७१, १४६, ४६० )
- १७१२ पंचलिंगी प्रकरणम्. ९३६८ वसतिमार्ग प्रकाशक श्री जिने-  
श्वर सूरि विरचित. स्वोपज्ञ टीका सहित. ग्रन्थांक.  
१० ( ४६१, ४६२, १० )
- १७१३ पंच सूत्र. ( चिरन्तनाचार्य कृत ) हरिभद्र सूरि विरचित  
व्याख्या सहित. मू. प्रा. टी. सं. ग्रं. नं. २० सं.
- १७१४ पंच सूत्रम् सर्वीकम् ( चिरन्तनाचार्यकृत ) हरिभद्र सूरि  
फुत टीका. रु. १-८-० ( ३२, ५० )

१७१५ पंच संग्रह. ग्रं. नं. ५० रु. ३-८-० ( १७ )

१७१६ पंच संग्रह भा. १ लो.

” भा. २ जो.

” भा. ३ जो.

” भा. ४ यो.

चंद्रपिं महत्तर सूरि

कृत. मलयगिरि सूरि

कृत टीका. रु.

३०-०-० ( १७ )

१७१७ पंचाख्यान वार्तिक. जिनविजयगणि. सं. १७३० प्राचीन  
गुजराती भाषानी ४८ कथाओनो संग्रह हो. रु.  
३-१२-०

१७१८ पंचाख्यान वार्तिकम्. भा. १ लो. वाय. Johannas  
Hertel. Leipzig. Universitätsstraße. 15.  
अने हरखचंद भुराभाइ चनारस. जर्मनीतुं सरनामुं.  
( ४६३, ४६४ )

१७१९ पंचाशक ग्रंथ. सटीक. रु. २-८-० ( प्रति ) ( ६, १० )  
हरिभद्रसूरि विरचित. ( अभयदेव सूरि विरचित. टीका  
सहित ) सं. १९६८ श्रावक धर्म, दीक्षा, चैत्यवंदन,  
पूजा, प्रत्याख्यान, स्तवन, जिनभवन प्रतिष्ठा, यात्रा,  
श्रावक प्रतिपा, साधु धर्म सामाचारी, पिंडविधि, श्री-  
लाङ्घनी, आलोचना, प्रायश्चित, कल्पव्र्यवस्था, साधु  
प्रतिपा, तपोविधि, एटली वावतोतुं वर्णन हो. मूळ  
प्राकृत, व्याख्या संस्कृत. [ २-०-० ( ४६१ )

१७२० पंचास्तिकाय. कुंदकुंदाचार्य. भाषा टीका सह. रु.

१७२१ पंचेद्रिय संग्रह चाद. रु. ०-१-०

१७२२ प्रकरण पुष्पमाला. प्रथम पुष्प. ग्र. नं. २४ रु. ०-६-०

शेठ. आणंदनी पुरुषोत्तम ग्रंथमाला. नंग. १ ( ६ )

कुलमंडन सूरि कृत. कायस्यति. [ एमा.

महेन्द्रसूरि कृत. विचार सिचरी.

आनंद विमल सूरि शिष्य } विचार पंचाशिका.  
 ( वानरसुनि कृत ) }  
 आ त्रणे मूळ तथा टीका अने व्याख्या समेत.

१७२३ प्रकरण पुष्पमाला बीजुं पुष्प. रु. ०-८-० ( ६ ) एम्.  
 परमाणु खंड छत्रीशी. पुद्गल छत्रीशी, अने निगोद  
 छत्रीशी मूळ टीका अने व्याख्या सहित.

१७२४ प्रकरण पुष्पमाला भापान्तर ( भेट ) गुजराती. पंन्यास  
 देवविजयजी कृत. ( २५ )  
 , , , ( १७ )

१७२५ प्रकरण माङ्गा मूळ. रु. ०-८-० [ रु. १-०-० ( ४५४ )  
 " " ( विद्याशाळानी ) छ कर्म ग्रंथालब्दी.  
 " " ( भोगीलाल ताराचंद ) रु. १-८-०  
 ( १७१ )

१७२६ प्रकरण रत्न. जीव विचार, नवतत्त्व, दृढ़क, कर्म ग्रंथ,  
 विग्रेर. रु. ०-१-० ( २४० )

१७२७ प्रकरण रत्नाकर भा. १ लो. ( बीजी आट्ठि ) रु.  
 ५-८-० ( ७ )  
 ( १ ) सीमधर स्वामीनी विनति रूप. साढात्रणसो  
 ( २ ) देवचंद्रजी कृत. आगम सार. [ गाथां स्तवन्  
 ( ३ ) , , नव चक्रसार.  
 ( ४ ) आनंदघनजी कृत चोबीशी.  
 ( ५ ) द्रव्य गुण पर्यायनो रास.  
 ( ६ ) योगदृष्टिनो स्वाध्याय. यालावदोध सहित.  
 ( ७ ) उपमिति भव प्रपञ्च.  
 ( ८ ) अध्यात्मसार.

( ९ ) तत्त्वानु बोध.

( १० ) समाधि शतक,

( ११ ) समता शतक,

( १२ ) दिग्पट चोराशी बोल,

( १३ ) श्री चिन्तामणि पार्खनाय जिन स्तोत्र कोइ  
महापंडित विरचित,

( १४ ) श्री पार्खनाय अष्टक महाकर्चंद्र कृत. ( ७ )

१७२८ प्रकरण रत्नाकर भा. १ लानो ककडो १ लो ( साढात्र-  
णसो गाथानुं स्तवन ) रु. २-०-० ( ७ )

१७२९ प्रकरण रत्नाकर भा. २ जो ( आखो ) रु. ६-४-० ( ७ )

१७३० प्रकरण रत्नाकर भा. ३ जो. रु. ६-४-० ( ७ )

( १ ) प्रवचन सारोदार-नेपिचंद्र सूरि कृत.

( २ ) महाकीर जिन स्तुति ( २७६ विषयो छे ) रुप  
दोहसो गाथानुं हुँडीनुं स्तवन, यशो विजयजीनुं.

( ३ ) यशो विजयजीनो कागळ तेमां दिगंबर अने  
हुँडीयाने शीखाण उपदेश.

( ४ ) निगोद छत्रीसी ( वालाव बोध सहित )

( ५ ) रत्नाकर पच्चीसी.

( ६ ) सवासो गाथानुं स्तवन. यशोविजयजीनुं.

( ७ ) शोभन मुनि कृत चोबीस स्तुतिओ वालावबोध

( ८ ) भव वैराग्य शतक. ठडा सहित. [ सहित.

( ९ ) रुपभ वीरजिन स्तुति संस्कृत.

( १० ) हृदय प्रदीप पट् विशिका. संस्कृत.

( ११ ) मार्गानुसारीना १० काव्य-योग शास्त्रमांथी.

१७३१ प्रकरण रत्नाकर भा. ४ यानो ककडो १ लो. पोटी संघ-

यणी. क्षेत्र समास. पाना १ थी ३०४ रु. २-०-०  
( ७ )

ककडो वीजो. कर्म ग्रंथ १ थी ४  
पाना. ३०५ थी ६०४ रु. २-०-० ( ७ )  
भा. ४ यापांथी. ( छ कर्म ग्रंथ.  
भापान्तर ) रु. ५-०-० ( ७ )

१७३२ प्रकरण रत्नाकर भा. ४ थो. ( वीजी आद्विति ) रु.  
५-०-० ( ७ )

१ इंद्रिय पराजय शतक वालावबोध सहित.

२ अर्हदादि स्तवन. विविध पद्य रचनात्मक.

३ पार्खनाथ स्तवन. अनुष्टुप् वृत्त वद्धम्.

४ चतुर्विंशति जिन स्तवन. नाना पद्य निवद्धम्

५ मुगादि जिन स्तवन.

६ पार्ख जिन स्तवन.

७ जिनप्रभ सूरि.

८ पराग शब्दाष्टोत्तरशतार्थ निवद्धं साधारण जिन  
स्तवन. विविध वृत्त वद्धम्.

९ महावीर जिन स्तवन.

१० पार्खनाथ जिन स्तवन.

११ रूपभादि जिन स्तवन.

१२ संघयणी रत्न. त्रैलोक्य दीपिकाख्य ग्रंथ. वालाव

१३ रत्नदेवर कुत. क्षेत्र समास. मूल तथा वालावबोध.

१४ सिद्धान्त स्तवन.

१५ चीवीश जिन स्तवन.

१६ यमवत्तमय चतुर्विंशति जिन स्तुति.

[ वोध सहित.]

१७ टीका उपरथी करेला घालावावोघ सहित. कर्म ग्रंथना चत्रिश पृष्ठ.

१८ कर्म विपाक नामा प्रथम कर्म ग्रंथ,

१९ कर्म स्वत नामा बीजो कर्म ग्रंथ,

२० वंद स्वामित्व नामा तृतीय कर्म ग्रंथ.

२१ पठशीति नामा चतुर्थ कर्म ग्रंथ,

२२ शतक नामा, पंचम कर्म ग्रंथ,

२३ सप्ततिका नामा पठु कर्म ग्रंथ.

१७३३ प्रकरण रत्नाकर भा. ४ नो ककडो पाना ५३३ यी. ६३३  
रु. ३-८-० ( ७ )

१७३४ प्रकरण समुच्चयम्. ( ४९ ) रु. १-४-० सं. १९८०(१६)

१७३५ प्रकरण सुखसिन्यु प्रथम भाग. ले. पं. अनितसागरभी  
गणि. छ शतय ( ६६४ )

” ” द्वितीय भाग. जाठ शतक ( ४६७, ४६८ )

१७३६ प्रकरण लघु संग्रह. ( ७, ५० ) १ जीवविचार, २ नवतत्त्व,  
३ दंडक, ४ लघुसंघरणी, ५ वृहत्संघरणी त्रैलोक्य-  
दीपिका, ६ लघुसेवसमाप्त, ७ पद्मर्पणंय, ८ श्रीरत्ना-  
करपंचर्त्तिका, ९ आचारोपदेश ग्रंथ. पहर्वर्गरूप.

१७३७ प्रकरण संग्रह भा. ? लो. रु. ०-५-० ( १७ ) ( १ )  
सिन्दूर प्रकर मूळ मात्र. ( २ ) तत्त्वार्थाधिगम सूत्र.

१७३८ प्रकरण संग्रह भा. २ जो. रु. ?-०-० ( ४३ ) सं. शुनि  
उत्तमचंद्रजी स्वामी ( गुजराती )

१७३९ प्रकरण संग्रह मूळ. ( सिन्दूर प्रकर. तत्त्वार्थ सूत्र, गुणस्था-  
नक्रमारोह. ) रु. ०-४-० ( १७ )

” ” ( मोडुं ) रु. १-०-० ( ७ ) .  
१६

- १७४० प्रकरणमादि विचार गर्भित स्तवन संग्रह. रु. ०-६-०
- १७४१ प्रकीर्ण चतुष्कम्. ( ५० )
- १७४२ प्रकीर्ण दशकम्. ( ५० )
- १७४३ प्रकृति प्रकाश. ले. हुकममूलि. ( २१ )
- १७४४ प्रगटप्रभावी पार्खिनाथ. सं. मणिलाल न्यालचंद शाह.  
सं. १९७९ रु. ०-८-० ( ४५८, ४६९, ९५,  
३२३ )
- १७४५ प्रच्छा प्रतिवय. हिन्दी खंडनादि प. चुन्नीलालजी खजांची.  
मुंबई विगोरेपी आवेला प्रश्नोनो उत्तर. सं. १९६१  
( ४७०, ७१ )
- १७४६ प्रजासपाज कर्तव्य संस्कृत ग्रं. ७४ चुद्धिसागरमूरि. ( १५, ५८  
यी ६२, १८४ )
- १७४७ प्रतिक्रमणविधि अमूल्य. सं. १९६१ चीजी आवृत्ति हि.  
सं. पा. ( ३६६ )
- १७४८ प्रतिक्रमण विधि प्रकाश. ( प्रत ) मुनिचंद्रमूरि रु.  
०-१२-० ( ४७? )
- १७४९ प्रतिक्रमणमूल्य गुजरानी अर्थराळी. रु. २-४-०
- १७५० प्रतिक्रमणमूल्य विधि प्रकाश. ( ५० )
- १७५१ प्रतिक्रमण हेतु भाषान्तर. रु. ०-८-०
- १७५२ प्रतिक्रमणना हेतु. ( ६ )
- १७५३ प्रतिपात्तिवेदन स्तवन संग्रह. अनेक प्रदापुरुषकृत. प्र.  
चुन्नीलाल ( ४७२, ७१ )
- १७५४ प्रतिपा छविरी झानसुंदरजी विरचित. उपकेशगच्छीय.  
रु. ०-०-६ ( ६८ )
- १७५५ प्रतिपाशतक ( पाना ) ग्रं. नं. ४२ रु. ०-८-० ( १७, ५० )

१७५६ प्रतिमाश्रतक सटीक. यशोविजयडपाठ्यायकृत, भावकृत सूर्खित लघु दीका समेत, मूळ अने टीका बैने संस्कृतमां हृति करी रु. २-०-०

१७५७ प्रतिमाश्रतक. यशोविजयकृत. स्वोपन दीका सहित. सं. १९७६ ( ६७, ४७३ )

“ “ गुजराती भाषान्तर. यशोविजयजी विरचित. लघुहृतिचुं भा. क. वकील मुलचंद नयुमाई. रु. ०-१२-० सं. १९५९ प्र. ( ७, ७१ )

१७५८ प्रतिमाश्रतक. पोटी दीका. संस्कृत. रु. २-०-०

१७५९ प्रतिमास्यापक. प्रवंध. रु. ०-६-० ( ४७५ )

१७६० प्रतिमास्यापन न्याय.

१७६१ प्रतिष्ठाकल्प. भाषान्तर सदित. ( पाना ) रु. ०-८-०  
“ “ संस्कृत-छंयावनात्र विग्रेरे कंद धण लखेल नयी. ( ५० )

१७६२ प्रतिक्षापालन. युद्धिसागरमूरि पृ. ११० नं. ३८ रु. ०-५-०  
( १५, ५९ यी ६२, १८४ )

१७६३ मत्येक युद्ध चरित्र ( पाना ) रु. १-०-०  
“ “ ( ३२, २२ )

१७६४ प्रदीपभक्ति र्मगलविजय. ( ४७, १४ )

१७६५ प्रदेशीचरित्र. ( प्रत ) रु. ३-८-० ( ३२ )

१७६६ प्रथुमनकृपार. ले. पुरोहित पुरणचंद्र प्र. सवाइमाह रायचंद्र ( १२९, ६३ )

१७६७ प्रथुमनवित्तपृ. पदासेनाचार्य ( दि. ) ( ४७७, २२ )

१७६८ प्रथुमनचरित्र ( पाना ) श्रीशान्तिचंद्रोपाठ्याय शिष्परत्न चंद्रगणि रु. २-०-० ( ३४८, ५० )

१७६९. प्रद्युम्नचरित्र. भाषान्तर कर्ता. पं. चारित्रविजय.  
 १७७० प्रद्युम्नचरित्र भा. १ लो. रु. १-०-०  
     "    भा. २ जी. रु. १-०-०  
     "    भाषान्तर. रु. १-८-०  
 १७७१ प्रद्युम्नरोहिणेय नाटकम्. रामभद्रमुनि निर्मितम्, नं. ६० रु.  
     ०-२-० ( १७. ५० )  
 १७७२ प्रधंघचिन्तामणि. १ थी त्रण भाग ( पूर्ण ) मेरुतुंगाचार्य.  
     रु. ३-१२-० ( २९ )  
     "    "    मेरुतुंगाचार्य. इ. स. १८८८ जैनविद्या-  
     शाला मुंबई रु. २-०-० ( ४७९, १२ )  
 १७७३ प्रबोधचिन्तामणि. जयशेखरसूरिकृत. मोहविवेकलुं स्वरूप  
     अने तेमनुं युद्ध, मोहनो पराजय, विवेकलुं साम्राज्य  
     इत्यादि संस्कृत. सं. ?९६५ ( ६, ?७ )  
 १७७४ प्रधंघचिन्तामणि भाषान्तर. रु. २-०-० } वैनो मेरानारु.  
     "    "    संस्कृत. रु. २-०-० } ( ४८०, ४८१ )  
 १७७५ प्रबोध चिन्तामणि भाषान्तर गुजराती. रु. ०-८-० पं.  
     केसरविजय. ( २५ )  
     "    "    "    जयशेखरसूरि विरचित. ( ६ )  
 १७७६ प्रधंघ चिन्तामणि भाषान्तर. ईंग्रेजी. रु. ३-१२-०  
 १७७७ प्रबोध चन्द्रोदय नाटक. कृष्णमित्रयति प्रणितम् सटीक.  
     रु. ०-१४-० ( १०, ५० )  
 १७७८ प्रभावक पुरुष चरित्र ( संस्कृत ) ( प्रभावक चरितम् )  
     चंद्रमभसूरि प्रणितम् वार्षीस प्रभाविक पूर्वाचार्योनां  
     चरित्र हे. इतिहास पुरो पाढे हे. संस्कृत अने ईंग्रेजीनो  
     एक प्रसिद्ध विद्वान्-संपादक हे. ( १० )

प्रभावक ]	१४९	[ प्रमाण
१७८१. प्रभावक चरित्रम्. दंद्रप्रभसूरि प्रणितम्. महाकवि गुणदोष विवेचनात्मकम् रु. १-८-० ( ५० )		
१७८० प्रभावती. ( ७१ )		
१७८१ प्रभुका चरित्र. रु. ०-२-०		
१७८२ प्रभु पूजा. रु. ०-०-६ ( ६८ )		
१७८३ प्रमाणनय तत्त्व लोकालंकार मृल. ६ देवचार्य निर्मित. ११३४ जन्म. ११५२ दिक्षा. ११७४ सूरिपद. १२२६ इर्द्दी. श्रावण वट्ठ. ७ गुरुवादि देवसूरि. रु. ८-०-० ( ९५ )		
१७८४ प्रमाणनय तत्त्वा लोकालंकार. ( प्रत ) रु. ४-०-०		
” ” संस्कृत. जैन न्याय प्रधेश ग्रंथ. रु. ०-८-० ( १४ ) [ वे परिच्छेद. रु. १-८-०		
” ” संस्कृत. वाति देव सूरि विरचित.		
” ” स्वोपक्ष रथादाद रत्नाकराख्यया विष्टत्वा विभूषित. सं. १९७० ( ११ )		
” ” स्वादाद रत्नाकराखतारिका टीका वे परिच्छेद. रु. १-०-०		
” ” ( संस्कृत ) रु. ३-०-०		
” ” मृल. वादि देव सूरि विरचित. य- शो विजय जैन. अ. नं. १ रु. ०-६-० ( १४ )		
” ” रत्नाकराखतारिका युक्त. रत्न प्रभा- चार्य निर्मित टीका. यशोविजय जैन ग्रंथमाला. ( १४ )		
१७८५ प्रमाण परिभाषा. श्री विजय धर्म सूरि. ( १४, २२ )		
” ” न्यायालंकार नाम टीका विभूषिता. न्यायविजय कृत न्यायतीर्थ न्याय विशारद. हरखर्षद भूरामाइ. काशी. रु. ०-१२-० ( १४, ४७ )		

प्रपाण ]

- १७८६ प्रपाण मीमांसा. हेमचंद्राचार्य. रु. २-०-०  
 सटीका. ( ११ )  
 " " वीजा ध्ययननुं प्रथम आनिक. १  
 " मंचंद्राचार्य प्रणित.
- १७८७ प्रपाण लक्षणम्. ( ५० )
- १७८८ प्रपा लक्षा लक्षणं, सटीकम्. ( ११ )
- १७८९ प्रमेय रत्न मार्तिंड. ( ५० )
- १७९० प्रभु पूजा. ( ६८ )
- १७९१ प्रमेय कमल मार्तिंड. ( पाना ) रु. ४-०-०
- १७९२ प्रमेय रत्न कोश. चंद्रप्रभ विरचित. ( संरक्षित ) रु.  
 ०-४-० Luigi Suali ( ६, १० )
- १७९३ प्रवचनसार. ( रा. ग्रं. मा ) कुन्दकुन्दाचार्य प्रणीतम्  
 ( दि. ) रु. ३-०-० ( ३२५ )
- १७९४ प्रवचनसार. टीका. प्रथम खंड हिन्दी अनुवाद.
- १७९५ प्रवचनसार मूळ हिन्दी श्रीमत्तुन्दकुन्दाचार्य विरचित.  
 तत्त्वदीपिका. तात्पर्य वृत्ति वालवोधिनी भाषेति टीका  
 ग्रयोपेतम्. ( दि. ) ( ३२५, ५० )
- १७९६ प्रवचनसारोद्धार. ( पूर्व भाग ) नेमिचंद्र निर्मित. सिद्ध-  
 सेनसूरिशेखर रचित. वृत्तियुक्त ग्रं. नं. ५८ रु.  
 ३-०-० ( १६ )
- १७९७ प्रवृत्ति निवृत्ति. चास्त्रि विजय. रु. ०-८-० ( १७ )
- १७९८ प्रश्नप्रतिपक्षणम्. धीउपा स्वाति वाचक विरचितम्.  
 सटीकमवचूरि सहितम् सं. १९६६ टीकाकारद्युं नाम  
 जहायुं नर्थी. मूळ अने अवचूरि घंने संस्कृत. ( १० )  
 प्रति.

- १७९९ प्रश्नम् रति प्रकरण मूल. रु. ०-६-०
- १८०० प्रश्नप्रति. रु. ०-४-० ( ३३ )
- १८०१ प्रश्नप्रति प्रकरण श्री उपा स्वामिकृत. केशवलाल प्रेमचंद संशोधितम्. रु. ०-३-०
- ” ” श्रीजैन. तेमां चार तीर्थ कल्य हे की-  
मत नयी सं. १९६० ( ३३ )
- १८०२ प्रश्नप्रति भाषान्तर. सं. १९६६ रु. ०-६-० ( ३३,  
५० )
- १८०३ प्रश्नप्रति सटीक. रु. ०-१२-०
- १८०४ प्रश्न चिन्तामणि. ( पाना ) रु. ३-८-०
- १८०५ प्रश्न द्वार्तिका रत्नोत्र. नयविपलगणिकृत अं. नं. ४  
रु. ०-४-० ( ७३, ४८३ )
- १८०६ प्रश्न पद्धति. अभ्यदेव सूरि द्विष्ट्य हरिचंद्र गणि विरचित.  
नं. ७० सं. १९७८ रु. ०-२-० ( १७ )
- १८०७ प्रश्नपाला स्तवन. रु. ०-१-० ( ६८ ) ( ४८३ )
- १८०८ प्रश्नपाला. प्रश्न. १०० रु. ०-१-० ( ६८ )
- १८०९ प्रश्न रस्ताकर शेन प्रश्न. ( ५० )
- १८१० प्रश्न व्याकरण. सुर्खेस्वामिकृत दीका. अभ्यदेव गूरि.  
वाहुनुं नं. १० ( २४, ५० ) [ १९७५ ( २८ )
- ” ” दीका. ” रु. १-१२-० सं.
- १८११ प्रश्नामृत. प्रश्नोत्तर तरंग. रु. १-०-० यार प्रश्नोना उत्तर  
घन विजयनी ( अलख्य ) सं. १९५१ ( ३७ )
- ” ” लहु वल्यम शाह. रु. १-०-०  
( ४८४ )
- १८१२ प्रश्नोत्तर तत्त्व योथ. रु. ०-८-०

प्रश्नोत्तर ]

१८१३ प्रश्नोत्तर पत्रिका. प्र. आनंदसागर प्रेस. दरवारधार. ६.  
१९०४ ( ४८६, ७१ )

१८१४ प्रश्नोत्तर पुण्यमाला. हंसविजयजी विरचित. २०५ प्रश्नोत्तर  
उत्तर हे. नं. १९ ( शास्त्री ) रु. ०-१२-० ( १७,६ )

१८१५ प्रश्नोत्तर पुण्य वाटिका. भेट. राजेन्द्रसूरि सं. १९७१ मार-  
वाडी. ( ३७ )

१८१६ प्रश्नोत्तर प्रदीप ग्रंथ. लक्ष्मीविजय विरचित. प्र. शा. रव-  
चंदभाई गीरधरलाल. सं. १९७३ ( ४८७, १० )  
" " तेमां त्रण ग्रंथ. प्रश्नोत्तर प्रदीप.  
पर्युषणा द्वान्हिकाख्यान. पंच जिन स्तुति. प्र. संघवी  
भोगीलाल कालीदास. ( ४८८ )

१८१७ प्रश्नोत्तर प्रदीप. रु. ०-१२-०  
" " गुजराती.

१८१८ प्रश्नोत्तर मालिका हिन्दी.

१८१९ प्रश्नोत्तर मंजरी. ग्रंथस्य फ़ितीय भाग. बुद्धि मुनि.  
पंच. केसरमुनि शिष्य. गणिनायक मकसुदावाद. ( ५० )  
चोकस ठेकाणु लखेलु जणातुं नथी.

" " भा. १ लो. ( ५० )

" " भा. ३ जो. ( ५० )

" " रु. ०-४-०

१८२० प्रश्नोत्तर रत्न चिन्तापणि. रु. ०-७-०

" " गुजराती. अनोपचंद मलुकचंद. रु.  
०-८-० ( २५१, २३१ )

१८२१ प्रश्नोत्तर रत्नमाला. गुजराती. रु. ०-४-० ( ३३, ५० )

१८२२ प्रश्नोत्तर रत्नमाला टीका. ( पाना ) रु. १३-०-०

- १८२३ प्रश्नोच्चर रत्नाकर. रु. ३-०-०  
 " " की. नवी. ( ७३ )
- १८२४ प्रश्नोच्चर विचार. रत्नसाग. रु. ०-४-० ( ४८९ )  
 " " हिन्दी. प. बुद्धि मुनि. केसर मुनि.  
 जी गणिना शिष्य ( ५० )
- १८२५ प्रश्नोच्चर समीक्षा. रु. ०-२-०
- १८२६ प्रश्नोच्चर सार्थ शतक सटीक. सर्वीजं कल्याणविजयगणि  
 कृत. ( ४९०, ५० )
- १८२७ प्रश्नोच्चर संग्रह. रु. ०-४-०  
 " : कि. मनन. आत्मारामनीष. प. सो.  
 कलकचाना सेक्रेटरी. डो. हॉर्नलना प्रश्नोना आपेला  
 उच्चरो सं. १९७२ ( ३७३, ४९१ )
- १८२८ प्रश्नोच्चरी बोधमाला. प. श्रीमती सौ. श्राविका इस्कोर.  
 शा. मोहनलाल गोविंदजीना धर्मपत्नी पाकीताणा पु.  
 ७ शु. सं. १९७९ ( ४९२ )
- १८२९ प्रस्ताव दृष्टान्त. प्रस्ताव शतक टीका. दृष्टान्त. रत्नावल्या-  
 ख्या. कर्ता केसर विष्णु. ( ५० )
- १८३० प्रस्तावशतक टीका. ( संस्कृत ) पाना. रु. १२-०-०
- १८३१ प्रस्तावरत्नावली. गणितानु योग. ले. रत्नचंद्रजी मुनि.  
 सत्तावधानी. ( ४३ )
- १८३२ प्रश्नापना सूत्र. अनुवाद युक्त, वाचुवालु. ( २४, ५० )  
 " " भाष्यकार, तैतो विभाग. ( ५० )
- १८३३ प्रश्नापना सूत्र भा. १ भा. २ इयामाचार्य संहवं पूर्वार्थ. श्री  
 मलयगिरि आचार्य विद्विन विवरणयुतं. रु. ३-१४-०  
 ( ५० )

- प्रश्नापनो ] १५४ [ प्राचीन  
 १८३४ प्रश्नापनोपाङ्ग वृ. तृतीय पद संग्रहणी. अवचूरि भूषिता.  
 ( १४, ४७ )  
 १८३५ प्राकृत कथा संग्रह. सं. १९७८ प्रथम भाग मूल पाठ. रु.  
 ०-१२-० ( ३६ )  
 १८३६ प्राकृत पिंगल. सूत्र संरकृत टीका सहित. श्रीमद् वाग्मट  
 विरचितानि. लघिनाथभट्टकृत. टीका सहितानि.  
 ( ६, १० )  
 १८३७ प्राकृत मार्गोपदेशिका. कर्ता. पं. वेचरदासं. रु. ०-१२-०  
 ( ४९३ )  
 १८३८ प्राकृत ख्यातवतार. प्राकृत ( ग्रामर ) व्याकरण. अंग्रेजी  
 प्रस्तावना साथे. ( २९ )  
 १८३९ प्राकृत लक्षण इंग्लीश नोट. सहित भा. १ लो. आगत्यानी  
 प्रस्तावना साथे. इ. १८८० रु. १-८-० ( २९ )  
 १८४० प्राकृत व्याकरण सविवेचन. गुजराती. ( ४९४, ५० )  
 रु. १-०-०  
 १८४१ प्राकृत शब्द रूपवलि. मोटी. रु. ०-१२-० प्रताप विजय  
 मुनि प्रणीत. सं. १९६८ ( ११ )  
 " " रु. ०-२-०  
 १८४२ प्राकृत सूक्त रत्नमाला. मूल. संस्कृत. छाया अंग्रेजी भा-  
 पान्तर भा. क. पूरणचंद नहार. इ. १९१९ प्राचीन  
 सुभाषित संग्रह. रु. ०-८-० ( २८३ )  
 १८४३ प्राचीन गुर्जर काव्य संग्रह. प्रथमो भाग. रु. २-४-०  
 ( १३८ )  
 १८४४ प्राचीन जैन लेख संग्रह. मुनि जिनविजय. खारवेदना  
 लेखो द्वे. रु. ०-८-० ( ६, १०, ३६ )

- १८४५ प्राचीन तीर्थपाला संग्रह. भा. १ लो. रु. २-८-० (१४)
- १८४६ ( दुनियानो सौथी ) प्राचीन धर्ष भा. १ लो. गुजराती. रचनार सांकलचंद्र पाणेकचंद्र वहीयाली. रु. १-४-० ( ३४३ )
- १८४७ प्राचीन यूर्बावार्य विरचित. स्तवन संग्रह. मेट. ( ४९५ )
- १८४८ प्राचीन भरतखंडनो महिषा. इतर इतिहासिक वहोदरा राज्यना दिवान दत्तनो लखेलो छे. ( ५०, २२ ) जैनेतर.
- १८४९ प्राचीन भारत. गुजराती. ( ५० ) जैनेतर.
- १८५० प्राचीन भारत वर्षको सम्बन्धाका इतिहास. भा. १-२-३-४ श्री रमेशचंद्र दत्त. इतर. ( ४९६ ) अजैन.
- १८५१ प्राचीन ( मूर्तिओना ) लेख. अजैन.
- १८५२ प्राचीन लिपिपाला. गौरीशंकर हीराचंद्र ओझा. रायबहादुर. रु. २५-०-० इ. १९१८ ( ४९७, ४९८ ) अजैन.
- १८५३ प्राचीन लेखपाला भा. ३ जो निर्णयसागरना ( त्रण माण छे ) ले. ( ६, १० ) अजैन.
- १८५४ प्राचीन लेख संग्रह. भा. १ लो. रु. १-०-० ( १७, ४९९ )
- ” ” भा. २ जो. रु ३-८-० ( १७, ४९९ )
- १८५५ प्राचीन लेख संग्रह. मर्दुम मुनि श्री. कर्पूर विभयजीनो प्राचीन लेख संग्रह. ( इन्दोरना ) १४९, ५०० )
- ” ” भा. १ लो. रु. ०-८-०
- १८५६ प्राकृत लेख विभाग. प्रवर्तक. कान्ति विजय जैन इतिहास-पाला पुस्प. ४ यु. संपादक. मुनि जिनविजय. ( १७, ५०१ )

प्राचीन ] १५६ [ प्रेषणी

१८५७ प्राचीन शेतांवर अर्वाचीन दिगंवर. रु. ०-४-० (३२३)

१८५८ प्राचीन स्तब्धन संग्रह भा. ३ लो. ( ज्ञानविमलसूरि कृत )  
रु. २-०-० ( १९७, ५० )

१८५९ प्राचीन स्तब्धनो. यशोविजय. १२५-१५०-३५० गाया-  
ओनां रु. १-०-० सं. १९७५ ( ९२, ५०, ५०२ )

१८६० प्राचीन स्तब्धन संग्रह. रु. ०-६-० ( ५०३, ५०४ )

१८६१ प्राणी पोकार. रु. ०-२-०

” ” भेट. गद्यपद्ध. ( १०८ )

१८६२ प्राणी हिसा अने प्राणी स्तोराक निषेधक. रु. ०-७-०  
( ६ )

१८६३ प्राणी हिसा निषेधक. रु. ०-७-०

१८६४ प्रातर्मगल पाठ. रु. ०-१-० ( २०१ )

१८६५ प्रातःस्मरणार्थ बुक. रु. ०-८-०

१८६६ प्रायश्चित्त संग्रह. माणेकचंद ग्रं. १८ ( दि. ) ( ८१ )

१८६७ प्रियंकर चरित्र भाषान्तर. रु. ०-४-० ( ६ )

१८६८ प्रियंकर नृप चरित्र ( पाना ) जिनसूरि कृत उपसर्गहर  
स्तोत्र महिमा गर्भित. रु. १-१२-० ( ६, ५० )

प्रियंकर नृप चरित्र. जिनसूरि कृत. उपसर्ग स्तोत्र महिमा  
गर्भित. सं. १९७२ भेट.

” ” हिरालाल हंसराज जापनगर. रु.  
१-१२-० ( ३२ )

१८६९ पृथ्वीचंद्र चरित्रम्. लन्धिसागर सूरि. ( ३२ ) इ. १९१२

१८७० पृथ्वीचंद्र चरित्रम्. रुपविजय गणि. इ. १९१८ ( ६, २२ )

१८७१ ” ” सत्यराज गणि. ( १४ )

१८७२ प्रेषणी मक्ति. चारित्र विजय इ. ०-८-० ( ६० )

मेरे ]

१५७

[ चंद्र ]

१८७३ प्रमेय रत्न कोप. श्री चंद्रप्रभ सूरि विरचित. पी. एच. डी. इत्युपाधि धारिण एल स्वाळी संज्ञे युरोपखंडवासिना संशोधित. ( ६ )

१८७४ प्रेसिडन्ट. महाराजा. ( गार्फाल्ड लखनार. ) प्र. नरसिंहभाइ इश्वरभाइ पटेल. ( गु. ५०६, ५०५ )

१८७५ प्रो. ल्युमन अने आवश्यक सूत्र. विस्तारपूर्वक पत्रक युक्त. योहोकज भाग हे. गु. ( ६३ )

फ.

१८७६ फार्बस गुजराती सभाना हस्त पुस्तकोनी यादी. सं. १९७९ ( ५०७, ५०८, ५०९ )

१८७७ फाहियान और हुसेनसंगकी भारत यात्रा. रु. २-४-० वौद्ध भारतना समयमां परिव्राजक फाहियान तथा हु- सेनसंगका भ्रमण वृत्तान्त पांचमी शताब्दिना हिंदनी धार्मिक अने सामाजिक स्थिति. ( ५० ) अजैन.

१८७८ फेलनका फीतुर फुलचंद अग्रवाल. ( ५१०, ५११ )  
१८७९ फोटा. जिनवङ्गभजीना प्राचीन पुस्तको विगेरना. ( ५० )

घ.

१८८० घडी साथु वंदना ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )

१८८१ घ्रीस सूत्र दर्पण शानसुंदर. सं. १९७३ ओसीआ तीर्थ पारवाढ. रु. ०-३-० ( ६८, १२ )

१८८२ घ्रीश वर्णाशी सटीक. रु. १-८-० ( ६ )

१८८३ घंघ स्वामिल नामनो श्रीजो कर्म ग्रन्थ. हस्तिमद सूरि विरचित व्याख्या सहित. प्राचीन कर्म ग्रंथ. मू. प्रा. डी. सं. मूलपण जुदो आपेल हे. सं. १९७२ ( ३७ )

व्यान ]

- १८८४ व्यान पारसनाथ. पहाड़. शान्तिविजय कृत.  
 १८८५ वलिभद्र ( संक्षिप्त सार ) तथा वलिभद्र मूलरास. ( जुओ  
     जैतिहासिक रास. संग्रह भा. २ जो. )
- १८८६ चर्नियरकी भारत यात्रा. भा. १-२-३-४ इतर. सन  
     १८५६-६८ मुगल राज्यमेंकी हुइ एक फ्रेन्च विद्वानकी  
     भारत यात्राका वृत्तान्त. अंग्रेजीपरथी अनुवादक  
     ( ५१२, ५० )
- १८८७ वलभद्र चरित्र. ( प्रत ) रु. ०-८-०
- १८८८ बार ब्रतनी टीप शास्त्री. रु. १-२-० ( ६ )  
     " " " रु. ०-२-० ( ६ )
- १८८९ बार ब्रतनी टीपनो रास. ज्ञानविमलसूरि कृत. जंबुस्वामी-  
     ना रासना भेगो छपायेल छे. जुओ. पं. दयाविमलजी  
     जैन ग्रंथमाला नं. ११ मो. ( ३१६, ७३ )
- १८९० बारह भावना. हिन्दी. ( ५० )
- १८९१ बार भावनानी सज्जाय. सकलचंदजी द्याध्याय कृत.  
     ( जुओ श्लोका संग्रह. शास्त्री )
- १८९२ बारेमासा सं. १९६३ वीजी आष्टि. हिन्दी. रु.  
     ०-४-० ( ३६६ )
- १८९३ बाल रामायण नाटक मूल मात्रम्. राजशेखर प्रणीतम् प्र.  
     गोविंददेव शास्त्री ( ५१३, ५० )
- " " " भाषान्तर गुजराती. भा. क. भद्रचं-  
     कर. जयशंकर शास्त्री गुजराती पद्धतं भूल नयी. रु.  
     १-८-० सं. १९७२ ( ५१४, ५० )
- १८९४ बावीसपंथी ओर तेरापंथीयोसे पञ्चावली. गु. ( ५० )
- १८९५ बालपोथी. ( जैन शिक्षणमाला. ) आष्टि वीजी. रु.  
     ०-१-६ ( ३३ )

વાલ્યોધ ]

१६९

[ બુદ્ધિ

१८९६ વાલ્યોધ ચોવીશી, ( શાસ્ત્રી ) રૂ. ०-२-०

” ” ગુજરાતી મેટ. સં. ૧૯૬૩ કાવ્ય

” ” શાસ્ત્રી. રૂ. ૦-૧-૦ [ ( ૫૧૫ )

१८९૭ વાલ્યોધ જૈનર્ધમ, ભા. ૧ લો. રૂ. ૦-૨-૦

” ” ભા. ૨ જો. રૂ. ૦-૨-૦ ( ૬ )

१८९૮ વાલ ભારત સંસ્કૃત. રૂ. ૩-૪-૦ ( ૬ )

१८९૯ વાસઠિયા. ૧૭ બોલ. વિચાર યેત્ર. રૂ. ૦-૧-૦ ( ૩૭ )

૧૯૦૦ વાહુ જિન સ્તવન, અને ટબો ( જુઓ દેવચંદ્ર ભા. ૨ વિ. ૧ )

૧૯૦૧ બીજી જૈન ખેતાવર કોન્ફરન્સનો રીપોર્ટ, રૂ. ૦-૧૨-૦  
( ૨૩૬ )

૧૯૦૨ બુદ્ધ ચસ્ત્રિ. રૂ. ૦-૮-૦ ( ૬ )

૧૯૦૩ બુદ્ધ મહાવીર અષ્ટાર લોલા લેખમાળા. લેખ નં. ૩-૪  
રૂ. ૦-૮-૦ લે. કિશોરલાલ ઘનશ્યાપલાલ મશ્રુલાલ  
( ૫૧૬, ૫૧૭, ૯૫ )

૧૯૦૪ બુદ્ધિપ્રકાશ. ગાયન સંગ્રહ. લે. બુદ્ધિસાગર સ્થરિ સં. ૧૯૬૦  
રૂ. ૦-૩-૦ મ. મणિલાલ વાદીલાલ. ( ૧૯૧-૫૧૯ )

૧૯૦૫ બુદ્ધિપ્રકાશ. ગાયન સંગ્રહ. ભા. ૧ લો. અલભ્ય, રૂ.  
૦-૨-૦ ( ૧૯૧ )

૧૯૦૬ ” ” ભા. ૨ જો. રૂ. ૦-૨-૦ સંભવ-  
જિન યંડલી. ( ૫૨૦ )

૧૯૦૭ બુદ્ધિસાગર. સગરામ સોની કૃત. ( ૨૨ )

૧૯૦૮ બુદ્ધિસાગર સુરિના ભાપણનું અંગ્રોજી ભાપાન્તર. વડોદરા.  
( ૫૨૧ )

૧૯૦૯ બુદ્ધિસાગર સ્થરિ અને તેમનું જીવને અને ગુર્જર સાહિત્ય

सं. १९८० ले. मणिलाल मोहनलाल, पादराकर.  
( ५२२ )

१९१० वे अष्टक प्रकरण } हरिभद्रादि कुत. रु. ०-५-०

१९११ वे पद्दर्शन समुच्चय } ( २८, १६ )

१९१२ वे प्रतिक्रमणना छुटा अर्थ, रु. ०-२-० ( ६ )

१९१३ वे प्रतिक्रमण सूत्र अर्थ सहित. रु. ०-५-० ( ६ )

१९१४ वे प्रतिक्रमण सूत्र ( गुजराती ) रु. ०-४-० ( ६ )  
रु. ०-२-६ ( ६ )

” ” ” ( शास्त्री ) रु. ०-४-६ ( ६ )

” ” ” रु. ०-२-० ( ६ )

१९१५ बोध दिनकर. हुकमपुर्णि. ( २१ )

१९१६ बंध उद्य हेतु त्रिभंगी प्रकरण ( पाना ) नं. ६६ पं. हर्ष  
लविरचित. ( लक्ष्मीसागर शिष्य ) त्रिमलविजयगणिनी  
टीका साथे. टीका सं. १६०२ सं. १९७४ ( १७,  
१० )

१९१७ बंध छत्रिशी. ( २८, १६ )

१९१८ बंध पद्मत्रिशिका सटीक. वानर्पिंगणि कुत. अबबूरि स-  
हित. रत्न. १२ सं. १९६९ रत्न. १२ निर्णयसागर.  
( १७ ) रु. ०-३-०

बंध पद्मत्रिशिका सटीक. की. नथी. ( ३३, ५० )

१९१९ बंध स्वामित्व नापा प्रयम कर्मग्रन्थ. ( जुओ प्रकरण रत्ना-  
कर भा. ४ यो. )

१९२० बंध हेतु प्रकरण. जघःयोऽकृष्ट पद एक कालं गुणस्थानकेषु  
“ बंध हेतु प्रकरण ” मू. प्रा. टी. सं. ( नं. ६६ ना-  
मेगु छपायुं छे ) सं. १९७४ ( १७, १० )

- १९२१ वंधहेतुदय त्रिभंगी सावचूरि  
 १९२२ वंधोदयसत्ता प्रकरण. चिपलविजयगणि. रत्न. ६६ ना.  
     मेयुं छे. सं. १९७४ ( १७, १० ) [ कृत. (५२३) ]
- १९२३ ब्रह्मचर्य इतर मेट सं. १९७२ भोगीलाल मनसुखराम  
 १९२४ ब्रह्मचर्य दिग्दर्शन विजयर्थमूरि. ( १४, ४७ )  
 १९२५ ब्रह्म० चक्रवर्तीनी कथा गदा. ( जुओ चरित्र संग्रह )  
 १९२६ वृद्धदू द्रव्यसंग्रह नेपिचंद्राचार्य रु. २-४-० ( ४५१ ) दि.  
 १९२७ वृहत्सूत्र कल्पभाषा वेदकल्प छेद सूत्र शुद्ध मूळ, शन्दार्थ  
     भावार्थसहित रु. १-४-० ( १३५, १२ )
- १९२८ वृहत्संघयणी त्रैलोक्य दीपिका. ( जुओ प्रकरण लघू सहूद )
- १९२९ वृहत्संग्रहणी भाषान्तर प्रा. सं. ( १२ )
- १९३० वृद्धहेमप्रभाव्याकरणम् ( ११ )
- १९३१ ब्रह्मचर्यव्रत सं. १९६५ पृ० २१६ रु. ०-३-० ( ३३ )
- १९३२ वृहत्स्कथा मंजरी क्षेमेन्द्र विरचिता रु. ३-४-० ( ५०, १० )
- १९३३ वृद्धालोयण ( लालाजी कृत ) रु. ०-४-०
- १९३४       ,       रणजीतसिंहजी कृत. रु. २-६-० ( ८२ )
- १९३५ वृहत्पृष्ठुपणा निर्णय पूर्वार्ध प्रथम दूसराखंड कर्ता मणिसागर  
     महाराज मेट ( ५२६, ५२७, ५२८ )
- १९३६ वृहत्संघयणी मलयगिरि विरचित वृत्तियुता जिनभद्रगणि  
     क्षमात्रमण संघव्या सं. १९७३ रु. २-८-० रत्न  
     ४७ ( १७, १० )
- १९३७ वृहत्संघयणी सटीक ( पाना ) रु. १-१२-०  
     ( ५० )
- १९३८ वृहत्क्षेत्रसप्तास जिनभद्रगणि क्षमात्रमण निर्मित ( पलघ गि-  
     रिनी दीका सहित ) सं. १९७७ अही हीपनो अधिकार

भक्त.]

१६२

[ भक्ति

अने तेमां आवेला सूर्य चंद्र अने अंतर्दीपनो अधिकार  
छे, गाथा प्रमाण ६३७ छे. अति उत्कट भूगोल्नो  
विषय छे. (संस्कृत) (६)

भ.

१९३९ भक्त परिज्ञा ( पयन्ना ) मूळ. ( जुओ चउसरण आदिचार  
पयन्ना )

१९४० भक्तामर (दि.) ( जुओ काव्यमाळा, गुच्छक ७पो भाग )  
भक्तामर टीका रु. ०-८-० (६)

भक्तामर संस्कृत टीका भाषान्तर हिन्दी पंडितावतंस  
श्री सिद्धचंद्र प्रणीत (दि.) टीका सहित तथा कवि  
हेमराज विरचिता हिन्दुस्थानी भाषामां दोहो चोपाइ  
बालावबोध युक्त (७)

भक्तामर रतोत्र श्रीबीर, नेमि अने सरस्वती एम श्रण  
स्तुति गर्भित सम्पादक धर्मसिंह कृत ( जुओ स्तोत्र  
रत्नाकर प्रथमभाग सटीक )

भक्तामर स्मरण रु. ०-२-६ (६)

भक्तामर स्तोत्र रु. ०-८-० (६)

भक्तामर स्तोत्र टीका अर्थ सहित रु. ०-८-० (६)

भक्तामर स्तोत्र सटीक (प्रत) रु. ३-०-०

„ „ संयंत्र विवेचन युक्त गुजराती (५०)

„ „ „ मूळ सह गुजराती (५०)  
(गद्यपद्यमां भाषान्तर छे खें आमनापुँ  
४८ काव्यनुं ) (५७०)

१९४१ भक्तिभावना प्रकाश (५३१, ५०) [ ( ५३२ ).

१९४२ भक्तिमार्ग प्रकाश गु० गंभीरविजयजीगणि : विरचित,

१९४३ भक्तिमाला गु. ( ५३३, ५३४, ५० )

१९४४ भगवतीसूत्र ( भा. १ लो ) मूल. सुधर्मास्वामी दीका अभय-  
देवसूरि रु. ३-४-० ( २८, १६ )

,, भा. २ जो. रु. ३-८-० ( २८, १६ )

,, भा. ३ जो. रु. ३-४-० ( २८, १६ )

१९४५ भजन. मंडली द्वा. नं. ४ ( जुओ आर्यमतलीला )

१९४६ भगवती सूत्रम् ( व्याख्या प्रश्नसि ) सुधर्मा स्वामी प्रणीत  
अभयदेवसूरि विरचित विवरण सहित पंचमांगे प्रथमखंड  
सप्तस्तनी किंपत रु. ४५-०-० ( ५३५, २०९ )

„ दृतियादि ( ५० )

„ भाषान्तर गुजराती ( ५० )

„ सद्गुरु वावु० ( २४, ५० )

„ भा. १-२-३ ( ५० )

भगवती सूत्र मूल दीका अर्थ युक्त. ( पाना )

भगवती सूत्र भा. १ लो मूल कर्ता सुधर्मा. रु. ३-४-०

सं. १९७४ ( २८ ) [ ( २८ )

„ भा. २ जो. „ रु. ३-८-० सं. १९७६

„ भा. ३ जो. „ रु. ३-४-० सं. १९७७ ( २८ )

„ भा. २ जो. पंडित वहेचरदास. ( ५२४ )

१९४७ भजन पचासा. रु. ०-२-०

१९४८ भजन इकोसा हिन्दी पुस्तक सं. ६ ले. जवाहरलाल जैन.  
( ५३७, २२८ )

१९४९ भजन पचिसी. ( ५० )

१९५० भजन संग्रह. रु. ०-८-० पृ. २०० ( १५ )

१९५१ भजन संग्रह. भा. १ लो. रु. ०-४-० ( १५ )

- „ „ भा. २ जो. रु. ०-८-० पृ. ३३६ ( १५ )  
 „ „ भा. ३ जो. रु. ०-८-० पृ. २१५ ( १५ )  
 „ „ भा. ४ थो. रु. ०-८-० पृ. ३०४ ( १५ )  
 „ „ भा. ५ मो. तथा ज्ञान दीपिका. रु. ०-६-०  
 पृ. १९० ( १५ )  
 „ „ भा. ६ ठो. रु. ०-१२-० पृ. २०८ ( १५ )  
 „ „ भा. ७ मो. रु. ०-८- पृ. १५६ ( १५ )
- १९५२ भजन संग्रह भा. ८ मो. पृ. ९७६ रु. ३-०-० ( १५ )  
 „ भा. ९ मो. पृ. ५८० रु. १-८-० ( १५ )  
 „ भा. १० मो. पृ. २०० रु. १-०-० ( १५ )  
 „ भा. ११ मो पृ. १८० रु. १-०-० ( १५ )

१९५३ भजन मंजुषा. रु. ०-१-०

१९५४ भट्टारक मिमांसा. रु. ०-२-०

१९५५ भक्ति परिज्ञान ( जुओ दशपदम् )

१९५६ भद्रकाळीनो भोग. रु. ०-२-० सं. १९७६ ( १०८ )

१९५७ भद्रवाहु चरित चर्चा. ले. वालचंद्राचार्य. प्र. यतिजी श्री  
 माणेकचंद्रजी. हिन्दी. ( २०३ )

१९५८ भद्रवाहु संहिता. भापान्तर त्रिकाळदर्शी श्री भद्रवाहु स्वा-  
 मि प्रणिता. रु. १-०-० सं. १९५९ ( ७ )

„ „ संस्कृत. ( पाना ) रु. २-१२-० ( ६ )

१९५९ भरटक द्वार्तिशिका. रु. ३-०-० ( १४, ४७ )

„ „ किमत नधी. खुलासा अने नोट साथे  
 पाठान्तर साथे वाय.

Johannes-Hertel

In commission bee Market & Petters  
 Leipzig. Seeburgstr. 53.

- भरत ] १६५ [ भावना  
 १९६० भरत वाहुवलनो श्लोको ( जुओ श्लोका संग्रह. )  
 १९६१ भरत वाहुवलि चरित्र. रु. १-६-० ( ५३९, १ )  
 १९६२ भरत वाहुवलि चरित्र. रु. ०-१-६ ( ६ )  
 १९६३ , , रास. ( जुओ आनंद काव्य महोदधि. पौ.  
     ३ जू. )  
 १९६४ भरतेश्वर वाहुवलि दृच्छा भाषान्तर मुळ संस्कृत गथात्म  
     उपरथी. रु. २-८-० ( आ. धी. १७९ )  
     भरतेश्वर वाहुवली दृच्छानुं गुर्जर भाषान्तर. ( ३?, १७ )  
 १९६५ भर्म विद्वरत्न नितपलजी स्वामिकृत. ( तेरापंथी ) ( ५४०,  
     ७? ) [ भा. ३ जो )  
 १९६६ भव वैराग्य शतक टवा सहित ( जुओ प्रकरण रत्नाकर  
 १९६७ भविसयत्त कहा, धनपाल विरचित. इ. १९२३ की. रु.  
 १९६८ भारत राज्य मंडल, जैनेतर [ ६-०-० ( १३८ )  
 १९६९ भाव कुलकम् ( जुओ कुलक संग्रह २७ वालो )  
 १९७० भावना वोध राज्यचंद्र. रु. १-०-० ( ३२५ )  
 १९७१ भावी चोबीसी पैकी पद्म नाभनुं स्तवन ( जुओ देवचंद्र  
     भा. २ वि. १ )  
 १९७२ भाषा चंद्रिका दीवाचो फाटी गयो छे. ( ५० )  
 १९७३ भाष्ट भाषा प्रकाश. ( ५० ) अजैन  
 १९७४ भावचंद्रजी विरह. पृ. ६४ ( भेट ) सं. १९७२ ( १०८ )  
 १९७५ भारत सहकार शिक्षण पद्म काव्य बुद्धिसागरमूर्ति. रु.  
     ०-१०-० सं. १९७५  
 १९७६ भाव आवश्यक गुजराती. रु. ०-४-०  
 १९७७ भावनगर आत्मानंद सभानो रीपोर्ट. रु. ०-२-० ( १७ )  
 १९७८ भावना वोध राज्यचंद्रप्रणीत घार भावनानुं स्वरूप सं.  
     १९६३ रु. ०-४-० ( ४५? ) [ १९७८ ( ५४? )

भावना ]

- १९७९ भावना भूपण मुनि विनय विजयजी की. नथी. सं.  
 १९८० भावना शतक. गुजराती मूळ भावार्थ अने विवेचन साथे  
     शतावधानी पंडित मुनिराज श्री रत्नचंद्रजी ( ५४२ )
- १९८१ भावना संग्रह सोळ भावनानुं स्वरूप तथा दशविध यतिथ-  
     र्मनुं स्वरूप. रु. ०-८-० की. नथी. ( २०९ )
- १९८२ भावना स्वरूप. रु. ०-४-०  
     " " रु. ०-१-० यतीन्द्रविजय अलभ्य.
- १९८३ भाव परिज्ञान विगोरे ( ५० ) [ सं. १९६४ ( ३७ )
- १९८४ भाव प्रकरणम् विपल गणि (विजय) विरचितम् (ज्ञानविद्.  
     नं. २) मूल्य मनन (५४३)
- १९८५ भाव प्रकरण सटीक ( पाना ) विपलगणि विरचित  
     रत्न नवमुं. स्वोपद्ध अवचूरि सहित सं. १९६८ सं.  
 १६२३ ना पोस वदी ५ ना रोज अवचूर्णि आनंदवि-  
     मलसुरि शिष्य विजयविपलेकरी मूळ प्राकृत अवचूरि  
     संस्कृतमां छे. उपशमादि भावोना मूळ तथा उत्तरभेदातुं  
     निरूपण कर्यु छे अलभ्य ( १७, १० ) [ (दि.) (८१) ]
- १९८६ भाव संग्रहादि ( माणेकचंद नं. २० ) संशोधक पन्नालाल
- १३८७ भाषा चंद्रोदय हिन्दी भाषाका व्याकरण इ. सन १८६७  
     ( ५४४ )
- १९८८ भाषा रहस्य संस्कृत यशोविजयजी कृत रु. २-०-० ( ११ )
- १९८९ भाष्यत्रय सार्थ शास्त्री रु. ०-६-० ( ३३ )  
     " " गुजराती रु. ०-४-० ( ३३ )
- १९९० भीम चोपाई ( जुओ ऐतिहासिकराससंग्रह भा. १ लों )
- १९९१ भीम ज्ञान द्वार्तिशिका रु. ०-६-०
- १९९२ भीमज्ञान त्रिंशिका रु. ०-६-० सं. १९६६ ( ५४५ )

भुवन ]	१६७	[ पद्यण
१९९३ भुवन प्रदीपक भाषान्तर संस्कृत हिन्दी पद्मपमसूरि- रु. ०-६-० (५४६)		
१९९४ भुवनभानु केवलीनुं चरित्र (पाना) रु. २-१२-०		
१९९५ " " " भाषान्तर रु. ०-६-०		
१९९६ भुवनभानु केवलीनो रास उदयरत्न कृत २ सं. १७६९ रु. १-०-० रु. १९२७ ( प्र. ५४७ )		
१९९७ भूगोल फरवानुं खंडन ( याने ) पृथ्वी स्थिर प्रकाश भा. १ लो. शा. गंभीर शामनी विरचित. ( ३८८, ६३, ५४८ )		
१९९८ भोज प्रबंध. रत्नमंदिरगणिविरचित पं. भावानदास. सं. १९७८ ( ५५० )		
१९९९ भोज व्याकरणम् विजयसामरउपाध्याय कृत. मेट. (५५१) स.		
२००० मुनिपति राजर्पि चरितम् श्री जंशुकवि विरचितम् सं. १९७८ ( ३७२, ६३ )		
२००१ मणिमाला मणि विजयजी कृत. रु. ०-२-६ ( ५५२ )		
२००२ मत्र मीमांसा संग्राहक कमल विजय सूरि संयोजक छविं विजय. ( ५५३ )		
२००३ मनहर माधुर्य. रु. ०-१-६		
२००४ मनहर माला मुनि माणेक. ( १७८ )		
" तथा कुमुममाला. रु. ०-४-० ( ६ )		
२००५ मनुष्य कर्तव्य रु. ०-१-० ( ६ ) ज्ञेनर		
२००६ मनुष्याद्वार. रु. ०-२-० ( ६ ) अर्जन [ ( २? )		
२००७ मनोरथ मावना श्रावकनामनोरथनुं कर्णन शृक्षम दृष्टि		
२००८ मणिरेहा चउपाइ मेट. ( ४३ )		

मयण ]

१६८

[ परा

२००९ मयणरेहा महासतीनो रास. ( जुओ करकंडु आदिवार प्रत्येक बुद्धनो रास )

” ” ” तथा कान्हड कठीयारानो रास मानसागरगणिविरचित. ( ७, ५० )

२०१० मयासागरजीतुं जीवनचरित्र ( जुओ सुखसागर गुरुगीता )

२०११ मरण विभक्ति.

२०१२ मलयसुन्दरी चरित्र मूळ कर्ता जयतिलकसूरि ( पंदरमो सैको ) सं२ ग्रं. नं. ३४ रु. ०-७-० ( १६ )

” ” संस्कृत (पाना) रु. ४-०-०

” ” प्रत ( १६ )

२०१३ मलयसुन्दरी रु. ०-१०-० ( १६ ) [ ( १६ )

” चरित्र जयतिलकसूरि विरचित पाना रु. ०-७-०

” ” भाषान्तर रु. ०-१०-०

” ” भाषान्तर पं. केसरविजय शीयल प्रस्तावे रु. १-४-० ( २५ ) [ २५

” ” पृथमाष्टि केसरविजय रु. ०-१०-०

२०१४ मद्दिनाय चरित्र महाकाव्य सं. विनयचंद्र सं. १९६८ रु. ३-०-० ग्रं. नं. २९ ( १४, ४७ )

” ” भाषान्तर रु. १-८-० गु. ( ५०, १२ )

२०१५ मरतरापनी ओघवचनमाला रु. ०-१-० ( ६ )

२०१६ महानवंश मुक्तावलि रु. १-८-० सं. १९६७ ( ५५४ )

२०१७ महापचलवाण ( जुओ दशपद्यना ) [ ५५५ )

२०१८ महावल मलयसुन्दरीनो रास पंदित कान्तिविनयनीष्ठव सं. १९७५ रु. १-०-० ( ५५६ )

२०१९ महायाक्य रत्नावली विग्रेर ( ५० )

- महा ] १६९ [ महावीर
- २०२० महाविद्या विद्वनम् भद्रवादोन्द्र कृत भुवनसुन्दरसूरि  
टीकायुक्त रु. २-८-० (१३८)
- २०२१ महावीर चरित्र ( पागवी ) रु. ०-८-० (६)
- २०२२ महावीर चरित्र गुजराती रु. ०-८-० (६)
- २०२३ महावीर चरित्रम् नाटक ( भवभूतिकृत ) वीरराववकृत  
टीका सहित. ( दि. ) ५०
- “ “ ( दि. ) अशग कवि कृत. ( ५० )
- २०२४ महावीर चरियं नेमिचंद्र मूरि. ग्रं. रत्न ५८ सं. १९७३  
( २७ )
- २०२५ महावीर जिन स्तवन. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ४ यो )
- २०२६ महावीर जिन स्तुति २७६ विषयो रूप दोहसो गायाञुं  
हुंडीनुं स्तवन यशो विजयजीनुं ( जुओ प्रकरण रत्ना-  
कर भा. ३ जो. )
- २०२७ महावीर जीवन विस्तार प्रयोजक. भीमजी हरजीवन  
कर्ता. रा. सुशील रु. १-८-० सं. १९७७  
रु. २-०-० ( ४९९, ६., ५५८ )
- २०२८ महावीर जीवन विचार. (५०)
- २०२९ महावीरना दश आवको रु. १-४-० (५५९)
- २०३० महावीरना वचनो रु. ०-६-० (६)
- २०३१ महावीर पूजा (अपरनाम न्याय कुसुपांजली) रु. ०-४-०
- २०३२ महावीर पशु पंच कल्याणक पूजा रु. ०-२-० (६)
- २०३३ महावीर पंच कल्याणक पूजादि संग्रह पद्मविजय, नेमि-  
विजय शिष्य. ऐट. ( ११ )
- २०३४ महावीर भक्त पणिपद रु. १-८-० (६)
- २०३५ महावीर शासन रु. ०-६-० सं. १९७८ हिन्दी लिखित  
विजयजी. (CC)

- २०३६ महावीर सप्त निर्णय ( साहित्य संशोधक संड २ अंक २ पाँछे ) (८८)
- २०३७ महावीर स्तव संस्कृत (पाना) रु. ०-६-०
- २०३८ महावीर स्तव, संयम श्रेणि गर्भित, उत्तमविजयगणिविरचित इ. १९२२ रु. ०-४-० (४३९)
- २०३९ महावीर स्तव, तथा वर्धमान स्तोत्रद्वय पार्थजिन स्तोत्र, नेमि स्तवन, विहसमान स्तव, एकाक्षर विचित्र काव्य, पदश्लोकी, चतुःश्लोकी स्तुति पार्थचंद्रकविकृत (जुओ स्तोत्र रत्नाकर भाग द्वितीय सटीक )
- २०४० महावीर स्तुति विगेरे ( प्र. २९६ )
- २०४१ महावीरस्वामीना दश आवको सं. १९७९ ( आनंदादि दश आवकोनो अधिकार रु. १-४-० (५५९) )
- २०४२ महावीरस्वामीना पांच वधावा ( ७ )
- २०४३ महावीर स्वामीना २७ भवन्तु रत्वन विगेरे रु. ०-४-० (६)
- २०४४ महावीरस्वामी स्तोत्रम् जिनवल्लभमूरि कृत ( जुओ काव्य-माला गु. ७ बीजी ) [ माला गु. ७ बीजी ]
- “ ” ( हेमचंद्राचार्य कृत ) ( जुओ काव्य-माला गु. ७ बीजी )
- २०४५ महावीरस्वामीना पंचकल्पाणकन्तु अने सच्चावीशभवन्तु स्तवन नया चोदालीयुं त्रण दालो विगेरे. सं. १९७७ रु. ०-३-० (५६२)
- २०४६ महावीरस्वामीनुं चरित्र तथा तपागच्छनी पटाखली प्र. शा. मगनलाल दर्शासंग रु. ०-८-० सं. १९५९ ( १७९ )
- २०४७ महासती नंदनवाला आवृति बीजी नं. ३ सं. १९७९ रु. ०-३-० (५५९)

- महा ] १७१ [ माणेक  
 २०४८ महासती शीलसुन्दरीका रास. घनचंद्र सूरि सं. १९३२  
 अलभ्य (३७)  
 २०४९ महासती सुखसुंदरी रु. ०-३-० (५६०)  
 " " रु. ०-३-० (१८२)  
 २०५० पहिला महोदय जैनपत्रना १६ मा वर्षनी भेट (४४,५६?)  
 २०५१ महीकांडा डीरेकटरी सादरा. (३२३)  
 २०५२ महीकांडा मेन्युअल सादरा (३२३)  
 २०५३ महीकांडा सिलेक्शन बोरा. सांकलचंद्र रत्नचंद्र बकील  
     अपदाचाद. अजैन  
 २०५४ महीपाल चरित्र संस्कृत (पाना) चारित्रसुंदरगणि विरचित  
     रु. १-४-० (३२, ५०)  
 २०५५ महीपाल चरित्र (६) भेट. [ सं. १९६८  
 २०५६ महेन्द्र स्वगारीह. न्यायविजयविरचित (४६४, १४)  
     " " न्याय विनय (न्याय तीर्थ) रु. ०-४-०  
     (१४)  
 २०५७ मागधी व्याकरण हुंडीका टीका तथा अर्थ सहित पूर्विंश  
     रु. ३-८-० [ (३७)  
 २०५८ मांगलिक संग्रह सं. १९७२ (पद्म स्तवनादि) रु. ०-३-०  
 २०५९ मांटवाण घंटी अथवा ऐथड कुमारका परिचय रु. ०-४-०  
     (५६३, ५०, १४९)  
 २०६० माणसनुं कर्तव्य (३२३, ५६४) अजैन.  
 २०६१ माणिभद्र तीर्थनुं वर्णन रु. ०-१-० प्रसिद्ध कर्ता. शा.  
     हरीलाल गलाघचंद्र आगलोड उत्तर गुजरात (७१)  
 २०६२ माणिभद्र विगेरे छंदोनो संग्रह रु. ०-४-०  
 २०६३ माणेकमाला अपरनाम हितचितिका शिरपुरनो संघ भेट  
     सं. १९६३ (५६५)

मान।]

१७२

[ मुनिपति

- २०६४ मानतुंग मानवतीनो रास मानतुंग राजा अने मानवती  
राणीनो रास रु. ०-८-० ( १२९,६३ )
- २०६५ मानवधर्म संहिता शान्तिविजय रु. २-०-०
- २०६६ पारी यात्रा, रु. ०-८-०
- २०६७ मार्गपरि शुद्धि यशोविजय प्रणीत ( १८ )
- २०६८ मार्गानुसारीना १० काव्य ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. १३ो )
- २०६९ मित्र परीक्षा, हुक्म मुनि उपदेश ( २१ )
- २०७० मित्रमैत्री ( मित्रधर्म ) बुद्धिसागर सूरि सं. १२.७३ ग्रं. नं.  
४३ रु. ०-८-० ( १५,१८ थी ६२, १८४ )
- २०७१ मिथ्यात्व विध्वंस, हुक्म मुनि ( २१ )
- २०७२ मीमांसा श्लोक वार्तिन मृ कुमारिलभट्टकृत काशी. सं.  
१९५५ ( ५६६ ) अज्ञन
- २०७३ मुक्ति कुमुदचंद्र नाटक श्री पद्मचंद्रसूरिनु यशश्वर्द छत  
ग्रंथ नं. ८ ( १४,५० )
- २०७४ मुक्तिमार्ग दर्शन याने धर्मपासिना हेतुओ येट ( ६७ )
- ” ” याने भक्तिमाला पूर्वाचार्योनां वनावेळां  
स्तवनादिनो संग्रह रु. ०-८-० ( ३० )
- २०७५ मुक्ति सुंदरीनो स्वयंवर सं. १९६४ रु. ०-३-० ( १४३ )
- २०७६ मुहेटीना चहुवाणो ले, गंडवी धीरजी पृ. २ थी ३९ ( जुओ  
फार्वस गुजराती सभाना हस्त लिखित पुस्तकोनी यादी  
अक नं. ४८-१, ३ ) जैनेतर
- २०७७ मुनिनाम माला, की, नथी. ( ५६७ )
- २०७८ मुनिपति चरित्र संरक्षत, ( पाना ) रु. २-८-०  
” रु. ०-२-६
- २०७९ मुनिपति चरित्र भाषानर, रु. ०-६-० ( १७९ )

- , नो रास सुनि धर्मविजयजीनां शिष्य रत्नविजयजीकृत, रु. ०-१०-० ( ५६८ )
- २०८० मुनिराज थ्री. अपरविजयजीनां चोढालीयां, रु. ०-१-०
- २०८१ मुनि संमेलन हिन्दी ले, अपृतसर निवासी पंडित हीरालाल शर्पा प्र. अजमेर निवासी शेठ हीराचंद सचेती तथा लाला चुन्नीलाल दुग्गड अपृतसर निवासी. ( ३१९, ५६९, ५७० )
- २०८२ मुलतान शास्त्रार्थ गु. अंबालाल जेटालाल, ( ५७१, ५० )
- २०८३ मूरखो. रु. ०-६-० ( ५७२ )
- २०८४ मूर्ख शतकम्. मूरखना सो दुर्गणनुं वर्णन है, ( ५० )
- २०८५ मूर्ति मंडन, रु. ०-४-०
- , पश्चोत्तर, रु. ०-१२-०
- २०८६ मूलराज सोलंकी, रु. २-०-० अजैन
- २०८७ मेघ महोदय वर्ष प्रशोध हिन्दी भाषानुवाद पंडित मेघ विजय गणि अनुवादक पं. भगवानदास जैन ( विशेष नोंधमां जुओ. ( ४३ )
- २०८८ मेघदूत समश्या लेख, रु. ०-२-० नं. २४ ( १७ )
- २०८९ मेघदूत काव्य समश्लोकी भाषान्तर गु. कालिदास कृत, भाषा क, किलाभाइ घनश्याम, रु. १-४-० ( ५० )
- , सटीक ४२७५ मल्लीनाथकृतटीका ( संजीविनी ) नामनि. रु. ०-६-० ( १०, ५० )
- , इंग्लीश जोड सहित. ४२७६ डेकल कोलेज रु. १-४-० ( ५७४ ) जैनेतर
- २०९० मेघदूत समश्या पूर्ति काव्य.
- २०९१ मेघदूत संजीवनि टीका सहित.

मैथ ]

१७४

[ मोह

- २०९२ मैथमाळा अर्थ सहित. ( पाना ) विजयप्रभ सूरि कृत. मूल  
तथा भाषान्तर. रु. ०-५-० ( ७ )
- २०९३ मेरु त्रयोदशी कथा ( पाना ) रु. ०-१-० ( ५० )
- ” ” रु. ०-४-० ( १७ )
- ” ” मुक्तिविमलकृत. नं. १६ ( ७३,  
१९७ )
- २०९४ मेरे विचार नं. २ पन्थास सोहनविजय. रु. ०-१-०
- २०९५ मेजर नामो. ( ६८ ) [ ( ८८ )
- २०९६ पोटी अध्यात्म गीता विनय विजयजी कृत. ( जुओ आत्म-  
हितो पदेश ) [ ५८ यी ६२, १८४ )
- २०९७ मोहुं गुजरात विजापुर उत्तान्त. बुद्धिसागर सूरि. ( ३५,
- २०९८ पोतीशानां ढांबीयां. रु. ०-१-०
- २०९९ पोहनलालजीनां भंडारनुं सूचिपत्र. रु. ०-४-० सं.  
१९७५. ( १२ )
- २१०० पोहनचरित्र मूल अने भाषान्तर. गु. रु. २-०-० ( ५७५,  
२०० )
- २१०१ पोह पराजय नाटक यशपालकृत. रु. २-०-० ( १३६,  
७१ )
- २१०२ पोहराज पराजय नाटक. संस्कृत. रु. २-०-०
- २१०३ पोहराय पराजयम् यशपालमंत्री विरचित. ( १३८ )
- २१०४ पोह पद सोपान. रु. ०-१२-० चौद शुणस्थाननुं स्वरूप.
- २१०५ पोह मार्ग प्रकाश भाषान्तर सहित. रु. २-८-० [ ( १७ )
- २१०६ पोह माला. रायचंद्र कृत. रु. ०-१२-० ( ३२५, ४५१ )
- २१०७ पोहमाला भा. ? लो. रायचंद्र कृत. रु. ०-८-०  
( ०-१२-० ) ( ५७६, ४५१ )
- २१०८ ” भा. २ जो. कीमत नर्था. ( ४५१, ५० )

- २१०९ मौन एकादशी कथा संस्कृत. ( पाना ) रु. ०-२-०  
 ( ५० )
- २११० मौन एकादशीना देव वंदनो तथा सज्जायो. रु. ०-२-६
- २१११ मौन एकादशीनुं गणणुं. रु. ०-१-० ( १८१, ५० )  
 „ „ दोढसो कल्याणकनुं गणणुं. रु. ०-१-०  
 आघ जैन धर्म प्रवर्तक सभा. ( १८१, ३८४ )  
 „ „ गणणुं अने स्तवनो विगीरे. रु. ०-१-०  
 ( १८१, ५० )
- २११२ मंगळ कलशनो रास पुण्यफळ महात्म्य पय. रु ०-८-०  
 ( ७, ५० )
- २११३ मंडन ग्रंथ संग्रह ग्रं. नं. १७ मण्डन ग्रन्थाङ्क. नं. ५ रु.  
 ०-१-२-० काव्य मंडनं. २ सं. १२५० ले. सं. १५०४  
 गृहार मंडनं लेखन सं. १५०४ लेखक पंडित विनाय-  
 कदास पंडित. ( ५७७, २६ ) जैनेतर
- २११४ मंडल प्रकरण संपादक मुनिसंपत्तिविजय ग्रं. नं. ७३ सं.  
 १९७८ रु. ०-४-० ( १७ )
- २११५ मंत्रराज कव्य महोदधि अर्थात् श्री पंच परमेष्ठि स्तोत्र नम-  
 स्कार व्याख्या. ले. जयदयालुशर्मा जिन कीर्ति सूरि  
 महाराज कुत. रु. ३-१-० ( ५७९, ९५ )
- २११६ मंत्रराज गुणकल्प महोदधि भाषान्तर सह हिन्दी. ( ५० )
- २११७ मंदसोर उत्पत्ति. भेड. ( ३२६ ) ऐतिहासिक
- २११८ मृगांक चरित्र आत्मवीर ग्रंथांक नं. ५ कुद्दिचन्द्र पणीत.  
 ( ३७३, ५०, ५८० )
- २११९ मृगावती चरित्र संस्कृत ( पाना ) रु. २-१२-०
- २१२० मृगमुंदरी कथा पञ्च विजयजी शोधित. सं. १९७५ ( ५८१ )  
 „ „ „ संस्कृत. ( ५८१, ५० )

[ यशो

१७६

मृगा ]

- २१२१ मृगावती चरित्र मलधारी श्री देवप्रभसूरि. रु. २-१२-०  
 २१२२ मृगांकलेखा हिं. रु. ०-६-० [ ( ३२, ५० )  
 २१२३ मृत्यु महोत्सव ( जुओ आत्महित घोष )  
 २१२४ महारी यात्रा. ( लेखक, प. ५८२ )

य.

- २१२५ यति लक्षण समुच्चय ( यशो विजयजी कृत ग्रंथमालामां  
 छपायो हे. पांचमे नंबरे ) सं. १९६५ साधुओना सात  
 लक्षणोंमुँ विवेचन हे ( संस्कृत ) ( ६, १० )  
 २१२६ यति समालोचना गु. अर्थात् यति सुधारा संवंधी विचार  
 पुस्तक पहेलु. ( ५८३, ५० )  
 २१२७ यन्त्रराजाडेयं श्री महेन्द्रसूरिविरचित श्री मलयेन्दु सूरि  
 कृत टीका सहित. इ. १८८३ रु. १-५-०  
 ( ५८४ )  
 २१२८ यशोविलासादि पद संग्रह श्री यशोविजय, विनयविजय,  
 ज्ञानसारजी विरचित. सं. १९५८ ( ७, ९५ )  
 २१२९ यशस्तिलक चूपू. श्री सोपदेवसूरिनिरचितं. श्रुतसागर  
 सूरिकृत. व्याख्या समेत पूर्वखंड रु. ३-१२-०  
 ( ६, १० )  
 २१३० यशस्तिलक उत्तरार्ध पूर्ण श्री सोपदेवसूरि विरचित सागर-  
 सूरिकृत टीका युक्त रु. २-१२-० ( ६, १० )  
 २१३१ यशोधर चरित्र भापान्तर ( दि. ) रु. ०-६-० ( भा० क०  
 ५८५, प्र० २३३ )  
 „ „ संस्कृत ( पाना ) रु. २-०-०  
 „ „ „ „ „ वादि राजसूरि ग्रं. नं. ५  
 रु. ०-८-० इ. स. १९१२ ( ५८६, ५८७ )

१७७

२१३२ यशोवह्नि नाटक धनविजय रु. ०-६-० (५८८)

२१३३ यशोभद्रसूरि (संक्षिप्त सार) नवा यशोभद्रसूरि (मूल रास)  
 ( लुओ देविहासिक रास संग्रह भा. २ जो ).

२१३४ यशोभद्मुरि चत्वि. ले. ललितविजयनी रु. ०-२-०  
(८८, ५८९)

२१३५ (श्रीमद्) यशोविजयजी रु. ०-४-० कर्ता, योहनलाल  
 दलीचंद देसाई, १९१० (अंग्रेजी) यशोविजयजीनी  
 कृतियो विग्रेर मेवजी हीरजी कुं, पापधुनी सुंथइ

२१३६ यशोविजयजी अंथमाला. (सभा.) रु. १-०-० प्रति (६)  
तेमां

१ अध्यात्मसार	६ नय रहस्य
२ देवर्थम् परीक्षा	७ नय प्रदीप
३ अध्यात्मोपनिषद्	८ नयोपदेश सावचूरि
४ अध्यात्मिक मत खंडन	९ जैन तर्क परिभाषा
५ यति लक्षण समुद्दय	१० ज्ञाननिवेद

૨૧૩૭ યશોવિજયજ્ઞાનું જીવન અને તેનું ગુજરાતી સાહિત્ય. લે.  
બુદ્ધિસાગર ગુજરાતી ચીર્ધી સાહિત્ય પરિપદમાં રણ પ-  
યેલ નિવંબ. રૂ. ૦-૩-૦ (૧૫, ૫૮ થી ૬૨, ૩૮૪,  
૫૦ )

२१३८ यशोविजयनीनो कागळ तेमां दिग्ंबर अने हुंडीआओने  
चिखामणने उपदेश हे. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा.  
३ जी.) [ र. ०-४-०

२३३९ यशोदिन्द्रियर्जा विरचित, चोरीशी, भावार्य विवेचन साये:

यशोविजयजी विरचित चोबीसी. भावार्थ विवेचन साये.  
रु. ०-३-० .

” ” प्राचीन स्तवनो १२५, २५०, ३५०  
गाथाओना स्तवनो. रु. २-०-०

२१४० युक्ति प्रकाश. रथाद्वाद कलिका, अष्टक संस्कृत. टीका सं-  
हित. ( कर्ता पद्मसागर गणि ) रु. ०-८-० प्रण ग्रंथ.  
( ३२ )

२१४१ युवत्यनुशासनम्. समन्तभद्राचार्य कृत. ग्रं. नं. १५  
( दि० ) ( ८१ )

२१४२ युगादि जिन स्तवन. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ४ थो. )

२१४३ युगादि देशना भाषान्तर. सोपमंडनगणि कृत. पांच चट्ठा-  
सपां आवेली अनेक कथाओ तेमन अमुख्य उपदेश. रु.  
०-८-० सं. १९७२ ( ६ )

२१४४ ” , संस्कृत. ( पाना ) रु. १-८-० ( ५० )  
” ” ” रु. ०-८-०

२१४५ योगतत्त्व अथवा श्री हेमचंद्राचार्य कृत. योग शास्त्रानुंदोरण.  
रु. ०-४-० ( १४३ )

२१४६ योग दर्शन. सटीकम् ग्रं. नं. ७२ वं. सुखलाल. रु.  
१-८-० ( १७, ५०, २५८ )

२१४७ योग दर्शन तथा योगविशिका.

२१४८ योगदीपक. शुद्धिसगर मूरि गं. नं. २३ ५-३-८ ( १५,  
६८ थी ६२, १८४ )

२१४९ योगप्रदीप. हिन्दी अनु० जीतपुनिजी ( प. ५९०, ५९१ )

२१५० योगदृष्टि समुच्चय. इरिध्र सूरि विरचित. स्तोपहा श्रवि-  
युक्त. संशोधक. प्रो. एल. सुप्ली. डी. पी. एच. सं.  
१९६९ रु. ०-३-० ( १६, ५० )

[ योग ]

१७९

योग]

- २१५१ योगदण्ठिनो स्वाध्याय. बालावबोध. ( जुओ प्रकरण रत्ना-  
कर भा. १ लो. )
- २१५२ योग फीलोसॉफी. वीरचंद राघवजीनां भाषणो. अंग्रेजी.  
रु. ०-५-० इ. १९१२. ( २८, १६, १, ९५ )
- २१५३ योगविन्दु सटीक. रु. ०-१२-० ( ६ )
- “ प्रकरण सटीकए. हरिभद्रसूरि स्वोपन्न. ( ६ )
- २१५४ योगविशिका तथा योगदर्शन. हरिभद्रसूरि विरचित. यशो-  
विजयजी उपाध्यायनी व्याख्या सहित. पाताङ्गल यो-  
गदर्शन साथे. रु. १-८-० ( १७, ५० )
- २१५५ योगशास्त्र मूल. हेमचंद्राचार्य कृत. सं. १९७१ संस्कृत.  
( बार प्रकाश पुरा ) तथा धर्मदास गणि विरचिता  
उपदेशमाला ( मूल ) ( ६ )
- २१५६ योगशास्त्र. हेमचंद्र स्वोपन्न विवरण. एडीटेड वाय मूनि म-  
हाराज श्री धर्म विजय उपें श्री विजयधर्म सूरि १ यी  
६ विभाग. चार प्रकाश ( अपूर्ण ) चालु. की. ७-८-०  
दरेक विभागना. ०-१२-० साँगलना ढबल. रु.  
१-८-० ( २९ )
- २१५७ योगशास्त्र सदाचार्य. रु. ०-२-० ( ५३३ )
- २१५८ योगशास्त्र भाषान्तर. रु. ३-८-०
- “ गुजराती. ४२७२
- “ शब्दार्थ. ०-२-० ( ४९४ )
- २१५९ योगशास्त्र मूल मात्र. ( ५० )
- “ विग्रे. ( ५० )
- २१६० योगशास्त्र भाषान्तर. पं. केसरविजय. रु. २-०-० ( २५ )
- “ “ “ “ सं. १९६६ मं. नं.  
३ रु. ०-८-० ( ५९५ )

[ रत्नराज़ ]

योगसार ]

१८०

कथा साथे. रु. ०-८-०

" " मूल तथा उपदेशमाला मूल. रु. ०-८-०

( ६ )

२१६१ योगसार संपादक हरगोविन्ददास त्रीकमचंद शेठ. सं.

१९७६ ( ५६ )

२१६२ योनि स्तव ( अवचूरि ) ( पाना ) रु. ०-१-० धर्मघोष  
सूरि विरचित ( श्रीमन्महावीर जिन विज्ञप्ति गर्भितं इदं  
प्रकरणं निर्मितं ) सुर मनुष्यादि तथा अचित्तादि योनि  
निर्णय. नं ४ सं. १९६८ ( अलभ्य ) ( १७ )

२१६३ यन्त्र पूर्वक कर्मादि विचार. ( छ कर्म ग्रंथना रहस्यभूत. )  
सं. १९७३ ( ६ )

र.

२१६४ रत्नामें शास्त्रार्थकी पूर्णता. लक्ष्मीविजयजी. हिन्दी सांग-  
रानंद पवायनमेट. ( ३७ )

२१६५ रत्नसार कुमार. हिन्दी सचित्र. रु. ०-१२-० ( प. ९ )

२१६६ रत्नसार चरित्र. ( जैन धर्म प. ग्राहकोने मेट. ) रु.

०-३-० ( ६ )

२१६७ रत्नकर्णिका अथवा आदर्शभूत नीतिना सिद्धान्तो. ( ५० )

२१६८ रत्नगंध मालिका. रु. ०-८-०

२१६९ रत्नचूड कथा ( प्रत ) रु. ०-८-०

२१७० रत्नचूडनो रास. रु. ०-४-०

२१७१ रत्नचूड व्यवहारीनो रास. कनक निधाननी छत. २० सं.  
१७२४ ( १२९, ६३ )

२१७२ रत्नपाठ नृप कथानकम् ( वाचनार्थ सोमपंडनविरचित )  
( पाना ) रु. ०-५-० सं. १९६९ ( १७, १० )

- २१७३ रत्नयाळ व्यवहारीनो रास. पं. मोहनविजय विरचित. रु.  
०-१०-० ( १२९, ६३ )
- २१७४ रत्नप्रभसूरिनी पूजा, आदि अन्य गुरुवरोनी वृहत् पूजा  
और लघु पूजा. रु. ०-२-० ( प्र० ५९६ )
- २१७५ रत्नशेखर चरित्र ( पाना ) रु. १-२-०
- २१७६ रत्नशेखर राजपि कथा. गु. रत्नशेखर तथा रत्नबतीनी  
कथा मूल संस्कृत पाकृत गथवंव. चंपुनुं भाषान्तर.  
ग्रा. भेट. ( ६ )
- २१७७ रत्नशेखर रत्नबती कथा. ग्रा. भेट. रु. ०-४-० ( ६ )
- २१७८ रत्नसमुच्चय तथा रत्न विलास. कर्ता. रामलालजी. की,  
नयी सं. १९६ ( ५९७ )
- २१७९ रत्नसागर भा. १ लो. वा मोहन गुणपाला. प्रथम भाग.  
खर. लक्ष्मीप्रधामगणिना शिव्य मुक्तिकमल संप्रह कृत्य  
शृङ्खि कृतम् सं. १९३६ ( ५९९, ६०० )
- २१८० रत्नसागर भा. २ जो. आचाररत्नाकर सं. १९४९  
( ५९९, ६०० )
- २१८१ रत्नसार चरित्र. सं. १९५७ रु. ०-४-० ( १७९, ५० )  
,, अंचलगच्छना भट्टारक रत्नसागरना श्रावक.  
हीरजी हंसराज की. नथी. ( नवकार रत्नवनो रिंगेरे )  
( ६०१ )
- ,, भा. १ लो. रु. ५-०-०
- ,, भा. २ जो. रु. २-८-०
- २१८२ रत्नसार भा. ३ जो. रु. २-८-०  
,, शास्त्री टाइप गुर्जर. सं. १९५६ प्रश्नोत्तर  
( ६०२ )
- ,, वा मोहन गुणपाला. रु. २-०-०

२१८३ रत्नसेन रत्न मंजरीनो रास. रु. ०-४-०

२१८४ रत्नाकर अवतारिका, श्री रत्न प्रभाचार्य कृत. रु. ३-०-०  
( ४३० )

” ” टिष्पण, पंजिका सहित. रत्नप्रभाचार्य  
विरचित. रु. १-०-० ( ४३० )

२१८५ रत्नाकर पचिसी. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ३ जो. )

२१८६ श्री. रत्नाकर पञ्चविंशति. ( जुओ प्रकरण लघु संग्रह. )

२१८७ रत्नाकर पचिशी. दरेक काव्यना गुजरातीमां हरिगीत छंद  
बनावी तेनुं गुजरातो भाषान्तर. भेट. ( ६ )

२१८८ रत्नावलि नाटिका विग्रे. ( ५० )

२१८९ रत्नेन्दु या पुनर्जीवन. रु. ०-४-० ( ८८ )

२१९० रयण सहेरीय कहा. मागधी ( पाना ) जिनहर्षगणि कृत.  
रु. ०-८-० ( १७, ५० )

२१९१ रयणसेहरकहा. जिनहर्षगणि. संस्कृत छायापुक्त. रु.  
०-८-० ( ५६ )

२१९२ रयणसिद्धनुं चरित्र. ( जुओ चरित्र संग्रह. )

२१९३ रविसागरनुं चरित्र अने शोक विनाशक ग्रंथ. रु. ०-१-०.  
बुद्धिसागर मूरि ( १५, ५८ यी ६२, १८४, ५० )

२१९४ रविसागरजीनुं जीवन चरित्र. ( जुओ सुखसागर गुणगीता. )

२१९५ रस गंगाधर सटीक. विग्रे. ( ५० ) अजैन

२१९६ रस रत्न रास. ( जुओ ऐतिहासिक रास संग्रह भा. १ लो. )

२१९७ रस रत्न समुच्यय. ( ५० )

२१९८ रसिक स्तवनावली. भा. १-२ रु. ०-१-६

२१९९ रसिक सत्तर भेदी पूजा. ५. ३२ की. नयी. पद्म. ( ३१८ )

२२०० रसिक सुवोध रत्न. की. नयी. पृ. ५० ( अक्षम्य ) सं.  
१९६२ गुर्जर पद्म. प्रभु गुण. ( ३१८ )

- २२०१ रसिक स्तवनावलि, भा. १-२-३ रु. ०-२-६  
" " सं. १९८० ( ६०३ )
- २२०२ रागमाला, ४७ पद अने नयचक्र विगोरे हुक्म मुनि. (२१)
- २२०३ राघव नैषधीय काव्य विगोरे, श्री हरदत्तसूरि विरचित  
स्वोपन्न टीका. ( ५० )
- २२०४ राजकुमारी मुद्रशना, रु. ०-८-०  
" " " भाषान्तर २ पं. केसर विजय. रु.  
२-८-० ( २५ )
- २२०५ राजगुण कल्प महोदधि, रु. ३-८-०
- २२०६ ( श्रीपद् ) राजचंद्र, रु. ८-०-०
- २२०७ राज्यचंद्र जैन काव्यमाला, गु. १ लो. सनातन जैन का-  
र्यालय मुंबई, रु. ०-१२-०  
" " " रु. ०-१२-० ( ९९ )
- २२०८ राजचंद्र विचार किरणो. भेट. प्र. एक जिहासु. ( ६०६,  
५० )
- २२०९ राजनगर रत्न विरह. उर्फे लालभाइ दलपतभाइ विरह.  
की. नयी पृ. ?६ सं. १९६८ गुर्जर. ( ३१८ )
- २२१० राज्यपद. रायचंद्र कृत पदनो संग्रह, रु. ०-१२-० ( ९९ )
- २२११ राजपत्र. रु. ?-०-० ( २०९ )
- २२१२ राजदोध, की. नयी. धीजी आटति. ( ६०६, ६०७ )
- २२१३ राजरंग. ( ५० )
- २२१४ राज बलभ अपवा शिल्प शास्त्र. रु. ३-०-०
- २२१५ राजपति ले, मभूतपल दी, सी. इ. रु. ०-४-० ( ६०८,  
६०९ )
- २२१६ राजेन्द्र सूरि गुणाएक संग्रह सार्थ. राजेन्द्रकी शुरु स्तुति.  
रु. ०-६-० सं. १९८१ ( ३७ )

२२१७ राजेन्द्र सूर्योदय. ( ६१० )

२२१८ ( श्रीमद् ) राजेन्द्र मुंरई. ( लघाय हे नवी ) वीजी आ-  
वृत्ति, रु. ३-०-०

२२१९ रात्रिभोजन निषेधक, रु. ०-६-० ( प. ६११ )

२२२० रात्रि भोजननो रास, जिनहर्षसूरि कृत, र. स., १७५९  
रु. ०-३-० ( ७ )

” ” र. स., १७५९ ( १२९, ६३ )

” परिहार रास, ( ५० )

” ” श्री जिनहर्षसूरि कृत, रु. ०-३-०  
रामकोप संस्कृत अने हिन्दी,

२२२१ रामचरित्र संस्कृत. ( पाना ) रु. ८-०-०

२२२२ राम रास, रु. १-८-०

” रु. ०-८-०

२२२३ रामचंद्र जैन काव्यमाला गुच्छक १ लो, रु. ०-१२-०

२२२४ रामायण चार अधिकार, ( जुओ आनंद काव्य प्रसोदिपि  
यौ, २ लं. )

२२२५ रायचंद्रसूरि गुरु वार रास, ( जुओ ऐतिहासिक रास  
संग्रह भा, १ लो. )

२२२६ रायपसेणी मूत्र मूल टीका, अर्थयुक्त, वायु, रु. ८-१३-०  
( २४, ५० )

२२२७ रासमाला, आवृत्ति, १ भा, २ जो, ग, सै. मेस, मुंरई,  
” ” २ भा, १ लो, ग, सै. मेस, ”

२२२८ रसाले मजहब, दुंदिये, शान्तिविजयजी ( अलभ्य )

२२२९ रुद्रियोग, प्रचलित वाक्योना अर्थनो कोश हे, ले, मो-  
गीलाल भीखाभाइ गांधी, ( ६१२, ६१३ )

- २२३० रूपसेनचरित्र संस्कृत पानां, रु. १-८-०
- २२३१ रूपमाला भा. १-२-३-४-५-६-७-८
- २२३२ रूपिमंडल यंत्रपूजा, रु. ०-६-०
- २२३३ रंखादर्शन देवविजयगणि, ( प्र. ६१४ )  
,, पंन्यास देवविजय. ( हस्तरेखा ) ( २५ )
- २२३४ रोहिणी अशोकचंद्रकथा. कनककुशल संकलिता. ( पाना )  
ग्र. नं. ३६ रु. ०-५-० सं. १९७१ ( १७ )
- २२३५ रोहिणी अशोकचंद्रकथा. कनककुशलकुत. ( पाना ) ग्र.  
नं. ३६ रु. ०-२-० ( १७ )
- २२३६ रोहिणीपर्वकथा. मुक्तिविमळ. ग्र. नं. १७ मेट. ( ७३,  
१९७, ६१५ ) मेट.
- २२३७ रौहिणेयकथा प्रत. देवचंद्र शिष्य देवमूर्ति विरचित. ग्र.  
नं. ४५ रु. ०-२-० ( १७, ५० )
- २२३८ रौहिणेयचरित्र संस्कृ. ( पाना ) रु. ०-८-०
- २२३९ रंभामंजरी नाटक. रु. ०-८-० ( ६, ४८० )

ल.

- २२४० लघु ( प्रणको पहेलो ) रु. ०-०-६ गु. ( ५० )
- २२४१ लघु मंदिर. ( ५० )
- २२४२ लघुशुद्धि हरिमदसूरिविरचित. ( जुओ आरमसिद्धि  
उदय प्रभदेवसूरिविरचित. ) [ ( ६ )
- २२४३ „, अने दिनशुद्धि अर्थ सहित. रु. १-४-०
- २२४४ लघु अने चृहत्प्राकृत व्याकरण. रु. १-०-० ( ६ )
- २२४५ लघु चैत्यबंदन चतुर्विंशति मुक्तिविमलकुत. ( प्रत ) रु.  
०-२-० ( ६१५ )
- „ „ चोविशी मुक्तिविमळहिरचित-सौ-

लघु ]

- भाग्य विपल शिष्य. ( सं. ) ग्रं. नं. १८ सं. १९७८  
रु. ०-३-० [ ( ७३ )
- २२४६ लघु दंडक थोकटा. भेट. ( ४३ )
- २२४७ लघु प्रकरण संग्रह. आचारोपदेश सहित. रु. १-४-०  
[ ( ७ )
- २२४८ लघु शान्ति सवृत्ति. ( ५० )
- २२४९ लघु शान्ति स्तव. ( पाना ) रु. ०-१-०
- २२५० लघु संधयणी. ( जुओ प्रकरण लघु संग्रह ) [ ( ११, ९५ )
- २२५१ लघु हेमप्रभा नेमिसूरिप्रणीतम् व्याकरण. सं. १९७८
- २२५२ लघुसेवसपास. ( जुओ प्रकरण लघु संग्रह ) [ ( ५० )
- २२५३ प्रकरण सटीक ( पाना ) रु. ०-१२-०  
लघुल्प वहुत्वं अने चार दिशामां रहेला जीवोंनु बत्त्य  
वहुत्व वाचक मात्र वेज गायाओनी स्फुट व्याख्या  
करी छे. ( आत्मानंद सभा ) निर्णयसागर ढापायो.  
सं. १९१८ ( ग्रं. नं. ६ ना भेगो. )
- २२५४ लविसार नेमिचंद्राचार्य. ( शास्त्री ) मुंबाइ. रु. १-८-०
- २२५५ ललित विस्तारा. अंग्रेजी नोट सहित. बौद्ध ग्रन्थ. ( ५० )
- २२५६ लाला लाजपतराय अने जैन धर्म. बुद्धिसागर मूरि. रु.  
०-४-० ( १५, ५८ यी ६२, १८४ )
- २२५७ लिंग निर्णय. रु. ०-२-० ( ६८ )
- २२५८ लिंगानुशासन कोश. ( जुओ अभिधान संग्रह भा. २जो.)

लीलावती ]

१८७

[ लोक ]

२२५९ लीलावतीनो रास. रु. ०-२-० ( १२९, '६३ )

२२६० लीलावती पहीयारीनो रास पंडित श्री उद्यम रत्नजी महा-  
राज कृत लीलावती राणी अने मुपति विकासनो रास  
१७१६ नी सालनो ) ( ७, ५० )

२२६१ लीलावती संरकृत. गणित विषय भास्कराचार्य विरचित.  
( ५० )

२२६२ लीलावती भाषान्तर हिन्दी. खेमराज कृष्णदास. ( ५० )

२२६३ लीलावतीनो रास. रु. ०-१-० ( ६ )

२२६४ लेख संग्रह भा. १ लो. रु. ०-१२-०

२२६५ लेखमाला. मणको १ लो. ले. कुंवरजी आणंदजी ( ब्हेन.  
मोंधी गीरथर पुत्री स्मारक. ) ( ६ )

२२६६ लेखमाला. भा. १ लो. रु. १-०-० } चारिंग विजयना  
, भा. २ जो. रु. १-०-० } लेखोनो संग्रह हे.

२२६७ लेखसंग्रह. लाडुआ श्रीमाली घाणिया. झातनी प्राचीनता  
वनावनार लेख संग्रह. ( ६१८ )

२२६८ लोकतत्व निर्णय भाषान्तर सहित. मूळ संस्कृत. गुजरा-  
तीयां भाषान्तर हे. हरिभद्र सूरि विरचित. सं. १९५८  
चाप्यो. ( १४५ काव्यो ) अनेक मतवादीओं ऊं सं-  
दर्शन हे.

” ” वीजो उपर मुन्नबनो सं. १९७८  
आदृति वीजो रु. ०-८-० ( ५२ )

” ” भाषा. ( ५० )

२२६९ लोकनालिका दात्रिंशिका तथा दृष्टव्य बहुत्व. ( पाना )  
रु. ०-२-० धर्मघोषसूरि सं. १९६८ लोकस्वरूपलुं

वर्णन आ डंयनी प्रस्तावनापां धर्मघोष सुरिलो समय  
अने हुँक जीवन चरित्र हे. वि. सं. १३२७ नी साल-  
पां वा प्रकरण लखापलु मनाय हे. ( ३६, २७ )

” ” सावनुरि. ( ५०, ६, १७ )

” बत्रीसी. सटीक ( पाना ) रु. ०-२-० अ-  
लभ्य. ( १७ )

२२७० लोक प्रकाश ( आखो ) पाना. रु. ३०-०-०

” भा. १ १ यी ११ प्रकाश. ”

” भा. २ १२ यी २७ प्रकाश.

” भा. ३

” भा. ४

क्षेत्रलोकप्रकाश विनयविजयउपाध्याय. (५०)

२२७१ लोकप्रकाश भा. १ लो. ( द्रव्य लोक ) अर्थयुक्त. रु.  
६-०-०

” भापान्त भा. २ जी ( क्षेत्र लोक ) परिच्छेद  
१ लो रु. १०-०-०

” ” ” ” परिच्छेद धीजो. रु. ९-०-०

२२७२ लोकप्रिय जैन लेखमाला. मणको त्रीजो. किं. नयी. ले.  
जीवराज मणशी. मणका एकथी १२ सुधीना हे. सं.

१९६७ ( ६२०, ६१९ )

२२७३ लोकागच्छीय आवश्यक स्पष्टार्थ. घंघ प्रतिक्रमण सुव्र. (१२)  
व.

२२७४ बचनामृत. रु. ०-३-०

” आचार्य शुद्धिसागरजी सुरि. प्र. क. पोहनठाठ.  
री. पादरा. सं. १९६२ पृ. ८३० रु. ०-१४-

( ૧૫, ૫૮ થી દર, ૧૮૪ )

૨૨૭૬ વચ્છરાજ દેવરાજનો રાસ. ( જુઓ આનંદ કાવ્ય મહોદ્ધિ. ભો. ૩ જું. )

૨૨૭૭ વદોદરાના પ્રસિદ્ધ જૈન મંદીરસ્થ હસ્ત લિખિત ગ્રંથાનાં  
ક્રમ પ્રદર્શન પત્ર લે. મર્ણિલાલ નભુમાઇ. મુદ્રિત. સં.  
૧૯૫૩ ( ૧૩૮, ૭૧ )

૨૨૭૮ વદોદરામાં શુનિ સંમેળન. રુ. ૦-૨-૦

૨૨૭૯ વંતસરાજ ચરિત્ર. રુ. ૦-૩-૦ ( ૬ )

૨૨૮૦ વર્ણમાલા. ( ૬૮ ) [ ( ૬૨૧, ૬૨૨ )

૨૨૮૧ વર્તમાન ચોવીસી. ( જુઓ દેવચંદ્ર ભા. ૨ વિ. ૧ )

૨૨૮૨ વર્ધમાન દેશના ભાષાન્તર. પા. સં. ગુ. રુ. ૨-૦-૦ સં.  
૧૯૬૦ ( ૧૭૯, ૮૨ )

” ” શાસ્ત્રી. રુ. ૨-૮-૦ ( ૬ )

” ” સંસ્કૃત. પાના. રુ. ૫-૦-૦ ( ૬ )

૨૨૮૩ વર્ધમાન દ્વાર્તિશિકા મૂલ ટીકા અર્થ યુક્ત. સિદ્ધસેન દિવા-  
કર વિરચિત. ઉદ્યસાગર કૃત ટીકા. અને ગુજરાતી  
ભાષાન્તર સહીત. સં. ૧૯૫૯ રુ. ૦-૩-૦ ( ૬ )

૨૨૮૩ વર્ધમાન પદ્મસિંહ ચરિત્ર કાવ્યવદ્ધ ભાષાન્તર સહિત. રુ.  
૨-૦-૦ ( ૩૨ ) [ જી ( ૬૨૪, ૬૨૫ )

૨૨૮૪ વર્ષપદ્મોદ્ઘ હિન્દી. ( મેઘ. મહોદ્ધિ ) અનુ. જ્વાલા પ્રસાદ-

૨૨૮૫ વસન્તવિલાસ મહાકાવ્યમ् વાલચંદ્રસુરવિરચિતમ् રુ.  
૧-૮-૦ ( ૧૩૮ )

૨૨૮૬ બસુડેબહિદ્ધાર ( પત ) રુ. ૦-૨-૦ ( ૨૬ )

वस्तु ]

१९०

[ विचार

२२८७ वस्तुपाल परिव्र भाषान्तर जिनहर्षे गणिकृत. सं. १९७४  
रु. १-८-० ( ६ )

“ ” संस्कृत. रु. ७-८-० ( ५० )

२२८८ वस्तुपाल तेजपाळनो रास. पंडित मेरुविजयविरचितं.  
तथा पंचानुष्टान चोविशी. रु. ०-६-० ( ७ )

२२८९ वाक्यप्रकर्ष. उद्यमुनिप्रणीत. ( जुओ स्तोत्र रत्नाकर  
प्रथम भाग सटीक )

२२९० वागभट्टालंकार संस्कृत श्री वाग्भट्टप्रणीत, देवसिंहगणि  
विरचित टीका समेत. ( अलंकार ग्रंथ. ) ( ७ )

२२९१ वाराहिय संहिता. मूळ अने भाषान्तर हिन्दी. मुरादावाद  
निवासी. पंडित घलदेव प्रसाद मित्रदासा अनुवादित  
जौंसंपादित. सं. १९७५ ( ५० )

२२९२ वासुपूज्य चरित्र. वर्धमान सूरि विरचित. ( संस्कृत ) रु.

२२९३ वास्तुकूजा. हुकमसुनि. ( २१ ) [ २-८-० ( ६, ५० )

२२९४ वास्तुपूजासंग्रह. खुद्दिसागरसूरि. रु. ०-३-० ( ६ )

२२९५ विक्रमचरित्र संस्कृत. रु. ३-०-० ( ६ )

” भाषान्तर रु. २-४-० ( ६ )

” ” विग्रेरे मराठी. ( जैन ग्रंथो उपर्यो  
तैयार करी छपावनार ) ( ५०, ७ )

२२९६ विक्रान्त फौरवम् नाटकम्. इस्तिपङ्कु कृत. ( सं. ) पाणे-  
कचंद नं. ३ ( दि. ) ( ८१ )

२२९७ विचार पंचाशिका. विमङ्गणि विरचित. स्वोपशावचूरि  
सहित. ( औदारिकादि धरीरादि नवद्वारालुं वर्णन ) सं.  
१९६९ ( अळम्य ) ( १७, ७ ) रु. ०-२-० -

- विचार ] १९१ [ विजय  
 २२९८ विचार पंचाशिका. आनंदविमलसूरिशिष्य वानरमुनि कृत  
 ( जुओ प्रकरण पुष्प माला प्रथम पुष्प )  
 २२९९ विचार रत्नसार. ( प्रश्नोत्तर रूप ) ( जुओ देवचंद्र भा. २  
 जो वि. १ लो. )  
 २३०० विचार सप्ततिका. महेन्द्रसूरि कृत. विनयकुशल विरचित  
 वृत्ति सहित. सं. १९६९ रु. ०-२-६ अंचलगच्छ,  
 ( विधि पक्ष ) ना महेन्द्र शाश्वत प्रतिमा संख्यादि बार  
 द्वारबडे ग्रंथ पूरो कर्याँ छे. मू. पा. टी. सं. ( १७७ )  
 २३०१ विचार सार. र. सं. १९७६ का. सुद. १ नवानगर (जा-  
 मनगर) ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ लो )  
 २३०२ „ प्रकरण. ( छाया सह ) मूल्कर्ता. प्रश्नमुन्न  
 सूरि छाया. माणिक्य सागर चौदपो सैको. रु.  
 ०-८-० ( २८, १६, १, ९५ )  
 २३०३ विचार सित्तरि. महेन्द्र सूरि कृत. ( जुओ प्रकरण पुष्पमा-  
 ला प्रथम पुष्प )  
 २३०४ विजयकला. रु. २-०-० ( ३४३ )  
 २३०५ विजयचंद्र केवली घरित्र. ( कर्ता श्री चंद्रप्रभ पहचराचार्य )  
 भाषान्तर रु. ०-८-० २ सं. ११२७ ( ६ )  
 २३०६ विजयचंद्र केवली घरित्र मूल. रु. ०-८-०  
 „ „ भाषान्तर गु. ( ५० )  
 २३०७ विजयतिलकसूरि रास ( जुओ ऐतिहासिक राससंग्रह  
 भा. ४ यो. )  
 २३०८ विजयदेवसूरि माहात्म्य. झानविमलना शिष्य वल्लभोपा-  
 ध्याय कृत अवचूरि ले. सं. १७०९ चैत्र वद १३ इष्ठ

ठे. मुनिश्री कान्तिविजयजी शास्त्र संग्रह. छाणी. नै.  
८१९ ( लिखित )

२३०९ विजयधर्म मूरि चरित्र. रु. ०-३-० ( ४३ )

जीवनचरित्र. ( इंडोजी ) रु. ०-६-० ( ४७ )  
" जीवनप्रभा. रु. ०-२-० ( ४७ )  
" तेनुं जीवन अने तेपना ग्रन्थो. ए. जी. मुना-  
वाला वी. ए. एल. एल. वी. इ. १९२२ इंक्लिंडमां  
छपायुं छे.

२३१० विजय धर्म सूरि. मूळ लेखक. दो. एल. पी. टेसीटोरी,  
अनुवाद. ( ६२९ ) ( १४ ) ( ४७ ) इ. १९१९  
" हिंदू लाइफ एन्ड चर्क. लखनार वाय. ए.  
जे. मुनावाला. वी. ए. एल. एल. वी. रु. ४-८-०  
( १४, ४७ )

२३११ विजयप्रशस्ति महाकाव्य. हीरविजयमूरि, विजयसेनमूरि,  
विजयदेवमूरि ए त्रणनां चरित्र श्री हेषविजयगणिकृत.  
रु. ५-०-० ( १४ )

२३१२ विजयप्रशस्ति सार. रु. ०-६-०

२३१३ विजयानंद द्वार्तिशिका. रु. ०-२-०

२३१४ विजयानंदमूरिका संक्षिप्त जीवन ( सरस्वतीसे उद्घृती  
भेट. ( ३३० )

२३१५ विजयानंदाभ्युदय काव्य भाषान्तर सहित रु. २-८-०

२३१६ " महाकाव्यम्. ( ५० )

२३१७ विजापुर वृत्तान्त. मुद्रितामासूरि. पृ. ९० रु. ०-४-०  
( १५, ५८ यो ६२, १८४ )

- २३१८ विद्यम् मुख्यमंडन काव्य. श्री धर्मदाससूरि प्रणीतम् स्वो-  
पद्म व्याख्या समलूँठतम् रु. ०-४-० ( ७, ५० )
- २३१९ विद्यावर्धक भा. १ लो. रु. ०-२-०
- २३२० विद्यासागर रास. ( संक्षिप्त सारलय ) तथा विद्यासागर  
रास मूल. ( जुओ ऐतिहासिक रास संग्रह भा. ३ जो )
- २३२१ विधिपक्ष प्रतिक्रमण प्रेमाचाई सं. १९६७ ( प्र. ६२०, २२७ )
- २३२२ ( श्री ) विधिपक्ष गच्छीय सार्थ. पंचप्रतिक्रमणसूत्र ( पूर्वार्ध )  
सं. १९६३ ( १४३ )
- २३२३ विधिपक्ष पंचप्रतिक्रमण सार्थ. ( उत्तरार्ध ) ( १४३ )
- २३२४ विनति शतक. ( ६८ )
- २३२५ विनयदेवमूरि रास. ( संक्षिप्त सार ) तथा विनयदेवमूरि रास  
मूल ( जुओ ऐतिहासिक रास संग्रह भा. ३ जो )
- २३२६ विनयवतीना जीवननुं अबलोकन रु. ०-१-०
- २३२७ विनोदकथा संग्रह. संस्कृत ( पाना ) रु. १-०-०
- २३२८ विनोदात्मक कथा संग्रह. मलशारी राजशेखर सूरि विर-  
चित भाषान्तर. ०-१२-० ( ३३-३८ वर्षीय मेट )  
सं. १९७८ ( ६ )
- २३२९ विपाकसूत्र टीका तथा मूलनी संस्कृत छाया साथे रु.  
०-१२-० ( ६७ )
- २३३० „, मूल. तेजी अमयदेवनी टीका अने भगवान् विमय  
कृत भाषा संशोधीत-बालुवालु ( २४, ५० )
- २३३१ विपाकसूत्र मूल-टीका अर्थ युक्त.  
„ ( १० )  
„, सहितिक. ( ५० )
- २३३२ विमलनाय घरिश संस्कृत ( पाना ) रु. १-०-० ( ५० )

- २३३३ विमळ प्रबंध. पं. लावण्यसमयकृत. रु. १-४-० (प-२३१)  
,, गु. सं. १९६८ लावण्य समयकृत. लक्ष्मीसागरना  
२३३४ विमळमंत्रीनो रास. रु. ०-१०-० [ शिष्य. (५०)  
२३३५ विमळ महेतानो श्लोको. ( जुओ श्लोकासंग्रह शास्त्री )  
२३३६ विमळ विनोद. स्वामी दयानंद सरस्वतीका उपदेश.  
मोक्षाकर (३९)
- २३३७ विवाहचूलिकाकी समालोचना और वंगचूलिकासूत्र. सं.  
१९८० रु. ०-२-० (६८)
- २३३८ विविध जिनगुण स्तवन. रु. ०-६-० (६३२)
- २३३९ विविध ढाल संग्रह. भेट. (४३)
- २३४० विविध पदसंग्रह. गुणचंद्र विरचित. रु. ०-४-० (६३३, ५०)
- २३४१ विविध पयन अवचूरि रु. १-८-० [ २-०-० (१७)
- २३४२ विविध पूजासंग्रह. ( तइन नवीन पूजाओनो संग्रह ) रु.  
,, „ ( आत्मारामजी कृत ) रु. ०-८-० आ-  
त्मारामजी कृत तथा वल्लभदिन्यजी कृत ?४ पूजा-  
ओनो संग्रह. सं. १९७१ (१७)
- „ „ कीमत लखी नयी. ( १२९, ६३ )  
„ „ आटति त्रीजी रु. ८-८-० (१७)  
„ „ कीमत नयी (१२९)  
„ „ प्रयम भाग रु. १-८-०  
„ „ भाग १ लो. (गुजराती) रु. १-८-०  
„ „ „ (शास्त्री) रु. १-८-०  
„ „ भाग २ जो. रु. १-०-०  
„ „ „ (शास्त्री) रु. ०-१२-०  
„ „ भाग ३ जो. रु. १-२-०  
„ „ „ (७) की. लखी नयी.

,, „ भा. २ जो (७) की, लंखी नथी.

„ „ भा. १-२-३ रु. १-८-०

„ „ भा. १-२-३-४ रु. १-८-०

२३४३ विविध बोध. शोधक पंडित उत्तमचंद्रजी. सं. १९६१ रु.  
रु. ०-६-० (६३४)

२३४४ विविध बोल रत्नाकर भा. १ लो रु. १-०-०

„ „ „ भा. १ लो रु. ०-८-० [(प्र. ६३५)]

„ „ „ „ शान्तिसामरवालो. सं. १९४६

„ „ „ भा. २ जो. रु. २-८-०

२३४५ विविध सञ्ज्ञाय संग्रह रु. ०-४-० (६३६)

२३४६ विविध स्तवन संग्रह. रु. ०-२-० (६३६ थी ६३९)

२३४७ विविध ज्ञान विस्तार मराठी. (५०)

२३४८ विवेकदर्शक लेखपाला. अंक पहलो रु. ०-०-६

२३४९ विवेकमंजरी आंसाहकविकृत अने बालचंद्रसूरिकृत. टीका  
भा. १ लो. पृ. १४८ उपदेश प्रा. सं. १९७५ विविध  
साहित्यशास्त्रमां छपायुँ छे. (५६) कलकत्ता (१)

„ भा. २ जो. सटीक रु. १-०-० (५६)

„ टीका. रु. ५-८-०

„ सटीक. प्रथम भाग (अलभ्य) (५६)

२३५० विवेकविलास. जिनदृशसूरिकृत संस्कृत अने हिन्दी ( आ-  
चार विचार ) सरस्वती ग्रंथपाला तरफथी छपायुँ छे.  
रु. २-८-० ( ४७ )

२३५१ विवेक विलास अर्थ सहित. रु. २-०-०

२३५२ विवेकविलास श्री जिनदृश सूरि विरचित. धापान्तर कर्ता  
पंडित दामोदर गोविंदाचार्य द्वायपंडज्युविलि मी. पेस

- अपदावाद् रु. २-०-० उदयसिंहराजा सं. १२३१ पां  
परलोकत्वासी ययो ते बखते आ ग्रन्थकार हयात हता.  
२३५३ विवेकविलासनो श्लोको. ( जुओ श्लोकासंग्रह. शास्त्री )  
२३५४ विश्वति स्थानक चरित. रु. १-०-० मूळ कर्ता जिनर्ह-  
गणी सं. ग्रंथ नं. ६० ( १६ )  
२३५५ विश्वति स्थानक विचारापृत संग्रह ( पाना ) रु. ४-८-०  
२३५६ विश्वस्थानक पदपूजा क्यासह गु. ( ४५०, ५० )  
२३५७ विश्वतिक स्थानानि अथवा विचारसंग्रह. ( ५० )  
२३५८ विश्वति स्थानक चरितं हर्षगणि विनिर्पित ( विचारापृतसंग्रह )  
रु. १-०-० ( १, १६ )  
२३५९ विशेष निर्णयपत्र हिन्दी. सं. १९६६ रु.०-४-० ( ६३, ५० )  
२३६० विशेषपत्रक समयमुंदरगणिकृत. ( प्रत ) संस्कृत रु.०-१२-०  
( ६४४, ४७, ५० )  
२३६१ विशेषावश्यक गायानानामाकारादिक्रम रु. ०-५-०  
( २८, २६, १ )  
२३६२ विशेषावश्यक भाष्य पृष्ठ ४०० भा. १-२ } श्री  
" " " ४०१ यी ८३४ भा. ३-४ } श्री  
" " " ८३६ यी १३६० भा. ५-६-७ } श्री  
" " " मूळ पृष्ठ यी २६२ भा. ८ } श्री  
२३६३ विशेषावश्यक भाषान्तर भा. १ लो. जिनमद्रगणी भाषा०  
कर्ता चुनीलाल इकमचंद गु. रु.२-०- ( २८, ११, १ )  
" " भा. १ लो. श्लोक १ यी १५४८ मुपी  
रु. २-०-० ( २८ )  
२३६४ विश्वरचना प्रबंध. दर्शनविजय. गु. श्रव्यविचार तथा सं  
गोळ. सं. १९७९ ( मेसमां )  
२३६५ विश्वर्हीला पुष्पपाला. रु. ०-३-०

- २३६६ विधानुभव अने दर्पण शतक. रु. ०-१-६. ( १७८ )
- २३६७ विषयतावाद. ( ५० )
- २३६८ विपाप्हार स्तोत्र. धनंजय पर्णीत. ( जुओ काव्यमाला, गुच्छक, भा. ७ पो. )
- २३६९ विहार गाइड. चास्त्रविजयकृत. सं. १९७४ भुगोल.
- २३७० विष्णु त्रिवेणी. ( संस्कृत ) रु. १-०-० ( श्री कान्ति-विजय ग्रन्थमाला ) ( १७, ४९९ )
- २३७१ विष्णु विनोद. मुनि जिनविजय. एक विस्तृत संस्कृत ऐतिहासिक. पत्र. अं. नं. प्रथम पुस्त. रु. ०-१४-० ( ६४५, १७ )
- २३७२ वीतराग महादेव स्तोत्रम् भाषान्तर अनुवाद. जिणेन्द्र स्तुति अने रत्नाकर पञ्चमीना अनुवादो सहित. ( प्र. १०८ )
- २३७३ वीतराग. महादेव स्तोत्र. हेपचंद्राचार्य विवरण कर्ता. प्रभानंद अवचूरि कर्ता. विज़ाक्षराज. सं. १५१२ रु. ०-८-० ( १६ )
- २३७४ वीतराग स्तोत्र तत्वार्थ भाषान्तर हेपचंद्र सूरि. सं. गु. रु. ०-१२-० ( १६, १ )
- २३७५ वीतराग स्तोत्र भाषान्तर युक्त. रु. ०-२-०
- २३७६ वीतराग स्तोत्रम् भाषान्तर सहित. भेट. ( ३३ )
- २३७७ वीर निर्वाण कल्याणक स्तव. ( जुओ काव्यमाला गु. ७ पो वीजी )
- २३७८ वीर निर्वाणना स्तवननी ढालो. भावनगरपां. ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )
- २३७९ वीर प्रभुने अर्पाल. लेखक. शिवजी देवशी. भेट. ( ४४९ )
- २३८० वीरविजयजी महाराजनुं जीवनचरित्र. वायूजी. सुमेरमक्जी

- मुराना. बीकानेर चाडी. सं. १९७७ अमूल्य. कलकत्ता. डे. मनोहरदास का कटरा बढावजार. कलकत्ता। २३८१ ( पंडितश्री ) बीरविजयजी महाराजनो हुंको प्रवंथ. सं. १९७६ की. फी. ( २०५ )
- २३८२ बीर स्तव. जिनप्रभाचार्यविरचित. ( जु. काव्यमाला गु. ७ बीजी. )
- २३८३ बीरस्तुतिरूप हुंडीनुं स्तवन. यशोविजयजीउपाध्याय कृत. तथा तेमनो शा. इरराज देवराज उपर लेखेलो कागळ. ( ६४८, ५० )
- २३८४ बीर स्तोत्रम्. धनपालीय विरुद्ध वचन. मूळ अने भाषान्तर.  
 " " हिन्दी. ( ५० )  
 " " सहृत्ति. ( ५० )  
 " " गुजराती. ( ३३, ५० )
- २३८५ बीसविहरयान बीसी. ( पालीताणा ) ( जुओ देवचंद्र भा. २ वि. ? )
- २३८६ बीस स्थानक तपविधि. भेट. सं. १९६९ ( ६४९, ६५०, ९५ )
- २३८७ बीस स्थानकनी पूजा. रु. ०-१-०
- २३८८ बीस स्थानकनो रास. रु. २-०-०
- २३८९ बीस स्थानक पद पूजा संग्रह. रु. ०-४-०  
 " स्तुति ( जुओ देवचंद्र भा. २ जो. वि. १ छो. )
- २३९० येद प्रमाण्य चंद्रिका. ५०४? ( इतर. )
- २३९१ येद मीमांसा. हिन्दी.
- २३९२ येदांकुश. प्रठ. रु. ०-६-० ( २६ )
- २३९३ येदान्त परिभाषा. ५०३६ ( इतर )
- २३९४ येदान्त सार भाषान्तर. ( इतर ) हिन्दी.

- वेराम्य ] १९९ [ दृढि  
 २३९५ वेराम्य कल्पलता पूर्वीर्थ यशोविजय उपाध्याय, मूळ सहित  
     भाषान्वर रु. ३-०-० ( ७, ५० )  
 २३९६ वेराम्य तरंगभक्तिमाला. रु. ०-६-० पृ. २१६ सं.  
     १९६५ ( १०८ )  
 २३९७ वेराम्यरत्नाकर ( वेराम्य शतक विस्तारार्थ युक्त ) रु. १००  
 २३९८ वेराम्यशतकम् पद्मानंद कवि प्रणीत. ( जुओ काव्यमाला  
     गुच्छ भा. ७ मो )  
 २३९९ वेराम्यशतक पाण्डी अर्थयुक्त मूळ अने भाषान्वर सहित.  
     सं. १९५२ रु. ०-२-० ( २९६ )  
 २४०० वेराम्यशतकम् सटीकम् बालावबोध. ( ५० )  
 २४०१ वेराम्यशतक संस्कृत अर्थयुक्त. रु. ०-४-०  
 २४०२ वेराम्योपदेश विविध पद संग्रह. गु. यशोविजय, विनय-  
     विजय, तथा ज्ञानसारजी विरचित. ( ७, ५० )  
 २४०३ वेराम्योपदेश पोथी. भा. १ लो रु. ०-२-६  
     " " भा. २ जो. रु. ०-२-०  
 २४०४ वंकचूळ राजानी कथा ( जुओ चरित्र संग्रह )  
 २४०५ वंदारूष्टि ( पाना ) वन्दारूष्टि अपरनाम्नि श्राद्ध प्रतिक्र-  
     मणसूत्र, दृतिकार. देवेन्द्रसूरिनिर्मित ग्रं. ८ रु. ०-८-०  
     ( १६, १, ५० )  
 २४०६ ध्याकरण ( धर्मदीपिका. कर्ता हेमचंद्रसूरि ) श्लो. ७००  
     दृति मंगलविजयजी कृत. दे पा. ७५ ( ४७ )  
 २४०७ दृचरत्नाकर ( वांचवा लायक काव्य विनोद ) ( ५० )  
 २४०८ दृद्धिचंद्रजी महाराजनु चरित्र. रु. ०-४-० ( ६, ५० )  
 २४०९ दृद्धिविजयगणि रास. ( संस्कृत साररूप तथा मूळ ) ( जुओ  
     ऐतिहासिक रास संग्रह भा. ३ जो )

[ मूनि ]

२००

दृष्टि ]

२४१० दृष्टिसागरसूरि रास. ( संसिम सारदृष्ट तथा मूल रास.)  
( जुओ ऐतिहासिक राससंग्रह भा. ३ जो )

२४११ व्याख्यान लघिविजय, ६५१)

२४१२ व्याख्यान देहली ले. लघिविजयजी. हिन्दी ( प. ६५२ )

२४१३ व्याख्यान परिपद् विचार. रु. ०-८-० ( २०३ )

२४१४ व्याख्यान झस्ति. ( २८ ) [ रु. ०-१-० ( ४८ )

२४१५ व्याख्यान मौक्तिक. बहुभविजयजीना वे व्याख्यान रु.

२४१६ व्याख्या विलास रत्नविजयजी. रु. ०-२-० ( ६८ )

२४१७ व्याख्याविडास. ( ६८ )

” भा. २ जो. ( ६८ )

” भा. ३ जो. ( ६८ )

” भा. ४ यो. ( ६८ )

” गुजराती. ( ५० )

२४१८ व्याख्यान साहित्य संग्रह. भा. १ लो. रु. २-८-०

२४१९ व्याख्यान साहित्य संग्रह. भा. २ जो. सं. १९७५  
( ६५३, ६५४, ९५ )

२४२० व्याख्यान ” ” ” भा. ३ जो. सं. १९७५

२४२१ व्याख्यान संग्रह. रु. १-०-० [ ( ६५३, ६५४, ९५ )  
की. नयी. चारित्रविजय. “ जैन ”

” ” ” ग्रंथावली ” नं. १५ भगु फतेचंद. सं. १९६६

” ” ” चारित्र विजय. रु. १-४-० ( ६ )

२४२२ व्यापारीनो रास. श्रावक जिनदास कृत. तथा श्रावक ई-  
राचंद कृत उपदेश रास. २ सं. २७१९ रु. ०-१-६

२४२३ व्युत्पत्ति चादटीका. वि. मंगलविजय ( ४७ ) [ ( ७ )

२४२४ ( मूनि ) एदिवंद्रभी चरित्र. ग्रा. मे. ( ६ )

श.

- २४२५ शक्तिवाद टीप्पन ( न्याय ) मंगलविजय. ( ४७ )
- २४२६ शक्ति वादादर्श. ( ५० )
- २४२७ शतकनामा पांचमो कर्मग्रन्थ. ( जुओ प्रकरण रत्नाकर  
पा. ४ थो. )
- २४२८ शतक प्रकरणम् शिवर्षमूर्तिकृत. सचूर्णि. रु. १-८-०  
( ९४, ६५६ )
- २४२९ शतपदी भाषान्तर. अंचलगच्छवालानुं. मेदतुंग सूरि वि-  
रचित लघु शतपदीनी उपयोगी वीना तथा पदावली  
साथे. सं. १९५१ ( ८४ )
- २४३० शतः मंगल पाठ. रु. ०-१-० ( २०१ ) [ १२४१
- २४३१ शतार्थी. सोप प्रभाचार्य कृत. एक श्लोकना सो अर्थ. सं.  
२४३२ , , वीजी. उदय चल्लभ कृत. ते धर्मदास गणि  
कृत उपदेशमालानी एक गाथानी.
- २४३३ शतार्थी श्रीजी योगशास्त्रना श्लोकनी मानसागरउपाध्यायकृत.
- २४३४ शत्रुंजय उद्धारादि प्रबन्धमाला. लघु जैन धर्म प्रवर्तक सभा  
तरफथी सेक्टरी वाहीलाल मनसुखराम गुसापारेखनी  
पोल अमदाबाद. रु. ०-४-० ( ६५७, ६५८ )
- २४३५ शत्रुंजय तीर्थरास उद्धार विग्रे. स. १९५० रु. ०-५-०  
( ७, १० ) [ १९६९ ( ३२२ )
- २४३६ शत्रुंजय उद्धार. मुनि नयसुंदरकृत मेट. आश्रति ३ सं.
- २४३७ शत्रुंजय तीर्थ महानाश्वरी गुजराती रु. ०-५-० ( १७ )
- २४३८ शत्रुंजय तीर्थदार प्रबन्ध. ग्रंथ पुष्प ३ उपोद्घात और  
ऐतिहासिक सारभाग सटित. संहो. मुनि जिनविजय  
( १७०, १७ )

- २४५६ शब्द रत्नाकर कोप. ग्रं. नं. ३६ ( १४, ७? )
- २४५७ „ „ संकृत सापुसुन्दरगणि विरचित. ग्रं. नं. ११  
रु. ०-१२-० ( १७, ६ ) अने जै. प. प. समावर्ती.
- २४५८ शब्द सप्ततिका प्रकाश. ( ५० )
- २४५९ शब्द स्तोम महानिधि. ( ६६२ )
- २४६० शमाष्टतम्. ( छायानाटकम् ) नेपिनाथ स्तवन अने रंगसा-  
गरनेपि हाडा संशोधक मूनि धर्मविजय सं. १९७०  
( ६६७ )
- २४६१ शाणी सुलसा. ले. हु. विद्याविजयजी सं. १९६९ क.  
०-४-० ( ६६८, १२३, ४७, १४ )
- २४६२ शान्त सुधारस विनयविजय उपाध्यायकृत ( गंतर्गतिहय  
गणित. टीका समेत ) अनित्यादि ?२ अने दैत्यादि  
चार पक्षी सोऽ भावनातुं यथास्थित द्वादश इतनार  
आ अपूर्वं ग्रंथं हे. मूळ संस्कृत अने द्युष्मा सं. १९६९  
( प्रति ) ( ६, १० )
- „ „ गुजराती तथा चिदानंदनोऽनित्यादि नेत्र दक्षो-  
चर रत्नमाला मूळ अने सर्व लक्ष्मा. ( ३३, ५० )
- „ „ भावना. रु. ०-८-० ( ६६५ )
- „ „ सटीक. रु. १-०-०
- „ „ „ रु. ०-१२-०
- २४६३ शान्तिनाय काव्य. सुनिष्ठद्वय लिखित. क्र. ११८  
( १४, ९५ )
- २४६४ शान्तिनाय चरित्र. ( श्री अद्वैतानन्दनिषिद्धि ) दंड  
( अजीवमपमूरि ) दंडुर ( ३३, ६ )
- „ „ „ मा. ? दंडुर दम्पाद दंड  
मपाचार्यहृत. दंडुर दंडुर ( ३३ )

„ „ मुनिभद्रसूरि विरचित. पद्यात्मक (१४,४७)  
 „ „ हिन्दी सचित्र. रु. ४-०-०  
 „ „ (मावचंद्रसूरि विरचित) गद्यात्मक (प्रति)  
 (६६९)

„ „ उपरनानुं भाषान्तर. रु. २-०-० सं.  
 १९७८ (६)

„ चरित्रम् पंःयास मेघविजय. नैपथ्य महाकाव्यनी  
 पादपूर्तिरूप लखायुं छे. अने शान्तिनाथ भगवान्नुं  
 चरित्र वर्णन कर्युं छे. रु. ३-०-० (७७)

२४६५ शान्तिनाथ चरित्रम् पंन्यास मेघविजयगणि. रु. ?-०-०  
 (५६, ४७)

२४६६ शान्तिनाथ चरित्र (पद्यबन्ध) प्रत. रु. १-४-०

„ „ (प्रत) रु. १-२-० (३२)

„ „ (मुनिभद्रसूरिकृत) रु. ३-०-० (६७,७६)

„ „ संस्कृत. गद्य भावचंद्रकृत. (६)

„ „ रु. ०-४-०

२४६७ शान्तिनाथ पुराण (दिं) मूल सकलकीर्ति रु. ७-८-०  
 अनु. (६७१, ५०) [ (२५) ]

२४६८ शान्तिनो मार्ग. पं. केसरविजय. सं. १९८० रु. ०-४-०  
 „ „ „ मं. १९७८ (५२?, ६७२)

२४६९ शान्तिमकाश. (जुओ आत्म हितवोध )

२४७० शालिमद् चरित्र. (संस्कृत) पं. धर्मकृष्ण विरचित. अपूर्णा  
 कथा ग्रथ. टिप्पण सहित. (प्रति) रु. ?-४-०  
 (१४, ५०, ४३०)

- २४७१ शालिमद्र चरित्रनो अंग्रेजी अनुवाद. विवेचन सहित अमे-  
रिकन जोरीयन्टल सोसाइटी बोल्युम ४३ पाँ छपायोछे.
- २४७२ शालिमद्रनो श्लोको. ( जुओ म्लोकासंग्रह शास्त्री )
- २४७३ शास्त्रवार्ता समृच्छय. ( संस्कृत पाना ) हरिमद्रसूरि नि-  
र्मित. यशोविजयकृत. स्याद्वाद कल्पलताना ४ ना टीका  
सहित. प्रथम विमाग. रु २-०-० ( १६, १, ५० )  
" " सस्तवक. हरिमद्रसूरिकृत. ( जुओ हरिमद्र  
ग्रन्थपाला )
- " " प्रति ( ६७४, ६ )
- २४७४ शास्त्रार्थ दिग्दर्शन. विद्याविजय. सं हिन्दी. सं. १९८०  
( ३७ )
- २४७५ शाळोपयोगी जैन प्रश्नोच्चर. रु. ०-६-०
- २४७६ शिखरजीनुं व्यान हिन्दी. व्यान प्रारसनाय पढाह. तवा-  
रिख तीर्थ समेत शिखर मुल्क वंगाल. जीला इजारी  
बाग. सं. १९६४ ( ६७५ )
- २४७७ शिल्प दीपक ( गंगाधर पणीत. ) रु. १-८-० जैनेतर.
- २४७८ शिल्प सार संग्रह. रु. ०-८-० इतर.
- २४७९ शिव प्रबोध. भा. १ लो. गु. रु. ०-८-० झं. मणको  
७ मो. ( ४४९, ६७६ )
- २४८० शिवबोध भा. १ लो. रु. ०-१२-० ( ६०, ५० )
- " भा. २ जां. । ६०, ५० )
- २४८१ शिवविनोद. गु. ( ४४९, ६७७, ५० )
- २४८२ शिव विलास. गु. रु. ०-१२-० झं. मणको ६ ( ४४९,  
६७६, ५० )
- २४८३ शिवबोध भा. १ लो. रु. ०-१२-० ( ६०, ५० )

- ,, भा. २ जो ( ६०, ५० )  
 २४८४ शिवविनोद गु. ( ४४९, ६७६, ५० )  
 २४८५ शिव विलास. गु. रु. ०-१२-० ग्रं. मणको ६ ( ४४९,  
                   ६७६, ५० )  
 २४८६ शिवविनोद. भा. ३ जो. रु. ०-१२-० ( ४४९, ६७६,  
                   ५० )  
 २४८७ शिख शिक्षा. 'मनोरंजन' नामना हिन्दी लेखपत्रयी अ-  
                   नुवादक मुनि श्री तरुणविजयजी कोट. मुंबई. सं.  
                   १९८० ( २६१ )  
 २४८८ शिष्योपनिषद् बुद्धिमत्तानी भेट. बुद्धिसागर सूरीश्वर. ग्रं.  
                   नं. ४४ पृ. ४८ सं. १९७३ रु. ०-८-० ( १५५८  
                   थी ६२, १८४ )  
 २४८९ शिक्षाका आदर्श ( सत्यदेव ) आर्थिक, पानसिक अने  
                   आध्यत्मिक स्वतंत्रता विग्रेरे विषयो बही सुंदर विवेच-  
                   ना की है. ( ८८, २६१ )  
 २४९० श्रीग्रबोध अथवा थोकडा प्रबंध. भा. १ थी २५ ( तेमां  
                   केटलाकनी किमत वे आना छे अने केटलाक भेट त-  
                   रीके छे. ) ( ६८ )  
 २४९१ श्रीग्र मोक्षमाला गंभीर विजयजी महाराज गु. भेट. ( ५०,  
                   ६७७ )  
 २४९२ श्रीयलोपदेश. ( श्रीयलोपदेश ) ( १२९ )  
                   ,, माला. भाषान्तर. गु. ( ५० )  
 २४९३ श्रीयल वाखनी. गु. ले. झवेर ढायाभाइ. रु. ०-२-०  
                   ( ६७८, ६७९, ५० )  
 २४९४ श्रीकृष्णकृष्णम् ( जुमो कृष्णक संग्रह १७ चालो )

शील ]	२०७	[ शुकनशाला
२३९५ शील तरंगिणि. ( प्रति. ) शीलोपदेशमाला वृत्ति पृष्ठ कर्ना जयकोर्तिमूरि टीकाकार सोनविलक्षणमूरि. रु. १-०-० ( ३२, ५० )		[ ५० )
२४९६ शीलदूत. चालिसुन्दर गणि विनिर्मितं काव्य. ( ४३०, २४९७ शील प्रकाश. संस्कृत ( पाना ) रु. ०-२-० ( ५० ) ,, पद्मसागर गणि. रु. ०-१२-०		
२४९८ शील रत्नसार. ( ४६ )		[ ०-२-०
२४९९ शील रसा. भा. २ जो. अयवा सुदृश्यन चरित्र. रु. २५०० शीलवती सती कथा. रु. ०-६-० ( ५० )		
२५०१ शीलवती कथा. ग्रं. पा. नं. १० सं. १९७६ ( ५२ )		
२५०२ शीलवतीनो रास. कवि. नेमविजय कृत. ग्रं. नं. ३५ रु. १-२-०, रु. १-०-० सं. १९५१ ( ६८०, ६८१, ५० )		
२५०३ शील सुन्दरी रास. रु. ०-२-०		
२५०४ शीलसूत्र विगोरे. २५९४ ( इतर )		
२५०५ शीलांगादि रथ संग्रह. चित्र तथा समजुती सहित. सं. १९६८ रु. ०-१२-० ( १८१ )		
२५०६ शीलोपदेश माला ( जयकोर्तिमूरि विरचित. ) भाषान्तर. रु. २-८-० ( १५५ )		
२५०७ शीक्षा शतक. रु. ०-१-० ( तेरापंथी )		
२५०८ शुकनशाला. भाषान्तर. रु. ०-६-० ,, जिनेन्द्रमूर्तिविरचित. तेजुं भाषान्तर. सं. १९५५ रु. ०-८-० ( ३२ )		
,, हिन्दी. ( ५० )		
,, गुजराती. ( ५० )		

२५०९ शुक्ल सागोदार. ( प्रत ) संस्कृत. रु. १-०-०

२५१० शुक्लराज कथा. माणिक्यनुन्दःसूरिविरचित. सं. १०८०

( ५२ )

२५११ शुक्लराज कुमार. रु. २-०-० हिन्दी. मविता. ( ९ )

२५१२ शुक्लराज चारक. रु. ०-२-० ग्रा. मेट. ( ६ )

२५१३ शुद्धदेव अनुपा विवार. हिन्दी अनुव. ( ७७ )

२५१४ शुद्ध सामाचारी प्रकाश भाषान्तर हिन्दी. अनु. प. प. श्री वृहस्त्वोटीक खरतरगच्छ श्री रायचंद्रमीषुनि. सं. १९२९ ( प्र. ६८२, ५० )

२५१५ शुद्ध देव गुरु धर्मनी सेवा उपासना विधि. रु. ०-१-०

२५१६ शुद्धोपयोग. तेषां.

१ शुद्धोपयोग. इं. ६९. २ दयार्थ. इं. ७० ३ श्रेणिकसुवोध इं. ७१ ४ कृष्णगीता. इं. ७२ } पृ. १५६ रु. ०-१२-० शुद्धिसागरसूत्रि. ( १५, ५८ थी ६२, १८४ )

२५१७ शुद्धोपयोग अथवा सहज समाधि गु. ले. कर्त्तव्यचंद्र लालन ( २८८, १०९, ५० )

“ ” ” छ. प्र. कर्त्ता. जैन एसो. सीएसन ओफ इन्डीआ. ( ७१ ) “ प्रवेशिका. ( जुओ मुमतिविलास. ग्रन्थ. मन्त्रखलाल. )

२५१८ शु पशुमेघ सशास्त्र छे. १ ( ५० ) [ ( १०८, ११ )

२५१९ शेठ पनसुखभाइनो जीवन विरद. ( मेट ) पशात्मक.

२५२० शेठ. पोतीचंद्र अपांचंद्रनुं जीवनचरित्र. ३९५ ( वि. )

२५२१ शेठ. लालभाइ विरद. ( मेट ) ( १०८, ६८३ )

२५२२ शेठ. वीरचंद विरद. ( मेट ) ( १०८ )

- शोक ] २०९ [ आद्यगुण  
 २५२३ शोक विनाशक. अं. ७५ बुद्धिसागरसूरि. ( १५, ५८ थी  
     ६२, १८४ )  
 २५२४ शोभन स्तवनावलो. दशवैकालिकसूत्रनां अध्ययनो स्तवनो  
     विगेर. रु. ०-५-० ( ६८४, ६८५, ५० )  
 २५२५ स्पादाद कलिका. ( राजशेखर सूरि ) श्री मुक्तिप्रकाशना.  
     भेगो आ ग्रांथ छे. ) रु ०-८-० ( भेगानी ) ( ३२ )  
 २५२६ साम्य शतक. विजयसिंहसूरि कृत. सविचेचन. भाषान्तर  
     सहित. ( १४३ )  
 २५२७ अद्वाशुद्धि उपाय. कर्षुरविजयकृत. रु ०-२-० ( भेट )  
     ( ३३, ५० )  
 २५२८ अमणनारद. इंद्रोजी उपर अनुवादक. पंडित लोलन. फ.  
     क. परोपकारनो अवतार. भेट, ( १०९, ५० )  
 २५२९ अमण प्रतिक्रमण सट्टत्तिकम्. ( ५० )  
 २५३० श्रीमण प्रतिक्रमण सूत्र. सं. १९६७ रु. ०-१-६ ( १६,  
 २५३१ अमणसूत्र. ( ५० ) [ १ ) ( प्रति )  
 २५३२ अमणसूत्रवालावबोध. नवविपलगणि कृत. रु. ०-४-०  
 २५३३ अमणसूत्रवृत्ति. ( पाना ) रु. ०-१-६ [ ( ७३ )  
 २५३४ आद्य कल्पतरु. योजक कर्षुरविजयजी. ( ३३, ५० )  
 २५३५ आद्यगुण विवरणम् जिनमंडनगणि गुणफितम् अणहिलपुरप-  
     टन नगरे. सं. १४९४ वर्षे निर्मितं अलभ्य. अं. रत्न.  
     २९ सं. १९७० रु. १-०-० ( १७, १० )  
 २५३६ आद्यगुणविवरण भा. १ लो. आत्मानंद जैनेटेकट सो-  
     साइटी. अंवाला शहर.  
     " " भाषान्तर. अं. नं. ३० रु. १-८-०  
     ( प्रति ) ( ६८६, १७ )

आद्विदिन ]

२१०

[ श्रावक

” ” संस्कृत. ( पाना ) रु. ?-०-०

२५३७ आद्विदिन कृत्य. अर्थ सहित. रु. ०-८-०

” ” भाषान्तर हिन्दी, नानकचंद जती,  
की. नयी. ( ६८७, ५० )

२५३८ आद्विदिप्रतिक्रपणसूत्र. अपरनाम ( अर्थदीपिका ) हृति  
( पाना ) रत्नशेखरसूरिकृत. विवरण युक्त. मां. नं.  
४९ रु. २-०-० ( १६ )

” ” ” टीकाकार रत्नशेखरसूरि.  
टी. २ सं. १४९६ टी. ले. सं. १६०३ सं. ग्रन्थ नं.  
४८ रु. २-०-० ( १६ )

२५३९ आद्विदिग्रंथ संस्कृत. पाना रत्नशेखरमूरिकृत. स्वोपद  
हृति युक्त सं. १९७४ रु. २-८-० ( ६८८ )

२५४० आद्विदिभाषान्तर. ( गुजराती ) पंडित. रत्नशेखर-  
मूरिविरचित. तथा तेमनी रचेली विधिकौमुदी नाम-  
नी टीकानुं भाषान्तर. रु. ३-८-० ( १५५; ५० )  
” ” ( गुजराती ) “ जैननुं ” पंडित रत्नशेखर  
मूरिप करेला मूल. तथा तेमनी टीका ( कौमुदी ) उं  
भाषान्तर. गुर्जर. रु. २-०-० ( ४४, ६८९ )  
” ” शास्त्री. रु. ३-०-०

२५४१ आपण्य रहस्य. म. विषेकचंद ज्ञानपल. ( ६९०, ६९१ )

२५४२ श्रावक आचार. अग्नितगति आचार्य विरचित. ( दि. )  
ग्रं. नं. २ रु. १-१०-०.

२५४३ श्रावक कल्पतरु. श्रावकना चार ग्रन्तनुं स्वल्प. ग्रा. डेट.  
योनक मुनि कर्ष्णविजय. मां. नं. २१ सं. १९६८  
( १७ )

- ” ” की. नथी. ( ३३ )
- २५४४ आवकगुण दर्पण. रु. ०-१-६
- २५४५ आवकधर्म दर्पण. रु. ०-३-६
- २५४६ आवक धर्म संहिता. ( धर्मविन्दुमांयी धर्मविन्दु सार मथम भाग ) ग्र. नं. ३ रु. ०-१२-० ( ५९५ )
- २५४७ आवक धर्म स्वरूप. भा. २ लो. रु. ०-१-० } आ. वीर्जा. पृ. ४०  
” ” भा. २ जो. रु. ०-१-० } पृ. ४०
- २५४८ आवकनी आलोयणा. ( स्थानक वासीनी ) रु. ०-४-०  
” ” ” ” रु. ०-२-०
- २५४९ आवक मङ्गसि भाषान्तर. रु. ०-२-०  
” ” मूल. मूल. सं. टीकानुं भाषान्तर.  
गु. भा. क. के. मे. मोदी. रु. ०-१०-० ( ६३, ५० )
- २५५० आवक व्रतभंग. प्रकरण. अवचूरि सहित. ग्रै. रत्न. १४  
मृ. मा. सं. १९६९ रु. ०-२-० ( १७, १० )
- २५५१ आवक आविका धर्म. ग्रं. नं. १५ रु. ०-२-० सं. १९७८  
( ५३९, ६९३ )
- ” ” ” ” रु. ०-१-६
- २५५२ आवक सामायिक विधि. रु. ०-६-०
- २५५३ आवक संसार. रु. ०-१२-०
- २५५४ आवक स्तवन संग्रह. भा. १-२-३ भेट. ४३
- २५५५ आविका धर्म. रु. ०-१-० ( ६९४ ) [ ६० )
- २५५६ आविका भूषण. प्रयोगालंकार. रु. ०-१२-० ( १४३,  
” द्वितीयालंकार. रु. १-०-० ( १४३, ६० )  
” तृतीयालंकार. रु. १-०-० ( १४३, ६० )  
” तुर्यालंकार. रु. १-४-० ( १४३, ६० )

- २५५७ श्राविका शिक्षण रहस्य. रु. ०-२-० ( ?४३ )
- २५५८ श्राविका सुयोग दर्पण. रु. ०-२-० ( ५० )
- २५५९ श्रीचंद्र केवलीनो रास. गुजराती. रु. १-८-०
- २५६० श्रीचंद्र केवलीनो रास. रु. १-८-०
- २५६१ श्रीचंद्र चेरित्र. संस्कृत ( पाना ) रु. ५-०-०
- २५६२ श्रीपाल गोपाल कथा. सोमसुंदरसूरिना शिष्य जिनकी-  
र्त्तिसूरिविरचित. इं. मौक्तिक. सं. १९७६ ( ६९५ )
- २५६३ श्रीपाल चेरित्र. मूल कर्ता. ज्ञानविमल सूरि. ले. सं. १७४५  
संस्कृत. इं. नं. ५६ रु. ०-१४-० ( १६ )
- रु. ०-१२-०
- ” ” जिनहर्ष. गुजराती. ( २४, ५० )
- ” ” गद्य. ( जुओ चेरित्र संग्रह )
- ” ” मागधी. ( पाना ) रु. २-८-०
- ” ” नवविमल. उर्फ़े ज्ञानविमल संस्कृत  
काव्यम्. रु. ०-१४-० ( १६ )
- ” ” प्राकृत साहचूरि. ( ५० )
- ” ” संस्कृत. ( ५० )
- ” ” ” ( पाना ) रु. १-१२-०
- २५६४ श्रीपाल राजानो रास. न्याय सागरजी कृत. अर्थ सहित.  
रु. २-०-० ( ३२. ) [ २-४-० ]
- ” ” ” ( अर्थ सहित ) शास्त्री. रु.
- ” ” ” ले. कुवरजी आणंदजी ( ६, ५० )
- ” ” ” श्री विनय विजयजी तथा  
यशोविजयजी उपाध्याय विरचित. ( ७ )
- २५६५ श्रीपाल राजानो रास गुजराती. रु. २-८-०

„ „ „ ( रहस्य युक्त ) रु. ०-१०-०

„ „ मूल ( शास्त्री ) रु. ०-८-०

२५६६ श्रीपद विजयानंद द्वात्रिशिका पुनिश्री लघुविजय माणिक्य  
मुनीभ्यां विनिर्मिता. की. लखी नथी. ( ७? )

२५६७ श्रीपंथर स्वामीनां स्तवन् त्रण भेट. ( ६५० )

२५६८ श्रीपंथर स्वामीने विनतिरु साढात्रणसो गाथानुं स्तवन  
( जुओ प्रकरण रत्नाकर भा. १ लो. )

२५६९ श्री पंचमी महात्म्य. रु. ०-२-०

२५७० शृंगार वैराग्य तरंगिणी. अर्थयुक्त. रु. ०-४-०

„ „ „ ( जुओ चरित्र संग्रह )

„ „ „ ( जुओ काव्यमाला गुच्छक. )

„ „ „ रु. ०-१-० [ भा. ५ मो. ]

२५७१ श्रेणिक चरित्र. जिनप्रभसूरिविरचित. मापान्तर भा. १लो.  
रु. ०-१२-० ( १४३ )

२५७२ श्रेणिक चरित्र. संस्कृत ( पाना ) रु. १-१२-०

२५७३ श्रेणिक महाराजा तथा अष्टप्रकारी पूजानो रास. रु.०-४-०

२५७४ श्रेणिक रास. अष्टप्रकारी पूजायुक्त. गु. वाचवायोग्य ( ५३ )

२५७५ श्रेणिकरास. ( सम्प्रत्व सार ) अष्टप्रकारी पूजानो. की.  
नथी. छपावनारानुं नाम नर्था ( ६३ )

२५७६ श्रेणिकसुबोध. ( जुओ शुद्धोपयोग ) बुद्धिसागरसूरि.

२५७७ श्वेतांवर तेरापंथी मतसमीक्षा. विद्याविजय भेट. ( ४६४ )

२५७८ श्वेतांवर तेरापंथ मत-समीक्षा. रु. ०-४-०

२५७९ श्वेतांवर दिगंवर संवाद. रु. १-६-०

२५८० श्वेतांवर स्थानकवासी. जैन कोन्करन्सनो चोयो वार्षिक

२५८१ श्लोकासंग्रह ( शास्त्री ) रु. ०-५-०

[ रीपोर्ट. ]

श्लोका स्वाध्याय.

१ नेमनाथनो.

२ शालिभद्रनो.

३ भरत वाहुवल्लनो.

४ संखेश्वर पार्खीनाथनो.

१० बार भावनानी सज्जाय. सकलचंद्रजी उपाध्यायकृत.

५ आदिनाथनो.

६ संखेश्वरनो.

७ नेमनाथनो.

८ विष्णु मेतानो.

९ विवेक विलासनो.

२५८२ श्लोकासंग्रह. गुजराती. रु. ०-४-०

२५८३ पट्टकर्मग्रंथ. ( जुओ प्रकरण लघु संग्रह.)

२५८४ पट्टकर्म दीपिका विग्रे. ( ५० )

२५८५ पट्टकर्म निरूपणम्-सटीकम्-थी पूर्णनन्द यति विचि-  
तम् रु. ०-८-० (५०) [ ग्रन्थमाला ]

२५८६ पट्टदर्शन समुच्चय. हरिभद्र सूरिकृत. ( जुओ हरिमद्रमूरि  
" " " हरिभद्र गुणरत्ननी टीका. तर्कहस्य  
दीपिका, एडीटेटवायएल. सुअली ( Suali ) १ थी ३  
विभाग पूर्ण. पहेलो विभाग अलभ्य. बीजो त्रीजो रु.  
१-८-० दरेकनो ( २९ )

२५८७ पट्टदर्शन समुच्चय. हरिमद्रसूरिकृत. रु. ०-५-० ( १६ )

" " राजशेखरकृत. रु. ०-५-० ( १६ )

" " ( ६, ६७४ )

" " लघुटीका रु. ०-१२-०

" " राजशेखरमूरि विचित. रु. ०-४-० ( १४ )

" " भाषान्तर. रु. १-४-० ( २७ )

" " सटीक. ग्रं. ४९ रु. २-८-० ( १७ )

- “ , हरिभद्रसूरिकृत. मणिभद्रकृतयाटीका सहित  
“ , विगेरे. ( ५० ) [ रु. १-०-० ( ७०६ )
- २५८८ पद्धत्य विचार. ले. बुद्धिसागरसूरि ग्रं. नं. २५० पृ. २४०  
रु. ०-४-० ( १५, ५८ यी ६२, १८४ )
- २५८९ पद् पाहुड ग्रन्थ भाषान्तर हिन्दी. कुन्दकुन्दस्वामी विरचित. ( दि. ) ( ७०७ )
- २५९० पद्मपुरुष चरितम्. मूलकर्ता. क्षेपंकर गणि. ( पंदरमोसैको )  
सं. रु. ०-२-० ( १६ )
- २५९१ पद् पुरुष चरित्र भाषान्तर. भा. क. पं. चारित्रविजय. मूल  
पंडित क्षेपंकरगणिकृत. सं. १९६२ रु. ०-४-० ( ६ )
- “ “ , संस्कृत ( पाना ) क्षेपंकरगणिविरचित. रु.  
०-२-० ग्र. नं. २४ ( १६ )
- “ “ , “ , “ , रु. १-०-०
- २५९२ पद्माभूतादि संग्रह. कुन्दकुन्दाचार्य. ( दि. ) ( ११ ) [ मुंबई ]
- २५९३ पद्मभाषा चंद्रिका. लक्ष्मीधरकृत. व्याकरणग्रन्थ. ए. सो.
- २५९४ पदशीति नाम चतुर्थ कर्पणग्रन्थ. ( जुओ प्रकाशन रत्नाकर  
भा. ४ थो )
- “ “ , “ , “ , जिनवल्लभगणि लुंगव प्रणीतः  
हरिभद्रसूरि विरचित हृत सहित. आनु दीनु नाम  
“आगमिक वस्तुविचार सार प्रकरणम्” वेने दीका  
वाळो उच्चम ग्रंथ हे मूल पण जुड़ो आयंशो हे. ग्रं.  
नं. ५२ ( १७ )
- २५९५ पदशीति अपरनाम नौया कर्पणग्रन्थ. श्री देवेन्द्रसूरि विरचित. पं. सुखलालजीकृत. दिन्दी यनुवाद. और दिल्ली  
टिप्पणी आदि सहित. रु. २-०-० ( ३१ )

पठशीति ]

२५९६ पठशीति प्रकाश. प्रणेता नन्दनविजय. कीर्ति नथी रास्ती  
शेष माणेकलाल पनसुखभाइ. अपदावाद.

२५९७ पष्टिशतक भाषान्तर. वेदान्तविचार. लब्धिविजय. डॉ. नं.  
३३ ( ४८, ९५ )

२५९८ पष्टिशतकम्. भाषान्तर सहित. शास्त्री गुजराती. मूळकर्ता  
नेमिचंद्र घंडारी. भेट, सं. १९७६ ( ३२ )

२५९९ पोढशक टीका. पोढशक प्रकरणम्. हरिभद्रसूरि विरचित.  
यशोभद्रकृत विवरण अने यशोविजय उपाध्यायकृत.  
दीपिकावृत्ति युक्त अं. नं. ६ रु. ०-६-० ( १६ )

## स.

२६०० सकाम निर्जरा अने नारी हितशिक्षा. ( १७८ )

२६०१ संग्रहणी सूत्र. मूळकर्ता श्री चंद्रसूरि टीकाकार देवभद्रसूरि  
र. सं. १७९३ रु. ०-१२-० ( १६ )

२६०२ संघयणी रत्न त्रैलोक्य दीपिकाख्य ग्रन्थ बालावबोध सहित  
( जुओ प्रकरण रत्नाकर )

२६०३ संखेभरनो श्लोको ( जुओ श्लोकासङ्गद शास्त्री )

२६०४ सच्ची प्रपावना ( ५० )

२६०५ सज्जन चित्त बळूभ. सटीक रु. ०-३-० ( ७१० )

२६०६ सज्जन सन्मित्र. इ. १३१३ अमूल्य ( ७११, ९५ )

२६०७ सज्जायमाला अने स्तवनसंग्रह. हीराचंद कर्कलभाइ सुपर-  
वाइजर जैन कन्याशाला अपदावाद. ( प. ७१२ )

२६०८ सज्जाय. ( जुओ देवचंद भा. २ वि. २ ) [ १७९, ५० ]

२६०९ सज्जाय पद तथा स्तवनादिकनो संग्रह. रु. २-०-०

२६१० सज्जाय पद संग्रह. यशोविजयमीकृत. भेट, सं. १९७२

( ७१३ )

सप्ताय ]

२१७

[ सदृष्टि

- २६११ सप्तायपाला शिलाढापनी, ( लल्लुभाइ करमचंदना छाप-  
खानामां सं. १९२२ मां छपाशुं (ले.) १५, ७१४, ९५)
- २६१२ सप्तायपाला भा. १ लो ( गुजराती ) रु. १-०-० ( प्र.  
७१६, ५० )
- „ भा. २ जो. रु. १-१-० सं. १९६१ ( ८२ )
- „ भा. ३ जो. रु. १-०-० ( ७१७, ५० )
- „ भा. ३ जो. ( शास्त्री मोटी ) रु. २-८-०
- २६१३ सप्तिसय. ( पटिशतक ) पयरण. संस्कृत. रु. ०-८-०
- २६१४ सती कलावनी हिन्दी. सचित्र रु. ०-८-० ( प्र. ९ )
- २६१५ सती चंदनवाला. हिन्दी सचित्र. रु. ०-१०-० ( ९ )
- २६१६ सती शीयलक्ष्मीचरित्र मुनिमाणेक. ( १७८ )
- २६१७ सती सुरसुंदरी हिन्दी सचित्र. रु. ०-८-० ( ९ )
- २६१८ सत्यनुं सपर्थन याने जैन साहित्यनी सर्वोत्कृष्टता. ले.  
रामविजय. रु. ३-०-० ( ९४ )
- २६१९ सत्यबोध भास्कर. यतीन्द्रविजयजी. सं. १९७१ हुंडकोका  
खंडन. रु. ०-६-० ( ३७ )
- २६२० सत्यशास्त्रार्थ. गुजराती. ले. पं. केसरमुनिजी गणि शिष्य.  
प. मुनि बुद्धिसागर मुनि. सं. १९७५.
- २६२१ सत्य स्वरूप. गु. बुद्धिसागरसूरि. रु. ०-४-० ( १५,  
५८ थी ६२, १८४ )
- २६२२ सत्यार्थ रत्नाकर मेट. तीर्थविजय पन्यास. सं. १९७३  
विस्तुतिक मीमांसा खंडन. ( ५८८ )
- २६२३ सद्बोध मूचना ( १९२ )
- २६२४ सदयवत्स चरित्र संस्कृत. ( पाना ) रु. ३-८-०
- २६२५ सदृष्टिदेश. ले. पंडित. कन्दैयालाल उपाध्याय रु. ०-२-६
- २६२६ सदृष्टिदेशमाला. रु. ०-८-० [ ( ७१८, ७१९ )  
८८

सद्गुण ]

- २६२७ सद्गुण प्रशंसा. रु. ०-८-०
- २६२८ , , अथवा गुणानुराग कुलकनो भावार्थ. श्रावक हरशीभाइ देवराज कच्छ. सरडीवाळा. सं. १९६१ रु. ०-४-० ( ७२० )
- २६२९ सद्वोध चिन्तापणी अने गुणमाळा. रु. ०-२-०
- २६३० सद्वोध संग्रह. भा. ? लो. रु. ०-६-०
- २६३१ सद्वत्का, भाषणकळानो प्रथम उपक्रम. ( ?०९ )
- २६३२ सनम परस्तिए जैन ले. शान्तिविजय. रु. ०-४-०  
( प्र. ७२१ )
- २६३३ सनातन जैन ग्रन्थमाळा. प्रथमगुच्छक. रु. १-०-० पत्रा-  
लाल वंशीधर संशोधक. चौदग्रन्थनो संग्रह. (दि.) (१०)
- २६३४ सप्तिका नामा पट्टकर्मग्रन्थ. ( नुओ मकरण रत्नाकर  
भा. ४ थो )
- “ भाष्य सटीक ( पाना ) श्री अभयदेव विरचित-  
“ मेरुतुंगाचार्यकृत टीका सहित. अष्टधा कर्म विवरण  
मूळ प्राकृत अने व्याख्या संस्कृत. रु. ?-८-०  
( ६, १०, ५० )
- २६३५ सप्ति शत स्थान प्रकरण. सोमतिलकमूरिविरचित. राज-  
गच्छीय देवविजयविरचित. वृत्तिषुक्त. सं. १९७५  
ग्रं. रत्न ६८. रु. १-०-० ( ?७ ).
- २६३६ सप्तमंग तरंगिणी. कर्ता श्री विमलदास भाषा टीका दिन्दी.
- २६३७ शास्त्री. रु. १-०-० मुंबई.
- “ , , भाषान्तर सहित. रु. ०-१२-०
- “ , , ( जैन तर्क ग्रन्थ ) मूळ रु. ०-९-०
- २६३८ सप्तमंगी जाप दिन्दी. रु. ०-१-०
- “ , , , रु. ०-२-०

- सप्तभंगी ] २१९ [ समकित  
 २६३३ सप्तभंगी प्रदीप. ले. मंगलविजय. ( ७२२, ४, १७ )  
 २६४० सप्तभंगी प्रदीपक गुर्जर. ले. मंगलविजयजी आगरा ( १४, ४७ )  
 २६४१ सप्तमगुच्छक. २३ जैन प्राचीन स्तोत्र छे. रु. १-०-० ( १० )  
 २६४२ सप्तव्यसन निषेध. ले. पणिविजय. रु. ०-८-० ( ८२ )  
 २६४३ सप्तव्यसन परिहार. वहुतलालात्मज किशनलाल पट्टा.  
     कुकडेश्वर सं. १९८० रु. ०-४-० ( ३७ )  
 २६४४ सप्तसंधान. महाकाव्यम् मेघविजयगणि. रु. ०-८-० ( ५६,  
     ७६, ७२३ )  
 २६४५ सप्तसन्धान महाकाव्य. महोपाध्याय मेघविजयजी गणि.  
     आ काव्यनो प्रत्येक श्लोक सात महापुरुषोना जीवन  
     वृत्तान्त साथे संवंध रखते छे. संस्कृत साहित्यभरमां  
     आयुं वीरुं कोइ महाकाव्य नथी. रु. ?-०-० ( ७७ )  
 २६४६ समकित गुराराती लखनार सागरचंद्रजी गुलावचंद्रजी  
     ढांडा. वी. ए. रु. ०-६-० ( ६ )  
 २६४७ समकित कोमुदी भाषान्तर. रु. ०-८-० ( १७९ )  
     "     रास. रु. ?-८-०  
     "     "     रु. ०-४-० ( ६३६ )  
     "     "     संस्कृत ( पाना ) रु. १-१२-०  
 २६४८ समकित छप्पनी ( जुओ आत्महित बोध )  
 २६४९ समकितना सदसठ बोलनी सज्जाय अर्थ सहित. मूळकर्ता  
     यशोविजयजी टी. मोहनकाळ द. देशाइ. इ. १९१२  
     रु. ०-१-० ( अलभ्य )  
 २६५० समकितना सदसठ बोलनी सज्जाय भेट. ( २२९ )  
     "     "     "     "     अर्थ सहित रु. ०-१-०  
     सं. १९६० ( ३३, २४, ४७ )

समकित ]	२२०	[ समराइ-
२६५१ समकितनी सज्जाय, ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )		
२६५२ समकित परीक्षा संस्कृत ( पाना ) रु. ०-६-०		
२६५३ समकित मूळ वार व्रतनी टीप. रु. १-४-०		
” ” ” , संक्षिप्त टीप रु. ०-१-० ( ६ )		
२६५४ समकित विमे निवंय ( हिन्दी ) रु. ०-६-० ( ६ )		
२६५५ समकित शल्योद्धार ( गुजराती ) ( सभानो ) रु. १-४-०		
२६५६ समकित शल्योद्धार ( शास्त्री ) रु. १-४-० ( ६ ) [ ( ६ )		
२६५७ समकित सार भा. १ लो. गु. रु. १-४-० ( ७२४ )		
” , भा. २ जो. सं. १९४२ रु. १-४-० ( ७२६, ७२७ )		
२६५८ समय प्राभृत. ( दि.० ) कुन्दकुन्दाचार्य पन्नालाल जना		
” सर्टीक. कुन्दकुन्दाचार्य. ( दि. ) [ रु. ४-०-०		
२६५९ समयसार टीका. हिन्दी भाषान्तर सदित. ( दि. ) ( ५० )		
२६६० समयसार. कुन्दकुन्दाचार्य. ( दि. ) शास्त्र. मुंबई.		
२६६१ समवसरण स्तवन. ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )		
२६६२ समवायांग सर्टीक मृ. सुधर्मास्वामी. दी. अभयदेवमुरि		
टीका. सं. ११२० रु. १-०-० ( २८, १६ )		
२६६३ समयसार मकरण पाना ( रत्न ३९ ) स्वोपह व्याख्योपे-		
तम्. रु. ०-८-० ( १७ )		
” ” सर्टीक देवानंद कृत.		
२६६४ समयसार पगरण पा. मृळ. ( प्रति ) ( १६ )		
२६६५ समराइच कहा हरिभद्र. एंडीऐंड वाय लेंकोर्पा. १ थो ८		
भाग. नव भव्य पुरा चाहु. रु. ६-०-०		
” ” सोसाइटीरु ( १५ )		
” ” रंस्कृत लाया सहित हरिभद्र प्रतिर		

विरचित. मू. प्रा. सं. १९७२ रु. १-४-०

“ , भा. २ जो. रु. १-२२-०

“ , भा. ३ जो. रु. १-१२-०

२६६६ समरादित्य केवलीनो रास. रु. ३-८-० (६३, ७२८)

इरिभद्र सूरिए क्रोध निरासार्थे आ चरित्र भास्युं ते  
उपरथी पद्म विजयजीए रचेल चरित्र सं. १९२२ जुनी  
गुजराती नवखंड हे. सर्वं गाया ८५६ प्र. दोलतचंद  
हकमचंद.

२६६७ समरादित्य चरित्र भा. २ जो. प्रत. रु. ७-८-०

“ , “ भा. १ लो. ( प्रत ) रु. ७-८-०

“ , ( ५० )

“ संक्षेप श्री प्रद्युम्नाचार्य विरचित. संस्कृत रु.  
२-८-० ( ७२९, ६३ )

२६६८ समवसरण स्तव अवचूरि सहित धर्मघोष सुरित (पाना)  
मू. प्रा. अव. संस्कृत. रु. ०-२-६ ( ६ )

२६६९ समवसरण स्तव अवचूरि सहित मू. प्रा. अलभ्य. रु.  
०-२-० ( १७ )

२६७० “ प्रभुति. ( ५० )

२६७१ समवायांग मूल टीका अर्थयुक्त अभयदेव सूरि कृत  
टृत्तियुक्त. रु. २-०-० ( २८ ) [टीकायुक्त. (२४)]

“ , “ सद्विद्यादिक मेवराजगणि कृत भाषा

“ , “ भा. १ लो. ( ५० )

२६७२ सपाचारी प्रकरण आराधक विराधक चतुर्भगी प्रकरण  
पाना. रु. ०-६-०

२६७३ समाधितंत्र गुजराती. रु. ०-६-० [ मेरट. ( ७३० )

२६७४ “ सं. हिन्दी. मुनिमाणेक कीर्ति प्रसादजी वकील

समाधितंत्र ]	२२२	[ सम्पत्याख्य
२६७५ समाधितंत्र गुजराती सं. १९७२ भेट. ( ७३१ )		
” ” रु. ०-३-३		
२६७६ समाधि मरण ( जुओ आत्महित वोध )		
२६७७ समाधि विचार. रु. ०-३-० ( ३२ )		
” की. मनन सं. १९७१ ( ३३ )		
” आराधनानु स्तवन अने गौतम स्वामीना रास साथे. भेट बीजी आदृति. ४००० ( ३३ )		
२६७८ समाधिशतक. ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. १ लो. )		
” समता शतक अने अनुभव शतक. रु. ०-८-० ( २३ )		
” बुद्धिसागर सूरि ( १५, ५८ थी ६२, १८४ )		
२६७९ समाधिशतक. रु. ०-४-०		
” अने आत्मशक्ति प्रकाश. रु. १-०-०		
” ” ले. बुद्धिसागर सूरि सं. १९६३ रु. ०-८-० ( १५, ५८ थी ६२, १८४ )		
” अने समता शतक. रु. ०-६-०		
” ” ” अने अनुभव शतक. रु. ०-८-०		
२६८० समुचित्तोत्तर दानपत्र हिन्दी विजय राजेन्द्र विष्णु लखेला जैन भिक्षुने उचित लेख. ( ५० )		
२६८१ समेतशिखरजीनो नक्को ( कपडावाळो ) रु. ०-६-०		
२६८२ समेतशिखर रास. रु. १-०-०		
२६८३ समोक्सरण स्तव. ( १७, १२ )		
२६८४ सम्पति सूत्र मूल. ( जुओ सिद्धसेन दिवाकर ( ग्रन्थमाला )		
२६८५ सम्पत्याख्य प्रकरण सिद्धसेन दिवाकर रचित श्री राजग- च्छीय अभयदेव सूरि रचित तत्त्वबोध चिंघायिनी व्या- ख्या सहिन. रु. ३-०-० ( १४, ४७ )		

२६८६ सम्यक्त्र अने मिथ्यात्वनो संवाद् अथवा जैनकोन्फरसनुं कर्तव्य. रु. ०-? -२ ( ?४३ )

२६८७ सम्यक्त्र कौमुदी जिनहर्षगणि विरचित. सं. ?४८७ वृत्ति करी सं. १४९७ जयचंद ( जिनहर्ष शिष्य ) चितोदगडे अलभ्य. ग्रं. रत्न नं. २८ ( प्रति ) सं. ?९७० रु. ०-१२-० ( १७ )

" " उपलानुं भापान्तर ग्रं. नं. ३३ मेट प्रथमावृति मोतीचंद ओधवजी. ( ?७ )

२६८८ सम्यक्त्र कौमुदी संस्कृत. ( पाना ) रु. ?-०-०

२६८९ सम्यक्त्र दर्शन. गु. रु. ०-?२-०

२६९० सम्यक्त्रना वार व्रतनी टीप पंडित उथोतसागर गणी विरचित द्वितीयावृति. ( ७, ५० )

२६९१ सम्यक्त्रना सडसट बोलनी सज्जाय यशोविजयनी कृत. रु. ०-१-० ( प्र. २१४ )

२६९२ सम्यक्त्र निर्णय युद्धविजय शिष्य भावविजय हिन्दी ताल्लिक मेट. सं. १९३० ( ७३२ )

२६९३ सम्यक्त्र परीक्षा उपदेश शतक म्. कर्ता विवृथविमलसूरि सं. ग्रं. नं. २८ रु. ०-२-० ( १६ )

२६९४ सम्यक्त्र मिथ्यात्वनो संवाद. रु. ०-१-३ [ ( १८१ )

२६९५ सम्यक्त्र मूळ वार व्रतनी टीप. सं. १९६५ रु. ०-५-०

२६९६ सम्यक्त्र सप्तति मूळ कर्ता हरिभद्र सूरि वृत्ति संघ तिलकाचार्य वृत्ति. १४१२ सं. ग्रन्थ. नं. ३५ रु. १-०-०

२६९७ सम्यक्त्र सत्योदार हुकम मुनि ( २? ) [ ( ?६ )

" " हिन्दी विजयानंद सूरि. की. नर्थी.

२६९८ सम्यक्त्र सप्तति संस्कृत ( पाना ) रु. १-०-० [ ( ७३३ )

२६९९ " " " विग्रे. ( ५० )

- २७०० सम्यकत्व स्तव. रु. ०-४-० ( १७ )
- २७०१ सम्यकत्व स्वरूप स्तवन भाषान्तर. नं. २९ सं. १९७२
- २७०२ सम्यकत्व न्याय सुधारस. [ रु. ०-३-० ( १७ )  
" " ( जुओ सुपतिविलास ग्रन्थ मनसुखलाल )
- २७०३ सम्यकत्व दर्शन. सम्यकत्व स्वरूप ले. पं. केसरविजय. सं.  
१९७३ रु. ०-१२-० ( २५ )
- २७०४ सम्यगृहषि गुजराती. कोरोनेशन भेट. ( ता. १२-१२-११ )  
ले. चारित्रविजयजी. ( ७३४ )
- २७०५ सम्यग् ज्ञान दर्शनपूजा. सं. १९७८ रु. ०-२-० ( प्र. ४५६ )
- २७०६ सर्व दर्शन संग्रह माधवाचार्य प्रणीत. ( अन्यमतिकृत ) आमा  
आहूत दर्शननी वावत छे. इ. १८९६ रु. ५-०-०  
( भा. क. ७३५ )
- २७०७ सलोकासंग्रह भा. १ लो. १? सलोका छे. रु. ०-६-०  
( १७९ )
- २७०८ सवासो गायानुं स्तवन यशोविजय. ( जुओ प्रकरण रन्ना  
कर भा. ३ जो )
- २७०९ सविधि सायु प्रतिक्रपण मूलाणि. ( ३७ )
- २७१० सर्वीर्यध्यान. शुभचंद्र देव विरचित सं. १९६९ रु. ०-२-०  
,, रु. ०-१०-० [ ( भा. क. ७३६ )
- २७११ सहजसमाधि अर्धसूक्त. रु. ०-४-०
- २७१२ ' सहस्रद्वृ स्तवन ' ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )
- २७१३ साकारसिद्धि गु. अमुल्य. ( प्र. ७३५ )
- २७१४ सागार धर्मामृत सटीकम् ( पाणेकचंद्र नं. २ ) आश्वाधर  
कृत ( दि. ) ( ८१ )
- २७१५ साध वंदना. रु. ०-१-०
- २७१६ ,, रास. रु. ०-४-०

- २७२८ साधारण जैन स्तोत्र संग्रह पंडित कीर्ति विमलगणि शिष्य  
पंडित लक्ष्मी विजयगणि विरचित. की. नयी. (१९७)
- २७२९ साधु आद्यक क्रिया सूत्र भेट संस्कृत. ( १७ )
- २७३० साधु दिनहरत्य ( पाना ) रु. ०-१२-० श्री हरिभद्र सूरि  
कृत. ( ३२ )
- २७३१ साधु श्रविकमण ( जुओ सौभाग्य पंचमी विगेरे पूर्व कथा  
संग्रह. )
- ” ” सुत्रावचूरि. सं. १९७७ ( पाना )  
रु. ०-४-० ( १७, ७३८ )
- ” ” मूळ सदित अवचूरि छ. प्र. हीरा,  
हंस. जामनगर. ०-४-०
- ” ” सुत्राणि तथा समा कल्याणक उपा-  
ध्याय विरचित श्री साधु विविध प्रकाश प्र. अपीचंद्र  
पन्नालाल मुंबद.
- २७३२ साधुविधि प्रकाश. ( जुओ सौभाग्य पंचमी विगेरे पर्व कथा  
संग्रह. )
- ” ” ” विगेरे. ( ५० )
- २७३३ साधुवंदना रास. नयविमलगणि उर्फे ( ज्ञानविमलसूरि )  
२० सं. १७६१. आसो सुद २ गुर्जरभापा ग्रं. नं.  
१० रु. ०-५-० ( ७३, १२ )
- २७३४ साधु शिक्षा. रु. ०-८-० ( ८८, २६१ )
- २७३५ साधु श्रावक आराधना. ( जुओ सौभाग्यपंचमी विगेरे  
पर्व कथा संग्रह ).
- २७३६ साधु सामाचारी प्रकरणम्. ( योगविशेष वाच्ययुतम् )  
पूर्वाचार्यकृत. ( २८, १६. )

- २७२७ साधु साधवीना आवश्यक विधिओ. रु. ०-२-०
- २७२८ साधु साधवी योग्य आवश्यक क्रियानां सूत्रो. (मेट) (६)
- साधु साधवी योग्य आवश्यकना सूत्रो अर्थयुक्त. रु.०-८-०
- २७२९ साधु स्वाध्याय. तेना पर ज्ञानसारनो ठबो ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )
- २७३० साध्वावश्यक. ( ६, ५० )
- २७३१ सावरपती काव्य पृ. १९६ रु. ०-६-०. बुद्धिसागरसरि.
- २७३२ सापाचारी प्रकरण. ग्रं. रत्न ५५ ( पाना ) रु. ०-८-०
- यशोविजयवाचक विरचित. स्थोपज्ञवृत्ति समलंकृत. निर्णयसागर. सं. १९७३ यशोविजयजीना बनावेला. लभ्य. ३८ ग्रंथोनुं लीस्ट अने अलभ्य. २४ ग्रंथोनुं लीस्ट आनी प्रस्तावनामां आपेल छे.
- „ „ योग विशेष वाक्ययुनम्. ( ५०, १६ )
- „ „ आराधक विराधक चतुर्भंगी. ( ५० )
- „ „ अर्थसहित. गुजराती. ( ५० )
- २७३३ सामान्य निखति. ( ५० ) अनेन.
- २७३४ सामायक चैत्यवंदन सूत्रार्थ. रु. ०-१-६
- २७३५ सामायक. सं. १९६४ योहु. विस्तार मेट. ( ३३ )
- २७३६ सामायक चैत्यवंदन मूत्रार्थ. रु. ०-१-०
- २७३७ सामायक तथा पदिक्षमण्. ( हुंडीयानु ) रु. ०-३-०
- २७३८ सामायक तथा मूल प्रतिक्रमण. ( दि. ) भावनगर दिगंबर सप्तस्त संघ. रु. ०-६-०
- २७३९ सामायिक वृत्त तथा देशापकाशिक व्रत. रु. ०-४-०  
( प. १८१ )
- २७४० सामायक सिद्धयुपाय.

„ „ ( जुओ सुपतिविलासना ग्रन्थ. मनसुखकाल )

२७४१ सामायकमूल अर्थ सहित, रु. ०-६-०

„ „ रु. ०-२-०

„ ( मोड़ ) अर्थ सहित. रु. ०-४-०

२७४२ सामायकमूल अर्थ ( संस्कृत अवचूरि. ) रु. ०-२-६

„ पृ. १९२. विवेचनादि कर्ता. मोहनलाल दली-  
चंद. देशाइ. रु. ०-६-०

२७४३ सामुद्रिकशास्त्रिय शुद्ध भाषान्तर. भद्रधाहु स्वामीकृत. पाठ्य  
पाना २१३ मे तेनी नोंघ छे. ते जोवी. जेसलमेर.(७)

सामुद्रिकशास्त्र संस्कृत ( प्रत ) रु. ०-७-०

२७४४ साम्लिसंग्रह. पूरणचंद नाहर. हिन्दी. अलभ्य, रु ०-४-०  
( १०४ )

२७४५ सारदीया नाम माला. ( चुक ) रु. १-०-०

२७४६ सार्वजनिक भा. ७ हिन्दी. जैनतत्वज्ञान. मुनिपाणेककृत.  
( ७३० )

२७४७ सावचूरि थ्रावक ब्रतभंग प्रकरण. (पाना) रु. ०-२-०(६)

२७४८ साक्षात्मोक्ष. रु. ०-२-० (६)

२७४९ साक्षात् सरस्वती. ( रायचंदनो उत्तांत ) (६)

२७५० सिद्धगिरिना १०८ खमासमण. रु. ०-१-०

२७५१ सिद्धगिरिना १०८ वांदणां, रु. ०-०-६ (५६१)

२७५२ सिद्धदंडिका स्तव. देवेन्द्रसूरि. टिप्पणिका समेत. सं-  
१९६८ ( देवेन्द्रसूरियुं स्वर्गारोहण १३२७ छे. एम  
मुनि सुंदरसूरि प्रणित गुर्वाचलि जोतां निर्णय याय छे)  
मृ. प्रा. विस्तार संस्कृतपां छे. ग्रं. रत्न. ७ (१७)

२७५३ सिद्ध दंडिका प्रकरण तथा प्रब्रज्या विधान प्रकरण. वभे  
अवचूरि साथे रु. ०-८-० ( ३२ )

२७५४ सिद्धदूत काव्य, अवधूत रामयोगी विरचित, मेघदूत पाद-  
पूर्ति रूपम्. सं. १९७३ ग्रं. रत्न नं. ३ रु. ०-२-०  
(३७२)

२७५५ सिद्धनी १५ ढालो. सिद्धना पंदर भेद वताव्या छे. ती  
मोक्षाधिकार छे हुकम्मुनि (२१)

२७५६ सिद्ध पंचाशिका देवेन्द्रसूरि विरचित, अवचूरि सहित.  
(पाना) मू. प्रा. टी. सं. ग्रं. रत्न १६. रु. ०-२-०  
सं. १९६९. (१०, ५०)

२७५७ सिद्ध प्रतिमा मुक्तावली, मुनिश्री गयवरचंदजी विरचित.  
रु. ०-८-० (७४०, ५०)

२७५८ सिद्धप्रभृत, रत्न नं. ६४. रु. ०-१०-० (१७, ५०)

२७५९ सिद्धदंडिका. प्रश्नज्या विधान. (पाना) रु. ०-८-०  
,, स्तव. (१७)  
,, „, विग्रे. (५०)

२७६० सिद्धसेन दिवाकर ग्रन्थमाला. रु. ०-४-० (प्रति)(६५०)  
१ द्वार्तिशष्ठू द्वार्तिशिकान्तर्गत. एकविशतिका.  
२ न्यायावतार मूळ.  
३ सम्मतिसूत्र मूळ.

२७६१ सिद्धहेम अकारादि अनुक्रमणिका, रत्न १? सं. १९१५  
(१४, ४७, ९५)

२७६२ सिद्धहेम शब्दानुशासन. लघुवृत्ति धातु पाठादि सहितम्.  
हेमचंद्रसूरिकृत. रु. ३-८-० (१४, ४७, ५०)  
„ „, मूलमात्रम् रु. ०-५-० (१४, ४७)

२७६३ सिद्धहेम लघुवृत्ति ५५३१ हेमचंद्राचार्य, शब्दानुशासनहति  
नं. ३. चुनीलाल पन्नालालनी मददयी (१४, ४७, ७४?)

२७६४ सिद्धहेम शब्दानुशासनस्य अष्टपाठ्याय सूत्रपाठ अभिधान  
राजेन्द्रकार्यालयादयक्षः सं. १९७२ रु. ०-३-०  
( ०-४-० ) ( ३७ )

„ „ „ „ एकथी आठ अध्यायनां सूत्र.  
हेमचंद्रसूत्रि ( १४, ४७ )

२७६५ सिद्धहेम शब्दानुशासन. स्वोपज्ञ लघुवृत्ति युक्त. रु. २-०-०  
( १४, ४७ )  
„ „ ( ११ )

२७६६ सिद्धहेम सूत्रानुक्रम.

२७६७ सिद्धहेम सूत्रपाठ हेमचंद्राचार्य विरचित. सं. १९६२ रु.  
०-६-० ( १४, ४७ )

२७६८ सिद्धहेम शब्दानुशासन. (मूलपात्र) रु. ०-५-० ( १४, ४७ )  
„ „ सूत्र पाठस्थाकारादि क्रमेण सूचिपत्रम् सं.  
१९६६ रु. ०-४-० ( ७४२ )

२७६९ सिद्धाचलजीनां स्तवनो रु. ०-२-०

२७७० सिद्धाचलजीनो उद्धार. ( शत्रुंजय तीर्थमाला रास. उद्धा-  
रादिक संग्रह मं. ) ( ७, ५० )

२७७१ सिद्धाचलजीनी सिद्धवेल. पं. उत्तमविभयजीकृत. सं.  
१९७९ ( ७४३ )

२७७२ सिद्धाचलजीनो उद्धार श्री नय सुंदरजी कृत. ( ७ )  
„ „ नय सुंदरजी कृत. ( १२९, ६३ )

२७७३ सिद्धाचलनु वर्णन. रु. ०-६-० गु. ( ७४४, ५० )

२७७४ सिद्धाचल महात्म्य अने गायन संग्रह. रु. ०-१-०

२७७५ सिद्धाचलनी नवाणु यात्रानी विधि. रु. ०-४-० ( ७४५,  
५० )

- २७७६ सिद्धाचल संघ प्रमाण, पृ. ४८ सं. १९८० झवेरी मोहन-  
लाल गोकलदासना संघनुं वर्णन, ( १७१ )
- २७७७ सिद्धाचल स्तवन, २ सं. १८०४ मा. मुद. १३ ( पाली-  
ताणा ) ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )
- २७७८ सिद्धाचल स्तवन ग्रं. नं. ३९-४०-४१ ( जुओ देवचंद  
भा. २ वि. १ )
- २७७९ सिद्धाचल स्तुति, ( जुओ देवचंद भा. २ वि. ? )
- २७८० सिद्धान्त स्तवन, ( जुओ प्रकरण रत्नाकर भा. ४ थो. )
- २७८१ सिद्धान्त रत्निका व्याकरण श्री जिनचंद्र सूरिणा प्रणीतम्  
ठा. जैन उपाथ्रय सं. १९६६ रु. ०-६-० ( ७४६,  
७४७, ९५, १० )
- २७८२ सिद्धान्त सारादि संग्रह, ( २१ मो पणको ) ( दि. )  
( ८१, ९० )  
,, सारोदार हुकममुनि, ( २१ )
- २७८३ सिद्धियन्त्र विगेरे, ( ५० )
- २७८४ सिद्धिप्रिय स्तोत्रम् ( दि० ) देवनंदि प्रणीत, ( जुओ  
काव्यपाला गुच्छक भा. ७ मो )
- २७८५ सिन्दुर प्रकरण टीका अर्थ युक्त, रु. ०-६-०
- २७८६ सिन्दुर प्रकर ( जुओ सूक्त मूक्तावली भाषान्तर, पं. के-  
सर विजय, )
- २७८७ सिरि पावयदीयालि कर्पं. प्रा. सिरि सिणपट सूरि विस्तय  
जिनमध्य सूरि कृत ( पाया बृहत् कल्पो दीपोत्सव पा-  
वापुरी कल्प देवगिरि नगरे वि. सं. १३८७ भाद्रखो  
वडो पक्षे १४ )
- २७८८ सिरि सिरिपाल कहा, ( श्रीपाल चरित ) मू. क. रत्नरं-  
खर मूरि, सं. ग्रं. नं. ६३ रु. १-४-० ( ३६ )

- २७८३ सीताराम चरित्र. रु. ०-१-०
- २७९० सीमंद्र जिन स्तवन. ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )
- २७९१ सीमंधर स्वामीने मुहुष्टो पत्र. रु. ०-४-० ( ८८ )
- २७९२ सीमंधर स्वामीने विनति रुपे कागज, हुंडी, पैठ, परपेंड  
अने मेज्जर नामुं. ले. ज्ञानसुंदर. रु. ०-८-० ( ६८ )
- २७९३ सुकुमाल चरित्र. रु. ०-६-०
- २७९४ सुकुमाल हिन्दी कथा. रु. ०-४-०
- २७९५ सुकृत सागर ( प्रत ) ( रत्न. ४० ) रत्न मंडन गणि  
विरचित. रु. ०-८-० ( १७, ५० )
- २७९६ सुकृत संकीर्तन काव्य, पं. अरिसिंह विरचित. ग्रं. रत्न  
नं. ५१ रु. ०-६-० ( १७, ५० )
- २७९७ सुक्ष मुक्तावली गुर्जर पथवद्ध. ( ७७२ )
- २७९८ सुकृत संकीर्तनम्. अं. रत्न ५१ रु. ०-३-० ( १७ )
- २७९९ सुख चरित्र, आर्णदसागर महाराज कृत. ( ७४४, १४६ )
- २८०० सुख प्रासिनां साथनो. रु. ०-४-०
- २८०१ सुख वोधिकानाम कल्प सूत्र टीका. संस्कृत पाना. रु.  
६-०-०
- २८०२ सुखवोधिका वृत्ति. ( ५० )
- २८०३ सुख प्रासिनां साथनो. रु. ०-४-० ( १४३, ४४९ )
- २८०४ सुख विपाक भूल्ल सूत्र. ( ६८ )  
सुख विपाक सूत्र. ( ६८ )
- २८०५ सुख सागर गुरु गीता तथा तपागच्छे सागर शाखानी  
पट्टावलि. बु. ग्रं. मा. ३०-३१-३२-३३-३४  
मायासागरजीनुं जीवनवस्त्रि.  
नेपिसागर. „

रविसागर. „

सुखसागर. „

ले. बुद्धिसागर सूरि. सं. १९७२ ( १५, ५८ थी  
६२, १८४ ) रु. ०-४-०

२८०६ सुखसागरजीनुं जीवन चरित्र. ( जुओ सुखसागर गीता. )

२८०७ सूयगढांग सूत्र. ( ५० )

२८०८ सुगुण स्मरण. रु. ०-४-०

२८०९ सुजन संमेलन हिन्दी. ( ५० )

२८१० सुर्दर्शनचरित्र. ( पाना ) रु. ०-४-०

„ ( प्रथम भाग ) रु. ०-६-० ( १७ )

२८११ सुर्दर्शन शेड. सचित्र हिन्दी. रु. ०-१०-० ( प्र. ९ )

२८१२ सुर्दर्शन शेड. गुजराती शील महीमा रु. ०-४-० ( प्र.  
३० )

„ याने शील महीमा. रु. ०-१-६

२८१३ सुर्दर्शना सुबोध अं. ७७ बुद्धिसागर सूरि ( १५, ५८ थी  
६२, १८४ )

२८१४ सुर्घर्म गच्छ परीक्षा दशाश्रुत स्कन्ध सूत्रनी टीका तथा  
जंसुद्रीप पन्नति सूत्रनी टीका कर्ता ब्रह्मर्पि सायणकर्त्ता  
निवासी. सं. १९६८ रु. ०-४-० ( प्र. ७४९ )

२८१५ सुधारस स्तवनावली. रु. ०-२-०

२८१६ सुपार्खनाय चहित्र मागधी पूर्वार्ध छायावाङ् भा. १ लो.  
लक्षण गणि विरचित. रु. २-०-० ( ७६, ५६ )

„ „ भा. २ जो. रु. २-०-० ( ७६, ५६ )

„ „ भा. ३ जो. रु. २-०-० ( ७६, ५६ )

„ „ रु. २-०-० ( १७ )

„ „ भाषान्तर भा. १ लो. भा. क. अगित-

सागर स्वरि. ( ४६७, १७ )

” ” भा. २ जो. ” ( ४६७, १७ )

२८१७ सुबद्ध सुशिक्षा रास शालिमद्र मुनि, सं. १९७२ अलम्भ.  
रु. ०-१-० ( ६८ )

२८१८ सुबोध नियमावली. ( ६८, ५० )

” ” रु. ०-१-६ ( ६८ )

२८१९ सुबोध पाठ संग्रह. मेट. ( ६७, २२३ )

२८२० सुबोध रत्न शतकम् ( ५० )

२८२१ ( माणिक्य मुबोध रत्न शतक माणिक्य मुनि कृत ब्रह्मदत्त  
शास्त्री कृत टीका साथे. सं. १९७२ रु. ०-३-० )

२८२२ सुबोध रत्न शतकम् माणिक्य मुनि विरचित राजवैय शी-  
तलप्रसाद जैन. रु. ०-०-६ इ. १९१५ ( दि. )

२८२३ सुबोध शतक संस्कृत मुनिमाणेक. ( ३९ )

” ” भाषान्तर हिन्दी.

२८२४ सुबोधा समाचारि. मुळकर्ता. श्री चंद्राचार्य. १३०० सं.  
ग्रन्थ नं. ६२ रु. ०-८-० ( १६ )

२८२५ सुबोध स्तवन संग्रह. मेट. ( ७५० )

२८२६ सुबोध स्तवनावली. रु. ०-२-० ( ७, ५० )

२८२७ सुबोध पथ रत्नावली. रु. ०-६-० ( ७५१, ७५२, ७५३ )

२८२८ सुबोधा समाचारी. श्री चंद्राचार्य संकलिता. रु. ०-८-०  
( १६ )

२८२९ सुबोधिकाल्य वृत्तियुत्तम्. कल्पमूलम्. रु. २-०-० ( १६ )

२८३० सुमद्रा. रु. ०-३-०

२८३१ सुभाषित विश्वाति. ( ५० ) [०-१-२-० ( ५०, १० )

२८३२ सुभाषित रत्नसंदोह. अमितगति विरचित, ( दि. ) रु.  
३९

सुभाषित ]

- २८३३ , , रत्नसंग्रह. विगेरे. ( ५० )  
 २८३४ सुभाषित स्तवनावलि. भा. १ लो ( सभानी छपायेली )  
     रु. ०-६-० ( १७, ६ )  
     " " भा. २ जो. , , रु. ०-४-० ( १७, ६ )  
 २८३५ सुभाषितावलि. वल्लभदेव संगृहीता. जंगेजी नोट सहित.  
     ( ७६४, ५० )  
 २८३६ सुभूम चक्रवर्तीनुं चरित्र. ( जुओ चरित्र संग्रह )  
 २८३७ सुमति तथा चारित्र राजानो सुखदायक संबाद. रु. ०.३-०  
     ( १६३, ५० )  
 २८३८ सुमतिविलास ग्रन्थ. कर्ता मनसुखलाल ( ७५५, ७५६ )  
     रु. १-८-० सं. १९६३. " सामायिक सिद्धयुपाय,  
     सम्यकत्व न्याय सुधारस, आत्मबोध पत्रिका, शुद्धो-  
     पयोग प्रवेशिका, अनुभव प्रवेशिका, पा. ३१६ "  
 २८३९ सुमतिनाय चरित्र. हिन्दी. मुनि माणेक. प्रा. सं. ( १५९, ७५ )  
 २८४० सुमतिप्रकाश ग्रन्थ ले. मनसुखलाल. गुर्जर. पृष्ठ ३८० सं.  
     १९६७ ओवीसीओ तथा ढाळो. रु. १-४-० ( ७५५,  
     ७५६, ५० )  
 २८४१ सुमति व्यवहार ग्रन्थ ले. मनसुख द्वारा लाल गोधरावाळा.  
     गुर्जर. सं. १९६४ पृ. ३२२. ढाळो तथा. सज्जायो  
     विगेरे संग्रह. रु. ?-४-० ( ७५७, ५० )  
 २८४२ सुमति साहुमूर्तिनो विवाहलो. ( जुओ ऐविहासिक रास  
     संग्रह भा. १ लो )  
 २८४३ सुमित्र चरित्र. ( पाना ) रु. १-०-०  
 २८४४ सुमुख नृपादि कथानकम् ग्रं. रत्न नं. ७५ रु. ०-११-०  
     " , , गुजराती ग्रं. २ नं. ४५ रु. १-०-० ( १७ )

“ , धर्म प्रभावकोनी कथा. चंद्रबीर शुभा. धर्मधन विगेरेनी कथाओ छे. सं. १९७९ जै. आ. ग्रं. माला नं. ४४ ( १७ )

५ सूयगढांग मूळ अर्थ टीका युक्त.

६ सूयगढांग मूत्र सटीक ( प्रत ) रु. २-१२-० ( ५० )

“ , , , प्रत ( २४, ७, ५० )

७ सुरप्रिय मुनि चरित्र कनककुशल गणि कृतनुं गुर्जर भाषा-  
न्तर. रु. ०-२-० ( ७५८, ६७ )

८ सुरसुन्दरी. हिन्दी सचित्र. रु. ०-८-० ( ९ )

“ , चरित्र. रु. १-८-०

“ , चरित्र धनेश्वर मुनीश्वर. चार हजार गाथाओ  
प्रा. विस्तृत प्रस्तावनामां वीजा नामी ग्रंथो तथा नामी  
आचार्योंनो जोणवा योग्य इतिहास. रु. २-८-० ( ७७ )

“ , , की. नवी. ( ५६, ५० )

९ सुरसुन्दरी चरित्र गुजराती. जै. धं. पं. ना ग्रा. मेट. रु.  
०-३-० सं. १९५१ ( ६ )

० सुरसुन्दरी. रु. ०-२-६ ( ४८ )

१ सुलसा चरित्र. भाषान्तर ( पाना ) मूळ संस्कृत पद्धात्मक.  
सं. १९५५ रु. १-०-० ( १५५ )

२ सुरसुन्दरी रास. ( जुओ आनंद काव्य महोदधि मौ. ३३ )

३ सुवचन बत्रीशी. गुणी अन्ने भलो ( ७५९, ५० )

४ सुविचार कुमुप माला.

५ ( मृनि ) सुवत स्वामीनां स्तवनोनो संग्रह. पंणिविजयजी  
कर्ना. रु. ०-१-० ( प्र. ७६०, ५० )

६ सुशीलावाइ काव्याख्यान. रु. ०-१-०

- २८५७ मुसढ चरित्र, संस्कृत. रु. ०-२-० (५०)
- २८५८ धूमार्थ सारोदार सार्व शतक. जिनवड्हमणिविरचितम्  
घनेभरमूरिविरचित यीका समझकृतम् रु. १-०-०  
(६) (प्रति)
- २८५९ मूळ मुक्तावली. सं. अं. नं. ५७ (१६) रु. २-०-०
- २८६० मूक्ति मुक्तावली सोमप्रभाचार्य निरचित. (जुओ काव्यमा-  
का गुच्छक भा. ७ पो)
- २८६१ मूक्त मुक्तावली भाषान्तर. रु. २-८-० रु. १-०-०  
पं. केसरविमलजी विरचित.  
श्री सोमप्रभाचार्यजी „  
श्री चारित्र सुंदर गणिजी „  
तथा सिद्धप्रकर, आचारोपदेश, तथा चिदानंद प-  
श्नोचर मालादि सहित. (७६१, ५०)
- २८६२ मूक्त मुक्तावली. पूर्वाचार्य संकलित. ग्रं. रत्न नं. ५७  
रु. २-०-० (१६)
- २८६३ मूक्त मुक्तावली संस्कृत (पाना) रु. ०-८-०  
“ ” रु. ०-१०-० (३३)  
“ ” रु. ४-८-० (३२)
- २८६४ मूक्त रत्नमाला पा. संस्कृत छाया साये. अंगेजी माला-  
न्तर साये. रु. ०-८-० (५६, ५०)
- २८६५ मूक्त रत्नावली. विजयसेन मूरि प्रणीता. रु. ०-४-०  
(६, १७) आ. अं. नं. २३
- २८६६ मूक्तावलि. (५०)
- २८६७ सूत्रहठांग. मूल कवां मुघमांस्वामी टी. शीलांकाचार्य. रु.  
२-१२-० (२९, १६)

सूत्रोनी ]

२६७

[ सेषाना

२८६८ सूत्रोनी नोंध. (५०)

२८६९ सूत्रगढांग सूत्र सटीक मापान्तर. विभाग १ लो मूनि मा-  
णेक. रु. १-८-० (१२)

“ “ “ भा. २ जो. रु. १-८-० (१२)

२८७० सूराचार्य और भीमदेव. रु. ०-४-० (८८)

२८७१ सूरीभर अने सम्राट रु. ३-८-० (१४, ४७)

“ “ हिन्दीमां ग्रन्थ छे. रु. ४-८-० (१४, ४७)

“ “ ( भा. २ जो ) रु. ३-८-० ले. मूनि  
विद्याविजय. पृ. ४५. हिन्दी ऐतिहासिक चरित्र.  
( १४, ४७ ) [ गुजराती.

“ “ ( भा. १ लो ) रु. ४-८-० पृ. ४५.

२८७२ सूर्य प्रश्नस्तुपांग सटीक. (पाना) पल्लयगिरि विहित. विव-  
रण युक्त. रु. ३-८-० ( २८, १६, ५० )

२८७३ सुवर्ण वचनावस्थी. रु. ०-०-६

२८७४ सूक्ष्मार्थ विचार सारोदार ( सार्थ शतकम् ) श्री जिनवद्धभ  
गणि विरचित. ( घनेभर सुरिकृत टीका साये ) कर्म  
प्रस्तावे सूक्ष्म सूक्ष्मतर विचारवर्णन. मूल प्राकृत. सं.

२८७५ सूक्ष्मार्थ विचार. (५०) [ १९७? ( ६, ?० )

२८७६ सेन पश्च पत्ना. ( पश्च रत्नाकराभिषः ) शुभविजयगणि-  
कृत. पश्चोत्तर ( १६ इं. रत्न ५१ ) रु. १-०-०

२८७७ सेन पश्चनो उत्तारो. (५०)

२८७८ सेन पश्चाः (५०)

२८७९ सेन पश्चः अयवा पश्चरत्नाकराभिषः (५०)

२८८० सेलाना ( मात्रा ) सरकारे बकरा नहि मारवानो करो  
आपेडो परवानो सागरानंदस्तुरिने वा. १५ नवेम्बर

१९२१ नो अभयपद पर्वतक परमधर्म शुपक महाराजा-  
धिराज श्री दिलीपसिंहजी बहादुर महाराजे सेलाना  
पालवा. था. वद १२ यी भा. सुद ४ सुधी, दरेक  
महीनानी आठम १४, एकादशी अने अपावास्या. (१६)

२८८१ सोनेरी मेट. गुजराती. ( १६३ )

२८८२ सोभन मुनि कृत. चोबीस स्तुतिओ बालावदोघ. ( जुओ  
पकरण रत्नाकर भा. ३ जो )

२८८३ सोभन स्तवनावली अलभ्य. ( ६५० )

२८८४ सोम सौभाग्य काद्य अर्य सहित मुनिराज धर्म विजयजी  
( पछीयी सूरि ) द्वारा यएलुं भाषान्तर. रु. ०-१२-०

२८८५ सौंदर्य कुमारी ( दि. ) ( ७६२ ) [ ( १३१ )

२८८६ सौभाग्य अलंकार कुङ्कुम तिलक. ( ४०४ )

२८८७ सौभाग्य पंच. पी विगेरे पर्वकथा संग्रह ( पाना ) रु.  
१-०-० क्षमाकल्याणकादि विरचित तथा साधु था-  
वकाराधना. ( ७६३ )

२८८८ सौभाग्य पंचमी विगेरे पर्व कथा संग्रह तथा  
( १ ) साधु थावक आराधना.

( २ ) साधु प्रतिक्रमण तथा. [ ( ७६४ )

( ३ ) साधु विधि प्रकाश. मेगा. की. नर्ही.

२८८९ संगीत दर्पण भा. १ लो. सं. १९६५ रु. ०-८-० संग्रह  
स्तवनो विगेरे ( ७६५ ) [ ( ७६६ )

“ “ भा. २ जो. सं. १९८० रु. ०-३-०

२८९० संगीत शुष्पमाळा संग्रह. रु. ०-२-० ( ७६७, १६३ )

२८९१ संग्रहणी टीका. ( पाना ) रु. ५-४-०

२८९२ संग्रहणी मोटी ( अमूल्य ) ( ७ )

२८९३ संग्रहणी सुन्दर. (५०)

२८९४ संग्रहणी. मूल और अर्थ. ( ३९, १ )

,, सटीक. रु. ०-१२-० [ धी ६२, १८४ ]

२८९५ संघ कर्तव्य ग्रन्थ. ग्रं. नं. ७ बुद्धिसागरस्वरि. ( १५, ५८

२८९६ संघ पट्टक काव्य. अर्थ सहित. जिन वल्लभगृहिकृत. विस्तारवाली टीका सहित. घटाडेली कि. रु. २-८-०  
( ३-८-० ) ( ८२ )

२८९७ संघ प्रगति तथा जैन गीता. रु. १-०-०

,, „ प्रै. ४० ( जुओ जैन गच्छपत. प्रबंध )

२८९८ संजीवनी बुटी. ( सत्यदेव ) आत्मसंयम अने स्वमदोपथी  
बचवानो उपाय विग्रेरे वर्णन हो. रु. ०-८-०

२८९९ संत स्वरूप पंचासी. “उपदेश” हुकममुनि. ( २१ )

२९०० संथार पयन्ना. ( जुओ दश पयन्ना )

संथारग पयन्ना. ( जुओ चउसरण आदि चार पयन्ना मूळ )

संथारा. पयन्ना. विग्रेरे (५०)

संदेह दोलावली टीका (पाना) खरतर विधि. ( विधिपत्र )

( विविध ) रत्नकर टीकाख्या. मूळ कर्ता थी जिन-

दत्तसरि टीकाकार जय यागरोपाल्याय टीकानो संवत्

१४९५ ( ३२ ) .

,, „ प्रवोध. चंद्रगणि कृत टीका उपरथी रु  
२-०-० ( ५२७, पु. नं. १ )२९०१ संदेह विषीपथि. ( पाना ) नला कल्यमूर्ती वल्लभ  
रु. ३-४-० ( ३२ )

२९०२ संपत्तिविनृपति वरियम्. मं. ११३३ ( ६०५, पु. १ )

संप्रति ]

- २९०३ संप्रति राजा. रु. ०-१-० (८८)
- २९०४ संबोध प्रकरण हरिष्ठदसूरि विरचितम् रु. १-०-०  
( ७६८, ७६९, २१८, ५० )
- २९०५ संबोध सित्तरी. ( परचुरण ) ( डेमी पोकेट साइज़ ) पान.  
७१ सं. १९६५ बालबोध. रु. ०-०-० ( २२० )
- „ „ गुजराती. रु. १-०-० ( १७ )
- „ „ ( १५५, ५० )
- „ „ टीका ( पाना ) रु. १-८-०
- २९०६ संबोध सप्तका याने दिति शृणु अहित त्याग रूप संवेग-  
मार्गनुं स्वरूप तत्त्वज्ञानना विषयो तथा कथाओ सहित  
सं. १९७८ आत्मा. प्र. मा. ग्रा. मेट नं. १९ ( १७ )
- २९०७ संबोध सप्तति सटीक ( पाना ) ( रत्न ५३ ) रु. ०-१०-०  
( १७ )
- २९०८ संपत्याख्य प्रकरणम् भा. १ लो सिद्धसेनदिवाकरविर-  
चितम् अभयदेवसूरिनी टीका सहित. ( १४, ४७ )
- २९०९ संमेतशिखर कल्प मूळ. सं. अनुवाद गूर्जर. ( धनपात्र पं-  
चाशिकाना मेंगो आ छे. सं. १९६९ ( ६ )
- २९१० संघमश्रेणी गर्भित ' श्री महावीर स्तव. ' पंडित उच्चम वि-  
जय गणि विरचित. रु. ०-४-० ( ७७०, ४३९ )
- २९११ संलेखना मृत्यु पहोत्सव. रु. ०-४-०
- २९१२ संवाद सुंदर. रु. ०-८-०
- २९१३ संविह साधु योग्य नियम संग्रह. मेट. सं. १९७२ ( १८१,  
५० ) ५०७५
- २९१४ संविह साधुयोग्य नियम. ( जुओ कुल्कसंग्रह ?७ वाल्वे )

२९१५ संवेग छत्रीशी. आहृति पहेली तथा बीजी ले. अजितसागर सूरि. छत्रीसदारना दरेकनां छत्रीस छत्रीस द्वारनो गुन-राती चोध. ( ४६७ )

२९१६ संवेगनूप केंदली अर्थ सहित. विष्णुचार्य कृत. सरदद. रु. ०-४-० ( ३२६ )

२९१७ संशयिवदन विदारण. ( दि. ) स्वे. तुं खंडणग्रंयछे हिन्दी.

२९१८ संसार दावानल स्तुति सटीक सावचूरि. इरिभद्रसूरिकृत. दृति ज्ञानविमलसूरिकृत. ( रु. ०-१-० रु. ०-३-० ) ( ७३, ५० )

२९१९ संसारमां सुख वयां छे भा. १ लो. ( २२७, ७७१ )

२९२० संसार स्तवन. प्रो. एफ डब्ल्यु वेइनना अनुवाद अ. तथा प्र. रु. १-०-० ( ७७२, ५० )

२९२१ संस्कृत. स्वर्यं शिक्षक जै. ध. प. ग्रा. मेट. रु. १००-० ( ६ )

२९२२ संक्षिप्त जैन रामायण. जै. ध. प. ग्रा. मेट ( ६ )

२९२३ संक्षिप्त १२ व्रत तथा १४ नियमनी दीप. दोषन रामचंद लेठाभाइए छपावी.

२९२४ सिद्धासन घर्तीसी. प्रका. गंगाविष्णु श्री कृष्णदासने अपने लक्ष्मी वेकुंठेश्वर. की. लखी नयी ( ७१ )

२९२५ स्तवन तथा समाय संग्रह हिन्दी. ( ३९ )

२९२६ स्तवनपद समृद्धाय रु. ०-०-६

२९२७ (श्री) स्तवन रत्नाकर. व. कृष्णाक मंडणपूजा. नेमिचंद्रय-तिने छपवाया. ( ७७५, ७७६ )

२९२८ स्तवन लहरी. मुनि सौभाग्यविजयजी कृत. सं. १९७७ ( ७७६, ९५. )

स्तवन ]

२९२९ स्तवन संग्रह. रु. ०-२-०

२९३० स्तवन संग्रह अमूल्य. सं. १९७७ श्रं. रत्न. १० ( ३९२,  
६३६ )

२९३१ स्तवन संग्रह. भाग पहली. रु. ०-२-० ( ६८ )

भाग दोजो. रु. ०-२-०

भाग त्रीजो.

रु. ०-८-० सं. १९६८ ( ६ )

( ११ )

भाग दुसरा. रु. ०-२-० ( ६८ )

भाग तीसरा. भेट. ( ६८ )

२९३२ स्तवनावली. भा. १ लो. रु. ०-८-०

२९३३ ( जैन ) स्तवनावली. ( सं. क. ७७७ )

" " हिन्दी संग्रहीत. रु. १-८-० ( ३६६ )

२९३४ स्तवनावली. भा. २ जो. रु. ०-४-०

भा. ३ जो. रु. ०-६-० [ ( १०४ )

२९३५ स्तवनावली. सं. १९६२ त्रीजी आष्ट्रति. रु. १-८-०

" द्वितीय खंड ( दादाजीका ) संग्रह कर्ता सह:  
तावचंद सं. १९०६ हिन्दी लभ्य. रु. ०-४-०  
( १०४, ३६६ )

२९३६ हीयोकी स्वाधीनता हिन्दी. रु. ०-१२-०

२९३७ हीयोपयोगी गीत संग्रह. रु. ०-१-०

२९३८ ही शिक्षण. हिन्दी. सं. १९७८ ( ७७८ )

२९३९ ही सुबोधमात्रा. रु. ०-३-० पा. ६८ पद्य. ( १०८ )

२९४० ही सुख दर्पण मासीक भावनगर. ( ४४ )

[ स्थविरा ] २४३ [ स्थविरा ]

२९४१ स्तुति कल्पलता, ( यशो विजयजी कृत ) रु. ०-८-०  
( कीमत नयी ) भाषनगरना रत्ननजी वीरजी प्र. की.  
नयी. ( म. ७८०, ५० )

२९४२ स्तुति संग्रह अवचूरि सहित (पाना) वण्डभट्टसूरिविरचिता。  
( जिनप्रभसूरिविरचिता इत्यादि संग्रह. ( प्रति ) ( ३३,  
३२९, ५० )

२९४३ स्तोत्रभानु, नन्दनविजयकृत. ( ३८५, ३८६ )

२९४४ स्तोत्र रत्नाकर. प्रथम भाग. सटीक.

( १ ) श्री धर्मयोपद्मरि कृताभिश्चतुर्विश्वति जिन  
स्तुतिभिः

( २ ) धर्मसिंह कृत. श्री वीर नेमि—सरस्वती स्तुति  
गर्भित समस्यावद्भक्तापर स्तोत्र. व्रयेण संगृहीतः

( ३ ) उदयमुनिप्रणीत वाच्य प्रकाशेन चमिलितः  
( ३३, २२९ )

” ” द्वितीय भाग सटीक. जिनबछुभकृत  
पश्चोत्तर शतक, जयतिलकसूरिकृत चतुर्विश्वति चित्र  
स्तव, पूर्व सूरि कृत. पश्चात्यादी पार्खचंद्रकवि कृत, महा-  
वीर स्तव तथा वर्धमान स्तोत्र द्वय श्री पार्खजिनस्तोत्र  
पट्केन संग्रहीत, नेमि स्तवन, विहरमाण स्तव, एका-  
सर विचित्र काव्य पद स्लोकी, चतु स्लोकी स्तुति सं.  
१९७० रु. १-२-० ( ३३, २२९, ५० )

२९४५ स्थल नामकोश भराडी. ( ५० )

२९४६ स्थविरावली. मेरुतुंगाचार्य कृत. ( जुओ साहित्य संशोधक  
संघ २ अंक २ ) ( ८८ )

[ स्थविरा ]	२४४	[ स्नानपूजा ]
२१४७ स्थविरावली चरित्र परिषिष्ठि पर्व हेमचंद्राचार्यकृत. वाय ईर्पन जेकोबी. ( ४२१ )		
२१४८ स्थविरावली चरित्र अथवा परिशिष्ठि पर्वम् त्रिपष्ठि शकाका. पुरुष चरित्रनो विभाग एडीटेड घोय. एच जेकोबी.		
१ यी ५ विभाग पूर्ण रु. १-०-० ( हेमचंद्राचार्य )		
स्थविरावली टीका. रु. १-०-०		[ ( २९ ) ]
२१४९ स्थानकवासी बीजी कोन्फरन्सनो रीपोर्ट. रु. ०-६-०		
२१५० स्थानांग सूत्र ( पूर्वार्ध. ) रु. २-१२-० मू. क. सुधर्मा स्नानी. टी. अभयदेव सूरि. ( २८, १६ )		
„ „ ( उत्तरार्ध ) टीका. रु. ४-०-० सं. ११२० ( २८, १६ )		
स्थानांग सूत्र. प्रथमाद. रु. ४-०-०		
„ „ उत्तरमाण. रु. ०-२-० ( २८ )		
२१५१ स्थूलीभद्र. रु. ०-२-०		[ संस्कृत. ( १६ ) ]
२१५२ स्थूलभद्र चरित्र. मूलकर्ता जयानंदसूरि. रु. ०-२-० स्थूलभद्र चरित्र. ( पाना ) रु. १-०-०		
स्थूलभद्र चरित्र. जै. ध. प. ग्रा. भेट. ( ६ )		
„ „ रु. ०-२-० ( प. ५३९, ६९३, १० )		
२१५३ स्थूलीभद्रनी शीयङ्ग वेल. विगेरे. रु. ०-४-०		
„ „ „ एकली घणको. ३ ( ७०३, ७८१ ).		
२१५४ स्नानपूजा रु. ०-६-०		
„ आत्मारामजी कृत शाही. रु. ०-३-०		
„ वीरविजयजी कृत गुजराती. रु. ०-२-०		

,, मुद्दिसागरसूरि कृत. रु. ०-२-० ( १५, ५६ थी  
६२, १८४ )

,, ( जुओ देवचंद्र भा. २ वि. १ )

२९५५ स्नात्र पंचाशिका तथा मुनिदान उपर कथाओ गुजराती.  
मुनिसुंदरसूरि शिष्य थी शुभशीलगणीजी कृत. विद्या-  
शाळा. सं. १९३० मां शिला प्रेसमां रु. ०-१२-०  
( १५५, ५० )

२९५६ स्नात्रविधि. वीजी आद्वति हिन्दी. सं. प्रा. सेतावचंद्र ना-  
हार ( ३६६, १०४ ) रु. ०-३-०

२९५७ स्नात्र सत्तरमेदी, विस्थानक पूजा. जै. ध. प. ग्रा. भेट(६)

२९५८ स्नात्रादि स्तवनावली रु. २-०-०

,, ,,, प्रकटकर्ता “ जैन ” की. अपूर्व (४४)

२९५९ स्फोट सिद्धि न्याय विचार.

२९६० स्यादि शब्द समूच्यय. कविराज अमरचंद्रसूरि विरचित.  
बालचंद्र संशोधित. रु.०-१०-० ( १४, ४७, १४६, ५० )

२९६१ स्याद्वाद अनुभव रत्नाकर सचित्र ( हिन्दी ) रु. १-८-०  
( प. ९ )

२९६२ स्याद्वाद अनुभव रत्नाकर. चिदानंदजी कृत. : सं. १९५१  
( प. ७८२, १२ )

२९६३ स्याद्वाद कलिकाटकानि विग्रे. ( ५० )

२९६४ स्याद्वाद विन्दु दर्शनविजयगणि. रु.२-०-० ( ३८५, ३८६ )

२९६५ स्याद्वाद भाष्या. ( प्रमाणनय तत्त्व प्रकाशिका ) मूलकर्ता  
शुभविजयगणी. रु. ०-१-६ ( १६, ५० )

स्याद्वाद ]

२४६

[ स्वरोदय

२९६६ स्याद्वाद मंजरी मूळ. (काशीना छापनी) श्री मल्लीषेणसूरि  
विरचित. सिद्ध हेम निर्मित वीतराग स्तुति व्याख्यान  
रूपा. रु. १-०-० ( १४, ४७ )

, , ( ५६६ )

" " हेमचंद्रकृत. रायचंद शास्त्रपाला. अन्य-  
योग व्यवच्छेदिका नामकस्तुतिकी वि० टीका रु.  
४-०-०

" " मूळ ( भाषान्तर सहित ) रु. ४-०-०  
" " भाषान्तर गुजराती. मूळकर्ता. हेमचंद्रा-  
चार्य. टीकाकार मल्लीषेणसूरि. गुर्जरभाषा करता  
तथा छपावीने प्र. कर्ता रु. ४-०-० ( ३२, ५० )

२९६७ स्याद्वाद रत्नाकर ( ५० )

२९६८ स्वामि विवेकानंदना पत्रो. अंशोजी. भा. क. मोहनलाल  
दलीचंद देशाई. स्वामिजीना जीवनसहित सने १९१२  
सं. १९६८ गु. अनेक धार्मिक सापाजिक विषयने च-  
र्चापत्रो. रु. ०-५-० सस्तुसाहित्यवर्धक कार्यालय.  
अमदाबाद.

२९६९ सृष्टिवाद परीक्षा. हिन्दी ( ११६, २०४ ) टेबट नं. १७  
की. एक पैसो.

२९७० स्वमचिन्तामणी भाषान्तर. मराठी ( ५० )

२९७१ स्वमपदीप ( प्रत ) रु. ०-६-०

२९७२ स्वरमालिका. ( ५० )

२९७३ स्वरोदय ज्ञान, ध्यानमाळा, पुढगलगीता विग्रे. रु. ०-८-०  
चिदानंदजीकृत. तथा ज्ञानविमलसूरिकृत ध्यानमाळा ( ७ )

[ स्वाध्यय ]

२४७

[ हरिभद्र ]

२९७४ स्वाध्याय गुंहलीसंग्रह. ( ६८ )

२९७५ स्वाध्यायमाला. प्रथम रत्न रु. ०-१-०

२९७६ स्वानुभव दर्पण. ले. माणेकलाल घेलाभांड विवेचनकार.  
लालन. रु. ०-१२-० ( ७८३ )

२९७७ स्वामि दयानंद और. जैनधर्म वादग्रन्थ. सं. १९७२ रु.  
०-८-० ( ७८४, ५६९, ७८५ )

२९७८ स्वामिवात्सल्य. गु. ( इनामी निवंध. नं. २ ) ( ७८६,  
७८७, ५० )

ह.

२९७९ हनुमान चरित्र. रु. ०-६-०

२९८० हमीरकाव्य, संस्कृत ( इन्हीं नोट सहित ) रु. १-४-०

२९८१ हमीरमद मर्दन. जयसिंहसूरिकृत. रु. २-०-० ( १३८ )

२९८२ हरिवल मछीनो रास. ( जुओ आनंदकाव्य महोदधि.  
पौ. ३ ऊं )

२९८३ हरिवल मछीनो रास. मुनि लब्धिविजयजीकृत. र. सं.

१८१० महासुद २ भगुवारे. ( निष्ठमार्थी उद्धृत. )  
( जुओ कर्चनुंकुल वृक्ष पाटे विशेष हकीकतमां चालु  
नंवरे ) ( ७ )

२९८४ हरिभद्रसूरि ग्रन्थमाला. रु. ०-४-० ( ६, ५० ) प्रति.  
हरिभद्र.

( १ ) शास्त्रवार्ता समुच्चय. सस्त्रवक.

( २ ) पद्दर्शन समुच्चय. ( हरिभद्र )

( ३ ) अष्टक हरिभद्र.

- २९८५ हरिभद्रसूरि चरियं, धनेश्वरसूरि, साधारण संस्करण. रु. २-०-० राजसंस्करण. रु. ३-०-० (५६, ७६, ५०)
- २९८६ हरिभद्रसूरि चरित्रम्. रु. ०-४-० (५६, ७६)
- २९८७ हरिविक्रमचरित्रनुं भाषान्तर, गुजराती. रु. १-८-०
- २९८८ हरिविक्रमचरित्र संस्कृत. रु. ८-०-०
- २९८९ हरिथंद्र राजानो रास. रु. ०-६-०
- ” ” ” सं. १६९७ कनक सुंदरनो  
लखेलो. (१२९, ६३) [५०]
- ” ” ” कनक सुंदर विरचित. (७,
- २९९० हरिपेण चक्रि चरित्र. (संस्कृत) ग्रि. प. श. पु. चरित्र-  
ना सातपा पर्वमां वारपा सर्गमां छे. हेमचंद्राचार्य विरचित. (२०, ६)
- २९९१ हरि विक्रम चरित्रनुं मराठी भाषान्तर. रु. २-८-०
- २९९२ हरिभद्र सूरि चरित्रम्. (५६, ७६, २५)
- २९९३ (श्री) हरिभद्राचार्यस्य समय निर्णय. ले, जिनविजय.  
(८३, ५०)
- २९९४ हरिविक्रमचरित्र. सने १९०७ अं. ९६ रु. १-८-०
- २९९५ हरिहर मुभापितम् (६) [ (३३, ५०)
- २९९६ हर्ष हृदय दर्पण. बुद्धिसागर मुनि खरतर गत्तीकी की  
तरफसे. (७१)
- २९९७ हर्षवार्ता ननापो लेख. (७१)
- २९९८ हस्त संजीवीनी भाषान्तर. क. मेघविजयं उपाध्याय सा-  
मुद्रिक अलभ्य. दर्शनविजय रु. ०-४-० (७८८)

हारावलो ] २४९ [ श्री

२९९९ हारावलो पुरुषोत्तमदेव प्रणीत. ( जुओ अभिधान संग्रह. )  
भा. १ अन्नैन.

३००० हारित दीपावश्यक ट्रिप्पण. ( ५० ) अन्नैन.

३००१ हारिभट्रीयावश्यक वृत्ति टीप्पणकम् मलघारगच्छोय. हेम-  
चंद्र मूरिमूत्रितम्. रु. २-१२-० ( १६, १ )

३००२ हिंगुल प्रकरण अर्थ सहित. ( पाना ) विनयसागरोपाध्याय.  
रु. ०-५-० ( भा. क. ७, ५० )

३००३ हितशिक्षा. रु ०-२-०

३००४ हितशिक्षानो रास. थावक रूपभद्रासजी कुत. सं. १६८२  
वीजी आवृति सं. १९५२. ३. १-०-० ( ७ )

३००५ हितोपदेश. संस्कृत, इंग्रेजी अने मराठी कठीण शब्दना-  
कोप साथे वाय ए. डूबीन आनोल्ड एम. ए. पीन्सी-  
पाल पूना कोलेज. ( १६८ )

३००६ हितोपदेश. ( ६८ )

,, भाषान्तर कर्ता धीमतराम. ( ७८९, ९५ )

,, वैदक. रु. १-४-०

३००७ हिदायत चुत परस्तिये जैन. शान्तिविजयकृत. ( निपाणी )  
कुंदनपलजीका लेखका जवाब.

३००८ हिंदी जैनशिक्षा भा. १ लो. रु. ०-०-६ ( ३०१, ५० )

,, „ भा. २ जो. रु. ०-०-६ ( ३०१, ५० )

„ „ भा. ३ जो. ( ३०१, ५० )

„ „ भा. ४ यो. रु. ०-२-० ( ३०१, ५० )

३००९ ( श्री ) हिन्दी जैन साहित्यका इतिहास. सप्तम हिंदी  
साहित्य संमेलन के लीप लिखा गया निवंथ. नाभु-  
राम प्रेमी सं. पा. जैन हितेपी ( दि. ) रु. ०-६-०  
( ९०, १४६ )

- ३०१० हिंसा निषेध ( निर्धन ) रु. ०-१-०
- ३०११ " ही " ओर " भी " पर विचार. लघुविजय. रु.
- ३०१२ हीरपश्च. (पाना) रु. २-४-० (५०) [ ०-१-६ (४८)
- ३०१३ हीरपश्चावली. रु. ०-८-० ( ५०, ( ७९१. प्र० ) )
- ३०१४ ही प्रश्नोत्तराणि संस्कृतम्. पंडित श्री कीर्तिविजयगणि  
समुचित. ( ५० )
- ३०१५ हीरपश्चावलि रु. ०-८-० ( ७९३, ७९१, ६३ )
- ३०१६ हीरप्रश्नापर नाम प्रश्नोत्तर समुच्चय ( प्रति ) पं. कीर्ति-  
विजयगणि समुचितः श्री हंसविजय लायब्रेरी फौ.  
छोटालाल जेसंगभाइ मुतरीया. अमदावाद. लुणसावाडो
- ३०१७ हीरविन्यसूरिनुं चरित्र. रु. ०-१-०
- ३०१८ हीरविन्यसूरि रास. संघवी रूपभक्ति प्रणीत. ( जुओ आ-  
नंदकाव्य महोदधि यो. ५ मां छे ) ( १६, ११७, १२८ )
- ३०१९ ( श्री ) हीरविजयसूरि ( जगद्गुरु ) ले. ललितविजय. ( ८८ )
- ३०२० हीरसूरी महराजनुं चरित्र. रु. ०-३-० सं. १९४९
- ३०२१ हीररत्नसूरीन्द्र नमस्कारादि सूत्र. ( २२ ) [ ( प्र. ७९४ )
- ३०२२ हीरसूरि रास. नयसुंदर प्रणीत. ( जुओ आनंद काव्य  
महोदधि यो ५ मु )
- ३०२३ हीरसौभाग्य काव्य. संस्कृत टीकायुक्त श्री देवविमलगणि  
विरचित स्वोपदेश्या व्याख्यास समलंकृतम्. हीरविजय-  
सूरिनुं जीवनवृत्तान्त छे. इ. १९०० मां छपायो छे रु  
५-८-० काव्यपाला ग्रं. नं. ६७ ( ६, १० )
- ३०२४ हुकमविद्यास हुकमसुनि. ( २? )
- ३०२५ हेमलघुपत्रक्रिया व्याकरण रु. १-८-०
- ३०२६ हेमलिंगानुशासन संस्कृत. अवचूरि सहित. हेमचंद्राचार्यरूप-  
रु. १-६-०, रु. ०-८-०, रु. ०-५-० ( १४, ४७ )

हेमवि ]

२६१

[ हृदय

- ३०२७ हेमविभ्रम सटीक गुणचंद्रसूरि विरचित वनारस मं. नं. ३४  
रु. ०-४-० ( १४, ४७, ५०, १७, ६, )
- ३०२८ हेमशन्दानुशासन वृहद्वृत्ति लघु न्यासयुक्त. रु. १०-०-०  
चार अध्याय चार पाद सहित हेमचंद्राचार्य.  
" " वीजो माग पांचमाथी आठमो दुरो. हेम-  
चंद्राचार्य कृत. [ हित. ( ७२६, ७९५ )
- ३०२९ हेमधातुपारायण हेमचंद्राचार्य कृत. स्वोगङ्ग कृत टीका स-  
३०३० हेमलघुपत्रिया उपाध्याय विनयविजयजीकृत. सं. १९७४
- ३०३१ होरी संग्रह रु. ०-६-० [ संकृत व्याकरण ( ६, १० )
- ३०३२ हंसराज बहुराजनो रास. जिनोदयसूरि विरचित शीलादि  
महात्म्यरूप सं. १९५२ ( ७,५० ) रु. ०-६-०  
" " कथा सर्वसुन्दरसूरि पलवारी गच्छीयकृत ( ५ = )
- ३०३३ हंसविनोद स्तवन स्तोत्रनो संग्रह ( शास्त्री ) रु. ०-१८-०  
( ५२, २३७, १७ ) सं. १९५९
- ३०३४ हृदय प्रदीप पद्मिनीका ( संकृत ) ( जुओ पक्षरण रत्ना-  
" " रु. ०-४-० ( ६ ) [ कट मा. ३ )
- ३०३५ हृदय प्रदीप उपरनानुं गुजराती मापान्तर सं. १९७३  
मूल टीका अने भाषान्तर की० उत्तरान्तर ( ३ )



## पठीथी मलेल शेष ग्रंथोनुं परिशिष्ट.

- १ अ. अक्षर और जैनधर्म हिन्दी रु. ०-२-३ (४८)
- ४ क. अजितनाथ और संभवनाथ चरित्र हिन्दी रु. ०-२-०
- ५ अ. अजितशान्ति स्तवन हिन्दी रु. ०-०-६ (४८) [(४८)]
- २० अ. अध्यात्म कल्पद्रुम श्रीनी आवृति गु. रु. २-८-० (६)
- ४३ अ. अनगार धर्मामृत पं. आशापरभट्ट. रु. ४-८-० (४४)
- ४३ व. अनगोल मोती (शिक्षाप्रद भजन) उर्दू रु. ०-१-३ (४८)
- ४३ क. " " " हिन्दी रु. ०-१-६ (४८)
- ४५ अ. अनायीसुनि. हिन्दी रु. ०-१-० (४८)
- १२३ अ. अर्धमाघधी कोष. भाग पहलो. सं. हिं. गु. तथा इंग्लिश साथे. (६)
- १३० अ. अवधानना प्रयोगो (रत्नचंद्रजी स्वामी) गु. ०-४-० (६)
- १५८ अ. आगमसारका हिन्दी भाषान्तर. (७७)
- १६० अ. आगमसारोद्धार तथा अध्यात्मगीता गु. ०-६-० (६)
- २३२ अ. आदिश्वर भगवानका जीवन चरित्र भाग १-२ प्रत्येक रु. ०-१-३ (४८)
- २४४ अ. आस पीमांसा प्रमाणपरीक्षा सं. रु. ०-१४-० (६)
- २५७ अ. आर्यों की प्रलय हिन्दी रु. ०-१-० (४८)
- २७४ अ. इश्वरास्तित्व हिन्दी रु. ०-०-६ (४८)
- २७९ अ. उत्तमकुमार चरित्र हिन्दी रु. ०-२-० (६)
- ,, व. उत्तमकुमार हिन्दी रु. ०-२-० (४८)
- २८१ अ. उत्तराध्ययन सूत्र कर्मक्षसंयमी टीका भाग १ लो छ अ-ध्ययन सं. रु. ३-८-० (६)
- ३०० अ. उवसर्गहर स्तोत्र लघुवृति सं. रु. ३-०-० (६)
- ३०३ अ. एक आदर्शजीवन हिन्दी रु. ०-१-० (४८)

३२७ अ. कन्या एजन्सीका व्यापार, रु. ०-१-० (४८)

३५५ अ. कलाकृति विगरेनी कृया रु. ०-३-० (६)

३४४ अ. कर्मग्रंथ चोयो हिन्दी रु. २-०-० (६)

, व. कर्मग्रंथ भाग ? लो. गु. रु. ०-८-० (६)

३४८ अ. कर्मविचार गु. रु. ०-४-० (६)

३५६ अ. कलीयुगियोंकी कुलदेवी हिन्दी रु. ०-०-३ (४८)

३५८ अ. कल्पसूत्र मूल श्री भद्रवाहु स्वापि विरचित.

Edited with an historical introduction, notes  
and a Prakrit glossary by H. Jacobi 1:79  
Germany 10-0-0.

३६० अ. कल्पसूत्र सुत्रोधिका संस्कृत रु २-०-० (६)

२९९ अ. कीरणाक्लो मेटनी पत्र २०५ सं. १९७८ (१७)

४०४ अ. कुमारपाल चरित्र पृ. २०० रु. १-४-० (३६९)

४०८ अ. कुमारपालमहाराजा ने हेमचंद्राचार्य रु. १-४-० (६)

४२२ अ. केवलज्ञान पहेला भाग उर्दू. रु. ०-१-० (४८)

४२३ अ. केशीमुनि अने परदेशीराजा पृ. १०० रु ०-६-०  
( ३६९ )

४२७ अ. कोल सप्ततिका रु. ०-१-६ पत्र ८ सं. १९६८ (१७)

### क्ष.

३०३६ क्षत्र चूढामणि काव्य संस्कृत रु. १-०-०

३०३७ क्षमाकुलकादि संग्रह. रु. ०-३-० ( ६ )

१ क्षमाकुलक.

२ इन्द्रिय विकार निरोध कुलक.

३ अध्यात्म वाचनी.

४ शुद्धगळ गीता.

५ हितशिक्षा छत्रीशी.

६ दया छत्रीशी।

७ प्रक्षीर्तना छ दहा।

३०३८ क्षमापना बुद्धिसागर सूरि. ( १५, ५८ यी ६२, १८४ )  
 ३०३९ क्षमायुनिजीका संक्षिप्त जीवनचरित्र. ले. मुनिराज कर्पूरा.  
 ३०४० क्षमा कृषि मूल, रु. ०-१-० ( ८८ ) [ रविजयमी ]  
 ३०४१ क्षामणा पत्रिका हिंदी. ले. बुद्धिसागर ( केसरविजयना )  
     ( प्र. ७०८, ५० )

०४२ शुल्क भवावलि प्रकरणम्, धर्मशेखरगणि. सं. १९६८  
भवनी आवलिकाओतुं स्वरूप निरुपण करेल छे. मूल  
प्रकृत विवरण संस्कृत. रु. ०-१-० ( २७ )

३०४२ खेत्रसमाप्त स्वनशेखरकृत मूळ तथा बाड़ावबोध सहित।  
 ( जुओ प्रकारण रत्नाकर भा. ४ यो )

३०४४ क्षेत्र समास प्रकारण (स्वोपद्ध दीक्षया भूषितम्) ग्रं. रत्न  
नं. ४६ रु. २-०-० (१७) (अलभ्य)

४३३ अ. खनककुमार चरित्र हिन्दी रु. ०-२-० (६८)

४३६ अ. सुलासा मजहब उम्मीद रु. ०-१-० (४८)

५०३ अ. गुरुगण छत्रीशी भापान्तर रु. -८-० ( १७ )

५८० अ. चरित्रसार रु. ०-८-० (८४४)

५८३ अ. चातुरमासका पहिले हिन्दी रु. ०-२-० (६)

५८८ अ. चारित्रपूजा हिन्दी रु. ०-६-० (६)

५९५ अ. चिकागो प्रभोचर उक्त ०-१२-० (४८)

६२२ अ. चोरासी प्रवंध गद्य थी राजशेखर मुस्कित रु. ६-०००

६३६ अ. चंद्रनवाला महासतीन् चरित्र रु.२-४-० (६) । (८४)

६८१ अ. ज्यविजय कथा रु. ०-३-० (६)

६८३ अ. जयानंद केली रास. रु. १-०-० (६)

७३९ अ. जीवनचरित्र पहावीस्सापी उर्द्धे रु. ०-२-० (४८)

- ,, च. , श्रीमद विज्यानंदसूरि हिन्दी रु. ०-२-० (४८)  
 ७५६ अ. जैन इतिहास भाग १-२ रु. ०-१-० दरेकनो (४८)  
 ८२८ अ. जैनधर्मकी अनेकान्तात्मिकता हिन्दी रु. ०-०-९ (४८)  
 ८३० अ. जैनधर्मके सिद्धान्त हिन्दी रु. ०-०-६ (४८)  
 ८७७ अ. जैनफीलोसोफी हिन्दी रु. ०-०-९ (४८)  
 ८८२ अ. जैनभक्ति आदर्श हिन्दी रु. ०-०-६ (४८)  
 ८९० अ. जैनपतसार तथा हिन्दु पतसार उर्द्दु रु. ०-२-९ (४८)  
 ८३० च. जैनधर्मको अद्विज्ञातत्व हिन्दी रु. ०-१-० (६)  
 ८९६ अ. जैन मेघदुत रु. २-०-० पत्र १७६ सं. १९८० (१७)  
 ८९८ अ. जैन रामाशुण हिन्दी रु. ३-०-० (४८)  
 ९११ अ. जैनवार्तिक वृत्ति सहित काशी रु. १-१२-० (८४४)  
 ९१६ अ. जैन विविध दाव संग्रह हिन्दी रु. ०-८-० (६)  
 ९२७ अ. जैन शिक्षणपाला पहेली चोपडी गु. ०-४-० (६)  
 ,, च. „ बीजी चोपडी „ ०-६-० (६)  
 ९६० अ. जैन सूचोय भक्तिपाला गु. रु. ०-५-० (६)  
 ९७० अ. जैन स्त्री रत्नो गु. रु. १-०-० (६)  
 ९७२ अ. जैन स्तुति चरित्र गु. रु. ०-८-० (६)  
 १०१४ अ. जंशुद्वीप प्रह्लित, शान्तिचंद्र वाचकेन्द्र विहित विवरण.  
 रु. २५-०-० (८४४)

ल.

- ३०४५ ज्ञाताधर्मकथाङ्गम् अभयदेवसूरिसूत्रित विवरण युक्त. रु.  
 १-१२-० (२८, १६)  
 „ „ वालाव वोध. (५०) वाखुवाळ.  
 „ „ सटीक. (५०)  
 ३०४६ ज्ञाताधर्मकथा. (२४, १२)

- ३०४७ ज्ञानासूत्र मूल, टीका, अर्थ युक्त.
- ३०४८ ज्ञानासूत्र सटीक ( पाजा ) रु. १-१२-०
- ३०४९ ज्ञान थोकडा भा. १-२-३-४ भेट हिन्दी मारवाडी.
- ३०५० ज्ञान दर्पण. रु. ०-४-० [ ( ४३ )
- ३०५१ ज्ञान निवन्ध. ( जुओ यशोविजयजी अंथपाला ( समा ) )
- ३०५२ ज्ञाननो बगीचो. भा. १-२-३ रु. १-१-० ( इ. १८९० )
- ३०५३ ज्ञान पञ्चशी ( जुओ आसमहितोपदेश ) [ ( ३६२ )
- ३०५४ ज्ञान पञ्चमी. रु. ०-६-०
- „ कथा ग्रं. नं. १३ ( ७३, १९७ )
- „ फी. ( ६ )
- „ अने तेनुं उद्यापन मावजी दामजी शाह. इ. १९८० उपदेश, कथा, प्रकार, विधि अने उद्यापन पद्धति सहित. रु. ०-४-० ( ७९९ )
- „ कथा ( ५० ) [ कीमत नयी. ( २१ )
- ३०५५ ज्ञानप्रकाश प्रकरण कर्ता हुकममुनिजी महाराज. सं. १९४७
- ३०५६ ज्ञान बहुमान स्तुति. ( जुओ देवचंद भा. २ वि. १ )
- ३०५७ ज्ञानबाजी ( साढ़ी ) रु. ०-२-०
- ३०५८ ज्ञानविन्दु ज्ञानदुः लक्षण ( संस्कृत ) ( १४, ४७, १०, ६ )
- ३०५९ ज्ञानभूषण हुकममुनि. ( २१ )
- ३०६० ज्ञानमाला भा. २-२ भेट. ( ८०० )
- ३०६१ ज्ञानपंजरी टीका. २ सं. १७९६ का. सुद. ६. नवानगर ( जामनगर ) ( जुओ देवचंद भा. २ वि. १ लो. )
- ३०६२ ज्ञानविमल सूरि चरित्र ( प्रत ) मुक्तिविमल कृत. रु.
- ३०६३ ज्ञानविलास. हुकममुनि. ( २१ ) [ ०-४-० ( ७३ )
- ३०६४ ज्ञान शिवल विलास. भा. १ लो. सं. १९६५-६६ रु. ०-८-० ( १०३, ८०१, ८०२, २१ )

” ” भा. २ जो. (५०, १०३, ८०३,  
८०२, २१)

३०६५ ज्ञानसार यशोविजय उपाध्याय कृत. (गंभीरविजय कृत.  
टीका युक्त) सं. १७२८) चत्रीस अष्टक छे. पूर्णाष्ट-  
कादि. सं. १९६९ ग्रं. नं. ३७ रु. १-०-० (१७,  
६, ८०३)

” भापान्तर. भा. क. दीपचंद छगनलाल शाह.  
बी. ए. प्र. कर्ता हरीचंद छगनलाल. भावतगर. बीजी  
आवृत्ति. रु. १-०-० भा. क. (८०४) प. क. (८०५)  
” सटीक. (५०)

” (अध्यात्मोपनिषद्) सूत्र कर्ता. ऊ. यशोवि-  
जय तथा आवकविधि मूल. कवि घनपाल. भेट. (६७)  
” ज्ञानपंजरी टीका देवचंदजी टीकाकार यशो-  
विजयजी कृत. (१७)

” अष्टक अर्ध युक्त. रु. १-०-०

” ” टीका यशोविजयजी कृत. पं. गंभीरवि-  
जयजी गणि कृत टीका युक्त. रु. ०-१२-० (६)

३०६६ ज्ञानसार अष्टक टीका अधुरी रु. ०-१२-०

३०६७ ज्ञानसार बीजी टीका (पाना) (रत्न ३८) यशोविजय  
उपाध्याय संकलितम् देवभद्रमुनिकृत टीका. रु. १-०-०  
(१७)

३०६८ ज्ञानामृत काव्यकुंज (अपूर्व अध्यात्म प्रथ) गुजराती ज्ञान-  
सार अष्टक गद्य, पद्य. अनुवाद सहित. रु. ०-१२-०  
आ. म. ग्रा. भेट (१७)

३०६९ ज्ञानावली मूल भाषा हिन्दी सह. रु. ४-०-० (३२५)

- ૩૦૭૦ જ્ઞાનાવલી પ્રયપર્વંડ સંગ્રહકર્તા સેત્તાબચ્છદ નહાર બહાદુર  
સ. ૧૯૬૬ ત્રીજી આદૃતિ હિન્દી ધાર્મિક રાસ સમ્જાપ  
( અલઘ્ય ) ( ૨૮૩, ૩૬૬, ૧૦૪ )  
,, દ્વિતીયપ્રાંડ. રુ. ૧-૪-૦ સ. ૧૯૬૨ લઘ્ય.  
( ૨૮૩, ૩૬૬, ૧૦૪ ) [ ૧-૦-૦ ( ૬ )
- ૧૧૬૮ અ. દશ વૈકાલીક સૂત્ર શીકાનું માપાન્તર ભાગ ૧ લો રુ.  
૧૧૬૯ અ. દયા દર્ષણ હિન્દી. રુ. ૦-૦-૨ ( ૪૮-૦ )
- ૧૧૭૭ અ. દાનપર્વતીપ માપાન્તર. રુ. ૩-૦-૦ પત્ર ૪૯૬ મા.  
ક. ધ. ચતુર વિભય મહારાજ. ( ૧૭ )
- ૧૧૮૮ અ. દિલ્હીગીરી વસ્તા નરીદ્વારોકા ગુલ્દસ્તા ઉર્ડુ. રુ.  
૦-૧-૩ ( ૪૮ )
- ૧૨૦૧ અ. દૂર્લભકાવ્ય કલોલ ગુ. રુ. ૧-૩-૦ ( ૬ ).
- ૧૨૦૪ અ. દેવગુરુ ધર્મકા સ્વલ્પ ઉર્ડુ. રુ. ૦-૧-૬ ( ૪૮ )
- ૧૨૨૪ અ. દેવનંદ નરકેન્દ્ર પ્રકરણ વૃત્તિયુત રુ. ૧-૮-૦ ( ૪૪ )
- ૧૨૪૫ અ. દોદસો ગાયાનું સ્તવન ગુજરાતિ રુ. ૨-૦-૦ ( ૬ )
- ૧૨૭૧ અ. ટ્રૌપર્દી હિન્દી રુ. ૦-૧-૩ ( ૪૮ )
- ૧૨૯૦ અ. ધનપાલ પુરીદ્વિત યાને તિલકમંજરી રુ. ૦-૪-૦ ( ૩૬૯ )
- ૧૨૯૫ અ. ધન્યકથાનક્ષમ્ય રુ. ૦-૫-૦ ( ૪૪ )
- ૧૩૦૦ અ. ધમ્મલ કુપાલચરિત્ર શાસ્ત્રી રુ. ૧-૦-૦ ( ૬ )
- ૧૩૦૪ અ. ધર્મકો જદ સદા ઇરો ઉર્ડુ. રુ. ૦-૨-૬ ( ૪૮ )
- ૧૩૦૮ અ. ધર્મદચક્યા સંસ્કૃત રુ. ૦-૨-૦ ( ૩ )
- ૧૩૨૧ અ. ધર્મવિન્દુ માપાન્તર ગુ. રુ. ૧-૨-૦ ( ૬ )
- ૧૩૩૩ અ. ધર્મવિધિપ્રકરણ માચર્યા રુ. ૧-૮-૦ ( ૬ )
- ૧૩૭૩ અ. નયચક સમાદ રુ. ૧-૪-૦ ( ૪૪ )
- ૧૩૯૭ અ. નવતત્ત્વ યાને જેન ફિલોસોફી ઉર્ડુ. રુ. ૦-૬-૦ ( ૪૮ )  
, બ. નવતત્ત્વ હિન્દી રુ. ૦-૪-૦ ( ૪૮-૦ )

- १४१२ अ. नवपद पूजा अर्थ साये नवपदयंत्र तथा मंडळना फोटो  
साये रु. १-४-० पत्र ३६४ यशोविजयनी उपाधाय  
कृत. सं. १९८१ (६)
- १४१७ अ. नवस्मरण सचित्र भावार्थ साये गु. रु. २-०-० (६)
- १४२५ अ. नवदययंत्री उपाख्यान सं. रु. १-०-० (६)
- १४२७ अ. नेपनाथ चरित्र भाषान्तर रु. २-०-० प. २३२ (१७)
- १५६८ अ. पर्युषण महात्म्य वालानबोध रु. १-०-० (६)
- १५९५ अ. पान्डव चरित्र शुभर्धन गणिकृत रु. ३-०-० (८४४)
- १६०५ अ. पारसचरित्र उर्द्द रु. ०-१-३ (४८)
- १६१२ अ. पार्षदनाथ चरित्र वादिराज सूरिकृत (८४४)
- १६२१ अ. पाली शब्दकोष गप दीपिका पाल रु. ५-०-० (६)
- १६२६ अ. पिंड निर्युक्ति भद्रबाहु स्वामि प्रणीत सभाप्त की. रु.  
३-८-० (८४४)
- १६५५ अ. पूजासंग्रह हिन्दी रु. ०-१२-० (४८)
- “ व. “ आत्मवल्लभकृत रु. १-८-० पत्र ४८४ आ-  
चार्य वल्लभविजयकृत सं. १९८१ (१७)
- १६६७ अ. पूर्वतीर्थ स्तवनावली हिन्दी रु. ०-४-० (४८)
- १६६९ अ. देतीसबोल हिन्दी रु. ०-४-० (४८)
- १६७० १ पंचकल्याणक पूजा रु. ०-१-० हिन्दी (४८)
- “ २ पंचनिर्ग्रीष्मी रु. ०-८-० पत्र ५६ सं. १९७४ (१७).
- “ ३ पंचपरमेष्ठि गुणपाला भाषान्तर रु. १-८-० (१७)
- “ ४ पंचप्रतिक्रमणमूल्र अचलगच्छ १-८-० (६)
- “ ५ “ खरतरगच्छ २-४-० (६)
- “ ६ “ विधिगच्छ ५-०-० (६)
- “ ७ पंचकिंगी प्रकरण सं. रु. २-८-० (६)
- “ ८ पंचमीकहा इतिहासीक ग्रंथ रु. ६-०-० (८४४)

- १६७२ अ. प्रकरण पुष्पमाला पुष्प १ लो रु. ०-६-० (३७)
- १६७३ अ. प्रकरण मुखसिन्हु प्रथम भाग सं. गु. ०-८-० (६)
- ,, ब. " वीजो भाग „ „ १-८-० (६)
- ,, क. प्रकरण संग्रह भाग २ हिन्दी रु. १-०-० (६)
- ,, ढ. प्रतिमा छत्रीशी हिन्दी रु. ०-०-६ (४८)
- १६७४ अ. प्रबुद्ध रोहिणेय नाटक रु. ०-६-० पत्र ९६ सं.  
१९७४ (१७)
- १६७५ अ. प्रभाविक चरित्र रु. १-८-० (८४४)
- १६७६ अ. प्रमाण निर्माण रु. ०-७-० (८४४)
- १६८७ अ. प्रवचन सारोद्धार भाग २ जो भाषान्तर भा. गु. रु.  
४-४-० (६)
- ,, ब. प्रश्नपद्धति सं. रु. ०-२-० (६)
- १६८७ क. प्रश्नोच्चर रत्नमाला हिन्दी रु. ०-२-६ (४८)
- ,, ढ. प्राकृत शब्द पदार्थव कोष भाग १-२-३ बड़ील कंग-  
बलाल प्रेमचंद मोदी अमदांवाद तथा(६)हरगोविंदरास.
- ,, इ. प्राचीन चार कर्मग्रंथ सटीक रु. २-८-० पत्र २२३  
सं. १९७२ (१७)
- ,, फ. प्राचीन जैन लेखसंग्रह भाग २ जो शास्त्री तथा गु.  
रु. ३-८-० चुद्दिसागरमूरि.
- १८७९ अ. घचपनकी शादी उर्दू रु. ०-०-६ (४८)
- १९०१ अ. धुटदेवकी स्तुति, या देवी जूतेकी फरियाद हिन्दी रु.
- १९१५ अ. योगवचनो शास्त्री रु. ०-२-० (६) [०-०-३(४८)
- १९४० अ. भक्तापर और कल्याणमंदिर स्तोत्र अर्थ सहित हिन्दी  
रु. ०-२-०
- १९४२ अ. भक्तिमाला पृ. १५० रु. ०-८-० (३६९)

१९४३ अ. भगवती आशाधना मागधी हिन्दी अर्थ भावार्थ साथे  
रु. ५-०-० (६)

१९४४ अ. भजन पंजूपा हिन्दी रु. ०-०-९ (४८)

१९४९ अ. भजन विलास हिन्दी रु. ०-२-६ (४८)

१९५६ अ. भद्रवाहु और कल्पसूत्र हिन्दी रु. ०-२-० (४८)

१९७० अ. भावनाभूषण गु. रु. ०-१२-० (६)

“ च. ” रु. ०-४-० (६)

१९९८ अ. भोज प्रथम भाषान्तर गु. रु. ०-८-० (६)

२००२ अ. मदनरेखा सतीनी चोपाइ रु. ०-१-० (६)

२००५ अ. मनुष्य कर्त्तव्य हिन्दी रु. ०-०-९ (४८)

२०१५ अ. महर्षि गुणमाला हिन्दी रु. ०-०-६ (४८)

२०१८ अ. महाराणी रूपभसेना उर्दू रु. ०-१-० (४८)

२०४८ अ. महासती सीताजी हिन्दी रु. ०-३-० (४८)

२०७५ अ. मुख्तसिर जीवन चरित्र श्री विज्यानंदमूरि उर्दू रु.

२०९२ अ. मेरीभावना हिन्दी (४८) [ ०-०-६ (४८)

२०९५ अ. मैथिली कल्याण नाटक रु. ०-६-० (४४)

२११४ अ. मंडलप्रकरण स्वोपन्न वृत्तिसहित रु. ०-८-० (४४)

२१२८ अ. यशोविजय विरचित १५० गायांतु स्ववन गु. (६)  
रु. ०-४-०

२१६३ अ. रघुनाथजी स्वामींतुं जीवनचरित्र गु. रु. ०-८-० (६)

२१७४ अ. रत्नमाला (शिक्षापदभजन) हिन्दी रु. ०-१-६ (४८)

“ च. ” ” ” उर्दू रु. ०-१-३ (४८)

२१८७ अ. रत्नाकर पर्यासी (पर्याप्य) हिन्दी रु. ०-१-६ (४८)

२२८८ अ. रिसाला मुर्विमंटन उर्दू रु. ०-२-० (४८)

“ च. ” ” हिन्दी रु. ०-२-० } (४८)

- २२२९ अ. रूपकिशोर हिन्दी रु. ०-१-० (४८)
- २२३१ अ. रूपसुंदरी हिन्दी रु. ०-२-६ (४८)
- २२४३ अ. लधीयस्त्रयादि संग्रह मूल रु. ०-८-० (८४४)
- २२५५ अ. बालजी गु. रु १-०-० (६)
- २२६६ अ. लाहौरमें श्री विजयसेनसूरिकी पधरामणी हिन्दी रु.  
०-१-० (४८)
- २२७९ अ. वर्णबोध हिन्दी रु. ०-१-३ (४८)
- २२८२ अ. वर्धमानदेशना राजकीर्तिसूरिकृत रु. ८-०-० (८४४)
- २२९४ अ. विकटजाल हिन्दी रु. ०-१-३ (४८)
- २३०५ अ. विजयचंद्रकेवली चरित्र रु. ०-६-० (६)
- २३०९ अ. विजयवर्षसूरि चरित्र इंडलीश रु. ४-८-० (६)
- २३१२ अ. विजयसेनसूरि हिन्दी रु. ०-१-० (४८)
- २३३६ अ. विमलशाह चरित्र इन्द्रहंसगणिकृत रु. १-८-० (८४४)
- २३४२ अ. विविध पूजासंग्रह शास्त्री भावनगरनी रु. १-०-० (६)
- ,, व. ,,, सचित्र भाग १ यी ७ गु. रु.
- ३-१२-० (६)
- २३५० अ. विवेकविलास सचित्र गु. रु. २-४-० (६)
- २३६५ अ. विश्वलोचन कोप, मागधी हिन्दी रु. १-७-० (६)
- २३५६ अ. वीरचंद्र राघवजी गांधीका जीवनचरित्र हिन्दी रु.  
०-४-० (४८)
- २३७२ अ. वीरवाळ स्तवनावली भाग १ लो गु. रु. ०-२-६ (६)
- २३८१ अ. वीरशीरोपणि वस्तुपाल किंवा पाटणनी चट्ठी पट्टी  
गु. रु. २-०-० (६)
- २३८४ अ. वीर द्वनुमान हिन्दी रु. ०-२-० (४८)
- २३८६ अ. वीसरथानक तप तथा पूजाविधि शास्त्रि रु. १-४-० (६)
- २३९३ अ. येदान्त विचार हिन्दी रु. ०-१-६ (४८)

वैराग्य ]

२६३

[ सप्तमंगी

२३९८ अ. वैराग्य शतक भाषान्तर सहित शास्त्री मूल तथा भा०  
रु. ०-१२-० (६)

२४०६ अ. व्याख्यान तिलक हिन्दी रु. ०-०-३ (४८)

२४४१ अ. श्रुत्युन्नय महात्म्य. जर्मनी रु. १०-०-० (४४)

, व. „ तीर्थ महात्म्य शाह फ० रु. ०-८-० (६)

२४५४ अ. शब्दार्थ चन्द्रिका (जैनेन्द्र लघुवृत्ति) सं. रु. ३-४-०

२४६० अ. शहिनशाह अकबर और हीरविजयसूरि उर्दू रु.  
०-३-० (४८)

२४६४ अ. शान्तिनाय चरित्र भाषान्तर गु. रु. २-०-० (६)

२४६९ अ. शारीरिक केलवणी गु. रु. ०-१-० (६)

२४९१ अ. शीघ्रबोध हिन्दी रु. ०-२-० (४८)

२५०० अ. शीलवती सती कथा सं. रु. ०-२-० (४८)

, व. „ हिन्दी रु. ०-१-६ (४८)

२५६३ अ. श्रीपाल चरित्र सत्यराजगणि विरचित रु. १-४-०  
(४४)

, व. „ रु. ०-४-० ( १७-३६९ )

२५६६ अ. श्रीपाली वाणीआओनी ज्ञातिनामेद गु. रु. ३-०-० (६)

२६६९ अ. श्री हीरविजयसूरि हिन्दी (४८) [१-२-० (६).

२६०३ अ. सचित्र रामायण अथवा आपणा आदर्शो. गु. रु.  
, व. सच्चा बलिदान हिन्दी रु. ०-२-० (४८)

२६१४ अ. सती दमयंति रु. ०-३-० हिन्दी (४८)

२६२१ अ. सत्य इरिशंद हिन्दी रु. ०-६-० (४८)

२६३६ अ. सप्तमंगी नय हिन्दी रु. ०-१-० (४८)

, व. „, मृनिश्री जिनविजयजीकी भूमिका सहि -  
०-१-० (४८)

सम्बन्धित ]

- क. सम्बन्धित निषेध हिन्दी रु. ०-४-० (६)
- २६७२ अ. समाजके अथवा पतनके कारण और उन्नतिके उपाय हिन्दी रु. ०-२-० (४८)
- २६७९ अ. समाधिशतक हिन्दी रु. ०-२-०
- , व. समुचित शिक्षा १ ला भाग ( ब्रह्मचर्य ) हिन्दी रु. ०-१-० (४८)
- २६८१ अ. समेदशीखरजीनो प्रवास गु. रु. ०-२-३ (६)
- २७०५ अ. सरस्वती विग्रहेनी कथा रु. ०-४-० (६)
- २७१४ अ. साची टेकनी गेझी फ्लेह अथवा ( कान्दड कठीआरो ) गु. रु. ०-१२-० (६)
- २७३५ अ. सामायकसूत्र अर्थ साथे हिन्दी रु. ०-३-० (६)
- २७६० अ. सिद्धसेनदीवाकरमूरि याने विक्रमना समयनु हिन्द पाकु वाइन्डोग पृ. ३०४ रु. १-८-० (३६९)
- २७७६ अ. सिद्धाचल संघ प्रयाण तथा गहुलीसंग्रह रु. ०-४-० रु. १-८-० (६)
- २७९० अ. सीमधर स्वामी विनतिरुप सज्जायो गु. रु. ०-२-० (६)
- २७९७ अ. सुक्तमुक्तावली विग्रह शाक्षी रु. ०-१०-० (६)
- २८०६ अ. सुखा हुवा चमन कैसे हरा हो सक्ता है ( इम और इमारा फर्ज ) उर्दू रु. ०-१-६ (४८)
- २८१५ अ. सुंदर राजानी सुंदर भावनाओ याने शीलसत्त्वनी क- सोटी मनहरविजयकृत रु. १-०-० ( विद्याशब्द अपदावाद )
- , व. सुंदरविलास हिन्दी रु. ०-२-० (४८)
- , क. " उर्दू रु. ०-१-६ (४८)
- २८४२ अ. सुमति स्तवन संग्रह हिन्दी रु. ८-६-० (६)

- २८४७ अ. सुरपाल विग्रहेनी कथा रु. ०-३-० (६)
- २८४२ अ. सुमति स्तवन संग्रह हिन्दी रु. ०-६-० (४८)
- २८४६ अ. सूरतमें जयन्ति पढ़ोत्सव हिन्दी (४८)
- २८८८ अ. सौभाग्य रत्नपाला हिन्दी रु. ०-९-० (४८)
- ,, व. संखेश्वर पार्वती चरित्र पृ. २५६ रु. १-८-० (३६९)
- २९०५ अ. संवोध सचरी गु. रु. ०-३-० (६)
- २६५३ अ. सम्मतिर्क प्रकरणम् ( गुजरात पुरातत्व अंथावली )  
सिद्धसेन दिवाकर प्रणितम् जैन वेताम्बर राजगच्छीय  
प्रयुम्नसूरि शिष्य-तर्क पंचानन श्रीमद् अभयदेवमूरि  
निर्मितया तत्त्ववोध विद्यायिन्या व्याख्या विभूषितम्  
प्रयमो विभाग रु. १०-०-० पुरातत्वपंदिर अमदावाद.
- २९२९ अ. स्तवनसंग्रह तथा वारह पासा हिन्दी रु. ०-२-० (४८)
- २९४४ अ. स्तोत्रसंग्रह अवचूरि तथा वंकचूलियासुत्र सारांस  
शास्त्री रु. ०-४-० (६)
- २९९२ अ. स्थूलभद्र चरित्र पृ. ५० रु. ०-३-० (६)
- ,, व. „ हिन्दी रु. ०-२-६ (४८)
- „ क. „ जयानंद सूरिकृत रु. १-८-० (४४)
- २९८१ अ. हरिचंद्र कथा सं. रु. ०-८-० (६)
- २९८२ अ. हरिभद्र समय निर्णय सं. ०-४-० (६)
- „ व. „ सूरि चरित्र काशी रु. ०-८-० (४४)
- ३०२३ अ. हीराचंद्रकान्त गु. रु. १-०-० (६)
- ३०२२ अ. द्वितीय वच्छराज कथा सं. रु. ०-८-० (६)

एक फ्रेन्च विद्युत दॉ. गैरीनो ए इस्तीसने १८९५ नी साल  
सुधी जेन डांयोनी नोश लीवेलो ते उपरवी कर्चा वार-डांय  
तथा शीलालेख ले छपाइ गया हे तेनी याद—

### *Auteurs et Ouvrages.*

- 1 *Adhidipano naksā.....*
- 2 *Ajitaasantistavanadi carasmaranono.....*
- 3 *Alphabetical Index of Mes. in oriental Mes Library Madras.....*
- 4 *ALWIS, J. The six Tirtaka.....*
- 5 *ANANDAJI KHETASI Jainaprabodha pustka.....*
- 6 *ANANTACHEYA, P.-B. Ed. Septabhangitaraugini de Vimala-dasa.....*
- 7 — *Ed. Sarvadarsana-saṁromanī de Ramanujacarya.....*
- 8 *ANDEESON, J. Catalogue and Hand-book of the Collections in the Indian museum (Calcutta).....*
- 9 *Annual Progress Report of the Archaeological Survey Circle, North Western Provinces and Oudh.....*
- 10 *Annual Progress Report of the Archaeological Survey Circle Panjab and United Provinces.....*
- 11 *Annual Report of the Archaeological Survey, Bengal Circle*
- 12 *Archaeological Survey, of India. Annual Report 1802-03*
- 13 *ARIEL, E. Kur al de Tiruvalluvar, fragments.....*
- 14 — *Tiruvalluvar leharitra.....*
- 15 *Atmarajana.....*
- 16 *AUERBRECHT, Th. Catalogue sk. mss. in Trinity College Cambridge.....*
- 17 — *Catalogus catalogorum.....*
- 18 — *Catalogus sk. mss. Bibliothecae Bodleianae.....*
- 19 — *Florentine sk. mss.....*
- 20 — *Katalog d. sk. Handschriften der Universitätbibliothek Leipzig.....*
- 21 — *wei Erzählungen.....*

- 22 — *Zwei Erzählungen aus der Bharatakatha tri-natika und dem Katharnava*.....
- 23 BALABHI CHAGANLALA *Jaini lakkō*.....
- 24 BALFOUR E. *Cyclopædia of India*.....
- 25 BALLINI, A *Agadatta* .....
- 26 — *Un ciclo anedotico del Sultano Firuz II  
del Pancaca Ilprabodha-sambandhah*.....
- 27 — *Ed. Pancacatl-Prabodhasambadhbhah*.....  
*La Upamitabharaprapanca Kutha di Sid-  
dharsi .....*
- 28 BARRIGUE de FONTAINIEU G. *de Le livre de l' Amour de  
Tirumallouva* .....
- 29 BRATH, A. M Buhler et la tradition jaina.....
- 30 — *Bulletin des religions de l' Inde. Juinisme* ..
- 31 — *Religione de l' Inde*.....
- 32 — *Religions of India, trad J. WOOD*.....
- 33 BEAL, S. *Si-yu-ki. Buddhist Records of the Western  
World* .....
- 34 BEAMES, J. *Outlines of Indian Philology* .....
- 35 BEAUCHAMP, H. K. *Voir DUBOIS, J.-A.*.....
- 36 BACANARAMA TRIPATHI. *Ed Balibharata d'Amaracandra*
- 37 BENARASI DASS, L *Lecture on Jainism* .....
- 38 BANDALL, C *Ancient Indian Sects and Orders mentioned  
Buddhist Writers* .....
- 39 — *Catalogue sk ms. British Museum*.....
- 40 — *Journey in Nepal and Northern India*.....
- 41 BENNETT, W.-C *Notes connected with Sahet Mahet* .....
- 42 BERTFEY Th. *Indien*.....
- 43 BERTRAND, A *Dictionnaire des religions*.....
- 44 BHAGWANLAL INDBAJI *Antiquarian Remains at Sopara  
and Padana*.....
- 45 — *The Hathigumpha three other inscriptions  
in the Udayayiri Caves*.....
- 46 — *A new Yadava Dynasty*.....
- 47 — *et J. BURGESS. Kahauṇ Inscription of Skā-  
ndagupta* .....
- 48 — *Viz BURGESS, J.*.....

- 49 BHANDARI VIRACAND BHUTAJI. *Vinati patra*.....  
 50 . BHANDARKAR, D.-R. *Epigraphic notes and questions*.....  
 51 — *Gurjaras*.....  
 52 BHANDARKAR, R.-G. *Early History of the Dekkan*.....  
 53 — *A Peep into the early History of India*.....  
 54 — *The Prakrits and the Apabhramsa*.  
 55 — *Principal results of my studies in sk. mss. and literature*.....  
 56 — *Report on the search for mss.* 1882 82.....  
 57 — — — 1883 84.....  
 58 — — — 1884-87.....  
 59 — — — 1887-91.....  
 60 BHANDARKAR, S.-R. *Catalogue of the Collections of mss in the Deccan College*.....  
 61 — *Report on sk. mss in Central India*.  
 62 BHAU DAJI. *Brief Notes on Hemachandra*.....  
 63 — *The Inroads of the Scythians into India*...  
 64 — *Merutunga's Theravali*.....  
 65 — *Report on photographic copies of inscriptions in Dharigar and Mysore*.....  
 66 — *On the sanskrit Poet, Kalidasa*.....  
 67 BHIMASIMHA MANAKA Ed. *Bhaktamarastotra*.....  
 68 — — — *Jivavicara*.....  
 69 — — — *Navatattva*.....  
 70 — — — *Samayika-Pratikramanansutra*  
 71 — — — *Jainakavyapakasa* .....,  
 72 — — — *Laghu-prakarana-samgraha* .....,  
 73 — — — *Prakarana-ratnakara* .....,  
 74 BHUPARKAI BEHECAR JOSI. *Astapadaji lumbi praliesha*...  
 75 BIGGS, Col. Voit FERGUSSON, J .....  
 76 BIRD, J. *Historical Researches on Buddhist and Jaina religions*.....  
 77 BJORNSTJERNA. *British Empire in the Past*,.....  
 BLACK, E.-G. Voit SMITH, V,

- 78 BLOCH, Th. Vararuci und *Hemacandra*.....
- 79 BLONAY, G. de. *Histoire de Sanamkumara*.....
- 80 BOHTLINGK, O. *Bemerkungen zu Ginakirti's K'ampaka-kathanaka*.....
- 81 — et Ch. RIEU. Ed. *Abhidhanacintamani de Hemacandra*.....
- 82 BOSE, B-C. *Hindu Philosophy*.....
- 83 BOWER, H. *Introduction to the Nannul*.....
- 84 BOWRING, L. (*Traces of Jains in Mysore*).....
- 85 BOYER, A.-M. *L'époque de Kaniska*.....
- 86 BRIGGS, H.-G. *the cities of Gujerashtra*.....
- 87 BROADLEY, A.-M. *the buddhistic Remains of Bihar*.....
- 88 — *On identification of Pieces in Magadha*.....
- 89 BROWN, CH.-P. *Cyclic tables of hindu and mahomedan Chronology*.....
- 90 BECHANAN HAMILTON, F. *Description of jaina Temples in South Bihar and Bhagalpur*
- 91 — *The Srawacs or jains*.....
- 92 BUHLER, G. *On the Age of the Naishada-Charita*.....
- 93 — *Additional Remarks on the Age of the Naishadiya*.....
- 94 — *On the Authenticity of the jaina tradition*
- 95 — *The Author of the Paivalachhi*.....
- 96 — *On the celebrated Bhandar of ek. mes et jessalmir*.....
- 97 — *On the Chandikasataka of Banabhatta*...
- 98 — *The Desisabdasaṃgraha of Hemachandra*...
- 99 — *Digambara Jainas*.....
- 100 — *Dr. Fuhrer's excavations at Mathura*....
- 101 — *Dr. Stein's discovery of a jaina temple, described by Hiuen Tsien*.....
- 102 — *Ed. Paiyaleechi Namamalu de Dhanapsala*.....
- 103 — *Ed. Vikramankadevacarita de Bilhara*.....

104	—	<i>Eleven Land-grants of the Chaulukyas of Anhilwad.....</i>
105	—	<i>Epigraphical Covernies at Mathura.....</i>
106	—	<i>Further jaina inscriptions from Mathura.....</i>
107	—	<i>Further proofs of the Authenticity of the jaina tradition.....</i>
108	—	<i>Indische Palaeographie.....</i>
109	—	<i>Die indische Secte der Jaina.....</i>
110	—	<i>The Indian Sect of the Jains, trad. J. BURGESS.....</i>
111	—	<i>The Jagaduchrita of Sarvananda.....</i>
112	—	<i>A Jaina Account of the End of the Vaghelas of Gujarat.....</i>
113	—	<i>The Jaina inscription in the temple of Baljnath at Kiragrama.....</i>
114	—	<i>The Jaina inscriptions from Sattrunjaya.....</i>
115	—	<i>Jaina Sculptures from Mathura.....</i>
116	—	<i>Ueber das Leben Jaina Monches Hmachandra.....</i>
117	—	<i>Legend of the Jaina Stupa at Mathura.....</i>
118	—	<i>Lexicographical notes Dharmavahika.....</i>
119	—	<i>Meaning of iti and cha.....</i>
120	—	<i>Miscellaneous Notes.....</i>
121	—	<i>New Excavations in Mathura.....</i>
122	—	<i>New Jaina inscriptions from Mathura.....</i>
123	—	<i>On the pedestal of an image of Parsvanatha in the Kangra Bazar.....</i>
124	—	<i>On Prakrit Glossar Poiyalachhi.....</i>
125	—	<i>Praeasti of the temple of Vadipura-Parsvanatha at Pattana.....</i>
126	—	<i>Pushpanutin or Pushyanitri I.....</i>
127	—	<i>Recension: L.-G. BHANDARKAR, Report on sk. mss. 1882 83, 1883 84.....</i>
128	—	— PETEISON, 1-5 Reports on sk. mss.....
129	—	<i>Report on sk. mss. 1869.....</i>
130	—	— 1870-71.....

131	—	—	1871-72.....
132	—	—	1872-73.....
133	—	—	1873-74.....
134	—	—	1874-75.....
135	—	—	1879 80.....
136	—	<i>Report on sk. mss. in Kashmir, Rajputana and Central India.</i> .....	
137	—	<i>Sammlung con sk. und pk. Handschriften fur die Wiener Universitat.</i> .....	
138	—	<i>Specimens of Jaina Sculptures from Mathura</i> .....	
139	—	<i>Das Sukritasamkirtana des Arisimha</i> .....	
140	—	<i>The Sukritasamkirtana of Arisimha</i> , trad. J. BURGESS.....	
141	—	<i>Three new Edicts of Asoka</i> .....	
142	—	<i>Two Lists of sk. mss.</i> .....	
143	—	Voir PISCHEL, R.	
144	BURGESS, J.	<i>The ancient Monuments, Temples and Sculptures of India</i> .....	
145	—	<i>The Dharasuram Rock Temples</i> .....	
146	—	<i>Digambara Jaina Iconography</i> .....	
147	—	<i>Extracts from the Journal of C. Mackenzie's Pandit</i> .....	
148	—	<i>Gujarat and Rajputana</i> .....	
149	—	<i>The Iconography of the Digambara Jains</i> .....	
150	—	<i>Lists of the antiquarian remains in the Bombay Presidency</i> .....	
151	—	<i>On the Muhammadan Architecture in Gujarat</i> .....	
152	—	<i>The Muhammadan Architecture of Ahmeda- bad</i> .....	
153	—	<i>Note on Jain Mythology</i> .....	
154	—	<i>Notes of a visit to Satriunjaya Hill</i> .....	
155	—	<i>Notes of a visit to Somnath Girnar</i> .....	
156	—	<i>Notes on Hindu Astronomy</i> .....	

- 157 — *Papers on Satrunjaya and the Jains....*
- 158 — *Report of the first season's operations in the Belgam and Kaladgi Districts.....*
- 159 — *Report on the Antiquities in the Bidar and Aurangabad Districts.....*
- 160 — *Report on the Antiquities of Kathiaucad and Kachh.....*
- 161 — *Report on the Elura Cave temples and the brahmanical and jaina Caves in Western India.....*
- 162 — *Somanath, Girnar, Junagadh.....*
- 163 — *Supara, Surparaka, EORHAPA.....*
- 164 — *Tamil and sanskrit Inscriptions.....*
- 165 — *The Temples of Satrunjaya.....*
- 166 — *et BHAGWANLAL INDRAJI Inscriptions from the Cuvetemples of Western India*  
et H. COUSENS *The architectural Antiquities of Northern Gujarat.....*
- 167 — *— Revised Lists of antiquarian remains in the Bombay Presidency .....*
- 168 — *et Lewis RICE. The Merkara Plates.....*
- 169 — *Voir BHAGWANLAL INDRAJI, FUHLER, G.; FERGUSSON, J; FUHRER, A.; GRUNWEDEL, A., et WEBER, A.*
- 170 BURNELL, A-C *On the Aindra School of sanskrit Grammarians.....*
- 171 — *Classified Index to sk. mss in the Palace at Tanjore .....*
- 172 — *On the colossal Jain statue at Kavakala.....*
- 173 — *Elements of South-India Palaeography.....*
- 174 BURNES, A. *Account of the Jain Temples on Mturt Abu*
- 175 — *Notice of a remarkable Hospital for Animals at Surat.....*

- 176 BUBNOUF, E. *Introduction à l'histoire du Bouddhisme indien*.....
- 177 BUTERAYA *Muphatti vise carca*.....
- 178 CALDWELL, R. *A comparative Grammar of the Dravidian Languages* .....
- 179 CAMANLAL SANKALCAND MARFATIYA *Jain Ramayana*...
- 180 CAMPAT RAE. *Qaumi April*.....
- 181 *Caritrasangraha*.....
- 182 Catalogue of sk. mss. in the Lahore Division.....
- 183 Catalogue of sk. mss. Sanskrit College Benares.....
- 184 Census of India, 1881.....
- 185 — 1891.....
- 186 — 1901.....
- 187 CHALMERS, *The Jains*.....
- 188 CHANTEPIE de la SAUSSAYE. *Lehrbuch des Religionsgeschichte*.....  
— *Manuel d'Histoire des religions*, trad. H. HUBERT et I. LEVY.....
- 189 Classified List of sk. mss. Library Bombay Branch R. A. Society Bhagwanlal Indraji Collection.....
- 190 COLEBROOKE, H.-T. *Inscription at temples of the Jaina Sect in South Bihar*.....
- 191 — *Miscellaneous Essays* .....
- 192 — *Observations on the Sect of Jains*
- 193 — *On the philosophy of the Hindus*
- 194 — *Essai sur la philosophie des Hindous*, trad. G. PAUTHIER.....
- 195 Collection of Prakrit and Sanskrit Inscriptions.....
- 196 CONOLLY, E. *Observations upon the condition of Ujāga*
- 197 COPLESTON, R. S. *Papers on the first fifty Jataka*.....
- 198 M'COOKELL, G. *A Legend of old Beljam*.....
- 199 *Corpus inscriptionum indicarum*. Voir CUNNINGHAM, A. et FLEET, J.-F.....

- 200 COUSENS, H. *Lists of antiquarian remains in His Highness Nizam's Territories*.....
- 201 — *Lists of antiquarian remains in the Central Provinces and Berar*.....
- 202 — *Notes on Byapur and Satrunjaya*.....
- 203 — *Voir BURGESS, J.*
- 205 COWELL, E.-B *Prakrit-Grammar of Vararuchi*.....
- 206 — *Short introduction to the ordinary Prakrit*
- 207 — *et A.-E GOUGH Trad Sarva-darsana  
emngraha*.....
- 208 CROOKE, W. *An introduction to the popular religion  
and folklore of North-eastern India*.....
- 209 — *The tribes and castes of the North-Western  
Provinces and Oudh*.....
- 210 CUNNINGHAM, A. *Archaeological Survey of India; Reports*
- 211 — *Book of Indian Era*.....
- 212 — *Corpus inscriptionum indicarum. I  
Inscriptions of Asoka*.....
- 213 CUST, R. *Religions et langues de l'Inde*.....
- 214 DAHLMANN, J. *Buddha*.....
- 215 — *Das Mahabharata als Epos und Rechtsbuch*.....
- 216 DALTON, E.-T. *Descriptive Ethnology of Bengal*.....
- 217 DAMODARA LAL GOSVAMI. Ed. *Saddarsanasamuccaya de  
Haribhadra*.....
- 218 — *Ed. Syadradamanjari de Ma'-  
lisena*.....
- 219 DELAMAIN, J. *The Siawacs or Jains*.....
- 220 DELIUS, N. *Radices pracríticas*.....
- 221 DEVIPRASADA Voir NFSFIELD, J.-C.
- 222 DHRUVA, H. *A copperplate Grant of King Trilochanapala*.....
- 223 — *The Dohad Inscription of the Chaulukya  
King Jayasimha-Deva*.....
- 224 — *The Nadole Inscription of King Alhanadeva*

- 225 — *Prasasti of Nanaka*.....  
 226 — *Sanskrit Grants and Inscriptions of Gujarat*  
           lings.....  
 227 DHUNDHIRAJ SASTRI *Catalogue of sk. mss. in North-*  
       *Western Provinces*.....  
 228 DIPACAND DEVACAND et JAVERI CHAGANLAL. *Siddhaca-*  
       *lanum varnana*.....  
 229 DowSON, J. *Ancient Inscriptions from Mathura*.....  
 230 — *On the geographical Limits, History and*  
       *Chronology of the Chera Kingdom*.....  
 231 DEOPATTI. *Arithant-puja-khandana*.....  
 232 DUBOIS, J.-A. *Mœurs, institutions et cérémonies des*  
       *peuples de l'Inde*.....  
 233 — *Hindu manners, customs and ceremonies*,  
       *trad H.-K. BEAUCHAMP*.....  
 234 DUBOIS de JANCIGNY et X RAYMOND *Inde*.....  
 235 DUFF, C. M. *Chronology of India*.....  
 236 DULICAND PAKSIKA *Bats abhakṣya tyaga*.....  
 237 — *Jaina Satradarpana*.....  
 238 DURGAJPRASADA, P. et K.-P. PARAB, Ed. *Dharmasarma-*  
       *bhyulaya de Hari-*  
       *candra*.....  
 239 — *Kavyamala, Part V*  
       — *Part VII*  
 240 DURGAJPRASADA, P. Voir MAHAMAHOPADHYAYA  
 241 DUTT, R.-Ch. *History of civilization in ancient India*...  
 242 Deudasakosa-Samgraha.....  
 243 *The Devarsharaya* .....
 244 EGGERLING, J. et E WINDISCH. *Catalogue of sk. mss.*  
       *Library India Office*.....  
 245 ELLIOT, H.-M. *Memoirs on the races of the North*  
       *Western Provinces of India*.....  
 246 ELLIOT, W. *Hindu Inscriptions*.....  
 247 ELPHINSTONE, M. *History of India*.....  
 248 Epigraphia carnatica. Voir RICE, Lewis.

- 219 *Epigraphia indica*.....
- 250 ETTINGHAUSEN, M.-L. *Harsa Vardhana empereur et poète*
- 251 *Famed Rishabhanath*.....
- 252 FEER, L. *Nataputta et les Niganthas*.....
- 253 — *Tirthikas et Bouddhistes* .....
- 254 FEIGL, H. *Buddha und Jina*.....
- 255 FEISTMANTEL, O. *Die Sekte der Dschain*.....
- 256 FEEGUSSON, J. *History of Indian and eastern Architecture*
- 257 — *On the rock-cut Temples of India*.....
- 258 — *et J. BURGESS, The Cave Temples of India*
- 259 — *PIGOU, A. NEILL, Col. BIGGS et Col.*  
— *TAYLOR. Architecture in Dharwar and*  
*Mysore* .....
- 260 FICK, R. *Eine Jainistische Bearbeitung der Sagara-Sage*
- 261 FLEET, J.-F. *Bhadrabahu, Chandragupta, and Sravana-*  
*Belgola* .....
- 262 — *Corpus inscriptionum indicarum. III.*  
*Inscriptions of the early Gupta Kings*  
*and their successors*.....
- 263 — *Epigraphic Researches in Mysore*.....
- 264 — *Inscriptions at Ablur*.....
- 265 — *Inscriptions at Bail Hongal*.....
- 266 — *Kaluchembarra Grant of Vijayaditya-*  
*Amma II* .....
- 267 — *Nisidhi and Gudda*.....
- 268 — *Note on a Jain inscription at Mathura*...
- 269 — *Notes on Indian History and Geography*
- 270 — *Sanskrit and Old Canarese Inscriptions*...
- 271 — *On some Sanskrit Copper-plates found in*  
*Belgaum*.....
- 272 — *Spurious Sudi copper-plate Grant*.....
- 273 — *Srirana-Belgola Epitaph of Marasimha II*
- 274 — *— Prabhachandra*
- 275 — *Tico Passages from the Achoratika*.....

- 276 — et H.-V. LIMAYA *Translations of inscriptions from Belgaum, Kalaagl, Kathiauad and Kacch* .....
- 277 FORBES, A.-K. *Puttun Somnath*.....
- 278 — *Ras Ma'a*.....
- 279 FOUCAUD, Ed *La guilde piecieuse des demandes et des reponses*,.....
- 280 FOUCHE, A. *L'art greco-boudhique du Gandhara*.....
- 281 — Voir OLDEMBERG, H.
- 282 FOULKS, Th *The Pallava*.....
- 283 FRANCIS, W. *Madras District Gazetteers*.....
- 284 FRANCKLIN, W. *The temple of Parsicanal'ha at Samet Sikkar*.. ..
- 285 — *Tenets and doctrines of the Jeynes and Boodhists*.....
- 286 FRANKE, R.-O. Ed. *Luangunusasana de Hemacandra*..
- 287 — *Die indischen Genueschen*.....
- 288 FURRER, A. *The monumental antiquities and inscriptions in the North-Western Provinces and Oudh*
- 289 — *Pahosa Inscriptions*.....
- 290 — E.-W. SMITH et J. BURGESS. *The Shansi architecture of Janapura*.....
- 291 LAYAVOC, A. *Trad. grecque du Balabharata d'Amara-candra*.....
- 292 GANDHI, V.-R. *Contribution of Jainism to philosophy, history and progress*.....
- 293 — *History and religion of the Jains*.....
- 294 GARRE, R. *Samkhya and Yoga*.....
- 295 *Gazetteer of the Bombay Presidency*.....
- 296 *Genealogical Tree illustrating the Chronology of the Jain Religion* .....
- 297 GERSON de CUNHA, J. *Notes on the History and Antiquities of Chaul*.....
- 298 GUINON, A. C. Voir GRUNWEDEL, A.

- 299 GOLDSCHMIDT, S. *Bildungen aus Passive-Stämmen in Prakrt*.....
- 300 — *Der Infinitiv des Passivs im Prakrt*
- 301 — *Prakrtica*.....
- 302 — *Prakritische miscellen*.....
- 303 GOUGH, A.-E. *Papers relating to the collection and preservation of Records of sanksrit Literature* .....
- 304 — Voit COWELL, E. B.
- 305 GEANT, Ch. *Gazetteer of the Central Provinces*.....
- 306 GRIERSON, G.-A. *The modern vernacular literature of Hindustan*.....
- 307 — Recension: R. HOERNLE, *Uvasagadadasao*
- 308 — R. PISCHEL, *Grammatik der Prakrit-Sprachen*.....
- 309 — Voit SENART, E., et WEBER, A.
- 310 GROWSE, F.-S. *Mathura Inscriptions*.....
- 311 GRUNWEDEL, A. *Buddhistische Kunst in Indien*.....
- 312 — *Buddhist Art in India*, trad. A.-C. GIESON et J. BENGASS.....
- 313 GUERNATIS, A. de. *Les inscriptions de Kathiavar*.....
- 314 GUEMINOT, A. *La doctrine des êtres vivants dans la religion jaina*.....
- 315 — *Le Jivaviyara de Santisuri*.....
- 316 GULAL CHAND. *Jainism. 28 Labdhree or Miraculous powers*.....
- 317 HAACK, A. Trad. *Kirtikaumudi de Somesvara*.....
- 318 HALL, F. *Contribution toward an index to the bibliography of the Indian philosophical systems*
- 319 — Ed. *Vasavardhita de Subandhu*.....
- 320 HARDY, Ed. *Indische Religionsgeschichte*.....
- 321 HARIDAS SASTRI. *A Note on Vimula*.....
- 322 HARI RAMAJI. *Grahashangraha*.....
- 323 HATTHI SIMHA. *Anjanasilakanam dhatiyam*.....
- 324 HENRY, V. *Les littératures de l'Inde*.....

- 325 HERTEL, J. *Über Amitagatis Subhasitasamadoha*.....  
 326 — *Über die Jaina-Ricensionen des Pancatantra*  
 327 — *Eine vierte Jaina-des Pancatantra*.....  
 328 — Voir SCHMIDT, R.
- 329 HEWITT, J.-F. *Notes on the early History of Northern India*.....
- 330 HIRANANDA SHASTRI. *Jaina Images from Tonk*.....
- 331 HOEFER, A. *De Prakrita dialects*.....
- 332 HOLLEE, P. *Manual of Indian Literature*.....
- 333 HOPKINS, E.-W. *Notes from India*.....
- 334 — *Religions of India*.....
- 335 HOEHNLE, R. Ed. *Prakrita Lakshnam or Chanda's Grammar*.....
- 336 — Ed. et Trad. *Uragadavas*.....
- 337 — *The Gurjara Empire*.....
- 338 — *Jainism and Buddhism*.....
- 339 — *The Pattatali of the Upakesa-Gachchha*...  
 340 — *Two Pattatalis of the Sravasti-Gachchha*  
 341 — *Three further Pattatalis of the Digambara*  
     et A STARK. *A History of India*.....
- 342 —
- 343 HUBELT, H. Voir CHANTEPIE de la SAUSSAIRE.
- 344 HUET, G: Voir KEEN, H.
- 345 HUKM MUNIJI. *Adhyatma prakarana sangraha*.....  
 346 — *Jnanapradisa-prakarana-sangraha*....
- 347 HULTZCHN, E. *Inscriptions on the three Jaina Colonies*  
     *of Southern India*.....
- 348 — *Jaina rock-inscriptions at Vallimai*...  
 349 — *Reports on sk. ins. in Southern India*...  
 350 — *Sammlung indischer Handschriften und*  
     *Inscriften*.....
- 351 — *South-indian Inscriptions. Vol I*.....  
 352 — — *Vol III*.....  
 353 — *Srivara-Brigoda Epitaph of Mallikarjuna*.

- 354 — Two inscriptions from Cunningham's Reports.....
- 355 — Two Jaina inscriptions of Irugappa.....
- 356 HUNTER, W.W. The Imperial Gazetteer of India.....
- 357 IMPERI, E. Description of a Colossal Jain Figure.....
- 358 Inscriptions on Jain images from Central India.....
- 359 ISWAECHANDEA VIDYASAGARA Ed. Sarvadarsanasamgraha.....
- 360 JACOB, G-A. Notes on Alankara Literature.....
- 361 JACOBI, H. Der Accent im Mittelindischen.....
- 362 — Anandharasdhana and the date of Magha....
- 363 - Ausgewählte Erzählungen in Maharashtra....
- 364 — Bedeutung in Sanskrit und Prakrit.....
- 365 — On Bhaisavî and Magha.....
- 366 — Ueber den Clela im Pali und Prakrit....
- 367 — Dis Cobhana Stutayas des Cobhana Muni...
- 368 — Ed. Ayaramga Sutta.....
- 369 — Ed. Kalpasutra.....
- 370 — Ed Sthavarâlah Charita or Parisishtaparvan
- 371 JACOBI, H. Entstehung der Cvetambara und Digambara Sekten.....
- 372 — Entwicklung indischer Metrik.....
- 373 — Zur genesis der Prakritsprachen.....
- 374 — Indische Hypermetra und hypermetrische Texte.....
- 375 — Die Jaina Legende von dem Untergange Dvaravati's und von dem Tode Krishna's
- 376 — Jaina Sutras translated.....
- 377 — Ueber den Jainismus und die Verehrung Krischna's.....
- 378 — Das Kalacakarya-Kathanalam.....
- 379 — Ueber Kalacakaya-Udayin.....
- 380 — Liste von indischen Handscriften.....
- 381 — On Mahavira and his Predecessors.....

382	—	Miscellen.....
383	—	<i>Das quantitatgesets in den prakritsprachen...</i>
384	—	Recension: S J. WARREN, <i>Nirayavalyasuttam</i>
385	—	<i>Ueber unregelmassige passiva im Prakrit...</i>
386	—	<i>Upamitabhabavaprapancae kathao specimen...</i>
387	—	<i>Ueber vocalei 'scl ub und vocalisirung des y</i> <i>im pali und prakrit.....</i>
388	—	<i>Zusatzliches zu meiner Abhandlung; Ueber</i> <i>die Entstehung der Cvetambara und</i> <i>Digambara Scholen.....</i>
389	—	<i>Zwei Jaina-Slotra.....</i>
390	—	Voir KLEN, H et PETERSON, P.....
391	JAGMAMDER LAL JAINI	<i>Some Notes on Digambara Jaina</i> <i>Iconography.....</i>
392	<i>Jainadharma dilkus stavaranakal</i>	.....
393	<i>Jainadharma jnana pradipaka pustaka</i>	.....
394	<i>Jainadharman-jnanapralokya</i>	.....
395	<i>Jaina dharm sa a sangraha</i>	.....
396	<i>Jaina dharma s'vldhante sare pustaka</i>	.....
397	<i>Jaina-katharatnakosa</i>	.....
398	<i>Jaina-kavya-sara-angraha</i>	.....
399	<i>Jaina prarthnamala</i>	.....
400	<i>Jaina-vastr-a-katha-sangraha</i>	.....
401	<i>Jain istotrasangraha</i>	.....
402	<i>Jambudvipino nalso</i>	.....
403	<i>JAVERASAGARA. Jina-murti puja-pradipa</i>	.....
404	<i>JAVELI CHAGANLALA.</i> Voir DIPACAND DEVACAND	.....
405	<i>Jinapujadigrantha</i>	.....
406	<i>JULIEN, St</i> <i>Histoire de la Vie de Houen-Thsing</i>	.....
407	—	<i>Memoires de Hounen-Thsing</i> .....
408	KALIVAR VEDANTAVAGIS et RAM DAS SEN. Ed. Abhikhan cintamanî de Hemacanda.	.....
409	KASHI NATH KUSTE. Report on sk. mss. in Punjab, ISSI-S1	.....
410	—	ISSI-S2

- 411 KATHAVATE, A.-V. Ed. *Kirt laumudi de Somesvara deva*  
 412 — *Report on the search for sk. ms.*  
           *1891-95*.....
- 413 KAVI RAYCAND. Trad. hindie du *Kalpasutra*.....
- 414 Katyamala Voir DURGAPRASADA, P. et K.-P. PARSE
- 415 KEARNS, J. F. *Archaeology of North Tennevelly*.....
- 416 KERN, H. *Geschiedenis van het Buddhisme in Indie*...
- 417 — *Der Buddhismus und seine Geschichte in Indien*, trad. H. JACOBI.....
- 418 — *Histoire du Bouddhisme dans l'Inde*, trad.  
           G. HUET.....
- 419 — *Manual of Indian Buddhism*.....
- 420 — *Over enige Tijds-tippen der indische Geschiedenis*
- 421 KNAKHAN, D.-P. *Castes and Tribes in Kachh*.....
- 422 — *Report on the architectural and archaeological remains in the province  
           of the Kachh*.....
- 423 KIELHORN, F. *Account of Hemachandra's Sanskrit Grammar* .....
- 424 — *Aihole inscription of Prabhakar II*.....
- 425 — *Ancient palm-leaf M*.....
- 426 — *Bumani inscription of the Silahara Vi-  
           jayaditya*.....
- 427 — *Dullund stone inscription of the Kachchha-  
           jaghata vikramasimha*.....
- 428 — *On the Grammar of Sakatayana*.....
- 429 — *Inscriptions from Khajuraho*.....
- 430 — *On the Jainendra-Vyakarana*.....
- 431 — *On a Jaina statue in the Horniman  
           Museum*.....
- 432 — *Kolhapur inscription of the Silahara  
           Vijayaditya* .....
- 433 — *Konnur epurious inscription of Amegha-  
           varsha I*.....
- 434 — *Lists of sk. ms. 1877-78, 1879-80, 1881-82*

- 435 — *A Note on one of the Inscriptions at Sravana Belgola.....*
- 436 — *Report on sk. mss. 1869-70.....*
- 437 — *— 1880-81.....*
- 438 — *Die Sakatayana Grammatik.....*
- 439 — *Three inscriptions from Northern India*
- 440 KIRSTE, J. Ed. *Dhatupatha de Hemacandra.....*
- 441 — *Ed. Unadiganasutra de Hemacandra.....*
- 442 — *Epilogomena zu Hemachandra's Unadigana-sutra.....*
- 443 — *Hamsakhayika.....*
- 444 — *Ueber Hemacandra's Dhatupatha.....*
- 445 — *Inscriptions from Northern Gujarat.....*
- 446 — *Notes de paleographie indienne.....*
- 447 KIRTANE, N.-J *The Hammira Mahakavya of Nayachandro Suri ..*
- 448 KITTEL, F Ed. *Subdumanidurpana de Kesiraja.....*
- 449 — *Old Kanarese Literature.....*
- 450 — *Three Kongu Inscriptions.....*
- 451 — *Ursprung des Lingakultus in Indien.....*
- 452 KITTS, E.-J. *Report on Census of Berar, 1881.....*
- 453 KLATT, J *Eine apokryphe Pattarali der Jains.....*
- 454 — *The date of the poet Migha.....*
- 455 — *Dhanapala's Rishabhalayanacika.....*
- 456 — *Extracts from the historical Records of the Jains.....*
- 457 — *The Sanachari-Satakam and Pattaralis of the Ana-hala-Ga-hakha and other Gachchhas .....*
- 458 — *Specimen of a Jaina-Onomasticon.....*
- 459 — *Surparakt .....*
- 460 KRISHNA MAHARALA Ed. *Prakrit vyakarana de Hemacandra.....*
- 461 KRISHNA SASTRI, H *Karlaite inscription of Bhairava II.*
- 462 KUHN, E *Der Mann in Brunnen.....*

- 463 KUNTE, M. *Nirvana*.....
- 464 KUPPUSWAMI SASTRI, T.-S. Ed. *Gadyacintamani* de  
Vadibhasimha .....
- 465 KUPPUSWAMI SASTRI, T.-S. Ed. *Ksatracudamani* de  
Vadibhasimha .....
- 466 LABHAVIJAYA. *Jainakavyasangraha*.....
- 467 LAMAIRESSE, E. *L'Inde apres le Bouddha*.....
- 468 LA MAZELIERE, Mis de. *Essai sur l'évolution de la civi-  
lisation indienne*.....
- 469 — *Moines et ascètes indiens*.....
- 470 LANMAN, Ch.-R. Voir STEN, Konow.
- 471 LAOUENAN, Fr. *Du Brahmanisme et de ses rapports avec  
le Judaïsme et le Christianisme*.....
- 472 LASSEN, Ch. *Indische Alterthumskunde*.....
- 473 — *Translation from Lassen's Alterthums-  
kunde*, par E. BEHATSEK.....
- 474 — *Institutiones linguae praekriticae*.....
- 475 Lavanisangraha.....
- 476 LAZABUS, J. Trad. du *Nannul*.....
- 477 LE BON, Dr. G. *Les civilisations de l'Inde*.....
- 478 — *Les monuments de l'Inde*.....
- 479 LEUMANN, E. *Die alten Berichte von den Schismen der  
Jaina*.....
- 480 — *Die Avayaka-Erzählungen*.....
- 481 — *Über die Aracyaka-Literatur*.....
- 482 — *Beziehungen der Jaina-Literatur zu andern  
Literaturkreisen Indiens*.....
- 483 — *Billige Jaina-Drucke*.....
- 484 — *Dasavaikalika-sutra und niryukti* .....
- 485 — Ed. *Aupapatika Sutra*.....
- 486 — *Die Hamburger und Oxfordner Handschriften des Pancatantra*.....
- 487 — *Jinabhadra's Jitakalpa, mit Auszügen aus  
Siddhasena's Curni*.....
- 488 — *Die Legende von Citta und Sambhuta*.....

- 489 — Liste von Abschriften und Aussügen aus  
der Jaina-Literatur.....
- 490 LEUMANN, E. *Prabhacandra's Epitaph*.....
- 491 — . Recension: G. BUHLER, Leben des Jaina  
Monches.....
- 492 — — — *Hemachandra* .....
- 493 — — — R. HOERNLE, *Uvasagadasao* .....
- 494 — — — MAX MULLER, *India, what can  
it teach us?* .....
- 495 — Zum siebenten Kapitel von Amitagati's Su-  
bhasitasamdoha.....
- 496 — Strassburg Collection of Digambara Manu-  
scripts.....
- 497 — Zwei weitere Kalaka-Legenden.....
- 498 Levi, Sylvain Djyinisme.....
- 499 — Les donations religieuses des rois de  
Valabhi.....
- 500 — La science des religions et les religions  
de l'Inde .....
- 501 LEVY, I. Voir CHANTEPIE de la SAUSSAYE
- 502 LIMAYA, H.-V. Voir FLEET, J.-F.
- 503 List of ancient monuments in Bengal.....
- 504 List of mss in Sanskrit College, Benares, 1897-1901...  
505 — — — 1902....
- 506 LORD, P.-B. Letter to Sir Alex. Johnston.....
- 507 LOVARINI, E. La norellina gainica del re Papabuddhi
- 508 LUDERS, H. Epigraphical Notes.....
- 509 — — — adaba plates of Prabhutavarsha.....
- 510 — — — Srarana-Belgola inscription of Irugapa...
- 511 MACDONELL, A. History of Sanskrit Literature.....
- 512 MACKENZIE, C. Account of the Jains.....
- 513 MACKENZIE, S. The temple at Halabid.....
- 514 — — — Sravana Belligola.....
- 515 MAHAMAHOPADHYAYA et P DURGAPRASADA. Ed. Candra-  
prabhacarita de Viranandin.

- 516 MAINDREN, M. *L'art indien*.....
- 517 MARTINENGO-CESARESCO. *The jaina precept of non-killing*
- 518 MAX MULLER. *A history of ancient sanskrit Literature*
- 519 — *India, what can it teach us ?*
- 520 MEYER, J.-J. *Dondin's Dacakumaracaritam ubersetzt.*
- 521 — *Kavyasamgraha*.....
- 522 MILES, W. *Jainas of Gujarat and Marwar*.....
- 523 MILLETT, M. *Some modern Jain Sects*.....
- 524 MILLOUX, L. de *Conferences au Musee Guimet*.....
- 525 — *Essai sur la religion des Jains*.....
- 526 — *Etude sur le mythe de Vrisabha*.....
- 527 — *Histoire des religions de l'Inde*.....
- 528 — *Introduction au Catalogue du Musee Guimet*.....
- 529 — et SENATHI RAJA, W. *Essai sur le Jainisme par un Jain*.....
- 530 MIROKOW, N. *Die Dharmapariksa des Amitagati*.....
- 531 Modern Jain Antipathy to Brahmans.....
- 532 MONIER WILLIAMS, M. *Hinduism*.....
- 533 — *Religious Thought and Life in India*.....
- 534 — *Remarks on the Jains*.....
- 535 MORRIS, R. *Notes on some Pali and Jaina-Prakrit words* .....
- 536 MUIR, J. *On the Era of Buddha and the Asoka Inscriptions*.....
- 537 — *Original sanskrit texts*.....
- 538 MUKHARJI, P.-C. *An independent hindu view of buddhist Chronology*.....
- 539 MUKHARJI, T.-N. *Art-Manufactures of India*.....
- 540 MULLEE, E. *Beitrage zur Grammatik des Jainaprakrit*
- 541 MURRAY-AYNSLEY, G. M. *The asiatic Symbolism*.....
- 542 NANA DADAJI. *Staranasangraha*.....
- 543 NANA KOLEKAB. *Bhajuna sadbodha malika*.....
- 544 NANAK CAND *Jinapujasangraha*.....

- 545 NANAK CANDRAJI. *Padaratnatvali*.....  
 546 NANDARGIKAR, G.-R. Ed. *Rughuvansa de Kalidasa*.....  
 547 NARASIMHACHAR, R. Ed. *Kavyavalokana de Nagavarmān*  
 548 NATHA LALUBHAL. *Mahoti pujasangraha*.....  
 549 NEILL, A. Voit FERGUSSON, J.  
 550 NESFIELD, J.-C. et DEVIPRASADA. Catalogue of sk. mss.  
     in Oudh.....  
     — et RAJENDEALALA MITRA. List of sk. mss.  
     in Oudh, 1876.....  
 551 NEVILL, H.-R. District Gazetteers of the United Provinces of Agra and Oudh.....  
 552 New Jaina Temple at Palitana.....  
 553 NILMANI MUKHORADHYAYA. *Sahityaparicaya; an Introduction to Sanskrit Literature*.....  
 554 Notes on Inscriptions in Kacch.....  
 555 OLDENBERG, H. *Buddha, sein Leben, seine Lehre, seine Gemeinde* .....  
 556 — *Le Buddha, sa vie, sa doctrine, sa communauté, trad. A. FOUCHER*.....  
 557 — Recension: H. JACOBI, *Kalpasutra*.....  
 558 — *Der vedische Kalender und das Alter des Veda*.....  
 559 OLDHAM, C.-F. *Serpent-Worship in India*.....  
 560 OPPERT, G. Ed. *Sakatayana's Grammar*.....  
 561 — Lists of sk. mss. in Southern EIndia.....  
 562 ORELLI, C. von. *Allgemeine Religionsgeschichte*.....  
 563 OZIA, V.-G. *The Somnathpattan Prasasti of Bhava Brihaspati*.....  
 564 PADMARAJA. *Smritisamgraha*.....  
 565 — *A Treatise on Jain Law and Usages*.....  
 566 PARAB, K.-P Ed. *Herasaubhagya de Devavimala*.....  
 567 — Voir DURGA PRASADA, P.; SASTRI, Bh., et SIVADATTA, P.....

- 568 PATHAK, K.-B. *Bhartrihari and Kumarika*.....  
 569 — *The date of Mahavira's Nirvana, as  
determined in Saka 1175*.....  
 ·570 — *The date of Trivikrama*.....  
 ·571 — *Ed. Kavirajamargga de Nrpatunga*....  
 ·572 — *Explanation of term Palidhvaya*.....  
 ·573 — *On the Jaina Poem Raghavapandaviya*  
 574 — *Note on the early Kadamba Inscriptions*  
 575 — *Nripatunga's Kavirajamarga*.....  
 ·576 — *An Old Kanarese Inscription at Terdal*  
 577 — *A Passage in the Jain Harivamsa  
relating to the Guptas*.....  
 ·578 — *The position of Kumarila in Digambara  
Jaina Literature*.....  
 579 — *Pujyapada and the Authorship of the  
Jainendra-Vyakarana*.....  
 580 PAUTHIEB, G. Voir COLEBROOKE, H.-T.  
 581 PAVIE, Tb. *La legende de Padmasu*.....  
 582 PAVOLINI, P.-E. *Appunti di novellistica indiana*.....  
 ·583 — *Bharatakadvatrīmcika*.....  
 ·584 — *Il compendio dei cinque elementi. Pan-  
cālthiyāsam-gahasuttam*.....  
 585 — *Eroine brammaniche in un novelliere  
giainico*.....  
 586 — *Meghadutiana*.....  
 587 — *Sulla leggenda dei quattro Pratyeka-  
buddha*.....  
 588 — *La novella di Brahmadatta secondo la  
versione di Hemacandra*.....  
 589 — *La novella di Brahmadatta tradotta ed  
annotata*.....  
 590 — *Le novelline pracrite di Mandiya e di  
Agaladatta*.....  
 591 — *Una reduzione pracrita della Pracnol-  
tararatnamala*.....  
 592 — *Gli scritti di Somaprabhacarya*.....

- 593 — *Una suktavali giainica 'anonima'.....*
- 594 — *Venti strofe del Gathakoca di Muninanda.....*
- 595 — *Vicende del tipo di Muladeva.....*
- 596 PETERSON, P. *Detailed Report on sk. mss.* 1882-83.....
- 597 — *Second* — 1883-84.....
- 598 — *Third* — 1884-86.....
- 599 — *Fourth* — 1886-92.....
- 600 — *Fifth* — 1892-95.....
- 601 — *Sixth* — 1895-98.....
- 602 — et H. JACOBI. Ed. *Upamitibhavaprapanca Katha.....*
- 603 PHILLIPS, M. *The seven Pagodas.....*
- 604 PIGOU. Voir FERGUSSON, J.
- 605 PISCHEL, R. *Der Akzent des Prakrit.....*
- 606 PISCHEL, R. *Die decicabdas bei Trivikrama.....*
- 607 — *De grammaticis praekriticis.....*
- 608 — Ed. HEMACANDRA's *Grammatik der Prakrit-sprachen.....*
- 609 — *Grammatik der Prakrit-Sprachen.....*
- 610 — *Gutmann und Gutweib in Indien.....*
- 611 — et G. BUHLER. Ed. *Desinamamala de Hemacandra.....*
- 612 POINTET, J. Voir WARREN, S.-J.
- 613 POPE, G.-U. *The Naladiyar.....*
- 614 — *Notes on the Kurrall.....*
- 615 — *The 'sacred' Kurrall of Tiruvalluvar.....*
- 616 *Prakaran-mala.....*
- 617 *Prakarana-sangraha.....*
- 618 *Prarthanavalli.....*
- 619 PREMCHAND MODY, K. Ed. *Prasamarati d'Umasvati.....*  
620 — Ed *Tattvarthadhigama.....*
- 621 PAINSEP, J. *Essays on Indian Antiquities.....*
- 622 — *Note on inscriptions at Udayagiri and Khandgiri in Cuttack.....*
- 623 *Progress Report of the Archaeological Survey of Western India.....*

- 624 PULLE, F.-L. *La cartografia antica dell' India.....*
- 625 — *Catalogo dei manoscritti gianici di Firenze.*
- 626 — *Florentine Jain manuscripts.....*
- 627 — *Della letteratura dei G'aini.....*
- 628 — *Les manuscrits de l'Extra-Siddhanta de Florence.....*
- 629 — *I novellieri gianici.....*
- 630 — *Originali indiani della novella Ariosto nel XXVIII canto del Furioso.....*
- 631 — *Un progenitore indiano del Bertoldo.....*
- 632 — *Siddharanasa-muccaya-tika.....*
- 633 — *Shatdareana-ramuccaya-sutram.....*
- 634 PURUSHOTTAMA KAKAL. *Astotri sanatra mahotsava.....*
- 635 RAJARAM BODAS, M. *Historical Survey of Indian Logic*
- 636 RAJENDRALALA MITRA. *The Antiquities of Orissa.....*
- 637 — *Buddha Gaya.....*
- 638 — *Catalogue of sk. mss. of the Maharaja of Bikaner.....*
- 639 — *Notes on Sanskrit Inscriptions from Mathura.....*
- 640 — *Notice of sk. mss.....*
- 641 — *Report on sk. mss. 1874.....*
- 642 — *Sanskrit buddhist Literature of Nepal.....*
- 643 — *Voir NESFIELD, J.-C.*
- 644 RAMACANDRA DINANATHA. Ed. *Prabandha-cintamani de Mierutunga.....*
- 645 RAM DAS SEN. Voir KALIVAR VEDANTAVAGIS.
- 646 RAYMOND, X. Voir DUBOIS de JANCIGNY.
- 647 REA, A. *Chalukyan Architecture.....*
- 648 — *Liste of ancient Monuments in the Madras Presidency.....*
- 649 — *List of architectural and archaeological remains in Coorg.....*
- 650 — *South Indian buddhist Antiquities.....*

- 651 RECLUS, Elisee. *Nouvelle géographie universelle. Inde et Indo-Chine*.....
- 652 Report regarding the archaeological remains in Sindh.
- 653 RHYS DAVIDS, T. W. *Buddhism, its History and Literature*.....
- 654 — *History of Indian Buddhism*.
- 655 — *Indian Sects or Schools in the time of the Buddha*.....
- 656 RICE, Lewis. *Bhadra Bahu and Sravana Belgola*.....
- 657 — *Catalogue of sk. mss. in Mysore and Coorg*
- 658 — *Early History of Kannada Literature*...
- 659 — *Early Kannada Authors*.....
- 660 — *Ed. Karnataka-Bhasha-Bhushana de Nagavarmam*.....
- 661 — *Ed. Pampa Bharata*.....
- 662 — *Ed. Pampa Ramayana*.....
- 663 — *Epigraphia carnatica. I. Coorg inscriptions*.....
- 664 — — — II. *Inscriptions at Sravana Belgola*.....
- 665 — — — III-IV. *Inscriptions in the Mysore District*.....
- 666 — — — V. *Ins. Hassan District*.....
- 667 — — — VI. *Ins. Kadur District*.....
- 668 — — — VII-VIII. *Ins. Shimoga District*.....
- 669 — — — IX. *Ins. Bangalore District*.....
- 670 — — — X. *Ins. Kolar District*.....
- 671 — — — XI. *Ins. Chitaldrug District*.....
- 672 — — — XII. *Ins. Tumkur District*.....

- 673 — *The Ganga Inscriptions in Coorg.....*
- 674 — *A Jaina-Vaishnava Compact.....*
- 675 — *Jain Inscription at Sravana Belgola.....*
- 676 — *Mysore .....*
- 677 — *Mysore and Coorg.....*
- 678 — *Mysore inscription translated.....*
- 679 — *Nagamangala copper plate Inscription..*
- 680 — *The Poet Pampa.....*
- 681 — *A Rashtrakuta Grant from Mysore.....*
- 682 — *Voir BURGESS, J.*
- 683 RICKHAN DASS JANI. *Doctrines of Jainism.....*
- 684 RIEU, Ch. *Voir BOETLINGER, O .....*
- 685 ROCKHILL, W.-W. *Life of the Buddha.....*
- 686 ROUSSELET, L. *L'Inde des Rajahs.....*
- 687 ROWLAND, J *Mount Abu.....*
- 688 Sajayamala.....
- 689 SAMINADEIYA. Ed. Sindamani.....
- 690 Samekrta-pujapatha.....
- 691 Sanatana-Jainagrana'ha-mala.....
- 692 SANKALCAND MAHASUKHARAMA *Dilkus staranvali .....*
- 693 — *Pujasangraha .....*
- 694 SASTRI, Bh et K.-P. PARAB Ed. Subhavitaratnasamadoha  
d'Amitagati .....
- 695 Satrunjaya tirthamala.....
- 696 SCHMIDT, R. *The Kavyamala Edition of Amitagati's*  
*Subharitasmadoha .....*
- 697 — et. J. HEETEL *Amitagati's Subharitasam-*  
*doha .....*
- 698 SCHRADER, F.-O. *Über den Stand der indischen Philo-*  
*sophie zur Zeit Mahaviras und*  
*Buddhas.....*
- 699 SCHROEDER, L von. *Indiens Literature und Cultur...*
- 700 SCHUBRING, W. Da; *Kalpa-sutra.....*
- 701 SENART, E *Les inscriptions de Piyadasi.....*
- 702 — *The inscriptions of Piyadasi, trad G.-A.*  
*GRIERSON.....*

- 703 SENATHI RAJA, W. Voir MILLOUE, L. de.
- 704 SESHAGIRI SASTRI. Report on sk. and tamil mss. 1893-94
- 705 — — 1896-97
- 706 SEWELL, R. List of inscriptions and sketch of the Dynasties of Southern Indid.....
- 707 — List of the antiquarian remain in the Presidency of Madrds.....
- 708 SHANKAR PANDURANG PANDIT. Ed. Gaudavaho de Vakpati
- 709 — Ed. Kumarpalacharita de Hemacandra.....
- 710 SHERRING, A. Hindu tribes and castes.....
- 711 SINCLAIR, W.-F Notes on Castes in the Dekhan.....
- 712 SITARCAND NAHAR Jaina stavaranavali.....
- 713 SIVADATTA, P et K.-P PARAB. Abhidhana Samgraha.....
- 714 — — Ed. Balabharata d'Amaracandra.....
- 715 — — — Drisandhana de Dhannajaya.....
- 716 — — — Kavyanusana de Hemacandra.....
- 717 — — — Kavyanusarana de Vagbhata.....
- 718 — — — Neminiirana de Vagbhata.....
- 719 — — — Vagbhalalankara....
- 720 — — — Vasatilaka de Somadeva.....
- 721 Stolasangraha.....
- 722 SMALL, G. Handbook of sanskrit Literature.....
- 723 SMITH, E.-W. Voir FUHRER, A.
- 724 SMITH, V.-A. The early History of India.....
- 725 — The Jain Stupa and other Antiquities of Mathura.....
- 726 — The Kushan, or Indo-Scythian, Period of Indian History.....

- 727 SMITH, V.-A. *Notes on the Bhars and other early Inhabitants of Bundelkhand*.....
- 728 — *Vaisali* .....
- 729 — et F.-C. BLACK. *Observations on some Chandel Antiquities*.....
- 730 SMYTH, W.; Voir WEBER, A.
- 731 SPENCE, HARDY, R. *Eastern Monachism*.....
- 732 STARK, A. Voir HOERNLE, R.
- 733 *Statistical Atlas of India*.....
- 734 STEFANI, L. de *La novellina jainica di Madiratali*....
- 735 — *Nota alla novellina di Madirvati*.....
- 736 STEIN, A. *Notes on an archaeological tour in South Bihar and Hazaribagh*.....
- 737 STEINHAL, P. *Specimen der Nayadhammaka*.....
- 738 STEN KONOW. *Maharashtri and Marathi*.....
- 738 — Recension: R. PISCHEL, *Grammatik der Prakrit Sprachen*.....
- 739 — et Ch.-R. LANMAN. Ed. *Karpura-manjari de Rajasekhara*.. .....
- 740 STEVENSON, J. *On the Intermixture of Buddhism with Brahmanism*.....
- 741 — Some Remarks on Relation between the Jain and Brahmanical systems of Geography.....
- 742 — *Tithyas or Tirthakas*.....
- 743 — Trad. *Kalpa Sutra and Nava Tatva*...
- 744 STIRLING, A. *An Account of Orissa Proper, or Cuttack*.
- 745 SUALI, L. Ed. *Saddarsanasamuccayi*.....
- 746 — *Il Lokatatttranirnaya di Haribhadra*...
- 747 — *I sistemi filosofici nell'India alla fine del secolo XIV*.....
- 748 SULTAN SINGH JAINI. *Acronym of the Jains in India*...
- 749 SYAMSUNDAR DAS. *Report on hindu ms.* 1900.....
- 750 — — — 1901.....
- 751 TAMODARAMPILLEI. Ed. *Sulmani*.....

- 752 TAWNEY, C.-H. *A Folklore Parallel*.....  
 753 — *Kathakosa or Treasury of stories*.....  
 754 — *Trad Prabandhacintamani de Merutunga*.....
- 755 TAYLOR, Col. Voir FERGUSSON, J.
- 756 TAYLOR, W. *Catalogue of miss. College Fort Saint George*
- 757 TELANG, K.-T. *Subandhu and Kumarila* .....
- 758 — *Three Kadamba Copperplates*.....
- 759 THIBAUT, G. *Astronomie, Astrologie und Mathematik*...
- 760 — *On the Suryaprajnapati*.....
- 761 THOMAS, E. *The early Faith of Asoka*.....
- 762 — *Jainism* .....
- 763 THORNTON, D. *Parsi, Jaina, and Sikh*.....
- 764 THORNTON, E *Gazetteer of the East-India Company*...
- 765 TOP, J. *Annals and Antiquities of Rajast'han*.....
- 766 — *Comments on an Inscription at Madhucarghar*
- 767 — *Travels in Western India*.....
- 768 *Umetanam dhaliyam*.....
- 769 *Varanasi-tidyamandira-pustakanam sucipatram*.....
- 770 VAVIKAR, Y.-S. *Some Remarks on the Svastika*.....
- 771 VENEATA, V. *Jaina rock-inscriptions at Panchapandatamala*.....
- 772 VIDYABHUSANA, S.-G. *The Saraka Caste*.....
- 773 VINSON, J. *Un episode du poème épique Sindamani*.....
- 774 — *La grande épopée de l'Inde dravidaïenne, le Sindamani* .....
- 775 — *Legende tamoule relative à l'auteur des Kur'al*
- 776 — *Legendes bouddhistes et d jainas*.....
- 777 — *Littérature tamoule ancienne; le Sindamani*  
778 — *— le Sulamanî*.....
- 779 — *Manuel de la langue tamoule*.....
- 780 — *La religion des Jaina*.....
- 781 — *Les religions actuelles*.....
- 782 WADELL, L.-A *Discovery of the exact site of Pataliputra*

- 783 WALHOUSE, M.-J. *Archaeological notes*.....  
 784 WARREN, S.-J. Ed. *Nirayavaligasuttam*.....  
 785 — *Godsdienstige en wijsgeerige Begrip-  
pen der Jaina's*.....  
 786 — *Les idees philosophiques et religieuses  
des Jainas*, trad. J. POINTET.....  
 787 WARREN, W.-F. *Problems still unsolved in Indo Aryan  
Cosmology*.....  
 788 WATKINS, W.-H. *Ancient Inscriptions*.....  
 789 — *Ten ancient Inscriptions*.....  
 790 WATSON, C. *Rajputana District Gazetteers*.....  
 791 WEBER, A. *Ahalya, " und Verwandtes*.....  
 792 — *Akademische Vorlesungen über indische Lite-  
raturgeschichte*.....  
 793 — *Ueber Bhuvanapala's Commentar zu Hala's  
Sapta catakam* .....
- 794 — *Ueber das Compakacreshtikathanka* .....
- 795 — *Ueber das Catrunjaya Mahatmyam* .....
- 796 — *The Satrunjaya Mahatmyam* trad. J. BUE-  
GESS .....
- 797 — *Chronologische Notiz*.....  
 798 — *Ueber einige Lalenburger Stretche*.....  
 799 — *Über ein Fragment der Bhagavati*.....  
 800 — *Ueber die heiligen Schriften der Jaina*.....  
 801 — *Sacred Literature of the Jains*, trad. W.  
SMYTH .....
- 802 — *Zur indischen Religionsgeschichte*.....  
 803 WEBER, A. *History of religion in India*, trad. G.-A.  
GEIERSON.....  
 804 — *Ueber den Kupalkshakaucikadilya des Dharma-  
sagara*.....  
 805 — *Pancadandachalltraprabandha* .....
- 806 — *Ueber die Pracnottararatnatmala*.....  
 807 — *Über die Samyaktiakamudi*.....  
 808 — *Das Sapta catakam des Hala*

- 809 — Ueber die *Sinhasanadvatrincika*.....  
 810 — Ueber die *Suryaprajnapti*.....  
 811 — Über das *Uttamacarittrakathanakam*.....  
 812 — Verzeichniss der Sanskrit und Prakrit  
 813 — Handchriften der K. Bibliothek zu Berlin.
- 814 WHEELER, J.-T. *History of India*.....  
 815 WRITWORTH, G.-C. *Anglo-indiam Dictionary*.....  
 816 WICKREMASINGHE, Z. *Index of the Prakrit Words in Pischel's Grammatik*.....  
 817 WILSON, H.-H. *Dictionary sanscrit and english*.....  
 818 — *Essays and Lectures on the religion of the Hindus*.....  
 819 — *The Mackenzie Collection*.....  
 820 — *Sanscrit Inscriptions at Abu*.....  
 821 — *Sketch on the religious sects of the Hindus*.....  
 822 — *Two Lectures on the religious practices and opinions of the Hindus*.....  
 823 WILSON, J. *Memoir on the Cave-Temples and Monasteries of Western India*.....  
 824 WINDISCH, E. *Hemacandra's Yogacastra*.....  
 825 — *Ueber den sprachlichen Charakter des Pali*  
 826 — *Voir EGGERLING, J.*  
 827 WINTERNITZ, M. *Nejamesha, Naigamesha Nemeso*.....  
 828 WODEHOUSE, Ch. *Sravaka Temple at Bauthli*.....  
 829 Wood, J. *Voir BARTH, A.*  
 830 WURM, P. *Geschchichte der indischen Religion*.....  
 831 YANIK, J.-U. *Mount Abu and the Jain Temples of Dailicada*.....  
 832 ZACHARIE, Th. Ed. *Anekarthasamgraha de Hemacandra*  
 833 — *Epilogomena zu der Ausgabe des Anekarthasamgraha*.....  
 834 — *Die indischen Wörterbucher*.....  
 835 — *Das Jainendravyakaranam*.....  
 836 — *Die Nachtrage zu dem synonymischen Wörterbuch des Hemacandra*.....

# Dr. A. Guerinot, Repertoire D. Epigraphie Jaina.

---

डॉ. अॅ. गेरीनो कृत. अंपीग्राफी जैन. (जैन शिलालेखो.)  
आ ग्रंथमां इस्वी. १८९६ सुधीमां कया कया स्थळना केटला शिला-  
लेखो. कया कया पुस्तकोमां छपाइ गया हे; तया तेना अंग्रेजी-  
विगेरे मापाओमां तरजुपा यया हे. तेनी संपूर्ण नोंद लीधी हे  
तेमांयी मात्र स्थळ अने लेख संख्या नीचे मुजव हे. (जुओ नं.)

संख्या	स्थळ	संख्या	स्थळ
१	अबालवाडी (Abalvadi)	६	बाला गांव (बेल गांव) Balagamve
२	आबलुर Ablur	१	बालेहोनुर Balehonur
३	आबु Abu	१	बामणी Bamani
४	आदुर Adur	६	बन्दालीक Bandalike
५	आइहोल Aihole	१	बंदर Bandur
६	अजमेर	२	बांकापुर Bankapur
७	अलहाली Alahalli	१	बरनगर
८	अलसन्द्रा Alesandra	१	बसवानपुर Basavanapar
९	अलतेम Altem	१	बास्टी Basti
१०	अमरापुरा (अमरपुर.)	१	बास्टीपुरा Bastipura
११	अनवेरी Anaveri	१	बावांग Bawagang
१२	अनवालु Anevalu	१	बेगुर Begur
१३	अंगाडी Angadi	१	बेक्का Bekka
१४	अणदीलयाड (पाटण)	१	बेलावटी Belavatte
१५	अंजनगिरि	१	बेलगांम Belguam
१६	अरसिकेरे Arsikere	१	बेलुर Belur
१७	बदामी Badami	१	बेलुरु Beluru
१८	बहादूरपुर	१	बेरामयाडी Berambadi
१९	बैल हॉल Bail-Hongal	२	भीलरी Bhilri

संख्या	स्थळ	संख्या	स्थळ
१	बीदार Bidre	१	एचीगनहल्ली Echigana-halli
१	बीदरपुर Bidarpur	१	इलेवाळा Elevala
२	बीजोली Bijoli	१	इलुरा Elura
१	बीलीडर	२	गेडी Gedi
१	बोगाडी Bogadi	२६	गिरनार ( पर्वत )
१	बोम्मणहल्ली Bommaan-halli	३	गोगा Gogga
१	ब्यान Byana	१	गोवरधनगिरि Govardhangiri
१	खंभात Cambay	१	गुबी Gubbi
१	चैतननाथ Chaitnath	१	गुडीगेरे Gudigere
१	चाल्य Chalya	१	गुण्डलुपेट Gundlupet
१	चामराजनगर Chamraj-nagar	२	गवाळीअर
१	चाप्रदहल्ली Chatradahalli	१	हडीकल्लु Haddikallu
१	चीदरवल्ली Chidarvalli	१	हागरहल्ली Hagalahalli
४	चीतोड ( राजपूताना )	१	हालेवेलगोला Hale-Bel-gola
२	दानसाल Dauasali	१	हालेबीड Halebid
१	देवनगर Davanagare	१	हालेसोराव Hole-Sorab
१	देल्ही Delhi	४	हालसी Halsi
२	देवगढ Deogarh	६	हण्सोज ( चीका ) Hanasoge
३	देवगिरि Devagiri	१	हंतुरु Hanturu
१	देवालपुर Devalpur	१	हराकर Harakere
१	देवरहल्ली Devarhalli	१	हारवे Harave
१	धम्पुर	१	हन्ता Hanta
१	दीदागुरु Didaguru	१	हट्टन Hattana
१	दीलमाळ Dilmal	१	हेबंडी Hebbande
१	Dodda-Kanaguru	४	हेग्री Heggere
१	दोहद Dohad	१	हेमवती Hemvati
२	दुबकुंद Dubkand		

संख्या	स्थळ
३	हेरागु Heragu
३	हेरेकेर Herekere
२६	हीरे-अयाली Hire-Avali
२	हीरेहल्ली Hirehalli
३	होगेकर Hogekere
२	होलेलकर Holalkere
१	होन्नेनाहल्ली Honnena-halli
१	होनुर Honnur
१	होनवड Honvad
१	होसाहोलालु Hosaholalu
१	हुलिगेर Hulligere
१	हुलुहल्ली Hulluhalli
१९	हुम्चा Humcha (२२)
१	हुनासिकट्टी Hunasikatti
१	इसुर Isure
१	जावागल्लु Javagallu
२	जेसलमेर
१	कभालो Kabli
१	कडव Kadava
४	कटकोल Kadkol
१	कटवन्ति Kadvanti
१	कडुर Kadur
१	कहाउन Kahaun
१	काईदाल Kaidal
१	कालसा Kalasa
१	कलभाषी Kalbhavi
१	कलझोली Kalholi
१	कल्लापास्ति Kallabasti
१	कलुरगुद्दा Kallurgudda

संख्या	स्थळ
१	कालुचम्बरु Kaluchumbarru
१	कालुगुमालाई Kalugumalai
१	कल्य Kalya
३	कम्बादहल्ली Kambada-halli
३	कानवे Kanave
१	कांग्रा Kangra
२	कांथकोट Kanthkot
२	करदलु Karadala
३	कर्कला Karkala
१	करुगन्डा Karuganda
१	कसलगर Kasalagare
१	केअसुरु Kelasuru
११	खजुरा Khajuraho
१	किरप्राम Kirgram
२	कोलकपुर Kolapur
१	कोलुर Kolur
२	कोन्नुर Konnur
२	कोनुर Konur
१	कोप्पा Koppa
१	कोठार Kothara
१	कुलगिरि Kulgeri
१	कम्बरहल्ली Kumbara-halli
१	कुम्भेन हल्लो Kumben-halli
१	कुमसी Kumsi
४	कुप्पतरु Kuppaturu

संख्या	स्थल
२	क्येतनहल्ली Kyatana-halli
५	लक्ष्मेश्वर Lakshmeswar
१	लोन्ड्रेस Londres
१	मादलपुर Madalpur
१	मदने Madane
१	मेदनुर Madanur
१	मदगिरि Maddagiri
१	मद्रास Madras
६	मगडी (चौका) Magadi
२	मगलुर (चीक) Magalur
८	महोबा Mahoba
१	मलालकर Malalakare
११	मलेयर Maleyur
२	मन्डावी Mandavi
२	मानून Manue
१	मरकुली Markuli
२	मसार Masar
८	मथुरा Mathura
३	मत्तावर Mattavara
१	मेलीग Melige
१	मरकारा Markara
१	मुदहल्ली Mudahali
४	मुगुलुर Mugular
१	मलगुन्ड Malgund
६	मुलुर Mullur
१	मुनिच Munich
१	मुट्सन्द्रा Mutsandra
१	मुट्टत्ति Muttatti
१	(मथुरा.) मटा

संख्या	स्थल
२	नादोल Nadol
१	नागदा Nagada
१	नाखुर Nakhur
२	नल्लुर Nallur
१	नन्दी Nandi
१	नारलाई Naralai
१	नरसीपुर Narasipur
१	नसारजी Nesargi
१	नीदीगी Nidigi
२	नीडुगल्लु (पर्यन्त.) Nidugallu
३	नीतुरो Nittureo
२	नोना मंगल Nonamaugala
१	नवनारी Nosari
३	पभोसा Pabhosa
१	पालणपुर
२	पांच पांडियामालाई Pan-ehapandareamalai
१	पंडितराहल्ली Pandita-rahalli
१	पटणा Patana
१	पेगुर Peggur
३	पुराळी Purale
२	राइबाग Raibag
३	राजगिर Raggir
२	रामनगर (ओप) Rani-nagar
१	राणपुर Raupur
१	रावणदुर Ravandur
२	रोहो Roho

संख्या	स्थळ
१	सालिग्राम Saligrani
२	सन्डा Sanda
३	सारागुरु Saraguru
३	सारोत्रा Sarotra
७७	श्रीकृजय (पर्वत.)
६	सून्दत्ती Saundatti
१	सम्बनुर Sembanur
१	सीगमवे Siagamvbe
१	सीक्रा Sikra
२	सिंडिगोरी Sindigare
१	शिरोही Sirohi
६	शिवगंज (पर्वत.) Siva-gaungce
४	शियालबेट Siyal-bet
४	सोमवार Somavara
१	सोराब Sorab
८८	श्रवणबेलगोला Sravana belgola
१	सुढी Sudi
२	सुहनीय Sueaniya
१	सुकादर Sukadare
१	सुन्ध (पर्वत) Sundha
१	तगदुर Tagaduru
१	तलगुन्ड Palgund

संख्या	स्थळ
१	तारेगा Taraega
१	तटेकर Tattekere
६	तवानन्दी Tavaanandi
३	तेरदल Terdal
१	तेवरतेष्पा Teverteppa
१	टीप्पुर Tippur
५	तीरुमलाई Terumalai
२	तीरुप्प्य रुत्तिककुरुणु Ti-rupparutkkunru
१	टोन्क Tonk
३	उदयगिरि
१	उदयगिरि
६	उदरी Udri
१	वाक्कलगेर Vakkalagere
४	वालोमलाई Valemalai
१	वरुण Verunes
२	वेनुर Venur
१	विजयनगर Vig
१	वुद्री Vudri
१	यलाडहल्ली Yallada-halli
१	योदागुरु Yidagurv
१	योदुवानी Yiduvani

फ्रेन्चविद्वान् डॉ. गेरीनोए पोतानी वीवलीओ ग्रो-  
फीमां लीधेला ग्रंथोनुं कक्कावारी लीए.

अक्षयंकस्तोत्र  
अक्लंकाएक  
अजापुत्र कथा  
अजित तीर्थकरपुरण  
अजितशान्तिस्तव  
अजितशान्तिस्तोत्र  
अज्ञाततिमिरभास्कर  
अज्ञान चरित्र  
अज्ञान सुंदरी संवेद  
अंजना सतीनो रास.  
अढार दुष्ण निवारक  
अढार पापस्थानकनी सज्जाय  
अनुयोगदारसूत्र ( अनुयोग-  
दारसूत्र )  
अनुकम्पारी  
अनुचरोबवाइदसाओ  
( अनुचरोपपातिक दशा,  
अध्यात्मकल्पद्रुम  
अध्यात्म चितामणि  
अध्यात्म भत परीक्षा  
अध्यात्मसार

अध्यात्मसार-प्रश्नोत्तर  
अध्यात्मोपनिषद् ( योगशास्त्र )  
अध्याटक स्तोत्र  
अनंतना कथे  
अनुचरोपपातिक दशा  
अनुभूत सिद्धसार  
अनुयोगदार मूत्र  
अछेक शास्त्र सार समुच्चय  
अनेकार्थ कैरवाकर कौशुदि  
अनेकार्थ संग्रह  
अंतकृत दशा  
अंतगड दशाओ ( अंतकृतदशा )  
अंतर कथा संग्रह  
अन्ययोगव्यवहेद ( वीतराग  
स्तुति )  
अन्योक्ति मुक्तावली  
अपराजित स्वर शतक  
अभिधान चितामणि  
अभिशेक संविधि  
अमप स्वामि चरित्र  
अमोघ वृत्ति

अयवन्ति सुकामारना तेर  
 दाढ़ीया  
 अरिहंत स्तुति संग्रह  
 अर्य रत्नावलो  
 अर्द्धनीति  
 अलंकार चूढापणि  
 अलंकार तिलक  
 अष्ट प्राभ्रत  
 अष्ट लक्ष्मी—( अर्य रत्नावली )  
 अष्टर्णितिलक  
 अष्ट सती (देवागमस्तोत्र न्यास)  
 अष्ट सहस्र दिष्पणी  
 अष्ट सहस्रो  
 अष्ट सहस्री विवरण  
 अष्टपदादि पहोतसव वर्णन  
 अस्मदशद्र नव स्तवी  
 आउरपच्चख्याण  
 ( आतुर प्रत्याख्यान )  
 अख्या मणि कोप  
 आगमसंग्रह  
 आगम सार  
 आगम सारोद्धार  
 आचार धोत  
 आचार पटीय  
 आचार सार

आचार सूत्र  
 आचारांग सूत्र  
 आचारोपदेश  
 आदिवरनो श्लोको  
 आतुरप्रत्याख्यान  
 आत्म ख्याति  
 आत्म निदा  
 आत्मनिदा अष्टक  
 आत्म प्रबोध  
 आत्मज्ञेय अने जीवनी उत्पत्ति  
 आत्मानु शासन  
 आत्मारामजी आनंदविजयजी  
 आदित्य कथावदी ( बड़ी )  
 आदिनाथ स्तुति  
 आदि पुराण  
 आनंद सुंदर  
 आस परीक्षा  
 आप्त विपांसा  
 आप्तविपांसालंकार— ( अष्ट  
 सहस्री )  
 आपारंगमूत्र ( आचारांगमूत्र )  
 आयार विहि  
 आरंभ सिद्धि  
 आराधना कथा कोप  
 आरामनंदन कथा

आरोग्यनय सिद्धि.  
 आर्य विन्दु सद्वर्मनी व्रतदर्पण  
 आर्यस्त सहस्रीक  
 आलाप पढति  
 आलोचना पाठ  
 आवश्यक सूत्र.  
 आवश्यकनिर्युक्ति  
 आर्थर्य योगमाला उपुत्तिः  
 उक्त्युनुशासन  
 उणादि गण सूत्र  
 " " वृत्ति  
 उणादि नाममाला  
 उत्तम चरित्र कथानक  
 उत्तम शिखर पुराण  
 उत्तराध्ययन ( सूत्र )  
 उत्तर पुराण  
 उत्तराध्ययन वृद्धात कथा  
 उत्तराध्ययनसूत्र  
 उद्यराज देवरापद  
 उपदेश कंदली  
 उपदेश चिन्तामणि  
 उपदेशपद  
 उपदेश प्रसाद  
 उपदेशमाला—  
 " " वृत्ति

उपदेशरत्नाकर  
 उपदेशरसाल  
 उपदेश शत—(महापुरुषचरित्)  
 उपदेश सिद्धान्त रत्नमाला  
 उपमिति भवप्रपञ्चा कथा  
 " " " वृत्तिक रूपा  
 उपमिति भवप्रपञ्चा कथा  
 सारोद्धार  
 उपमिति भव प्रपञ्चा नाम समुच्चय  
 उपमितिभवप्रपञ्चवृत्तिरूप  
 उपसर्गपाठ  
 उपसर्गदरस्तोत्र  
 उपाशकदशा  
 उपासकाचार  
 उल्लासिकाप स्तोत्र  
 उवासगदशाओ उपासकदशा  
 ऋषभप्रपञ्चाशिका  
 ऋषिदत्त चरित्र  
 ऋषिपंडलटीका  
 ऋषि मंडल प्रकरण सूत्र; स्तोत्र  
 एकाक्षर नाम मालीका  
 एकी भाव भाषा  
 एकी भाव स्तोत्र  
 एलादि  
 ओघ निर्युक्ति.

ओवाइय=ओपपत्तिका सूत्र	कर्म विपाक
ओप पातिकसूत्र	कर्म स्तव
कथाकोप	कर्म स्तव टीका
कथाकोप ( शुभशीलगणि )	कर्म हरा स्तम्भियनोंवि
( पंचास्ति प्रवंश संचंद्र	Karmaharastamijyanomhi
कथा महोटधि	कल्पकिरणावलि.
कथा रत्नकोश	कल्प कुमठनोम्बिपि
कथा रत्नाकर	Kalpakujadauompi
कथा संग्रह	कल्प चूर्णि
कमल शीलतर्क	कल्पद्रुम कलिका
कम्पययहि ( कर्म पङ्कुनि	कल्पप्रदीपिका
करुणा वज्रायुध नाटक	कल्पमंजरी
करणाटक भाषा भूषण	कल्पलता
,, शद्रानुशासन	कल्पसुत्र
कर्पूरप सर=सुभाषितकोश	कल्पसुत्रस्थव्याख्या
कर्पूर प्रस्तरण	कल्पान्तर वाकानि
कर्मकान्द	कल्याण कारक
कर्मदंश	कल्याण, पंदिर, स्नोत्र
कर्मग्रंथी प्रथमाविचार	कविता रहस्य
कर्मनिर्जरा	कविराज मार्ग
कर्म पङ्कुति	कवि शिक्षा
कर्मविनिसी	,, , एवि

कान्नद चोपाइ	कुमारपालप्रतिबोध महाकाव्य
कामन कथे Kawanakathe	कुमारपाल प्रवंध
कारिका वृत्ति	कुमारपालराजानोरास.
कार्त्तिकेयानु प्रकाश	कुमारविवाहप्रशस्ति काव्य
कालकाचार्य कथानक	कुराल ( Kural )
काळ सचरी	कुलक वृत्ति
काळ सरुव	कुर्मा पुत्र चरित्र
काव्यकल्प उत्ता	कौमुदि कथेइ ( Kaumudi-kathai )
काव्य प्रकाश	क्रिया कल्पलता
काव्य प्रकाश संकेत	,, पुस्तक
काव्य संग्रह	क्रियारसनसंमुच्चय
काव्यानुशासन	क्रियास्थानक विवार
काव्यानुशासनवृत्ति ( बलंकार तिलक )	सत्र चूटापणि
काव्य अंबुधि	सेत्रं संग्रह
काव्यावलोकन	क्षेत्र समाप्त
काशिका विवरण पंचीकागद्वचि	गच्छाचार पकीर्णक सूत्र
कोशीकन्याय सटीक	गणककुमुदि कौमुदि
कृपस कौशिकादित्य	गणधर सार्वशतक
हुवेर पुराण	गणित शास्त्र
कुमारपाल चरित्र	गणितसार संग्रह
	गण्य विन्तापणि

गंभीर विजय	दीपक )
गमनीकास्त्रवृत्ति	ग्रहशान्तिस्तव
गायाकोश	चउशरण
गाथासहस्री	( चतुःशरणप्रकरण )
गीरनार तीर्थोद्धारपहिमा	चरितावली
गुणमाला	चारित्रसार
गुणरत्न महोदेशि	चतुःशरणप्रकीर्ण
गुणवर्मा चरित्र	चतुर्विशज्जिनेन्द्र स्तवनावली
गुणस्थानकमारोह	चतुर्विशति जिनस्तव
गुणस्थान प्रकरण	चतुर्विशति जिन इतवन
गुरुदत्त चरित्र	चतुर्विशति जिनस्तुति
गुरुपरिपाटी	चतुर्विशतिपुराण
गुरु स्तुति	चन्द्र पन्नति ( चन्द्रपञ्चमि )
गुर्वावलीसूत्र	चन्द्र दर्शन नोम्पि
गुर्वावली ( मुनि सुंदर )	चन्द्र पत्रमि
गुहुली संग्रह	चन्द्र प्रभ चरित्र
गोदीपार्खनाथजीनां दालीयां	चन्द्र प्रभ जिनगद्यमालिका
गोतम पृच्छा	चन्द्र प्रभ पुराण
गोतमकुलकवृत्ति	चन्द्र राजानो रास
गोतमस्तव	चन्द्र राजा अने गुणावली रा-
गोमठसार	णीना कागळ
गोरखमच्छेष्टचरित्र	चम्पकत्रेष्टिक्यानक
गौतमीय प्रकाश	चंपु जीवन घारा
गौतमीय महाकाव्य	चामुण्डरायपुराण
( ग्रहमाव प्रकाश )-( भावना-	चार प्रत्येक शुभ्रास
४०	

चार स्तवनों संग्रह  
 चित्रसेन पश्चावती चरित्र  
 चिन्तामणि  
 चिन्तामणि टिप्पणी  
 चैतन कर्म चरित्र  
 चैत्यवंदनसूत्र  
 चैत्यवंदनाकुलगृहि  
 चोबीस जिन स्तुति  
 चोबीसीनाम स्तवन  
 छन्दोनुशासन  
 छन्दोम्बुधि  
 छन्द रसनावली  
 छ भाइनोरास  
 छह ढाला  
 छेकोकि विचार लीला  
 जगहु चरित  
 जगत्सुंदर योगपाला  
 जन्मपत्रिपद्धति  
 जन्मपत्रि लक्ष्ण प्रकार  
 जमालीसूत्र  
 जम्बुदीवपनति ( जम्बुदीप  
     प्रज्ञप्ति )  
 जम्बुपृच्छ चोपाद  
 जम्बु चरित्र  
 जम्बुदीप प्रज्ञप्ति  
 जम्बुदीप समाप्त

जम्बुदीप संग्रहणी  
 जयतिहुयण स्तोत्र  
 जय  
 जयन्ते विजय  
 जयन्तकाव्य  
 जयानन्द केवलीनो रास  
 जल्लकल्पलता  
 जिन कथा  
 जिनचतुर्विंशिती ( भूपाल स्तोत्र  
 जिनचतुर्विंशतिडीका  
 जिनदत्तरायचरित्र  
 जिनधर्म  
 जिन पीजर स्तोत्र  
 जिनपूजा महोदधी  
 जिन मुनि तनय  
 जिनयज्ञकल्प  
 जिनरास  
 जिनवचनामृतशर्धी  
 जिनशतक  
 जिनसहस्रस्तोत्र ( सहस्र-नाम  
     पंत्र )  
 जिन संहिता  
 जिन सिद्धागम.  
 जिन स्तुति  
 जिन स्तवन  
 जिनागम

जिनेन्द्रमतदर्पण	जैन धर्म प्रकाश
जितकल्प	जैन धर्म प्राचीन इतिहास
जितकल्प चूर्णि	जैनधर्मवीर संस्तवन
जीवक चिन्तामणि	जैनधर्ममृतसार
जिनेन्द्रमतदर्पण	जैनधर्मावलंबिता
जीवंधर स्वामिचरित्र	जैनधर्म प्राचीन इतिहास
जीवंधर पुराण	जैनधर्मावास स्तवन
जीव विचार	जैनधर्मनिषयक प्रश्नोत्तर
जीव समास प्रकरण	जैन नित्य पाठसंग्रह
जीव हितार्थ	जैन पूजा विधान
जीवाभिगमसूत्र	जैन पूजा होप
निनकथा द्वार्वीशति	जैन प्रभाकर
जीन काव्य प्रकाश	जैन प्राथमीक शिक्षण
जीन कोहीनुर संग्रह	जैन बाल गुटीका
जीनगुण प्रबोधरत्न चिन्तामणी	जैन बाल पाठमाला
जैन कदंव	जैन भजन संग्रह
जैन गणित	जैन मतशक्ति
जैन ज्ञानप्रकाश	जैन लघुविधि
जैनतत्त्व शोधक	जैन लघुसार संग्रह
जैन तत्त्वादर्थ ग्रंथ	जैन वालज्ञान सभा
जैन तर्क भाषा	जैन वीरुद्धावली
जैन तीर्थकर स्तवन मंजरी	जैनपतनी परीक्षानो प्रत्युत्तर
जैन तीर्थावली प्रवास	जैनपत विशय
जैन देवता पूजाविधि	जैनपत सारसंग्रह
जैन देवता स्तोत्र	Jainrabastiyadhaavalad-haadu
जैन धर्म तत्त्व संग्रह	

जैन राजी  
 जैन वर्णश्रम  
 जैन व्रत शिक्षा पत्रि  
 जैन शतक  
 जैन श्लोकवार्त्तिक  
 जैन संगीत रागमाला  
 जैन स्तोत्र  
 जैन स्तोत्र स्तनाकर  
 जैनस्तोत्र संग्रह  
 जैनोप्रतिमाप्रतिष्ठा विधि  
 जिनेन्द्र धातुपाठ  
 जैनव्रत शिक्षापत्रि  
 जैनेन्द्रयज्ञ विधि  
 जैनेन्द्र व्याकरण  
 जैन गति  
 ज्ञाता धर्मकथा  
 ज्ञान प्रदीपक  
 ज्ञान सार  
 ज्ञान सूर्योदय  
 ज्ञानार्णव  
 ज्ञानावली  
 ज्योतिष्य सारसंग्रह  
 ज्योतिष्य सारोद्धार  
 याण= (स्थाणाङ्ग सूत्र)  
 याणाङ्गसूत्रसिसय

तत्त्व प्रकाश  
 तत्त्व रत्नदिपीका  
 तत्त्वार्थ दिपीका  
 तत्त्वार्थ वार्तिक  
 तत्त्वार्थसार  
 तत्त्वार्थ सारदिपीका  
 तत्त्वार्थाधिगम सूत्र  
 तंदुल वैयालिय  
 तपविधि  
 तपागच्छ पट्टावली (गुर्वावली-  
 सूत्र)  
 तपोतपत कुट्टण  
 तर्कं तरंगिणि  
 तर्कं फ़क्कीका  
 तिजय पहुत स्तोत्र  
 Tirunurrantadi  
 तिरुबलुवर चरित्र  
 तिलक मंजरी  
 तिलय सुंदरी रथणचूडकहा  
 तीर्थ कल्प  
 तीर्थंदन स्तोत्र  
 तीर्थेश पूजा संधि  
 तीर्थेशस्तुति (चतुर्विंशति निन-  
 स्तुति)  
 तेरापंथीकृत अंथ संग्रह

तोलका पीयाम ( Tolokappiyam )	दश वैयालीय ( दशवैकालीन मूत्र )
त्रिपंचाशत क्रीया कथा	दशाओ दशाशुत्तरस्कंध मूत्र
त्रिपुर दहन संगत्य	दानकलपटुप
त्रिभुवन दीपक प्रवेष	दानादिकुलक
त्रिलोक शतक	दायभाग
त्रिलोकसार	दिग्बरदर्शन
त्रिवर्णाचार	दिट्ठीवाय द्रष्टिवाद
त्रिविक्रमदेव	दीवाकर
त्रिविक्रम व्याकरण वृत्ति ( प्रा- कृत शब्दानुशासन )	दीवाकरम्
त्रिपटिपुराण लक्षण ( पहापुराण )	दीप संग्रह
त्रिर्शष्टिशलाका पुरुष चरित	दीपालीकल्प
त्रिपट स्मृति	दुरितहरस्तोत्र
त्रैलोक्य द्रिपीका ( संग्रहणी )	दुर्गाप्रबोद्व्याख्या
त्रैलोक्य रक्षामणि शतक	दुर्वादिमुख चपेटीका
स्थुलीभद्रनी शियलवेल	( संवेगी हिनशिक्षा
दंडक	दण्डक स्तोत्र
दमयती कथा वृत्ति	द्रष्टिवाद
दर्यन शुद्धि प्रकरण	देवगुरुर्घर्मनी ओळखाण
दश द्रष्टान्त कथा	देवचंद्र पपा स्तोत्र
दर्शन सार	देवागपस्तोत्र ( आप्तिपांसा )
दश लक्षणी पूजा	देवांगमस्तोत्र न्यास
दशलक्षण्यादि पूजासंग्रह	देशीनामप्राला देशी शद्रसंग्रह
दशवैकालीक मूत्र	देवजटीपकटीका
दशाश्रुत स्कंध सुत्र	द्रव्यगुण पर्यायनो रास

द्रव्य संग्रह	धर्मशार्मभ्युदय
द्रव्यानुयोग तर्कणा	धर्मसारमभ्युदय
द्वात्रिशिका	धर्मसंग्रह
द्वादशभावना	धर्माभ्युदय महाकाव्य
द्वादशव्रत	धर्मामृतकथा
द्वादशानुमेशा	धर्मामृतपुराण
द्विजवंदन चपेटीका	धर्मोत्तरवृत्ति
द्विसंधानकाव्य	धर्मोपदेशमाला
द्वाश्रयकाव्य	धातु तरंगिणी
घनंजयकोश	धातु पाठ
घनद कथा	धातु रत्नाकर. ( क्रीया कल्प- लता )
घनपाल चस्त्रि	नंदीमूर्ति कहा
घनासालीभद्र	नंदी सूत्र
घन्ना साली भद्रनो रास.	नंदयाध्यन टीका
घन्यशालीचरित्र	नणुल
घम्मिल कुमारनोरास	नपस्कार पंत्र
घर्मतत्वभास्कर	नपस्कार स्तव-
घर्मदत्तचरित्र	नय कर्णिका
फर्म परिषा	नय चक टीका
घर्मपरीक्षानो रास	नय चक्रसार
घर्म परीक्षे	नय विवरण
घर्मरत्नाकर	नल दबदंतीनोरास
घर्मविधि	नलायन ( कुवेरपुराण )
घर्मविदु	नवतत्व
घर्मविदुष्टि	

नवतत्त्व चोपाइ	निर्यूक्ति भाष्य
नवनिर्धा भंडारदनोम्ही	निषिय मूत्र
नवपट्टप्रकरण	निषियाध्यन ( निषियमूत्र )
नवपट्टार्थ—तत्त्वव्वोय	निति कान्ड
नवपट्टार्थना तेरेद्वार	निति काव्यामृत
नवीननंदीभर महोत्सव	निति व्याव्याप्तसूत्र
नव्य बृहत् क्षेत्र समाप्त	नितिसार
नाग कुमार कथा	नेमविवाह
नाग कुमार चरित्र	नेमिचंद्र चरित्र
नाग कुमार पंचमीय नोम्ही	नेमिजिन पुराण
नागर पंचमी	नीत्य पाठक्रीया
नाटकसमयसार कलश	निर्वाण कान्ड
नाढी परीक्षा	नेमिचरित्र
नानार्थ रत्नाकर	नेमिदुचकाव्य
नाममाला	नेमिदुत्त
नाममाला शेप ( शेप संग्रह )	नेमिनाथ पुराण .
नाम सारोद्वार	नेमिनिर्वाण
नायवर्म कहा ( झातार्थर्मकथा )	नेमिनिर्वाण काव्य
नारचंद्र	नेमिनिर्धर्म
नाळदीयार	न्यायकुमुद चंद्रोदय
नियंदु	न्याय तात्पर्य दीपिका
नियंदु शेप ( शेपसंग्रह )	न्याय दीपिका
नियंदु समय	न्याय निश्चय वार्तिकालंकार
नियम सार	न्याय प्रवेशदीका
निर्यावलीयमूत्र	न्याय धोयनि

न्याय मंजुसा  
 न्यायमणिदीपिका  
 न्यायवृत्ति  
 न्यायावतार वृत्ति  
 न्यायार्थ मंजुषिका ( न्याय  
     मंजुषा )  
 पण्डिवागरण ( प्रश्नाकरण )  
 पंचकल्याणनी पूजा  
 पंचतंत्रसूत्र  
 पञ्चाध्याय संग्रह सूत्र ( प्रव-  
     चनसार )  
 पंचदंड छत्र प्रबंध  
 पंच निग्रंथी  
 पंचपरमेष्ठि स्त्रैष्प निरूपण  
 पंच मपाण  
 पंचप्रतिक्रमण सूत्र  
 पंचमार्गोत्पत्ति  
 पंच वस्तुक  
 पंचसती प्रयोथ संबंध  
 पंचसूत्र  
 पंचाख्यान  
 पंचाख्यानक  
 पंचाख्यानोद्धार  
 पंचाशद् गाथा  
 पंचास्तिकाय सप्तयसार

पंजिका  
 पट्टावलि वाचना  
 पट्टावलीसारोद्धार  
 पटिकमण  
 पद्मवणाभगवती ( प्रज्ञापन भग-  
     वती )  
 पद्मचरित्र ( पद्मपुराण )  
 पद्मनाभ काव्य  
 पद्म चरित्र  
 पद्म पुराण  
 पद्मावति चरित्र  
 पद्म भारत  
 पद्म रामायण  
 परमात्म प्रकाश  
 परमीत विचारांमृत संग्रह  
 परमोरी  
 परिशिष्ट पर्वन्  
 परीक्षा मुख सूत्र  
 परीक्षा मुखालंकार  
 पर्युपणकल्पदशथ्रुतसंघ ( श्री  
 पर्युपण शतक  
 पर्युपणाएन्हिका  
 पवयण सार ( प्रवचनसार )  
 पाइअलच्छी  
 पाक्षिक सूत्र

पाणीनी शुद्धावतार  
 पान्दव चरित्र  
 पान्दव पुराण  
 पात्रीश बोलनो योक्तो  
 पालण संघी  
 पार्खजिन स्तवन  
 पार्खनाय काव्य  
 पार्खनाय चरित्र  
 पार्खनाय स्तव  
 पार्खनाय स्वोत्र  
 पार्खनाय स्वामि पुराण  
 पार्ख स्तव  
 पाखाभ्युदय  
 पिंगलन्देह  
 पिण्ड निर्युक्ति  
 पिण्ड विशुद्धि  
 पिशाचकाल चक्रायुद्ध वर्णन  
 पुण्ड्रीक स्तवन  
 पुण्यचंद्रोदय पुराण  
 पुद्गलपद्धिशिका  
 पुरुपार्थि सिद्ध्युपाय  
 पुष्प दंत पुराण  
 पूष्पांजली पूजा जापमाला  
 पूजा आदि  
 पूजा प्रसरण

पूजा प्रकाश  
 पूज्यपाद चरित्र  
 पूर्व कर्मा—अपर कर्मा  
 पृथ्वीचंद्र गुणसार गीता  
 पृथ्वी चंद्र चरित्र  
 प्रकाशिका प्रक्रीय कौमुदि  
 प्रक्रीयावतार  
 प्रक्रीया संग्रह  
 प्रज्ञापना सूत्र  
 प्रज्ञापना प्रदेश व्याख्या  
 प्रज्ञापना भवती  
 प्रज्ञापना सूत्र  
 प्रतापसिंह रास  
 प्रतिक्रमण विधि  
 प्रानकमणसूत्र  
 प्रतिष्ठा विधि  
 प्रत्येकद्वय चरित्र  
 प्रत्याख्यान  
 प्रदयुपन चरित्र  
 प्रबन्ध कोश  
 प्रबन्ध चिन्तामणि  
 प्रभंजन चरित्र  
 प्रभात व्याख्या पद्धति  
 प्रभावक चरित्र  
 प्रमाण नयनत्वालोकालंकार

प्रमाणनिषेध-	प्राकृतशब्दानुवासन
प्रमाण रत्न पदीप	(त्रिविक्रमव्याकरणवृत्ति)
प्रमेयकणिका	प्राभृतक्त्र व्याकरण
प्रमेव कुमार तण्ड ( परीक्षामुखा	प्राभृतसार
कंकार	वंध स्वामित्व
प्रमेयरत्नमाला	वर्षभट्टीसूरि चरित्र
प्रमेयरत्नमालाव्याख्या	वलीनरेत्दाख्यानक
( न्यायमणि दीपिका )	वार व्रतनी टीप
प्रवचन परीक्षा ( कुपक्ष कौशि-	वालभारत
कादित्य	विजाल चरित्र
प्रवसनसार	वीवाधा रत्नमकाश
प्रवचनसार प्रकरण	बुद्धजन मनोरंजनी
प्रवचन सारोद्धार	बृहद् कथाकोश
प्रश्नपरति	बृहद् कव्यसुत्र
प्रश्न व्याकरण सूत्र	बृहद् स्वयंसु स्तोत्र
प्रश्नावली	बृहद् शान्ति
प्रश्नोत्तर रत्नमाला	भक्त परिन्ना
प्रश्नोच्चरश्चत	भक्तामर स्तोत्र
प्रश्नोच्चरीकापग्निस्तवनावली	भगवती
प्रश्नोच्चरोपामकाचार	भगवती गीता
प्राकृत प्रवोष	भगवत्याराधना
प्राकृत पणिदीप	भयहरस्तोत्र
प्राकृत लक्षण	भक्तपरिन्ना ( भक्त परिणा )
प्राकृत व्याकरण	भद्रवाहु चरित्र
प्राकृतशब्दपर्दीपिका	भयहर स्तोत्र

भरठकदार्तिशिका	मनोरंजक स्तवनावली
भरतादिकथा ( पंचसति प्रबोध संबोध	पैत्राधिराज स्तोत्र
भरतेष्वरचरित्र	मल्लीनिन महात्म्य
भरतेष्वरवैभव	मल्लीनाथ चंद्र प्रकाश
भलाहनी चोपाइ	मल्लीनाथ पुराण
भव भावना	मशनवी ( Masnavi )
भव वैराग्यशतक	महानिपिय ( महानिशिष्यसूत्र
भव्यानंदनोम्पि	महानिपिय सत्र
भाष्य मंजरी	महापूराण
भावना सुंदरी कथा	महापुरुष चरित्र
भीखण्णी चरित्र	महावीर चरित्र
भुवनेष्वरी स्तोत्र ( सिद्धसार शत स्तोत्र )	महावीर स्तवन
भुवनदीपक—ग्रहभाव प्रकाश	महावीर स्तुति
भूपाला चौबीशी	महावीर स्तोत्र
भुवनभान् केवलीनो रास	महावीर स्वामिना सत्तावीस-
भूपाल स्तोत्र	भवनुं स्तवन
भोज चरित्र	महावीर स्वामि चरित्र
भोज प्रवंध	महावीर स्वामिनु स्तवन
भ्रमविद्वंसन	महावीराष्ट्र स्तोत्र
मंगलफलय—कुमारनो रास	महिन्न स्तोत्र
मच्छ प्रवंध	महीपति राजाप्रधान
मंजरी मकरंद	महीपाल चरित्र
मदन पराजयनाटक	महीसुर शान्तीभर (प्रतिष्ठानाटक
	माघ काव्य टीका
	मायनंदीभर
	मानुंग मानवतीनो रास

पार्णाशतक  
 पलीयागीरीनो रास  
 मिगेयनोम्पि (Migeyanompi)  
 वित्र चतुष्क कथा  
 मुक्तिद्वार्तिशिका  
 मुक्तिमार्गसोगान  
 मुनिपतिरास  
 मुनि सुव्रत काव्य  
 मुनिसुव्रत स्वामि चरित्र  
 मुत्र परीक्षा  
 मुलशुद्धि प्रकरण  
 मृष्टि  
 मूलाचार आचारसूत्र  
 मेघदूत काव्य  
 मैथीलि नाटक  
 मोक्षमार्ग पयदी  
 मोक्षमार्ग प्रकाश  
 मोक्षमाला  
 मोतीशानां ढालीयां  
 मोहन चरित  
 मोटराज पराज्य  
 यति जितकल्प  
 यातर्थ्य-थ्रायकर्थ्य  
 यमक सुति  
 यशस्विलक  
 यशोधर चरित्र

यप्पारंग लक्करि गेह  
 Yapparungalakkarigei  
 युक्त्यानुशासन  
 युगप्रधान स्वरूप  
 यूप्तशद्वन्वस्तवन  
 योगचितामणी  
 योगदृष्टि  
 योगप्रदीपाधिकार=ज्ञानार्णव  
 योगर्विदु  
 योगशास्त्री  
 योगशास्त्रटत्त्वि  
 योगसार  
 योगीन्द्रसार  
 रघुवीका  
 रघुविलास  
 रत्नफरन्टक  
 रत्नकरण्टभावकाचार  
 रत्ननाथ चंद्रोदय  
 रत्नपाल चरित्र  
 रत्न सागर  
 रत्न सार  
 रत्नाकर गांगलपदजाति  
 रत्नाकर पंचर्वासी  
 रत्नाकरायतारीका  
 रयण आर  
 रयणसार शूत्र शृति

रेस रत्नाकर  
 रसीक स्तवनावली  
 राघवपान्डवीय—द्विसंधानकाव्य  
 राजपश्चिम  
 राजवार्त्तिक  
 राजा प्रदेशीनो रास  
 राजावलिक्या  
 राष्ट्रचंद्रचस्त्रिपुराण=पम्पा रा-  
     पायण  
 रामचरित्र  
 रामार्यण ( रामचरित्र )  
 रायपत्तेणीय ( राजपश्चीय )  
 रायपल्लाभ्युदय पहाकाव्य  
 रिपहदेव चरिय  
 रूपित दंडक स्तुति  
 लघु क्षेत्र समास  
 लघुवृत्ति  
 लघु शान्ति पुराण  
 लघुसंग्रहणी  
 लिलित विस्तरा पंजिका  
 लिगानुशान  
 लीलावती  
 लुप्पाकमत कृष्ण  
 लोकतत्त्वनिर्णय  
 लोकनाल्द्वार्तिशिका  
 लोक प्रकाश

लोकस्वरूप  
 वज्जालगा Vajjalagga  
 वज्जालया—वज्जालगा  
 वरदत्तगुणमंजरी कथा  
 वराङ्गनूप चरित्र  
 वर्धमान पुराण  
 वसुदेव हिंड  
 वस्तु कोप  
 वस्तु पाल चरित्र  
 वस्तु पाल प्रशस्ति  
 वाक्य प्रकाश  
 वाक्यमंजरी  
 वागभट्टाळंकार  
 वासु पुज्य चरित्र  
 विशति विहरमान जिनस्तवन  
 विक्रम चरित्र  
 विक्रम प्रबंध  
 विक्रमादित्य चरित्र ( सिंहा-  
     सन द्वार्तिशितकथानक  
 विक्रमर्जुन विजय=पम्पा भारत  
 विचार मंजरी  
 विचाररत्न संग्रह  
 विचारथेणि  
 विचारपद् त्रिशक ( दंडक )  
 विचार सार

विचार सार प्रकरण—मार्गणा  
 शतक  
 विचारामृत संग्रह—परिमित  
     विचारामृत संग्रह  
 विजय कुमारिय चरित्र  
 विजयचंद्र चरित्र  
 विजय राजेन्द्र जःप चरित्र  
 विजालराय चरित्र  
 विध्यातत्व रत्नाकर  
 विधि प्रपा  
 विधि मार्ग प्रपा  
 विनोद विलास रास  
 विपाकसूत्र  
 विभ्रमसूत्र  
 विमलनाथ पुराण  
 विवागसूय—विपाकसूत्र  
 विविधबोल रत्नाकर  
 विविधरत्न प्रकाश  
 विवेक मंजरी  
 विवेक विलास  
 विवेकसार  
 विशमपदादिरोहिणी  
 विशेषावश्यक  
 विपापहार स्तोत्र  
 विसंवादशतक  
 विद्वार शतक

विहिमगपत्रा  
 वीतराग स्तुति  
 वीर चरित्र  
 निर्वाण कल्याणक स्तव  
 वीर स्तव  
 वीर स्तुति  
 वृत रत्नाकर  
 वृहन्नव्यक्षेत्र सप्तास  
 वैराग्यकल्पलतात्रत फलवर्णन  
 वैराग्य शतक  
 व्यवहार सूत्र  
 व्रत कथा कोश  
 व्रतोयाख्यान कथा—त्रत  
     कथा कोश  
 शकुन शास्त्र  
 शकस्तव  
 शतक  
 शतक वृत्ति  
 शतपदिका  
 शतपदि  
 शतपदि सारोदार  
 शत्रुंजय महात्म्य  
 शत्रुंजय महातीर्थ महात्म्य  
 शत्रुंज्यादि स्तवन संग्रह  
 शत्रुंज्योदार  
 शत्रुंविशति पुराण

शब्द भूपण	शुदादामणी निघंडु
शब्दमणि दर्पण	शुलामणी
शब्दनुशासन	शोभनस्तवनावली
शब्दार्णव चंद्रिका	शोभन स्तुति
शाकटायन व्याकरण	श्रृंगार मंजरी
शान्त सुधारस	श्रृंगार वैराग तरंगिणी
शान्तिनाथ चरित्र	शैठ क्यवन्नाशाहनो रास
शान्तिनाथ स्तुति	शेष नाममाला
शान्ति पुराण	शेष संग्रह
शान्ति स्तव	शेष संग्रह नाममाला
शान्तिधर पुराण	शोभन स्तुति-चतुर्विंशति
शान्त्याष्टक स्तोत्र	जिन स्तुति
शाली भद्र चरित्र	थाद गुण संग्रह
शालीभद्रशाहनो रास	थाहजिन कल्प
शास्त्रसार	थाद प्रतिक्रमण दृच्छा
शिन्वामणी	थादप्रतिक्रमण सूत्र
शिलाप्पदिगारम	थाद विधि
शोलोच्च	थाद विधि कौमुदि
शीलोपदेश ग्रंथ	थ्रावकदीन कृत्य
शीवरात्री कथा	थ्रावक प्रज्ञाति
शीशु दितैविणी	थ्रावक व्रत
शीष्य हिता	थ्रावकाचार
शील कथा	श्री कल्प सिद्धान्त
शीलतरंगिणी	श्री चंद्र केवलीनो रास
शील समूध	श्री चंद्र चरित्र
शीलोपदेशमाला	श्री जिनेद्र चरित्र

श्रीपाल गोपाल कथा  
 श्रीपाल चरित्र  
 श्री वीर चरित्र  
 श्री संघषट्ट प्रकरण  
 शृति सागरी  
 शृति स्कंदनोभ्यि  
 शृति प्रभृति  
 श्रैणिक पुराण  
 सहस्रि टीका  
 सदावस्थक सूत्र  
 सुदर्शन विचार  
 सुदर्शन दृति  
 सुदर्शन संक्षेप  
 सुदर्शन समुच्चय  
 „ „ टीका  
 सहित शतक  
 सहित शत प्रकरण  
 सहित संवत्सरी  
 संवेग रंग शाला  
 संस्कृत जिनेद्रमाला  
 संग्रहणी  
 संघषटि चरित्र-धर्माभ्युदय  
 संघरणी-संग्रहणी  
 सज्जन चित्तवल्लभ  
 सनप शुपार कथा  
 सत्र मेद्दी पूजा

सता सतीओनी सज्जाय सं-  
 तिकर स्तोत्र  
 संयारग पय-सथार प्रकरण  
 संथार प्रकीरण  
 संथारा विधि  
 संदेह दोलावली  
 संदेहविशेषधी  
 सप्त जोतिय कथा  
 सप्त टीका  
 सप्त भंगी तरंगिणी  
 सभा शृंगार  
 समक्षि सार  
 समक्षि शल्योद्धार  
 समय प्राभृत  
 समय भूपण  
 समय सार  
 समय सारना  
 समरादित्य कथा  
 समरादित्य केवलीनो रास  
 अमरादित्य चरित्र  
 समरादित्य संक्षेप  
 समवायोग सूत्र  
 समाधि परण  
 समाधि परण भाष्य  
 समाधि शतक  
 समेदशिखरजीविशान संगीत

संमेदशिखर विधान पूजा	समाचारी शतक
संदेगिहितशिसा	सपायार विहि
संबोधिपंचाशिका	सभायिक
सपायक जैन धर्मबोध	, , भाष्य
सम्यकत्व कौमुदि	सार संग्रह
सम्यकक्त्व	सारस्वत व्याकरण दीपिका
सम्यकत्व सटसर बोल	सारस्वतीय धातुपाठ
सम्यकत्व निर्णय	सारोद्धार
सम्यकृत्व शल्योद्धार	सिंहासन द्वारिंशिका
" सप्तविका	, , , कल्पानक
" संभव	सिद्ध जयन्ति चरित्र
" रूपस्तव	सिद्धहरनोम्पि
सरस्वती स्तोत्र	सिद्धसारस्वत स्तोत्र
" शिरोमणी	सिद्धान्त धर्मसार
सर्वदर्शन शिरोमणी	सिद्धान्तसार
सर्वरस्त सुभाषितावली	सिद्धान्तालालक
सर्वार्थ सिद्धि	सिद्धान्तागम स्तव
सवासो गायानुं स्तवन	सिद्धि प्रिय स्तोत्र
सहस्रनाम स्तोत्र	सिदुरमकर-सूक्त मुक्तावली
" , मंत्र	सिधुर प्रकर
" " स्मृति	सिरिनाह चरिय
साकार दीपिका	सीलरास
सादा त्रणसो गायानुं स्तवन	सुक्र संकीर्तन
साधारण जिन स्तवन	सुख बोधिका
साधुवद्धन्	सुगमन्वय
समाचारी	सुदर्शन चरित्र